

कान १८४२

२०

२११२.८

ज्योतिर्विलास



३० २११२मंग्ल

244  
cn 87



अशा रूपानें कोणत्याच ग्रंथांत नाहीत. मराठींत तारांचे नकाशे आजपर्यंत दोन-  
तीन झाले. परंतु त्या सर्वांपेक्षां आमचीं प्राचीन २७ नक्षत्रे व प्राचीन ग्रंथांतल्या  
इतर तारा यांची ओळख इतर कोणाच्या साख्यावांचूनही करून घेण्यास प्रस्तुत  
पुस्तकांतले नक्षत्रपट व त्यासंबंधी चवथ्या व तिसऱ्या प्रकरणांतील विवरण हीं  
जास्त उपयोगी पडतील. इच्छा व प्रयत्न मात्र पाहिजे. ह्या नक्षत्रपटांतल्या  
तारांचे ज्ञान झाल्यावर रा० रा० दा० ग० केळकर यांच्या नकाशांवरून इतर  
तारांची माहिती करून घेण्यास फार सोर्पे पडेल. आठवें प्रकरण मराठींत नवीनच  
आहे. पांचवेंही तसेच म्हटलें तरी चालेल. १९ वें व २० वें हींही बहुतेक न-  
वीन आहेत. शिवाय प्रत्येक प्रकरणांत कांहीं तरी नवीन आहे. परिशिष्ट १  
हें तर बहुतेक मराठींत कोणास ठाऊकच नाही. आजपर्यंत कोणत्याही एका म-  
राठी पुस्तकांत आलेली नाहीं अशी माहिती या पुस्तकांत निदान सवार्शे पृष्ठे आहे.  
व सुमारे ४० पृष्ठे माहिती अगदीं नवीन नाहीं तरी या पुस्तकांत ती अशा रूपानें  
दिली आहे कीं वाचकांस ती नवीन वाटेल.

या पुस्तकांतील थोडींशीं चित्रे इतर मराठी पुस्तकांत आहेत. परंतु बहु-  
तेक चित्रे मराठींत आजपर्यंत आलीं नाहींत अशीं आहेत. या सर्वांचा व नक्षत्र-  
पटांचा सुरेखपणा तर मराठींत एक खेरीज करून कोणत्याही इतर पुस्तकांत दृष्टीस  
पडावयाचा नाहीं.

ग्रहांच्या प्रकरणांत त्यांची पुढील २ वर्षांची स्थिति दिली आहे. ती व  
इतर अनुभव घेण्यासारख्या गोष्टी पुस्तकांत पुष्कळ सांगितल्या आहेत, त्यांचा  
वाचकांनीं आकाशांत अनुभव पहावा.

या पुस्तकांतील कांहीं प्रकरणे अशीं आहेत कीं त्यांवर एकेक स्वतंत्र ग्रंथ  
होईल. त्यांतील विषयांचे विवेचन या पुस्तकांत यथावकाश केले आहे.

इंग्रजी ग्रंथकारांपैकीं न्यूकॉंब, प्रॉक्टर, आणि लॉकियर, यांच्या ग्रंथांचा  
त्यांतही मुख्यतः पहिल्याच्या पुस्तकाचा आधार प्रस्तुत पुस्तकास विशेषतः आहे.  
ग्रहांच्या प्रकरणांत त्यांवर वस्ती आहे कीं नाहीं याविषयीं अनुमाने आहेत. त्यांस  
आधार मुख्यतः प्रॉक्टरच्या ग्रंथांचा आहे. परिशिष्ट १ यांतील विषुवांश आणि  
क्रांति हीं अंगे मुख्यतः फेंच भाषेतील connaissance des temps ( कालज्ञान )  
या नांवाच्या वार्षिक पंचांगावरून, कांहीं इंग्रजी Nautical Almanac ( नाविक  
पंचांग ) वरून व कांहीं इंग्रजींतील प्रसिद्ध तारास्थितिपत्रकांवरून घेतलीं आहेत.  
या पुस्तकांतले नक्षत्रपट तयार करितांना रा० रा० बाबजी विडुल कुळकर्णी यां-  
चा 'तारकादर्श' व रा० रा० दामोदर गणेश केळकर यांचे 'आकाशाचे देखावे'  
मला पहाण्यास सांपडले. मराठींतलीं ज्योतिःशास्त्राचीं बहुतेक पुस्तके मीं केव्हां  
तरी पाहिलीं आहेत. अर्थात् तदधिगत ज्ञानाचा उपयोग हें पुस्तक लिहितांना  
झालाच आहे. शिवाय अनेक संस्कृत व इंग्लिश पुस्तकांचा 'उपयोग हें पुस्तक  
लिहितांना झाला आहे. त्यांचीं नावें कोठवर लिहावीं? या सर्व ग्रंथांच्या गत

अथवा विद्यमान कर्त्यांचा अथवा त्यांच्या प्रकाशकांचा मी फार आभारी आहें.

या पुस्तकांतले नक्षत्रपट तयार करण्याच्या कामीं रा० रा० गणेश सखाराम स्वरे, सुपरवायझर, इरिगेशन डिपार्टमेंट स्वानदेश यांचे फारच साह्य झालें. तसेच रा० रा० परशुराम लक्षण दातार निसवत कुलाबा वेघशाळा यांनी वेळोवेळीं तारादिकांसंबंधे पुष्कळ माहिती दिली. या उभय गृहस्थांचा मी फार आभारी आहें.

इंग्रजी पारिभाषिक संज्ञांबद्दल मराठींत कांहीं नवीन शब्द योजावे लागले. व कांहीं मराठींत मुळींच किंवा फारसे प्रचारांत नाहींत परंतु संस्कृत ग्रंथांत आहेत ते वेतले आहेत. त्यांची यादी पुढील पृष्ठावर दिली आहे.

या पुस्तकांत कोणत्याही प्रकारे सुधारणा करण्यासारखीं कांहीं स्थळें कोणास वाटतील तीं त्यांणीं मला कळविल्यास मी त्यांचा फार आभारी होईन.

ज्योतिःशास्त्राचे थोडेवहुत ज्ञान प्रत्येकास असतेच. तथापि या पुस्तकापासून कांहींतरी वाचकांच्या ज्ञानास थोडीवहुत भर पडली किंवा पुढी आली तर आपण आपले कर्तव्य अंशात: तरी केलें असें वाटून मला समाधान होईल.

धुळे, ता० २३ सप्टेंबर १८९२. } शंकर बाळकृष्ण दीक्षित.

## सूचना.

**पहिल्या आवृत्तींत राहिलेल्या चुकांची व कांहीं नवीन दुरुस्ती ग्रंथकर्त्यांनी लिहून पाठविली त्याप्रमाणे ही दुसरी आवृत्ति छापली आहे. आणि प्रथमच्या खर्चांच्या कांहीं वार्षींचा फायदा ह्या वेळी मिळाल्यामुळे प्रस्तुत आवृत्तीचे बाइंडिंग उत्कृष्ट बनविले आहे. पहिल्या आवृत्तीचे वेळी लोकाश्रय चांगला मिळाला व हा ग्रंथ सर्वत्र प्रिय झाल्याचे ग्रंथकर्त्यांस व मला कळले ह्यामुळे आपापल्या कृतीविषयीं उभयतांस समाधान वाटले. अशा प्रकारच्या ग्रंथांना सरकारचा आश्रय मिळेण्या अगदीं इष्ट आहे व तो ह्या आवृत्तिपासून ह्या ग्रंथाला मिळेल अशी पूर्ण उमेद आहे.**

पुणे, पेठ शनिवार, घर नंबर ३४. } बळवंत गणेश दाभोळकर.  
तारीख ५ फेब्रुआरी सन १८९३. } ( प्रकाशक. )

## सूची.

मराठी ग्रंथांतून सूची देण्याची प्रवृत्ति कमी असते. परंतु हिची महती हिचा उपयोग करून वेणारांस कळून येईल. ‘सूची’ म्हणजे ‘शोधक अनुक्रमणिका’ च होय. प्रत्येक शब्दापुढे दिलेले आंकडे ग्रंथाच्या पृष्ठांचे असून त्या त्या पृष्ठांत त्या शब्दाचें लक्षण अथवा त्याजविषयीं जास्त माहिती मिळते.

### अंकगणित संस्कृतांतून अरबी

भाषांतर	४७
अगस्त्य, १९, १७, अस्तोदय ११९।२२	
अंगुल	१७
अधि	३२
अग्रा	२४ टीप.
अंतरिक्ष	९८
अंतर्वर्ती ग्रह	११३
अदर्शन ११९ (उदयास्त शब्द पहा.)	
अधःस्वस्तिक	१६
अधिकमास, ६१, ९६, त्याची उत्पत्ति व नांव	९६
अधिक्रमण ११७, बुधाची ११७,	
शुक्राची १२६, पाहण्याची	
युक्ति	१२७
अधोलंघन	२०
अनावृत कक्षा धूमकेतूच्या	१६९
अनुराधा	३७
अन्वस्त	१७० टीप.
अपभवन	६९ टीप.
अपास्त	१७० टीप.
अपांवत्स	३९
अभिजित, १९, ३८, ध्रुव होणार आहे	२१
अमाप्रदक्षिणा	६१
अमावास्या लक्षण	९३
अमान्तमान	९७
अयनचलन	९८

### अयनांश

अरीभवन	१७ टीप.
अरुणोदय, ६८, त्यावर कल्पना	६८
अरुन्धती १९, अरुन्धतीकेश	१९२
अलगोल (रूपविकारी तारा)	१८१
अलमाजेस्ट, ४९, अरबी भाषांतर	
४८, लाटिन भाषांतर	४८
अलेक्झांड्रिया लायब्ररी दहन	४७
अशनि (उल्कांचे पूर्वरूप), १६९,	
उत्तररूप १६०, यांचा संग्रह	
१६१, प्रकार, घटना, आकार,	
वजन १६१, पातवर्णने १६३,	
पेटतात कां? १६९, वेग, गमन,	
गर्जना, आकार, वजन, घटना	
१६६, अशनिसमूहमाला १६७,	
उत्पत्तीविषयीं प्रॉक्टरचें मत	१७२
अशनिपरमाणुमत, लॉकियरचे	
१९९।६, प्रॉक्टरचे	
अंश	१९६
अश्विनी	१६६
अश्विनौ (दोन अश्विन )	३३
अस्त (उदयास्त शब्द पहा.)	३३
अक्ष	२
अक्षांश	२१
आकाशगंगा	२१
आकुंचनमत १९७।८, त्यावर आ-	
क्षेप	
आडाम जॉन, नेप्चुन्चा शोध	१९८
	१९८

आप	३९	
आद्रा	३३	
आर्यभट्, पृथ्वीचे अक्षभ्रमण	४६,	१६९, धूमकेतूंशीं संबंध १७७,
चंद्रसूर्यगतिसाधन	१०४	नियमित पात व रोजचा पात यां- चीं कारणे १७७।८
आलफान्सो, ज्योतिषास उत्तेजन	४८	उल्लेख २७ टीप.
आलवर्स	१३७, १३८	उषा, उषःकाल ६८
आर्वतकेतु	१७४	ऊर्ध्वलंघन २०
आवृतकभा	१६९	ऋतूंचीं कारणे २४
आश्रेषा	३४	एनकेचा धूमकेतु १७०, १७२
आंस	२१	एरी प्रो० १९८
इनिस्पच्या लोकांचे ज्योतिःशास्त्रज्ञान	४३	करण ९९
इनापगम	१३३	कर्कसंक्रमण, सायन २४
इंद्रधनुष्य	७०	कलकत्ता, अशनिसंग्रह १६१
उच्च, कक्षेतील	११०	कला २३ टीप.
उत्तरसंपात	२९	कक्षा, २९, उच्चनीच ११०, केंद्रच्युति १३१, आवृत, अनावृत १६९
उत्तराफल्गुनी	३१	काचपरशु ९२ टीप.
उत्तराभाद्रपदा	३९	कांट, १८८, विश्वसंस्थामत १९३
उत्तराषाढा	३८	कार्तिकस्वामी ३२
उदय ( उदयास्त पहा. )		काल, निज ८६, मध्यम, स्पष्ट, सा- वन, नाक्षत्र ८७
उदयास्त, ग्रहादिकांचे ११८, धर्मकृ- त्यांशीं संबंध ११९, त्यांचे दिवस ११९, त्यांची उपपत्ति १२१, को- णत्या दिशेस होतात १२०, त्यां- चे नियम १२१, कालांश १२१, १२२, ते अनुभवाने ठरविणे १२२, तारांचे १२२, फरकाचीं कारणे १२२		
उद्धालक केतु	१७४	कालांश उदयास्तांचे १२१।२२
उपग्रह २९, त्यांचीं माने परिशिष्ट२. लुगवेग ४८, त्यांचे तारास्थिति- पत्रक	४८	कालिफोर्नियांतील अति मोठी दु- र्बिंध ९२
उल्का, १६०, पतन, वर्ण, स्वरूप १६०, पातांची वर्णने १६१, नि- यमित पात १६२, सिंहोल्कांचे स्थान, गमनमार्ग १६२, वेग, गमन, गर्जना, आकार, घटना,		काश्यप धूमकेतु १७४
		कुजस्तंभ १३०
		कृत्तिका ३१
		कृष्णपक्ष ९४
		केतु, ९९, प्रदक्षिणाकाल ९६, परि- शिष्ट २.
		केंद्र ६९टीप.
		केंद्रच्युति १३१
		केपलर, याचे ३ नियम ४९, विश्व- संस्थामत १८८
		केरोपंतनाना, यांचा योगतारा निर्ण- य ३४, सूर्यतिलकमत ७७, इ०

स० १८६८ च्या सूर्यग्रहणाचा वेध	८० टीप.
केशव दैवज्ञ	९१
कोपर्निकस याची विश्वसंस्थाप-	
द्वति	४८, १८८
कोपर्निकस, चंद्रावरील ज्वलत्पर्वत	६६
कोलब्रूक	३३
कोलंबस	१०२
क्यास्टर	३४
क्रकंचावरण ७८ (सूर्य शब्द पहा.)	
क्रतु	१९
क्रांति	२१
क्रांतितेज ७९, बुधोच्चास उपाधि ११७, स्वरूप, कारण	१८०
क्रांतिप्रदेश	२६
क्रांतिवृत्त २३, २४, त्याचे तिर्य-	
कृत्व	२३, २४
खस्वस्तिक	१६
खळे ६९ (परिवेष पहा.)	
खालिडयन	४२, १०७
गणित, ज्योतिःशास्त्राची शास्त्रा	१३० टीप.
गणेश दैवज्ञ	९१
गतीचे नियम (न्यूटन पहा.)	
गंधर्वनगर	७०, ७० टीप.
गालिलियो	९२, १८८
गुणोत्तर, लक्षण	९८ टीप.
गुरु तेज, पुढील तीन वर्षांची स्थिति १३९, माने १४०, परिशिष्ट २,	
पृष्ठभाग १४१, घटना १४२, व-	
सतियोग्यता १४३, उपग्रह,	
त्यांच्या गतीचा चमत्कार १४३,	
प्रदक्षिणाकाल, ग्रहणे, अधिक्रमणे,	
पिधाने १४४, वस्ति-योग्यता १४५	
गोपाळ बळाळ भिडे, उदयास्तानु-	
भव १२१, प्रजापति ग्रह पाहणे १९६	

गोल, सपाटीवर काढलेल्यांच्या आ-  
काराची कल्पना ९९, दोन गो-  
लांच्या व्यासांवरून त्यांची पृष्ठ-  
फळे आणि घनफळे यांची तुलना  
९९, पृष्ठफळ, घनफळ, परिव  
काढण्याची रीति ९९ टीप.

ग्रह, २९, त्यांचे सापेक्ष आकार १२,  
सूर्यपासून सापेक्ष अंतरे ११, त्यां-  
वरून दिसणारीं सापेक्ष सूर्यांचे,  
१०, त्यांचा क्रम कोपर्निकसमते  
४९, भारतीयमते ९४, टालमी-  
मते ४६, सांप्रतचा ११२, त्यां-  
ची वक्रगति व मार्गित्व ४७, पि-  
धान ९६, पंचांगांतली त्यांची  
स्थिति, तीवरून त्यांचा मध्यान्ह  
काढणे १००, शुभग्रह १०१,  
ग्रहांची उच्चेव नीचे ११०, आ-  
काशांत ग्रह कसे ओळखावे ११२,  
अंतर्वर्ती, बहिर्वर्ती ११३, त्यांची  
द्रव्यमाने ११९, बुधकक्षेच्या आं-  
त ग्रह आहे ? ११७, उदयास्त  
११८, कक्षांकद्रच्युति १३१, सू-  
र्योपासून महत्तम अंतर उच्ची, ल-  
घुतम नीची ११०, १३१, रातीं  
केव्हां कोठे दिसतात १३२, अ-  
तरनियम १३७, त्यांचे ज्ञान के-  
व्हां झाले १९४, युरोपियन नां-  
वे १९९

ग्रहण, १८६८ चैं सूर्यांचे ८०, सूर्य-  
ग्रहणांत समजणाऱ्या गोष्टी ८०,  
८२, प्राचीन ग्रहणवर्णने १०२,  
ऋग्वेदांतले १०३, इतर १०३, ग्र-  
हणांवरून चंद्रसूर्यगतिज्ञान १०४,  
ग्रहणकालचक १०४-६, पुढील ३  
वर्षांतील ग्रहणे १०६, ग्रहणे कशीं,

केव्हां होतात १०७-९, स्पर्श,	नकाशे, ६९, त्यावरील उंचवटे,
मोक्ष, मध्य, ग्रास, पर्वकाळ १०९,	६१७, भेगा, पांढऱ्या रेषांची
खग्रास, खडं, कंकण, हीं सूर्यग्र-	चक्रे, ६७, त्यावर वातावरण ना-
हणे दिसण्याच्या मर्यादा ११०,	हीं ६७, ७०, उगवतां मावळतां
ग्रहणांत चंद्राचा वर्ण १११, चं-	लांबोळा व तांबडा कां दिसतो
द्रग्रहण असतां सूर्य दिसणे १११,	६८, मोठा कां दिसतो ७०, त्या-
सूर्यग्रहण पाहण्याची एक यु-	मध्यान्हीं विव वाढते ७०, त्या-
क्ति	वर पाणी नाहीं ७१, त्याचे
	स्थित्यंतर, प्रकाश, उप्पता ७१,
घटिका कोणता काळ दाखविते ९१	त्यावर वस्ती नसावी ७२
घड्याळ ८९, अनादिसिद्ध ८९,	चरज्योति २९
वेधशाळेत घड्याळ कसें लावितात	चल ह्या नांवाचा धूमकेतु १७४
८९, नेहमीं सूर्योदयीं ६ किंवा	चांद्रमान ९७
मध्यान्हीं १२ वाजतात असें ना-	चिति ९२ टीप.
हीं ८६, नाक्षत्र घड्याळ ८७,	चित्रा ३९
घड्याळ मध्यमकाळ दाखविते ८७,	चिनीलिंगांचे ज्योतिःशास्त्रज्ञान ४४
कसें लावावें, मध्यान्हीं तारा पा-	जनार्दन बाळाजी मोडक दोन ग्र.
हून ८८, सूर्य पाहून ८९, सूर्यो-	हांस नावें १९९
दयास्तावरून ८९, चुकलेले घ-	जयासिंह ४८, ९१
ड्याळ	जहांगीर बादशाहा, अशनिवर्णन १६३
घन	जातक, ज्योतिषशाखा १३० टीप.
घनता	झूनो १३७
घनफळ	ज्येष्ठा ३७
चंद्र, ९४, त्याविषयीं कल्पना ४१,	ज्योतिःशास्त्र, इतिहास ४१-५३
रोहिणीप्राति ४२, तिची व क्ष-	तीन शाखा १३० टीप.
यवृद्धीची कथा ९९, त्याचा शर	ज्योतिःशास्त्रज्ञान, याची पहिली पा-
९९, क्रांति ९६, पृथ्वीसापेक्ष	यरी ४१, दुसरी ४९, तिचे
आकार ९८, माने ९८, ९९, प-	पूर्वांग ४६, तिसरी ४६, चवथी
रिशिष्ट २, क्षयवृद्धि, कारणे ६०,	४९, इनिस्पत्त्या लोकांचे ४३,
पृष्ठांचे स्वरूप ९७, ६२, ६४,	चिनी ४४, पारसीक ४९, भा-
६९, शृंगे, ६०, एकच अर्ध दि-	रतीय ४९, ९१, ग्रीक ४९,
सर्ते, अक्षभ्रमण, आंदोलन ६१,	मुसलमानी ४७, युरोपियन ४८-
अहोरात्र, त्यावरील उप्पता व	५३
थंडी, आकाशांतरी, दर्शने ६२,	झडकील, फलज्योतिषी १९६
सर्वदां रात्रभर चांदणे, दुर्विण्ठीन	झोलनर १९०
किती जवळ दिसतो ६३, त्याचे	

टायकोब्राहे, त्याची विश्वसंस्था	४९
टायको, चंद्रावरील ज्वालामुख	६७
टालमी, ४९, याची विश्वसंस्था	४६
टिटिअसचा ग्रहांतरनियम	१३७
टिळक प्रो. बा. ग. ३०, १२९ टीप.	
टेंपलचा धूमकेतु, सिंहोल्कांशीं सं- वंध	१७७
डास	१३४
तळे ( परिवेष पहा. )	
तारा, संख्या १४, १८१, तेज व प्रती १७, १८१, राशि ( पुंज ) ३९ १८१, प्राचीन संस्कृत ग्रं- थांत किती आहेत ३९, पहिल्या प्रतीच्या ३९, स्थितिपत्रक हि- पार्कसचें, टालमीचे ४९, उलुग- वेगचे ४८, सांप्रतचीं १८१, पिधान ९९, कोणत्याही रात्रीं कोणत्या दिसतील ८८, मध्याह्नीं येण्याची वेळ काढणे २९ टीप, ८८, रूपविकारी, नव्या, त्यांचे वास्तवरूप, कारण १८३, युग्मे, मिथुनमाला, तिहेरी, चव्हेरी, गु- च्छ १८४, वास्तवगति २९, १८६, लंबन १८९, अंतरे १८९, १९०, वास्तवतेज १९१, नियमित मध्याभोवतीं फिरत नाहींत १९३, १९४, भौतिकघटना	१९४
तारा, गुरुपत्नी	९६
तिथि, ९३, तिचे मान, क्षयवृद्धि ९३, चंद्र पाहून समजेल	९४
तिर्यक्त्व कांतिवृत्तांचे	२३, २४
तुलासंक्रमण, सायन	१६
तेजोगोल, ७७ ( सूर्य शब्द पहा. )	
तेजोमेघ, १८९, संख्या, प्रकार १८९, मृगांतील तेजोमेघ १८६, कांहीं-	

चे वर्णन १८९, कोठे किती आ- हेत १९१, त्यांची उत्पत्ति १९६ तेजोमेघमत १९४, त्यावर आक्षे- प	१९९, १९८
तेजःशृंगे, ७८ ( सूर्य शब्द पहा. )	
त्रिभांतर, पूर्व, पश्चात्	१३१
त्रिशंकु, कथा ३६, नक्षत्र	३६
दंड, आकाशांतला चमत्कार	७०,
	७० टीप.
दर्शन ११८ ( उदयास्त शब्द पहा. )	
दक्षिणक्षेत्र	३६
दक्षिणसंपात	२९
दिशासाधन	१६, ८८
दिनमान १७, २४, विषुववृत्तावर	८९
दिवस, १७, तारांचा १७, सावन, ८६, नाक्षत्र, ८७	
दिव्यभ्रमण, लंबरूप, तिर्यक ( ति- क्स ), समांतर २२, वार्षिक	२३
दुर्बिण ९२, वक्तीकार, परावर्तक	९२
दुर्बिणकेतु	१६९ ओढ १२
दैशांतर	२१
दैनंदिनगति, तारादिकांची २१, २२, हिचा काळ पृथ्वीचा सर्वदां स-	
मान नाहीं	९१
चु, घो	९८
धनिष्ठा	३८
धूमकेतु, १६८, त्याची तारा, शिखा, पुच्छ, अग्रभाग १६८, पुच्छ- दिशा व संख्या, दुर्बिणकेतूचे स्वरूप, केतूचे आकार, घनता, कक्षा, १६९, कक्षेत सर्वत्र दि- सत नाहींत १७१, वेग १७०, १७१७३, प्रदक्षिणाकाल १७०, १७१, उत्पत्ति १७१, प्रॉक्टरमत १७२, नियतकालिक धूमकेतु	

१७०, लघुकालिक १७२, कक्षा-	
विस्तार १७३, आकार, पुच्छ	
आणि तेज ही कमजास्त होतात	
१७३, विसेप, गमनदिशा १७३,	
वर्णने १७३—७७, संख्या १७३,	
१७९, उल्कांशीं संबंध १७७, घ-	
टना १७८, पुच्छाची घटना १७९,	
आकार उत्तरोत्तर कमी १७९,	
पृथ्वीशीं भेट १७९	
ध्रुव, पृथ्वीचे, आकाशाचे	२१
ध्रुवतारा, १९, तिची अस्थिरता २१,	
	९८ टीप.
ध्रुवदर्शक	१९
ध्रुवमत्स्य	२०
ध्वनि, वेग	१६६
नरतुरंग	३६
नक्षत्र, लक्षण २६, ४०, ९९, ओ-	
ळखण्याचे सामान्य नियम २७,	
२८, कोणत्यांच्या दक्षिणेकडून	
चंद्र जातो, उत्तरेकडून जातो २७,	
कोणतीं आच्छादितो २७, ९४,	
कोणत्यांच्या तारा विषुववृत्ताच्या	
कोणीकडे आहेत २८, मध्यान्हीं	
येतील तेव्हां कोठे दिसतील २९,	
कांहांच्या तारासंख्या ३२, यो-	
गतारानिर्णय ३३, नक्षत्रज्ञान भा-	
रतीयांस निदान आठ हजार वर्षे	
आहे ३८, नक्षत्राच्या घटिका,	
९९, क्षयवृद्धि ९९, चंद्राचीं न-	
क्षत्रीं, सूर्याचीं, पावसाचीं, ग्रहांचीं	
९९, त्यांचे आरंभस्थान	९७
नक्षत्रपट कसा पहावा ? १८, त्यांत	
काय आहे २०, ३३, त्यांतील	
वेळा निजकालाच्या आहेत १८, ९१	
नक्षत्रिय प्रजापति	३७

नाक्षत्रकाल

नाक्षत्रमास

निजकाल, ८१, कसा काढवा १०,

९१, पतिका, मुहूर्ते इत्यादिकांस  
पाहिजे ९१

नीच, कक्षेतील ११०

नेपचुन, याचा शोध ९१, १९८,  
माने १९९, परिशिष्ट २, उप-ग्रह, १९९, त्यांची गमनदिशा १९९  
न्यूकॉव १९१न्यूटन, ९०, गतिनियम, आकर्षण-  
नियम ९०, ९१, ग्रहमहत्त्वज्ञा-  
न १८९

न्यूटन, चंद्रावरील अत्युच्च पर्वत ६९

पक्ष शुक्र, कृष्ण ९४

पंचांग, त्याचीं अंगे, ९३—१०० इ-

तर गोष्ठी १००, ग्रहलाघवी,  
केरोपंती, सायन यांतील भेद, ९८,१००, प्रत्येक गांवचे निराळे १००,  
आमचे नैसर्गिक १०१

पद्म केतु १७४

परावर्तक दुर्बिण ९२

परावर्तन किरणांचे ६८

परिघ, आकाशांतला चमत्कार ७०,

७० टीप.

परिघ, वरुळ व गोल यांचा ९९ टीप.

परिधि ( परिवेष पहा. )

परिवेष, ६९, चंद्र, सूर्य, गुरु, व्याध

इत्यादिकांचे ६९

पश्चिम कपाल १७

पागसन, सूर्यतिलकमत ७७

पारसीकांचे ज्योतिःशास्त्रज्ञान ४९

पालास १३७

पितृदिवसांचे मान ६२

पिथ्यागोरसांचे मत ४६

पिधान ९४, कां होते? ९९, गुरुप-	
ग्रहांचें	१४४
पियाङ्गी	१३७
पुणे साएन्सकालेजांतील वर्णलेखक	९३
पुनर्वसु	३४
पुलह	१९
पुष्य	३४
पूर्णिमांत मान ९४, ९७, पक्षव्यवस्था	९७
पूर्व कपाल	१७
पूर्वाफल्गुनी	३९
पूर्वाभाद्रपदा	३९
पूर्वाषाढा	३८
पृथ्वी, चंद्रसापेक्ष आकार इत्यादि ९८, ९९, मानें परिशिष्ट २,	
सूर्यापासून मिळणारी उप्पता ७४,	
दैनंदिनभ्रमणकाल	८७टीप.
पृष्ठफल	९९, ९९टीप.
पैतामह केतु	१७४
पोलक्स	३४
प्रकाश, पदार्थ दिसण्यास कारण ६७,	
वेग	१४४
प्रकाशमापक यंत्र	१८१
प्रकाशलेखनकला	९२
प्रजापति तारा	३२
प्रजापति ग्रह, १९४ (सुरेनस पहा.)	
प्रभामंडल ७८ (सूर्य शब्द पहा.)	
प्रतिसूर्य	७०, ७०टीप.
प्रती, तारांच्या,	१७, १८१
प्रॉक्टर, धूमकेतुमत, अशानींच्या उ-	
त्पत्तीविषयी मत १७२, विश्वसंस्था-	
मत १९१, अशानिपरमाणुमत १९६	
प्रिनिसपिया, न्यूटनचा ग्रंथ	९१
फल्गुनी, पूर्व ३९, उत्तर	३९
फ्लोरा	११, १३८
वगदाद विद्यापीठ	४७, येथे हिंदु

ज्योतिषी	४७
बर्लीन येथे नेप्चूनचा शोध	१९८
बहिर्वर्ती ग्रह	११३
बाबिलोनियन लोक	४२
बाहस्पत्य संवत्सर, १००, नर्मदोत्तर चालतात, पूर्वी दक्षिणेत चालत होते,	१००
बालशास्त्री जांभेकर	३९
बाळा वामन जोशी	१७०
विअर	६९, १३४
बीजगणित संस्कृतांतून अरबी भाषां- तर	४७
बीलाचा धूमकेतु १७७, त्याचा ता० २७नवंबरचे उल्कापाताशीं संबंध १७८	
बुध, रोहिणेय नांव ९६, इनापगम ११३, केव्हां कोठें किती दिवस दिसतो ११३, पुढे ३ वर्षांत केव्हां कोठें दिसेल ११४, मानें १७९, परिशिष्ट २, अंतर्योग, बहिर्योग, ११९, क्षयवृद्धि ११६, वातावरण ११६, पुढील दोनशे वर्षांतील अधिकमणे ११७, उ- च्चगत्युपाधि	
बैंटली	११७
बोड	३४
बोवर्ड	१३७
ब्रह्मगुप्त, चंद्रसूर्यसाधन	११७
ब्रह्मसिद्धांत	१०४
ब्रह्महृदय	१०४ टीप.
ब्रिटिशम्युझियम, अशानि संग्रह	३२
भग	१६१
भचक्कप्रदक्षिणा	३९
भटोत्पल	२१
भरणी,	१७४
भूभा, भूछाया, पृथ्वीछाया,	३३
	१०८

भोग	२७टीप.	युति, २७ टीप. ( योग पहा. )
मंकर संक्रमण, सायन	२४	युद्ध
मंगळ, आषाढामू संज्ञा	१६, नांवे,	युरेनस, याचा शोध १५४, नांव
वर्ण, स्वभाव, स्तंभ	१३०, तेज	१५९, माने १५५, परिशिष्ट २,
१३०, पाहण्याची उत्तम संधि		पाहण्याची संधि १५६, घटना,
आगष्ट षड्भांतरी १३१, पुढील		वसतियोग्यता १९७, उपग्रह,
३ वर्षांतली स्थिति १३१२, माने		१५६, त्यांची भ्रमणदिशा १५७
१३३, परिशिष्ट २, त्रितु १३३,		योग, पंचांगांतील एक अंग ९९
उपग्रह १३३, पृष्ठभाग १३४।९,		योग, २७टीप, ३०, सूर्याशीं ग्रहांचा
वसतियोग्यता १३५।६, याविषयी		१३०, या वेळीं सूर्यातर १३०
आणखी कल्पना	१९९	योगतारा, ३०, त्यांचा निर्णय ३३
मधा	३९	रफील फलज्योतिषी
मध्यम	९४	१५६
मध्यम काल	८७	रश्मि केतु
मध्यम रवि, ८७, त्याचे उदयादि ८८,		१७४
विषुवांश ८८, परिशिष्ट १		राशी, २९, ३२, ९९, संख्या ३९,
मध्यान्ह	१७, ९०	कांतिवृत्तस्थ ३९, ९९, त्यांची
मध्यान्ह वृत्त	१७	नक्षत्रे, ९६, जन्मराशी ९९
मरकेटर पध्दतीनें मंगळाचा नकाशा १३४		रास लाड, याची दुर्बिण ९२
महापात	९९ ओळ ३४	राहु, ९९, प्रदक्षिणाकाल ९६, परि,
माडलर	६९, ३४	शिष्ट २
मार्गी	४७	रेखांश
मास, नाक्षत्र, ५४, चांद, ६०, यांची		२१
माने परिशिष्ट २, सौर, ६१, ९७,		रेवती
चैत्रादि, ९६, त्यांच्या संज्ञांची		३९
उत्पत्ति	२७, ९६	रोहिणी, ३०, शकटभेद ३१, कथा ९९
मिरा	१८२	लघुग्रह, १३७, संख्या १३७, उत्पत्ति,
मुसलमानांचे ज्योतिःशास्त्रज्ञान	४७	आकार, व्यास, द्रव्य, केंद्रच्युति,
मुहूर्त, ज्योतिषशास्त्र	१३०टीप.	विक्षेप, सूर्यातर १३८, पृष्ठफल
मूळ	३२, ३३	१३९, लंबन, लक्षण, चंद्रांचे, सू-
मृग, २८, मृग, व्याध, रोहिणी यांची		र्यांचे, तारांचे १४९
कथा	२९	लवहरिअर ११७, ११८
मेष संक्रमण, सायन	१६	लॉकियर, विश्वोत्पत्तीविषयी अश-
यमुना तारकापुंज	३९	निपरमाणुमत १९१।९६
याम्योत्तरवृत्त १७, २१, मुख्य	२९	लापलास, तेजोमेघमत १९५
		लांबर्ट विश्वसंस्थामत १९३
		लालांडी १९८
		लुध्यक १७
		लोक १९९

वक्रगति	४७	व्याध	१७
वक्रीभवन, त्यामुळे होणारे चमत्कार ६७		व्यास	१८ टीप.
वरुण, १६४ (नेपुचुन् पहा.)		चिह्नटोरिया म्युझियम मुंबई, अश-	
वर्ग, संख्येचा	५९ टीप.	निसंग्रह	१६१
वर्ग, ताराचे,	१७, १८१	शततारका, शतभिषक,	३९
वर्णलेख, ५२, वर्णलेखकयंत्र	५३	शनि, वर्ण, पुढील ३ वर्षातील स्थि-	
वर्ष ६१, सौर ६१, सायन सौर		ति १४६, माने १४७, परिशिष्ट	
९८, नाकत्र सौर	९९	२, मंदत्व, स्वभाव १४७, शकट-	
वसंत संपात	२९, ४०	भेद, ३१, १४७, पृष्ठभाग, १४८,	
वसिष्ठ	१९	वलये १४८।५।१२।१३, घटना	
वातावरण पृथ्वीचे ९८, धर्म ६७,		१४९, वसतियोग्यता १९०, उ-	
चमत्कार	६७-७०	पग्रह, १९१, त्यावर वस्ती,	
वार, त्यांच्या क्रमाची उत्पत्ति	९५	शनि हा सूर्याची प्रतिमा	१९३
वास्तवगति	२५, १४६	शर	९६
विकला	२३ टीप.	शारद संपात	२६
विशाखा	३६	शुक्र, मधाभू ५६, इनापगम ११३,	
विशिष्ट गुरुत्व	६९ टीप.	पाश्चात्यांची नांवे १२४, शुक्र २	
विश्व, विस्तारकल्पना १८८, याची		अशी त्यांची समजूत १२५, त्या-	
संस्था (रचना इत्यादि) हर्शलमते		चे तेज, तो दिवसास दिसतो, पु-	
१९०, न्यूकोंबमते १९१।१३,		ढील ३ वर्षात केव्हां कोंडे दिसेल	
विश्वविस्तार १९०।९१, स्थितिल-		१२४, गुरुशुक्रयुति १२४, वेदांत	
यांविषयीं मते १९४-२००, त्यां-		उल्लेख १२५, माने १२९, परिशिष्ट	
विषयीं अज्ञान १९४, २००		२, वृद्धिक्षय १२५, पुढील चारशे	
विषुवकाल,	२१	वर्षातीलीं अधिकमणे १२६, त्यां-	
विषुववृत्त २१, कसे ओळखावे	२८	वरुन सूर्यातर काढणे १२७, वा-	
विषुवांश,	२२, २९	तावरण १२७, पृष्ठभाग, कळतु,	
विक्षेप,	२६	१२७, वसतियोग्यता १२९, त्या	
वृत्तिक,	३२	वरुन होणारीं खस्थ दर्शने	१२९
वेदांगज्योतिष ९७, त्याचा काल		शुल्कपक्ष,	९४
	१८ टीप.	शृंगे, चंद्राचीं ६०, सूर्याचीं	७८
वेन	१२५	श्रवण,	३८
वेस्ता	१३७	षड्भांतर, यावेळीं सूर्यातर	१३०
वैधृति, महापात,	९९	संक्राति, संक्रमण	९९ ओळ ३१
वैरल्य	६९ टीप.	संज्ञा	३३
व्यातिपात, महापात,	९९	सांघिप्रकाश	६८

संपात, २४, त्याचें स्थान ४०, ग-		वास्तवगति १८७, लंबन १८९,
ति	९८	उण्णता कोटून येते याविषयीं
समर्पि, १८, १९, कांहीची गति स-		मते १९७८, आकुंचनमत १९७,
मान	१८७	सायमेन्साचें मत
समकेंद्र	६९ टीप.	१९९
समरकंद	४८	सेची
साविता ( सूर्य शब्द पहा. )		८०, ८३
संवत्सर, प्रभव इत्यादि, वार्हस्पत्य,		२९
१००, क्षय संवत्सर, १००, फ-		स्पष्टकाल ८७, घड्याळावरून क-
लें, अधिप	१०१	सा काढावा
साडेसाती, शनीची	१४७	९१
सायन, पंचांग ९८, वर्ष	९८	स्वस्तिकपुंज
सायमेन्स डॉ० सूर्योप्तामत	१९९	३६
सावन दिवस	८६	स्वाती
सिद्धांतसमादृ ग्रंथ	४८	हर्शल विल्यम्, सूर्यतिलकमत ७७,
सिंटाक्स, ( अलमाजेस्ट पहा. )	४५	युरेनसशोध १९४, विश्वसंस्था-
सूर्य, वारा ४१, दोन ४१, त्यावि-		मत
पर्यां कल्पना ४१, उगवतां		१९०
मावळतांना लांबोळा व लाल दि-		हर्शल जॉन, तारकादि वेद
सतो ६८, मोठा दिसतो ७०,		१९०
प्रतिमूर्य, ७०, सूर्यमालेचा पोषक		हंस तारकापुंज
व नियंता ७३, त्यापासून नि-		३८
वणारी उण्णता ७४, ८३, १९६,		हस्त
माने ७४, परिशिष्ट २, पृथ्वी-		३२
पासून अंतर ७४-७६, डाग,		हात
७६-८३ त्यांचा नियतकाल ७७,		हालेचा धूमकेतु १७०, १७५,
त्यांविषयीं मते ७७, डागांचा		१७६, १७९
आरोरा व विद्युच्छक्ति यांशीं		हिजिया
संबंध ७७, तेजोगोल, ककचा-		११, १३८
वरण, तेजःशृंगे; प्रभामंडल ७७-		हिपार्कस
८४, घटना ८०-८४, उदयास्त-		९६
वेळा ८१-९०, रूपविकार १८३,		होरा
		होराधिप
		९९
		हुजिन्स ( डॉ० प्रो० ) वर्णलेखकांने
		वेद घेणारा १६७, इ.स. १८६६
		व १८९१ च्या नव्या तारांचे
		वर्णलेख
		१८३
		हुजेन्स, मध्योत्सारिणीगतिशोध
		९०
		क्षयमास,
		९७
		क्षयसंवत्सर,
		१००
		क्षितिज
		१६



## शुद्धिपत्र.

—०००—

पृष्ठ	ओळ	अगुद्ध	शुद्ध
६	१६	पाच	पाच
११	११	४	५
"	१२	ते	ते ९,
२७	१०	२९	सुमारे २९
२९	टीप १	विषुवांश	तत्कालीन विषुवांश.
"	"	मध्यान्हा	दोनप्रहरचे १२ वाजल्या
३८	२०	पहिली	मधली
४४	३४	१९ वर्षात	१९ चांद्रवर्षात
९२	९	अपयोग	उपयोग
९२	३०	} कांचपर०	कांचपर०
९३	२,९		
७०	१८	ग्रहकाल	ग्रहणकाल
"	२९	असल्यामुळे	आल्यामुळे
७४	२७	म्हणूनव	म्हणूनच
८२	३	घनताही	घनता
"	टीप १	जान्सन	जान्सेन
८८	१०	तारीख १ जानुआरी १८९३ च्या	कोणत्याही वर्षी तारीख १ जानु- आरीच्या
८८	२२	त्या दिवशीचे	त्या दिवशीचे त्या वेळचे
९९	४	शून्यादि	शानि इत्यादि
"	१९	नक्षत्र	चंद्रनक्षत्र
९६	२६	ज्या महिन्यांत संक्रमण	ज्या चांद्रमहिन्यांत सूर्याचे संक्रमण
१०४	७	लागेल	लागले
१२९	८	१७०	१००
१३१	९	आकाशाच्या	आकाशाचा
"	२३	३४८	३३८
१४३	१६	गोष्टीच्या	गोष्टीचा
१४६	१८	सप्टंबर २४ शुक्राशी युद्ध.	आकटोबर ३१ मंगळाच्या उत्त-
१९४	१८	शुक्र दक्षिणेस दिसेल.	रेस १॥ अंश.
१७०	२१	एकही	एकादी
		धूमकेतूंच्या	धूमकेतूंचा



१७२	१७	पाहिल्यानें	पाहिल्यानें
१८९	३१	२०	०
१९०	२८	मध्यावर	मध्यावर दक्षिणोत्तर
१९७	३४	संभवनीय	असंभवनीय
२००	७	‘म्हटल्याप्रमाणे’ यापुढे	‘विश्वाचा विस्तार, स्थिति आणि लय हांविषयी’ इतके जास्त वाचावे.

### पारिभाषिक शब्दांची याद.

कालम २	११	Meteorid	Meteoroid
” ”	२२	Stemture	Structure

### नक्षत्रपटांपैकीं

पाहिल्या नक्षत्रपटांत आश्रेषांच्या तारा चुकल्या असून त्यांची दुरुस्ती होण्यास मार्ग नाही, सबव येथे देतों:—उत्तरच्या ९ व्या प्रतीच्या ३ तारा रद्द समजाव्या. दक्षिणच्या २ कायमपैकीं ३.९ प्रतीच्या तारेच्या पूर्वेस ३.३ प्रतीची तारा अक्षांश रेषेजवळ आहे. व सदर ३ तारांच्या दक्षिणेस रेखांशरेषेच्या आंत ९ व्या प्रतीच्या २ तारा आहेत.



३०२१

# ज्योतिर्विलास

अथवा

## रात्रीची दोन घटका मौज़।

### हा काय चमत्कार आहे ?

तेजोनिधि सविता पश्चिम-दिक्प्रांतीं विश्रांति घेण्यास जात आहे आणि तेणेक-  
रुन सकल व्यवसायी जनास तसेच करण्याविषयीं सुचवीत आहे, हें पाहून प्रातःका-  
लापासून त्या सवित्यानें आपल्या नांवांप्रमाणे नानाप्रकारच्या उद्योगाविषयीं प्रेरित  
केलेला जन आपापला कामधंदा आटपण्यास लागतो. कोणी आपल्या वसतिस्था-  
नाच्या इतस्ततःप्रदेशीं असलेल्या देवांच्या दर्शनास जात असतात. कोणी नदीतीरीं  
संध्यावंदनादिकांनी ईशचरणीं मन लावून भक्तिरसानें परमानंदसमुद्रांत मग्न होत  
असतात. कोणी समुद्रकांठीं, नदीतीरीं, किंवा मैदानांत हवा खाण्यास जाऊन दिव-  
सभर थकलेल्या मनास निसर्गदर्शनोपभोगादिकांनीं विश्रांति देत असतात. कांहीं  
वेळानें कोणी भोजनादिक आटपून घराबाहेर अंगणांत किंवा दुसऱ्या एकाच्या उघ-  
ड्या जाग्यांत बसून किंवा शतपावली करीत करीत ईश्वरगुणानुवाद करीत असतात.  
कोणी काव्यशास्त्रकला-विनोदांत निमग्न असतात. कोणी मित्रांसह इकडल्या तिक-  
डल्या गप्पा छाटीत असतात. सर्वांचेच असें भाग्य कोठले ? कोणी एका व्यव-  
सायांतून सुट्टून उदरभरणार्थ दुसऱ्या व्यवसायास लागतो. कोणी पाकनिष्पत्ति  
करीत असतो. कोणी चिंतामग्न असतो. तथापि असाही मनुष्य मुद्दाम म्हणा,  
किंवा साहजिक म्हणा, रात्रीच्या पूर्वभागीं क्षणभर विश्रांति घेतोच घेतो. व अशा  
अनेक प्रकारांनी विश्रामसुखास्वाद घेणाऱ्या मनुष्यांचे आकाशाकडे एकादे वेळीं तरी  
सहज लक्ष जातें. तशांत भगवान् रजनीवळ्हम उदय पावलेला असला तर तो आ-  
पल्या आनंददायक चन्द्रिकेने मनुष्यांचे मन आपल्याकडे सहज आकर्षितो. प्रति-  
पदाद्वितीयेची चंद्रकोर पाहून ज्याचे मन आनंदभरित होत नाहीं असा कोण आहे ?  
रमणीय पूर्णचंद्र पाहून क्षणभरही ज्यास दुःखाचा विसर पडत नाहीं इतका हत-  
भागी कोण आहे ? लहान मुळेही मातेच्या कटिप्रदेशीं आरोहण करून चांदोबाकडे  
पाहून आनंदभरित होतात. कोणी 'चांदोबा चांदोबा भागलास का' इत्यादि चु-



टके म्हणत नाचत बागडत असतात. चंद्रबिंबावरून ढग धांवत असलेले पाहून ‘चंद्र धांवत आहे’ असें कोणी मुळे म्हणत असतात व कोणी ‘चंद्र धांवत नाही’, ढगच धांवत आहेत’ अशी त्यांची समजूत करीत असतात. कोणी आकाशकटाहांत सर्वत्र पसरलेली हजारों नक्षत्रे पाहून ‘परडीभर फुले, तुझ्यानें वेंचवतना माझ्यानें वेंचवतना’ अशा उखाण्यांनीं त्यांचे अनंतत्व, अपारत्व व चिरस्थायित्व दर्शवीत असतात. सारांश, केव्हां ना केव्हां थोडा फार वेळ तरी आकाशांतील तेजांचे विलास पाहून आनंदाश्रयसमुद्रांत पोंहत नाहीं असा कोणी नाहीं.

सहस्ररश्मीस राग येऊन त्यांने आपल्या तीव्रकरांचा मारा सुरु केल्यामुळे गर्भगलित होऊन त्यापुढे तोंड वर काढण्यासही भिऊन गेलेली व गर वाञ्याची एकादी झुक्क क्यों येऊन ती क्षणभर तरी या तापासून मुक्त करील की काय अशाविषयी उत्कंठित झालेली आमची कांहीं मित्रमंडळी, तो उष्णराशिमतपन गेला कीं आहे, गेला कीं आहे, हें हकूच पहात पहात तो कोठें दिसेनासा झाल्यावर कांहीं वेळांने बाहेर पडून एका नदीच्या तीरीं गेली. नदीच्या रमणीय उदकांने त्यांच्या तापविमोचनाशेला पाझर फुटू लागला. इतक्यांत पश्चिमच्या बाजूस सुंदर तेज चमकूं लागले, तिकडे त्यांचे लक्ष्य गेले. किती तरी आनंददायक तेज तें! त्याला पाहून सर्व दिवसाचा ताप नाहींसा होत चालला. जसजसे त्याजकडे पहावें तसतसे अधिकाखिकच कौतुक वाटू लागते. त्याजकडे पहातच रहावें असे वाटते. काळोख पडत चालला तसतसे तें अधिकच चमकूं लागले. त्याच्या भोंवतीं लहानमोळ्या अनेक तीरा चमकत होत्या. गेल्या दहा बारा दिवसांत या बाजूस कधीं दृष्टीस न पडून आजच नवीन दृष्टीस पडल्यामुळे तें विशेषच चित्ताकर्षक झाले होते. अनेक मनुष्ये त्याजकडे पाहून आनंदभारित होत होतीं. कोणी त्यास वंदन करीत होतीं. कोणी त्याजकडे आपल्या वस्त्राची एक दशी फेंकून ‘जुने वे आणि नवे दे’ म्हणत होतीं. ती द्वितीयेची नूतन चंद्रकला ईश्वरी तेजाची साक्षात् प्रतिमाच आहे काय अशी वाटण्यालोगी आनंददायक खरीच. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीतीरीं दोन घटका वसून करमणूक करण्याचा मंडळीचा क्रम चालला होता, त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशींही ही मंडळी गेली. कालच्यापेक्षां आज चंद्र पश्चिम दिशेस वराच वर दिसूं लागला. आणि त्याची तेजस्वी कोरही सुमारे कालच्या दुप्पट आज दिसत होती. चंद्राच्या वरच्या बाजूस सुमारे अर्ध्या आकाशांत एक अतिमोहर तारा दिसत होती. सगळ्या आकाशांत तितकी तेजस्वी आणि रमणीय दुसरी ताराच नव्हती. अहाहा, काय तिचे तेज! संस्कृत भाषेत तेजाला शुक्र असें एक नांव आहे. आपण त्या तरेस शुक्र असें म्हणू. चंद्र पहिल्या दिवशीं दिसला तेव्हां त्यापासून ती लांव होती. दुसऱ्या दिवशीं तिच्या वराच जवळ चंद्र आला. जणुकाय शुक्राच्या तेजस्विमुळे चंद्राच्या मनांत स्पर्धा उत्पन्न झाली आहे आणि आपल्या तेजाची एकेक कला वाढवून आपण शुक्राचे अतिक्रमण करावें असें चंद्रांने मनांत आणिले आहे, असें दिसूं

\* हा शब्द मूळचा खीळांगी असल्यामुळे श्या प्रथंत तसा घातला आहे.

## हा काय चमत्कार आहे?

३

लागलें. तिसऱ्या रात्रीं पाहतां तसेच झालें. चंद्राचें तेज आणखी एक कला वाढलें असून तो शुक्रास मार्गे टाकून पुढे पूर्वेस गेला. याप्रमाणे चंद्र प्रतिदिवशी वाढत झपाव्यानें पुढे पुढे पूर्वेकडे जात चालला. सुमारे पंधरा दिवसांनीं सायंकाळीं तो पूर्वेस उगवला. त्या वेळीं त्याचा आरक्षपणा काय सांगावा! तो केवढा तरी मोठा दिसत होता! पहिल्या दिवशीची लहानशी चंद्रकोर कोणीकडे, आणि त्या दिवशीचा तो पूर्ण चंद्र कोणीकडे. जसजसा वर येत चालला तसतशी त्याची आरक्षता कमी होत चालली. आणि त्याचें विव किंचित् लहान परंतु आल्हादकारक दिसून लागलें. अहाहा, किती तरी त्याचें तेज रमणीय आणि शीतल! सगळा दिवसभर कितीही श्रम मनुष्यास झाले असले तरी क्षणभर चांदण्यांत बसतांच त्या श्रमांचा परिहार होतो. फार तर काय, पण त्या आनंदांत तहानभूकही नाहींशी होऊन सर्व रात्र चांदण्यांतून उदून नये असें वाटतें. आमची त्या रात्रीं अशीच स्थिति झाली. किती काळ आही या कौमुदीमध्यें मोद पावत होतों छ्याचें आह्यांस भानही राहिलेनाहीं. परंतु काय सांगवें, आमचा हा आनंद त्या मत्सरी दैवास सहन झाला नाहीं असें दिसतें. एकाएकी चंद्रविव पूर्वच्या वाजूस काळें दिसून लागलें. पहातां पहातां अर्धे विव काळें पडलें. आणि उत्तरोत्तर तो क्रम चाललाच होता. चंद्रास कोणीं घेरलें? त्याचा कोणी ग्रास करीत आहे कीं काय? असे विचार आमचे चालले आहेत, इतक्यांत विवाच्या बहुतेक भागाचे ग्रहण झालें. आतां सगळ्या चंद्राचा ग्रास होतो कीं काय अशी आह्यांस भीति पडली. बहुतेक भाग ग्रस्त झाला. आमच्या सुदैवानें सुमारे द्वितीयेच्या चंद्राहूनही फार कमी इतकी कोर मात्र नैक्रियेकडची शिळ्क राहिली, व बाकीचें सर्व विव आरक्ष दिसून लागलें. तो आरक्षपणा चंद्रोदयीच्या आरक्षपणाहून निराळा होता. शेष राहिलेला तेजस्वी भाग्यही जातो कीं काय अशा चिंतेत वराच वेळ आही होतों; इतक्यांत तेजस्वी भाग वाढत चालला, तेव्हां आमच्या जीवांत जीव आला. कांहीं वेळानें वरेच ग्रहण सुटलें. इतक्यांत, चंद्राचा ग्रास झाला आहे त्यास सोडवावें म्हणूनच कीं काय पूर्वेस त्याचा मित्र वर येत आहे अशीं चिन्हे दिसून लागलीं. त्याच्या प्रभावानें कीं काय न कळे, तो येण्यापूर्वीच बहुतेक ग्रहण सुटलें. इतक्यांत सूर्यानें मस्तक वर केलें; व तो त्या चंद्राकडे निरखून पहात आहे असें आह्यांस दिसलें. तरी त्यावेळीं ग्रहण पूर्ण सुटलें नव्हतेच. तेव्हां, मित्र प्रत्यक्ष आला असतांही आपले संकट दूर होत नाहीं, असा मित्र काय कामाचा? असें वाटून व हा आपला अपमान झाला अशी समजूत होऊनच कीं काय चंद्र लागलाच क्षितिजाच्या आड खालीं गेला. ग्रहणांतून चंद्र मुक्त होईल अशी आशा आह्यांस लागली असून ती पूर्ण होण्याचा संभवित आहे, तोंच ग्रहणमोक्ष न होतां चंद्र दिसेनासा झाला. यामुळे दुःखित होऊन कित्यांनीं त्या दिवशीं अन्नपाणीही घेतलें नाहीं. सायंकाळीं सूर्यस्त झाला तरी रोजच्या प्रमाणे चंद्र दिसेना; तेव्हां त्यास पाहण्याविषयीं सर्व लोकांचे नेव अ-

\* मित्र शब्द सूर्याचाही वाचक आहे हे सुप्रसिद्ध आहे.

## ज्योतिर्विलासः

४

धिकच उत्सुक झाले. इतक्यांतं ग्रहणापासून मुक्त झालेला चंद्र दिसून लागला. तेव्हां सर्वांचा आनंद गगनी मावेना. पण दुसऱ्या दिवशीं सूर्योस्तावरोवर चंद्र दिसेना. तिसरे दिवशीही तसेच झाले. एक दिवस झाला, दोन झाले, तीन झाले, तरी चंद्र पूर्वप्रमाणे सायंकाळीं सूर्योस्तावरोवर दिसेना, तेव्हां चंद्रावर असे संकट तरी काय आले आहे, आज चंद्रदर्शन झाल्यावांचून अन्न व्यावयाचे नाहीं, असा पुन्हा चतुर्थ दिवशीं पुष्कळांनी निश्चय केला. तेव्हां त्या संकष्टनाशनब्रतानेच कीं काय त्या दिवशीं ( चतुर्थीस ) चंद्र सुमारे आठ घटका रात्रीस प्रसन्नवदन उगवलेला दिसला. तरी पण त्याजवर कांहीं तरी संकट आले होते खरेच, असे दिसून आले. तो पूर्णिमेच्या रात्रीप्रमाणे पूर्ण नवहता. त्याचा बराच भाग नाहींसा झाला होता.

याप्रमाणे मंडळीचा क्रम वरेच दिवस चालला. तितक्या अवकाशांत आकाशांत पुष्कळ उलाडाली झालेल्या दिसल्या, त्यांत चंद्र हा रोज दोन दोन घटका मागाहून उगवतो असे अनुभवास आले. पुढे दहा वारा दिवशीं सहज आकाशाकडे दृष्टि गेली, तों पूर्वेकडे चंद्रकला दिसली. तेव्हां पहिल्या दिवशीं सायंकाळीं पश्चिमेस चंद्रकोर दिसली होती, तिचे स्मरण झाले. दुसरे दिवशीं तर चंद्र आवृशीस दिसला नाहीं व पहाटेसही दिसला नाहीं. अर्थात् सर्व रात्रींच मुळीच उगवला नाहीं. हा चंद्र गेला तरी कोठे ? तो आकाशांतून अगदीं नाहींसा झाला कीं काय ? अशा विवंचनेत आही आहो, तों काय आश्रव्य सांगावै, दुसरे दिवशीं तो पश्चिमेस मागल्याप्रमाणे दिसून लागला. त्या चंद्रदर्शनानें झालेला आनंद काय सांगावा ! शुक्र प्रथम जेथे दिसत होता तेथेच पुढेही पुष्कळ दिवस दिसत होता. त्याच्यासारख्या तेजस्वी दोन तारा दक्षिणेस प्रथम दिसत होत्या; त्या शुक्राहून कांहीं लहान दिसत होत्या, तरी त्यांची चकाकी कांहीं विलक्षण होती. यामुळे त्यांजकडे सहज लक्ष नाई. त्यांतली एक प्रथम बरीच म्हणजे सुमारे शुक्राइतकी उंच दिसत होती. दुसरी तिच्या दक्षिणेची बरीच खालीं दिसत असे. उत्तरोत्तर त्या दोहोंचीही उंची कमी दिसून लागली. त्या सूर्याच्या जवळजवळ जात आहेत असे दिसले. त्यांत दक्षिणेस जी होती ती तर प्रथम आहांस पश्चिमेस चंद्रदर्शन झाले त्यानंतर सात-आठ दिवसांनी मुळीच दिसेनाशी झाली. व दुसरीही तिच्या भेटीस जात आहे असे वाटले. आणि त्याप्रमाणे सुमारे एक महिन्यानें तीही दिसेनाशी झाली. हें काय आहे, पश्चिमेकडच्या सर्वच तारांची अशी अवस्था होणार कीं काय, असे आमच्या मनांत येऊन अंमळ लक्षपूर्वक पाहू लागलीं तों तो संशय खरा झाला. तारा एकमेकींपासून जितक्या अंतरावर दिसत होत्या तें अंतर तर मुळीच कमजास्त झाले नाहीं, पण उत्तरोत्तर त्या सर्वांचे पश्चिमक्षितिजरेषेशीं

\* हा शब्द कोंकणांत प्रचारांत आहे. इतर प्रांतांत फारसा नाहीं. त्याचा अर्थ रात्रीच्या पूर्वभागी आठ नऊ वाजेपर्यंत असा आहे. हा शब्द त्या पुस्तकांत पुष्कळ वेळां घालावा लागेल. त्याच्या ऐवजीं पांच चार शब्द घालण्यापेक्षां हा लहानसा शब्द घालणे वैर, म्हणून तसें केले आहे. एक दौन वेळां गांठ पढल्यावर त्याचा परिचय सहज होईल.

मात्र अंतर कमी कमी होऊं लागलें. उत्तरेस ७ तारा चांगल्या तेजस्वी दिसत होत्या, त्याही प्रथम जेथे दिसल्या त्याच्या कांहींशा डाव्या बाजूस महिन्याभरानें दिसूं लागल्या. पूर्वेकडे काय हवाल आहे म्हणून लक्षपूर्वक पहावयास लागलें तों तिकडे उलट स्थिति झाली. म्हणजे प्रथम सूर्यास्तानंतर लवकरच ज्या तारा उगवत होत्या त्या एक महिन्यानंतर सूर्यास्त झाल्यावर पुष्कळ वर दिसूं लागल्या; व त्यांच्याखालीं नव्याच तारा आल्या. पश्चिमच्या तारा गेल्या तर त्यांच्या ऐवजीं पूर्वेस नवीन आल्या, ही ईश्वरी योजना पाहून आश्रय व समाधान वाटलें.

शुक्र एका जार्णींच दिसत होता, तरी त्याच्या जवळच्या तारा पश्चिमेस जात चालल्या होत्या. अर्थात् त्यांच्या संवंधानें पाहिले असतां तो पूर्वेस चालला होता. सर्व आकाशांत यावेळीं दुसरी एकही तारा अशी दिसली नाहीं.

एके दिवशीं सायंकाळीं याप्रमाणेच आमची करमणूक चालली असतां, अकस्मात् एक तारा आकाशांतून तुटून खालीं येत आहे असें दिसलें. तिचे तेज फार असल्यामुळे तिजकडे लागलेंच सर्वांचे लक्ष लागलें. तिची चपळता काय सांगावी? पहातों न पहातों इतक्यांत डावेकडून आमच्या ढोक्यावरून उजवीकडे खालीं येऊन ती दिसेनाशी झाली. त्या वेळीं मोठी गर्जना झाली. त्या तरेचे तेज माणकासारखे होतें. व तें क्षणभर इतके जाज्वल्य दिसलें कीं, माणकाच्या रंगाचा चंद्र उगवून त्यांचे हें चांदणे पडलें आहे कीं काय असें वाटलें. कोलीत फिरविलें असतां जशी तेजाची रेषा दिसते तशी त्या तरेच्या जाण्याच्या मार्गीत तेजोरेषा दिसत होती. जणुकाय आकाशरूप कसोटीवर तारारूपी सुवर्ण घासलें त्याची ती रेषाच उमटली आहे. त्या तरेची अतर्क्य त्वरा, पृथ्वीवर पडून कांहीं प्रदेशास दग्ध करितें काय असें दिसणारें तिचे विलक्षण तेज, भीति वाढविणारी तिची ती गर्जना, ह्या गोष्टींनीं मनावर एककाळींच आश्रय, विस्मय, भीति इत्यादि मनोविकार उद्भवून मन चकित झालें. सगळ्या तारा तुटून आकाश शून्य होतें कीं काय, व तें पृथ्वीवर कोसळून प्रलय करितें कीं काय, अशीही शंका येऊं लागली. त्यामुळे पुढे या गोष्टीकडे विशेष लक्ष लागून रोज एकादी लहान मोठी तारा तुटलेली दिसूं लागली.

कांहीं दिवसांनीं आमच्या मंडळीपैकीं एकास कोणा गृहस्थांचे लिहून आलें कीं पहाटेस एक वारीक तारा दिसते तिला शेंडी आहे. म्हणून आही पाहूं लागलें तों ती त्याप्रमाणे दिसली. तिचे धूम्रपुच्छ लहानच होतें, परंतु तें पाहून न-ऊ-दहा वर्षीपूर्वीं पाहिलेल्या अशाच एका चमत्काराची आठवण झाली. व तेव्हांच्या तरेचीं आकाशांत लांबवर पसरलेली ती शिखारूप पताका आणि तिचे तें विस्मयावह तेज हीं डोक्यांपुढे उभीं राहिलीं. अशा प्रकारचे धूमकेतु, पतन पावण्या तारापेक्षांही मनाची स्थिति चमत्कारिक करितात.

एकदां पूर्णिमेच्या रात्रीं चांदण्यांत आम्ही कांहीं मंडळी बोलत बसलें असतां, सहज चंद्राकडे द्वाष्टे गेली व त्याच्या त्या नेत्रांस आनंद देणाऱ्या अतिमनोहर

कांतीकडे सर्वचें चित्त वेधून गेले. आही वराच वेळ तिकडे पहात असतां, त्याजवर एक डाग दृष्टीस पडला. तेव्हां असे मनांत आले कीं, पूर्णसही कलंक असावा काय? परंतु त्याविषयां आमचा कोणी मित्र म्हणाला, चंद्रावर मोठा डाग आहे इतकेंच नाहीं, तर सूर्यावरही लहान लहान डाग दिसतात. अशीसारखा तेजोगोल, ज्याकडे डोक्यांनी पहावत नाहीं, त्यावर डाग असावे हें किती आश्र्य! आम्हांस तर प्रथम हें खोटेंच वाटले. परंतु दुर्विणीतून आमच्या मित्रांने ते डाग दुसरे दिवशीं आम्हांस प्रत्यक्ष दाखविले. ते पाहून फार विस्मय वाटला. मग आणखी कांहीं असेच चमत्कार दिसतात कीं काय म्हणून त्या दुर्विणीतून रात्री पाहू लागली, ती शुक्राच्या ठिकाणी चंद्र दिसून लागला. नुसत्या डोक्यांनी पहावे ती शुक्र, दुर्विणीत पहावे ती चंद्र! वरे, दुर्विणीतून शुक्र न पहातां खरोखर चंद्रच आहीं पाहिला असे म्हणावे, तर चंद्र त्या वेळीं मुळींच नव्हता. तारांकडे दुर्विण लाविली ती त्या पूर्वीपेक्षां विलक्षण तेजस्वी दिसून लागल्या. दुर्विणीतून पहाण्यापूर्वी तारांची चकाकी आहांस आश्र्यकारक वाटे, परंतु दुर्विणीतून दिसणाऱ्या तेजापुढे ती कांहींच नाहीं, अशी आमची खात्री झाली. आही तारा न पहातां हिरे, माणके, पांच, इंद्रनील इत्यादि रत्नांचे मोठाले समुदायच पहात आहों कीं काय असे वाटे. कोठे एका तारेच्या दोन तारा दिसत, कोठे तीन व कोठे चारही दिसत; आणि कोठे कोठे तर नुसत्या डोक्यांनी जेथे पूर्वी एकादीच तारा दिसावयाची तेथे दुर्विणीतून हजारों तारा दिसत. हे दुर्विणीतून दिसणारे विलक्षण चमत्कार पाहून आहांस भूल तर पडली नाहीं ना असे वाटू लागले.

याप्रमाणे कांहीं दिवस गेले असतां, वातावरणांत एकाएकी विलक्षण फेरवदल झाला. वाज्याची दिशा बदलली, समुद्र खवळला, झंझावात ( पर्जन्ययुक्त मोठा वारा ) वाहू लागला, आकाशांत रात्री जेथे हजारों तारा चमकत होत्या तेथे अभ्रे फिरुं लागलीं व विजा चमकू लागल्या. नक्षत्रराजादिकांनी आपला अधिकार मेघ-राजाकडे दिला. तेव्हां कोठचें नदीतीर, कसचें हवा खाणे, आणि कसचे आकाशांतील चमत्कार! सर्वच कांहीं बदलून गेले, कांहीं दिवस अशी धामधूम चाल-ल्यावर पुढे हकुहकू आकाशांत शांतता दिसून लागली. उन्हाळ्यांत पश्चिमक्षितिजाजवळ दक्षिणच्या बाजूस दोन तारा दिसतनाशा झाल्या म्हणून सांगितले, त्यांपैकी अगदीं दक्षिणची अगस्त्याची तारा सुमारे तीन महिने तर मुळींच दिसत नव्हती. ती पुढे मग पहाटे पूर्वेकडे दिसून लागली.

प्रसादोदयादभः कुभयोनेर्महौजसः ।

—“ महा तेजस्वी अशा कुभसंभवाच्या ( अगस्त्याच्या ) उदयानंतर उदक स्वच्छ झाले.”—या कालिदासोर्कीला फार काळ लोटल्यामुळे, तितक्या काळांतील तारांच्या गतिविशेषाच्या योगाने, अगस्त्योदयानंतर लागलींच नाहींत तरी सुमारे दोन महिन्यांनी उदके स्वच्छ झालीं. जिकडे तिकडे वनश्री प्रफुल्लित होऊन गग-न-श्रीशीं स्पर्धी करू लागली. आहांसारख्या चमत्कारप्रियांस, वनश्रीने गगनश्रीस

# हा काय चमत्कार आहे ?

७

शोभा आली, कीं हिने तिला आली, अशी भ्रांति पडून ही पहावी कीं ती अवलोकन करावी असें होऊन गेले. शारदचंद्र कुमुदांसही आनंद देऊन प्रफुल्लित करू लागला, मग तो आह्यासारख्यांस आनंदकारक होईल यांत काय नवल ? सहा महिन्यांपूर्वीं सायंकाळीं पश्चिमक्षितजाजवळ ज्या तारा दिसत असत त्या हल्दीं सायंकाळीं पूर्वेस दिसू लागल्या; इतके त्यांचे दूरगमन झाले तरी त्यांचे परस्परांचे अंतर बदलले नाहीं. तेव्हां तारांस गति आहे कीं नाहीं, असा आम्हांस संशय आला; व तारांबरोबर पश्चिमेस सायंकाळीं शुक दिसत होता तोही पूर्वेस आला कीं काय म्हणून पाहू लागलों, तों तो मात्र कोठे दिसेना; तो काय झाला ? नाहींसा झाला कीं काय ? असे गृह पडले.\*

असो तर, याप्रमाणे कांहीं तारा पश्चिमेस नाहींशा होत जातात, व पूर्वेस नव्या तारा उगवू लागतात; सहा महिन्यांनी पश्चिमच्या तारा पूर्वेस दिसू लागतात, तरी त्यांचे अंतर बदलत नाहीं; शुकासारख्या कांहीं तारा इतरांसारख्या स्थिर न राहतां त्यांतून चालतातशा दिसतात; चंद्र तर विलक्षण झापाठ्यानें चालत असतो इतके नाहीं, तर पंधरा दिवस लहानाचा मोठा होत जाऊन पुनः लहान होऊ लागतो व शेवटीं दोन दिवस तर मुळींच दिसत नाहीं; कांहीं तारा पतन पावतातशा दिसतात; कांहींना तेजांचे भव्य पुच्छ असेंत; कांहीं दिवस तारांच्या ठिकाणीं असें आणि विजा हींच संचार करितात; सूर्यचंद्रासारख्या तेजोगोलांवर डाग दिसतात; दुर्बिणींतून शुक चंद्रासारखा दिसतो व एका तारेच्या ठिकाणीं हजारों तारा दिसतात. अशा विलक्षण उलाढाली व गूऱे पाहून सहज कोणीही मनुष्य आपले मनास विचारू लागतो कीं, हा चमत्कार आहे तरी काय ?

\* ज्योतिःशास्त्राच्या विषयांचे दिग्दर्शन करणाऱ्या ह्या उपेदघातरूप प्रकरणांत एथवर वर्णिलेली आकाशांतील तारकादिकांची स्थिती सामान्यतः कोणत्याही कालीं घडण्यासारखी आहे; व विशेषतः ती सन १८९३ च्या एम्हील महिन्यापासून सात आठ महिन्यांमध्यली आहे.



—



# ज्योतिर्विलास.

## स्वप्न—खरेंच.

एका रात्री मला स्वप्न पडले. मला दिव्यदृष्टि आणि अलौकिक शक्ति प्राप्त झाली. एक धगधगित गोळा दिसला. त्याचा व्यास सुमारे १२ यार्ड होता. तो गोल मजपासून सुमारे पाऊण मैल होता. त्याचा प्रकाश पडला होता, आणि तो स्वच्छ पांढरा असून एकाद्या लोहाराच्या जाज्वल्य भट्टीतील आगीपेक्षांही प्रखर होता.

माझ्याजवळच छोटासा गोल मला दिसला. त्याचा व्यास सुमारे ४ इंच होता. तो गोळा हक्कुहक्कु पुढे चालला होता. परंतु त्याचा फिरण्याचा कल त्या तेजस्वी गोलाच्या अनुरोधानें होता असें दिसले. आणि याप्रमाणे फिरतां फिरतां तो आपल्या भोवताही फिरत होता. त्या तेजस्वी गोलाचा प्रकाश या लहान गोलाच्या अर्ध्या भागावर पडला होता, म्हणून हा दिसे तरी. नाहीं तर अफाट अंधकारमय अवकाशांत गडप होऊन तो दिसलाही नसता. अंमळ बारीक नजरेने पाहिले तों त्याच्याजवळ त्याहून लहान असा एक गोल असून तो मोठ्या गोलाभोवतीं फिरत होता. धाकव्याचा व्यास सुमारे एक इंच होता, आणि तो मोळ्यापासून सुमारे दहा कुटांवर फिरत होता. त्यावरही त्या मध्यवर्ती तेजेगोलाचा प्रकाश पडत असे. मला सूक्ष्मदृष्टि प्राप्त झाली असल्यामुळे, त्या दोहों गोलांपैकीं मोठ्याचा थोडा भाग कोरडा आहे, व बाकीच्यावर पाण्याचें अति पातळ कवच आहे, असें दिसले. त्या पाण्यांत लक्षावधि जीव इकडे तिकडे संचार करीत होते. आणि काय सांगावें, ते अति सूक्ष्म होते, तरी त्यांतील कोणी पुढे पक्त आहेत, दुसरे त्यांच्या मागें लागले आहेत, असें दिसले. आणि एवढी खटपट मुख्यतः कशाकरितां तर पुढचा जीव आपल्यास गडू करावयास सांपडावा. कोरड्या भागावरही कांहीं जंतु दिसले. ते कोठे पुष्कळ होते व कोठे थोडे होते. माझ्या वचकेंत राहील एवद्या ह्या गोटीवरही असंख्यात जंतु होते हें पाहून मला आश्रव्य वाटले. वास्तविक त्यांस जंतु म्हणेणे देखील शोभत नाहीं, इतके ते लहान होते.

कोरड्या प्रदेशावरील जंतूमध्यें कांहीं प्राणी इतरांपेक्षां कांहीं विलक्षण दिसले. हे इतरांपेक्षां मोठे होते, किंवा ह्यांचें स्वरूप कांहीं विलक्षण होतें, असें नाहीं. इतर कांहींपेक्षां हे लहानच होते. परंतु ह्यांस बुद्धि आहे असें दिसून आले. त्यांनीं आपल्याकरितां छेठेखानी वसतिस्थाने बांधिलीं होतीं, व आपल्या जातीच्या प्राण्यांच्या सोईसाठीं लहानमोठे रस्ते केले होते. त्या रस्त्यांवरून ते गाड्यांतून वसून जात. तसेच पाण्याच्या कवचांतूनही कसल्याशा पदार्थात वसून ते तरून जातांना दिसले. कवचाला ती खोली कोठची? परंतु त्यांच्या त्या तरणपात्रास ती भारी होती. केव्हां केव्हां माझ्यासारखा कोणी त्यावर फुंकर घालीत आहेत कीं काय असें वाटे. परंतु तेवद्यानें त्या पाण्याचा कछोळ होऊन जाई, आणि त्यांत त्या प्राण्यांचीं तरणपात्रे पालर्थीं होऊन प्रलय उडे. तेव्हां शेंकडों प्राणी पाण्यांत गडप होत. तथापि पुन्हा हजारों प्राणी त्या जलकवचांतून जात येत. त्या उदकांतून कोळ्या-

च्या धाग्याहूनही अतिसूक्ष्म अशा कांहीं तारा त्यांनी टाकल्या होत्या. व को-रज्या प्रदेशावरही त्या नेल्या होत्या. त्यांच्या ढारें ते एकमेकांस निरोप पाठवितात, असें मला माझ्या दिव्यचक्षुंनी समजले.

त्या धाकळ्या गोलावर घडणाऱ्या किंवा मला समजलेल्या, सर्व गोष्टी सांगूं लागलें तर जागा पुरणार नाहीं. त्यांत मला ज्या फारच आश्रयकारक वाटल्या त्यांतल्या कांहीं सांगतों. आजपर्यंत मनुष्यांने केलेल्या अतिप्रभावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांतूनही दिसणार नाहींत इतके सूक्ष्म ते जीव होते, तरी खरोखर त्यांस त्यांच्या त्या छोऱ्या गोलाबाहेरच्याही अनेक गोष्टी माहीत होत्या. माझ्या बोटांने सहज त्यांतल्या शेंकडों जीवांचा चुराडा व्हावा, इतके ते दुर्बळ असतां, तो मध्यवर्ती ते-जोगोल ते पहात, इतकेंच नाहीं, तर तो किती दूर आहे, किती मोठा आहे, किती तेजस्वी आहे, किती उष्ण आहे, फार काय सांगावें, किती जड आहे, हेंही त्यांनी काढिलें होतें. आपला लोक सोडून त्यांस दुसरीकडे जातां येत नव्हतें. इतकेंच नाहीं, तर त्यांस उभे राहण्यास जागाही स्थिर नव्हती. त्यांचा गोल फिरत असल्यामुळे त्यांस अर्धा काळ काळोखांत रहावें लागे. त्यांस हात होते कीं नाहीं कोण जाणे. असतील तर त्यांजपासून तो तेजोगोल त्यांच्या किती हातांवर होता, त्याची तर गणनाच करितां येणार नाहीं म्हटलें तरी चालेल. परंतु इतक्या लांबच्या तेजोगोलाचे प्रकृतिधर्मही त्यांनी शोधून काढिले होते. त्यांस दिसून आले होतें कीं, तो गोल अतिजाज्वल्य तेजाचें केवळ घर आहे. त्यांतून तेजाचै फवारे कर्धीं-कर्धीं चार फूटपर्यंत बाहेर येतात, आणि कर्धींकर्धीं त्यांचीं उच्चशिखरें बनून राहतात. त्यांच्या त्यांच्या स्वरूपांत दुसराच एक विलक्षण प्रकार होता. त्याच्या भोंवतीं कांहीं वलयें होतीं. तीं त्या गोलास कोठेंही लागलेलीं दिसत नव्हतीं, तरी त्यांच्या अर्ध्या वचनांत असल्याप्रमाणे त्यास सोडून जात नसत. जसे काय तीं त्याचेच अवयव आहेत. त्यांचा व्यास ८० इंच होता, व त्यांची नाडी सुमारे १८ इंच होती. बारीक नजरेने पाहिल्यास तीं अनेक वलयें दिसत. त्या सर्वांची चकाकी सारखी नव्हती. तीं बारीक कणांचीं बनलेलीं आहेत, व ते कण स्वतंत्रपणे त्या गोलाभोंवतीं फिरत आहेत, असें दिसे.

याखेरीज मागल्या गोलाप्रमाणे ह्याच्या भों-ही ह्याचें मंडल होतें. त्या मंडलांत ८ परिचा-होते. ते निरनिराळ्या अंतरावर त्या भोंवतीं

युरेस्स

नेप्हर

चित्रांक २—प्रहांचीं सापेक्ष अंतरे.

त. त्यांतला सहावा सर्वात मोठा होता. त्याचा व्यास सुमारे दीड इंच होता; ते मुख्य गोलापासून ३३ फुटांवर होता. शेवटचा लहानसाच होता. त्याचा

आपल्या स्थानापासून मी पुन्हा मार्गे पाहूऱ लागलों, तों त्या अंधकारमय प्रदेशांत तेजाचे दोन लहान लहान ठिपके मला दिसत होते. एक मी पाहिलेला चिमुकल्या बुद्धिमान् प्राण्यांचा लहान गोल व दुसरा त्याभोवतीं फिरणारा त्याचा परिचारक. वारीक नजरेने पहातां मध्ये माझ्या जवळच दुसरा एक गोल दिसूऱ लागला. त्यावर प्रखर प्रकाश होता. तो लहानच होता तरी त्या पहिल्या गोलाच्या परिचारकपेक्षां मोठा होता. त्याचा व्यास सुमारे १॥ इंच होता. तेजोगोलापासून तो सुमारे ९०० यार्डवर होता, व त्या तेजोगोलाभोवतीं फिरत होता. त्याची गति पहिल्या गोलाहून पुष्कळ जलद होती. तेथून पुढे दुसरा एक गोल दिसला. तो आपल्या सभोवतीं फिरत-फिरत मध्यवर्ती तेजोगोलासभोवतीं फिरत होता; व त्यापासून ह्याचें अंतर ९३० यार्ड होतें. पहिल्या गोलाप्रमाणे तो सुमारे ४ इंच व्यासाचा होता. परंतु मला हछीं त्याहून मोठा व त्याहून फार तेजस्वी दिसत होता. जवळ जाऊन पहातों तों ह्या दोन्ही गोलांचें तेज उसनेच दिसलें. बुद्धिमान् प्राण्यांच्या गोलावरून ज्वलदोल जेवढा दिसे त्याच्या सातपट ह्या दोहोंतील पहिल्यावरून व दुप्पट दुसर्यावरून दिसेला पुढे ज्वलदोल्यापासून भासणे १०८० रुपयांचा तरा तरुण आहे. ते आपल्यास गड करावयास सांपडावा. कोरड्या भागावरही कांहीं जंतु दिसले. ते कोठें पुष्कळ होते व कोठें थोडे होते. माझ्या बचकेत राहील एवढ्या ह्या गोटीवरही असंख्यात जंतु होते हें पाहून मला आश्र्य वाटले. वास्तविक त्यांस जंतु म्हणणे देखील शोभत नाहीं, इतके ते लहान होते.

कोरड्या प्रदेशावरील जंतुमध्ये कांहीं प्राणी इतरापेक्षां कांहीं विलक्षण दिसले. हे इतरापेक्षां मोठे होते, किंवा ह्यांचें स्वरूप कांहीं विलक्षण होतें, असें नाहीं. इतर कांहींपेक्षां हे लहानच होते. परंतु ह्यांस बुद्धि आहे असें दिसून आलें. त्यांनी आपल्याकरितां छोटेखानी वसतिस्थाने बांधिलीं होतीं, व आपल्या जातीच्या प्राण्यांच्या सोईसाठी लहानमोठे रस्ते केले होते. त्या रस्त्यांवरून ते गाड्यांतून बसून जात. तसेच पाण्याच्या कवचांतुनही कसल्याशा पदार्थात बसून ते तरून जाताना दिसले. कवचाला ती खोली कोठची? परंतु त्यांच्या त्या तरणपात्रास ती भारी होती. केव्हां केव्हां माझ्यासारखा कोणी त्यावर फुंकर घालीत आहेत कीं काय असें वाटे. परंतु तेवढ्यानें त्या पाण्याचा कछोळ होऊन जाई, आणि त्यांत त्या प्राण्यांचीं तरणपात्रे पालथीं होऊन प्रक्षय उडे. तेव्हां शेंकडॉं प्राणी पाण्यांत गडप होत. त्या उदकांतून कोळ्यात्थापि पुन्हा हजारों प्राणी त्या जलकवचांतून जात येत. त्या उदकांतून कोळ्या-



वर्तीं तेजोगोलाखेरीज इतर सर्वाहून तो मोठा होता. त्याचा व्यास सुमारे ३॥ फूट होता. तो चांगला तेजस्वी दिसे; व त्यावर तांबडे, पिंवळे व जांभळे सुरेख पडे दिसत होते. ते अगदीं रेखल्यासारखे दिसत. तो गोल आपल्या भोंवतीं फार जलद फिरतो, यामुळे ते पडे तसे दिसत असें वाटते. हा आमच्या कल्पक प्राण्यांच्या गोलाहून इतका मोठा होता तरी इतका जलद फिरे कीं, त्याच्या दोन स्वप्रदक्षिणा होत तों ह्याच्या पांच होत. असें होतें तथापि तो आपल्या स्वामीच्या आज्ञेत राहून नेहमीं त्या भोंवतीं फिरे. ह्याही गोलाची एक विलक्षण गोष्ट दिसली. त्याच्या भोंवतीं ४ छोटे गोल फिरत होते; जणुकाय ते त्याचे सेवकच आहेत. आपल्या नायकापासून ते ११, १८, २८ आणि ४८ फूट अंतरावर होते. त्याचा व्यास सुमारे एक इंचापासून दीड इंचपर्यंत होता. हें सर्व गाडे अगदीं सुयंत्र चालले होतें, तें पाहून मौज वाटे.

ज्वलद्गोलापासून सुमारे ७ मैलांवर आणखी एक भव्य परिणालिका दिसली. तींतला मधला गोल मागच्या इतका नव्हता तरी वराच मोठा होता. त्याचा व्यास सुमारे ३५ इंच होता. ह्यावरही त्याप्रमाणेंच पडे होते. परंतु एकंदरीत हा अंमळ काळसर होता. ह्याच्या स्वरूपांत दुसराच एक विलक्षण प्रकार होता. त्याच्या भोंवतीं कांहीं वलये होतीं. तीं त्या गोलास कोंठेही लागलेलीं दिसत नव्हतीं, तरी त्याच्या अध्यां वचनांत असल्याप्रमाणें त्यास सोडून जात नसत. जसे काय तीं त्याचेच अवश्य आहेत. त्याचा व्यास ८० इंच होता, व त्यांची जाडी सुमारे १८ इंच होती. बारीक नजरेने पाहिल्यास तीं अनेक वलये दिसत. त्या सर्वांची चकाकी सारखी नव्हती. तीं बारीक कणांचीं बनलेलीं आहेत, व ते कण स्वतंत्रपणे त्या गोलाभोंवतीं फिरत आहेत, असें दिसे.


याखेरीज मागल्या गोलाप्रमाणें ह्याच्या भोंहींही ह्यांचे मंडळ होतें. त्या मंडळांत ८ परिचार होते. ते निरनिराळ्या अंतरावर त्या भोंवतींत. त्यांतला सहावा सर्वांत मोठा होता. त्याचा व्यास सुमारे दीड इंच होता; ते मुख्य गोलापासून ३३ फुटांवर होता. शेवटचा लहानसाच होता. त्याचा

सर्प	गुप्त
शुक्र	एक्षी
मंगल	
झोरा	
हिमिआ	
गुरु	
शनि	
युरेस्ट	
नेप्हेल्स	
चित्रांक २—प्रहांचीं सापेक्ष अंतरे.	

चित्रांक २—प्रहांचीं सापेक्ष अंतरे.

विस्तार एक इंच होता. तरी त्याच्या मंडलाची रुंदी सुमारे २०० फूट होती. ती पाहून चमत्कार वाटे.


आतां मध्यवर्ती तेजोगोलापासून मी सुमारे ७ मैल लांब आलों होतों. फार अंतरामुळे तो गोल बारीक दिसत होता. त्यापासून सुमारे १४ मैलांवर आणखी एक गोल दिसून लागला. मी तेथपर्यंत गेलों नाही; तरी दिव्यदृष्टीने मला दिसले कीं तो सुमारे १६ इंच त्यासाचा आहे, व त्याला चार परिचारक आहेत. त्याच्याही पलीकडे एकंदर २२ मैल अंतरावर आणखी एक गोल दिसला. तो मागच्याहून किंचित् मोठा होता, व इतक्या अंतरावरूनही तो मधल्या तेजोगोलास प्रदक्षिणा करितो आहेसे दिसले. त्याचा तो मार्ग किती अवाढवय ! माझ्या जन्मांत त्याची अर्धी तरी प्रदक्षिणा पुरी होईल कीं नाहीं याचा मला संशयच वाटला. याला एकच परिचारक मला दिसला.



चित्रांक ३—ग्रहांचे सापेक्ष आकार.

मी आतां इतका लांब आलों होतों कीं, मला दिव्यदृष्टि आलेली होती न यून मात्र तो पहिला छोटेखानी गोल मला दिसत होता. त्याची काय अहव

आहे हें पाहण्याची उत्सुकता होऊन मी मार्गे वळले. पुन्हा ते बुद्धिमान् प्राणी दिसूं लागले. ते उद्योगांत गर्क होते, हें पाहून मला आनंद व आश्रय वाटले. कोणी भक्ष्य मिळवीत होते; कोणी घरे बांधीत होते; कोणी सडका तयार करीत होते; कोणी जलपर्यटनांत गुंतले होते. आणि काय सांगावें! कोणी आपसांत क्षु-छक गोष्टीवरून भांडत होते. आणि कोणी तर कडाक्याच्या युद्धांत गुंतले होते. उभयपक्षांकडील हजारों चिमुकले वीर मरून पडत, तरी ते लढाई सोडीत नसत. माझ्या प्रवासांत ज्या गोष्टी आढळल्या होत्या त्या त्यांस संगून त्या प्राण्यांचे क्षुद्रत्व त्यांच्या लक्षांत आणून देऊन त्यांस कलहनिवृत्त करावें, असे माझ्या मनांत आले. इतक्यांत त्यांतल्यांपैकीं कांहीना त्या सर्व कळून आल्या आहेत असे दिसले. कांहीना तर त्यांच्या अशा प्रकारच्या ज्ञानाचा गर्व झाला होता. माझ्या लहानशा बोटा एवढ्या जागेत लक्षावधि दिसून येतात, इतके हे क्षुद्र आणि दुर्बल जीव, परंतु त्यांचा गर्व आणि हांव किती म्हणून सांगावी! आही आपलीं घरे, सडका बांधू शकतों; त्याप्रमाणेंच हे लहानसहान गोल दिसतात तेवढाले गोल आही निर्माण करूं; किंवहुना मध्यला १२ यार्ड व्यासाचा जो तेजस्वी गोल तोही आही तयार करूं; इतकी विलक्षण त्यांची हांव दिसली. त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा क्षुद्रपणा त्यांस दाखवावा, त्यांचा मुर्वपणा त्यांस उघड करून सांगावा, आणि इतक्या दूरच्या गोष्टी ज्यांस कठतात त्यांनी इतका गर्व करणे हेंच केवडे आश्रय आहे हें त्यांच्या मनांत भरवून त्यांची निर्भत्सना करावी, अशा विचारांत मी होतों. आणि माझी शक्ति व माझी दृष्टि तुमच्याहून फारच विलक्षण आहे त्या अर्थी माझा उपदेश तुझी ऐका असे आकाशांतूनच मी त्यांस संगू लागणार इतक्यांत काय झालें नकळे. मी लहान लहान होत आहें, असे मला वाटले. दिव्य शक्ति मला सोडून जाऊ लागल्या. भरदिशी मी त्या क्षुद्र प्राण्यांत येऊन पडलों आणि जागा झालो. पहातों तों मी त्या क्षुद्र जीवांतलाच एक आहें. झालें माझे स्वप्न. हें स्वप्न म्हणावें तर ह्याची १२,६७,२०,००० पट केली असतां हें खरेही आहे.



# ज्योतिर्विलास.

## दिव्य भ्रमण.

काळास्या रातीं आकाशाकडे पाहिले असतां सहस्रावधि तारा चमकत असतात. नीलवर्ण आकाशांत हीं रत्नेच वसविलेलीं आहेत कीं काय असे वाटते. ह्यांची कोणाला तरी गणना करवेल काय? छे! इतक्या तारा कसच्या मोजवतात, असे प्रथम मनांत येते. परंतु ह्या रत्नांस पाहून कोणास मोह पडणार नाहीं? तीं आपण हस्तगत करून घेऊं या, तीं किती आहेत हे पाहूं या, अशा लोभानेच कीं काय, तीं ज्योतिष्यांनी मोजिली आहेत. आपणांस पृथ्वीच्या वर आकाश दिसते, तसेच खालीं दुसऱ्या वाजूसही आहे. त्यांतही तारा असतात. पृथ्वीच्या सर्व बाजूस निकडे तिकडे तारा भरलेल्या आहेत. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या तारा सुमारे ६००० आहेत. त्यांतल्या अध्या म्हणजे सुमारे ३००० मात्र आपल्यास एकदम दिसतात. परंतु सर्व तारा क्रमाक्रमाने आपणांस दर्शन देतात. दुर्बिणीतून किती तारा दिसत असतील असे तुळांस वाटते? हर्शलच्या २० फूट लांबीच्या दुर्बिणीतून सुमारे २००००००० तारा दिसत. सांप्रत तिजहूनही मोक्षा प्रभावाच्या दुर्बिणी आहेत. त्यांतून दिसणाऱ्या तारांचा नक्की अजमास करितां येत नाहीं; परंतु त्यांची संख्या ३ कोटीपासून ९ कोटीपर्यंत आहे.

तारा जेथें दिसतात तेथेच सर्वकाळ राहतात काय? नाहीं. हीं विक्षिप्त माणसे काय करितील आणि काय न करितील असे मनांत येऊन कीं काय कोण जाणे, त्या एकसारस्या पळत असतात. कांहीं तर एका कोंपन्यांत असतात; आणि अंमळसे डोके वर काढितात न काढितात, तोंच दिसतनाशा होतात. त्यांस फार वर येण्याचे धैर्यच होत नाहीं. कांहीं त्याहून मोठा फेरा करितात. कांहीं तर आकाशांत करवेल तितका मोठा फेरा करितात, परंतु तो दुरूनच करितात. आणि कांहीं वन्याच धीट असतात, त्या माणसांच्या दृष्टीआडही होत नाहींत. त्या फारशा मितज्या नाहींत खन्या, तरी कांहीं वेळ उजवेकडून डावीकडे, कांहीं वेळ डावेकडून उजवीकडे, कांहीं वेळ आकाशांत वन्याच उंचीवर, कांहीं वेळ अगदी खालीं, अशा फिरत असतात. ह्या सगळ्यांचा एक नायक आहे, तो फारच धीट. तुझी त्याजकडे एकसारखे पहात रहा कीं कांहीं करा. तो हालत नाहीं कीं चालत नाहीं; खुंटासारसा आपला एके ठिकाणी ठाम उभा.

दक्षिणेस तोंड करून घटका दोन घटका आकाशाकडे पहात बसा, म्हणजे कांहीं तारा डावे कोंपन्यांत उगवतात, थोड्याशा वर येतात, आणि उजवे कोंपन्यांत मावळतात असे दिसेल. त्याहून जसजसे अलीकडे म्हणजे उत्तरेकडे वर वर पहात यावें, तसेतशा तारा अविकाधिक वेळ दिसत रहातात. पूर्वेस तोंड करून पहावें तों तिकडे कांहीं तारा उगवत असतात; पांच सहा तासांनीं पाहिले तर त्या सुमारे डोक्यावर येतात; आणखी पांच सहा तासांनीं पाहिले तर पश्चिमेस मावळतात. ईशाक्यावर येतात;

न्येस तारा उगवतात त्यांचा मार्ग पूर्वेकडच्यांपेक्षांही मोठा असतो. तो क्रमण्यास त्यांस चवदा पंधरा तास लागतात. त्या अर्ध्या मार्गात येतात तेव्हां त्यांजकडे पाहणे झाले तर आपल्यास उत्तरेकडे तोंड करावें लागते. अगदीं उत्तरेकडील टोंकाशीं जमिनीच्या जवळच तारा दिसतात, त्यांचा प्रकार उलटच दिसतो. म्हणजे आकाशांतील इतर तारा सामान्यतः पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात असें दिसतें; आणि ह्या पहाव्या तों पश्चिमेकडून पूर्वेस जात असतात. तिसरा नक्षत्रपट पहा. त्यांत आग्नेयी कोंपन्याच्याही दक्षिणेस अगस्त्य नुकताच उगवत आहे. नक्षत्रपट अंक १ यांत तो नैर्कृत्य कोंपन्याच्या दक्षिणेस मावळण्यास गेलेला आहे. आकाशांत तो याप्रमाणेच दिसेल. आणि त्यावरून तो फार वर येत नाहीं हेही समजून येईल. जानुआरीच्या आरंभीं, रात्रीं सुमारे सात साडेसात वाजतां, अगस्त्य उगवतो. साडे अकरा वाजतां पाहिलात, तर तो मध्यान्हवृत्तावर आलेला दिसतो. आणि पहाटेस सुमारे साडेतीन किंवा चार वाजतांच मावळतो. मध्यान्हवृत्तावर असतां, दक्षिण दिशेपासून तो सुमारे १८२० अंश मात्र वर दिसतो. काशी येथे तर तो १२ अंश मात्र वर दिसतो. आणि सुमारे सात तासांतच उगवून मावळतो. मृगाच्या पोटांतल्या तीन तारा पूर्वेस उगवून पश्चिमेकडे मावळतात. अश्विनी त्यांच्या उत्तरेकडून जातात. अभिनित त्याहून उत्तरेकडून जातो. सप्तर्षि तर फारच उत्तरेस असतात\*.

वाचक म्हणतील कीं 'नकाशांत अगस्त्य दिसला, परंतु आकाशांत तो कसा ओळखावा? मध्यान्हवृत्त, क्षितिज, अंश, हें काय गूढ आहे?' 'जरा दम धरा, मी सांगतों,' असें म्हटले तर लागलेच आमचे रंगेल वाचक म्हणतील कीं 'या लचांडांत आम्हांला कशाला घालितां? आम्हांस कोंडे आतां सहावी यत्ता द्यावयाची आहे?' कोणी म्हणतील, 'आह्यी सहावींतून पार पडलो तेव्हां घोकपट्टी केली तेवढी पुरें; आतां नको ती जन्मभर!' दुसरे म्हणतील, 'आह्यी मॅट्रिक्युलेट झालो तेव्हां कांहीं घोकले होतें खरें. मग राइटअसेन्शनची डेफिनिशन् डेक्लिनेशनला इसांगितली, कीं काय केलें असेल कोणास ठाऊक? वडाची साल पिंपळास लाविली ता असो कीं कांहीं असो, कसे तरी एकदां पास झालो खरें! आतां नको तो त्रास.' अ कोणी म्हणतील, 'आम्ही ग्याजुएट झाल्यास किती तरी काळ लोटला? तेव्हां आपरं म्हांस कांहीं समजेले असलें तरी आतां त्याचें कोणास स्मरण राहिले आहे? आतां आमच्या डोक्याला विनाकारण श्रम कां देतां?'—पण प्रिय वाचकहो, तुम्हीं कदाअंचित नुसतीं बुके पाहिलीं असतील; आतां आकाशाकडेही पहा. म्हणजे तुम्हांस ली हा विषय समजण्यास लास वाटणार नाहीं. चांदण्यांत बसलां असलां तर तेथून उहून ठण्याची गरज नाहीं. नक्षत्रांची ओळख करून द्यावयाची असेल तर प्रथम उघड्याच्या जागीं बसतांनाच पुस्तक घेऊन बसण्यास विसरूं नका. आणि वाज्यांनें जाणार आनाहीं, असा दिवा जवळ ठेवा. नाहींतर घरांतील दिव्याशीं नक्षत्रपट पाहून मग वर

\* ह्या सर्वांचे अधिक वर्णन पुढे होईल.

वाहेर येऊन आकाशांत पहावयाचें, असें करण्यास आंतबाहेर हेलपाटे घालावे लागतील. ज्योतिःशास्त्रांतल्या पुष्कळ वस्तु प्रत्यक्ष नाहींत हें खरें. नकाशांत ज्यारेवा दिसतात तशा आकाशांत असत्या, आणि त्यांवर अंक व नांवें लिहिलेलीं असर्तीं, तर पुस्तके कशास पाहिजे होतीं? आकाशारूपी पुस्तक वाचतांना केव्हां केव्हां चर्मचक्षु मिटून ठेविले तरी चालतात. बुद्धिचक्षु उघडले म्हणजे लखव उजेड पडतो.

आपल्या भोवतीं दूरवर पाहिले असतां, आकाश जमिनीला लागलेले दिसतें. एथवी आणि आकाश यांच्या स्पर्शाने झालेले जे वर्तुल दिसतें तें क्षितिज होय. सूर्य, चंद्र आणि तारा उगवतांना व मावळतांना जेथें दिसतात, तीं स्थाने क्षितिजांतरींच होत. पूर्व, पश्चिम, इत्यादि दिशांचे विंदु ह्या क्षितिजांतच असतात. ते ओळखावे कसे? 'जिकडे सूर्य सकाळीं उगवतो ती पूर्व, हें आहांस ठाऊक आहे. यांत काय कठिण आहे?' असें म्हणाल, तर सूर्य नेहमीं एकाच विंदूत उगवत व मावळत नाहीं. 'होकायांवाने आहीं दिशा ओळखू.' म्हणाल, तर लोहचुंबकाचीं टांके नेहमीं दक्षिणोत्तर असतात असा नियम नाहीं. 'जिकडे ध्रुव तिकडे उत्तर, यास तर बाध नाहींना?' असें म्हणाल तर, त्यालाही बाध आहे. ध्रुव शब्दाच्या अर्थप्रमाणे ध्रुव साधारणतः स्थिर दिसतो खरा; परंतु त्यालाही गति आहे. दोन पदार्थांच्या खुणेने आवशीस ध्रुव पाहिला, तर पहाटेस तो तेथें दिसत नाहीं. 'तर मग आतां भरंवसा तरी ठेवावा कशावर? सर्वच अस्थिर!'—खरें आहे. इतक्या अडचणी असून ज्योतिषी लोक अतिसूक्ष्म रीतीने दिशासाधन करितात. परंतु सध्यां आपण फार सूक्ष्मतेच्या भरीस न पडतां स्थूल रीतीनेच पाहू. मार्च व संसंवर महिन्यांच्या २१ व्या तारखेस सूर्य जेथें उगवतो ती पूर्व, व जेथें मावळतो ती पश्चिम, असें म्हणण्यास हरकत नाहीं. पंचांगांत या दिवशीं दिनमान ३० घटिका असतें व सायन मेष आणि तुला ह्या संक्रांति ह्या दिवशीं होतात.

आपल्या डोक्यासमोर आकाशाचा जो विंदु असतो त्यास खस्वस्तिक म्हणतात. आपल्यास आकाश दिसतें तें अर्ध्या गोलाच्या कवचासारखे दिसतें. खस्वस्तिक हा त्या कवचांतील मध्यविंदु होय. आपली वृथवी गोल आहे. जमिनी-तून भिंगासारखे आरपार दिसतें, तर आपल्याला खालच्या बाजूवरील आकाश दिसलें असतें. सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे जितका वेळ आपल्यास दिसतात तितकाच वेळ बहुधा तीं त्या आकाशांत असतात. म्हणून तें कल्पनाचक्षूंनी पाहिलें पाहिजे. त्यांतला अगदीं खालचा जो विंदु, त्यास अधःस्वस्तिक म्हणतात.

आकाशांत तारा कोठे आहेत हें सांगण्याकरितां आकाशांतल्या वर्तुलांच्या परिघाचे भाग पाडितात, त्यांस अंश म्हणतात. परिघाचे ३६० अंश पाडण्याची वहिवाट आहे. पूर्वविंदूपासून खस्वस्तिकापर्यंत वर्तुलाच्या परिघाचा चौथा भाग होतो, अर्धांतच त्याचे ९० अंश होतात. त्याप्रमाणेच खस्वस्तिकापासून पश्चिमविंदूपर्यंत वर्तुलाचा दुसरा पाढ होतो. खस्वस्तिकापासून क्षितिजाचा प्रत्येक विंदु ९०

\* दिक्षाधनाच्या २ रीती पुढे एका प्रकरणात आहेत.

अंशांवर असतो. आपल्यास चंद्रसूर्याचीं विंचे दिसतात त्यांची रुदी म्हणजे व्यास, हा वरील वर्तुलपरिघांतला सुमारे अर्धा अंश असतो. रुपये एकापुढे एक लावावे तर्शी पूर्वविंदूपासून खस्वस्तिकापर्यंत एकापुढे एक चंद्रविंचे लाविलीं तर १८० लागतील. २ चंद्रविंबांनीं सुमारे एक अंश भरतो. आकाशांतल्या इतक्या जागेस हात असेही म्हणतात. अर्थात् चंद्रसूर्यविंचे वीतभर म्हणजे १२ अंगुळे असतात. ग्रह-णाचा ग्रास अमुक अंगुळे आहे असे म्हणतात, त्याचा अर्थ यावरून समजेल.

क्षितिजाचे उत्तरदक्षिण विंदु आणि खस्वस्तिक यांतून एक वृत्त म्हणजे वर्तुल काढिले आहे अशी कल्पना करा. या वृत्तास मध्यान्हवृत्त म्हणतात. याचे यो-गाने आकाशाच्या दृश्य गोलार्धाचे दोन भाग होतात. एकास पूर्वकपाल म्हणतात व दुसऱ्यास पश्चिमकपाल म्हणतात. सूर्य ह्या वृत्तावर आला म्हणजे मध्यान्ह होतो. मध्यान्ह म्हणजे दिवसाचा मध्य. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जो काळ जातो, त्याचे नांव दिवस. जसा सूर्याचा दिवस, तसा तारा उगवल्यापासून मावळेपर्यंत जो काळ जातो तो तारांचा दिवस, असे म्हणण्यास हरकत नाही. दिवसाचे जे मान म्हणजे गोज तें दिनमान. आकाशांत तारा थेट पूर्वेस उगवोत किंवा पूर्वविंदूच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस उगवोत; त्यांचा मार्ग कितीही लहान मोठा असौ; त्या मार्गाचे मध्यान्हवृत्ताने दोन भाग होतात. हें वृत्त दक्षिणोत्तर असते म्हणून यास याम्योत्तरवृत्त असेही म्हणतात. याम्य म्हणजे यमाची दिशा म्हणजे दक्षिण.

सर्व तारांचे तेज सारखे नसते. तेजस्वितेवरून तारांच्या निरनिराळ्या प्रती म्हणजे वर्ग करितात. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या तारांचे ६ वर्ग केलेले आहेत. दुर्बिणींतून गंहूनही फार वारीक तारा दिसतात. त्यांचे आणखी दहा वर्ग केले आहेत. म्हणजे तारांच्या एकंदर १६ प्रती आहेत. शाळेत पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या थोडी असते, उत्तरोत्तर खालच्या वर्गात भरणा फार. जगांत श्रीमान् माणसे थोडी, खालच्या प्रतीच्यांचा भरणा उत्तरोत्तर अधिक. त्याप्रमाणेच स्थिति आकाशांत आहे. सर्वात श्रीमान् ( शोभायमान् ) अशा पहिल्या प्रतीच्या तारा फक्त सुमारे २० आहेत. एकेका वर्गातील सर्व तारांचे तेज अगदीं सारखे असते असे नाही. पहिल्या वर्गातल्या तारांत तर परस्परांत पुष्कळ अंतर आहे. परंतु तितके वर्ग करावे तर फार घोटाळा होईल.

जानुआरीपासून सर्व उन्हाळाभर आवशीस आकाशांत दक्षिणेकडे पाहिले असतां सर्वात तेजस्वी अशी एक तारा दिसते. ती त्या बाजूस निमेच्या कांहीं अलीकडे असते. तिच्या वरीच दक्षिणेस तिच्याहून किंचित् कमी परंतु इतर सर्वाहून तेजस्वी अशी दुसरी एक तारा दिसते. ह्यांतील पहिलीला व्याध अथवा लुधक म्हणतात. दुसरी अगस्त्य होय. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यांत आवशीस सुमारे सात वाजतां ह्या दोन तारा आपला अर्धा मार्ग क्रमून मध्यान्हवृत्तवर आलेल्या दिसतात. ह्या दोन्ही तारा पहिल्या वर्गातल्या आहेत.

आतां आपण सर्व तारांच्या मध्ये खुंटासारखा असणारा सर्वांचा नायक ओळखून् या. सप्तर्षींची ओळख असेल तर ध्रुव ओळखण्यास सोर्पे, म्हणून प्रथम सप्तर्षीं पाहू. जमिनीवर उतारें पडून आकाशाकडे डोळे लाविले असतां जशी आकाशाची स्थिति दिसेल, तशी निरनिराळ्या महिन्यांतली स्थिति नक्षत्रपट पहिला, दुसरा व तिसरा यांत दाखविली आहे. आपले नेत्र आणि आकाश यांच्या मध्ये नकाशा धरावा. आणि नकाशा हें आकाश समजून त्यांत तारा पहाऱ्या. मग नकाशा एकीकडे करावा. म्हणजे त्याच तारा तशाच आकाशांत दिसतील, व त्यांतल्या कोणत्या तारेचे काय नांव हें नकाशावरून समजेल. लहानमोठ्या तारांच्या निरनिराळ्या खुणा नकाशांत लिहिल्या आहेतच. उत्तरेकडे डोके करून उतारें पडलें असतां, वर समोर खस्वस्तिक येऊन उजव्या बाजूस पश्चिम व डाव्या बाजूस पूर्व येते. म्हणूनच आकाशाचा नकाशा वर उत्तर, खालीं दक्षिण, असा धरिला असतां त्यांत उजवे हातास पश्चिम व डावे हातास पूर्व लिहितात. पृथ्वी-च्या नकाशांत उजवेकडे पूर्व आणि डावेकडे पश्चिम असते. त्याच्या उलट आकाशाच्या नकाशांत कां हें आतां तुमच्या लक्षांत येईलच. तारा पाहण्यास उतारेंचे पडलें पाहिजे असें नाहीं. ज्या दिशेच्या तारा पहारें असेल तिकडे तोंड करून उमें राहावें. मग वर तोंड करून आकाशाच्या दिशांशीं नकाशाच्या दिशा मिळतील, अशा रीतीने आपले नेत्र आणि आकाश यांच्यामध्ये नकाशा धरावा. म्हणजे नकाशा आणि आकाश यांची तुलना करून तारांची ओळख ज्याची त्यास करून घेतां येईल. एकाद्या रात्रीं ९ वाजतां जशी तारांची स्थिति दिसते, तशीच एक महिन्यापूर्वी ११ वाजतां व एक महिन्यानंतर ७ वाजतां दिसते. म्हणजे महिन्यांत सुमारे दोन तासांचा, पंधरा दिवसांत एका तासाचा, व रोज सुमारे चार मिनिटांचा फरक पडतो. एका रात्रीं कोणा एका वेळीं तारा जेथें दिसतात त्याहून पश्चिमेस एक अंशावर त्या दुसरे रात्रीं तितके वाजतां दिसतात. म्हणजे दररोज एक अंश पश्चिमेस जातात. आज सात वाजतां खस्वस्तिकीं दिसल्या, तर तीन महिन्यांनी तेव्हां मावळावयास जातात. हे दोन नियम लक्षांत ठेवावे. एकाद्या रात्रीं पहाटेस पांच वाजतां जी स्थिति दिसते, तीच पांच महिन्यांनी आवशीस सात वाजतां दिसते, हाही नियम फार उपयोगी आहे.

नकाशांत तारखा लिहिल्या आहेत, त्यावरून नकाशाप्रमाणे स्थिति कोणत्या महिन्यांत कधीं किती वाजतां दिसेल हें समजेल. इतर दिवशीं तशी स्थिति केव्हां दिसेल किंवा अमुक वाजतां कशी स्थिति दिसेल हें वरील दोन नियमांवरून समजेल. नकाशांत वेळ लिहिला आहे तो निजकाल म्हणजे ज्या त्या ठिकाणचा काल ( लोकल टाइम ) समजावा. ह्याविषयीं विवेचन पुढे एका प्रकरणांत आहे.

अप्रिलच्या सातव्या तारखेस रात्रीं सात वाजतां उघड्या जागीं उत्तराभिमुख उमें राहून आकाशाकडे डोळे करून पहिला नक्षत्रपट पहा. उत्तर दिशा खालीं, डाव्या बाजूस पश्चिम, आणि उजव्या बाजूस पूर्व, असा तो धरा. त्यांत उजव्या

अंगास सप्तर्षि आहेत. ते सातही बहुधा दुसऱ्या प्रतीचे आहेत. उत्तर आणि पूर्व यांच्या अर्ध्या भागाच्या सुमारास ते आहेत. त्यांची आकृति मनांत धरून आकाशांत त्याच बाजूस पहा, म्हणजे सप्तर्षीची ओळख पटल्यावांचून राहणार नाहीं. एकीसारल्या एक तेजस्वी अशा सात तारा एका ठिकाणी आकाशाच्या त्या भागी दुसऱ्या नाहीतच. त्यांत डाव्या बाजूस चार तारांचा एक चौकोन झाला आहे, व उजव्या बाजूस तीन तारा आहेत. किंवा उजव्या बाजूस अर्धवर्तुलाकारांत पांच तारा आहेत. त्या वर्तुलाचा बांक खालच्या बाजूस आहे. डाव्या बाजूस बाकीच्या दोन तारा आहेत. सातांमध्ये उजव्या अंगून दुसरी तारा दिसते, तो वसिष्ठ होय. त्याच्या अगदीं जवळ खालच्या बाजूस किंचित् उजव्या अंगास बारीक तारा दिसते, ती अरुंधती होय. दृष्टि सूक्ष्म नसली तर ती दिसणार नाहीं. न दिसली तरी फिकीर करू नका. अरुंधती सुमारे पांचव्या प्रतीची आहे. दृष्टि सूक्ष्म असल्यास अभ्यासानें हिच्यापेक्षांही सूक्ष्म तारा दिसतात. ह्याच रात्रीं अकरा वाजतां पहाळ तर सप्तर्षि मध्यान्हीं आलेले दितील. मे महिन्याच्या आरंभी नऊ वाजतां व जूनच्या आरंभी सात वाजतां ते मध्यान्हीं दिसतील. मार्चपासून सात महिने ते अवशीस दिसतात. त्यांत मार्च-मध्ये सात वाजतां नुकते उगवलेले असतात; सप्तबरांत मावळावयास गेले असतात. सप्तर्षीमध्ये डाव्या अंगास जे दोन आहेत, त्यांत वरचा पुलह आणि खालचा त्याच्या उत्तरचा क्रतु होय. ह्या दोहोंस सांघणारी एक रेषा काढून ती खालच्या बाजूस म्हणजे क्रतूच्या अंगास आणखी पांचपट वाढविली तर ध्रुवास जाऊन मिळते. ध्रुव तारा सुमारे दुसऱ्या प्रतीची आहे. परिशिष्ट एक ह्यांत तारांच्या प्रतीच्या आहेत. ध्रुवाच्या आसपास सुमारे पंधरा अंशांत इतकी तेजस्वी दुसरी रा नाहीं. एकदां ध्रुव पाहिल्यावर दोन तीन तासांनी पुन्हा पहावा. त्या वेळी सप्तर्षि वेरेच सरकले असें दिसेल; परंतु ध्रुव पाहिल्या जागेवरून चळलेला दिसावयाचा नाहीं. व यावरून ध्रुवाची ओळख सहज होईल. पुलह आणि क्रतु यांस सांघणारी रेषा खालीं वाढविली असतां तींत ध्रुव येतो, म्हणून त्या दोन तारांस ध्रुवदर्शक म्हणतात.

मार्चपासून सात महिन्यांत सप्तर्षि आणि ध्रुव ह्यांची पाहिली ओळख आवशीस करून घेतां येते. फेब्रुआरीच्या आरंभी देखील रात्रीं नऊ वाजतां व जानुआरीमध्ये अकरा वाजतां सप्तर्षि नुकते उगवलेले असतात. परंतु ते मध्यान्हीं आलेले पहाणे जास्त सोईचे असें. जानुआरीच्या आरंभीं पहाटेस पांच वाजतां व फेब्रुआरीच्या आरंभीं पहाटेस तीन वाजतां ते मध्यान्हीं दिसतात. बाकीच्या तीन महिन्यांत त्यांची ओळख करून घेणे असेल तर पहाटेस उठण्याची तसदी घेतली पाहिजे. आक्टोबरांत पहाटेस पांच वाजतां ते नुकतेच उगवलेले असतात; नवंबरांत त्यावेळी वेरेच वर आलेले दिसतात; आणि दिसेंबरांत तर त्याहून वर दिसतात; त्यांत ध्रुवदर्शक २ क्रृषि तर मध्यान्हाच्या अगदीं जवळ आलेले असतात.

## ज्योतिर्विलास.

२०

ह्या पुस्तकाचा उपयोग ज्या प्रदेशांत होण्याचा संभव आहे, त्याचा मध्य २० अक्षांशांवर होतो असें समजून तेथें जशी तारांची स्थिति दिसेल तशी नक्षत्रपटांत दाखविली आहे. नाशिकचे अक्षांश २० आहेत. तेथें नकाशाप्रमाणे स्थिति दिसेल. जसजसें दक्षिणेस किंवा उत्तरेस जावें तसा किंचित् फरक पडेल. धारवाडचे अक्षांश सुमारे १५° आहेत. तेथें नकाशाच्या दक्षिण मर्यादेच्या पलीकडील ४° अंशांतल्या तारा दिसतील. त्या अर्थातच नकाशांत दाखविलेल्या नाहीत. नकाशांतील उत्तरेकडील ४° अंशांतल्या तारा धारवाडास दिसणार नाहीत. ज्वाल्हे-रचे अक्षांश सुमारे २६ आहेत. तेथें नकाशांत दक्षिणेकडील ६ अंशांतल्या तारा दिसणार नाहीत. उत्तरेकडे ६ अंशांतल्या जास्त दिसतील. नकाशाच्या मध्यबिंदूपासून कडेपर्यंत म्हणजे खस्वस्तिकापासून क्षितिजापर्यंत ९० अंश होतात. यावरून ६ अंश म्हणजे किती थोडी जागा आहे हें दिसून येईल. तिन्ही नकाशांत उत्तरबिंदूपासून २० अंशांवर ध्रुव आहे. आपले ठिकाणापासून जसजसें उत्तरेस किंवा दक्षिणेस जावें, तसतसा तो वर किंवा खालीं दिसेल. जागेचे जितके अक्षांश तितकी तेथें ध्रुवाची उंची दिसते.

आतां आपण कधींही न मावळणाऱ्या तारा पाहूं. ध्रुवाची पकी ओळख होई पर्यंत सपर्धि आकाशांत नसतील तेव्हां ध्रुव लवकर लक्षांत येत नाहीं. तो येण्यासही ह्या तारा उपयोगी आहेत. तिन्ही नक्षत्रपटांत ध्रुवाजवळ ध्रुवमत्स्य नांवाचा तारकापुंज आहे. त्यांत सात तारा आहेत. ध्रुव हें माशाच्या शेंपटाचें टोंक आहे. आणि २ तारांनी मत्स्याचें पसरट तोंड झालें आहे. ह्या दोन तारा मत्स्याचें पुच्छ आणि सपर्धि ह्यांच्या मध्याच्या सुमारास आहेत. त्यांतीली एक तारा ध्रुवान्नकी तेजस्वी आहे. दुसरी अंमळ कमी आहे. तिच्याहून बाकीच्या वारीक आहेत. ह्यांच्या आसपास आणखी वारीक तारा आहेत, परंतु त्या मत्स्याकृतींत येत नाहीत. काळोख्या रात्रीं हा मत्स्य सामान्य नेत्रांसही उल्कष्ट दिसतो. आणि एकदां त्याची ओळख पटली म्हणजे ती जावयाची नाहीं. कोणत्याही रात्रीं केव्हांही पहा, हा मत्स्य ध्रुवस्थानाजवळ कोठें तरी असावयाचाच. तो कधीं मावळत नाहीं. कधीं सतत २४ तास काळोख असता, तर ध्रुवाभांवतीं होणारी त्याची पूर्णप्रदक्षिणा आपल्यास दिसली असती. जूनच्या आरंभी ९ वाजतां ध्रुवमत्स्य मध्यान्हवृत्ताच्या सुमारास ध्रुवाच्या वर दिसतो. तिसऱ्या नक्षत्रपटांत दाखविल्याप्रमाणे व त्यांत लिहिल्या वेळीं तो खालीं दिसतो. त्या वेळीं त्याचें तोंड क्षितिजास लागावयास झालेले असते. दुसऱ्या नक्षत्रपटांत लिहिल्याप्रमाणे तो ध्रुवाच्या डाव्या बाजूस दिसतो. व त्याचप्रमाणे केव्हां केव्हां उजवीकडे दिसतो. फेब्रुआरीपासून सहा महिने रात्रीं केव्हां तरी तो ध्रुवाच्या वरून उजवेकडून डावेकडे जाऊन मध्यान्हवृत्ताचें उल्घंघन करितो. आणि आगष्टपासून सहा महिने खालून करितो, त्या वेळीं तो डावेकडून उजवेकडे जातो. ह्या लंबनांस आपण ऊर्ध्वलंघन आणि अधोलंघन असें म्हणून.

सूर्य, चंद्र आणि तारा पूर्वेस उगवतात, पश्चिमेस मावळतात; पुन्हा दुसरे दिव-

शीं पूर्वेस उगवतात. ह्याप्रमाणे त्या रोज पृथ्वीभौंवर्तीं प्रदक्षिणा करितात असें दिसतें. परंतु ही त्यांची दैनंदिन (रोजगोजची) गति वास्तविक नव्हे; ती भासमान होय. पृथ्वी स्वतःभौंवर्तीं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, ह्यामुळे ही गति भासते. लहानपणीं खेळण्यांत एकादे वेळीं आपल्या भौंवर्तीं फिरतां फिरतां भौंवळ आलेली सर्वांस आठवत असेल. त्या वेळीं आपण स्थिर असून भौंवतालचे सर्व पदार्थ आपल्या भौंवर्तीं फिरतात असें वाटतें. परंतु वस्तुतः ते फिरत नसतात; आपल्या फिरण्यामुळे ते फिरतात असें भासते. त्याप्रमाणेच हें होय. पृथ्वी ज्या कशिप रेषेवर स्वतःभौंवर्तीं फिरते त्या रेषेस आंस अथवा अक्ष म्हणतात. आणि त्याच्या टोंकांस ध्रुव म्हणतात. पृथ्वीचा आंस वाढविला असतां तोच आकाशाचा आंस होतो. आकाशाच्या आंसाचीं जीं टोंकें ते आकाशाचे ध्रुव होत. हे अर्थात् पृथ्वीच्या ध्रुवांसमोर असतात. दक्षिणोत्तर ध्रुव सांघणाऱ्या रेषेभौंवर्तीं, अर्थात् ध्रुवांभौंवर्तीं, सर्वभैचक्र फिरतेसे दिसतें. सांप्रत आपण ज्या तारेला ध्रुव म्हणतों ती अगदीं उत्तरध्रुवांविदुस्थानीं नाहीं; त्याच्या दक्षिणेस सुमारे १। अंश आहे. तीन हजार वर्षांपूर्वीं ठां ध्रुवांविदूपासून पुण्यकळ अंतरावर होती. व तेव्हां दुसरी एक तारा ध्रुवांविदूच्या कळ होती. बारा हजार वर्षांनी अभिजित् ही तारा ध्रुवांविदूच्या जवळ येणार आहे. वालाही स्थिरपणा नसावा ना! तो नाहीं हें खेरे. कां नाहीं हें पुढे समजेल. अस्त्य हा दक्षिणध्रुव असें कोणी समजतात, परंतु ती चूक आहे. दक्षिणध्रुवाजवळांप्रत एकादी मोठी तारा नाहीं. आणि असती तरी ती आपल्या देशांतून दिसली नसती.

पृथ्वीच्या पाठीवर तिच्या भौंवर्तीं दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर जे पू-प्रश्चिम वरुळ कलिपतात त्यास विषुववृत्त म्हणतात. ज्या कालीं रात्र आणि दिन समान असतात त्या कालास विषुवकाल म्हणतात. विषुववृत्तावर जीं स्थानेव्हेत त्यांस रात्र आणि दिवस हीं सर्वदां सारखीं असतात. म्हणून हा वृत्तास विषुववृत्त हें नांव पडलें. ह्यानें पृथ्वीचीं २ अर्धे होतात. आपला देश उत्तरगो-गर्धांत आहे. दक्षिणगोलार्धांत जमीन फार थोडी आहे. पृथ्वीवरच्या विषुववृत्ताची पातळी वाढविली म्हणजे ती आकाशास जेरें छेदील तें आकाशाचे विषुववृत्त शिय. पृथ्वीवर विषुववृत्तापासून उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील स्थानांचें जें अंतर यास अक्षांश म्हणतात. त्याप्रमाणे आकाशांत विषुववृत्तापासून तारांचें जें उत्तर-दक्षिण अंतर त्यास क्रांति म्हणतात. विषुववृत्तावर लंब होऊन दोन्ही ध्रुवांतून नाणारीं जीं अनेक वृत्ते कलिपतात त्यांस याम्योत्तरवृत्ते म्हणतात. त्यावर ही क्रांते अंश या मापांने मोजितात. सांप्रत ध्रुवाच्या तारेची क्रांति सुमारे ८८॥। अंश आहे. आणि ध्रुवांविदूची क्रांति बरोबर ९० अंश आहे. अर्थात् सांप्रतची ध्रुवतारा ध्रुवांविदुस्थानीं नाहीं. पृथ्वीवर जें एका मुख्य याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे जें अंतर त्यास रेखांतर, रेखांश किंवा देशांतर म्हणतात, त्याप्रमाणे आकाशांत एक मुख्य याम्योत्तरवृत्त मानिलें आहे त्यापासून पूर्वेस मोजिलेलें तारेचें जें

अंतर त्यास विषुवांश म्हणतात. हें विषुववृत्तावर मोजितात. पृथ्वीच्या दैनंदिन-  
भ्रमणामुळे सगळे विषुववृत्त २४ तासांत स्वतःभोवती प्रदक्षिणा करिते. म्हणजे २४  
तासांत ३६० विषुवांश फिरते. म्हणून विषुवांश हे अंशांच्या रूपानें किंवा तासां-  
च्या रूपानें म्हणजे कालाच्या रूपानें लिहितात. परिशिष्ट पहिले यांत तारांचे वि-  
षुवांश\* होरात्मक ( तासांच्या रूपानें ) दिले आहेत.

सूर्यचंद्र पूर्वेस उगवतात तेव्हां त्यांच्या व आपल्यामधील एकाद्या सरळ झा-  
डाची खुण धरून त्यांजकडे पहावें; म्हणजे ते सरळ वर येत नाहीत, उजव्या अंगा-  
कडे तिरप्या मार्गानें वर येतात, असें दिसेल. याप्रमाणे ताराही तिर्कस वर येतात.  
आपण विषुववृत्तावर असतों तर तेथे त्या समोर वर येतात, असें दिसलें असते. तेथे  
दोन्ही ध्रुवबिंदु क्षितिजांत दिसतात. आणि त्या ध्रुवबिंदूतून जाणाऱ्या आंसावर पृ-  
थ्वी फिरते, म्हणून विषुववृत्तावरील लोकांस आंसाशीं अगदीं उभ्या म्हणजे लंबरू-  
पानें तारा फिरतातशा दिसतात. आपण विषुववृत्ताच्या उत्तरेस आहों म्हणून आ-  
पली द्वाष्टे उत्तरध्रुवाच्या पलीकडे जाऊन ध्रुव आपणांस वर दिसतो. व आपल्या स्थ-  
कीं आंस तिर्कस आहे, म्हणून सर्व तारा तिर्कस फिरतात. तिन्ही नक्षत्रपटांत वि-  
षुववृत्त दाखविले आहे. पूर्वेस तोंड करून नकाशा समोर धरून विषुववृत्त पहा<sup>ई</sup>  
तसेच पश्चिमेस पहा. म्हणजे तें जसें तिर्कस दिसेल तशाच रीतीनें तारा तिर्कस उ-  
गवतात, आणि तिर्कस मावळतात. म्हणून थेट पूर्वेस उगवलेल्या ताराही मध्यान्ही  
येतात तेव्हां आपल्या ढोक्यावर येत नाहीत, दक्षिणेस दिसतात. जसें जसें पृथ्वी-  
वर उत्तरेस जावे तसतसा हा तिर्कसपणा वाढतो. इंगलंदांत मार्च महिन्याच्या २१  
व्या तारखेस थेट पूर्वेस उगवलेला सूर्यही भरदोनप्रहरी दक्षिण बिंदूपासून फक्त न-  
मारे ३८ अंश वर दिसतो. आणि ध्रुवावर आपणांस जातां येईल तर तेथे त्या वरां  
रखेस सूर्य क्षितिजांतच दिसेल, व २४ तासांत क्षितिजांतूनच त्याची एक प्रदक्षिआ<sup>ई</sup>  
होईल. ध्रुवावर सहा महिने रात्र असते, तेव्हां तेथे सर्व तारा क्षितिजाशीं समतिरे  
फिरतात; आणि ध्रुवतारा ढोक्यावर असते. ह्याप्रमाणे एथवीवर एकाच स्थर्कीं आ-  
णि निरनिराळ्या स्थर्कीं हें दिव्य म्हणजे आकाशाचे भ्रमण चमत्कारिक आणि नि-  
रनिराळे दिसते.

\* विषुवांश आणि कांति यांची वर्षगति दिली आहे तिजवळन कोणत्याही वर्षीचे विषुवांश<sup>ई</sup>  
आणि क्रांति हीं काढितां येतील.



# देवांचीं मंदिरे.

## देवांचीं मंदिरे.

पृथ्वीच्या दैनंदिन भ्रमणामुळे भासणारें दिव्य भ्रमण मागच्या प्रकरणांत सांगितलें. आतां दुसऱ्या एका अल्पशा भासमान दिव्य गतीचा थोडासा विचार करून मग आपण देवांचीं रत्नजडित मंदिरे पाहूं.

चंद्र, सूर्य आणि तारा आकाशास चिकटस्यासारख्या आपल्यास दिसतात, परंतु आकाश म्हणून कांहीं वस्तुच नाहीं. मैदानांत उमें राहिलें असतां लांबचीं झाडे आकाशास चिकटस्यासारखीं दिसतात; परंतु आपण तिकडे जाऊं लागलीं असतां त्यांतलीं कांहीं जवळ लागतात, कांहीं त्याहून दूर असतात. त्याप्रमाणे चंद्र आपल्यास अगदीं जवळ आहे; शुक्रसूर्यादिक त्याहून लांब आहेत; अभ्रे, वीज हीं देखील तारांइतकीं दूर असतील असें आपणांस वाटतें, परंतु तीं तर पांच चार मैलां-वर असतात. चंद्र आपल्यास फार जवळ आहे. परंतु तोही अभ्रांच्या हजारो-मट दूर आहे. मैदानांत एकाद्या झाडाभौंवतीं फिरावें, आणि त्या झाडाचें टोंक आकाशांत कोठें दिसतें हें पहावें. तें जसें ठेंगणे किंवा उंच असेल त्याप्रमाणे अफळाशांत खालून किंवा वरून कोठून तरी त्याचा एक फेरा होतो असें दिसेल. त्या प्रमाणे पृथ्वी सुमारे ३६५। दिवसांत सूर्यभौंवतीं फिरते, म्हणून तिजवरून प-हाणारास सूर्य एका वर्षात सर्व तारांतून पश्चिमेकडून पूर्वेकडे भ्रमण करितो असें दिसतें. पृथ्वी रोज सुमारे एकेक अंश फिरते. यामुळे सूर्य एके दिवशीं सायं-काळीं ज्या तारेजवळ असतो, ती जरी आपल्यास दिसत नाहीं, तरी दुसऱ्या दि-वशीं सायंकाळीं तो तिच्या पूर्वेस एक अंश आलेला असतो. म्हणजे त्या वेळीं पूर्वेकडच्या सर्व तारा पूर्वदिवसांपैकशां एकेक अंश सूर्याजवळ गेलेल्या असतात. यांप्रमाणे सायंकाळीं पश्चिमेस महिना दोन महिने पहात असलें तर तिकडील तारा उ-तरोत्तर सूर्याजवळ जाऊन दिसतनाशा होतात; आणि पूर्वेकडे नव्या दिसूं लागतात. पहिल्या प्रकरणांत ही गोष्ट आपण पाहिलीच आहे.

तारांतून सूर्य ज्या वरुळमार्गानें फिरतोसा दिसतो त्यास क्रांतिवृत्त म्हणतात. हा गमनमार्ग नियमित आहे. पृथ्वी आंसाभौंवतीं फिरते, तेव्हां तिचा प्रत्येक बिंदु विषुववृत्ताशीं समांतर फिरतो. परंतु ती सूर्यभौंवतीं फिरते ती विषुववृत्ताच्या दि-शेनें फिरत नाहीं. यामुळे सूर्य पृथ्वीभौंवतीं फिरतोसा दिसतो, तोही विषुववृत्तां-तून फिरतोसा दिसत नाहीं. त्याचें फिरण्याचें क्रांतिवृत्त विषुववृत्तास तिर्केस छेदि-तें. हा तिर्केसपणा हछीं सुमारे २३ अंश २७ कलां आहे. याला क्रांतिवृत्ताचें तिर्यकृत्व म्हणतात. एक बांगडी ध्यावी, आणि तींत बरोबर वसेल अशी म्हणजे

\* कला म्हणजे अंशाचा ६० वा हिस्सा. कलेच्या साठाव्या हिशाळा चिकला म्हणतात. चंद्रविवाच्या वृद्धिक्षयाच्या संबंधानें कला शब्दाचा प्रयोग करितात, तेव्हां त्याचा अर्थ ‘चंद्रविवाचा सोळवा भाग’ असा होतो.

तिजहून किंचित् लहान अशी दुसरी एक बांगडी घ्यावी. दोन्हा न...  
चिकटील अशा धराव्या. मग एक पूर्वपश्चिम उभी धरून तींत दुसरी दक्षिणोर्च.  
उभी धरावी. अशा स्थिरांत असतां बांगड्यांचीं वर्तुळे परस्परांवर लंब आहेत,  
असें म्हणतात. म्हणजे त्यांचा तिर्किसपणा अथवा कोन ९० अंशांचा असतो. व  
यावरून सुमारे २३॥ अंश म्हणजे किती तिर्किसपणा हें समजेल.

आमच्या प्राचीन ज्योतिषग्रंथांत क्रांतिवृत्ताचें तिर्यकत्व २४ अंश सांगितले  
आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तें खरोखर तितकेंच होतें. पुढे उत्तरोत्तर क-  
मी होत आहे, असे सूक्ष्म शोधावरून समजले आहे.

वरील दोन बांगड्यांत आंतल्या बांगडीचा पृष्ठभाग आणि वाहेरचीचा आंतला  
भाग हीं दोन समान वर्तुळे आहेत. ह्या बांगड्या परस्परांस दोहोंहून जास्त ठि-  
कार्णी छेदीत नाहीत, असें दिसून येईल. जेथें छेदितात तेथें परस्परांस दुभागतात.  
याप्रमाणेच क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त हीं सारखीं आहेत, तीं परस्परांचे दोन समान  
भाग करितात. क्रांतिवृत्त अर्धे विषुववृत्ताच्या दक्षिणेस व अर्धे उत्तरेस असतें  
दोन वर्तुळे ज्या विंदूंत परस्परांस छेदितात त्या विंदूंस संपात असें म्हणतात.

सूर्य विषुववृत्तांतून फिरत नाहीं, क्रांतिवृत्तांतून फिरतो. यामुळे पृथ्वीच्या  
रोजच्या भ्रमणांत तो रोज थेट पूर्वेस उगवत नाहीं. सहा महिने थोडासा दक्षिणेस  
आणि सहा महिने उत्तरेस उगवतौ. सुमारे दिसेवरच्या २१ व्या तारखेस विषुव-  
वृत्ताच्या दक्षिणेस असण्याची सीमा होते. त्या दिवशीं त्याची दक्षिणक्रांति  
सुमारे २३ अंश २७ कला असते. व त्या दिवशीं तो पूर्वविंदूच्या दक्षिणेस सु-  
मारे २९ अंश उग्गवतो. या दिवशीं सायन मकरसंक्रांति होते. या दिवसापासून  
सूर्याचे उत्तरेस जाणे म्हणजे उदगयन सुरु होतें. मार्चच्या २१ व्या तारखे-  
च्या सुमारास तो विषुववृत्तावर येऊन थेट पूर्वेस उगवतो. जूनच्या २१ व्या ता-  
खेस त्याच्या उदगयनाची सीमा होऊन, दक्षिणायन लागते. या दिवशीं साय-  
कर्कसंक्रमण होतें. पुन्हा सप्तेवरच्या २२ व्या तारखेस तो विषुववृत्तावर थेट पू-  
र्वेस उगवतो. दिसेवरच्या २३ व्या तारखेस तो फार दक्षिणेस असतो, यामुळे  
उगवल्यापासून मावळेपर्यंत त्याचा फेरा लहान होतो. म्हणून त्या दिवशीं दिनमा-  
न अगदीं कमी असतें. यामुळे, आणि दोन प्रहरींही त्याचे किरण तिर्किस पडतात  
म्हणून, तेव्हां यंडी फार पडते. जूनच्या २१ व्या तारखेस सूर्याचा उदयास्त फे-  
रा फार मोठा असतो. म्हणून त्या दिवशीं दिनमान फार मोठे होतें. आणि दोन  
प्रहरीं त्याचे किरण बहुधा समोर पडतात. म्हणून तेव्हां उन्हाळा असतो. आ-  
पल्या देशांत २३॥ हून कमी अक्षांशांच्या स्थलीं अप्रिलपासून पांच महिन्यांत सूर्य

\* खस्थ ज्योति उगवतात किंवा मावळतात, तेव्हां त्यांचे पूर्वविंदूपासून जे अंतर असते त्यास  
अग्रा म्हणतात. विषुववृत्तावर कोतीइतकीच अग्रा असते. उत्तरोत्तर वाढते. २० अंशांवर २३॥  
कोतीची अग्रा सुमारे २५ अंश असते. पूर्वविंदूपासून दक्षिण किंवा उत्तरविंदूपर्यंत अंतर ९०  
अंश असते,

दोनदा डोक्यावर येतो. उन्हाळ्यांत आपल्या देशांत अति उष्णता उत्पन्न झाली म्हणजे दक्षिणेकडून मोसमीचा वारा वाहूं लागतो. आणि त्याबरोबर पाऊस पडतो.

सूर्य विषुववृत्तांतून फिरता तर उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा असे निरनिराळे कळतु झाले नसते. तो, म्हणजे वस्तुतः पृथ्वी, क्रांतिवृत्ताच्या पातळींतून फिरते, आणि क्रांतिवृत्त विषुववृत्ताशी २३॥ अंशांनी तिर्किस आहे, ही परमेश्वराची किती चमत्कारिक योजना आहे! आपल्या पृथ्वीची कक्षा विषुववृत्ताशीं तिर्किस आहे, तशीच इतर ग्रहांचीही कमजास्त तिर्किस आहे. यामुळे त्या ग्रहांवरही कळतु होत असतील. असो, त्यासंबंधे वर्णन पुढे येईल.

मार्चच्या २१ व्या तारखेस सूर्य ज्या संपातीं येऊन उत्तरगोलार्धात जातो, यास वसंतसंपात किंवा उत्तरसंपात म्हणतात. यावेळीं वसंत कळतु असतो; आणे सायन मेषसंक्रमण होते. सप्तंबरांत सूर्य ज्या संपातांत असतो, त्यास शारदांपात अथवा दक्षिणसंपात म्हणतात. ह्या वेळीं शरद्वतु असतो. क्रांतिवृत्ताचे दूरा भाग करितात, त्यांस राशी म्हणतात. त्यांस मेष, वृषभ इत्यादि नांवे आ-१. वसंतसंपात आणि ध्रुव ह्यांतून जाणारे जे वृत्तार्ध, तें आकाशांतले मुख्य यांगेत्रवृत्त होय. ह्याणासून आकाशास्थ ज्योतींचे जे अंतर ते विषुवांश, असें रीं सांगितलेले आहे. हें अंतर तारेवरून जाणारा लंब विषुववृत्तास जेथें छेदितो विंदु आणि वसंतसंपात ह्यांमध्ये विषुववृत्तावर मोजितात. हें त्या संपातापासून स मोजितात.

सूर्याच्या भासमान दैनंदिन गतीचा आणि वार्षिक गतीचा विचार करीत अ-दैर्घ्ये निरनिराळे कळतु होण्याचे कारण सहज आपल्यास कळले.

ईत एथवर केलेल्या विचारावरून दिसून येते कीं, सर्व तारा दिवसांत एकदा स-अंवया आकाशांतून भ्रमण करितात, आणि आज संध्याकाळीं जेथें पहाव्या त्याच्या दुज्या पश्चिमेस दुसऱ्या दिवशीं सायंकाळीं दिसतात, ह्या दोन्ही गति भासमान आ-हूत; वास्तविक नव्हत. चंद्र, शुक्र, इत्यादि कांहीं तेजांचीं मात्र स्थाने खरोखर पालटतात. वाकी सर्व तारांचे परस्परांमध्यले अंतर बदलत नाहीं. त्या तुझी आज पहा, पुढे केव्हांही पहा. दोन हजार वर्षांपूर्वीं त्या जशा दिसत होत्या, तशाच वहुधा आज दिसतात. व पुढे दोन हजार वर्षांनीं अशाच दिसतील. त्यांस थोडी गति आहे, तिला वास्तव-गति म्हणतात. परंतु ती इतकी अल्प आहे कीं, दोन ह-जार वर्षातही ती फारशी अनुभवास येत नाहीं. म्हणून त्यांस स्थिरच समजतात. याप्रमाणे स्थिर आणि चर असे आकाशास्थ ज्योतींचे दोन प्रकार होतात. चलां-पैकीं बुधादि कांहीं तारा सूर्याभोवतीं फिरतात, आणि चंद्र पृथ्वीभोवतीं फिरतो. जीं तेजें सूर्याभोवतीं फिरतात, त्यांस ग्रह म्हणतात. आणि जीं तेजें ग्रहाभोवतीं फिरतात, त्यांस उपग्रह म्हणतात. आकाशांतील एका तेजाचा दुसऱ्या तेजाभोवतीं फिरण्याचा जो मार्ग त्यास कक्षा म्हणतात. आपली पृथ्वी सूर्याभोवतीं फिर-

ते. म्हणजे तो एक ग्रह आहे. गुरुशुक्रादिक ग्रह आपल्यास जसे तेजस्वी दिसतात, तशी त्यांवरून आपली एथवी दिसत असली पाहिजे.

चंद्र आणि ग्रह ह्यांच्या कक्षा क्रांतिवृत्ताच्या आसपास आहेत, व त्यास छेदितात. त्या कक्षा आणि क्रांतिवृत्त ह्यांमध्यें लहान मोठे कोन होतात. त्यांस' विक्षेप म्हणतात. ते सर्व सुमारे साडेसात अंशांच्या आंत आहेत. यामुळे क्रांतिवृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस एकंदर सुमारे १५ अंश रुंदीच्या प्रदेशांत ग्रहः फिरत असतात. ह्या प्रदेशास आपण क्रांतिप्रदेश म्हणून.

वाचक म्हणतील कीं, काय ही कंटाळवाणी बडवड लाविली आहे? परंतु असे पहा कीं, मुंबई, पुणे इत्यादि प्रसिद्ध नगरे ज्यांनी पाहिलीं नाहीत अशा अपरिचित मनुष्यास त्यांतील नामांकित व शोभायमान् इमारती पहावयाच्या असल्या तर मुंबई, पुणे हीं कोठे आहेत, त्यांतील कोणत्या रस्त्यावर, कोणत्या पेठेंत, किंवा महल्यांत कोणती इमारत आहे याचा शोध प्रथम केला पाहिजे. एथवीवर ही गोष्ट, तर स्वर्गांतील देवांचीं मंदिरे पाहण्यास कांहीं तयारी नको काय?

देव शब्दाचा एक अर्थ प्रकाशणारा असा आहे. चंद्रसूर्यशुक्रादि दिव्यें नक्षत्रांतून आकाशांत संचार करीत असतात, हे देव होत. त्यांत कोणास स आकाशाचें क्रमण करण्यास कांहीं दिवस लागतात. कोणास कांहीं महिने लागतात. कोणी कांहीं वर्षे फिरतात. आणि कांहींना तर मनुष्याच्या आयुष्याहून जास्त वर्षे लागतात. हा प्रवास करीत असतां त्यांस मार्गात वस्ती करण्याकरिताराखूप रत्नजडित मंदिरे बांधिलेलीं आहेत. 'नक्षत्रे हीं देवांचीं मंदिरेच आहे' असे वेदांतही म्हटले आहे. हीं मंदिरे पाहण्याची आपली पूर्वतयारी झाली. तां त्यांत प्रवेश करू. आमचे वाचक म्हणतील कीं, 'आम्हांस एव्हांशीच स्वर्ग नेतां कीं काय?'—पण मित्रहो, भिजं नका. आपण येथूनच स्वर्ग पाहू. अखरोखरच आपल्या एथवीसारखीं व तीहून अति मोठीं गुरु, शनि इत्यादि भुवरें, काशादिकांनी त्यांचें पोषण करणारा पूपा, आणि त्यांसारखे किंवा त्यांहून हजार पट मोठे आणि लक्षावधि योजने अंतरावर असणारे तारकाखूप अगणित लोक, ह्यां अवलोकन करून त्या सर्वांच्या नियामकाच्या विचारांत लीने होणे, ह्याहून दुसर स्वर्ग कोणता आहे?

तारा आणि नक्षत्र यांच्या अर्थात थोडासा भेद आहे. चंद्रादिकांच्या मार्गातल्या ज्या ठळक तारका ल्यांस नक्षत्रे म्हणतात. चंद्रास सर्व आकाशांतून फेरण्यास २७। दिवस लागतात. त्यावरून २७ किंवा २८ नक्षत्रे आमच्या पूर्वजांनी मानिलीं. चंद्राच्या एका दिवसाच्या मार्गात अनेक तारा असतात. त्यांत कांहीं चांगल्या ठळक दिसतात, कांहीं बारीक असतात. कोठे ठळक तारा एका दीच आहे, कोठे मुळीच नाहीं. यामुळे कांहीं नक्षत्रांची एकेकच तारा आहे, कांहींच्या जास्त आहेत. कांहींमध्ये ठळक तारा मुळीच नाहींत.

नक्षत्रपटांवरून नक्षत्रांची ओळख करून घेण्याची सामान्य रीति मार्गील प्रक-

रणांत सांगितलीच आहे. आणखी कांहीं उपयोगी सामान्य नियम येथे सांगतों.

चंद्र पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो, यामुळे अश्विनी, भरणी इत्यादि नक्षत्रे आकाशांत क्रमाने पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेत. एकांदे नक्षत्र आकाशांत एका ठिकाणी दिसलें तर त्याच्या पुढचे त्याच्या पूर्वेस असावयाचें.

एका वेळीं अर्धे आकाश आपणांस दिसते. म्हणून सुमारे १३ नक्षत्रे मात्र एका वेळीं दिसतात. आवशीस १२।१३ नक्षत्रे पाहिलीं तर दुसरीं १२।१३ पहाडेस दिसतात. सूर्य ज्या नक्षत्रीं असतो तें व त्याच्या पुढचे मागचे एकांदे नक्षत्र नूर्याच्या तेजामुळे मुर्कींच दिसत नाहीं. सारांश पहाटेस व आवशीस पाहिले तर १९ नक्षत्रे एका रात्रींत दिसतील.

ज्या तारांची ओळख झाली त्या, व दुसऱ्या, ह्यांचे नकाशांतील अंतर व देशा ह्यांची आकाशांतील स्थितीशीं तुलना करणे हें नवीन तारा ओळखण्यास फार उपयोगीं आहे.

सत्तावीस नक्षत्रांपैकीं, अश्विनी, भरणी, पुनर्वसूच्या चार तारांपैकीं उत्तरेच्या नीन, पूर्वी, उत्तरा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, पूर्वभाद्रपदा आणि उत्तरभाद्रपदा ह्या ० नक्षत्रांच्या तारांच्या दक्षिणेकडून चंद्र जातो. मृगशीर्ष, आर्द्धा, आश्रेषा, स्त, मूळ या पांचांच्या उत्तरेकडून जातो. बाकीच्यांच्या दोहींकडून जातो. कधीं वळून जातो, कधीं त्यांचे आच्छादन करितो. यासंबंधे अधिक वर्णन पुढे येईल.

अमुक नक्षत्राच्या योगतारेशीं चंद्राची युति\* अमुक वेळीं होईल, असे सायन चांगांत ताराचंद्रयुति-कोष्ठकांत रोजचें दिलेले असते. त्याचाही उपयोग नक्षत्रांची नोळख करून घेण्यास होईल. पहिल्या प्रतीच्या तारा, चंद्र जवळ असला, तरी देसतात. बाकीच्यांच्या अगदीं जवळ चंद्र असला, तर त्या मुर्कींच दिसत नाहींत. जसजसे चंद्राचे तेज जास्त होऊं लागते किंवा त्यांचे अंतर कमी होऊं लागते, तसतशा त्या दिसतनाशा होतात. युतीच्या वेळीं त्या दिसल्या नाहींत, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीं पहाव्या. चांदण्यारात्रीं चंद्राजवळीं एकदोन खेरीज करून गाकीचीं नक्षत्रे पहाणे सोईचे. कारण त्या वेळीं वारीक तारा लोपलेल्या असतात.

चैत्र, वैशाख इत्यादि नावे नक्षत्रांवरून पडलीं आहेत. तीं नक्षत्रे त्या त्या महिन्यांत आवशीस उगवतात आणि पहाटेस मावळतात. तीं अशीं:—

\* दोन खस्थ ज्योतींस सांधणारी रेषा ध्रुवांतून जाते तेव्हां त्या दोहोंची युति झाली असे म्हणतात. म्हणजे या वेळीं त्या दोहोंचे पूर्वपश्चिम अंतर शून्य होतें; दक्षिणोत्तर अंतर कितीही असूं शकेल. दोन ज्योतींचा भोग सारखा होतो तेव्हां ही युति झाली असे म्हणतात. युतीला योग असेही म्हणतात. युतिकालीं दोन ज्योतींचे दक्षिणोत्तर अंतर एक अंशाहून कमी असले तर त्यांचे युद्ध झाले असे म्हणतात; दोहोंचीं विवें परस्परांस लागलीं तर उहुलेख म्हणतात. संपातापासून किंवा दुसऱ्या मानलेल्या आरंभस्थानापासून मोजलेले, ज्योतीपासून क्रांतिवृत्तावर काढलेला लंब त्यास छोदितो तेयपर्यंत जें अंतर त्यास भोग म्हणतात.

महिना	नक्षत्र	महिना	नक्षत्र
चैत्र	चित्रा.	आश्विन	अश्विनी.
वैशाख	विशाखा.	कार्तिक	कृत्तिका.
ज्येष्ठ	ज्येष्ठा.	मार्गशीर्ष	मृगशीर्ष.
आषाढ	अषाढा.	पौष	पुष्य.
श्रावण	श्रवण.	माघ	मघा.
भाद्रपद	भाद्रपदा.	फाल्गुन	फल्गुनी.

नक्षत्रे ओळखण्यास या यादीचा उपयोग होईलच. शिवाय यावरून स्थूलमानाने रात्रीचे मान समजेल. परिशिष्ट १ याच्या आधारे नक्षत्रांवरून वरेच सूक्ष्म रात्रिमान काढण्याची सोपी रीति पुढे एका प्रकरणांत सांगितली आहे.

अश्विनीपासून १२ नक्षत्रांच्या सर्व तारा विषुववृत्ताच्या उत्तरेस आहेत. तसेच स्वाती, अभिजित, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवतीच्या कांहीं तारा ह्या उत्तरेस आहेत. वाकी सर्व दक्षिणेस आहेत.

आकाशांत विषुववृत्त कर्से समजावें तें पाहू. आपल्यास अर्धे विषुववृत्त क्षितिजावर दिसते. ध्रुव जितका उंच तितके तें खस्वस्तिकाच्या दक्षिणेस दिसते. आणि तेथून तें पूर्वेकडे व पश्चिमेकडे तिरपै असते. त्याचे एक टोंक नेहमीं पूर्व बिंदूत असते; आणि दुसरे पश्चिमबिंदूत असते. सर्व तारा रोज किरतातशा दिसतात, त्या विषुववृत्ताशीं समांतर किरतात.

विषुववृत्त ध्यानांत येण्याची आणखी एक खूण सांगतो. मृग नक्षत्र पुष्करांस ठाऊक असेल. मार्गशीर्षांत हें आवशीस उगवते. पहिल्या किंवा तिसऱ्या नक्षत्रपटांत मृग आणि मृगशीर्ष पहा. मागच्या प्रकरणांत आपण व्याघ पाहिलाच आहे, त्याच्या पश्चिमेस हें आहे. ह्यांत बन्याच तारा तेजस्वी आहेत. यामुळे हें चांगले शोभायमान् आणि रमणीय दिसते. त्यांत मध्यान्हीं येते तेव्हां तर तें विशेष आलहादकारक दिसते. मार्चच्या आरंभीं हें आवशीस मध्यान्हीं येते. मृग म्हणजे हरिण आणि व्याघ म्हणजे पारधी. नकाशांत मृग नक्षत्र दाखविलें आहे, त्यांत १, २, १२, १३ ह्या तारा मृगाचे चार पाय होत. त्यांच्या उत्तरेस ३ तारा आहेत, तें मृगाचे डोके होय. पायांपैकीं पुढला डावा पाय आणि मागला उजवा पाय ह्या पहिल्या प्रतीच्या तारा आहेत. मृगाच्या पोटांत सरळरेखें तीन तारा आहेत; हा व्याधाने मृगास मारलेला बाण आहे. व्याधाच्या समोरच ह्या तीन तारा आहेत. मृगाच्या पोटांतल्या बाणाच्या ह्या तीन तारा येट पूर्वेस उगवतात, व पश्चिमेस मावळतात म्हटले तरी चालेल. उगवल्यापासून सुमारे ६ तासांनी त्या मध्यान्हीं येतात. तेव्हां त्या पाहण्यास आपल्यास दक्षिणेकडे तोंड किरवावें लागते. पुढे सुमारे ६ तासांनी त्या मावळतात. ह्या तिहींपैकीं अगदीं उत्तरेची तारा सांप्रत विषुववृत्ताच्या अगदीं जवळ दक्षिणेस आहे. परिशिरांत तिची क्रांति दक्षिण २२ कला आहे. म्हणजे चंद्रबिंबव्यासाच्या सुमारे पाऊ-

णपट आहे. ती उगवल्यापासून मावळे पर्यंत ज्या मार्गानें जाईल त्याच्या उत्तरेस पाऊण चंद्रबिंबाइतक्या अंतरावरून विषुववृत्त जातें.

खस्वस्तिकाच्या कोणत्या दिशेस कोणतीं नक्षत्रे दिसतील हें नकाशावरून स-पजेल. नक्षत्रे केव्हांही मंध्यान्हीं येतील तेव्हां कोठे दिसतील हें पुढील नियमावरूनही समजेल. ज्या तारांची उत्तरक्रांति आपल्या जागेच्या अक्षांशां इतकी अ-क्षेल त्या तारा आपल्या डोक्यावर दिसतील. त्यांहून जास्त उत्तरक्रांति असल्यास जेतकी जास्त तितके अंश खस्वस्तिकाच्या उत्तरेस दिसतील. बाकीच्या दक्षिणेस देसतील. जागेच्या अक्षांशांहून कमी उत्तरक्रांति असेल तेव्हां अक्षांशांत क्रांतीचे अंश वजा करावे; बाकी उरेल तितके अंश तारा दक्षिणेस दिसेल. आणि क्रांति दक्षिण असल्यास ती अक्षांशांत मिळवावी. वेरजे इतके अंश तारा दक्षिणेस दिसेल. उदाहरण, पुण्याचे अक्षांश सुमारे १८॥ आहेत. तेथें वसिष्ठ मध्यान्हीं येईल तेव्हां तो खस्वस्तिकाच्या उत्तरेस ३७ अंश दिसेल. रोहिणीची तिसरी तारा सुमारे खस्वस्तिकीं दिसेल. मृगशीर्षातल्या तारा सुमारे (१८॥-९॥=) ९ अंश दक्षिणेस दिसतील. व्याध सुमारे (१८॥+१६॥=) ३५ अंश दक्षिणेस दिसेल.

ऐतरेय ब्राह्मणांतै मृग आणि व्याध यांची चमत्कारिक कथा आहे. व तीनि नांवांचीं कारणे आहेत. म्हणून ती येथे देतों:—“ प्रजापतीनें आपल्या कन्येचा भिलाष केला. दूचा असें कोणी म्हणतात, उषेचा असें कोणी म्हणतात. ती हित झाली. तिच्या जवळ तो ऋश्य होऊन गेला. त्याला देवांनीं पाहिले. आणि ] प्रजापति अकृत करितो [ असें ते म्हणून लागले ]. त्याला मारील असाणी ते पाहूं लागले. परंतु त्यांच्यांत असा कोणी सांपडला नाहीं. मग त्यांच्या या अति घोर तरु त्या त्यांनीं एकत्र केल्या. त्यांचा एक देव झाला. त्यांचे नंव भूतवत्. हें त्यांचे नांव जो जाणतो तोच उत्पन्न झाला. त्याला देव म्हणाले, ह्या प्रजापतीनें अकृत केले आहे. याला विद्ध कर. तो म्हणाला तसें [ क-तों ]. तो म्हणाला मी तुमच्या जवळ वर मागतों. ते म्हणाले माग. तेव्हां शुंचे आधिपत्य [ मला असावे ] असा वर त्यांनें मागितला. म्हणून त्यांचे पशु-न् हें नांव. जो त्यांचे हें नांव जाणतो तो पशुमान् होतो. [ तो ] जाऊन त्यांग वेधिता झाला. तो विद्ध झाला तो वर गेला. त्याला मृग म्हणतात. आणि इगव्याध म्हणतात, तो [ ज्यानें विद्ध केले ] तोच. जी रोहित [ झाली होती ] ती रोहिणी. जो ३ कांडांचा बाण होता तोच हा [ आकाशांतला ] त्रिकांड बाण ”.

तैत्तिरीय ब्राह्मणांत रोहिणी आणि प्रजापति यांची कथा थोड्या निराक्या कारानें आहे. तिचा सारांश असाः—“ प्रजापतीनें प्रजा उत्पन्न केल्या. त्याच्या वीर्यपासून विराट झाली. तिचे देवासुरांनीं ग्रहण केले. प्रजापति म्हणाला

१—तारादिकांच्या विषुवांशांत मध्यम रवाचे विषुवांश परिशिष्ट १ वरून काढून ते वजा करावें; गकी इतके तास मध्यान्हापासून गेल्यावर तारादिक मध्यान्हीं येतील. शके १८१५ च्या सायन रंगांगात मध्यमरवीचे विषुवांश रोजचे दिले आहेत. २—१३.९. ३—१.१.१०.

की ही माझी. ती पूर्वदिशेस गेली. तिकडे प्रजापति गेला. याप्रमाणे ती संरक्षणाकरितां पुष्कळ ठिकाणीं फिरली. शेवटीं आकाशांत गेली. आणि रोहिणी ज्ञाली. आकाशांत आरोहण केले म्हणून रोहिणीला रोहिणीत्व आले. ”

तैत्तिरीय ब्राह्मणांत दुसरे एके स्थलीं रोहिणी शब्दाची व्युत्पत्ति दुसऱ्या एका प्रकारानें सांगितली आहे. सारांश मृग, व्याध, रोहिणी यांची आकृति इत्यादिकांवरून ह्या कथा कल्पिलेल्या दिसतात.

वरील कथांत रोहिणी नक्षत्र आले आहे, तें मृगाच्या पश्चिमेस जवळच आहे.

मृगाच्या पाठीस रुद्र लागला असे उछेख पुराणादिकांत पुष्कळ येतात.

मृगानुसारिणं साक्षात्पश्यामीव पिनाकिनं ॥

( छव दिखती ये हरन पिछे जौं शिवजी जंगल भटके )

शाकुंतल, अंक १.

ही कालिदासोक्ति पुष्कळांस माहीत आहेच. महाभारतांत असे उछेख पुष्कळ आहेत. परंतु त्यांत एके ठिकाणीं थोडे निराळे वर्णन आहे तें असें— “ देव यज्ञ करीत असतां तेथे रुद्र आला. त्यांने यज्ञाच्या हृदयांत बाण मारिलते तेव्हां मृगांचे रूप धारण करून तो ‘ पावक ’ यज्ञ आकाशांत गेला. तेथे त्याच्या मार्गे रुद्र लागला आहे असा तो शोभूं लागला. ”

प्रोफेसर टिळक यांनी एकौ डेकनकॉलेजम्यादरिंगच्या वेळीं प्रजापति आणि त्यांचे यज्ञोपवीत सांगितले, त्यांत मृग हा प्रजापति आणि बाणाच्या तीन तारांहें त्यांचे यज्ञोपवीत होय. प्राचीन पारसिकांच्या ग्रंथांतही मृग आणि त्याच्या पोटांतील तीन तारा ह्यांस होम (सोम) नामक देव आणि त्याची कस्ती हें रूप आले आहे. खालिंडियन, ग्रीक वगैरे प्राचीन राष्ट्रांच्याही मृगासंबंधी दंतकथा आहेत. ग्रीक लोकांनी मृग ह्या तारकापुंजास ‘ ओरायन ’ हें नांव दिले होते तें अद्यापि पाश्चात्य ज्योतिषांत चालू आहे. आमच्या देशांत मृगास ‘ अग्रहायन ’ असें एक प्राचीन नांव आहे. त्याचाच अपभ्रंश ओरायन हा दिसतो.

रोहिणीची आकृति समद्विभुजतिकोणाचे समभुज वाढविल्यासारखी दिसते. तिकोणाचा शिरःकोण पश्चिमेकडे आहे. आणि सर्वांत चकचकीत तारा दक्षिणेकडील बाजूच्या टोंकांत आहे. ही पहिल्या प्रतीची आहे. हिला रोहिणी नक्षत्रांतली मुख्य तारा किंवा योगतारा म्हणतात. नक्षत्रांच्या तारांपैकी जी सर्वांत चकचकीत असेल तिला वहुधा योगतारा म्हणतात. योग म्हणजे समागम किंवा द्युति. नक्षत्रतारांचा समागम चंद्रादिकांशीं होतो. त्यांत मुख्यतः चंद्राशीं पुष्कळ वेळां होतो. मार्गशीर्षांत रोहिणी नक्षत्र आवशीस उगवते. केबुआरींत आ

वशीस मध्यान्हीं येतें. व तेव्हां खस्वस्तिकाच्या दक्षिणेस सुमारे ३।४ अंशै दिसते.

रोहिणीची आकृति शकट म्हणजे गाडा या सारखी आमच्या ज्येतिष्ठंग्रंथांत नांगितली आहे. पश्चिमेकडची एक तारा ही शकटाची धुरा, आणि पूर्वेच्या ४ तारा ही चौकट दिसते. शनि, मंगळ आणि चंद्र हे या नक्षत्राजवळ येतात तेव्हां नर ते या शकटांतून गेले तर जगास मोऱे अनिष्ट प्राप्त होतें, अशी समजूत आहे. वराहमिहिर म्हणतो “ काय सांगवें, शनि, भौम आणि चंद्र हे जर रोहिणीशकटाचा भेद करतील तर सर्व जग सागरांत बुडून क्षय पावेले. ”—सांप्रत शनि आणि भौम हे या शकटाजवळ येतात, तेव्हां त्यांतून जात नाहीत. चंद्र मात्र १८ वर्षांत सुमारे ५।६ वर्षे शकटारोहण करितो. गणितानें असें सिद्ध होतें कीं, पाच हजार वर्षांपूर्वी मात्र शनि हा रोहिणीशकटभेद करीत असे. भौम तर त्याच्याही पूर्वी वरीच शतके करीत असे. त्या अलीकडे आजपर्यंत ते कधीं शकटभेद नीत नाहीत. दशरथानें केलेले शनीचें एक स्तोत्र प्रसिद्ध आहे. तें स्कंदपुरागापैकीं काशीखंडांतले असें त्यांत म्हटले आहे. “ दशरथ राज्य करीत असतां, रोहिणीशकटाचा भेद शनि करणार असा योग एकदां आला. १२ वर्षे अवर्षण डून अनर्थ ओढवणार म्हणून दशरथ नक्षत्रमंडकांत जाऊन शनीशीं युद्ध करू लाला. त्याच्या पराक्रमानें प्रसन्न होऊन शनीनें त्यास वर दिला कीं, मी तुझ्या ज्यास पीडा देणार नाहीं. ” अशी कथा त्या स्तोत्रांत आहे.

रोहिणीसंबंधी आणखी वर्णन पुढे येईल.

रोहिणीच्या जवळच वायव्येस कृत्तिका नक्षत्र आहे. ह्याच्या बारीक बाक सात तारा आहेत. ह्यांचा एक झुवकाच दिसतो. पुष्कळांस ह्या माहीत असतात. कार्तिकस्त्रानें करणाऱ्या लोकांचे तर हें घज्याळच आहे. कार्तिकांत ग आवशीस उगवतात. आणि ह्या मावळावयास गेल्या म्हणजे पहाट होते. ब्रुआरीत ह्या आवशीस मध्यान्हीं येतात; व तेव्हां खस्वस्तिकाच्या किंचित् उत्तरे-दिसतात. कृत्तिकांची आकृति वस्तन्यासारखी सांगितली आहे. देशी वस्त-ग सारखी ती दिसते. सहावी व सातवी ह्या तारांमिळून वस्तन्याच्या मुठीचें टोंकोय; आणि बाकीच्या तारांचे पातें होतें.

कृत्तिकांच्या सात तारांचीं नांवें तैत्तिरीय ब्रैह्मणांत आलेलीं आहेत, तींच रिशिष्टांत मीं दिलीं आहेत. सांप्रत सातांपैकीं सहा तारा चांगल्या दिसतात. तातवी फार बारीक दिसते. पुराणादिकांत कृत्तिकांसंबंधे कथा आलेल्या आहेत, तं बहुधा सहा कृत्तिका आहेत. कालांतरानें कांहीं तारांच्या तेजांत फरक पड-ले. त्याप्रमाणे वेदकालांत सातवी तारा चांगली स्पष्ट दिसत होती, ती पुढे फार हिंक झाली, यामुळे पुराणग्रंथांतील कथांत ती नाहींशी झाली; किंवा वेदकालापा-

१—ह्याप्रमाणे खस्वस्तिकापासून अमुक अंश अमुक दिशेस असें या प्रकरणांत लिहिले आहे  
२—मारे १८ पासून २० पर्यंत अक्षांशावरील स्थलांस अनुलक्षन आहे. ३—बृहत्संहिता, अध्याय  
४—वराहमिहिर हा शक्ककालाच्या पांचव्या तं झाला. ३—३. १.४.

सूनच ती बारीक आहे, कोणास दिसते, कोणास न दिसते, म्हणून कांहीं कथ सात आल्या व कांहींत सहा आल्या, न कळे.

कार्तिकस्वामीची कथा प्रसिद्ध आहे. सहा कृतिका ह्या त्याच्या मा होत. व त्यावरून त्यास 'घाष्मातुर' असें म्हणतात. सहांपासून त्यास सहा मु प्राप्त झालीं; म्हणून त्यास 'घडानन' हें नांव पडले.

मृगांच्या सुमारास आकाशाच्या उत्तरभागी ब्रह्महृदय, अग्नि आणि प्रज पति ह्या तीन तारा प्राचीन ग्रंथांत वर्णिल्या आहेत. ह्यांतील पाहिली पहिल्या प्रतीची आहे. ती फेब्युआरी अखेर आवशीस मध्यान्हीं येते व तेव्हां खस्वस्तिका च्या उत्तरेस सुमारे २९ अंश असते. तिच्या दक्षिणेस १७ अंश, म्हणजे खस्वस्तिका च्या उत्तरेस सुमारे ८१९ अंश अग्नि आहे. तो दुसऱ्या प्रतीचा आहे ब्रह्महृदयाच्या ईशान्येस प्रजापति आहे. ही तारा वारीकच आहे.

आकृतीवरून कांहीं नक्षत्रांची ओळख सहज होईल. हस्त या नांवावरून नच त्याची आकृति समजते. हाताच्या पांच बोटांस चुना वगैरे लावून तीं भिंती वर उठविलीं असतां जर्णी दिसतात, त्याप्रमाणे हस्त नक्षत्राची आकृति आहे (नक्षत्रपट १ पहा) मार्च व अप्रिल महिन्यांत हें आवशीस उगवते. जूनमध्ये आवशीस मध्यान्हीं येते. तेव्हां तें खस्वस्तिकाच्या दक्षिणेस सुमारे ३१४० अंश दिसते. हस्तयुक्त चंद्राची उपमा पुष्कळ ठिकाणी येते. 'पांच पांडवांनीं सु असा द्रोण, हस्ताच्या पांच तारांनीं युक्त अशा चंद्रासारखा शोभला.' असें वर्द महाभारतांत आदिपूर्वीत आहे.

मूळाची आकृति सिंह-पुच्छासारखी किंवा विंचवासारखी आहे. (नक्षत्रपट २ पहा) विंचवाच्या आकृतीवरून वृश्चिक हें एका राशीचे नांव पडले आहे वृश्चिक म्हणजे विंचू. राशी शब्दाचा एक अर्थ तारकापुंज असा आहे.

मूळ नक्षत्र जूनच्या उत्तरार्धात आवशीस उदय पावते. सप्तंबरच्या आंग भीं आवशीस व अप्रिलमध्ये पहाटेस मध्यान्हीं येते. तें सुमारे ५०१६० अंश दक्षिणेस दिसते.

कोणत्या नक्षत्राच्या किती तारा ह्याविषयीं ज्योतिषग्रंथकारांचा मतभेद आहे ज्या नक्षत्रांविषयीं बहुतेक ग्रंथांची एकवाक्यता आहे, त्यांची यादी खालीं दिली आहे

### नक्षत्रनाम

### तारासंख्या

### नांव

### संख्या

भरणी

३

चित्रा

१

रोहिणी

६

स्वाती

१

मृगशीर्ष

३

ज्येष्ठा

३

आद्रा

१

अभिजित्

३

१—अध्याय १३५. २—जें नक्षत्र अमुक महिन्यांत आवशीस उदय पावते असें आहे, तें पूर्वीच्या महिन्यांत सुमारे ९ वाजतां उदय पावेल. पुढील महिन्यांत सायंकाळी जतां उदय पावेल. म्हणजे आवशीस वरेंच वर अॅ. इले दिसेल,

## देवांचीं मंदिरे.

३३

नक्षत्रनाम	तारासंख्या	नांव	संख्या
पूर्वाफलगुनी	२	श्रवण	३
उत्तराफलगुनी	२	पूर्वाभाद्रपदा	२
हस्त	५	उत्तराभाद्रपदा	२

याप्रमाणे तारा नक्षत्रपटांत दिल्या आहेत.

मूळांच्या तारा कांहीं ग्रंथांत ११ आहेत, कांहींत ९ आहेत. एका ग्रंथांत च आहेत. ९ चांगल्या स्पष्ट दिसतात.

आतां बाकी नक्षत्रे अनुक्रमे पाहूं. पहिल्या नक्षत्रपटांत अश्विनीपासून स्वार्थ्यत नक्षत्रे आलीं आहेत. दुसऱ्यांत स्वातीपासून अश्विनीपर्यंत आहेत. तिसांत धनिष्ठांपासून पुनर्वसूपर्यंत नक्षत्रे पुनः आलीं आहेत. याशिवाय उत्तरेच्या वेणेच्या आणखी कांहीं तारा तिन्ही पटांत आहेत\*.

अश्विनीच्या तारा कोणी दोन व कोणी तीन मानितात. तिहींत दोन जन्जवळ आहेत, त्यांत उत्तरेची तेजस्वी आहे. तिसरी पूर्वेस आहे, ती सर्वात वी आहे. आश्विनांत आवशीस ह्या पूर्वविंदूच्या किंचित् उत्तरेस उगवतात; ६॥ तासांनी मध्यान्हीं येतात; व ६॥ तासांनी पश्चिमविंदूच्या थोड्याशा उत्तरावळतात. जानुआरीच्या आरंभीं त्या आवशीस मध्यान्हीं येतात; व तेव्हां खत्काच्या किंचित् उत्तरेस दिसतात. तीन तारा मानिल्या तर त्यांची आकृती च्या तोंडासारखी दिसते.

अश्विनीरूप धारण करणाऱ्या संज्ञा नामक सूर्यपत्नीचे ठायीं अश्वरूपधारी पासून दोघे अश्विनीकुमार झाले, अशी कथा आहे. तिचा संबंध अश्विनी नक्षदिसतो. वेदादिकांतील अश्विनौ ( दोन अश्विन ) म्हणून ज्या प्रसिद्ध देगा मूळच्या तारारूप होते; बहुधा शुक्र आणि गुरु ह्यांस अश्विन हें नांव प्रथम, अशी माझी समजूत आहे.

भरणीच्या तिन्ही तारा बारीक आहेत; त्यांचा लहानसा त्रिकोण बनतो. गी आणि कृत्तिका ह्यांस सांधणारी रेषा काढिली तर तिच्या उत्तरेस तो त्रिआहे.

आद्री नक्षत्राची मीं लिहिलेली तारा मार्चमध्ये आवशीस मध्यान्हीं येते, व केस ती खस्वस्तिकाच्या किंचित् दक्षिणेस दिसते.

आमच्या ग्रंथांत लिहिलेल्या नक्षत्रांच्या योगतारा व इतर तारा आकाशांत-गेणत्या, यावद्दल निर्णय करण्याकरितां ४१६ युरोपियन विद्वानांनी प्रयत्न आहे. व बहुधा तदनुसार योगतारांविषयीं आमच्या ५१६ विद्वानांनीं व इतर पर्यां दोघांनीं प्रयत्न केले आहेत. त्यांत आद्री तारा कोणती याविषयीं आहे. मृगांतली तेरावी म्हणजे मृगाचा पुढचा डावा पाय ही आद्री कोल-

\* या पुढे हें प्रकरण सगळेच प्रथम न वाचतां जेव्हां नक्षत्रांची ओळख करून घ्यावयाची वाचलें तरी आलेल.

ब्रूक इत्यादिकांनी मानिली आहे. कैलासवासी केरोपंतनाना यांनी योगतारांचा मात्र निर्णय केलेला दिसतो. तो बहुधा बॅटलीस अनुसरून आहे. त्यांत आद्राची तारा दुसरीच आहे. ती फार बारीक आहे. चंद्र आपल्या मार्गक्रमणांत यन् दोहोंच्याही जवळ येत नाही. पहिलीपासून तर फारच लांब राहतो. मींजी मान्यनिली आहे ती मानणे सांप्रतच्या स्थिरांत अवश्यक आहे, व ती मानण्यास माझ्या मतें वेदाचाही आधार आहे. ती चांगली ठळक आहे; चंद्र तिच्या फार जवळ येतो; व ती मृग आणि पुनर्वसु ह्यांच्या मध्यें आहे.

पुनर्वसूंच्या तारा कोणी दोन व कोणी चार मानितात. दोन मानिल्या तर नकाशांत ज्या १, २ ह्या अंकांनी दाखविल्या आहेत त्या ध्यावयाच्या. त्यांत अंक दोनची पहिल्या प्रतीची आहे. युरोपियन लोकांचे क्यास्टर आणि पोलक्स हेच होत. दोहोंपैकीं विशेष चकचकीत तो पोलक्स, आणि दुसरा उत्तरेक डचा तो क्यास्टर. जे चार तारा मानितात, ते अंक ३, ४ ह्या पुनर्वसूंत मानितात. त्यांत अंक ४ ही पहिल्या प्रतीची आहे. वेदांत दोनच पुनर्वसु वर्णित आहेत. दोन पुनर्वसूंची उपमा काव्यादिकांत पुष्कळ ठिकाणी येते.

### गां गताविष दिवः पुनर्वसू

रघुवंश सर्ग ११ श्लोक ३६.

ही रामलक्ष्मणांस कालिदासानें दिलेली पुनर्वसूंची उपमा पुष्कळांनी वाच असेल. “चंद्राच्या पार्वत्यां पुनर्वसु शोभतात, तसे धर्मराजाच्या रथाच्या सप्तप ते दोघे [चक्ररक्षक पांचालवीर] शोभले” हें महाभारतांतलें वर्णन तर अगवस्तुस्थितिदर्शक आहे. पुनर्वसूं समीप चंद्र येतो तेव्हां त्याची क्रांति कर्कीं असते, कधीं फार असते. फार असते तेव्हां तो दोन पुनर्वसूंच्या अगदीं जवळ येते.

कोणी पुनर्वसूंच्या चार तारा मानितात, त्यांतल्या उत्तरेकडच्या दोन दणेकडील दोहोंच्या अगोदर उगवतात; आणि मागाहून मावळतात. असें कां हंडे हें सळूदर्शनीं गूढ पडते.

पुष्यांच्या तीन बारीक तारांचा एक लहानसा त्रिकोण होतो. त्याचा त्रिकोण पश्चिमेस आहे. वस्तुतः तेथें बारीक दोन तीन तारा आहेत. सामान्यात दृष्टीस त्यां मिळून एक तारा दिसते. अग्रिल महिन्यांत पुष्य आवशीस मध्यान्त येतात. त्या वैक्लेष ते खस्त्वस्तिकांतच असतात म्हटलें तरी चालेल. रामायण महाभारत यांत गुरुपुष्ययोगांचे आणि नुसत्या पुष्याचेंही फार माहात्म्य आहे. पुष्कळ कृत्यांस तो शुभमुहूर्त मानिलेला आहे. कांहीं ग्रंथांत पुष्याची एकच तार सांगितली आहे.

आश्रेषांच्या तारा कांहीं ग्रंथांत ५ व कांहींत ६ आहेत. आश्रेषापंचविशेष प्रसिद्ध आहे. ह्या तारा पुष्यांच्या दक्षिणेस आहेत, व बहुधा त्यांवरोबरा-

मध्यान्हीं येतात. चंद्राचा समागम पुष्य आणि आश्रेषा ह्यांशीं थोऱ्याच कालांवृंया अंतराने होतो.

मधांच्या तारा कोणी ५ व कोणी ६ मानितात. मधापंचक विशेष प्रसिद्ध माहे. पांचांपैकी ४ तारा ठळक आहेत. त्यांचा एक समांतरभुजचौकोन बनतो. तो समभुजचौकोन म्हटला तरी चालेल. त्यांतल्या पश्चिमेकडील बाजूच्या दक्षिण शेंकांतलीं तारा सर्वांत तेजस्वी आहे. ती पहिल्या प्रतीची आहे. तिच्या दक्षिणेस एक बारीक तारा आहे, ती पांचवी तारा होय. पूर्वबाजूच्या दोहोतं दक्षिणची अधिक तेजस्वी आहे. मे महिन्याच्या आरंभी मधा आवशीस खस्वस्तिकाया कांहीं दक्षिणेस दिसतात.

मधांच्या पूर्वेस पूर्वोत्तरफल्गुनींच्या ४ तारांचा एक चांगला काटकोनचौकोन तो. त्याची पूर्वपश्चिम बाजू उत्तरदक्षिण बाजूच्या दुपटीहून कांहीं कमी आहे. पश्चिमेकडील दोन तारा त्या पूर्वांफल्गुनी. त्यांत उत्तरेकडची अधिक तेजस्वी है. पूर्व बाजूच्या दोन त्या उत्तराफल्गुनी. त्यांतली दक्षिणची ठळक आ-उत्तरची बारीक आहे. ज्या चांद्रमासांत फल्गुनी नक्षत्रीं चंद्र पूर्ण होतो फल्गुन होय. वेदादिकांत उत्तराफल्गुनींची देवता भग आहे. बारा सूर्यात चैंनंव भग आहे. सांप्रतच्या शिंगमामाहात्म्याचैं मूळ ह्या शब्दांत दिसते. गुनांत हीं दोन नक्षत्रे आवशीस उगवतात. मेजूनमध्यें आवशीस मध्यान्हीं ये-; तेव्हां खस्वस्तिकाच्या जवळच दिसतात.

हस्तांच्या पुढे चित्रा, स्वाती ह्या तारा इतक्या ठळक आहेत कीं, त्या न. लवशा येतात. दोन्ही पहिल्या प्रतीच्या आहेत. हस्तांच्या पूर्व बाजूस चार तत्त्वयेस चित्रा तारा आहे. तिच्या पुष्कळ उत्तरेस स्वाती तारा आहे. ल शेवन स्वाती जास्त तेजस्वी आहे. चित्रास्वाती बहुधा वरोवरच उगवतात. स सांचे चित्रा तरेच्या मागाहून ५० मिनिटांनी मध्यान्हीं येते, आणि तिच्या द्विद्वां दमारे १।। तासांने मावळते. जूनच्या उत्तरार्धात चित्रा, व जुलैच्या आ-स्वाती आवशीस मध्यान्हीं येतात. तेव्हां चित्रा सुमारे ३० अंश दक्षिणेस तेसंच्या आणि चवळ्या प्रतीच्या आहेत.

पाश्चाल्य ज्योतिष्यांनी आकाशांतील तारकांचे सुमारे १०९ राशी म्हणजे पुंज देपले आहेत. त्यांपैकी ४८ प्राचीन आहेत. बाकीचे गेल्या तीनशें वर्षांत क-ले आहेत. अड्युचाळिसांमध्येंच क्रांतिप्रदेशांतले मेषादि १२ राशी येतात. २७ चित्रांचे पुंज १२ राशींत येतात. त्यांस पाश्चात्यांचीं निराळीं नांवें नाहीत. क्रांतिप्रदेशांतले बारा राशी आणि दुसरे सहा सात राशी ह्यांतल्या बहुतेक तारा आणि क्रीच्या राशींतल्या बहुतेक पहिल्या प्रतीच्या तारा आमच्या प्राचीन ग्रंथांत आ-। पाश्चात्यांनी कल्पिलेल्या बाकीच्या राशींस संस्कृत संज्ञा कैलासवासी बाळ-

शास्त्री जांभेकर यांनी दिल्या आहेत. त्याच हल्ळी मराठीत वेतात. बारांखेरी सहा सात राशि आमच्या ग्रंथांत आहेत, त्यांसही जांभेकर यांनी निराळीं नांवें इंलीं आहेत. त्यांपैकीं स्वस्तिक नांवाच्या राशींतल्या ४ चांगल्या तेजस्वी तारा व जून महिन्यांत आवशीस व जानुआरींत पहोटेस मध्यान्हीं अगदीं दक्षिणेकडे दिंतिजापासून सुमरें ८॥ अंश वर दिसतात. त्यांत अगदीं स्वालची पहिल्या प्रतीच्या तारा दिसतात. त्या क्षितिजापासून १० अंश मात्र वर दिसतात.

विशंकूची कथा पुष्कळांनी ऐकिली असेल. यज्ञ करून देहासह स्वर्ग जावें अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्यांने वसिष्ठाची प्रार्थना केली. वसिर्यांने स्याच्या यज्ञांत अधर्वर्यु होण्याचें नाकारिले. पुढे विशंकु विश्वामित्राकडे गेले त्यांने यज्ञ करण्याचें पतकारिले. यज्ञांत देव आहुति घेण्यास येतना, तेव्हां विश्वमित्रांने विशंकूस सांगितले कीं मी आपल्या पुण्यांने तुला स्वर्गास पाठवितों. प्रमाणे विशंकु देहासह स्वर्गास चालला. तें इंद्रासह सहन न होऊन त्यांने म्हूंकीं वसिष्ठादिकांचा अपमान त्वां केला, म्हणून तूं खालीं पडशील. त्याप्रमाणे शंकु पडूं लागला. तेव्हां त्याचा आक्रोश ऐकून विश्वामित्र म्हणाला कीं उंचाकाशांत ऐस. विश्वामित्रास क्रोध येऊन तो विशंकूकरितां दुसरा स्वर्ग नि- करून लागला. त्यांने दक्षिण दिशेकडे सप्तर्षि आणि नक्षत्रे उत्पन्न केले. हा प्रतिस्थिति करणार म्हणून देवांस भय पडून ते त्याजपाशीं तसें न के देवण्याची प्रार्थना करूं लागले. विश्वामित्रांने सांगितले कीं, विशंकूला स्वर्ग प्राप्त अग्नांशाच तेव्हां विश्वामित्राचें तपःसामर्थ्य जाणून देवांनीं सांगितले कर्दूऱ्या आहे. विशंकू खालीं तोंड करून स्वर्गात राहील. आणि तुझीं नक्षत्रे त्यास वर्तू ये आहे.

स्वस्तिक ह्या तारापुंजांतल्या ४ तारांपैकीं खालची सर्वात तेजस्वी द आंशुक, आणि वरच्या तीन हे त्याचे तीन शंकु होत; तसेच नरतुरंगांत हे त्याचे दोन मिळून सात तारा वर सांगितल्या त्या व दुसऱ्या तीन, आणि नौ होत, असे माझे मत आहे. व तदनुसार स्वस्तिक आणि नरतुरंग ह्या दोन पुढे अनुक्रमे विशंकु आणि दक्षिणक्षी अशीं नांवें मीं योजिलीं आहेत. पहिल्या न वपटांत आमेयीकडे विशंकूतली एक तारा नुकतीच उगवली आहे; व दुसरी १ अंक ३ ची, उगवण्यास झाली आहे. त्यांच्या वर दक्षिणक्षीतल्या चार तारा लांने उगवतील.

विशाखांच्या कोणी २ व कोणी ४ तारा मानितात. दादिकांत दोहे च्या प्रसिद्ध आहे. मे महिन्यांत त्या उगवतात, तेव्हां पूर्व विशेष प्रसिद्ध आमेयी मध्याच्या सुमारास दिसतात. चोहांपैकीं दोन अगदीं वारीगणि आमेयी क आहेत, व द

कचकीत आहेत. चकचकीत दोहोंपैकीं एक चित्रातरेच्या समोरच खालीं दिसते; दुसरी तिच्या डाव्या अंगास किंचित् खालीं आहे. दोन्ही सारख्याच तेजस्वी आहेत. चित्रांहून त्यांचे तेज पुष्कळ कमी आहे. चित्रातरेपासून पहिली जित्या अंतरावर आहे, त्याहून पहिली आणि दुसरी यांचे अंतर पुष्कळ कमी आहे. बुआरीमध्ये पहाटेस सुमारे पांच वाजतां ह्या दोन्ही मध्यान्हीं येतात; त्यांत पहिच्या मागाहून २६ मिनिटांनी दुसरी येते. पहिली खस्वस्तिकाच्या दक्षिणेस मुरे १९ अंश असते, व दुसरी सुमारे २९ अंश असते. पूर्वेस पाहिल्या तर मोऱ्या दोन आणि बारीक दोन ह्यांचा एक समांतरद्विमुजचौकोन (त्रापिज्ञाइड) ठोका. त्यांत वरच्या दोहोंस सांधणारी रेषा जास्त लांब आहे. पूर्णिमेचा चंद्रवळ असतां वारक्या दोन मुळींच दिसत नाहींत; इतकेंच नाहीं, तर मोऱ्या दोनही गदीं अस्पष्ट दिसतात. परंतु कधीं कधीं चंद्राची कोर मोऱ्या दोन तारांच्या यें येते तेव्हां त्या तिहाँची शोभा फार मनोहर दिसते. ती पाहून—

यदि विशाखे शशांकलेखामनुवतेते

—विशाखांच्या दोन तारा चंद्ररेखेस अनुसरल्या....—

शाकुंतल, अंक ३.

कालिदासोक्तीचे स्मरण होते. आणि कालिदासानें प्रत्यक्ष पाहून हें वर्णन केले, असें दिसून येऊन व त्याची शोधकता आणि मार्मिकपणा मनांत येऊन त्यांचीं पूज्यबुद्धि जास्तच वाढते. दोन विशाखांची उपमा भारतादिकांतही पुष्क-आढळते.

विशाखांच्या खालीं पूर्वेस अनुराधा पहाव्या. त्यांच्या कोणी तीन व कोचार तारा मानितात. चारही बहुधा एका सरळरेषेंत आहेत. त्यांत दक्षिणेले शेवटची बारीक आहे. ही सरळ रेषा आणि विशाखांच्या दोन मोऱ्या स सांधणारी सरळ रेषा यांमध्ये डावेकडे म्हणजे उत्तरेस जितके अंतर आहे क्षां दक्षिणेस जास्त आहे.

अनुराधांच्या सरळ रेषेवर मधोमध पूर्वेस लंब काढिला असतां त्या सुमारास त्यांच्या तीन तारा आहेत. तिहाँमध्ये मधली तारा पाहिल्या प्रतीची आहे.

ज्येष्ठांच्या पूर्वेस मूळ आहेत. त्यांचे वर्णन मार्गे आलेंच आहे. सिंहपुत ज्येष्ठांच्या तारा धरल्या तर तें फारच भव्य दिसते.

विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा व मूळ हीं नक्षत्रे मे महिन्यांत दहा वाजतां किंफेबुआरीत पहाटेस पांच वाजतां पूर्वेस, किंवा दुसऱ्या नक्षत्रपटांत दाखविल्या पश्चिमेस पहाणे सोईचे आहे.

तैत्तिरीय ब्राह्मणांत नक्षत्रिय प्रजापति म्हणून एक विशाल आकृति वर्णित्राहे. “हस्त नक्षत्र हा त्याचा हात, चित्रा हें शिर, स्वाती हें हृदय, विंच्या दोन तारा ह्या मांड्या, आणि अनुराधा ही उर्मे राहण्याची जागा.”

प्रजापतीने मस्तकाच्या एका बाजूस हात वर केला आहे, अशी कल्पना केली ते सतां ही आकृति चांगली जमते. मात्र हृदय फारच बाजूस गेले आहे. स्वते तारेची वास्तवगति इतर तारांपेक्षां फार आहे. यामुळे हे वर्णन ज्या कालीं ज्ञातेव्हांपासून फार काळ लोटल्यामुळे हा फरक पडला असावा. युरोपियन लोक व हीं म्हणोत; आम्हांस नक्षत्रांचे ज्ञान निदान आठ हजार वर्षांपासून आहे, ते माझें मत आहे.

पूर्वांषाढा आणि उत्तराषाढा यांच्या कोणी दोन दोन व कोणी चार तारा मानितात. नक्षत्रपट दोन यांत पूर्वांषाढांपैकीं दुसरी व तिसरी आणि उत्तरांपैकीं दुसरी व तिसरी ह्या चार तारा मिळून एक समांतरभुजचौकोन होत्याचा आकार काटकोनचौकोनाच्या जवळ जवळ आहे म्हटले तरी चालेल. तीची पूर्वपश्चिम लांबी दक्षिणोत्तर रुदीच्या सुमारे दुप्पट आहे. अप्रिलांत पहाडा हा चौकोन मध्यान्हीं येतो, त्या वेळेस दक्षिणेस तो सुमारे अर्ध्या आकाशांत सतो. चौकोनाच्या चार तारा इतरांपेक्षां अंमळ तेजस्वी आहेत. ह्यांच्या पास बाकीच्या दोन दोन बारीक तारा आहेत.

अभिजित नक्षत्राचा क्रांतिप्रदेशाशीं संबंध नाहीं. तें फारच उत्तरेस त्यांतली मुख्य तारा पहिल्या प्रतीची आहे. जूनमध्यें ती आवशीस व जानुरमध्यें पहाडेस उगवते. अप्रिलांत पहाडेस मध्यान्हीं येते, तेव्हां खस्वस्तिका उत्तरेस सुमारे २० अंश असते.

श्रवणाच्या तीन तारांपैकीं पहिली पहिल्या प्रतीची आहे.

धनिष्ठांच्या कोणी पांच व कोणी सहा तारा मानितात. धनिष्ठापञ्चवृत्तप्रसिद्ध आहे. ह्या पांच बारीक तारा अगदीं जवळ जवळ आहेत. श्रवणांपैस किंचित् उत्तर बाजूस त्यांचा झुवका दिसतो.

अभिजितच्या जवळच ईशान्येस व धनिष्ठांच्या उत्तरेस सुमारे ३० अंश हंस नामक एक तारकापुंज आहे. त्यांत एक पहिल्या प्रतीची तारा आहे. क्षत्रपट ३ यांत ही दिली आहे. ती मे महिन्यांत पहाडेस व आकटोबरांत आवस मध्यान्हीं येते. व तेव्हां ती खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे २९ अंश अनकाशांत आकाशगंगा दाखविली आहे, तीवरून व प्रत्यक्ष पाहून दिसून कीं सदरहू तारकापुंज आकाशगंगेत आहे. हंस हें नांव आमच्या ज्योतिष्यं नाहीं, पाश्चात्यांच्या नांवावरून भाषांतर करून घेतले आहे, हें खरें. तरी मन्च्या इतर ग्रंथांत तें आहे असें मला वाटतें. हंस आकाशगंगेत स्नान करित असें वर्णन आपल्या काव्यपुराणादि ग्रंथांत पुष्कळ येतें. हंसांस शरद्दतु फार आहे. आकाशांतील हंसपुंजांतील तारा आकाशगंगेत आहेत, व त्या शरद्दतु स्वच्छ आकाशांत आवशीस चांगल्या दिसतात. यावरून या दोहोंचा संबंध

\* माझ्या दुसऱ्या एका पुस्तकांत ही गोष्ट निरनिराळ्या प्रमाणांनी सिद्ध केली आहे. पुस्तक कांदीं दिवसांनीं प्रसिद्ध होईल.

वा असें अनुमान होतें. आपल्या पौराणिक कथांतील स्वर्गींत अवगाहन कर-  
रे तारकारूपी हंस आणि पाश्चात्यांच्या प्राचीन तारकापुंजांतील हंस हीं दोन नावें  
कळतात. हीं गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

शततारका नांवावरून या नक्षत्राच्या १०० तारा असतील असें वाटतें. व  
कळ ग्रंथांत हीं संख्या दिलेलीही आहे. परंतु या नक्षत्राचें मूळचें नांव शतभि-  
क आहे. तीनचार प्रसिद्ध ग्रंथांत ह्याची एकच तारा आहे. ती चवश्या प्रती-  
ती आहे. नवंबरांत आवशीस हीं मध्यान्हीं येते. व तेव्हां सुमारे २८ अंश  
दक्षिणेस दिसते.

सगळ्या आकाशांत पहिल्या प्रतीच्या तारा २० आहेत. त्यापैकीं अठरा  
मच्या प्राचीन ग्रंथांत आल्या आहेत. बाकीच्या दोन मला कोर्डे आढळल्या  
हींत. आमच्या प्राचीन ग्रंथांतल्या मात्र तारा नक्षत्रपटांत देण्याचा माझा मुख्य  
देश आहे. त्याप्रमाणे वरील अठरा आल्याच आहेत. परंतु बाकीच्या दोन  
वील पहिल्या प्रतीच्या म्हणून दिल्या आहेत. त्यापैकीं याममत्स्य पुंजांत एक  
ही. ती नवंबरांत आवशीस मध्यान्हीं येते. व तेव्हां खस्सस्तिकाच्या दक्षिणेस  
मारे ५० अंश दिसते. दुसरी यमुनानदी नांवाच्या राशींत फार दक्षिणेस आहे.  
दिसेंबरच्या अखेरीस आवर्णीन. हें होण्यासही मनुष्योत्पत्तानंतर वराच काळ  
तेरा अंश मात्र दिसते. वस्तुमात्राचें वराच काळ अवलोकन झालें, तिजविषयीं अ-  
याममत्स्यांनीला, म्हणजे त्याच्या स्थितीविषयीं कांहीं नियम दिसून ये-  
ळीक्षतां येते कालांतरानें अशा नियमांचे शास्त्र बनतें. परंतु त्यापूर्वीं कल्पनातरं-  
रा गाहे. असतें. वस्तूचे अवलोकन झालें कीं पुरे, लागल्याच कल्पना चालू  
कल्पनेला पाय ठेकण्यास थोडीशी जागा सांपडली कीं तिचे आकाशांत  
मुळ सुरु होतें. कधीं कधीं तर पाय ठेवण्यासही आधार नसला तरी तिच्या  
निया चालू होतात. जगाच्या आरंभीं कल्पनेचे साम्राज्य असलें पाहिजे हें  
घड आहे. सकाळीं पूर्वेस उगवलेला सूर्य संध्याकाळीं पश्चिमेस मावळतो. तो  
तो कोर्डे ? दुसरे दिवशीं तोच सूर्य उगवतोसें कशावरून ? असें मनांत येणे  
हजिक आहे. एकाहून जास्त सूर्य होण्याचे मूळ हेच. कोणी बारा सूर्य कल्पिले.  
कोणी सूर्यचंद्र दोन दोन आहेत असें मानिलें. याप्रमाणेंच सूर्याला सहस्र नेत्र  
साझाले. तो रथांत बसतो, त्याळा सात घोडे आहेत, अशा कल्पना निघाल्या.  
द्रावरचा डाग पाहून त्यावर कल्पना चालल्या. कोणी म्हणतो त्यानें हातांत  
सा घेतला आहे; कोणी म्हणतो हरिण धरिला आहे; कोणी तर एक मनुष्य चंद्रा-  
र नेऊन बसविला आहे. आणि आमच्या एका नामांकित रसिक कवीनें तर  
देवसांत नर्व नक्षत्रांतून एकदा क्रमण करितो. एकेक नक्षत्राच्या तारांशीं त्याचा  
मारे एकेक रात्र समागम असतो. यावरून चंद्राच्या सत्तावीस खिया झाल्या.

\* ही कल्पना युरोपियन राष्ट्रांची आहे.

## ज्योतिर्विलास.

उत्तराभाद्रपदांच्या दोहोंपैकीं दक्षिणच्या तारेच्या आग्रेयीस सुमारे १०११ अंशां वर तारांची एक रांग लागते. ती सामान्यतः पूर्वपश्चिम गेली आहे. तीत सुमारे ६।७ तारा बन्याच तेजस्वी आहेत. व त्या वहूधा सारख्या अंतरावर आहेत. रांगेतील शेवटली तारा चवथ्या प्रतीची आहे. व ती अश्विनीच्या दक्षिणेस आहे ही रांग मृदुंगाची उत्तर बाजू होते. दक्षिण बाजूनूत फारशा तारा नाहीत. मध्येव दोन बाजूनूत कांहीं बारीक तारा आहेत. चंद्र जवळ असतां ह्या सर्व लोपून जातात. मंगळ, गुरु, शनि, किंवा शुक्र हे रेवती नक्षत्रांत असतील तेव्हां रेवतीची ओळख करून घेणे सोईचे असते.

सर्व नक्षत्रे सारख्या अंतरावर नाहीत म्हणून चंद्रादिकांच्या गतीचे गणित करण्याकरितां क्रांतिवृत्ताचे २७ विभाग करून त्यांतल्या प्रत्येकास नक्षत्र म्हणतात. हा नक्षत्र शब्दाचा दुसरा अर्थ होय. सायनपंचांगांतलीं चंद्रनक्षत्रे विभागात्मक आहेत. त्यांचा आरंभ वसंतसंपातापासून होतो. उत्तराभाद्रपदांच्या दोन तारांपैकी उत्तरेकडच्या तारेपासून विषुववृत्तावर लव काढिला तर तो विषुववृत्तास जेथें छेदिते त्याच्या सुमारे पाऊण अंश पश्चिमेस हा संपात आहे. ह्या लंबाच्या सुमारे सवा अंश पूर्वेस उत्तराभाद्रपदांची दुसरी तारा राहते.

‘त्यातेलों मुख्यं तारा पहिल्या प्रतीची आहे. जूनमे जूईल.

मध्यें पहाटेस उगवते. अप्रिलांत पहाटेस मध्यान्हीं उत्तरेस सुमारे २० अंश असते.

अबणाच्या तीन तारांपैकीं पहिली पहिल्या प्रतीची आहे. पहा.

धनिष्ठांच्या कोणी पांच व कोणी सहा तारा मानितात.

प्रसिद्ध आहे. ह्या पांच बारीक तारा अगदीं जवळ जवळ आहेत. पूर्वेस किंचित् उत्तर बाजूस त्यांचा झुक्का दिसतो.

अभिनितच्या जवळच ईशान्येस व धनिष्ठांच्या उत्तरेस सुमारे ३० अंश. हंस नामक एक तारकापुंज आहे. त्यांत एक पहिल्या प्रतीची तारा आहे. क्षत्रपट ३ यांत ही दिली आहे. ती मे महिन्यांत पहाटेस व आकटोबरांत आवस मध्यान्हीं येते. व तेव्हां ती खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे २९ अंश अनकाशांत आकाशगंगा दाखविली आहे, तीवरून व प्रत्यक्ष पाहून दिसून रे कीं सदरहू तारकापुंज आकाशगंगेत आहे. हंस हें नांव आमच्या ज्योतिषग्रंथांत आपल्या काव्यपुराणादि ग्रंथांत पुष्कळ येते. हंसांस शरद्वतु फार आहे. आकाशांतील हंसपुंजांतील तारा आकाशगंगेत आहेत, व त्या शरद्वतु स्वच्छ आकाशांत आवशीस चांगल्या दिसतात. यावरून या दोहोंचा संबंध

॥ माझ्या इसन्या एका पुस्तकात ही गोष्ट निरनिराळ्या प्रमाणांनी सिद्ध केली आहे. पुस्तक कांहीं दिवसांनीं प्रसिद्ध होईल.

आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक काय म्हणत आले ? ४१

आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक आजपर्यंत  
काय म्हणत आले ?

लोक काय म्हणणार ? जें दिसतें तें म्हणणार, दुसरें काय ? परंतु वस्तुमात्राची यति जशी दिसते तशीच वास्तविक असते असा नियम नाहीं. कधीं कधीं चर्मचक्षुंस क दिसते, ज्ञानचक्षुंस दुसरें वाटते. चर्मचक्षुंस जें दिसते तेंच खरे असा प्रथम ग्रह होतो. परंतु कालांतराने ज्ञानचक्षुंस वास्तवज्ञान होते. पहाटेस उदून पहावें तों अंधकार अ॒उन थोडा थोडा उजेड पढूं लागतो. पृथ्वी सपाट असून आकाशास लागलेली सते; तिच्या पूर्वबाजूस सूर्य उगवतो, आणि पश्चिमेस मावळतो. रात्रीं आकाशात असंख्य तारा दिसतात. त्यांत चंद्र केव्हां तरी पूर्वेस उगवतो, आणि पश्चिमेस मावळतो. तारांकडे कांहीं वेळ पहात बसलें तर त्या पूर्वेस उगवून पश्चिमेस वक्तात असें दिसते. चंद्र एकोदे दिवशीं सूर्यास्तावरोवर पूर्वेस उगवला तर साळीं सूर्योदयावरोवर मावळत नाहीं; कांहीं वेळाने मावळतो. अर्थात् नक्षत्रांत मागें पडतो असें दिसते. अशाच दुसऱ्या कांहीं तारा मागें पडतात. इनके ज्योतिषशास्त्राचे आरंभाचे ज्ञान. हें होण्यासही मनुष्योत्पत्तीनंतर बराच काळ टेला असला पाहिजे. वस्तुमात्राचे बराच काळ अवलोकन झालें, तिजविषयीं अफ प्रकारचे अनुभव आले, म्हणजे त्याच्या स्थितीविषयीं कांहीं नियम दिसून येत. आणि कालांतराने अशा नियमांचे शास्त्र बनते. परंतु त्यापूर्वीं कल्पनातरांचे प्रावल्य असते. वस्तूचे अवलोकन झालें कीं पुरे, लागल्याच कल्पना चालून माण सुरु होते. कधीं कधीं तर पाय ठेवण्यासही आधार नसला तरी तिच्या चालू होतात. जगाच्या आरंभी कल्पनेचे साम्राज्य असलें पाहिजे हें घड आहे. सकाळीं पूर्वेस उगवलेला सूर्य संध्याकाळीं पश्चिमेस मावळतो. तो कोंडे ? दुसरे दिवशीं तोच सूर्य उगवतोसें कशावरून ? असें मनांत येणे प्रहजिक आहे. एऱ्हून जास्त सूर्य होण्याचे मूळ हेच. कोणी बारा सूर्याला सहस्र नेत्र दाणी सूर्यचंद्र दोन दोन आहेत असें मानिले. याप्रमाणेच सूर्याला सहस्र निघाल्या. तर चंद्रावरचा डाग पाहून त्यावर कल्पना चालल्या. कोणी म्हणतो त्याने हातांत रसा घेतला आहे; कोणी म्हणतो हरिण धरिला आहे; कोणी तर एक मनुष्य चंद्रावर नेऊन बसविला आहे. आणि आमच्या एका नामांकित रसिक कवींने तर विचाऱ्या चंद्रास नलाच्या घोड्याकडून लात मारविली आहे. चंद्र सुमोरे सत्तावीस देवसांत नर्व नक्षत्रांतून एकदा क्रमण करितो. एकेक नक्षत्राच्या तारांशी खिया सुमोरे एकेक रात्र समागम असतो. यावरून चंद्राच्या सत्तावीस खिया.

\* ही कल्पना युरोपियन राष्ट्रांची आहे.

रोहिणी तारेशीं त्याचा समागम होतो, तेव्हां तो कधीं कधीं तिच्या फारच जवव असतो. आणि कधीं तर ती निराळी दिसत नाहीं, इतका दोघांचा एकजीव झालेल दिसतो. यावरून चंद्राची रोहिणीवर अत्यंत प्रीति सिद्ध झाली. आणि पुढे त तो इतर भार्यापेक्षां रोहिणीवर जास्त प्रीति करितो, या असमर्वतनानें त्यास क्षयरोगही लागला. सांप्रत पृथ्वीवरील अत्यंत सुधारलेले असे राष्ट्र घ्या किंवा अति निवृत्तिवस्थेत असलेले एकादें राष्ट्र पहा, सर्व लोकांमध्ये सूर्यचंद्रतारांविषयी अश प्रकारच्या कांहीं ना कांहींतरी कल्पना आणि दंतकथा आहेतच.

दीर्घकालपर्यंत कल्पनेचे साम्राज्य झाल्यावर शास्त्राचा प्रादुर्भाव झाला. त्यांने हळुहळु प्रावल्य होऊ लागले. पुढे दोहोंचा अधिकार समान झाला. आणि कांहीं कालांनें तर शास्त्रांनें सत्ता बळकाविली. सांप्रतच्या कालास शास्त्रयुग म्हटले त चालेल. तथापि या युगांतही कल्पनेचा अधिकार समूल नाहींसा झाला आहे अनाहीं. कल्पनेची सत्ता सर्वकाल चालणारच. मानवी मनास अत्यरिक्तायासानें अनेदमुद्रांत नेऊन सोडणारी कल्पना कशी नाहींशी होईल ? ती पाहिजेच.

पृथ्वीवरील निरनिराळ्या राष्ट्रांतील लोक हे मनुष्य जातीच्या व्यक्ति हे. मनुष्यांचे ज्योतिषज्ञान कसकसे वाढत गेले याचा विचार करावयाचा तर ह्या व्यक्तिच्या झानाचा केला म्हणजे झाले. ज्योतिषशास्त्रसंबंधे पृथ्वीवरील प्राचीन लोक म्हणजे आशियाखंडांतील भारतीय आर्य, पारसीक, खालिडया प्रांतांतील लोक, अचिनी लोक; तसेच पश्चिमेकडील इनिसचे लोक, आणि ग्रीक लोक, हे होत. ज्योतिषज्ञानास शास्त्रांचे स्वरूप येईपर्यंत आकाशांतील ज्योतींविषयीं मनुष्याच्या करून कसकशा होत्या हें सांगूळ लागलों तर त्या कल्पनातरंगांनी आणि दंतकथांनी मोठा ग्रंथ भरेल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या पुष्कळ प्राचीन कथांची उत्पत्ति अनेदमुद्रांत चमत्कारांपासून आहे. मागील प्रकरणांत ही गोष्ट कांहींशी दिसून आहे.—भारतवर्षीय ज्योतिषशास्त्राच्या इतिहासाचे माझे एक पुस्तक वकरच प्रसिद्ध होईल, त्यांत आमचे वेद आणि दुसरे ज्योतिषशास्त्रे अंगांत जें ज्योतिषज्ञान दिसून येते त्याचा संग्रह केला आहे.—पृथ्वीवरील अंगांत वेदाइतका प्राचीन दुसरा ग्रंथ नाहीं. मनुष्याच्या सर्व प्रकारच्या आद्यस्तीचित्र त्यांत दिसून येते. आमच्या इतर अंगांतही ज्योतिषविषयक अनेक उद्द्योग आहेत. तेव्हां आमच्या लोकांचे ज्योतिषविषयक ज्ञान आद्यस्थिरीपासून कसक वाढत गेले हें सदरहू अंगावरून वरेच दिसून येईल. व त्यावरून सामान्यतः मनुष्य जातीच्या आद्यकल्पनांचेही कांहीं स्वरूप समजेल. तसेच आमच्या लोकांच्या ज्योतिषज्ञानास शास्त्रांचे स्वरूप आल्यावरचा त्याचा सविस्तर इतिहास त्या पुस्तकांत आहे. म्हणून तोही येथे देत नाहीं.

आशियांतल्या तुर्कस्थानांतील खालिडयन आणि बाबिलोनियन ह्या लेख

५. तैभिस आणि युफाटीस ह्या नद्यांच्या मुखाजवळील प्रदेशास बाबिलोनिया असे नांव होते युफाटीस नदीच्या कांठी बाबिलोन शहर होते. तेथे एका देवळाचा मनोरा १००० फूट उंच होत त्यावर वेधशाला होती. येथील राजाचे उपाध्ये खालिडयन लोक होते.

कांचे लक्ष प्राचीन काळीं ग्रहणे इत्यादि चमत्कार पहाण्याकडे फार होते. हे लोक पुष्कळ शतके ग्रहणांचे वेध घेत आले. त्यांत इसवी सनापूर्वी ७१९ आणि ७२० या वर्षी झालेल्या ३ ग्रहणांचे काल त्यांनी दिले आहेत. त्यापूर्वी व नंतर बराच काल ते वेध घेत असत असें दिसते. या लोकांचे ज्योतिषशास्त्रसंबंधे लेख, किंवद्भु-आ त्यांच्या ज्योतिषांची नांवेही आतां उपलब्ध नाहीत. यामुळे ग्रहगतीच्या नियमांचे ज्ञान त्यांस कितपत होते, हें समजण्याचे साधन कांहीं नाहीं. त्यांच्या ज्ञानाचा इतिहास कायतो ग्रीक लोकांच्या ज्योतिषग्रंथांवरून कक्तो. २२३ चांद्रमासांत म्हणजे सुमारे १८ वर्षांत चंद्रसूर्यांची ग्रहणे एकदां ज्या कालांतराने झाली, याच अंतराने त्यांची पुनरावृत्ति होते, असा शोध त्यांनी लाविला होता. त्यांमध्ये गांद्रमानांचे प्राधान्य होते, असें दिसते. “त्यांनी शंकुयंत्राने सौरवर्षांचेही मान च जवळ जवळ काढिले होते. तथापि जीवरून ग्रहगतीचे नियम बसवितां येतील शी सामग्री त्यांनी वेधांनी तयार करून ठेविली असें दिसत नाहीं. त्यांनी ग्री इत्यादि चमत्कार अमुक काळीं झाले एवढे मात्र लिहून ठेविले, आणि त्यावरून दीं थोडे स्थूल सामान्य नियम त्यांनी काढिले. त्यांच्या ग्रहणांवरून पुढे कांहीं क गणितज्ञांनी चंद्रगतीचे मापन बरेच सूक्ष्म केले.” असें कांहीं लोकांचे मत हे: “ग्रीक लोकांचे ज्योतिषसिद्धांताचे ज्ञान आणि वेधपद्धति ह्याचे मूळ खायाच्या मैदानांत असूं शकेल” असेही कांहीं लोकांचे म्हणणे आहे. तथापि रेड्यन लोक ज्योतिषशास्त्राचे मूळ उत्पादक असें सर्व युरोपियन ज्योतिषी मानिन्. इसवी सनापूर्वी सहाव्या शतकांत बाबिलोनियन लोकांच्या राज्याचा लय झातेबहां त्यांच्या ज्योतिषज्ञानाची गति कुंठित झाली असें दिसते.

इजिस देशांत पिरमिड म्हणून इमारती बांधलेल्या आहेत. त्यांत एक मो-पेरामिड ३० व्या अक्षवृत्तावर बांधिलेला आहे. एकाद्या किल्याच्या भिंतीस मारण्याकरितां भोंकें ठेविलेलीं असतात, त्याप्रमाणे त्या इमारतीच्या उत्तरेच्या त एक तिरपै छिद्र आहे. तें इमारतीच्या पायाखालीं मध्यविंदूपर्यंत गेलेले आहे. तेजाशीं त्याचा २६ अंश १७ कला इतका कोन झाला आहे. हें छिद्र ध्रुवता-वेध घेण्याकरितां ठेविले असावे, असें अनुमान आहे. अयनचैलनामुळे ध्रुवतारा काल एकच नसते, कालांतराने बदलते. त्याप्रमाणे या छिद्रांतून ध्रुवतोरेचा वेध घेण्याजोगी स्थिति त्या स्थलीं केबहां होती याविषयीं गणित केले असतां असें तुं कीं, इसवी सनापूर्वी २१६० च्या सुमारास कालिय ( ड्राको ) या तारकापुं-ड पहिली तारा ध्रुवविंदूजवळ क्षितिजापासून इतक्या उंचीवर होती व त्यावरून त. तालीं ही इमारत बांधिली असावी, आणि त्यावरून व इतर कांहीं प्रमाणांवरून त. ते लोक ज्योतिषशास्त्रांत चांगले प्रवीण असावे, असें अनुमान करितात. व विरुद्धे दंतकथाही पुष्कळ आहेत. तथापि इजिसच्या लोकांचेही ज्योतिषशास्त्र-यक्त लेख मुळींच नाहींत. क्रांतिवृत्तांतील मेष इत्यादि बारा राशींचीं नांवे इ-

\* अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द वगैरे द्या प्रकरणांत आहेत, त्यांचे विवेचन पुढे येईल.

जिसच्या लोकांनी दिली असें कोणी म्हणतात. खालिडयन लोकांनी तीं दिली असें कोणी म्हणतात. तथापि इ० सनापूर्वी १००० च्या सुमारास क्रांतिवृत्तस्थ व इतर कांहीं तारकापुंजांच्या आकृतींवरून त्यांस नांवें पडलेली होतीं व तीं त्या दोन्ही राष्ट्रांस माहीत होतीं, असें दिसते. इ० सनापूर्वी २१६० याच्या पूर्वीच खालिडयन लोकांनी मेषादि वारा राशी ठरविले होते, त्यांपासून इजिसच्या लोकांनी ते घेतले असें कोणाचें म्हणणे आहे. इ० सनापूर्वी ३२८९ वर्षे ह्या कालींच इजिसच्या लोकांस मेषादि व इतर कांहीं राशी माहीत होते. व तेव्हां ते व्याधाचे उदयास्त पाहत असत, असेही कांहीं लोकांचे मत आहे. त्या देशांतील प्राचीन देवकांच्या भिर्तींवरील चित्रलेख गेल्या १०० वर्षांत सांपडले आहेत, त्यांवरून हीं अनुमाने करितात. बाबिलोनियांतील देवकांतलेही असे चित्रलेख सांपडले आहेत. प्राचीन इजिसचे लोकांनी सौरवर्षाचें मान वरेंच मुक्तम ठरविले होते. बुध आणि शुक्र हे सूर्याभेंवतीं फिरतात हें त्यांस समजेले होतें, असेही कोणाचें म्हणणे आहे; परंतु त्याविषयीं खाली नाहीं. श्रीक लोकांत पुढे ज्योतिषशास्त्राचें ज्ञानावृद्धीले तेव्हां त्यांस उपयोगी असें इजिसच्या लोकांच्या प्राचीन ज्ञानांत कांहीं सांपडले नाहीं. पुढे इजिस देशांत अलेक्झँद्रिया हें विद्यापीठ होऊन यालमी उपनांवाच्या राजांच्या अंमलांत तेथें वेधशाला ज्ञाल्या आणि अनेक प्रकारचे वेध होऊन ज्योतिषशास्त्रज्ञान वृद्धिगत होऊं लागले. परंतु त्याचा संबंध प्राचीन इजिसच्या लोकांशीं नाहीं, श्रीकांशीं आहे.

चिनी लोकांचे इतिहासादि लेख फार प्राचीनकाळचे आहेत. त्यांतच ज्योतिषसंबंधे लेख आहेत. परंतु ते कितपत विश्वसनीय आहेत हें सांगतां येत नाहीं इ० स० प० २९१४ आणि २४३६ या वर्षीं सूर्यग्रहणे ज्ञालीं होतीं. असें त्यांची लिहिलें आहे. हें विश्वसनीय असेल तर फारच महत्वाचें होय. परंतु गणित वरून पाहतां त्या ग्रहणांचा कांहीं पत्ता लागत नाहीं. त्यांचीं वेधयंत्रे व वेधपद्धतींचांगली होती. त्यांच्या पद्धतींचे सांप्रतच्या युरोपियन पद्धतीशीं साम्य आहे. त्यांजपाशीं याम्योत्तरलंबनवेधावरून त्यांचे विषुवांश आणि क्रांति ठरविली होती. त्यांतारांच्या याम्योत्तरलंबनवेधावरून त्यांचे विषुवांश आणि क्रांति ठरविली होती. त्यांच्यांत नक्षत्रे २४ होतीं. व त्यांची तारा एकेकच होती. त्यांची नक्षत्रपद्धतींचांगली होती. यावरून इ० स० पूर्वी २३२० च्या सुमारास ही पद्धति चिनी लोकांची होती, असें गणितानें निवतें. पुढे इ० स० प० ११०० च्या सुमारास मध्ये, गंशाखा, श्रवण आणि भरणी यांतील एकेक तारा जोडून त्यांनी एकंदर २८ नक्षत्रे केली. १६ वर्षांत सात अधिकमास घालण्याची पद्धति इ० स० प० २६०८ नक्षत्रे वर्षीं म्हणजे श्रीकांपूर्वी २००० वर्षे त्यांनी शोधून काढिली. चंद्रसूर्याच्या ज्ञातेवरूपे ४६१७ वर्षांचे एक युग त्यांनी ठरविले होतें. इ० स० प० ११०० या वैता

# आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक काय म्हणत आले ? ४५

पासूनचे त्यांचे लेख भरंवशाचे दिसतात. त्या वर्षी सूर्याच्या अयनकालच्या उन्नतांशांवरून त्यांनी सूर्याचे परम क्रांतिमान २३ अंश १४ क० ३ विंठरविलें; व तेव्हां अयने अमुक नक्षत्रीं झालीं असें लिहिलें आहे; हें वरोवर मिळतें. त्यांनी ३० स० पू० ७२२ पासून इ० स० पू० ४०० पर्यंत ३६ ग्रहणे लिहिलीं आहेत. यांतील वहुतेक वरोवर मिळतात. इ० स० १६४ पासून पुढे त्यांनी कांहीं केलेले देसत नाहीं. त्यांच्या इतर विद्याकलांप्रमाणे ज्योतिषशास्त्राचीही पुढे वाढ झाली गाहीं. ग्रहगतीचा विचार त्यांनी मुळींच केला नाहीं.

प्राचीन पारसिकांस नक्षत्रज्ञान आणि चांद्रसौरमानांचे ज्ञान होतें असें दिसतें. यांहून त्यांची जास्त गति ज्योतिषशास्त्रांत झाली होती, असें दिसत नाहीं.

सारांश चांद्रमास आणि सौरवर्ष यांचे स्थूल किंवा वरेंच सूक्षममान, व ह्या गैहोंचा धर्मकृत्यांत आणि व्यवहारांत उपयोग, चांद्रसूर्याच्या मार्गतील नक्षत्रे किंवा भूशि आणि कांहीं इतर राशी, इतक्या गोष्टींचे ज्ञान वर सांगितलेल्या प्राचीन रांस होतें. तसेच कांहींनी चांद्रसूर्यांचीं ग्रहणे कधीं झालीं, हें लिहून ठेविलें आहे; गंहींना तीं कधीं होतात ह्यासंबंधे व सूर्याच्या स्थितीसंबंधे वरेंच महत्त्वाचे ज्ञान स झालें होतें; व कोणी कांहीं तारांचे उदयास्त पाहत असत; असें दिसून येतें. गोतिषज्ञानाची अगदीं पहिली पायरी प्रथम सांगितली, तिच्या वरची ही दुसरी परी म्हटली असतां चालेल. हिचेंही महत्त्व त्या कालाच्या मानाने पुष्कळ आहे.

पायरीवर येण्यास केवळ एकाद्या मनुष्याचा किंवा एका पिढीचा अनुभव पुरांचा नाहीं. तथापि बुधादि पांच ग्रह, त्यांच्या गतीचे नियम, त्यांची उपपत्ति, णि ग्रहांची कोणत्याही वेळची स्थिति, म्हणजे ग्रह कोठे असेल हें अगोदर कां, ह्यांचे ज्ञान खालिड्यन, इनिप्रश्न, चिनी आणि पारसीक या राष्ट्रांस होतें असें गण्यास सांप्रत कांहीं आधार नाहीं.

हें ज्ञान ज्यांस होतें अशीं पृथ्वीवर प्राचीन राष्ट्रे काय तीं दोन होत. एक अरतीय आर्य, आणि दुसरे श्रीक लोक. श्रीक लोकांत हिपार्कस नामक ज्योती इ० स० पू० १५० च्या सुमारास झाला. श्रीकपद्धतीच्या उत्पादकत्वाचा न सर्व ज्योतिषी हिपार्कसास देतात. सूर्यचंद्रांच्या गतिस्थिति काढण्याचा ग्रंथ नें केला होता. आणि बुधादि ग्रहांच्याही गतीविषयीं नियम त्यास समजले ते. तो कुशल वेधकारही होता. त्यानें अयनगति ठरविली होती. आणि रांचे वेध करून १०८० तारांचे स्थितिपत्रक (क्याटलाग) तयार केलें होतें. प्रत त्याचा ग्रंथ उपलब्ध नाहीं. टाळमीच्या ग्रंथावरून ह्या सर्व गोष्टी समजत. टाळमीच्या ग्रंथांत १०२८ तारांचे शरभोग इ० स० १३८ या कालचे दर्शेत. टाळमी हा प्रख्यात ज्योतिषी इ० स० १९० च्या सुमारास होऊन यक त्याचा सिटाक्स नामक ग्रंथ हल्ळीं उपलब्ध आहे. त्या ग्रंथाचे लोकप्रसिद्ध आलमाजेस्ट हें आहे. १४०० वर्षेपर्यंत पाश्चात्य लोकांत आणि आरब ईश्वरप्रणीत ग्रंथासारखे त्याचे पूज्यत्व होतें.

पाश्चात्य राष्ट्रांत विश्वरचनापद्धतिविवेचनाचीं तीन परिवर्तने झालीं. पहिली पद्धति टाळमीची, दुसरी कोपर्निकसाची, आणि तिसरी न्यूटनाची. टाळमी आणि हिपार्कस यांच्या पूर्वी पिथ्यागोरास म्हणून एक ग्रीक ज्योतिषी होऊन गेला. त्याचें मत पृथ्वी सूर्यभोवतीं फिरते, आणि सूर्य हा विश्वाचा मध्य आहे, असें होतें, असें म्हणतात. परंतु तें तो प्रसिद्धपणे लोकांस सांगत नसे. प्राचीन ग्रीक लोकांचा कल शास्त्रसिद्ध नियमांपेक्षां कल्पनातरंगांकडे विशेष होता. त्याप्रमाणेच पिथ्यागोरास याचा होता. तसेच त्याचें मत म्हणून लिहिलेले आढळतें तें इतके गूढ, अलंकारिक, आणि संशयित आहे कीं, त्यांतले संशयरहित असें तत्त्व काढणे कठिन आहे. यामुळे त्याचें मत शास्त्रीयरीत्या बनले होतें कीं नाहीं याचा संशय आहे. इ० स० प० तिसऱ्या शतकाच्या सुमारास झालेल्या एक दोन ग्रीक ज्योतिष्यांचें मत पृथ्वी आपल्या आंसाभोवतीं फिरते असें होतें, असें लिहिलेले आढळतें न आमच्या देशांतील प्रसिद्ध ज्योतिषी पहिला आर्यभट (इ० स० ४९९) याचें मत पृथ्वी आपल्या आंसाभोवतीं फिरते, असें होतें.

टाळमी इत्यादिकांच्या तीन पद्धतींचें स्वरूप पाहूं.

टाळमीची प्रद्धति येणेप्रमाणेः—पृथ्वी गोल आहे. ती आकाशांत निराकार असून सर्व विश्वाच्या मध्यबिंदुस्थलीं आहे. तिला गति मुळीच नाहीं. आकाशस्थ सर्व ज्योति पूर्णवर्तुलमार्गांने घृथ्वी भोवतीं फिरतात. त्यांत सूर्यचंद्राच्च सात ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात.

या प्रकरणाच्या आरंभी सकृदर्शर्णीं होणारे मनुष्याचें ज्योतिषविषयक आहेत. ज्ञान सांगितलें, त्याच्या पुढची पायरी वरील कलमांत आहे. इनिसऱ्या वैरैले कांच्या ज्ञानाची दुसरी पायरी मार्गे सांगितली तिचें हें एक पूर्वांग म्हटलें तरी चूळलेल. वरेच दिवस अवलोकन आणि विचार करून पहिल्या पायरीवरून ह्या पारीवर जाणे साहजिक आहे. आणि या गोष्टी एकाच मनुष्याच्या जन्मांत त्यास कळून येण्यासारख्या आहेत. टाळमीच्या पूर्वीही ह्यांतल्या बहुतेक कळलेल्या होत्या. पुढे टाळमीच्या पद्धतींतल्या आणखी गोष्टी लिहिल्या आहेत, त्या मार्गांचा एका पिढीच्या अवलोकनाने समजणाऱ्या नाहीत. त्यांस वराच काळ लोटला पाहिजे. त्यांची पायरी तिसरी आहे.

टाळमीचें मत आणखी असें होतें कीं ग्रह पृथ्वी भोवतीं फिरतात. त्यांचंद्र अगदी नवळ आहे. त्याच्या पलीकडे बुध आणि शुक्र आहेत. त्यांच्या पलीकडे सूर्य फिरतो. आणि त्यांच्या बाहेरून मंगळ, गुरु आणि शनि हे फिरतात. ह्यांचे मार्ग वरोबर वर्तुळ दिसत नाहीत, व त्यामुळे त्यांची गति सर्वदां सारखी नसते. बुधादि पांच ग्रहांची गति सर्वदां सारखी नसून तीत आणखी एक विशेष दिसतो. सामान्यतः पाहिले असतां ते तारामुळांतून पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत असे दिसतात. (म्हणजे अधिर्नींतून भरणीत, भरणींतून कृत्तिकांत, याप्रमाणे चालतात.) परंतु कधीं कधीं ते उल्टे चालतातसे दिसतात. (म्हणजे कृ-

त्तिकांतून भरणीत असे मार्गे येतात.) ह्या त्यांच्या गतीस वक्रगति म्हणतात. पोडे दिवस वक्रगतीने चालल्यावर पुन्हा सरळ चालूं लागतात. तेव्हां ते मार्गे शाले असे म्हणतात. सूर्यचंद्रादिक सर्व ग्रहांच्या असमान गतींची आणि पांच ग्रहांच्या वक्रगतींची उपपत्ति करण्याकरितां प्रतिवृत्ते आणि नीचोच्चवृत्ते टाळमीच्या ग्रंथांत कल्पिलं आहेत. परंतु हें प्रकरण वरेच लांबत आलें; यापुढे त्यांचे उपपादन वाचकांस कंटाळवाणे होईल. आणखी असे कीं, टाळमीची पद्धति आणि भारतीयांची पद्धति एकच आहे, म्हटलें असतां चालेल. भारतीय पद्धतीचे सविस्तर उपपादन माझ्या दुसऱ्या ग्रंथांत येणारच आहे, म्हणून येथे तें करीत नाहीं.

युरोपांत हिपार्कसच्या पूर्वीं कोणी ग्रहगतींचे वेध सूक्ष्मपणे घेऊन लिहून ठेविले नव्हते. एका मनुष्याच्या वेधांवरून ग्रहांस सर्व नक्षत्रांतून प्रदक्षिणा करण्यास लागणारे काल वगैरे ठरवितां यावयाचे नाहीत. हिपार्कसचे वेध आणि आपले स्वतःचे वेध यांवरून टाळमीने ग्रहांचे प्रदक्षिणाकाल, आणि त्यांच्या गतींतील अनिनेतता काढिल्या. अर्थात् त्यांच्या साहाने ग्रहांची कोणत्याही वेळची स्थिति कातां येते. चंद्राची गति काढण्यास वाबिलोनियन लोकांच्या ग्रहणांच्या वेधांचा अर उपयोग झाला. हिपार्कस आणि टाळमी यांनी अयनगतीचा शोध लावून ती रविली होती. चंद्रसूर्यांच्या ग्रहणांचे काल काढण्याच्या रीति, ग्रहणांची वास्तविक कारणे, इत्यादि दुसऱ्या पुष्कळ गोष्टी टाळमीच्या ग्रंथांत आहेत. त्यांतलें खीपासून चंद्रांचे अंतर अर्वाचीन शोधाशीं बहुतेक जमते. इतर ग्रहांची प्रत्यक्ष तरें त्या काळीं समजलीं नव्हतीं. परंतु सापेक्ष अंतरें वरांच सूक्ष्म टाळमीच्या ग्रंथांत आहेत. भारतीयांस व हिपार्कस यास माहीत नाहीं असा चंद्रगतीचा एक नियमितपणा टाळमीने सांगितला आहे.

कोर्पिनिकस आणि न्यूटन यांची पद्धति स्थापित झाल्यावर आणि दुर्बिणी इत्यादि यंत्रांचा उपयोग वेधाच्या कार्मी होऊं लागल्यावर ज्योतिषशास्त्राचैं जे अतक्यं अन मनुष्यास प्राप्त झालें आहे, त्यांतल्या गोष्टी, उदाहरणार्थ ग्रहांची सूर्योपासून तें, त्यांचे आकार, इत्यादि ह्या त्याच्या ग्रंथांत अर्थातच नाहीत. आणि ग्रहरांची शार्गेस्थिति, तारांचे दूरत्व यांचे ज्ञान होऊन विश्वरचनेचे जे थोडे बहुत रूप आनि कळले आहे, तें त्याच्या ग्रंथांत असण्याचा तर संभवच नाही.

कांत च्या मार्गे ग्रीक लोकांत ज्योतिःशास्त्र मंदावत चालले होतें. इत-गांत वि-गान लोकांनी इ० स० च्या सातव्या शतकाच्या अर्धाच्या सुमारास लिक्झँश्वरें वी प्रख्यात लायब्ररी जाळली. तेव्हां ग्रीक लोकांत ज्योतिःशास्त्राची ड अ॒ या खुंटली. तथापि मुसलमानांनी तें हातीं घेतले. आलेक्झँड्रियाच्या गीं तर्तीचे द शहर विद्यापीठ झाले. मुसलमानांनी इ० स० च्या आठव्या शत-तं ताला- कांच्या ज्योतिषग्रंथांची व त्यांवरोवर अंकगणित व वीजगणित यांच्या र्वींत भाषांतरे केली. बगदादच्या खलीफाच्या दरबारी इसवी सन ७ एक हिंदु ज्योतिषी होता. इ० स० ८२७ मध्ये टाळमीच्या अलमा-

जेस्ट ग्रंथाचेंही भाषांतर आरवीमध्ये झाले. मुसलमान लोक वेधाच्या कामी कुशल होते. त्यांनी वेधाच्या यंत्रांत पुण्यक शुधारणा केली. त्यांची वेधयंत्रे चांगली होतीं. सूक्ष्मवेधांनी त्यांनी ग्रहस्थिति काढप्याचे गणित सुधारले. म्हणजे आमच्या हल्दीच्या भाषेप्रमाणे ज्योतिषास चालन दिले. तैमुरलंग ह्याचा हिंदुस्थानाश्च कोणत्या प्रकारचा संबंध आहे हें प्रसिद्धच आहे. त्याचे नांव ऐकतांच त्याची क्रूकर्मे डोक्यांपुढे येऊन अंगास शहारे येतात. परंतु काय योग पहा ! त्याचा नाउलुगवेग याचे नांव संस्कृत ग्रंथांत मानाहू झाले आहे. उलुगवेग याने समरकं येथे वेधशाळा स्थापून उत्कृष्ट वेध केले. त्यांचा उछेख व उपयोग हिंदुस्थानांवेधशाळा स्थापून ज्योतिःशास्त्रास चालन देणारा जयसिंह ह्याने आपल्या सिद्धांतसंग्राद् ग्रंथांत केला आहे. टाळमीच्या नक्षत्रस्थितिपत्रकास अंतर पडले आहे असे पाहून उलुगवेग याने स्वतः वेध घेऊन नवीन तारास्थितिपत्रक केले. त्यांत इ० सं १४३७ या कालची १०१९ तारांची स्थिति आहे.

आरब लोकांच्या द्वारे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान युरोपखंडांत पसरले. इ० संच्या नवव्या व दहाव्या शतकांत फ्रान्स वैरे देशांतील लोक स्पेन देशांत मुस्लिमांपाशीं शास्त्राध्ययन करू लागले. इ० सनाच्या १३ व्या शतकांत अलमारी स्टच्या आरवी रूपांतरावरून त्याचे लाटिन भाषांतर झाले. व कास्टिलचा राजा आलफान्सो याने १३ व्या शतकांत ज्योतिषाचा नवीन ग्रंथ करविला. तेणु रून ज्योतिषाच्या अभ्यासास चांगले उत्तेजन आले. १५ व्या शतकांत दोन चांगले जर्मन ज्योतिषी, व वेध करणारे झाले. पुढे कोपर्निकस जन्मला.

एकाएकी एकादा अलौकिक पुरुष उत्पन्न होऊन कोणतेही शास्त्र एक पूर्णावस्थेस आणतो असें मुळीच नाहीं. सर्व शास्त्रांस सांप्रतर्ची रूपे येण्यास नेक व्यक्तींचे दीर्घकाळचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत. त्यांत ज्योतिषास ही गोष्ट विशेषकरून लागू आहे. या शास्त्रांत प्रत्येक शोधकास तत्पूर्वशोधकां प्रयत्न उपयोगी पडत आले आहेत. कोपर्निकस, न्यूटन, ह्यासारखे अलौकिक रूप थोडेच उत्पन्न होतात खरे, तरी त्यांच्या वेळची परिस्थिति त्यांस अनुकूल साहाभूत होते, तेव्हां त्यांच्या हातून नवीन महासिद्धांतांचा शोध लागतो. कोपर्निकसापूर्वी पांचसहा शतके युरोपखंडांत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरु होऊन वाढत्या स्थितीमध्ये होता.

ग्रहस्थितीच्या खन्या तत्त्वाचे ज्ञान प्रथम जगास करून देण्याचा मान कोपर्निकस ह्यास आहे. तो इ० सं १४७३ मध्ये प्रशिया देशांत जन्मला. विश्वरचनेचे खरे स्वरूप प्रथम इ० सं १६०७ मध्ये त्याच्या मनांत आले. परंतु लोकांस नुसतें सांगून कीर्ति मिळविण्याची घाई त्याने केली नाही. दीर्घकाळ शोध, वेध, व गणित करून त्याच्या मताची सत्यता त्यास पकी दिसून आव्यावर इ० सं १६४३ मध्ये त्याने आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या छापी पुस्तकाची

# आकाशस्थ ज्योतींविषयीं लौक काय म्हणत आले ? ४९

क प्रत त्याच्या मरणापूर्वी थोडेच तास त्याच्या हातांत आली. ती पाहून मरण-मर्यां त्यास किती समाधान झाले असेल !

त्याच्या पद्धतीचीं मुख्य तत्वे दोन आहेत (१) आकाशस्थ ज्योतींची दै-इन गति ही केवळ भासमान आहे. पृथ्वीच्या अक्षब्रह्मणामुळे ती भासते. (२) ती हा एक ग्रह आहे. त्यासह सर्व ग्रह सूर्यभौवतीं वर्तुलमार्गानें फिरतात. हा विश्वाचा मध्य आहे.

त्याच्या मताची सिद्धता त्याच्या ग्रंथांत आहे ती येथे सांगण्याचे कारण  
१. कोपर्निकसाचे सिद्धांत ही टालमीच्या मतांच्या पुढची व खरी पायरी आहे. ववर्थी पायरी म्हटली असतां चालेल.

कोपर्निकसाच्या ह्या दोन सिद्धांतांनी ग्रहादिकांच्या दैनंदिनगति, वक्रगति, दिकांची उपपत्ति अगदीं सुलभ रीतीने होते. सूर्यवरून पहाणारास सर्व ग्रह वृत्तीं फिरत आहेत असे दिसतील. आपण ते पृथ्वीवरून पहातों म्हणून गति भानगडीची दिसते. ग्रहांचा सूर्यभौवतीं फिरण्याचा क्रम कोपर्निकसाच्या प्रमाणे बुध, शुक्र, ईश्वी, मंगळ, गुरु व शनि असा आहे. कोपर्निकसानें ती वरोबर वर्तुल मानिल्या होत्या. व त्यासुळे ग्रहगति कमजास्त होतात, त्यांपपत्तीकरितां त्यास प्रतिवृत्त मानावें लागले. कोपर्निकसानें पृथ्वीचे सूर्योपासून अंतरें पुण्यकळ सूक्ष्म तर हें मान घेऊन त्या मानानें सर्व ग्रहांचीं सूर्योपासून अंतरें पुण्यकळ सूक्ष्म ती. पृथ्वीचे अंतर त्या वेळीं समजले नव्हते.

पुढे टायकोब्राहे म्हणून एक नामांकित ज्योतिषी झाला. इ० स० १९७६

मार्कंच्या राजानें वेधशाळा स्थापिली तिजवर हा २० वर्षे मुख्य होता. हा

पीं कुशल होता. व त्या संबंधी फार परिश्रम करून ग्रहगतिस्थिति त्यांच्यां गणितांत त्यानें पूर्वीच्या ग्रंथांत फारच सुधारणा केली. तथापि को-पाचे मत ह्यास मान्य नव्हते. तो म्हणे कीं दोन पदार्थ निरनिराळ्या स्थान पाहिले तर त्यांच्या सापेक्ष स्थितींमध्ये फरक पडतो. पृथ्वी जर फिरते चे सूर्योपासून अंतर फार असल्यामुळे एकदां ती जेथे असेल तेथून सहा महिने फार अंतरावर असेल. आणि ह्या दोन्ही स्थानांवरून तारा पाहिल्या तरी स्थिति पालटलेली दिसत नाहीं. आणि यावरून तारा आपणांपासून फारच भावेत असें होईल. म्हणून पृथ्वी स्थिरच आहे. बुधादि पांच ग्रह सूर्यभौवतीं फिरतात, आणि त्यांसह सूर्य पृथ्वीभौवतीं फिरतो, असें त्याचे मत होते. पग मताचा प्रसार होण्याचा काळ राहिला नव्हता.

पुढे केस्त्र झाला. टायकोचे वेध याच्या फार उपयोगीं पडले. कोपर्निकीं वर्तुलकक्षा आणि प्रतिवृत्त यांवरून काढिलेली ग्रहस्थिति वेधास मिळत, असें त्यास दिसून आले. दीर्घकाल गणित करून त्यानें ग्रहगतीचे नियम न काढिले. ते असे:—(१) सूर्यभौवतीं फिरण्याचा ग्रहांचा मार्ग दीर्घवर्तुल आहे. त्याच्या एका केंद्रांत सूर्य असतो. (२) ग्रह सूर्यभौवतीं फिरतात.

रत असत असतां त्यांचा मंदकर्ण म्हणजे ग्रह आणि सूर्य यांस सांधणारी रेषा र मान कालांत समान क्षेत्रे आक्रमिते. म्हणजे असे की ग्रहकक्षा दीर्घवर्तुल अस्यामुळे मंदकर्ण कमजास्त होतो, तरी कोणतेही दोन अवधि घेतले तर त्यांत मंदकर्णाने क्रमिलेलीं दोन क्षेत्रे सारखीं असतात. क्षेत्राची लांबी कमी झाली तर रुवाढते. (३) सूर्यपासून ग्रहांच्या मध्यम अंतरांचा घन आणि प्रदक्षिणाकाळाचा वर्ग हे प्रमाणांत असतात. उदाहरण सूर्यपासून पृथ्वीचे अंतर १ मानले मंगळाचे अंतर १.५२४ आहे. ह्यांचे घन अनुक्रमे १ आणि ३.५४ होत पृथ्वीस सूर्यांमोंवरीं फिरण्यास १ वर्ष लागते. मंगळास १.८८१ वर्षे लागत यांचे वर्ग १ आणि ३.५४ हे आहेत. ह्यांत अंतराचे घन प्रदक्षिणाकाळाचे वर्गांवरोवर आहेत.

हे तीन नियम दिसण्यांत फार साधे दिसतात. परंतु हे स्थापित करू केसूरला २२ वर्षे घालवावीं लागलीं. त्यांतही त्याच्या वेळीं लाग्रथमाचे गणि हीत नव्हते, यामुळे गणित करण्यास त्यास फारच श्रम पडले. परंतु नियम त्यांने ३० सन १६१९ मध्ये प्रसिद्ध केले. व तिसरा नियम आणि वर्षांनी त्यास समजला. तेव्हां त्यास अत्यंत आनंद आणि समाधान होऊन राश्वरांने आपल्या कृतीचे आज स्पष्टीकरण केले ” अशा अर्थाचा उद्भार त्यांना ल्या पुस्तकांत काढिला आहे.

पुढे दुर्बिणयंत्राची कल्पना निवून पूर्वीच्याहून फार सूक्ष्म वेध होऊ तेव्हां केसूरच्या नियमांप्रमाणे सर्वांशीं ग्रहगति प्रत्ययास येत नाहीं, थोडा के तो, असे दिसून लागले. शिवाय केसूरच्या नियमांचे तरी कारण काय अशी ज्ञासा होतीच. हुजेन्स नामक एक शोधक झाला, त्यांने मध्योत्सारिणी नियम शोधून काढिला होता. परंतु इतकी सिद्धता झाल्यावर विश्वरचनेचे पक कारण दुसऱ्या एका अलौकिक पुरुषांने काढावें असा ईश्वरी संकेत कां असा पुरुष न्यूटन हा झाला.

न्यूटनांने पदार्थाच्या गतीचे तीन नियम काढिले ते असे:—(१) पदार्थांनी एकदां गति प्राप्त झाली आणि त्यावर दुसरी एकादी प्रेरणा लागू झाली नाहीं, तो पदार्थ पाहिल्या वेगांने सतत सरळ रेषेत चालत असतो. (२) गतिमान् दार्थावर दुसरी प्रेरणा लागू झाली तर त्या प्रेरणेच्या वेगाप्रमाणे व तिच्या दिशेने पदार्थ चालू लागतो. (३) आघात आणि प्रत्याघात समान असतात. परंतु परस्परविरुद्ध दिशेने होतात.

हे नियम न्यूटनच्या पूर्वी कोणाच्या लक्षांत न येण्यांचे मुख्य कारण च्या आकर्षणामुळे पृथ्वीवर कोणताच पदार्थ सतत गतिमान् दिसत नाहीं हेच न्यूटनची अलौकिकिबुद्धि या प्रतिबंधांतून पलीकडे जाऊन तिने पृथ्वीवर दिसून येण्या आकर्षण विश्वास लागू केले.

# आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक काय म्हणत आले? ५१

“ विश्वांतील नडद्रव्याचा प्रत्येक परमाणु दुसऱ्या परमाणूस आकर्षितो. तें किर्षण प्रकृत्यशांशीं सम प्रमाणांत आणि अंतराच्या वर्गांशीं व्यस्त प्रमाणांत अ-ती. ” हा नियम त्यांने शोधून काढिला. या नियमानें विश्व बद्ध झाले आहे. हमाला याच नियमामुळे सूर्याभोवतीं फिरत आहे. सर्व ग्रह परस्परांस आक-तात, यामुळे त्यांच्या गर्तीत थोडाबहुत फरक पडतो. केमुरचे नियम या निय-वे परिणाम आहेत असें न्यूटननें सिद्ध केले. याचा प्रिनिसपिया नांवाचा ग्रंथ सन १६८७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांतील विषय आणि आकर्षणाच्या नि-गांचे सविस्तर विवेचन येथे सांगण्याचे प्रयोजन नाहीं. आकर्षणाचा नियम वि-स लागू आहे असें प्रथम त्याच्या मनांत आल्यावर तो नियम चंद्रगतीवर कसा होतो हें त्यांने पाहिले. व ती गति या नियमाप्रमाणें होते असें दिसून आ-रून त्याची सत्यता स्थापित झाली. एथवीचा व्यास त्या वेळीं वरोवर माही-हता. यामुळे प्रथम तो नियम वरोवर लागू पडेना. पुढे २० वर्षे ती गोष्ट पडली होती. पृथ्वीचे मान वरोवर काढण्याचा फ्रान्स देशांत फार प्रयत्न नै एका विद्वानांनें तें वरोवर ठरविले. त्यावरून न्यूटननें पुन्हा गणित क-ना आकर्षणाचा नियम स्थापित केला. पुढे अनेक विद्वान् झाले, व ग्रहगतीचे एकल झाले. आणि त्यांवरून न्यूटनचा नियम सर्व ग्रहगतींस लागू होतो, इद्ध होत चालले. युरेनसच्या गतीचे गणित त्या वेळीं माहीत असलेल्या ग्र-कर्षण हिशोबांत घेऊन करावे तें वेधास वरोवर मिळेना. तेव्हां जितका डे त्यावरून गणित करून युरेनस यास आकर्षण करणारा ग्रह अमुक अ-आहे, आणि तो अमुक दिवशीं अमुक ठिकाणीं सांपडेल असें अगोदर दो-निष्यांनीं ठरविले. व त्याप्रमाणे दुर्बीण लावून पहातां इ० सन १८४६ मध्ये गांवीं कधींही न दिसणारा असा नेप्चुन् हा ग्रह सांपडला. ह्या आश्र-5 गोष्टविरून आकर्षणनियमाची सत्यता, आणि हल्हींच्या ज्योतिषशास्त्राची वस्था हीं दिसून येतात.

ज्योतिषशास्त्राचा आणि त्याशीं ज्यांचा संबंध आहे अशा दुसऱ्या शास्त्रांचा करणारे इतके विद्वान् कोपर्निकसाच्या वेळेपासून आजपर्यंत युरोप व अमेरिका डांत झाले कीं त्यांची नांवे व कृति एकेका वाक्यांत सांगितली तरी ह्या पुस्त-२९ दृष्टे भरतील. या मालिकेत गोंवावयास आमच्या देशांतले एकच नांव दिसते. तें अठराव्या शतकांतल्या जयसिंहांचे होय. कोपर्निकसापूर्वीं आम-देशांतील व युरोपांतील ज्योतिष सारख्याच स्थिरतीत होतें म्हटले तरी चालेल. त्या दोहोमध्ये मोठा भेद हा होता कीं, आमचे युरोपच्या प्रमाणे वर्धमान स्थि-नव्हतें. कोपर्निकसाच्या पूर्वीं नुकतेच आमच्या देशांतले शोधक ज्योतिषी । दैवज्ञ आणि त्याचा पिता केशव दैवज्ञ हे झाले. कोपर्निकसापासून युरो-या ज्योतिषशास्त्राचे इतके स्थित्यंतर झाले कीं पूर्वींचे आणि नंतरचे ह्यांस अनु-वटवृक्षाचा नुकताच उगवलेला रोपा आणि अनेक शतके वाढून आपल्या छायेत

हजारों जीवांस आश्रय देणारा अति भव्य वटवृक्ष यांची उपमा शोभेल. आम आहे तें आहे.

सोळाव्या शतकाच्या सुमारास दुर्बिणीची युक्ति हालंड देश निघाली. ज्योतिषशास्त्राच्या शोधाकडे प्रथम दुर्बिणीचा अपयोग केल्याचा म गेलिलियो ह्यास आहे. त्याने स्वतः दुर्बीण केली. आणि तिच्या साहायाने त्प्रथम ३० स० १६१० मध्ये गुरुचे उपग्रह पाहिले. ज्योतींचे अवलोकन डोळ्य करावयाचें, ते डोळे जितके तीव्र आणि निर्देश असतील तितके चांगले. अतर्क्य भावाचा दुर्बीण हा एक नवा डोळाच ज्योतिष्यांस मिळाला. तो अडीच लक्ष अंतरावरचा पदार्थ चाळीस मैलांवर आणून दाखवू लागला. अर्थातच या नवीन व्याने नवीन शोध झापाव्याने होऊं लागले. वक्रीकार दुर्बीण आणि परावर्तक ए अशा २ प्रकारच्या दुर्बिणी असतात. एकींत उभयतोगोल कांचेतून पदार्थ किरणांचे वक्रीभवन होऊन पदार्थाची प्रतिमा उठते. आणि दुसरींत अंतर्गोल गापासून पदार्थकिरणांचे परावर्तन होऊन प्रतिमा तयार होते. प्रत्येक प्रकृ दुर्बिणींत कांहीं सोई व कांहीं गैर सोई आहेत. परावर्तक दुर्बिणींतले मुख्या पुष्कळ मोठे करितां येते. परंतु तिच्यापेक्षा वक्रीकार दुर्बीण वापरण्यास फारा ची असते. आजपर्यंत महत्वाचे बहुतेक शोध वक्रीकार दुर्बिणींनेच झाले अ पृथ्वीवर सर्वांत मोठी वक्रीकार दुर्बीण हल्हीं अमेरिकंत कालिफोर्निया प्रांतां टहापिलटनच्या वेघशाळेत आहे. तिचे मुख्य भिंग ३६ इंच व्यासाचें आ र्वीत मोठी परावर्तक दुर्बीण ऐर्लदांत लाई रास याची आहे. तिचे तोंडाकडे ६ फूट व्यासाचें आहे.

इसवी सन १८३० च्या सुमारास प्रकाशलेखनकला दुर्बिणीच्या साच्छी ली. चंद्रादिकांच्या पृष्ठभागाचे चित्रपट हातांने काढण्यास १७ व्या शतकावै रुवात झाली होती. परंतु मानवी चितारी किती कुशल झाला तरी सूर्यकिर त्याचा काय पाड? सूर्यचंद्रादि तेजे स्वतः आपलीं चित्रे काढून देऊ लागलीं. पांच सेकंदपर्यंत त्यास कोऱून धरिलें कीं चित्र तयार! यायोगे आकाशस्थ ज्ञान स्वरूप समजण्यास उत्कृष्ट साधन झालें.

वर्णलेखक म्हणून आणखी एक यंत्र या शतकांत निघालें आहे. आकाश ज्योति पहाण्याकडे ह्याचा उपयोग सुमरे ३० सन १८६० पासून होऊं लागला. इतक्या थोडक्या काळांत त्याच्या योगाने महत्वाचे शोध झाले. कांचपरशु ( डीचा एकादा लोलक ) सूर्यकिरणांत धरिला असतां किरणांचे पृथकरण होऊन रनिराळ्या सात रंगांचे किरण पडतात, हें पुष्कळांनीं पाहिले असेल. कांहीं शेष योजनेने या रंगांच्या प्रकाशाचा जो एक पट्ठा दिसतो, त्यास आपण व

\* इंग्रजीतील प्रिज्म ( prism ) या शब्दास संस्कृत शब्द 'चिति' असा आहे. नानुशासन शास्त्रांत ज्या प्रिज्मांचे नेहमीं कारण पडते तो बहुधा पाचरेच्या आकाशाचा चित्र असतो. म्हणून येये 'प्रिज्म' यास 'परशु' अशी संज्ञा दिली आहे.

# आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक काय म्हणत आले ? ५३

ख असें नांव देऊ. अप्रवाही किंवा प्रवाही स्वयंप्रकाश पदार्थाचे किरण कांच-  
रशूवर पाडिले असतां त्यांपासून अनुक्रमें तांबडा, नारिंगी, पिंवळा, हिरवा, अ-  
मानी, निळा आणि जांभळा अशा सात रंगांचा वर्णलेख निघतो. दुर्बिंणीत  
गंचपरशूची योजना करून खस्थ पदार्थाचे वर्णलेख कागदावर घेतात. असे वर्ण-  
ख घेण्याच्या यंत्रास वर्णलेखक म्हणतात. एकाद्या ज्वलद्वायूचा वर्णलेख घेत-  
त तर त्यांत कांहीं कांहीं वर्णाच्याच चकचकीत रेषा किंवा पट्टे निघतात. अमुक  
यूच्या वर्णलेखांत अमुक रंगांच्या रेषा अमक्या क्रमाने उठतात असा नियम आहे.  
हीमध्ये एकदोन रेषा असतात, व कांहींत पुष्कळ असतात. आणखी असें कीं  
प्रवाही किंवा प्रवाही स्वयंप्रकाशपदार्थाचे किरण वायुरूप वेष्टनांतून बाहेर येत  
गृहे तर त्या स्वयंप्रकाशपदार्थाच्या वर्णलेखांत सात रंग असतात, परंतु त्यांवर  
आडव्या काळ्या रेषा उमटतात. त्या अमुक वायुवेष्टनाच्या अमुक क्रमाने  
होतात असा नियम दिसून येतो. व त्या नुसत्या वायूचा स्वतंत्र वर्णलेख घेतला  
जितक्या चकचकीत रेषा ज्या क्रमाने असतात, तितक्याच काळ्या रेषा  
क्रमाने त्या वायूच्या वेष्टनांत असलेल्या स्वयंप्रकाशपदार्थाच्या वर्णलेखांत  
ती. पृथ्वीवरील निरनिराळे वायु, धातु, इत्यादिकांचे वर्णलेख निरनिराळ्या  
की कसे निघतात, तसेच परावर्तन पावलेल्या प्रकाशाचे वर्णलेख कसे निघतात,  
अनुभव घेतला आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारा यांची घटकद्रव्ये अमुक आहेत  
एकंदरीत त्यांची शारीरस्थिति कशी आहे हें जाणण्यास हें वर्णलेखकयंत  
साधन झालें आहे. पदार्थ जवळ असो किंवा कितीही दूर असो त्याचा वर्ण-  
भारखाच निघतो. यामुळे नुसत्या दुर्बिंणीचा जेथें कांहीं इलाज चालत नाहीं,  
ह्या यंत्राने अद्भुत शोध लागत चालले आहेत. आपल्या सरकाराने पुर्णे येथी-  
एन्स कालेजांत इसवी सन १८८८ मध्ये एका वर्णलेखक यंत्राची योजना के-  
ली आहे, व त्यांतून वेघ घेण्याकरितां एक कामदार नेमिळा आहे. ह्या यंत्रांतील  
परावर्तक आहे. तिळा १००० पौंड पडले. तींतल्या मुरुऱ्य भिंगाचा व्या-  
प्ति। इंच आहे. व तींतून पदार्थ पाहिला असतां मूळच्या १२०० पट दिसतो.

सारांश गेल्या तीन शतकांत ज्योतिषशास्त्राचें विलक्षण स्थित्यंतर झालें आ-  
सूर्यमालेंतील ग्रहांचीं सापेक्ष अंतरे नव्हत, तर प्रत्यक्ष अंतरे व आकार सांप्रत  
ले आहेत. इतकेच नाहीं तर त्या सूर्यादिक ज्योतींस शास्त्ररूप तराजूंत घालून  
वीं प्रत्यक्ष वजरेही ज्योतिष्यांनी काढिलीं आहेत. फार काय सांगावें, सूर्य आणि  
च्यापेक्षां लक्षावधिपट दूर असणाऱ्या तारा यांची शारीरस्थिति कशी आहे, पृ-  
वरील कोणते वायु इत्यादि पदार्थ त्यांवर आहेत, हें येथें बसून समर्जू लागले  
आणि त्याबरोबरच मनुष्याची शक्ति किती अत्यव्य आहे, हेंही समर्जू ला-  
आहे. या सर्व गोष्टींचे वर्णन आतां क्रमाक्रमाने घेण्यात आले.

सार्वज्ञोनिक लालनालय  
खेड, ( उर्मे. )

## रजनीविलभ.

अंक १.

मलेनमपि हिमांशोर्लक्ष्मी लक्ष्मीं तनोति ।

किमिव हि मधुराणां मंडनं नाकृतीनां ॥

( शशिमाजी लांछनाची वहु शोभा दीसते ।

जातीच्या सुंदरांना कांहींही चालते ॥ )

शाकुंतल, १-१८.

आकाशस्थ सर्व तेजांमध्ये चंद्रा सारखे मनाचे आकर्षण करणारे दुसऱ्या  
नाहीं. करलिदासानें म्हटल्या प्रमाणे त्याला शोभाच देणारे त्याचे लांच्छन,  
सौम्य आणि शीतल चंद्रिका, २७ नक्षत्रांमधून त्याची शीघ्र गति व कांहीं त  
त्याचा अतिनिकट समागम, त्याच्या विवाची क्षयवृद्धि, एका रात्रीं त्याचे  
अदर्शन आणि एका रात्रीं पूर्णतेजाने रात्रभर दिसणे, ह्या गोष्टींनी अनेक कल्पना  
रंग उद्भवले आहेत; विलक्षण समजुती पडल्या आहेत; नानाप्रकारच्या कथा रच  
आहेत; कालगणनेचे साधनही ह्या गोष्टींत आहे; आणि ज्योतिःशास्त्राकडे मनुष्यांची  
प्रवृत्ति होण्यास ह्याच गोष्टी कारण झाल्या आहेत. सारांश ह्या गोष्टींकडे  
मनोरंजक आणि उपयुक्त असे अनेक परिणाम झाले आहेत.

सर्व नक्षत्रांतून चंद्राची एक प्रदक्षिणा होण्यास मध्यम मानानें सुमारे,  
दिवस १९ घटिका लागतात. कधीं यांहून कांहीं घटिका कमी लागतात,  
जास्त लागतात. अशा कमजास्त मानांच्या सरासरीने काढिलेले जे मान  
ज्योतिःशास्त्रांत मध्यम म्हणतात. एका तारेजवळ एकदां चंद्र दिसला तर  
वर लिहिलेल्या काळाने तो तेथे येईल. या काळास नाक्षत्रमास म्हणतात.  
नक्षत्रांतून कांहींच्या दक्षिणेकडून नेहमीं चंद्र जातो; कांहींच्या उत्तरेकडून जात  
आणि वाकी कृत्तिका, गोहिणी, पुण्य, मधा, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा  
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, शतभिषक्त, रेवती यांचे तो कधींकधीं आच्छादन करितो,  
मार्गे सांगितलेंच आहे ह्या आच्छादनास पिधान असे म्हणतात. कृत्ति  
इत्यादि नक्षत्रांच्या ज्या तारा वारीक आहेत त्यांचे पिधान चंद्र करीत असला त  
तो त्यांच्याजवळ येण्यापूर्वीच पांचसात अंशांवर आहे तोंच त्या तारा नुसत्या  
व्यांनी दिसतनाशा होतात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीच्या ताराही चंद्र एकदे  
अंशांवर आहे तोंच दिसतनाशा होतात. मधा, ज्येष्ठा, चित्रा, गोहिणी, ह्या  
व्या प्रतीच्या तारा मात्र चंद्र अगदीं जवळ येई पर्यंत दिसत असतात.

न मोठी कोर किंवा पूर्ण चंद्र एका बाजूकडून पहिल्या प्रतीच्या ताराचें पिधान रण्यास येतयेत येतो; अगदीं जवळ आल्यावर त्याची पूर्वेकडील कडा तारेस अ-दीं लागल्यासारखी दिसते; लागलींच ती तारा चंद्रबिंबाच्या आड नाहींशी होते; टेका दोन घटिका तारा तशीच लोपलेली असते, आणि मग चंद्राच्या पश्चिमेकडील गांने बाहेर पडते. हा देखावा फार मनोहर दिसतो. रोज सरासरी पांच सहा रांचें पिधान चंद्र करितो. परंतु त्यांतल्या तेजस्वी तारांचें मात्र पिधान नुसत्तमा त्यांनीं चांगले पहाण्यास सांपडते. मध्यां ज्येष्ठा, चित्रा, रोहिणी ह्या पहिल्या गिच्या तारा आहेत. त्यांतही क्रमानें त्या एकीहून एक जास्त तेजस्वी आहेत. हणी सर्वात तेजस्वी आहे. यामुळे चंद्र सर्वाहून तिच्या फारच जवळ येईपर्यंत पडल्यापत असते. अर्थातच तिचें पिधान सर्वाहून मनोहर दिसते. हीच गोष्ट चं-दीं रोहिणीवर अति प्रीति आहे या समजुतीचें कारण होय. सर्वात रोहिणीवर अत विशेष प्रीति आहे ही गोष्ट अति प्राचीनकाळीं आमच्या लोकांस ठाऊक याभावे. तैत्तिरीय वेदाच्या संहितेत अशी कथा आहे:—

“ प्रजापतीला ३३ कैन्या होत्या. त्या त्यानें सोमराजास दिल्या. तो त्यां-रोहिणीशीं मात्र समागम करू लागला. यामुळे इतरांस मत्सर उत्पन्न होऊन निंतापतीकडे गेल्या. सोम त्यांच्या मागून जाऊन त्यांस प्रजापतीपाशीं परत झागला. प्रजापतीनें सांगितले, सर्वाशीं सारखा वागेन अशी शपथ कर, म्हुला कन्या परत देतो. त्यानें शपथ केली. प्रजापतीनें कन्या परत दिल्या. त्यांपैरीं रोहिणीजवळ मात्र जाऊ लागला. त्यामुळे त्यास यक्षमा झाला. नास यक्षमा झाला म्हणून त्यासं राजयक्षमा म्हणतात. याप्रमाणे राजयक्षम्याची अत झाली.... नंतर तो सोम त्या तारांच्या पायां पडत त्यांच्या मागें जाऊ ला-त्यांनीं दादित्यास चरु दिला, आणि त्याच्या योगानें सोमास पापापासून केलेले....”

चंद्राच्या योगानें काहीं तारांचें पिधान कां होतें हें आपण पाहू. चंद्र घट्टी-रती फिरतो. म्हणजे तो पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वी भौवतीं क्रांतिवृ-तून फिरत नाहीं. त्याची कक्षा क्रांतिवृत्तास छेदिते. त्या दोहोंच्या मध्यें सु-सवापांच अंशांचा कोन आहे. यामुळे चंद्रकक्षेचा अर्धा भाग क्रांतिवृत्ताच्या रिस सुमारे सवापांच अंशांपर्यंत व अर्धा भाग दक्षिणेस सवापांच अंशांपर्यंत अ-साला. खस्थ पदार्थापासून क्रांतिवृत्तापर्यंत जें अंतर त्यास शर म्हणतात. हें पृथ खस्थापासून क्रांतिवृत्तावर लंब काढून त्यानें मोजितात. चंद्राचा शर स-हजांभंशापर्यंत असतो. क्रांतिवृत्त आणि चंद्रकक्षा ह्यांच्या दोन पातविंदूंस अ-राहु आणि केतु म्हणतात. राहूमध्ये किंवा केतूमध्ये चंद्र असतो तेव्हां तै० सं० २.३.५०. २—कृतिका नक्षत्राच्या ७ तारा आणि बाकी २६ मिळून ३३.

अर्थातच क्रांतिवृत्तापासून त्याचें अंतर मुळीच नसते. म्हणजे त्या वेळी शर शून असतो. क्रांतिवृत्ताच्या आसपास सवापांच अंशांच्या आंत ज्या तारा आहे म्हणजे ज्यांचा शर सवापांच अंशांहून जास्त नाही, त्यांचे पिधान चंद्र करितो. रिशिष्ट १ ह्यांत तारांची क्रांति दिली आहे. विषुववृत्तापासून क्रांतिवृत्ताचें अंतर सुमारे २३॥ अंश आहे. आणि चंद्र कधीं ह्याच्या दक्षिणेस किंवा उत्तर असतो. म्हणून चंद्राची परम क्रांति कधीं सुमारे २८॥ अंश होते, कधीं सु १८। अंशाच होते. याहून जास्त ज्यांची क्रांति असेल त्या तारांचे पिधान कर्ध होण्याचा संभव नाही. चंद्रकक्षा आणि क्रांतिवृत्त यांचे पात म्हणजे राहुकेतु स्थिर नाहीत; त्यांस गति आहे. (आणि म्हणूनच हे आमच्या ज्योतिषांत कल्पिले आहेत. वस्तुतः हे दृश्य किंवा द्रव्यघटित पदार्थ नाहीत.) १८॥ वर्षात क्रांतिवृत्तांत एक फेरा करितात. यामुळे क्रांतिवृत्ताच्या को विंदूरीं चंद्राचा शर सर्वदां सारखा नसतो. कधीं शून्य असतो, कधीं अंशांपर्यंत असतो. यामुळे एका तरेचें पिधान चंद्र एकदां करूळ लागला सुमारे २ वर्षे करितो; पुढे करीनासा होतो. तो पुनः १८॥ वर्षांनी करूळ ज्या तारा क्रांतिवृत्तावर किंवा त्याच्या अगदीं जवळ आहेत त्यांचे पिधान तंत वर्षात दर खेपेस दोन दोन वर्षे असें दोनदा करितो. वर ज्या नक्षत्रांचे चंद्र करितो असें सांगितलें त्यांतील बहुतेकांच्या सर्व तारांचे पिधान तो १८४८न केव्हां ना केव्हां तरी करितो. जेव्हां करीत नाही, तेव्हां त्यांच्या उत्तरेकडूच दक्षिणेकडून जातो.

कधीं कधीं बुधशुक्रादि ग्रहही चंद्राच्या सपात्यांत सांपडून त्यांचेही चंद्र करितो. ग्रह बहुधा पहिल्या प्रतीच्या तारे एवढे किंवा त्यांहून मोठे तात. यामुळे त्यांचे पिधान पाहण्याची विशेष मौज असते. कधीं कधीं आणि ग्रह यांचे पिधान एककालीं होण्याचा संभव आहे. बुधाला रौहिणेय नांव आहे, ह्या गोष्ठीचे मूळ ह्या पिधानांत आहे. बुध आणि रौहिणी यांचे कालीं पिधान झालें असतां त्या वेळीं चंद्रविवातून बुध बाहेर पडला असें पाहू. हिणीचंद्रसमागमापासून बुध हा पुत्र झाला अशी कल्पना होण्याचा संभव साह आहे. गुरुपत्नी तारा हिचें हरण चंद्रानें केलें आणि तिला बुध हा पुत्र इया कथेतली तारा म्हणजे वस्तुतः रौहिणी नामक जी तारा ती होय. बुधाला हिणेय अशी संज्ञा आहे, त्याप्रमाणे इतर ग्रहांसही अशा संज्ञा आहेत. त्या रशा प्रसिद्ध नाहीत; तरी पुराणांत त्या आहेत. शुक्र, मंगळ ह्यांस अनुक्रमे भू आणि अषाढाभू अशी नावें आहेत. त्या त्या तारा, ते ते ग्रह, यांच्या एककालिक निकट समागमापासून तीं नावें पडलीं यांत संशय न.

सर्व ख्रियांस सारखें वागवीन अशी प्रजापतीपाशीं शपथ वाहिल्य चंद्रानें पक्षपात केला म्हणून त्यास राजयक्षमा झाला अशी कथा वर सांगितली.

\* पुढील दोन तीन वर्षांत होणारीं ग्रहांची पिधाने त्यांच्या वर्णनांत सांगितलीं आहेत.

च्या सुमारास रोहिणीपिधान होऊन पुढे कृष्णपक्ष लागला, आणि अमावास्येस अगदीं दिसेनासा झाला, अशा वेळी ही कल्पना उद्घवलेली असावी. पुढे आदित्य म्हणजे सूर्य ह्यास चरु देऊन हवन केले तेव्हां चंद्र वृद्धि पावूं ला- असें वरील कथेत आहे, हें लक्षांत आणण्याजोंगे आहे. अमावास्येच्या दि- चंद्र आदित्याजवळ असतो. आणि पुढे त्याच्या प्रकाशामुळे चंद्रकला वाढूं ति. तेव्हां आदित्याची प्रार्थना तारांनी केली व त्याच्या कृपेने चंद्र वृद्धि गगला हें ठीकच आहे.

आवास्येच्या दिवशा चंद्रं हा नूयाजवळ असतो, हा वास्तावके स्थान व-  
लेली आहे. म्हणजे याबहूल भलतीच अज्ञानाची समजूत त्या वेळी सर्वांची  
न नाहीं. तसेच आदित्य हा चंद्रास किरण देतो असेही वेदांते स्पष्ट म्ह-  
ळतें. चंद्रास प्रकाश आदित्य देतो, आणि तो प्रकाश कमीही करितो  
यामुळे, आणि आदित्य हा शब्द प्रथम सूर्याचा मात्र वाचक असलेला मा-  
ं देवांचा वाचक झाला यामुळे, चंद्राच्या कला देव प्राशन करितात अ-  
उद्घवली असें दिसतें. वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथांत तर चंद्रकलावृद्धि-  
त्तविक कारण आहेच. वराहैमिहिर म्हणतो, “आरशावर पडलेले सूर्य-  
रांत प्रकाश पाडितात, त्या प्रमाणे उदकमय चंद्रावर पडलेले सूर्यकिरण  
अंधाराचा नाश करितात. सूर्याच्या खालून निघून चंद्र पुढे (पूर्वेस )  
ने त्याचे पश्चिम अंग शुक्ल होते. या प्रमाणे प्रतिदिवशी चंद्र जसजसा सू-  
र्य जातो तसेतसा त्याचा शुक्ल भाग वाढत जातो. उन्हांत एकादा घट-  
त अपराह्नी त्याचा पश्चिम भाग अधिक अधिक शुक्ल होत जातो, त्याप्र-  
घ होते.” यांत चंद्राच्या पृष्ठभागी जेथे उदक आहे तेथून सूर्यकिरण प-  
णे पृथ्वीवर चांदणे पडतें, अशी कल्पना आहे. चंद्रपृष्ठाचा जो भाग  
तो चंद्रानें धारण केलेला ससा किंवा हरिण आहे अशा कल्पना उ-  
काया प्रमाणे जो भाग चकचकीत दिसतो तेथे पाणी असावें अशी कल्पना होणें  
घन वैक स्वाभाविक आहे. दुर्बीण प्रथमच प्रचारांत आली तेव्हां तीन्हून  
लाचा नं, चंद्राचा जो भाग चकचकीत दिसतो तो पर्वतांची शिखरे व जव-  
8१० शिखरे नं उंचसखल झालेला आहे; आणि काळा भाग दिसतो तो स-  
रमानाने व त्यावरून पाश्चात्य ज्योतिष्यांनी प्रथम असें अनुमान केले कीं, काळा  
वा योग तेथे समुद्र आहेत, व चकचकीत भागी जमीन आहे. परंतु पुढे मो-  
शब्दचार्बणींचंद्राचे वेद झाल्यावर चंद्रावर पाणी मुळींच नाहीं असा नि-  
न गण

एकदायीपासून चंद्राचे मध्यम अंतर २,४०,००० मैल आहे. कधीं तें याहून  
जितै मैल कमी होतें, कधीं जास्त होतें. इतक्या अंतरावरून चंद्र आपल्या  
कमजूत एतरं ब्राह्मण, ४०.५. २—तैत्तिरीय संहिता, ३.४.१४ आणि ३.४.७. ३—वृह-  
के पठ घ, ४०००० ३, ३, ४.

## ज्योतिर्विलास.

पृथ्वी भौंवर्तीं फिरत असतो. आपल्या पायांपासून पृथ्वीच्या मध्यबिंदूपर्यंत सुमारे ४ हजार मैल आहे. म्हणजे भूगोलाची त्रिज्या इतकी आहे. हिच्या ठ पट चंद्र दूर आहे. असें आहे तरी त्याच्या इतके आपल्यास जवळ आक तलें दुसरें कोणतेच तेज नाहीं म्हटलें तरी चालेल. वीज, मेघ इत्यादि चम एथ्वीच्या वातावरणांत होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर सुमारे ८० मैल वायु आहे; ह्या वायुचे वेष्टन सर्व एथ्वीला आहे; त्या वेष्टनाला वातावरण म्हण वातावरणप्रदेशाला वेदांत अंतरिक्ष असें म्हटलें आहे. तसेच त्याच्या पलीक भागांत द्यु किंवा घोऱ्हक्षेत्रांमध्ये आहे. फ्रेक्टन्ट्सफ्या, लॉन्डन्सफ्या, नव, २५वतुप्प इत्यादि घेणाऱ्या होतात त्यास अंतरिक्ष, आणि चंद्रसूर्यादि गोल ज्यांतून फिरतात त्यास द्यु श इत्यादि संज्ञा देणे हें सोईचे आहे. पृथ्वीपासून चंद्राचे जें अंतर त्या अंतरावर एकादा धूमकेतु किंवा उल्का मात्र येण्याचा संभव आहे. वा ताही ग्रह वगेरे ह्या अंतराच्या शंभर पटीच्या आंत कर्धींही येत नाहीं.



ठंडी गोरे

### चित्रांक ४—पृथ्वी आणि चंद्र यांचे सापेक्ष आकार.

चंद्राचा व्यास सुमारे २१६० मैल आहे. म्हणजे पृथ्वीच्या पाँचौथ्या हिशाहून थोडा जास्त आहे. पृथ्वी आणि चंद्र यांचे सापेक्ष व्यास ४ च्या चित्रांत दाखविले आहेत. सापेक्ष म्हणजे परस्परांवर अवलंब स म्हणजे चंद्राचा आकार चित्रांत दाखविला आहे तेवढा काढिला तर पुत्र कार चित्रांत दाखविला आहे तेवढा काढिला पाहिजे. चंद्राच्या जित वृथ चा आकार आहे, म्हणजे चंद्र आणि पृथ्वी ह्यांच्या आकारांचे जें गुण तितके चित्रांतील चंद्र आणि पृथ्वी यांच्या आकारांचे आहे. ह्या आक नुगुण-आकार म्हटलें तरी चालेल. अंक ३ च्या चित्रांत ग्रहांचे सापेक्ष अ गुण आकार दाखविले आहेत (पृ० १२), त्यांत पृथ्वीचा ठिपका केवढा

१—वरुळाचा किंवा गोलाचा व्यास म्हणजे मध्यबिंदून जाऊन परिघास किंवा दोनही अंगांनी मिळणारी रेषा. २—दोन पदार्थांत एक दुसऱ्याच्या किती पट आहे है. जान्या संख्येस त्यांचे गुणोस्तर म्हणतात.

७ दिसावा म्हणून अंमळ मोठा काढिला आहे. वस्तुतः त्या आकृतींत पृथ्वी-राच नाहीं म्हटलें तरी चालेल. मग चंद्रास कोठचा !

चित्रांक १, ३, ४ ह्यांत ग्रहादिकांच्या गोलांचे आकार सपाठीवर काढिले आ-चित्रांक ४ यांत चंद्राचा व्यास जेवढा दाखविला आहे तेवढ्या व्यासाचा एक व्या, आणि पृथ्वीचा व्यास दाखविला आहे तेवढ्या व्यासाचे एक लिंबू व्या, चंद्र आणि पृथ्वी यांच्या आकारांची बरोबर कल्पना होईल. गोलांची चि-विवर काढिलीं असतात, त्यांच्या आकाराची कल्पना असें केल्यानें बरोबर ते.

वीच्या पृष्ठाचें क्षेत्रफळ म्हणजे पृथ्वीचें पृष्ठफळ चंद्राच्या सुमारे १३ पट चं-  
णजे चंद्रावर जेवढी जागा आहे त्याच्या १३ पट पृथ्वीवर आहे. चं-  
द्राच्या सुमारे ४९ पट पृथ्वी मोठी आहे. आणि चंद्राच्या ८१ पट  
न आहे. दोन गोलांचे व्यास ठाऊक असले तर त्यांचीं पृष्ठफळें आणि  
म्हणजे घनफळें ह्यांची तुलना करितां येते. प्रत्येकाच्या व्यासाचा वर्ग व  
म्हुगजे एकाच्या किती पट दुसरा हें समजेल. एका गोलाच्या व्यासा-  
भागाट डोळ आहे, आणि १२९ पट घनफळ आहे, असें समजावें. हें गणि-  
तीपृष्ठप असें म्हणतात कीं “गोलांचीं पृष्ठे व्यासांच्या वर्गाशीं प्रमाणांत अस-  
क्षिणीं घनफळें घनांशीं प्रमाणांत असतात.”

तो दूरवा ४९ पट पृथ्वीचा आकार आहे, तर वजनही तितके पट असलें पाहि-  
त घनता येईल. दोन्ही गोलांची घनता सारखी असती तर तसें झालें असतें.  
त्यांचे घनता सारखी नाहीं. पृथ्वीच्या निम्नेहून किंचित् जास्त इतकीच म्ह-  
णून घनता सुमारे ३॥ पट चंद्राची घनता आहे. आणि अर्थात् इतकेंच त्यांचे विशि-  
च्याच्या न आहे. म्हणून चंद्राच्या ८१ पट पृथ्वीचें वजन आहे. चंद्राचा एक तु-

या माकाद्या संख्येला तिनेच गुणिले म्हणजे तिचा वर्ग होतो, आणि वर्गाला तिने गुणिले  
तिचा रीतीनें घन होतो. पांचाचा वर्ग २५ होतो, आणि घन १२५ होतो. गोलाचें पृष्ठफळ  
र गोलात, यश्चा व्यास आणि परिव योंचा गुणकार करावा. घनफळ काढणे तर व्यासाच्या  
३.१४ त्याप्र १६ त्यांनी गुणून सहानीं मागावें. व्यासाची ३.१४१६ पट केली म्हणजे परिव नि-  
स्युलमांच्या नानें म्हटलें तर व्यासाच्या तिपटीहून योडासा जास्त परिव असतो. २—घनता  
शब्दामांच्या शंचा दाटपणा. पदार्थाचे प्रकृत्यंश विरल असले तर घनता शब्दाच्या ऐवजॉ वैरल्य  
प्रकृत्यंभोंवल्य योग करितात. ३—पृथ्वीची घनता पाण्याच्या ५३ पट आहे. ४—विशिष्टगुरु-  
दाचा प्रत्या भचा अर्थ विशेष प्रकारचे वजन असा आहे. तें काढण्यास पाण्याहून घन अशा पदा-  
शब्दाहून पण्याच्या वजनाशीं ताढून पहातात. अशा पदार्थाची घनताही पाण्याशीं ताढून प-  
जन पाचे निदा पदार्थ आणि पाणी हीं सारख्या आकाराचीं घेऊन त्यांचे वजन केलें असतां पा-  
एका. एका ग जितके सामा पट त्या पदार्थाचे वजन भरतें त्यास त्यांचे विशिष्टगुरुत्व म्हणतात. पदार्थाची  
कमजासस था असेल त्याप्रमाणे त्यांचे वजन कमजास्त भरतें. अर्थात् एकादा पदार्थ पाण्याच्या  
के पट घनझील असेल तितकेंच त्यांचे विशिष्टगुरुत्व भरतें.

कडा वेतला आणि तितकेंच पाणी वेतले तर त्या पाण्याचें जितके वजन भरेल त्या सुमारे ३॥ पट वजन त्या तुकड्याचें भरेल. हें चंद्राचें विशिष्टगुरुत्व होय.

आपण कोणताही गोल पाहिला असतां त्याचा अर्धा भाग मात्र आपह दिसतो. त्या प्रमाणे सूर्यास चंद्राचें अर्ध मात्र दिसते. जें अर्ध दिसते त्याव काश असतो. आणि त्यापैकीं जितका भाग आपल्याकडे असेल तितका आप स प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभौंवतीं फिरतां फिरतां एकदां पृथ्वी आणि यांच्या मध्ये असतो, तेव्हां त्याचें प्रकाशित अर्ध सगळे सूर्याकडे असते. य अमावास्या होते. पुढे चंद्र पूर्वेकडे जात चालला म्हणजे त्याचा अधिकाधिक शित भाग आपल्याकडे होतो. पूर्णिमेच्या रात्रीं तो व सूर्य यांच्या मध्ये असतो, म्हणून त्याचा सगळा प्रकाशित भाग आपलेकडे असतो. यात्या पल्यास पूर्ण दिसतो. पुढे तो आणखी पूर्वेस जातो तसेतसे त्याचें बिंबबा डून क्रमाने अधिकाधिक अप्रकाशित दिसून लागते. या प्रमाणे त्याच्या क कमी होतात.

अमावास्येच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीं चंद्रदर्शन होते, ते ची अगदीं वारीक कोर दिसत असते. तिच्या टोंकांची त्या वेळीं प ते. त्या टोंकांस शृंगे म्हणतात. अमुकं शृंग उंच दिसले म्हणजे स्वस्तता होईल वगैरे समजुती आहेत. कोणतें टोंक उंच दिसावें हें हज समजेल. चंद्राच्या ज्या अंगास सूर्य असतो तें अंग प्रकाशित र्थात् त्याच्या उलट वाजूस शृंगे असतात. चंद्रदर्शनाच्या दिवशीं ४, ठतो, त्याच्या वर अगदीं समोरच चंद्र असला तर दोन्ही शृंगे सारस सतात. सूर्याच्या उत्तरेस चंद्र असला तर दक्षिणाचें टोंक उंच दिसून खालीं दिसेल. या प्रमाणे दक्षिणेस चंद्र असला तर दक्षिण टोंक खालंध उंच दिसेल. इंगलंद वगैरे देशांत कधीं चंद्र इतका वाजूस उगवतो. एका शृंगाच्या अगदीं समोर वर दुसरें शृंग दिसते. वद्य त्रयोदशीं सुमारास चंद्र पहाटेस सूर्योदयापूर्वी दिसतो, तेव्हांही असेंच होते. सूर्य सेल तिकडचा भाग प्रकाशित दिसून त्याच्या उलट वाजूस शृंगे दिसतात

चंद्राच्या कला वाढू लागल्यापासून सुमारे १९ दिवसांनीं तो चंद्र एकदां पूर्ण झाल्यापासून पुन्हा होईपर्यंत किंवा एका रात्रीं मुर्कींच पासून पुन्हा दिसेनासा होईपर्यंत सुमारे ३० दिवस जातात. इतक्या द्रमास म्हणतांत. कारण तो चंद्राच्या योगानें समजतो. दिवस स्वाभाविक साधन जसें सूर्योदय, तसें चंद्राचें पूर्ण होणे किंवा अगदीं हें चांद्रमास समजण्यास स्वाभाविक साधन आहे. या मुळे जगात हा प्रचारांत आला असला पाहिजे. इतर प्रकारचे मास मागाहून प्रचारांत

\* एकदां पूर्णिमा किंवा अमावास्या झाल्या पासून पुढे ५९ दिवसांत दोन पूर्णिमावास्या होतात. म्हणजे चांद्रमासाचे मान सुमारे ३५॥ दिवस आहे.

तून मोठें कालाचे ईश्वरनिर्मित माप म्हटले म्हणजे एकदां पावसाळा किंवा एकतु आल्यापासून पुन्हा तो क्रतु येईपर्यंत जाणारा काल. ह्या कालास वर्ष त. हा शब्द वर्ष म्हणजे वृष्टि यावरून झाला आहे. हें वर्ष सूर्योपासून म्हणून ह्यास सौरवर्ष म्हणतात. आणि त्याच्या बाराव्या भागाला सौर-हणतात. सुमारे १२ चांद्रमासांनीं वर्ष होतें, असें प्रथम मनुष्यांस वाटले

परंतु सूक्ष्मपणे पाहतां १२ मासांहून सुमारे ११ दिवस जास्त लागू लागून कांहीं लोक मध्ये एक अधिक मास वालून सौरवर्षाशीं मेळ ठेवू लागले. खालिडयन लोकांत चांद्रमानाचे प्राधान्य होतें. मुसलमानांत अजूनही आहे. चांद्रमासांचेच वर्ष धरितात. आही अधिकमास धरून चांद्र आणि सौर जा. मेळ ठेवितों. युरोपियन लोक चांद्रमास हल्ळीं मुळींच धरीत नाहीत. तोतात. असो, यावरून अति प्राचीन काळीं चंद्र हा कालगणनाचे स्वावरून कसा झाला हें दिसून येईल. तसेच ज्योतिषशास्त्रा कडे मनुष्यांचे स मुख्य कारण चंद्रच होय.

पृथ्वीभोवतीं फिरत फिरत सूर्यभोवतीं फिरतो. नक्षत्रांतून त्याची एक २७। दिवसांत होते असें मार्गे सांगितलें. पृथ्वी स्थिर असती तर इत-चंद्राची पृथ्वीप्रदक्षिणा झाली असती. परंतु इतक्या काळांत पृथ्वी जाते. म्हणून प्रदक्षिणे सुमारे २९॥ दिवस लागतात. अमावास्या यावरून एक प्रदक्षिणा झाली असें समजतें. अमावास्येला आपण मध्ये तो असतो. पृथ्वीवरून पहाणारास सूर्य व दुसरे एकांदेखस्थ एके ठिकाणीं दिसल्यापासून पुन्हा दिसतपर्यंत जी त्या दुसऱ्या तेए होते तिला अमाप्रदक्षिणा म्हणतात.

भोवतीं चंद्र जितक्या काळांत फिरतो तितक्याच काळांत तो आपल्या एक प्रदक्षिणा करितो. यामुळे असा चमत्कार होतो की, चंद्राचा अगमात्र आपल्यास नेहमीं दिसतो. अर्धा मुळींच दिसत नाही. चंद्राकडे तेचा तोतीने पाहिले असतां सामान्यतः त्याजवरील डाग नेहमीं जेथल्या तेथेच दिसत गोलत, यावरून ही गोष्ट सिद्ध होते. जसें चंद्राचे एक अर्ध आपल्यास दिसत ३.१४ त्याप्रमाणेच त्या अर्धावर पृथ्वी दिसत नाहीं. तेथें जर कोणी लोक असले स्थूलमांच्या नशीबीं पृथ्वीचे दर्शन नाहीं. एक बारीक सलई घेऊन तिचे एक टोंक प्रकृत्यंभावव्यांत रोंवावै, आणि दुसरे टोंक एका लिंबांत रोंवावै. नंतर लिंबू सैल दाचा प्रस्या भोवतीं आंवळा फिरवावा. म्हणजे जसा आंवळ्याचा तोच तोच भाग शब्दात न पहाणारास दिसेल, त्याप्रमाणे चंद्राचा दिसतो. चंद्र जर स्थिर असता एका जनन पाचे निरनिराळे भाग पृथ्वीवरील लोकांस दिसले असते.

ग जितक्यामान्यतः चंद्राचे एकच अर्ध आपल्यास दिसतें असें वर सांगितलें. परंतु कमजासी थोडेसें आंदोलन आहे. यामुळे जे अर्ध आपणास नेहमीं दिसतें त्याज्या के पट घनल किंवा दक्षिणेकडील थोडासा भाग, आणि पूर्वेकडील व पश्चिमेकडील

थोडासा भाग क्रमानें दिसतो. ह्यामुळे चंद्राचा निमेहून सुमारं एकेज्ज त्या भाग आपणास कधीं कधीं दिसतो.

चंद्राला आंसाभोंवतीं फिरण्यास २९॥ दिवस लागतात, यामुळे आपले चमत्कार होतो. पृथ्वी २४ तासांत अक्षप्रदक्षिणा करिते, म्हणून पृथ्वीवरवर सांचें अहोरात्र असते. एकदां सूर्य उगवल्यापासून पुन्हा उगवेपर्यंत २ लागतात. याच्या २९॥ पट चंद्रावरील अहोरात्र आहे. त्यांत आपल्या १४॥। दिवसांतका चंद्राचा दिवस आणि तेवढीच रात्र. १९ दिवस खुशा काढावी. अमावास्ये नंतर चंद्रदर्शन होतें तेव्हां चंद्राची पश्चिम कड आपण काशित दिसते. म्हणजे त्या दिवशीं तेथें सूर्योदय होतो. पूर्णिमा होईप कड प्रकाशितच असते; अर्थात् तेथें दिवसं असतो. पूर्णिमेच्या दुसऱ्याती कड अप्रकाशित होते; त्या दिवशीं तेथें सूर्य मावळतो. ह्या प्रमाणे गांवर होतें.

आपले पितृगण चंद्रलोकावर राहतात, म्हणूनच आमचे १९ दिवस तरांचा एक दिवस होतो.

चंद्राच्या आकाशांत १९ दिवस एकसारखा सूर्य प्रकाशित अस मुळे चंद्रावर तेव्हां उष्णता किती उत्पन्न होत असेल ह्याची कल्पना कर न्हाव्यांत आपलेकडे फार तर १३ तास सूर्य दिसतो, तरी उष्णता अमग पंधरा दिवसांनीं काय अवस्था व्हावयाची! दिवसास उष्णता अत्यं च थंडीही तशीच. सूर्य मावळल्यावर दिवसास जमलेली उष्णता लवक होते. आणि मग इतकी थंडी पडते कीं, आपल्यास तिची कल्पनाही नाहीं.

चंद्राचा जो भाग सर्वकाल आपणास दिसतो तेथें पृथ्वीही सर्वकंधीं सली पाहिजे हें उघड आहे. तेथें आपले १९ दिवस रात्र असते तेव्हा प्रकाश पडतो. आपल्यास जसें चंद्राचें चांदणे तसें चंद्रावर कोणी असले नीं पृथ्वीच्या प्रकाशास चांदणे म्हटलें तर त्यांस १९ दिवस एकसारखे चांद छतें. शुक्रपक्षीं आरंभीं चारपांच रातीं चंद्राचा कांहीं भाग प्रकाशित दिसतो, त्याच्या वरुठाचा बाकीचाही भाग फिकट दिसत असतो. पृथ्वीचा प्रकाश पडून त्याचें परावर्तन आपलेकडे होतें म्हणून तो दिसतो. चंद्राच्या कलांची आणि क्षय आपणास दिसतो त्याप्रमाणे पृथ्वीला वृद्धिक्षय चंद्रावर दिसतो. व्यास चंद्रकलांची वृद्धि होते, तेव्हां चंद्रावर पृथ्वीच्या कलांचा क्षय होतो. मुळे शुक्रपष्ठी पुढे चंद्राचा अप्रकाशित भाग दिसत नाहीं.

आपल्यास चंद्र जेवढा दिसतो त्याच्या १३ पट मोठी पृथ्वी चंद्रावर पूर्णिमेच्या चंद्राच्या १३ पट चंद्र आपल्यास दिसला तर केवढी विलक्षण मौज सल; याणि त्याचें चांदणे तरी किती लस्तव पडेल? हें सर्व चंद्राच्या अर्धां भवर मात्र दिसते. दुसऱ्या अर्धावर प्रत्येक ठिकाणी १९ दिवस अगदीं काळो

चंद्राच्या एका अर्धावर रात्रीं सर्वदां चांदणे असतें, तरें आपल्या पृथ्वीवर सर्वदां चांदणे असलें तर काय वहार होईल असें सकूदर्शनां वाटतें. परंतु यास चंद्र नेहमीं सूर्य मावळल्यावरोबर उगवला पाहिजे. म्हणजे त्याची इतकी मंद झाली पाहिजे. हल्णीच्या चौपट अंतरावर तो असेल तर तो न सावकाश फिरेल. परंतु चौपट अंतरावर हल्णीच्या इतका मोठा दिसाचा व्यास चौपट झाला पाहिजे. इतका मोठा चंद्र झाला तर तो जड होण्याच्या गर्तीत फरक पडेल. सूर्याइतकी त्याची गति झाली असतां गोटे होतील. एकंदरीत विचार करून ज्योतिष्यांनी असें ठरविले आहे हृष्ट्या स्थिति संभवनीय व सोईची आहे. रोज रात्रभर चंद्र दिसता तर फरच गैरसोय झाली असती. चांदण्यामुळे बारीक तारा वैरे दिसाया; आणि त्यांसंबंधे जें अगाध ज्ञान आज झालें आहे त्यास आपण तो.

अंक २.

आपण चंद्राबद्दल विचार बहुतेक येथून चंद्राच्यामुळे अगदीच कातेयें कशी काय स्थिति आहे हें पाहू. अशी दिसतो त्याप्रमाणे तीन्यास दर्शन होईल. कल्पनात रंगांकाशित भाग आणि अप्रकाशापाना जाऊन आला आहे. मनुष्यांनी असें १८८० वर्तमानपत्रांनाच्या परिवावरगेमन अशी गोष्ट असती तर काय पाहिजे होतें! मुख्यांना वर्तमान जाऊन आला असता. त्रिशंकू सारखी यातायात सासारखें लोंबतही रहावें लागतेना. परंतु आजच्या दृष्टीस प्राव आहे.

धि चकडे जाववत नाहीं, तर त्यानें आपल्या प्रभावानें चंद्रालाच कर्त्ता है. ४० मैलांवर चंद्र आला असतां जसा दिसेल तसा दिसण्यामुवें र्वीण होती. हल्णी ऐलंदांतही तशी एक दुर्बीण आहे. परंतु चंद्र दिसण्यास हवेच्या वैरे अनेक अडचणी येतात. साधारणत: ५००० अल अंतरावरून चंद्र जसा दिसेल तितपत हल्णी दुर्बीणींतून अडाव लक्ष मैलांवरचा चंद्र अडीचशें मैलांवर आला तरी कांहीं सानव्हे.

दुर्बीणीची युक्ति निघण्यापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागाचें स्वरूप कसें आहे याविनिराळ्या देशांतल्या अनेक विद्वानांच्या अनेक कल्पना होत्या. चंद्रावर

ससा आहे इत्यादि कविप्रतिभातरंग, आणि जो भाग अधिक प्रकाशित पाणी असावें इत्यादिक तात्त्विक विचार, या सर्वे केवळ कल्पनाच व हे रत भीष्मपर्व अ० ५ यांत असें वर्णन आहे कीं, “आरशामध्ये आते तें त्याप्रमाणे एथवीवरील सुदर्शन नामक द्वीपाचे प्रतिविव चंद्रमंडलांत च्या दोन अंशांत पिंपळ आहे, आणि दोन भागांत मोठा ससा भौंवतालीं औषधींचा समुदाय आहे, आणि वाकी सर्व पाणी आहे अंशीं अशाच प्रकारची कल्पना प्रसिद्ध श्रीक तत्त्ववेत्ता आरिस्टोटल

नुसत्या डोळ्यांनी चंद्र इतका आल्हादकारक दिसतो, तो दुर्दिनोहर दिसत असेल हे उघड आहे. दुर्बिणींतून पूर्ण चंद्र पाहण्य आहेच. परंतु त्याहूनही अधिक मौज शुक्र किंवा कृष्ण अष्टमीच्या पाहण्याची आहे. त्याचें तें तेजःपुंज विव, सुवर्णाहूनही विलक्षण ते-

प

तर १३ तास सूर्यादत्ता,  
अवस्था व्हावयाची ! दिवसास  
वकल्यावर दिवसास जमलेली उ  
थंडी पडते कीं, आणि ती कल्पना

पूर्व

चित्रांक ५—दुर्बिणींतून पाहिलेला कृष्णसप्तमीचो चंद्र।

चा प्रकाश, मधून मधून काळसर प्रदेश, त्यांत मध्येच एकादा मोठा ग्रविपका असून त्या पासून किरणांच्या हजारों रेवा फुटून दिसणारं चक, आसर्वाहूनही मनोवेधक अशीं विवाच्या अप्रकाशित भागाकडे पसरलेलीं लहान दाट तेजोवलयें, जीं मधल्या व भौंवतालच्या काळसरपणामुळे विशेषच चमक सतात, हे सर्व पाहत असतां चंद्रावरून दृष्टि हालवून नये असें वाटते. कृष्ण

चंद्राचा एक प्रकाशलेख चित्रांक ९ यांत आहे, त्यावरून या शोभेची कल्पना होईल.

चंद्रावर कांहीं डोंगरांच्या रांगा आहेत; कांहीं शांत झालेलीं ज्वालामुखें निपसरलेलीं आहेत; व कांहीं प्रदेश सपाट आहे. जेरें विव काळसर दिसतें, ता चकचकीत प्रदेशापेक्षां सपाट आहे. तरी अगदीं सपाट आहे असेही उंचवटे आहेतच. परंतु ते इतर प्रदेशांतील उंचवट्यांपेक्षां पुष्क-आहेत. नुसत्या डोब्यांनीं चंद्रावरील कांहीं प्रदेश काळसर व कांहीं होंहीं हा फरक मुख्यतः त्या प्रदेशांचीं घटकद्रव्यें भिन्न रंगांचीं आहेत च सपाट प्रदेशावर पूर्वीं समुद्र होता असें कांहींचे मत आहे. सांप्रत च गाहीं.

फा प्रकाशित भाग आणि अप्रकाशित भाग ह्यांच्या सांध्यावर लहान पके दिसतात. ते चित्रांक ५ यांतही दिसत आहेत. हे ठिपके आहेत. सूर्यकिरणांच्या योगानें चंद्राचा कांहीं भाग प्रकाशित आशित भागाच्या कडेच्या पलीकडे जी सपाट किंवा खोलगट ज-सूर्याचा प्रकाश जात नाहीं, परंतु तिजवर जे उंचवटे असतात सूर्यप्रकाश पोंचतो. आणि तीं शिखरे व प्रकाशित भाग ह्यांठ प्रकाशित भाग, तो चंद्रावर वातावरण नसल्यामुळे अगदींच कांहींच्या शेजारीं पांढरा वर्ण विशेष तेजस्वी दिसतो त्याप्रमाणे तीं आपलेषेपेवरचीं शिखरे पाहिलीं असतां चंद्राचा पृष्ठभाग किती चात पमेल. कंकण किंवा खग्रास-सूर्यग्रहणांत चंद्राच्या परिवावरगेलतात. ते भण्यांच्या माळे सारखे शोभतात.

नकाशे काढण्याविषयीं आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले आहेत. असे नकाशे ह्याच शतकांत तयार झाले. इ० सन १८३७ मध्यें लर यांचा उत्कृष्ट नकाशा प्रसिद्ध झाला. त्यांत त्यांनीं चंद्रांचीं स्थानें निश्चित केलीं आहेत, आणि १०९९ उंचवट्यांच्या हेत. डोंगर इत्यादिक मुमारे ५०० ठिकाणांस त्यांनीं नांवें नांवें प्रस्त्र्यात ज्योतिषी, तत्त्ववेत्ते, प्रवासी, इत्यादिकांचीं आहेत. आहे त्याचें नांव न्यूटन ठेविले आहे. त्याची उंची विअरा मर्ते २४००० फूट म्हणजे मुमारे ४॥ मैल आहे. चंद्रावर बाजूस सूर्य उगवलेला असला म्हणजे त्यांची छाया पडलेली दिलून त्यांची उंची मोजतां येते. इ० स० १८४० पासून चंद्राचे प्रनिधूं लागले आहेत.

वारील उंचवट्यांचे स्वरूप पृथ्वीवरील उंचवट्यांच्या स्वरूपाहून निराळे

आहे. त्यांच्या कांहीं रांगा आहेत. तथापि निरनिराणी जो भाग अविक्री प्रे आहेत. घृथ्वीपेक्षां चंद्रावर ज्वालामुखी पर्वत फारच मोठार्व केवळ कल्पना सांप्रत शांत झालेले आहेत. कांहीं लहान लहान डोंगर निर “आरशामध्यें हेत. कांहीं पर्वतांचीं पाठारे सपाट असून त्यांच्या भोवतीं लरेविच चंद्रमंडल हेत. ह्या पाठारांवर कोठे कोठे शंकाकृति उंचवेटे आहेत. कांहा वटा आहे. कांहींचीं पाठारे खोलगट आहेत. चिखल किंवा कमावल सासा पाट पसरलेला असून त्यावर लहानसा दगड मारला असतां जशी आवृ अ त्याप्रमाणे चंद्रावरील उंचवव्यांची आकृति सामान्यतः दिसते.

कोपर्निकस नांवाचा चंद्रावरील एक ज्वालामुखी पर्वत दुर्बिणींतून जसा तसा चित्रांक ६ यांत आहे. तें चित्र किती मनोहर दिसते! त्यांत ज्वाल



चित्रांक ६ —चंद्रावरील एका ज्वलत्पर्वताभागिले आहे.

चिन्हे सहज दिसतात. कोपर्निकस हा फार मोऱ्या ज्वालार्शलची एक गाहे उत्तराक्षांश ९ व पूर्वेरेखांश १९ आहेत. ह्या पर्वताच्या रो जवळ चंद्राट सून तिच्या भोवतीं भितीचा कोट दिसतो. त्याचा व्यास गुम्बन् ९०० मेल कोटाची भित बाहेरच्या प्रदेशाच्या सपाटीपेक्षां सुमारे ११००० फूट उंच सर्व ठिकाणीं सारखी उंच नाही. कोठे १२ किंवा १३ हजार फूट उ भितीच्या बाहेरच्या जागेपेक्षां अंतील सपाट जागा वरीच उंच आहे. ६ सुक्लके आहेत. शुक्र अष्टमीनंतर कोपर्निकस दिसून लागतो. दुर्बिणींतून मनोहर दिसतो. त्याचा कोट मोत्यांच्या माळेसारखा दिसतो. अंक ९ त्रांतही हा ज्वालामुखी आला आहे. त्यांत काळसर प्रदेशाच्या मध्यभाग

काशित जागा दिसतात, त्यांतली पश्चिमची वरीच मोठी असून तींतून चोहोंकडे प्रकाशित रेखा पसरल्या आहेत, तो कोपर्निकस होय. नुसत्या डोळ्यांनीही हा चांगला दिसतो.

चंद्रपृष्ठावर ज्वालामुखीच्या आकाराचे सुमारे ३३ हजार लहान मोठे डोंगर आहेत. मोठ्या दुर्विणीतून तर याहून जास्त दिसतात. लहानशा पृष्ठभागावर इतके हे सर्व केव्हां तरी एकदम नागृतावस्थेत असणें असंभवनीय दिसतें, व यावरून हे ज्वालामुखी नव्हत, असें कोणाचें म्हणणें आहे.

चंद्रपृष्ठावर कोठे कोठे मोठ्या भेगा दिसतात. प्राचीन युगांत केव्हां तरी चंद्राचा पृष्ठभाग ओला असावा, आणि तो सुकतांना ह्या भेगा पडल्या असाव्या. ह्याशिवाय चंद्राचें एक विलक्षण स्वरूप म्हटले म्हणजे त्यावरील एकाद्या पर्वतापासून अरीमवन पावणाऱ्या पांढऱ्या लांब रेषा हें होय. टायको ज्वालामुखांतून तर ह्या रेषा फार निघतात. ह्यांतल्या कांहीं रेषा हजार मैल लांब आहेत. प्राचीन काळीं चंद्रपृष्ठाला केव्हां तरी भेगा पडल्या असाव्या, व पुढे आंतून कांहीं पांढरा पदार्थ निघून त्याने त्या भरल्या असाव्या असें दिसतें. टायको शिखर चंद्राच्या दक्षिण टोंकाकडे आहे. पूर्णिमेच्या रात्रीं हें सहज ओळखितां येतें. इतर कांहीं पर्वतांपासून देखील अशा कांहीं रेषा निघालेल्या दिसतात.

चंद्रावर वातावरण नाहीं असें मागें सांगितलें तें वाचून वाचकांस चमत्कार वाटेल. परंतु वास्तविकच तशी गोष्ट आहे. याविषयीं प्रमाणे देण्यापूर्वी वातावरणाचे कांहीं धर्म आणि आपल्या पृथ्वीच्या वातावरणांत घडणारे कांहीं चमत्कार आपण पाहू. वातावरणाच्या अंगीं प्रकाशकिरणांचे वक्रीभवन आणि परावर्तन करण्याचा धर्म असतो. किरण एका पारदर्शक पदार्थांतून त्याहून घन किंवा पातळ अशा दुसऱ्या पारदर्शक पदार्थांत जातांना किंचित् वांकडे होतात ह्यास वक्रीभवन म्हणतात. एकाद्या सरळ काठीचा कांहीं भाग पाण्यांत घालून पाण्यावर धरिला असतां काठी वांकडी झालेली दृष्टीस पडते. कोणत्याही पदार्थाचा प्रकाश आपल्या डोळ्यांत येतो, तेव्हां तो पदार्थ आपल्यास दिसतो. अंधकारांत असलेल्या पदार्थाचा प्रकाश आपल्या डोळ्यांत येत नाहीं, म्हणून तो पदार्थ आपल्यास दिसत नाहीं. पाण्यांतल्या काठीचा प्रकाश आपल्या डोळ्यांकडे येतो, तेव्हां पाण्यांतून हवेत शिरांना वक्रीभवन पावतो, म्हणून काठी वांकडी दिसते. चंद्र, सूर्य, तारा, ह्यांचे किरण आपल्याकडे येतात ते वातावरणांत शिरांना खालीं वांकतात. शेवटीं ते किरण आपल्या डोळ्यांत ज्या रेषेने येतात त्या रेषेत चंद्रादिक दिसतात. वक्रीभवनामुळे सर्व खस्थ ज्योति त्यांच्या वास्तविक स्थानाच्या किंचित् वर दिसतात. क्षितिजांत हें वक्रीभवन फार म्हणजे सुमारे ३४ कला होतें. सूर्यादिक जसे जसे

\* अर म्हणजे चाकाचा रवा. चाकाचे रवे जसे मधल्या भागापासून सरळ बाहेर पडतात, तसे प्रकाश, उष्णता इत्यादिकांचे किरण एका विंदूपासून सरळ रेषांनी चोहोंकडे बाहेर पडतात, ह्यास अभिभवन म्हणतात.

वर वेळात ताताते तातीतात तातीतात. समस्तिज्ञां मुख्याच होत नाही. व्याप्तीनां उगवतात मावळतात, तेव्हां त्यांच्या वरच्या कंडपेसां लालच्या क-  
कली दिसतो. आणि ते भितीशी टेकलेल्या एकाचा लोडाप्रमाणे डावे उजवेकडे  
लांबाळे दिसतात. समुद्रकांठीं सूर्य मावळतांना त्याचा आकार कांहीं विलक्षण दि-  
सतो तो वक्रीभवनामुळे दिसतो.

सूर्यचंद्र उगवतां मावळतांना तांबडे दिसतात याचे कारण असे आहे की,  
ते मध्यावर असतात तेव्हांपेक्षां क्षितिजांत असतांना त्यांच्या किरणांस वातावरणांतून  
छांचीचा पह्ला मारावा लागतो; आणि जमिनीच्या पृष्ठभागाजवळच्या दार्ढे हैंतू  
यावें लागतें. अशा वेळीं किरणांत जे निरनिराळे रंग आहेत त्यांपैकीं तांबूच्या से-  
रीज वाकीच्यांचे तेज कमी होतें किंवा ते अगदींच लोपतात. आणि तांबडे किरण  
मात्र आपलेकडे येतात. यामुळे चंद्रसूर्य लाल दिसतात. एकादे वेळीं क्षितिजांत  
अभ्यं असलीं तर ते फारच लाल दिसतात.

प्रकाशाचे किरण अपारदर्शक पदार्थावर पडले असतां त्यांतून पलीकडे न  
जातां मार्गे वळतात, त्यास परावर्तन म्हणतात. परावर्तनाचे उत्कृष्ट उदाहरण  
आरसा हैं आहे. आरशांत आपले तोंड दिसते हैं किरणांच्या परावर्तनामुळेच हो-  
ते. संधिप्रकाश परावर्तनामुळेच पडतो.

सूर्योदयापूर्वीं व सूर्यस्तानंतर जो उजेड असतो, त्यास संधिप्रकाश म्हण-  
तात. पहाटेस जो उजेड दिसतो त्यास उषा असेही म्हणतात. आणि त्या वेळे-  
ला उषःकाळ म्हणतात. पहाटेस उजेड पडण्यास आरंभ झाला, म्हणजे अरुणोदय  
झाला असे म्हणतात. सूर्य रथांत बसतो, त्याचा सारथी अरुण नांवाचा आहे, तो  
सूर्योदयापूर्वीच कांहीं वेळ अंधकार नाहींसा करितो, अशा कल्पना आहेत. त्यास  
अनुसरून अरुणोदय झाला असे म्हणण्याची प्रवृत्ति एकदां पडली तीच चाली  
आहे. वस्तुतः सूर्यास रथ नाहीं आणि सारथीही नाहीं. उथ्वीवरील कोणत्याही  
स्थळीं सूर्य क्षितिजाखालीं असतां त्याचे किरण त्या स्थानीं किरणे त्या गनाच्या  
परंतु तो क्षितिजाखालीं १८ अंशांच्या अंत असेल तर त्याचे किरण त्या स्थानाकडे पर-  
दोक्यावरील वातावरणास पोहोचतात; आणि तेथून ते त्या स्थानाकडे पर-  
वतात. या रीतीने त्या स्थानीं संधिप्रकाश असतो. विषुववृत्तावर तो भव्यास  
नितका काळ लागतो नितका वेळ संधिप्रकाश असतो. विषुववृत्तावर तो भव्यास  
का असतो; त्याच्या उत्तरोत्तर ही मर्यादा वाढते. आपले घटि-  
तांत संधिप्रकाश ३ घटिकांपासून ३॥॥ घटिकांपर्यंत असतो.

आपण घरांत बसलें असतां, तेथें प्रत्यक्ष ऊन पडलें नसलें तरी आ-  
न्यास कोणताही उद्योग करावयास दिसते. घराचाहेर मूर्यप्रकाश पडलेला असतो, त्याचे  
वातावरणांतून परावर्तन होउन घरांत उजेड पडतो. आपल्या उथ्वीवर वातावरण  
आहे, आणि त्यांत किरणपरावर्तन करण्याचा गुण आहे, हा ईश्वराचा केवढा उप-

कार आहे। तो आपल्या कधींच मनांत येत नाहीं. परंतु हा गुण नसता तर दि-  
वसासही आपल्यास घरांत दिवे लावावे लागते, अथवा उघड्या जागी उन्हांत रहावे  
लागते.

सूर्यचंद्रांभोंवतीं कधीं कधीं चित्रविचित्र रंगांचे मंडल दिसते. तें लहान अ-  
सलें म्हणजे त्यास खलें म्हणतात, मोठें असलें म्हणजे तळे म्हणतात. संस्कृत  
भाषेत ह्यास परिवेष किंवा परिधि म्हणतात. गुरु, व्याघ इत्यादि तेजस्वी ग्रह  
किंवा तारा ह्यांभोंवतींही कधीं कधीं असे परिवेष दिसतात. परंतु ते लहान अस-  
तात. त्यांचा व्यास चार पांच अंशांहून जास्त नसतो. चंद्राभोंवतींही असे लहान  
परिवेष कधीं कधीं दिसतात. व कधीं कधीं सूर्याभोंवतींही पडतात, परंतु त्याच्या  
तेजस्वितेमुळे ते फारसे दिसत नाहींत. कधीं कधीं चंद्रसूर्याभोंवतीं १२,२२॥,  
३०, ३८, ४१, ४५, ४६, इतके अंश व्यासाचा परिवेष पडतो; आणि कधीं तर  
९० अंश व्यासाचा पडतो; म्हणजे तो खस्वस्तिकापासून क्षितिजापर्यंत पसरलेला  
असतो. कधीं एकावाहेर एक असे दोन समकेंद्र परिवेष दिसतात. कदाचित्  
तीनही दिसतात. त्यांतील आंतल्याचा व्यास सुमारे २ पासून ४ अंशापर्यंत अ-  
सतो. त्याच्या दुष्पट दुसर्याचा असतो. आणि बाहेरच्याचा तिष्पट असतो.  
परिवेषाचे रंग इंद्रधनुष्याच्या रंगांपेक्षां फिके असतात, व त्यांचा क्रमही निराळा  
असतो. आंतल्या अंगास बहुधा तांबडा रंग असतो. आणि बाहेरून फिकट नि-  
का किंवा फिकट तांबडा असतो. सर्व परिवेषांचे रंग सर्वकाळ एकाच क्रमाने अ-  
सतात असें नाहीं. तांबडा, पिंवळा, पांढरा, निळा, जांभळा, हिरवा इत्यादि रंग  
निरनिराळ्या परिवेषांत निरनिराळ्या क्रमाने असतात. व एक रंग संपूर्ण दुसरा  
कोठें लागतो हें स्पष्ट समजत नाहीं.

वातावरणांत उच्च प्रदेशीं बर्फाचे किंवा गारांचे सूक्ष्म परशु तरंगत असतात.  
व आकर्षण आणि वायूचा प्रतिबंध ह्यांच्या योगानें ते निरनिराळ्या दिशांनी खालीं  
येत असतात. कधीं कधीं त्यांचा इतर हिमकणांशीं संयोग होतो. ह्यांतून प्रका-  
शकिरण येतांना वक्रीभवन पावतात, यामुळे परिवेष उत्पन्न होतो. कधीं कधीं  
साधारण मेघांच्या उंचीवरून धुक्याच्या अणूंतून किंवा दाट ढगांतील पाण्याच्या  
अणूंतून प्रकाशकिरण येतांना अपभैवन पावून परिवेष बनतात. इंद्रधनुष्य, पाण्या-  
च्या थेंवांतून किरणांचे वक्रीभवन व परावर्तन झाल्यामुळे पडतें; परिवेष बहुधा ब-  
र्फातून किरणांचे वक्रीभवन होऊन पडतात.

आपल्यासही परिवेष उत्पन्न करितां येतो. थंड हवेत वाफ पुष्कळ पसर-  
लेली असतां तींत दिवा धरावा, म्हणजे त्याच्या भोंवतीं परिवेष दिसेल. खिडकी-

१—केंद्र म्हणजे वर्तुळाचा मध्यविंदु. सम म्हणजे समान, म्हणजे एकच आहे केंद्र ज्यांचे  
ते समकेंद्र. २—अप्रकाशित पदार्थाच्या कडेवरून जातांना प्रकाशाचे किरण आपला सरळ मार्ग  
किंवित सोडून अप्रकाशित पदार्थाच्या छायेत जातात, त्यास अपभैवन म्हणतात.

# ज्योतिर्विलास.

७०

च्या भैगाळा आंतून वर्काचा पातळ लेप करावा, आणि त्यांतून चंद्र किंवा सूर्य पहावा. म्हणजे त्या भोंवतीं परिवेष दिसेल.

ज्या देशांतील हवेंत नेहमीं अभ्र किंवा धुके असते, तेथें खळीं फार दिसतात. त्यांतही चंद्रापेक्षां सूर्यभोंवतीं फार दिसतात. उत्तरअमेरिकेत व रशियांत आठवड्यांत एक दोन सूर्यपरिवेष आणि महिन्यांत एक दोन चंद्रपरिवेष दिसतात: उत्तरेकडील थंड देशांत परिवेष फार दिसतात, उष्णकटिबंधांत उंच व थंड प्रदेशीं असलेल्या अव्रांत ते होतात.

परिवेष आणि इंद्रधनुष्य त्यांचे सविस्तर वर्णन वराहमिहिरानें वृहत्संहितेत ३४ व्या व ३९ व्या अध्यायांत केले आहे. तसेच गंधर्वनगर, प्रतिसूर्य, प्रतिसूर्वीची माला, दंड, परिव इत्यादि चमत्कारही त्यांने सांगितले आहेत. व ह्या सामुळे होतात.

**सूर्यचंद्र उदय** किंवा अस्त पावतांगा मोठे दिसतात. हा केवळ दृष्टिभ्रम जांत जास्त दिसते. वस्तुतः चंद्रविव क्षितिजांतल्यापेक्षां स्वस्वस्तिकीं मोठे होते. चारण त्या वेळीं त्यांचे आपल्यापासून अंतर कमी होते. ही विंबवृद्धे सूर्यग्रहणाच्या गणितांत घरिली नाहीं तर ग्रहकाल चुकतो. यावरून स्वस्वस्तिकाकडे चंद्र येतो तसतसा मोठा दिसतो हे उघड आहे. परंतु हा कमीपणा सूर्याच्या अति मोठ्या अंतरापुढे कांच नाहीं झटले तरी चालेल. यामुळे सूर्यविव हिशेबांत घेण्याजोगे वाढत नाहीं. तारा खस्वस्तिकीं कमी होते. परंतु हा कमीपणा सूर्याच्या अति मोठ्या अंतरापुढे कांच नाहीं झटले तरी चालेल. यामुळे सूर्यविव हिशेबांत घेण्याजोगे वाढत नाहीं.

चंद्रावर वातावरण आहे अशावद्दल कांची प्रमाण दिसून येत नाहीं. तारा आणि ग्रह हे चंद्राच्या पलीकडे आहेत, आणि त्यांचे पिधान चंद्र करितो, हे मार्ग आलेच आहे. चंद्राच्या भोंवतीं वातावरण असते तर पिधानकाळीं तारांचे किरण त्यांतून दोनदा वक्रीभवन पावून आपल्याकडे आले असते. व त्यामुळे पिधानापूर्वींचे तारांचे स्थान आज्ञा असते. त्यांचे तारांचे स्थान बदलते. हा फरक अर्धी विकलेचा पडला तरी त्यांचे तारा वरून चंद्रावर वातावरण असलेच तर त्यांतून दोनदा झालेले वक्रीभवन अर्धी विकला म्हणजे एकदा झालेले पाव विकला होईल, इतके तें वातावरण फार तर पृथ्वीच्या वातावरणांतून किरणांचे वक्रीभवन सुमारे २००० विकला होते. तर फार तर पृथ्वीच्या वातावरणाच्या आठ हजाराब्या हिशशा इतके उंच चंद्राचे वरून ताव-

१—वृहत्संहिता अध्याय ३, ३०, ३७. गंधर्वनगर म्हणजे पृथ्वीवरील नगरासारखे त नगर दिसते ते. प्रतिसूर्य म्हणजे सूर्यसारखा दुसरा सूर्य दिसतो तो. थंड म्हणजे मेघच्चा. विचित्र वर्णाचा काठीसारखा आकार दिसतो तो. परिव म्हणजे क्षितिजाजवळ सूर्य असता असत एक किंवा अनेक चित्रविचित्र तिकेस रेषा दिसतात त्या.

रण असेल. म्हणजे फार तर ५० फूट उंच असेल. १०० कुटांहून तर जास्त नाहीच. सूर्यग्रहणाच्या वेळीही चंद्राच्या कडेवरून सूर्यकिरणांचे वक्रीभवन मुळीच होत नाही. यावरून चंद्रावर वातावरण मुळीच नाही असे दिसून येते.

वातावरण नाही त्या अर्थी पाणी किंवा दुसरा कोणताही वाफ होणारा प्रवाही पदार्थ चंद्रावर नसला पाहिजे. असता तर सूर्याच्या अत्युष्णतेने त्याची वाफ होऊन त्या वाफेचे वातावरण बनले असते. दुसऱ्या प्रमाणांवरूनही चंद्रावर पाणी नाही असे सिद्ध झाले आहे.

पाणी नाही आणि वातावरण नाही तेव्हां अर्थातच पाऊस व त्यापासून होणारे अनेक चमत्कार व फेरफार हे नाहीत. तसेच वनस्पति नाहीत. वायु आणि पाणी यांच्या योगाने पृथक्कीवर नानाविध स्थित्यंतरे होतात तरी चंद्रावर होण्याचा संभवच नाही.

चंद्र प्राचीनकाळीं द्रवावस्थेत होता असे अनुमान आहे. तेव्हांपासून त्यावर जीं काय स्थित्यंतरे मार्गे झालीं असतील तीं खरीं. सांप्रत चंद्राच्या शारीरस्वरूपांत कांहीं स्थित्यंतर होत आहे असे दिसत नाहीं. कोणाचे मत असे आहे कीं कचित् थोड्योडे स्थित्यंतर होत असावें. परंतु तीं आपल्यास दिसत नाहीं.

चंद्रापेक्षां सूर्य फार तेजस्वी दिसतो. परंतु दोघांच्या तेजांत जितका फरक असेल असे वाटते त्याहून तो फारच जास्त आहे. पूर्णिमेच्या चंद्राच्या ६ लक्ष पट तेजस्वी सूर्याचा प्रकाश आहे. ६ लक्ष पूर्णचंद्र प्रकाशले तर मात्र त्यांचा प्रकाश सूर्यासारखा पडेल. इतक्या चंद्रांस आकाशापेक्षां जास्त जागा लागेल.

सूर्यपासून मिळालेल्या प्रकाशाचे परावर्तन चंद्र करितो, त्याप्रमाणे उष्णतेचे ही करीत असला पाहिजे. चंद्रप्रकाशापासून कांहीं उष्णता आपल्यास प्राप्त होते कीं काय ह्याविषयीं अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. सुमारे २५।३० वर्षांपूर्वी ही उष्णता कोणत्याही यंत्राने अनुभवास आली नव्हती. परंतु त्यानंतर लाई रास-च्या विशाल दुर्बिणींतून ती अनुभवास आली. परंतु ती इतकी थोडी आहे कीं, नाहीं म्हटले तरी चालेल. चंद्राच्या क्षयवृद्धीबोवर उष्णता कमजास्त होते. सरासरीने सूर्यप्रकाशाच्या उष्णतेच्या २ लक्ष ८० हजाराव्या हिशशा इतकी उष्णता चांदण्यांत आहे. त्यांतली सुमारे सप्तमांश उष्णता सूर्याच्या उष्णतेच्या परावर्तनामुळे असते, आणि बाकीची साक्षात् चंद्रापासून अरीभवनाने बाहेर निघते. सूर्यप्रकाशामुळे चंद्र उष्ण होतो, आणि तो कांहीं उष्णता अरीभवनाने बाहेर टाकतो.

पूर्णिमेच्या चांदण्यांत जितकी उष्णता असते त्याच्या सुमारे एक लक्ष पट उष्णता उन्हांत असते. तेव्हां चांदीं आपल्यास सौम्य वाटते हें ठीकच आहे. सौम्य ह्या शब्दाचा मूळचा अर्थ चंद्रसंबंधी इतकाच आहे. परंतु चंद्रप्रकाशाच्या शतांशतेमुळे सौम्य शब्दाचा अर्थ शीतल, मृदु अशा प्रकारचा झाला आहे.

चंद्रावर उष्णता आणि थंडी यांचे अंतर फारेनहाइटचे सुमारे ५०० अंश

आहे. म्हणजे दिवसास पारा सुमारे २८० अंशांवर असेल आणि रातीं दोन-अडी-चशें अंश शून्याखालीं असेल.

उप्पता आणि थंडी इतकी भयंकर, वायु नाहीं, पाण्याचा अभाव, वनस्पतींचे दर्शन नाहीं, मग चंद्रावर प्राणी आहेत कीं नाहीं याचें अनुमान सहज होईल. ज्या प्रकारचे प्राणी आपल्यास माहित आहेत तसे तर चंद्रावर असण्याचा संभवच दिसत नाहीं. कांहीं निराळ्याच प्रकारचे प्राणी तेथें असण्याची ईश्वरी योजना असेल तर न कळे.

कसेही असो आपल्यास तर चंद्राचा अनेक प्रकारचा उपयोग आहे. त्याचा विस्तार येथें करणे नलगे. केवळ सौम्यदर्शनादिकांनांच तो रजनीचा वळम झाला आहे, तसा आम्हां सर्वांचाही प्रियकर आहे.



सविता.

चंद्राविषयां विचार करीत असतां त्यास प्रेरणा करणारा सविता सहज मनां येतो.

**ज्योतिषां रविरंशुमान्**

**“ सर्व ज्योतींमध्ये भास्वान् रवि [ तो ] मी ”**

गीता १०.२१

या भगवद्वाक्याप्रमाणे आमच्या वैदिकधर्मी लोकांच्या मात्र दृष्टीने तो परमेश्वराची विभूति आहे असें नाहीं; तर आजपर्यंत जगांत सूर्यदेवतेची आराधना करणारीं अनेक राष्ट्रे झालीं. आणि शास्त्रीय शोध जसजसे वाढत आहेत तसेतसा सूर्याचा प्रभाव अधिकाधिकच दिसून येऊन सूर्याच्या ठार्यां परमेश्वराचें विभूतिमत्व अधिकाधिक प्रत्ययास येऊ लागले आहे.

पृथ्वीवर सजीव म्हणून जें जें आहे त्यास सूर्याचा आश्रय आहे. ग्रहमालेचा अधिप मोठ्या कृपेने जो प्रकाश आणि उष्णता देतो त्यावर त्याचें अस्तित्व अवलंबून आहे. सूर्य एकादे दिवशीं प्रकाशण्यास विसरला तर काय अवस्था होईल ! हजारो जीव नाश पावतील, व लक्षावधि प्राणी विपर्तीं पडतील. सूर्याने चारपांच दिवस विश्रांति घेतली, तर सगळ्या प्राण्यांस अक्षर्यविश्रांति घेण्याचीच पाळी येईल. सूर्याने आपले बारा डोके उघडिले किंवा सहस्र नेत्रांनी तो प्रकाशू लागला, तरीही वरच्यापेक्षां भयंकरत्व परिणाम होईल.

उन्हाळ्यामध्ये अति ताप होऊ लागला म्हणजे केव्हां एकदां पाऊस पडेल असें आपल्यास होतें. मेघ आपल्यास शांत करितात, जीवन देतात, इतकेच नाहीं, तर जीवनोपयोगी पदार्थ पिकवितात. परंतु हे मेघ उत्पन्न होतात सूर्योपासूनच, हें आपण लक्षांत आणीत नाहीं. उन्हाळ्यास आपण त्रासतों, तशी थंडी फार पडली तर तीही आपल्यास नकोशी होते. परंतु उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा, असे निरनिराळे कळतु होतात म्हणून आपला सर्व व्यापार चालतो. आणि हे कळतु करणारा सूर्यच होय.

प्रकाश आणि उष्णता ह्यांच्या योगाने “ सूर्य हा स्थावराचा आणि जंगमाचा आत्मां आहे, ” अशी पूज्यबुद्धि आपल्या मनांत उद्भवते, त्याप्रमाणे सूर्य आपल्या विलक्षण प्रभावाने आपल्या भूलोकाला अधांत्रीं आकाशांत ओढून धरून आपल्या भोवतीं फिरण्यास लावितो, हेंही आपण लक्षांत आणिले पांहिजे. वीतभर रुंद दिसणारें एवढेसें बिंब परंतु तें आपल्या या पृथ्वीच्याहून शेंकडो पट मोठ्या गोलांमही दृश्यीच्या हजारो पट अंतरावरून आपल्या भोवतीं फिरवितें. वेसण घालून वैलास धरावें, तसें अदृश्य वेसणीने सूर्य पृथ्वीला धरितो. तें त्यानें न धरि-

ले तर काय होणार आहे असें आपल्यास वाटेल. परंतु ही वेसण सुटली तर पृथ्वी कोणीकडच्या कोणीकडे जाऊन तिची काय अवस्था होईल ह्याची कल्पनाही करवत नाहीं.

रात्रीस सूर्य नसतो, तरी पृथ्वीच्या दुसऱ्या अंगास त्याचा व्यापार चाललाच असतो. त्याच्या पासून उष्णतेचा वर्षाव सतत सर्व दिशांनी होत असतो. पृथ्वी-वरील चराचर वस्तूचे रक्षण आणि पोषण होण्यास किती उष्णता लागत असेल याची कल्पना करा. परंतु सूर्योपासून निघणाऱ्या उष्णतेचा दोन अब्जावा मात्र हिस्सा कायतो पृथ्वीस मिळतो. यावरून सूर्योपासून किती उष्णता वाहेर पडते याचे अनुमान होईल.

आपला हा महाराष्ट्रदेश आपल्यास किती मोठा वाटतो ! कोणीकडे धारवाड आणि कोणीकडे खानदेश. कोणीकडे कोंकण आणि कोणीकडे सोलापूर. परंतु पृथ्वीशीं लावून पाहिला असतां महाराष्ट्रदेश म्हणजे कांहींच नाहीं. पृथ्वीचा एक लहानसा गोल केला असतां त्यावर महाराष्ट्रदेश एक लहानसा ठिपका दिसेल, इतकी पृथ्वी मोठी आहे. जलद चालणाऱ्या आगीच्या बोटींत आपण वसलो आणि ती आगबोट रात्रंदिवस चालत असली, तरी मुंबईहून निघून पृथ्वीप्रदक्षिणा करून परत येण्यास पण्मास पाहिजेत. इतका या पृथ्वीचा घेर आहे. परंतु सूर्य इतका मोठा आहे की अशा १३ लक्ष घटिव्या एकत्र कराव्या तेव्हां सूर्या एवढा गोळा होईल. दर तासास ३० मैल प्रमाणे रात्रंदिवस चालणाऱ्या आगगाडीला सूर्यभोवतीं एक फेरा करून येण्यास सवानऊ वर्षे पाहिजेत.

सूर्याच्या अंगीं पृथ्वीला आकाशांत आपल्या भोवतीं फिरण्यास लावण्या जोगे बळ आले आहे तें केवळ त्याच्या आकारावर नाहीं. पुष्कळ धूमकेतु सूर्योहूनही आकारानें मोठे असतात. परंतु त्यांच्या अंगीं आकर्षणशक्ति मुळींच नसते. सूर्याचे प्रकृतिद्रव्य पृथ्वी इतके दाट नाहीं; सुमारे चवथाई विरल आहे. तरी त्याचे एकंदर द्रव्य मोजलें तर घटव्याच्या ३। लक्ष पट वजन आहे. सूर्यभोवतीं फिरण्याऱ्या सगळ्या ग्रहांचे घटकद्रव्य एकत्र केलें तरी त्याच्या ७५० पट सूर्य आहे. म्हणूनच कोट्यवधि कोसांवरून तो त्यांस आपल्या भोवतीं प्रदक्षिणा वालण्यास लावितो. त्यांत कधीं चूक पडते, किंवा कोणी एकादा कधीं थांबतो काय ? एकादें घड्याळ आपण आठ दिवसांची किछी देऊ ठेविलें तरी एकादे वेळीं दुसऱ्याच दिवशीं बंद पडते. परंतु आमच्या सूर्यभोवतीं पृथ्वीहून लहान मोठे एकंदर ८ ग्रह फिरत आहेत. जे जवळ आहेत ते जलद फिरतात, दूर आहेत ते सावकाश फिरतात. ह्या सगळ्या घड्याळास परमेश्वरानें किछी कधीं दिली आणि ती किती दिवस पुरेल याचा वरोबर अजमासही कोणाला नाहीं.

चंद्राहून पृथ्वी मोठी आहे, आणि तिच्याहून सूर्य फारच मोठा आहे. असें असून तो चंद्रा एवढाच दिसतो हें कसें, अशी शंका सहज येईल. तर हें सूर्याच्या अतिदूरत्वामुळे होतें. पृथ्वीपासून सूर्य किती दूर आहे ह्याविषयीं १५० वर्षा-

पूर्वी कोणास कव्यनाही नवहती. हें अंतर काढण्यास निरनिराळ्या राष्ट्रांचे लक्षावधि सूर्यविवाचे अधिक्रमण शुक्र अमुक दिवशीं करणार असें भविष्य अगोदर करून त्यावर भरंवसा ठेवून तो दिवस आला कीं कोणी पृथ्वीच्या ह्या टोंकास धांवतात, कोणी त्या टोंकास जातात. कोणी आमच्या देशांत येऊन जातात तरी आम्हांस त्याची दादही नसते. इ० स० १७६१ आणि १७६९ या वर्षी झालेल्या अधिक्रमणांवरून सूर्याचे अंतर वरेंच सूक्ष्म समजले. इ० स० १८७४ आणि १८८२ च्या अधिक्रमणांनी त्याहून सूक्ष्म उरले. अधिक्रमणाशिवाय दुसऱ्याही दोनतीन रीटींनी हल्लीं हें अंतर काढिले आहे. तरी अद्यापि त्यांत दोन तीन लक्ष मैलांची चुकी असण्याचा संभव आहे. जेथे कोटींनी गणना होणार तेथे दोन तीन लक्षांची चूक कांहीं फार नाहीं. पुण्याहून मुंबईस चार तासांत पौंचेल अशा स्पेशल ट्रेनीत बसून आपण सूर्याची यात्रा करण्यास निवृंथ या. वारंत उत्तरण्यास स्टेशन नाहीं, म्हणून स्नानादिकांची तजवीज आपल्यास गाडींतच केली पाहिजे. ती केली म्हणजे गाडीला विसावा देण्याचे कारणच नाहीं. याप्रमाणे आपण दर अहोरात्रांत ७२० मैल प्रवास केला तर इ० स० १८९३ च्या आरंभी आपण निवाल्यास सूर्यदर्शन घेऊन परत येऊं तों इ० स० २५९५ साल येईल. सूर्य प्रसन्न होऊन आपल्यास इतके दीर्घायुष्य देईल, तरी मृत्युलोकीं आमच्या वंशजांच्या २७ पिढ्या गुजरून पिढ्या तोडण्याची



चित्रांक ७—सूर्यविवतिलक.

\* पुढे बुध ओणि शुक्र यांची वर्णने पहा.



पाळी येईल, इतके हें अंतर आहे तरी आकाशांतील अंतरभू मोजण्याची ज्योतिप्यांची ही काठी आहे. हिमालय हा पृथ्वी मोजण्याचा मानदंड असे कालिदासाने म्हटले आहे. एकाद्या भितीची लंबी मोजण्यास आपण एकादी हातभर लांब काठी घेतों किंवा फूट घेतों. हिमालया इतकी काठी म्हणजे किती विलक्षण असें मनांत येऊन आपण आश्रयचकित होतों. परंतु ९,२३,००००० मैलांच्या मानदंडा पुढे पृथ्वीवरच्या अति मोठ्या मानदंडाचा काय पाड !

नुसत्या डोळ्यांनी पाहिले तर सूर्यविंव सर्व भागी एकसारखे तेजस्वी दिसते. परंतु दुर्बिणीतून त्याजवर एक किंवा अनेक काळे ठिपके दिसतात. आणि बाकीचे विव एकाद्या स्वच्छ प्रवाही पदार्थात तांदुळाचे दाणे किंवा बारीक कण तरंगत असल्याप्रमाणे दिसते. हे कण अस्पष्ट दिसतात. कोठे कोठे मुळींच दिसत नाहीत. हे कण म्हटले तरी हांचा वास्तविक विस्तार शेंकडे मैल असतो. चित्रांक ७ यांत दुर्बिणीतून सूर्यविंवावर दिसणारा एक डाग आहे. त्यावरून सूर्याच्या डागांचे स्वरूप समजेल. आणि त्याच्या भोंवतालच्या आकृतीवरून सूर्यविंव कर्से कणमय दिसते हेंही समजून येईल. सर्व डागांची आकृति सारखी नसते. आणि सूर्य आपल्या आंसाभोंवतीं फिरतो यामुळे एकच डाग विंवाच्या निरनिराळ्या भागी निरनिराळा दिसतो. मातीच्या गोळ्यावर चवली चिकटविली तर कशी दिसेल आणि तो गोळा फिरविल्यामुळे ती कडे कडे गेली असतां कशी दिसेल हें मनांत आणिले असतां, डागांचे स्थान बदलल्यामुळे त्याची आकृति कशी बदलते हें समजेल. स्थानांतरामुळे होणाऱ्या फेरफाराशिवाय स्वतः डागाच्या आकारांतही फरक असतो. कांहीं डाग कांहीं दिवस दिसून नाहीसे होतात. आणि कांहीं तर कांहीं महिने दिसत असतात. एकादा डाग इतका मोठा असतो कीं तो नुसत्या डोळ्यांनीही दिसतो. वराहमिहिराने सूर्यांचे वर्णन केले औहे तें वाचीत असतां त्यास व त्याच्या पूर्वीच्या ज्योतिष्यांस मूर्यावरचे डाग दिसले असावे असे खाचीने वाटते. सूर्यविंवांचे क्षेत्र किती आहे हें मनांत आणिले म्हणजे हे डाग लहान दिसले तरी त्याचे क्षेत्र किती मोठे असते हें लक्षांत येईल. कांहीं डागांचे क्षेत्रफल कोळ्यवधि मैल असते. डागाचा मध्यभाग फार काळा दिसतो, त्यास छाया म्हणतात; आणि भोंवतालीं काळसर जागा दिसते, तिला छायाकल्प म्हणतात.

दुर्बिण निवाल्यावर लागलाच म्हणजे १० स० १६११ मध्ये प्रथम ह्या डागांचा शोध लागला. सूर्य आपल्या आंसाभोंवतीं फिरतो हें डागांमुळेंच समजले. हा अक्षप्रदक्षिणाकाळ सूर्यविंवावर सर्वभागी एकसारखा नाहीं. सूर्याच्या विषुववृत्तापेक्षां ध्रुवाकडील प्रदेशास आंसाभोंवतीं फिरण्यास जास्त काळ लागतो. आणि हा फरक निरनिराळ्या वेळीं भिन्न असतो. असा भेद कां व कितपत पडतो यावृद्ध अनेक अनुमाने आहेत, परंतु त्यावृद्ध सिद्धांत अद्यापि ठरला नाहीं. सुमारे

१—कुमारसंमव, १.१. २—नुसत्या डोळ्यांनी सूर्यांकडे पाहणे झालें तर भिंगावर काजळ धरून त्या भिंगांतून पहावे. नाहीं तर डोळे विघडतील. ३—वृहत्संहिता, अध्याय ३.

२९ पासून २६॥ पर्यंत दिवसांत सूर्याची अक्षप्रदक्षिणा होते. सूर्यविवाच्या पूर्वप्रांतीं एकादा डाग दिसून लागला तर सुमारे वारा तेरा दिवसांत तो पश्चिमप्रांतीं दिसतो. आणि पुन्हां १३।१४ दिवसांनी पूर्वेस दिसून लागतो.


सूर्यावर हे डाग एकाद्या वर्षी फार दिसतात, एकाद्या वर्षी थोडेच दिसतात. वर्षीत मुळीच डाग दिसला नाहीं असें कधीच होत नाहीं. हे डाग कमजास्त दिसण्याच्या काळांत कांहीं नियम दिसून येतो. एकदां डाग फार दिसले तर पुन्हा सुमारे ११ वर्षे ३ महिने इतक्या काळानें फार दिसतात. ह्या शतकांत ३० सन १८१०, २३, ३३, ४४, ५६, ६७, ७८ ह्या वर्षी डाग फार थोडे दिसले. आणि ३० सन १८०४, १६, २९, ३७, ४८, ६०, ७०, ७३ ह्या वर्षी फार दिसले. गेल्या (१८९२) वर्षी अग्रिल व मे महिन्यांच्या अखेरीस हे डाग पुष्कळ दिसले. हे डाग दिसण्याच्या काळांचे चक्र सवाअकरा वर्षीचे आहे ह्यांचे कारण काय ह्याचा अद्यापि निश्चयात्मक शोध लागला नाहीं. परंतु ह्यांचे कारण बाह्योपाधि नव्हे, सूर्याच्या कांहीं अंतःस्थितीमुळे नियमित काळानें हे डाग दिसतात असें प्रख्यात ज्योतिष्यांचे अनुमान आहे.

सूर्याच्या डागांच्या कालचक्रास अनुसरून धान्यादिकांचे भाव कमजास्त होतात. डाग कमी असतात तेव्हां सूर्यकिरण पिकास अनुकूल असतात, असें हर्शलचे मत होतें. कै० वा० केरोपंतनाना ह्यांनी ह्याबद्दल पुष्कळ विचार केला होता. पावसाशीं व दुष्काळाशीं डागांचा संबंध आहे असें त्यांचे अनुमान होतें. नुकतेच निवर्तलेले मद्रास येथील वेधशाळेचे मुख्य अधिकारी पागसन ह्यांचे मत होतें कीं, डागांप्रमाणे कर्नाटिकाच्या पावसांत फरक पडतो. परंतु एकादे वर्षी पाऊस कमी पडला तरी तो हंगामशीर पडला असतां पिकांस फार उपयोगीं पडतो असें होतें. यामुळे डागांवरून दुष्काळाबद्दल नियम फारसे बांधितां यावयाचे नाहींत. हर्शलचे मत पुढील अनेक वर्षांच्या अनुभवावरून खेरे ठरलें नाहीं. आणि डागांशीं पृथक्कीच्या उप्पनेचा व वातावरणाच्या स्थितीचा कांहीं संबंध आहे कीं काय, असल्यास कसा आहे याबद्दल कांहीं सिद्धांत अद्यापि ठरले नाहींत.

आरोरा म्हून चमत्कारिक प्रकाश उत्तरध्वाकडे दिसतो तो आणि विद्युच्छक्ति ह्यांचा व डागांचा संबंध आहे असें दिसून आले आहे. ज्या वर्षी डाग फार दिसतात त्या वर्षी आरोरा हें औत्तरतेज फार दिसतें. व विद्युदंत्रे आणि लोहचुंबक यांस उपाधि फार होतात. गेल्या वर्षी पुष्कळ डागांच्या वेळीं तारायंत्राच्या कामास अडथळा झाला, असें अनुभवास आले.

नुसत्या डोळ्यांनी किंवा सामान्य दुर्बिणींतून सूर्य हा एक तेजोगोल दिसतो. परंतु खग्रास-सूर्यग्रहणांच्या वेळीं सामान्य दुर्बिणींने किंवा वर्णलेखकदुर्बिणींने या तेजोगोलाच्या भोवतालीं अनेक चमत्कार दिसतात. तेजोगोलाभोवतीं प्रथम एक आवरण आहे. हें तेजोमय आहे. ह्याचा पृष्ठभाग उंचसखल दिसतो. तो करवाताच्या दांत्यां सारखा दिसतो. करवताचे दांते एकसारखे असतात, तितके निय-

मित तें आवरण नसतें. तथापि आपण त्यास क्रकचावरण म्हणून् ह्यांत दोन थर आहेत. खालचा सूर्यविवापासून सुमारे एकदोन विकला आहे. आणि वरचा सुमारे दहापंधरा विकला आहे. म्हणजे आंतल्याची उंची सुमारे पांचसाहाशें मैल आहे, आणि बाहेरच्याची सुमारे दोन हजारपासून सात हजारपर्यंत मैल आहे. या आवरणांतून मधून मधून तांब्या किंवा गुलाबी रंगाच्या ज्वाळा बाहेर येत असतात. ह्या कधीं थोड्या असतात, कधीं पुष्कळ असतात. सूर्यवर डाग नसतात तेव्हां ह्या वहुधा मुक्ठींच नसतात. ह्यांस आपण तेजःशृंगे अथवा शृंगे म्हणून् तेजोगोलापासून




चित्रांक ८—सूर्याचे प्रभामंडल आणि तेजःशृंगे.

हीं कधीं कधीं ५०० मैल उंच असतात, कधीं १००००० मैल उंच जातात. क्रकचावरणाभोवतीं लखलवीत प्रभामंडल असतें. ह्यास किरीट अशा अर्थाचे (corona) असें युरोपियन नांव आहे. हें मंडल तेजोगोलाच्या भोवतीं सर्वत्र असतें. ह्यास आपण प्रभाकिरीटमंडल अथवा प्रभामंडल म्हणून् ह्यांत कधीं कधीं दोन भाग दिसतात. एक आंतला आणि एक बाहेरचा. आंतला विशेष तेजस्वी असतो. प्रभामंडल कधीं अगदीं अरुंद असतें. कधीं तें कांहीं कला मात्र रुंद असतें व कधीं तर विवाहितके बाहेर पसरलेले असतें. सूर्यवर डाग थोडे असतात तेव्हां तें अगदीं लहान असतें. डाग फार असतील तेव्हां फार रुंद असतें. इ० सन १८८३ ता० ६ मेच्या सूर्यग्रहणांत हें सूर्यविवाच्या दुष्पट रुंद होतें. विवाचा व्यास सु-

मारे १६०००० मैल आहे. प्रभामंडल पाऊण लक्षपासून १६ लक्ष मैल पर्यंत रुंद असते. म्हणजे तेजोगोलाच्या वर इतके उंच असते.

क्रांतितेज या नांवाचे तेज क्रांतिप्रदेशांत सूर्यपासून सुमारे १० कोटी मैलांपर्यंत पसरलेले आहे. त्याचे वर्णन पुढे येईल.

चित्रांक ८ यांत सूर्याचे प्रभामंडल आणि तेजःशृंगे दाखविली आहेत. सन १८६९ च्या आगस्ट महिन्यांत अमेरिकेत खग्रास-सूर्यग्रहण झाले त्या वेळी तें चित्र प्रथम काढिलेले आहे. खग्रास-सूर्यग्रहणाच्या वेळी प्रभामंडल कधीं कधीं नुसत्या डोक्यांनी देखील दिसते, असें दुर्बिणीच्या पूर्वीची खग्रासग्रहणांचीं वर्णने आहेत त्यांवरून दिसून येते. तीं ग्रहणे पाहणारांस त्याचे स्वरूप व कारण माहित नव्हते. परंतु दुर्बिणींतून त्याचे स्वरूप स्पष्ट दिसून आल्यावर पूर्वीचीं वर्णने या मंडळाचींच आहेत, असें सिद्ध झाले. सूर्यग्रहणांत चंद्रविबाच्या योगाने सूर्याचे आच्छादन होत होत पूर्ण आच्छादन झाल्यावरावर विवाभोवतालीं विलक्षण तेजस्वी प्रच्छादन होत होत पूर्ण आच्छादन झाल्यावरावर विवाभोवतालीं विलक्षण तेजस्वी प्र-



चित्रांक ९—सूर्याचा तेजोगोल, क्रकचावरण आणि तेजःशृंगे.

भामंडल कांहीं मिनिटे दिसते. विवाच्या जवळचा भाग फार तेजस्वी असतो. तो कांहींसा तांबूस असतो. त्याच्या बाहेर पिंवळसर अथवा मोत्यासारखा वर्ण दिसतो. सुमारे मंडळाचा अर्धा भाग चांगला तेजस्वी दिसतो. त्याच्या बाहेर तेज अस्पष्ट होऊऱ्याला लागते, व शेवटाकडे तें अगदीं पांढरे दिसते. हे वर्ण सर्वदां सारखे नसतात. अलीकडील वेधांवरून दिसून आले आहे कीं प्रभामंडल अगदीं वायोकॅं असते असा नियम नाहीं. कधीं कधीं त्याचा आकार अनियमित असतो. कधीं

चार बाजूंस त्याचे कोंपरे वाढलेले असतात. सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या एका ग्रहणात तेजःशृंगे दिसल्याचा उछेल आहे. परंतु त्यांकडे ज्योतिष्यांचे विशेष लक्ष लागल्यास सुमारे एक शतकच झाले. आणि ककचावरणाचा विशेष शोध तर गेल्या २० वर्षांत झाला आहे.

चित्रांक ९ यांत सूर्याचा तेजोगोल, ककचावरण आणि तेजःशृंगे दाखविली आहेत. ह्याचे मूळ चित्र इतालींतील प्रस्त्रयात ज्योतिषी सेची यांने इ० सन १८७१ मध्ये काढिलेले आहे. त्यांत निरनिराळी १७ शृंगे आहेत.

सूर्यवर प्रभामंडल आणि तेजःशृंगे कशामुक्ते उत्पन्न होतात, हें मंडल, तीं शृंगे, आणि ककचावरण यांची शारीरघटना कशी आहे, व या सर्वांच्या अंतर्भूगीं असणारा साक्षात् सूर्य हा काय पदार्थ आहे, आणि त्यावर डाग कां दिसतात, हें समजण्याविषयीं सांप्रतच्या ज्योतिष्यांचे प्रयत्न चालू आहेत. आमचा नेता, आमचा पोषणकर्ता, किंबुना आमचे सर्वस्व, असा जो सविता त्याचे ब्रह्मस्वरूप जाणण्याविषयीं आमच्या प्राचीन क्रषींनी तपश्रीर्या केली. सांप्रतच्या युगांत पाश्चात्य ऋषि परमेश्वराच्या ह्या अतितेजस्वी विभूतीचे प्रकृतिस्वरूप जाणण्याकरितां तपश्रीर्या करीत आहेत. वर्णलेखक हें एक विलक्षण साधन त्यांस प्राप्त झाले आहे. सूर्यग्रहण आले कीं अगोदर कितीएक दिवस त्याचा त्यांस वेध लागतो. सूर्यावलोकन करण्याकरितां योग्य स्थळ शेंकडो कोस लांब असलें तरी दुर्बिणी, वर्णलेखक, इत्यादि खटायेपासह तिकडे ते प्रयाण करितात. ग्रहणस्पर्शाची वाट पहात बमून स्पर्श होतांच आसन घालून जे बसतात ते मोक्षापर्यंत आसनावरून ढळत नाहींत. डोक्याच्या पापण्याही त्यांस नकोशा होतात, मग अम्रे आलीं तर तीं त्यांस शत्रुवत् वाट असतील यांत काय नवल? इतक्या उत्सुकतेने ते सूर्यावलोकन करीत असता पूर्णग्रास पाहण्याची दहा वीस पक्के मात्र टिकणारी संधि साधली आणि तींत सूर्यांने प्रसन्नमुद्रेने त्यांस दर्शन देऊन वर्णलेखकाद्वारे आपली प्रतिमा काढून दिली म्हणजे तपश्रीयेचे सार्थक झालेसे त्यांस वाटते. अशा एका ग्रहणाने काम होत नाहीं. १८६८ च्या आगष्टांत हिंदुस्थानांत खग्रास-सूर्यग्रहण होते. तें पुण्यकांस आठवत असेल. तेहां वर्णलेखक यंत्राचा उपयोग प्रभामंडल, तेजःशृंगे इत्यादि पाहण्याकडे प्रथमच केला. युरोपांतून कित्येक ज्योतिषी या देशांत आले होते. प्राचीन काळीं जेथें आर्यक्रषींनी तप केले तेथेच या तपास आरंभ होणे श्रेयस्कर म्हणूनच वर्णलेखक यंत्राच्या शोधानंतर पहिले मोठे ग्रहण ह्या देशांत दिसण्याचा योग ईश्वरानें आणिला असे दिसते.\*

दुर्बिणींतून सूर्य फार तर दोन लक्ष मैलांवरून डोक्यांनी पहावा असा दिसतो.

\* ह्या ग्रहणाच्या वेळीं वेध घेण्यास कै० वा० केरोपंतनाना हे विजापुरास गेले होते. त्यांनी त्या ग्रहणाचे मनोरंजक वर्णन नवंबर व डिसेंबर १८६८ च्या शाळापत्रकांत केले आहे. त्यांत प्रभामंडलाविषयीं टेनेव याचा अभिप्राय दिला आहे, तो मात्र आतां चुकीचा ठरला आहे. हें ग्रहण विजापूर येये ५ मिनिटे आणि १० सेकंद इतका वेळ खग्रास होते.



अगदीं वर हायद्रोजन आहे. आंत जावें तसतसे अनेक धातु बाष्परूपांने आहेत. पायथ्याशीं या आवरणाची घनताही फार आहे. व सूर्याच्या तेजोगोलापासून निघणाऱ्या किरणांचे तेथें निगिलन होतें; म्हणजे कांहीं किरण तें गिळून टाकितें. हायद्रोजन, सोडिअम्, लोखंड, मैग्निशिअ, वारियम्, तांवे, जस्त, क्यालशिअम्, क्रोमिअम्, निकेल, टिटानियम्, कोबाल्ट, मांगनीज हीं तच्चे ककचावरणांत आहेत. सोनेही असेल असे संभवते. शिवाय पृथ्वीवर माहीत नाहीत असेही कांहीं पदार्थ आहेत. हे सर्व अत्युप्ण बाष्परूपस्थिरांत आहे. यांत धातु मुख्यतः खालच्या थरांत आहेत; आणि वायु मुख्यतः वर आहेत.

शृंगे ककचावरणावर पुष्कळ उंचीपर्यंत असतात, असे पूर्वी सांगितलेंच आहे. प्रभामंडलाचा वर्णलेख सूर्यग्रहणांत मात्र चांगला निघतो. एरव्हीं स्पष्ट निघत नाहीं. परंतु प्रभामंडलापेक्षां शृंगे तेजस्वी आणि उष्ण असल्यामुळे त्यांचा वर्णलेख सूर्य प्रकाशलेला असताही निवृतो. हीं शृंगे दोन प्रकारचीं आहेत. कांहीं ढगांसारखीं तरंगत असतात. परंतु कोणताही पदार्थ तोलून धरण्याजोगे वातावरण, शृंगे असतात त्या प्रदेशीं नाहीं. यामुळे प्रभामंडलाचे द्रव्य वर कसे राहते हें सांगणे जसे कठिण आहे, तसेच ह्या शृंगांविषयीं आहे. त्यांत कांहीं शृंगे तर एकाच जागीं फार वेळ स्थिर राहतात, यामुळे प्रभामंडल तोलून राहण्यासंबंधी पहिलीं दोन कारणे यास लागू पडत नाहीत. तिसरे मात्र लागू पडेल. दुसऱ्या प्रकारचीं शृंगे उद्भवनानें होतात. क्रकचावरणांतून मोळ्या झपाव्यानें हायद्रोजन आणि मैग्निशिअम् वाहेर पडतात. त्यांचा वेग दर सेकंदास १५० मैलपर्यंत असतो. हें उद्भवन कितीएक घटिकांपर्यंत व कधींकधीं कितीएक दिवसपर्यंत एकसारखे चाललेले असें. ह्या पदार्थाची वाफ हजारो मैल पसरते, आणि पुनः तेजोगोलावर येऊन पडते.

सूर्यपृष्ठावर ककचावरणांत निरनिराळे व्यापार किती वेगाने चालले असतात हें वर्णिता येणे कठिण. क्रकचावरण हा एक अभिसमुद्र म्हटला तर पृथ्वीवरील अत्युप्ण अभिगृहांपेक्षांही उष्ण आणि आतलांतिक महासागराच्या रुंदीहून खोल, असा तो समुद्र आहे. त्याची गति वादकाची गति म्हणावी, तर पृथ्वीवर वादकाचा वारा तासांत फार तर १०० मैल वहातो. क्रकचावरणांतल्या पदार्थात सेकंदांत इतका वेग आहे. सूर्याच्या वातावरणांतील वादळ इतके जवर असें कीं, तें मिहलद्वीपाच्या किनाऱ्यावरून निघाल्यापासून १५ सेकंदांतच मुंबई वगैरे बंदरांचा नाश करून कराचीस पांचेल; आणि वाटेंत नुसते झाडांमाडांचे धुडके उडवूनच राहणार नाहीं, तर सगळ्यांस अभिरूप करील. ज्वालामुखींतून झपाव्यानें वाहेर पडणारा आणि आसपासचीं शहरे गिळकृत करणारा लाव्हा आपल्यास

\* जान्सन नामक मैंच ज्योतिषी ३० स० १८६८ च्या सूर्यग्रहणांत हिंदुस्थानांत आला होता, तेव्हां त्याने प्रथम हा अनुभव घेतला. व इंग्लंडांत लॉकियर यानेही त्याच सुमारास हा शोध लाविला.

अतिवेगाचा वाटतो. परंतु सूर्याच्या आवरणांतून निघणाऱ्या ह्यांच्या वेगापुढे तो काहींच नाहीं. लाख अर्धा लाख मैल पसरणारीं हीं शृंगे पृथ्वीसारखे गोल गिळकृत करून वाष्परूप करून टाकतील. सेकंदांत कधीं कधीं चारशे मैल जाणाऱ्या ह्यांच्या वेगाइतका वेग अतिशीघ्रगामी धूमकेतूचाही नाहीं. प्रलयकाळचीं पुराणांतरीं वर्णने देखील सूर्यावरील नित्यप्रलयापुढे काहींच नाहींत.

साक्षात् तेजोगोलाची उष्णता तर वरच्या पेक्षांही भयंकर आहे. आपल्यास प्रकाश व उष्णता प्राप्त होते ती सूर्याच्या तेजोगोलापासून होते. दृश्यविवाच्या मध्यापासून प्रकाश व उष्णता ह्यांचे अरीभवन फार होतें. मध्यविंदूपासून उष्णता जितकी निघते त्याच्या अर्धी कडेच्या भागांतून निघते; प्रकाश सुमारे तृतीयांश निघतो; आणि रासायनिक किरण सप्तमांश वाहेर पडतात. सूर्याभौवतालीं जें आवरण आहे त्यांत उष्णता आणि प्रकाश यांचे काहीं निगिलन होते असें वर सांगितलेंच आहे. तेजोगोलांतून जितके किरण वाहेर पडतात, त्यांतले सुमारे निमे क्रकचावरणांत गुप्त होतात. हे आवरण नसते तर सूर्य हल्हींच्या सुमारे दुप्पट उष्ण आणि दुप्पट तेजस्वी असता. आणि दृष्टीला अधिक स्वच्छ नीलवर्ण दिउष्ण आणि दुप्पट तेजस्वी असता. तरी हळीं पृथ्वीला सूर्यापासून एका दिवसांत जी उष्णता मिळते ती सल्ला असता. तरी हळीं पृथ्वीला सूर्यापासून एका दिवसांत जी उष्णता मिळते ती सल्ला असता. इतकी आहे कीं, पृथ्वीभौवतीं वर्फाइतक्या थंड पाण्याचा २६० यार्ड खोल समुद्र इतकी आहे कीं, पृथ्वीभौवतीं वर्फाइतक्या थंड पाण्याचा २६० यार्ड खोल समुद्र असता तर त्यास त्या उष्णतेने आधण आलें असते. आणि ही उष्णता सूर्यातून असता एकंदर उष्णतेचा कायतो दोन अब्जावा हिस्सा आहे !

सूर्यविवावर डाग दिसतात ते मुख्यतः सूर्याच्या विषुववृत्ताच्या दोहींकडे ३०।३० अंशांपर्यंत दिसतात. त्याच्या पलीकडे दिसतात ते अस्पष्ट असतात. हे डाग कसे उत्पन्न होतात ह्याविषयीं सिद्धांत अद्यापि ठरला नाहीं. सूर्यावर ज्या अत्यंत विलक्षण चळवळी चाललेल्या असतात त्यांस कारण तेजोगोलांतील द्रव्यांची अत्यंत उष्णता आणि रसायनप्रीतीमुळे संयोग पावण्याचा त्यांचा कल हे होय. डागांविषयीं सेची या नामांकित वेघकुशल ज्योतिष्यांचे मत पुढे लिहिल्याप्रमाणे आहे. हायद्रोजन, मॅग्नेशिअम्, सोडिअम् ह्यांच्या अत्युष्ण वाफा तेजोगोलांतून वाहेर पडून वर येतात, त्याच्या अंगीं प्रकाशकिरणांचे निगिलन करण्याचा मुण आहे यामुळे तेजोगोल आणि आपली दृष्टी ह्यांच्या मध्ये जेव्हां त्या एके ठिकाणी दाट जमतात तेव्हां किरणांस आपलेकडे येऊ देत नाहींत. यामुळे त्या ठिकाणी विवावर आपल्यास डाग दिसतो. इतर ज्योतिष्यांच्या मतेही किरणनिगिलन हेच डागांचे मुख्य कारण आहे.

तेजोगोलाची घटना कशी आहे ह्याविषयीं दोन मते आहेत. त्याचा वरचा भाग घन असावा आणि प्रकाश व उष्णता त्यापासून येत असावी असा संभव दिसतो. ह्या घनकवचाची जाडी सुमारे तीन चार हजार मैल असावी. हा तेजोगोलाचा बहिर्भाग घन नसेल तर त्याचा पृष्ठभाग सर्वकाल एकसारखा सपाट दिसणार नाहीं. तो वायुरुल्पी आहे असें कितीएकांचे मत आहे. परंतु तसा असता तर

वेगानें बाहेर पडणाऱ्या शृंगांवरोबर त्यांत कळोळ उसकून त्याची सपाटी मोडती. परंतु ती कधीं मोडत नाहीं. हें कवच पृथ्वीच्या पृष्ठभागासारखे घन असेल असें नाहीं. त्याच्या आंत पदार्थ अत्युष्णवायुरूप स्थितींत आहेत, त्यांवर द्रव्याचे घन परमाणु तरंगत असतील, आणि अशा परमाणूंचे हें कवच बनले असेल. म्हणून त्याची सपाटी मोडत नाहीं, असें साधारण मत आहे.

तेजोगोलाचा हा जो वरचा थर ह्याच्या आंत सर्व द्रव्ये वायववस्थेत आहेत. ह्या आंतल्या भागीं दाव इतका आहे कीं त्याची घनता प्रवाही पदार्थी इतकी आहे. तरी तेथें उण्णता अतिशय असल्यामुळे त्यांतलीं सर्व द्रव्ये रसायनसंयोग न पावतां वायुरूप स्थितींत आहेत. तेजोगोलाच्या उण्णतेची गणना करणे कठिण आहे. ती सुमारे दोन कोटी अंश असावी. ह्या उण्णतेची उत्पत्ति, तिचा व्यय, इत्यादि-कांविषयीं विवेचन पुढे येईल.



पृथ्वीवरील सर्व घड्याळांचे घड्याळ.

सांप्रत मुंबई, पुणे ह्या शहरांत तर असो, परंतु इतर मोळ्या शहरांतून व गांवांतून, आणि कचित् खेड्यापायांतूनही, घड्याळे दृष्टीस पडतात. कोणी आंदोलकाचीं किंवा दुसऱ्या प्रकारचीं मोठी घड्याळे बाळगितात. कोणाजवळ खिशांतलीं लहान घड्याळे असतात. आपलीं पूर्वींची घटीयंत्रे, व प्रस्तुत चालणारीं वेळ मोजण्याचीं वालुकायंत्रे, छायायंत्रे, हाषेक्षां आंदोलकयंत्रे किंवा दुसऱ्या प्रकारचीं लहान-मोठीं घड्याळे हीं सोईचीं होत, आणि तीं थोडक्यांत मिळतातही. तेहां तीं बाळगण्याची इच्छा पुष्कळांस होणे साहजिक आहे. परंतु, तीं जो वेळ दाखवितात त्यासंबंधे माहिती, तीं बाळगणारांस असेल, तरच त्यांपासून खरा उपयोग होईल; नाहीं तर तीं असून नसून सारखींच ! ही माहिती पुष्कळांस नसते. निदान ह्याविषयीं विचार तरी थोडक्यांनीच केलेला आढळतो. घड्याळ बंद पडल्यामुळे पुन्हा लावावयाचे असलें, किंवा मार्गेपुढे झालेसे वाटल्यामुळे दुरुस्त करावयाचे असलें, तर पहा शेजारचे घड्याळ, दादासाहेबांचे घड्याळ विघडले कीं त्यांनी तें रावसाहेबांच्या घड्याळावरून लावावें, रावसाहेबांनी अणणासाहेबांच्या वरून लावावें, फार झाले तर मास्तरांचे घड्याळ पहावें, किंवा पोष्टाचे पहावें, असे बहुतकरून होतें. परंतु ज्यावरून आपण आपले घड्याळ लावितों तें बरोबर आहे किंवा नाहीं याचा विचार कोण करितो ! दहा पांच मिनिटे किंबहुना अर्धा पाऊण तास मार्गे काय आणि पुढे काय ! मोळ्या पोष्टाचा किंवा रेल्वेस्टेशनचा गांव असला म्हणजे घड्याळ पाहण्यास चांगले साधन असते. परंतु पोष्टाचे किंवा रेल्वेचे घड्याळ तरी कसे बरोबर लावितात, व तें जो वेळ दाखविते तो आपल्या गांवीं लागू पडेल कीं नाहीं ह्याचा विचार कोणी केला आहे काय ? पोष्टांत तारायंत्र असलें तर तेथेचे घड्याळ व रेल्वेचीं घड्याळे मद्रासेहून तारायंत्रांतून खरा वेळ विचारून त्याप्रमाणे लावितात. परंतु मद्रासेस तरी खरा वेळ कसा समजावा ? मनुष्यानें केलेले घड्याळ कितीही उत्तम असलें तरी तें नेहमीं एकसारखे चालेल, कमजास्त चालणार नाहीं, म्हणजे दिवसांत त्यांत २४ तासच होतील, त्याहून तें शीघ्र किंवा मंद चालणार नाहीं, तसेच तें विघडणार नाहीं किंवा बंद पडणार नाहीं, असे होणे अशक्य. क्रोनामिटर म्हणून फार उत्कृष्ट घड्याळे असतात. त्यांस किंमत फार पडते. तरी तीं देखील विघडतात. मग इतरांची काय कथा ! तर घड्याळे लावण्यास कोणते तरी एक घड्याळ असे असले पाहिजे कीं तें कधीं बंद पडणार नाहीं, विघडणार नाहीं, व मार्गेपुढे होणार नाहीं. असे घड्याळ ईश्वरनिर्भितच असले पाहिजे हें स्पष्ट दिसते. सूर्य किंवा नक्षत्रे हें अनादिसिद्ध घड्याळ होय. मद्रास येथे ज्योतिषवेधशाळा आहे. तसेच मुंबई येथे मुख्यतः लोहचुंबकर्धमे समजण्याकरितां वेधशाळा आहे. ह्या दोन्ही ठिकाणी खस्थ ज्योतींच्या वेधावरून घड्याळ लावितात. आणि त्यावरून मग सर्व हिंदुस्थानांतल्या घड्याळांत खरा वेळ समजतो.

थोडा प्रयत्न केला तर मुंबई किंवा मद्रास यांवर अवलंबून न राहतां आपल्यास पाहिजे तेथें घज्याळ लावितां येईल. आणि ज्या त्या ठिकाणीं घज्याळ लावलें तरच त्यावरून योग्य वेळ कळेल. घज्याळं नव्हतीं तेव्हां मद्रास किंवा मुंबई यांवांचून आमचे अडत असें काय? नाहीं. तसें हळींही अडणार नाहीं. आणि वस्तुतः मद्रासचा काळ आपल्या उपयोगीही नाहीं. सर्व ठिकाणीं सूर्योदय किंवा सूर्यास्त एकदम होते तर मद्रासची वेळ पाहिजे तेथें उपयोगीं पडती. परंतु तसें होत नाहीं. फार तर काय, मुंबईस सूर्य मध्यान्हीं येतो त्याच्या अगोदर चार मिनिटे पुण्यास मध्यान्हीं येतो. म्हणून मुंबईच्या घज्याळाहून पुण्याचें घज्याळ चार मिनिटे पुढे पाहिजे. याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचा काळ निराळा असतो. ह्या कालास आपण निजकाल म्हणून. हा निजकाल समजण्याची गरज वारंवार लागते. हा कसा समजावा, म्हणजे घज्याळ कसें लावावें, याचा थोडासा विचार करूं.

घज्याळांविषयीं गैरमाहित अशा लोकांची समजूत अशी असते कीं, सूर्योदयावरोवर घज्याळांत नेहमीं सहा वाजतात. परंतु हींत तर फारच चूक आहे. तसेच दोन प्रहरीं घज्याळांत वरोवर १२ वाजतात, असाही कित्येकांचा समज असतो. आणि ह्याच धोरणानें ते घज्याळ लावितात. यांतही दोन प्रकारांनी चुकी होण्याचा संभव असतो. वरोवर दोन प्रहर नुसत्या डोळ्यांनी समजें कठिण, आणि वरोवर दोन प्रहरीं नेहमीं वारा वाजतात असें नाहीं. दोन प्रहरीं, म्हणजे याम्योत्तरीं सूर्य येतो तेव्हां, कधीं वारा वाजण्यास १५ मिनिटे अवकाश असतो; आणि कधीं सवाबाराही होतात. असें होण्याचें कारण, सूर्याची गति नियमित नाहीं, हें होय. क्रांतिवृत्तांत त्याची गति कधीं ९७ कला असते, कधीं ६१ कला असते. यामुळे एकदां सूर्य मध्यान्हीं आल्यापासून पुन्हां मध्यान्हीं येण्यास कधीं २४ तासांहून ३० सेकंदपर्यंत जास्त लागतात, कधीं ३० सेकंद कमी लागतात. सूर्योदय किंवा अस्त यांत तर याहूनही कमजास्त फरक पडतो. यामुळे एकदां सूर्य मध्यान्हीं आला तेव्हां घज्याळांत १२ वाजवून ठेविले असतां कांहीं दिवसांनीं सूर्य मध्यान्हीं येईल तेव्हां वारांहून कमजास्त वाजतील.

आमचे वाचक म्हणतील कीं, खासें काम. मद्रासेकडे पहात न वसतां आम्हांस स्वतः सूर्यावरून घज्याळ लावण्यास सांगतां, आणि सूर्याची तर ही अवस्था. वाचकहो, यास उपाय आहेत. सूर्याची गति अनियमित आहे, तरी तीस कांहीं नियम आहेत. व ती वरोवर काढितां येते, आणि सूर्याची गति अनियमित असली तरी त्यास कधीं किली द्यावयास नको; व त्याची गति कधीं बंद पडावयाची नाहीं.

सूर्य एकदां मध्यान्हीं आल्यापासून पुन्हा येईपर्यंत जो काळ जातो त्यास सावनदिवस म्हणतात. सावन दिवसाचे मान कमजास्त होतें. म्हणून सगळ्या सावन दिवसांची सरासरी काढून त्याचें मध्यम मान ठरविलें आहे. हा परिमित मध्यमकाल पाहिजे त्या परिमाणांनीं सांगतां येईल. आपले लोक ह्या कालाच्या

६० घटका मानितात. युरोपियन लोक २४ तास मानितात. सूर्याच्या गतीचें मध्यम मान काढून तितकी म्हणजे सुमारे ५९ कला ८ विकला ज्याची दिवसांत गति आहे असा एक मध्यम रवि विषुववृत्तांत फिरतो असें मानितात. तो मध्यान्हांचे आल्यापासून किंवा उगवल्यापासून पुन्हा मध्यान्हांचे येण्यास किंवा उगवण्यास २४ तास लागतात. मध्यम रवीवरून जो काळ समजतो, त्यास मध्यमकाल म्हणतात. आणि प्रत्यक्ष सूर्यावरून जो काळ समजतो त्यास स्पष्टकाल म्हणतात.

तारांची दैनंदिनगति अनियमित नाहीं म्हटलें तरी चालेल. एकादी तारा एकदां उगवली, मध्यान्हांची आली, किंवा मावळली असतां, तेव्हांपासून ती पुन्हा उगवे, मध्यान्हांची येई, किंवा मावळतोंपर्यंत नेहमीं एकसारखा वेळ लागतो. ह्या काळास नाक्षत्रदिवस म्हणतात. ह्या काळाचे २४ तास किंवा ६० घटका मानिल्या तरी चालतील; व तशा कांहीं कामांत मानितातही. ह्याप्रमाणे नक्षत्रं जो काल दाखवितात तो नाक्षत्रकाल होय. मुंबईच्या वेधशाळेत नाक्षत्रकाल दाखविणारे एक घड्याळ आहे. वसंतसंपात मध्यान्हांची येईल तेव्हां त्यांत १२ वाजतात. हें घड्याळ पुष्कळांनी पाहिले असेल. नक्षत्र उगवणे मावळणे ही गोष्ट पृथ्वीच्या दैनंदिनगतीमुळे होतें. घट्टीला दैनंदिन प्रदक्षिणा करण्यास नेहमीं समानकाळ लागतो. यामुळे नाक्षत्र दिवसाचे मान नेहमीं समान असतें; सावन दिवसासारखे कमजास्त नसतें. म्हणून नक्षत्रं अथवा पृथ्वी हें सूर्यपेक्षांही सोईचें घड्याळ होय. नक्षत्रांवरून रात्रीचे मान सुमाराने सांगणारे लोक आपलेकडे वरेच आहेत. आपल्यास नक्षत्रांवरून सूक्ष्मकालही सांगतां येईल.

नाक्षत्रदिवस नेहमीं समान असतो खरा, तरी आपल्यास दिवस सूर्यावरून समजतो. सूर्य उगवला म्हणजे दिवस सुरू होतो. तेव्हां व्यवहारास नाक्षत्रांदिवस उपयोगी नाहीं, सावन दिवसच घेतला पाहिजे. म्हणून नाक्षत्रकालावरून सावनकाल काढतां येण्याच्या तजविजी केल्या आहेत.

सावन दिवस कमजास्त होतो. म्हणून घड्याळावरून समजून येणारा दिवस सावन दिवसावरोबर नेहमीं होईल असें करितां यावयाचे नाहीं. म्हणजे सूर्याची गति कमजास्त होते, तशी घड्याळाची कधीं करितां येणार नाहीं. घड्याळ कधीं शीघ्र चालेल, कधीं मंद चालेल. परंतु त्याची गति नियमित असणार. कांहीं एका परिमित वेळांत तें २४ तास ५ मिनिटे चालतें, तर नेहमीं तितकेच चालेल. किंवा २३ तास ५५ मिनिटे चालत असलें, तर नेहमीं तेवढेच चालेल. परंतु सूर्य आज ९७ कला, कांहीं दिवसांनी ९८, आणि कांहीं दिवसांनी ९९, असा चालतो, त्याप्रमाणे घड्याळ कमजास्त चालणे ही गोष्ट असंभवनीय आहे; निदान आजच्या दृष्टीने तरी अशक्य आहे. घड्याळ सर्वदां सारखे चालणार. अर्थात् नेहमीं समान गतीने चालणारा कलिपलेला मध्यमरवि ज्याप्रमाणे मध्यमकाल दाखवितो, त्याप्रमाणे घड्याळही मध्यमकाल दाखवितें. मध्यमरवि आकाशांत दिसत नाहीं. तथा-

\* हा काल मध्यम सावनमानाने २३ तास ५६ मिनिटे ४.०९०६ सेकंद इतका आहे.

पि गणितानें त्याचें मान काढितां येतें. आणि त्यावरोवर चालणारे घडचाळ प्रत्यक्ष करितां येतें. यामुळे मोठी सोय झाली आहे. मध्यमरवीचा उदय सकारां हि वाजतां होतो, असे मानितात; अर्थात् मध्यान्ह १२ वाजतां, आणि अस्त सायंकार्णीं हि वाजतां होतो.

परिशिष्ट १ यांत शेवटीं मध्यमरवीचे विषुवांश पूर्णतास कधीं होतात तें दिले आहे. एका दिवसांत ते सुमारे ४ मिनिंटे वाढतात. व यावरून ते कोणत्याही दिवशींचे काढितां येतील. तसेच त्याच परिशिष्टांत नक्षत्रांचे विषुवांश दिले आहेत. या दोहोंच्या साह्यानें कोणत्याही रात्रीं एकादी तारा मध्यान्हीं पाहून घडचाळ लावितां येईल. उदाहरण, तारीख १ जानुआरी सन १८९३ च्या रात्रीं घडचाळ लावायाचे आहे. तारीख ५ जानुआरी रोजीं मध्यमरवीचे विषुवांश १९ तास आहेत. तेव्हां पहिल्या तारखेस १८ तास ४६ मिनिंटे आहेत. यांहून सुमारे एक तास कमी किंवा जास्त ज्यांचे विषुवांश आहेत त्या तारा त्या रात्रीं मुळींच दिसणार नाहींत. १८१४६ हून सुमारे ६ तास जास्त म्हणजे ० तास ४६ मिनिंटे इतके ज्या तारेचे विषुवांश आहेत, ती तारा सूर्यास्ताच्या वेळीं सूर्याच्या पुढे ६ तास असेल; म्हणजे मध्यान्हीं असेल. आणि त्यांहून जास्त १२ तास म्हणजे १२ तास ४६ मिनिंटेपर्यंत विषुवांशांच्या तारा रात्रींत केव्हां तरी मध्यान्हीं येतील.

अश्विनीची दुसरी तारा मध्यान्हीं आलेली दिसली; तिचे विषुवांश ११४८ आहेत. ह्यांतून ११४६ वजा केले. तेव्हां वाकी ७ तास २ मिनिंटे राहिलीं. इतकी ती तारा मध्यमरवीच्या पुढे आहे, असे झाले. मध्यमरवि १२ वाजतां मध्यान्हीं येतो. म्हणून ती ७ वाजून २ मिनिटांनी मध्यान्हीं येईल. इतके घडचाळांत करावे. सारांश मध्यान्हीं असलेल्या तारेच्या विषुवांशांत त्या दिवशींचे मध्यमरवीचे विषुवांश वजा करावे; वाकी राहील तितके वाजले असे समजावें. मध्यान्हीं एकादी ठळक तारा नसेल तर अंमळ वाट पहावी लागेल.

आतां, तारा मध्यान्हीं आली असे कसें समजावें? तें समजण्यास दिशासाधन केलेले असेल तर चांगले. दिशासाधनाच्या रीति पुष्कळ आहेत. त्यांत यंत्रादि सामुग्रीवांचून वहुधा पाहिजे तेथें दिशासाधन करण्याच्या दोन रीति येथें सांगतों:- समान भूमीवर एक शंकु ( काठी किंवा खिळा ) लंब होईल असा पुरावा. तो मध्य करून पाहिजे तेवढ्या त्रिज्येमें एक वरुळ काढावें. तें जितके मोठे असेल तितके चांगले. शंकूची अग्रछाया वरुळास दिवसांत केव्हां तरी स्पर्श करील, इतका तो उंच असावा. शंकूच्या टोंकाची छाया वरुळाच्या परिवास मध्यान्हापूर्वी जेव्हां स्पर्श करील तेव्हां त्या स्पर्शविदुस्थानीं खूण करावी. तसेच मध्यान्हानंतर ती अग्रछाया दुसऱ्या बाजूस परिवास नेथें स्पर्श करील त्या विदुस्थानीं खूण करावी. हे दोन विदु सांघणारी रेषा पूर्वपश्चिम दिशा दाखविणारी होते. म्हणजे अर्थात् तिजवर लंब काढावा, तो उत्तरदक्षिण होतो. याप्रमाणे दिशासाधन एकदां केले म्हणजे तें नेहमीं उपयोगीं पडेल. हें दिशासाधन सायन मकर किंवा कर्क या राशींत सूर्य

प्रवेश करितो त्या दिवशीं, म्हणजे दिसेंबर व जून यांच्या २१ व्या तारखेच्या सुमारास, करावें. परिवास अग्रघायेचा स्पर्श दोन प्रहरांच्या अगोदर थोडाच वेळ होईल अशी योजना करावी म्हणजे दिशासाधन अगदीं बिनचूक होईल; इतर दिवशीं दिक्षासाधन केलें तरी चालेल. परंतु तें जेव्हां करावयाचें तो दिवस सायन मकर व कर्क यांपासून जसा दूर असेल व परिवास अग्रघायेचा स्पर्श होण्याची वेळा मध्यान्हापासून जशी दूर असेल तसा स्थूलपणा राहण्याचा संभव आहे. परंतु तो फार आहे असे नाहीं. दिशा साधण्याची दुसरीही एक रीति आहे. ती अशी:- दहा वीस हात लांब दोरी घेऊन तिचे एक टोंक उघडच्या जागेत जमिनीपासून सुमारे पांच सहा हात उंचीवर कशास तरी बांधून स्थिर करावें. दुसरे एक टोंक धरून रातीस अशा ठिकाणी उमें रहावें कीं दोरीच्या रेखेने पाहिलें असतां ध्रुव दिसेल. अशा रीतीने धरलेली दोरी हीच दक्षिणोत्तर रेषा होय. असो. याप्रमाणे उत्तर-दक्षिणदिशादर्शक रेषा होईल त्याच अनुरोधाने आकाशांत यांयोत्तरवृत्त असावयाचे. एकदां साधारण दिशा समजल्या म्हणजे अजमासाने तारा मध्यान्हीं केव्हां आली हें समजेल.

परिशिष्ट १ यांतले रविविषुवांश फार सूक्ष्म नाहीत, व तारा मध्यान्हीं केव्हां येते हें साधारण अजमासाने पाहण्यांत कांहीं चूक होण्याचा संभव आहे. म्हणून ह्या रीतीने घड्याळ लाविलें तर त्यांत कदाचित् पांच चार मिनिटे तुकी असेल.

रोज सूर्य मध्यान्हीं केव्हां येतो हें सायनपंचांगांत व केरोपंती पंचांगांत दिलेले असतें. त्यावरूनही घड्याळ लावितां येईल. ह्या वेळा पृथ्वीवर पाहिजे तेथें लागू आहेत असे म्हणण्यास हरकत नाहीं.

विषुववृत्तावर दिनमान सर्वदां ३० घटका असतें असे आपण म्हणतो. परंतु तें सर्वाशीं खरें नाहीं. सूर्य मध्यान्हीं येण्याच्या वेळा पृथ्वीवर लागू आहेत त्याप्रमाणे विषुववृत्तावरही लागू आहेत. त्या वेळा पाहिल्या तर त्यावरून दिसतें कीं, कधीं सूर्य ११ वाजून ५२ मिनिटांनी मध्यान्हीं आला तर दोन दिवसांनी ५३ मिनिटांनी येतो. म्हणजे १ मिनिट उशिरां येतो. असे वर्धात वरेच वेळां होतें. अर्थात् १२ तासांत सुमारे ३० सेकंद फरक पडला. म्हणजे अर्थात् दिनमान १५ सेकंद, म्हणजे अर्ध्या पक्काहून थोडे जास्त, इतके वाढलें. विषुववृत्तावर दिनमान ३० घटकांहून कमजास्त होण्याचे मान फार तर १५ सेकंद आहे. म्हणून तेथें ३० घटका दिनमान असतें असे सामान्यतः म्हणतात.

तारा किंवा सूर्य यांचे उदयास्त पाहून त्यावरूनही घड्याळ अगदीं वरोवर लावितां येतें. क्षितिज वरोवर दिसलें पाहिजे, एवढीच ह्या गोष्टीला अडचण आहे. उदयास्त काढण्यास चरसंस्कार म्हणून एक संस्कार द्यावा लागतो. त्याची रीति,

\* सायन पंचांगांत मध्यम रवचि विषुवांश रोजचे दिले असतात त्यावरून ते सूक्ष्म समजतील.

आणि कोणत्याही स्थळीं सूर्यांचे उदयास्त काढण्याची रीति, प्रोफेसर छत्रे यांच्या ग्रहसाधनकोष्ठक या पुस्तकांत आहे; व सायन पंचांगांत असते.

हल्ळीं मुंबईस व पुण्यास छापणाऱ्या पंचांगांत सूर्योदयास्त वेळा असतात. परंतु त्या मुंबईच्या आहेत. म्हणून मुंबईच्या इतके म्हणजे सुमारे १९ अक्षांश ज्या स्थलांचे आहेत त्यांस मात्र त्या लागू आहेत. उत्तरेस व दक्षिणेस एक एक अंशापर्यंत लागू केल्यास चालेल. परंतु कधीं कधीं २ मिनिटांची चूक पडेल. त्याच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस त्या वेळा उपयोगी नाहीत. हल्ळीं रोजनिश्यांतही तेच उदयास्त छापतात. व त्या रोजनिश्या व तीं पंचांगें पाहिजे त्या ठिकाणीं चालतात. मुंबईच्या अंक्षांशांपेक्षां धुळ्याच्या अक्षांशांवर सूर्योदय कधीं कधीं ४ मिनिटे लवकर किंवा उशिरां होतो. (रेखांशांच्या फरकामुळे अंतर पडेल तें निराळे). दिसेंवरांत उशिरां होतो, जून महिन्यांत लवकर होतो. वेळगांवच्या अक्षांशांहून ब-डोद्याच्या अक्षांशांवर तर १२ मिनिटे लवकर किंवा उशिरां होतो.

एका याम्योत्तरवृत्तावर नितकीं स्थानें असतात त्यांस मध्यान्ह एकदम होतो. दोन स्थलांमध्यें पूर्वपश्चिम अंतर म्हणजे रेखांशांचे अंतर १ अंश असलें तर मध्यान्हास ४ मिनिटांचा फरक पडतो. पूर्वेकडील १ अंशावर सूर्य ४ मिनिटे अगोदर मध्यान्हीं येतो, पश्चिमेकडच्या स्थळीं ४ मिनिटे मागाहून येतो. पुणे आणि मुंबई यांचे रेखांतर (देशांतर) एक अंश आहे. पुण्याच्या पश्चिमेस मुंबई आहे. आज १२ वाजतां सूर्य मध्यान्हीं येतो असें पंचांगांत दिलें आहे असें समजा. पुण्यास सूर्य मध्यान्हीं दिसला तेव्हां पुण्याच्या घडयाळांत १२ वाजले. त्याच्या मागाहून ४ मिनिटांनीं मुंबई येथें सूर्य मध्यान्हीं दिसला, तेव्हां मुंबईच्या घडयाळांत १२ वाजले. या वेळीं पुण्याच्या घडयाळांत १२ वाजून ४ मिनिटे झालीं असलीं पाहिजेत. दोन्ही घडयाळांत मध्यान्हीं १२ वाजले. परंतु तीं एक ठिकाणीं आणिलीं तर पुण्याचे घडयाळ मुंबईच्या पुढे ४ मिनिटे आहे असें दिसून येईल. हें अंतर सर्वकाल सारखें असावयाचे. यावरून दिसून येईल कीं, प्रत्येक ठिकाणचा निजकाल भिन्न आहे. मद्रास आणि मुंबई यांचे रेखांतर ७। अंश आहे म्हणून दोहों ठिकाणच्या घडयाळांत ३० मिनिटांचा फरक असतो. यावरून वास्तविक वेळ समजण्यास ज्या त्या ठिकाणचा निजकाल दास्वविणीरें घड्याळ पाहिजे हें उघड आहे. कोणत्याही ठिकाणीं सूर्योदिकांवरून लाविलेले घड्याळ त्या

\* दोन स्थळांच्या सूर्योदयांत किंवा अस्तांत फरक पडण्यास रेखांशांखेरीज आणखी एक कारण असते. म्हणून एका ठिकाणचा उदय झाल्यावर त्याच्या पश्चिमेस एक अंशावर असणाऱ्या ठिकाणीं चारच मिनिटे मागाहून होईल असा नियम नाही. मुंबईच्या पूर्वेस दोन रेखांशांच्या अंतरावर धुळे आहे. त्या मानानें तेथें सूर्योदय ८ मिनिटे अगोदर व्हावा. व मुंबईच्या अक्षांशांवर धुळे असते, तर त्याप्रमाणे नेहमीं झाला असता. परंतु मुंबईहून धुळ्याचे उत्तर अक्षांश २ जास्त आहेत. म्हणून दिसेंवरांत धुळ्यास मुंबईच्या अगोदर ४ मिनिटे मात्र सूर्योदय होतो. जूनांत १२ मिनिटे अगोदर होतो.

ठिकाणचा निजकाल दाखवितें. एकाद्या ठिकाणचे घड्याळ बरोबर लावलें असलें तर त्यावरून दुसऱ्या ठिकाणचे लावितां येईल. त्या दोन ठिकाणांचे रेखांतर माहित असलें म्हणजे झालें. दर अंशास ४ मिनिटे फरक पडतो. मद्रास आणि पुणे ह्यांचे पूर्वपश्चिम अंतर म्हणजे रेखाशांचे अंतर ६॥ अंश आहे. मद्रासच्या पश्चिमेस पुणे आहे. म्हणून मद्रासचे (मद्रास टाईमचे) घड्याळ बरोबर लावलेले असलें तर त्याहून २६ मिनिटे कमी केली म्हणजे पुण्याचा निजकाल दाखविणारे घड्याळ होईल. मुंबईच्या पूर्वेस १ अंश पुणे आहे म्हणून मुंबईटाईमच्या घड्याळापेक्षां ४ मिनिटे पुण्याच्या घड्याळांत जास्त करावीं. किंवा याप्रमाणे अंतर एकदां माहित असलें म्हणजे मद्रासटाईमच्या घड्याळावरूनही कोणत्याही ठिकाणचा निजकाल समजेल. जन्मपत्रिका, विवाहमुहूर्त, इत्यादिकांमध्ये निजकाल पाहिजे. नाहीं तर ती पत्रिका व मुहूर्त चुकीचा होईल.

नक्षत्रपटांतील स्थिति अमुक वाजतां दिसेल असें लिहिले आहे, तें निजकाल-मानानें लिहिले आहे. पुण्याच्या निजकालाचे ७ वाजतां पुण्यास जी स्थिति-दिसेल तीच मुंबईच्या निजकालाचे ७ वाजतील तेव्हां मुंबईस दिसेल. अर्थात् नकाशांतर्या वेळा सर्वत्र उपयोगीं पडतील. मात्र त्या निजकालावरून लाविलेल्या घड्याळावरून पाहिल्या पाहिजेत. घड्याळ दुसऱ्या ठिकाणचे असेल तर दोन्हीं मधील कालांचे अंतरावरून निजकाल काढून पहावीं.

आपली घटिका ही मध्यमकाल दाखविणारीच आहे. परंतु ती स्पष्ट सूर्योदयीं म्हणजे प्रत्यक्ष सूर्य अर्धा क्षितिजावर आला असें पाहून तेव्हां पाण्यांत याकितात. यामुळे ती स्पष्टकाल दाखविते. आपण विवाहादि सर्व कृत्यांत स्पष्टकाल-तात. मानानें चालतों व तें योग्यही आहे. परंतु घड्याळ मध्यममानाचे असतें. त्यात सूर्योदयीं किंवा सूर्यास्तीं नेहमीं ६ वाजतात असें नाहीं. म्हणून घड्याळावरून काल ठरविणें तर त्या दिवशीं सूर्याचा उदय किंवा अस्त त्या ठिकाणीं केव्हां होतो हें माहीत असलें पाहिजे. म्हणजे त्यावरून स्पष्टकाल काढितां येईल. उदाहरण, सकाळीं ११ वाजतां कोणी स्त्री प्रसूत झाली. आणि त्या दिवशीं सूर्योदय ५॥ वाजतां झाला. तर प्रसूतिकाळीं ५॥ तास म्हणजे १३॥ घटका दिवस आला होता, असें समजावें. याप्रमाणेंच विवाहादिकांचे मुहूर्तविषयीं समजावें.

घड्याळ विनचूक आहे अशी खात्री नाहीं किंवा तें अजमासानें लावलेले आहे, आणि तशांत घडलेल्या एकाद्या गोष्टीचा वेळ बरोबर समजला पाहिजे, तर त्या वेळीं किती वाजले हें पाहून ठेवावें. पुढे घड्याळ दुरुस्त करण्याची संविधानां पडेल तेव्हां तें किती मार्गे किंवा किती पुढे आहे हें पहावें. म्हणजे त्यावरून त्या गोष्टीचा वेळ कायम ठरवितां येईल.

पृथ्वीच्या दैनंदिनप्रदक्षिणेस नेहमीं समानकाल लागतो असें वर सांगितलें. परंतु तें सर्वाशीं खरें नाहीं. पृथ्वी हें घड्याळ दोन हजार वर्षांपूर्वी लावून ठेविलें होतें अशी कल्पना केली, तर इतक्या कालांत तें सुमारे सवा तास मार्गे पडले आहे.

# ज्योतिर्विलास.

आणि हळीं तें १२ आठवड्यांत एक सेकंद मार्गे पडतें. म्हणजे दोन हजार वर्षा-पूर्वी पृथ्वीला अक्षप्रदक्षिणेस जो काळ लागे त्याहून हळीं सेकंदाचा ८४ वा भाग जास्त लागतो. हा काळ अत्यंत अल्प आहे. व तो पुढे त्याहूनही कदाचित् अल्प होईल. व आपले घडयाळ लावतांना त्यावहूल विचार आपल्यास करण्यास नको. कारण पृथ्वी, सूर्य, नक्षत्रे, हीं घडयाळे हळीं जशीं आहेत त्याप्रमाणे आपल्याला घडयाळ लावावयाचे. तीं घडयाळे प्राचीनकालीं व भविष्यकालीं कशीं का असतना ! तरी पृथ्वीवरील घडयाळांचे घडयाळही मंदशीघ्र होतें हें मनांत येऊन मन विस्मयभरित होतें.





चतुरंगबलो राजा जगर्तीं वशमानयेत् ।

अहं पंचांगबलवान् आकाशं वशमानये ॥

“ हत्ती, घोडे, इत्यादि चतुरंगबलयुक्त राजा पृथ्वी निकितो. मी पंचांगबलानें आकाश वश करितों 。”

धर्मशास्त्र, व्यवहार, किंवा जिज्ञासा ह्यांतून कशाच्याही दृष्टीने पाहिले तरी पंचांगाची कांहीं माहिती असेणे इष्ट आहे. म्हणून ती सांगतों. तिथि, वार, नक्षत्र, योग, करण ही पंचांगाचीं पांच अंगे होत. ज्या दिवशीं चंद्रसूर्य एके ठिकाणी असतात ती अमावास्या. अमावास्या या शब्दांतच हा अर्थ आहे. अमा ह्या अव्ययाचा अर्थ ‘एके ठिकाणी’ असा आहे. आणि वसू म्हणजे राहणे. अमावास्येस चंद्र दिसत नाहीं; परंतु गणितावरून ज्या वेळीं चंद्रसूर्याचे पूर्वपश्चिम अंतर शून्य होतें तेव्हां अमावास्या तिथि संपते, असें मानतात. मग त्या वेळीं त्यांचे उत्तरदक्षिण अंतर शून्य असो किंवा नसो. तेही मुळींच नसले तर सूर्यग्रहण होतें. सूर्याहून चंद्राची गति फार जलद आहे. तो सूर्याजवळ येऊन लागलाच पुढे पूर्वेस जाऊ लागला म्हणजे प्रतिपदेस आरंभ झाला. दोवेही चालत असतात. दोघांमध्ये १२ अंश अंतर पडले म्हणजे प्रतिपदा तिथि संपली. चंद्रसूर्यामध्ये १२ अंश अंतर पडण्यास जो काल लागतो त्यास तिथि म्हणतात. हें अंतर पडण्यास मध्यम मानाने सुमारे ५९ घटिका ३ पक्ळे लागतात. याप्रमाणे एकदां चंद्रसूर्य एमध्यम मानाने सुमारे ५९ घटिका ३० तिथि होतात. परंतु त्यांचे २९॥ दिवस कत्र आल्यापासून पुन्हा येतपर्यंत ३० तिथि होतात. परंतु त्यांचे २९॥ दिवस होतात. ह्या कालास चांद्रमास म्हणतात असें मार्गे सांगितलेच आहे. १२ चांद्रमासांचे ३५४ दिवस होतात; व त्या कालांत ३६० तिथि होतात. अर्थात् तिथींची क्षयवृद्धि होऊन एकंदरीत ६ दिवस कमी होतात. चंद्राची गति कधीं शीघ्र असते, कधीं मंद असते. यामुळे एका तिथीस कधीं ६६ घटिका लागतात, कधीं ६० लागतात. आमच्या जुन्या पंचांगांत तिथि ५४ घटिकांहून कधीं कमी होत नाहीं. पंचांगांत तिथींची घटीपक्ळे दिलेलीं असतात. प्रतिपदा रविवारी ५४ घटिका १० पक्ळे असेल तर त्याचा अर्थ असा कीं, रविवारीं सूर्योदयापासून इतका काळ गेला तेव्हां प्रतिपदा तिथि संपली. म्हणजे त्या वेळीं सूर्यापुढे चंद्र १२ अंश काळ गेला. तिथींचे मान कधीं ६० घटिकांहून जास्त होतें, यामुळे तिथींची वृद्धि होते. गेला. तिथींचे मान कधीं ६० घटिकांहून जास्त होतें, यामुळे तिथींची वृद्धि होते. सोमवारी ५८ घटिका द्वितीया आहे अशी कल्पना करा. पुढे १२ अंश अंतर पडण्यास ६५ घटिका लागल्या; तर सोमवारीं पहाडेस ५८ घटिकांपुढे राहिलेल्या २ घटिका, मंगळवार सर्व दिवसाच्या ६० घटिका, व बुधवारीं सूर्योदयानंतर ३ घटिका, अशा एकंदर ६९ घटिका जातील तेव्हां तृतीया संपेल. येथें तृतीयेची वृद्धि झाली. सूर्योदयीं जी तिथि वगैरे असेल ती पंचांगांत लिहितात. ह्या उदाहरणांत

## ज्योतिर्विलास.

१४

सोमवारीं द्वितीया लिहिली; मंगळवारीं व बुधवारीं तृतीया लिहावी लागेल. वाढलेली तिथि तीन वारांस स्पर्श करिते म्हणून तिला 'त्र्यहस्पृक' म्हणतात. तिथीचे मान ६० घटिकांहून कमी असते तेव्हां क्षय होतो. रविवारीं सूर्योदयानंतर २ घटिकांनी दशमी संपली, पुढे एकादशीचे मान ५५ घटिका आहे असे समजा. अर्थात् सूर्योदयापासून ५७ घटिका गेल्यावर एकादशी संपून द्वादशी लागली. तेव्हां सोमवारीं सूर्योदयीं द्वादशी आली, म्हणून एकादशीचा क्षय झाला. एकादशी मुळीच नाहीं, असे नाहीं. ती सूर्योदयीं कोणत्याच दिवशीं नाहीं म्हणून तिचा क्षय मानिला इतकेच. अशा वेळीं उपोषणास तर दोन एकादशा होतात. स्मार्त रविवारींच उपोषण करतील. परंतु वैष्णव सोमवारीं करितील. त्यांचा असा नियम आहे कीं प्रातःकाळीं थोडीशी दशमी असली, किंवा सूर्योदयापूर्वी ६ घटिकांत दशमी असली, तर त्या दिवशीं उपोषण करावयाचे नाहीं. अशा एकादशीला ते 'दशमीविद्ध' म्हणतात, व तिच्या दुसऱ्या दिवशीं उपोषण करितात.

३० तिथींत दोन पंचवडे होतात. ह्यांस पक्ष ( पांख ) म्हणतात. ज्या पक्षांत आवशीस काळोख असतो, त्यास कृष्ण म्हणजे काळोखाचा पक्ष म्हणतात, आणि ज्यांत आवशीस चांदणे असते तो शुक्रपक्ष. नर्मदेच्या उत्तरभागी पूर्णिमान्त मान चालते. त्या संवंधी कोणाची अशी समजूत असते कीं आमचा शुक्रपक्ष तो तिकडच्यांचा कृष्णपक्ष. परंतु शुक्र, कृष्ण, हीं नावें अन्वर्थ आहेत. एके ठिकाणीं जो शुक्रपक्ष तो पृथ्वीवर कोठेही गेले तरी शुक्रपक्षच असावयाचा.

शुक्रपक्षांत सूर्यस्ताच्या वेळीं व कृष्णपक्षांत सूर्योदयाच्या वेळीं चंद्र आकाशांत कोठे आहे हें पाहून स्थूल मानानें तिथि कळेल. क्षितिजापासून खस्वस्तिकापर्यंत ९० अंश होतात. सूर्य मावळतांच चंद्र खस्वस्तिकीं किंवा याम्योत्तरवृत्तावर कोठे तरी दिसला तर तो सूर्याच्या पुढे ९० अंश आहे, म्हणून १२ अंशांस १ प्रमाणे ७ तिथि होऊन अष्टमी सुरू आहे असे समजावें. खस्वस्तिकाच्या पूर्वेस अध्या आकाशांत चंद्र आहे, तर तो सूर्यापासून ( $90 + \frac{3}{2} =$ ) १३५ अंशांवर आहे; म्हणजे त्या वेळीं द्वादशी तिथि आहे. कृष्णपक्षांत सूर्योदयीं चंद्र पश्चिमेस क्षितिजावर ४५ अंश आहे, तर तो सूर्याच्या पुढे अर्धे आकाश म्हणजे १८० अंश जाऊन आणखी ४५ अंश म्हणजे एकंदर २२५ अंश पुढे आहे. तेव्हां १८ तिथि होऊन कृष्णचतुर्थी सुरू आहे. दररोज चंद्र सुमारे दोन दोन घटिका मागाहून उगवतो. शुक्रपक्षांत तिथीच्या दुपटी इतक्या घटिका दिवसास चंद्र उगवतो. नवमीस १८ घटिका दिवसास उगवतो. कृष्णपक्षांत पूर्णिमेपासून गेलेल्या तिथींच्या दुपटी इतक्या घटिका रात्रीस चंद्र उगवतो. कृष्णचतुर्थीस ८ घटिका रात्रीस उगवतो. ही रीति सुमाराची आहे. ह्या रीतीने आलेल्या वेळेत एकादी घटिका मार्गेपुढे होईल.

वार हें पंचांगाचे दुसरे अंग होय. आमच्या प्राचीन ज्योतिष्यांच्या मर्ते सर्व ग्रह पृथ्वीसमोरवतीं फिरतात, त्यांचा क्रम शेवटाकडून घेतला तर शनि, गुरु, मंगळ,

रवि, शुक्र, बुध, चंद्र, असा आहे. यांतला प्रथम शनि घेऊन पुढे चव्या चव्या  
ग्रह पुनःपुनः घेतला म्हणजे सात वार क्रमानें येतात. होरा या संज्ञेचे दिवसांचे  
२४ भाग करून त्यांचे शून्यादिग्रह क्रमानें स्वामी मानितात. अर्थात् दिवसांत  
सर्व ग्रह ३ वेळा होऊन आणखी ३ होतात. म्हणजे एके दिवशीं पहिल्या होरेचा  
स्वामी शनि मानिला तर दुसऱ्या दिवशीं पहिल्या होरेचा स्वामी रवि होतो. ति-  
सरे दिवशीं चंद्र येतो. पहिल्या होरेचा जो अधिष्ठित तोच त्या वाराचा स्वामी.  
याप्रमाणे रवि, चंद्र, मंगळ, हा क्रम प्रथम उत्पन्न झाला. व पृथ्वीवर हल्ळी नेथें  
वार चालतात तेथें हाच क्रम आहे. इतकेच नाहीं तर आपल्या देशांत आज जो  
वार तोच पृथ्वीवर आज सर्वत्र आहे. या वारांचीं नांवेंही सर्व देशांत बहुधा ए-  
काच अर्थाचीं आहेत.

नक्षत्रांच्या तारा सर्व सारख्या अंतरावर नाहीत, म्हणून क्रांतिवृत्ताचे २७  
विभाग मानून त्यांतल्या प्रत्येकास नक्षत्र म्हणतात असें मार्गे सांगितलेंच आहे. प्रत्येक  
नक्षत्रामध्ये १३ अंश २० कला होतात. इतके अंतर चालण्यास चंद्रास जो काळ  
लागतो त्यास नक्षत्र म्हणतात. मध्यम मानानें एक नक्षत्र ६० घटिका ४३ पल्ळे  
असते. कधीं याहून कमजास्त होतें, यामुळे वृद्धिक्षय होतात. त्याविषयीं नियम  
तिथीप्रमाणेंच आहेत.

पंचांगांत रोजाचीं नक्षत्रें दिलेलीं असतात तीं चंद्राचीं होत. म्हणजे चंद्र त्या  
दिवशीं त्या नक्षत्राजवळ असतो, असें समजावयाचें. ह्यांस चंद्रनक्षत्रें किंवा दिन-  
नक्षत्रें असेंही म्हणतात. जसा चंद्र नक्षत्रांतून फिरतो त्याप्रमाणे सर्व ग्रह नक्ष-  
त्रांतून फिरतात. सूर्यास एक नक्षत्र क्रमण्यास १३ किंवा १४ दिवस लागतात.  
आद्री इत्यादि जीं पावसाचीं नक्षत्रे त्यांस सूर्यनक्षत्रें असेंही म्हणतात. सूर्यनक्षत्रें  
पावसाळीं जशीं असतात तशीं इतर क्रतूंही असतात. तीं पंचांगांत दिलेलीं अ-  
सतात. सूर्यास सर्व नक्षत्रांतून फिरण्यास एक वर्ष लागते. पाऊस सूर्यवर अ-  
वलंबून आहे. म्हणून ज्या नक्षत्रीं सूर्य असतां पाऊस पडतो त्यांस पावसाचीं न-  
क्षत्रें म्हणतात. इतर ग्रह कोणत्या नक्षत्रीं असतात हें आमच्या इकडच्या पंचां-  
गांत लिहीत नाहीत. परंतु इंदुर, ग्वाल्हेर, तेलंगण, मलबार, बंगाला वैरे प्रांतां-  
तील पंचांगांत लिहितात.

अश्विनीपासून विभागात्मक सवादोन नक्षत्रांचा एक राशी असे क्रांतिवृत्ताचे  
जे १२ भाग त्यांस मेष, वृषभ इत्यादि नांवें आहेत. सूर्याचें एका राशींतून दुस-  
र्या राशींत जें जाणे त्यास संक्रांति किंवा संक्रमण म्हणतात. तो मेष राशींत ज्या  
वेळीं जातो त्या वेळीं मेषसंक्रमण होतें. याप्रमाणे चंद्रादिकांच्याही राश्यंतरास सं-  
क्रमण म्हटले असतां चालेल. चंद्र एका राशींत सुमरीं दोन अडीच दिवस असतो.  
सूर्य एक महिना असतो. कोणाची जन्मराश मेष आहे असे म्हणतात, याचा अर्थ  
असा कीं, तो जन्मला त्या वेळीं चंद्र त्या राशींत होता. नक्षत्रांवरून राशी किंवा  
राशीवरून नक्षत्र समजण्याचें कारण वारंवार पडते. म्हणून त्यांचें कोष्टक येथे देतों.

# ज्योतिर्विलास.

१६

नक्षत्रें.	राशि.	नक्षत्रें.	राशि.
१ अधिनी	मेष १	१५ स्वाती	तुला ७
२ भरणी		१६ विशाखा ३ पाद	
३ कृत्तिकांचा पाद कृतिका तीन पाद		विशाखा पाद	
४ रोहिणी	वृषभ २	१७ अनुराधा	वृश्चिक ८
५ मृगशीर्ष अर्ध		१८ ज्येष्ठा	
मृगशीर्ष अर्ध		१९ मूळ	
६ आद्रा	मिथुन ३	२० पूर्वाषाढा	धनु ९
७ पुनर्वसु तीन पाद		२१ उत्तराषाढा पाद	
पुनर्वसु पाद		उत्तराषाढा ३ पाद	
८ पुष्य	कर्क ४	२२ श्रवण	मकर १०
९ आश्रेषा		२३ धनिष्ठा अर्ध	
१० मघा		धनिष्ठा अर्ध	
११ पूर्वा	सिंह ५	२४ शतारका	कुंभ ११
१२ उत्तरा पाद		२५ पूर्वाभाद्रपदा ३ पाद	
उत्तरा तीन पाद		पूर्वाभाद्रपदा पाद	
१३ हस्त	कन्या ६	२६ उत्तराभाद्रपदा	मीन १२
१४ चित्रा अर्ध		२७ रेष्टी	

चैत्र इत्यादि नांवें प्रथम चित्रा इत्यादि नक्षत्रांवरून पडलीं आहेत हे मार्गे सांगितलेंच आहे. परंतु त्या त्या नक्षत्रींच चंद्र नेहमीं पूर्ण होतो असें नाहीं; मार्गे पुढेंही एकाद्या नक्षत्रीं होतो. उदाहरणार्थ चैत्रांत पूर्णिमेच्या दिवशीं हस्त, चित्रा, स्वाती यांतून कोणतेही नक्षत्र असते. सांप्रत असा नियम आहे की, ज्या चांद्रम-हिन्यांत सूर्यांचे मेषसंक्रमण होईल त्यांचे नांव चैत्र. ज्यांत वृषभ होईल त्यांचे नांव वैशाख. याप्रमाणेंच पुढे समजावें. ज्या महिन्यांत संक्रमण होणार नाहीं त्यास अधिकमास म्हणतात. आणि त्यास हल्ळीं त्याच्या पुढील महिन्यांचे नांव देतात. चांद्रमासांचे मान सुमारे २९॥ दिवस आहे. आणि सूर्यास एक राशि क्रमण्यास २९॥ हून जास्त दिवस लागतात. एकदां चैत्रशुक्रप्रतिपदेस मेषसंक्रांति झाली अशी कल्पना करा. तर पुढील संक्रांति क्रमाने एक दोन तिथि पुढे जातां जातां काहीं महिन्यांनी अमावास्येच्या सुमारास संक्रांति होईल. श्रावणांत वद्य १४ च्या दिवशीं सिंहसंक्रांति झाली अशी कल्पना करा; दुसरे दिवशीं अमावास्या झाली; पुढे दुसरी अमावास्या होईपर्यंत संक्रांति मुळींच झाली नाहीं; त्याच्या पुढील महिन्यांत शुक्र प्रतिपदेस कन्या संक्रांति झाली; तर त्या महिन्यांचे नांव भाद्रपद होईल; मध्ये एका महिन्यांत संक्रांति मुळींच झाली नाहीं, म्हणून तो अधिक झाला; त्यास त्याच्या पुढील महिन्यांचे नांव देतात, म्हणजे अधिकभाद्रपद म्हणतात.

बारा चांद्रमासांचे ३५४ दिवस होतात आणि सौरवर्षांचे दिवस सुमारे ३६५। आहेत. कळुतु सूर्यावर अवलंबून आहेत, म्हणून वर्ष सौरमानांचे पाहिजे. मुसलमान लोक हिजरी सनांचे वर्ष सौर धरीत नाहीत. म्हणून त्यांच्या मोहरम महिन्यांत एकदां हिंवाळा असला तर कांहीं दिवसांनी पावसाळा येतो. आपण महिने चांद्र घेतों. परंतु कळूनचा फरक पडू नये, चैत्रांत नेहमीं वसंत कळुतु यावा, म्हणून वर्ष सौर घेतों. दोन्ही मानांचा मेळ वसण्याकरितां मध्ये ज्या महिन्यांत संक्रांति येणार नाहीं तो अधिकमास धरतों. आपल्या देशांत चांद्रमान सर्वत्र चालतें. परंतु मलबारांत व बंगाल्यांत व्यवहारास सौरमास घेतात. मलबारांत त्यांचीं नांवे मेष, वृषभ अशीं आहेत. बंगाल्यांत चैत्र, वैशाख अशीं आहेत. तेथें मेष संक्रांति ज्या दिवशीं होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीं सौर वैशाख मुरु ठोक होतो, अशी रीति आहे.

सांप्रत सूर्यांची गति कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या महिन्यांत जलद असते. त्यास वृश्चिक, धन, मकर हा राशी क्रमण्यास २९॥ दिवसांहून कमी दिवस लागतात. म्हणून तेव्हां एकाद्या चांद्र महिन्यांत दोन संक्रांति होण्याची संधि कधीं-कधीं येते. अशा वेळीं क्षयमास होतो. हा एकदां आल्यापासून प्रायः १४१ किंवा १९ वर्षांनीं पुन्हां येतो. जेव्हां येतो तेव्हां त्याच्यावद्दल अधिक महिना किंवा १९ वर्षांनीं पुढे ३१४ महिन्यांत येतो. हल्लीं चालू असलेल्या पंचांगांच्या त्याच्या मार्गे किंवा पुढे ३१४ महिन्यांत येतो. हल्लीं चालू असलेल्या पंचांगांच्या त्याच्या मानानें हें लिहिले आहे. त्या मानानें शके १७४४ मध्ये मार्गशीर्ष क्षय झाला मानानें हें लिहिले आहे. त्या मानानें शके १८८५ मध्ये तोच क्षय होईल. नर्मदेच्या दक्षिणभागीं चांद्र-होता. पुढे शके १८८५ मध्ये तोच क्षय होईल. नर्मदेच्या दक्षिणभागीं चांद्र-

अमान्त

चैत्र

वैशाख

{ शुक्रपक्ष } चैत्र

{ कृष्णपक्ष } वैशाख

{ शुक्रपक्ष } ज्येष्ठ

{ कृष्णपक्ष } ज्येष्ठ

पूर्णिमान्त मास अमावास्येपासून अमावास्येपर्यंत मोजतात. तो अमावास्येस संपतो म्हणून त्यास अमान्त म्हणतात. नर्मदेच्या उत्तरभागीं पूर्णिमान्त मास चालतो. बाजूस दोहांच्या पक्षांची व्यवस्था दाखविली आहे. नर्मदोत्तरभागीं पूर्णिमान्त मास चालतात, तरी अधिकमास अमांतावरुन म्हणजे आमच्याप्रमाणे धरितात.

नक्षत्रास आरंभ कोठून करितात, म्हणजे चंद्रादिक कोठें आले असतां ते पहिल्या नक्षत्रीं आले असें मानितात हा विचार केला पाहिजे. वसंतसंपात मार्गे सांगितला तो स्थिर नाहीं. तो नक्षत्रांत उलटा जातो. यामुळे अशिन्यादि नक्षत्रे संपातापासून थोडीं थोडीं पुढे जातात असें दिसतें. सूर्यांचे उदगयन किंवा दक्षिणायन संपातास अनुसरून आहे. म्हणजे संपातापासून ९० अंशांवर उत्तरेस किंवा दक्षिणेस सूर्य असतो तेव्हां अयेन होतात. नक्षत्रांत संपात मार्गे येतो, त्याप्रमाणे अयनविंदूही मार्गे चक्रतात. वेदांगज्योतिष म्हणून आपला प्राचीन ग्रंथ आहे,

त्यांत धनिष्ठांच्या आरंभीं सूर्याचें उदगयन होतें असे सांगितले आहे. शके ४२७ मध्ये उत्तराषाढांच्या दुसऱ्या चरणीं उदगयन होत असे, असे वराहमिहिरानें सांगितले आहे. सांप्रत मूळांच्या तिसऱ्या चरणामध्ये होतें. अयनाच्या ह्या गतीस अयनचलन म्हणतात. ही गति फार थोडी आहे. वर्षीत सुमारे ९० विकला आहे. इतकीच संपाताचीही गति आहे. आमच्या प्राचीन ज्योतिषग्रंथांतील वर्षाचे मान जितके आहे, तितक्या काळांत संपातगति सुमारे ५९ विकला होते. परंतु त्या ग्रंथांत ती ६० विकला मानिली आहे. सूर्यसिद्धांतादि ग्रंथांतले ग्रहांची स्थिति सांगण्याचे आरंभस्थान शके ४४४ च्या सुमारास संपातांत होतें. व रेवती नक्षत्रांपैकी २२ वी तारा (परिशिष्ट १ पहा.) त्या वेळी त्याच्या जवळ होती. ही तारा सांप्रत संपातापासून पूर्वेस १८। अंशांवर आहे. ही तारा आरंभस्थानीं कै० वा० केरोपंतांनी मानिली आहे. आमच्या ज्योतिषग्रंथांत संपातगति सुमारे ६० विकला मानिली आहे, यामुळे त्यांतले आरंभस्थान वर्षीस संपातापासून इतके पुढे जातें. सांप्रत तें सुमारे २२ अंश पुढे आहे. सायन पंचांगांत संपात हें आरंभस्थान मानितात. संपार्तीं कोणताही ग्रह आला म्हणजे तेव्हां तो सायन मानानें अश्विनी नक्षत्रीं आला. त्याच्या पुढे १८। अंशांवर म्हणजे रेवती तारेशीं येईल, तेव्हां केरोपंती (पटवर्धनी) पंचांगप्रमाणे त्याचे रेवती नक्षत्र संपून तो अश्विनी नक्षत्रीं आला. आणि त्यापुढे ४ अंशांवर जाईल तेव्हां आपल्या देशांत हळ्ळीं चालण्या ग्रहलौघवादि ग्रंथांवरून केलेल्या पंचांगांप्रमाणे अश्विनी नक्षत्रीं आला असे मानितात. सायन पंचांगांत ग्रहांचे स्थान मोजतांना अयनगति हिशेवांत घेतात म्हणून त्यास सायन (अयनयुक्त) गणनेचे पंचांग म्हणतात. केरोपंती किंवा ग्रहलौघवी यांत ती घेत नाहीत, म्हणून तीं निरयनगणनेचीं पंचांगे होत. संपात आणि निरयनपंचांगांचे आरंभस्थान ह्यांतील अंतराचे अंशांस अयनांश म्हणतात. अयनचलनाचा विचार करीत असतां सांप्रत प्रसिद्ध होणाऱ्या तीन प्रकारच्या पंचांगांचा विचार ओव्हानें आला. त्या तीन पंचांगांतला मुख्य भेद वर सांगितला. त्या भेदामुळे ग्रहलौघवी पंचांगांत एकादी सूर्यसंकांति ज्या दिवशीं होईल त्याच्या अगोदर सुमारे ४ दिवस केरोपंतीत होते, आणि त्याच्या अगोदर १८ दिवस म्हणजे ग्रहलौघवीच्या अगोदर २२ दिवस सायनपंचांगांत होते. यामुळे तिन्ही पंचांगांतील महिन्यांचीं नावें कधींकधीं भिन्न असतात. व अधिकमास भिन्न होतो. संपातापासून सूर्य निघाल्यापासून पुन्हां तो तेथेय येण्यास ३६५ दिवस १४ घटका ३२ पक्ळे लागतात. इतक्या काळास सायन सौरवर्ष म्हणतात. केरोपंती पंचांगाचे वर्ष-

१—त्यावरून त्या ग्रंथाचा काल शकापूर्वी १४८८ वर्षे हा येतो. २—कांतिवृत्तावर विषुववृत्त मागें सरकतें. सुमारे २६००० वर्षीत त्याचा एक फेरा होतो. यामुळे इतक्या काळांत विषुववृत्ताचा ध्रुव कांतिवृत्ताच्या ध्रुवाभोवतीं सुमारे २३। अंश त्रिज्येच्या वर्तुळांत प्रदक्षिणा करितो. व यामुळेच विषुववृत्ताच्या ध्रुवस्थानीं सर्वेकाळ एकच तारा नसते. ३—ग्रहलौघव ग्रंथ गणेश दैवज्ञाने शके १४४३ मध्ये रचिला.

मान ३६९ दिवस १५ घटका २३ पळे आहे. रेवतीपासून सूर्य निघाल्यापासून पुन्हां तेथे येण्यास इतका काल लागतो. द्या कालास नाक्षत्र सौरवर्ष म्हणतात. ग्रहलाघवी पंचांगाचे वर्ष ३६९ दिवस १५ घटका आणि ३१ पळे आहे.

आकाशांत सूर्याचे दक्षिणायन किंवा उदगयन प्रत्यक्ष ज्या दिवशी होते त्याच दिवशी सायनपंचागांत असते. व त्याच दिवशी त्यांत मकर किंवा कर्क संक्राति होते. वसंतसंपातीं सूर्य येतो तेव्हां नेहमीं वसंतऋतु असावयाचा. तेव्हांच सायनपंचागांतली मेष संक्राति व चैत्र येतो. म्हणून सायन मानानें चैवांत नेहमीं वसंतऋतु येईल. केरोपंती किंवा ग्रहलाघवी पंचांगांप्रमाणे कालांतरानें चैवांत पावसाळा येईल. ही गोष्ट स्वतः केरोपंतांनी कवूल केली होती व सर्व गणितज्ञ कबूल करितात.

तिथीचा संवंध आरंभस्थानाशी नाहीं, यामुळे तिन्ही प्रकारच्या पंचांगांच्या तिथि जमतात. कधीं कांहीं घटकांचा फरक पडतो, तो जुन्या पंचांगांत रविचंद्रांच्या गर्तींत थोडी चूक आहे म्हणून पडतो. ग्रहणास फरक यामुळेच पडतो. ग्रहांच्या गति हळींच्या शोधाप्रमाणे विनचूक घेतल्या म्हणजे ग्रहणे, युति इत्यादि गोष्टी जुन्या पंचांगाच्या मानानें देखील वरोवर अनुभवास येतील. त्यास केरोपंती निरयन किंवा सायन मानच पाहिजे असें नाहीं. परंतु जुन्या पंचांगाचे वर्षमान सायन नाहीं आणि नाक्षत्रही नाहीं. तें बदललेच पाहिजे. आरंभस्थानीं ग्रह आला म्हणजे अश्विनींत आला. तिन्ही पंचांगांचे आरंभस्थान भिन्न, यामुळे तिहींच्या नक्षत्रांत फरक पडतो. ग्रहलाघवी पंचांगाहून केरोपंतीत हळीं सुमारे पाव नक्षत्र पुढे असते. व सायनांत १।।। नक्षत्रे पुढे असतात.

निरयन पंचांगांतलीं नक्षत्रे विभागात्मकच आहेत. तरी पंचागांत जो ग्रह ज्या नक्षत्रीं असेल, त्याच्या तारांच्या आसपास किंवा कदाचित् थोडा मार्गेपुढे तो ग्रह दिसतो. सायन नक्षत्रे निराळीं आणि तारात्मक निराळीं, यामुळे तारा आणि ग्रह यांच्या युति केव्हां होतील हें सायन पंचांगांत दिलें असते.

सायन पंचांगप्रमाणे क्रतु सर्वकाळ वरोवर मिळतील; सायन नक्षत्रे आणि तारात्मक नक्षत्रे यांचा मेळ राहणार नाहीं. निरयन पंचांगांत नक्षत्रे आणि तारा यांचा मेळ वहुधा असतो. परंतु क्रतु त्रुकतात. व पुढे फारच चुकतील.

योग म्हणजे वेरीज. चंद्रसूर्याच्या गर्तीची वेरीज १३ अंश २० कला होण्यास जो काळ लागतो, तितक्यांत एक योग होतो. हे योग २७ आहेत. तिथिनक्षत्रांचा आकाशांतल्या स्थितीशीं संवंध आहे, तसा योगांचा कांहीं दिसत नाहीं. शके ९५० च्या पूर्वी हे नव्हते; त्यानंतर पंचांगांत आले, असें माझे मत आहे. चंद्र आणि सूर्य यांची क्रांति समान होते तेव्हां व्यतिपात आणि वैधृति हे होत असतात. त्यांस महापात म्हणतात. हे पंचागांत निराळे दिले असतातच. हे मात्र प्राचीन आहेत. हे सुमारे १३ दिवसांच्या अंतराने होतात.

करण म्हणजे तिथीचे अर्ध. चांद्रमासांत ३० तिथी व ६० करणे असतात.

चंद्रमूर्यमध्ये ६ अंश अंतर झालें म्हणजे एक करण होते. वव, वालव इत्यादि करणांचे पर्याय शुक्रप्रतिपदेच्या उत्तरार्धापासून ८ होतात; आणि पुढे शकुनि वगैरे ४ करणे असतात, मिळून महिन्यांत ६० करणे होतात. सायननिरयन पंचांगांतली करणे एकच असतात. योग भिन्न असतात.

पंचांगाचीं पांच अंगे झालीं. हल्ळीं इतर पुष्कळ उपयोगी गोष्टीही पंचांगांत देतात. एकादशीचीं उपोषण कधीं, श्रावणी कधीं, वगैरे गोष्टी धर्मशास्त्रावरून देतात. त्यांचा ज्योतिषगणिताशीं संबंध नाहीं. धर्मशास्त्राच्या ग्रंथांत कोठे कोठे मतभेद पडतो, म्हणून दसरा आज करावा कीं उद्यां करावा असे वाद कधीं कधीं पडतात. अर्थात् ह्या वादाला कारण पंचांगांतली चूक हें नव्हे.

आमच्या प्रांतांतल्या पंचांगांत पंचवड्याच्या पृष्ठाच्या उजव्या अंगास वरील कोंपन्यांत रवि, चंद्र इत्यादि ग्रहांचीं नावें संक्षेपानें देऊन त्यांखालीं आंकडे दिलेले असतात. त्यांवरून पूर्णिमा किंवा अमावास्या या दिवशीं प्रातःकालीं आकाशांत ते ग्रह कोठे आहेत हें समजते. रवीच्या खालीं १२०।४६।१२ असे आंकडे आहेत असे समजा. याचा अर्थ रवि एक राश भोगून दुसऱ्या राशींत २० अंश ४६ कला १२ विकला या जागीं आहे. राशीचे अंश ३० होतात. मंगळादि पांच ग्रहांतील कोणाच्याही स्थितींतून मूर्याची स्थिति वजा केली तर तो ग्रह मूर्यापुढे किती आहे हें समजेल. बाकी राहील तींतील राशींच्या दुपटी इतके तास आणि अंशांच्या चौपट मिनिंटे इतका काळ दोनप्रहरपासून जाईल तेव्हां ते ग्रह मध्यान्हीं येतील असे स्थूलमानानें समजावें.

प्रभव इत्यादि संवत्सरांचा आरंभ आपलेकडे चैत्राच्या आरंभांच होतो. परंतु हे संवत्सर मूळचे वार्हस्पत्य मानाचे आहेत. वृहस्पतीला एक राशि क्रमण्यास मध्यममानानें सुमारे ३६१ दिवस लागतात. इतक्या कालांत एक वार्हस्पत्य संवत्सर होतो. यामुळे सुमारे ८५ सौरवर्षीत ८६ वार्हस्पत्य संवत्सर होतात. म्हणजे एका संवत्सराचा क्षय होतो. ही पद्धति नर्मदेच्या उत्तरेस अजून चालते. आपलेकडेही शके ७२६ पर्यंत चालत होती. पुढे वंद झाली. म्हणजे क्षयसंवत्सर मानण्याची रीति वंद झाली. यामुळे उत्तरेकडील संवत्सर आमच्यापेक्षां हल्ळीं १२ नीं पुढे आहे.

पूर्वी गांवोगींवरे जोशी पंचांगे करीत असत. हल्ळीं, मुंबई, पुणे येथील पंचांगे सर्व महाराष्ट्र देशांत चालतात. परंतु वस्तुतः ज्या त्या ठिकाणचे पंचांग निराळे असणे चांगले. निदान दर जिल्हास तरी निराळे पाहिजे. थोड्याशा युक्तीने एका ठिकाणचे पंचांग दुसऱ्या स्थळीं उपयोगी पडेल. दोन स्थलांच्या रेखांशांचे अंतर काढावें. दर अंशास १० पक्ळे म्हणजे ४ मिनिंटे इतके अंतर दोहोच्या वेळांत पडते. पंचांगाच्या स्थलाच्या पूर्वेस इष्ट स्थल असेल तर तें अंतर पंचांगांत दिलेल्या वेळेत मिळवावें; आणि पश्चिमेस असेल तर वजा करावें. उदाहरण, पुण्याच्या पंचांगांत एकादशी ४० घटका १० पक्ळे आहे. पुणे आणि वार्षी


यांच्या रेखांशांचे अंतर सुमारे २ अंश आहे. आणि वार्षी पुण्याच्या पूर्वेस आहे. तर वार्षी येथे एकादशी ४० घटका ३० पक्ळे समजावी. पुण्याच्या पश्चिमेस मुंबई एक अंश आहे. तर मुंबई येथे एकादशी ४० घटकाचै आली. हा नियम तिथि, नक्षत्र, योग, करण, चंद्रसूर्यादिकांची राश्यांतरे व नक्षत्रांतरे, चंद्रग्रहण, यांच्या वेळांस लागू आहे. चंद्रग्रहण पुण्यास निजकालाच्या ३ वाजतां सुटले तर वार्षीस निजकालाचे ३ वाजून  $\text{c}$  मिनिटांनी सुटेल. सूर्यग्रहणास ही गोष्ट लागू नाही. हल्ळींच्या या प्रांतांतील सर्व पंचांगांत तिथ्यादिकांची घटीपक्ळे मध्यम-सूर्योदयापासून असतात. ती वस्तुतः स्पष्टोदयापासून पाहिजेत. तरीं करणे तर आणखी २ संस्कार करावे लागतात. ते सायन पंचांगांत सांगितले आहेत. येथे सांगणे तर कार विस्तार होईल.

आमच्या पंचांगांतील बहुतेक अंगांचा संवंध आकाशांतील कोणत्या ना कोणत्या तरी स्थितीशीं आहे. युरोपियन पंचांगांतील बहुतेक अंगे कृत्रिम आहेत. त्यांचे वर्षाचे दिवस ३६९ किंवा ३६६; महिन्याचे दिवस २८, २९, ३०, ३१; ही माने आकाशांतीली कोणतीही स्थिति दाखवीत नाहीत. आमचे पंचांग नैसर्गिक आहे.

पंचांगांत आरंभी संवत्सरफलें दिलेलीं असतात. त्यांत त्या संवत्सरांत राजा कोण, मंत्री कोण, वगैरे सांगून त्यांचीं फक्ळे सांगितलीं असतात. चैत्र शुक्र प्रतिपदेस जो वार असेल तो राजा; सूर्याचीं मेष संक्रमण ज्या वारी होईल तो मंत्री; आद्राप्रवेश ज्या वारी होईल तो मेघेश; कर्क, सिंह आणि धनु, हीं संक्रमणे ज्या वारी होतील ते क्रमानें पूर्वधान्ये, सेना, पश्चिमधान्ये, यांचे अधिप; असा नियम आहे. अमक्याचा स्वामी अमुक असतां अमुक फल होतें असे ठरलेले आहे. त्यांत चंद्र, बुध, गुरु, शुक्र, हे शुभग्रह मानिले आहेत. यांचीं फलें चांगलीं असतात. इतरांचीं व्युथ, गुरु, शुक्र, हे शुभग्रह मानिले आहेत. यांचीं फलें चांगलीं असतात. विशेषपक्ळां आपलेकडे फार गोष्टी असतात. इतक्या इतर बहुतेक प्रांतांतल्या पंचांगांत नसतात.

पंचांगांत दुसऱ्या किरकोळ गोष्टी बन्याच असतात. परंतु विस्तरभयास्तव त्या येथे सांगत नाही.

\* हल्ळीं मुंबईपुण्यांचीं पंचांगे नांवाला मात्र भिन्न असतात. म्हणून त्यात हैं १० पक्ळांचे अंतर असत नाही.



## ग्रहणे.

सहस्ररश्मि प्रकाशलेला आहे, सर्व लोक आपल्या कामांत मग्न आहेत, पशु-पक्ष्यादि प्राणी भक्ष्यादिकांच्या उद्योगांत आहेत, इतक्यांत अकस्मात् अंधकार पडला, रात्र होण्याची वेळ नसतां रात्र झाली, अथवा सगळ्या कलांनीं प्रकाशलेल्या चंद्रांचें आनंददायक चांदणे पडलें असतां एकदम तें नाहींसे होऊन तो चंद्र काळाठिकर पडला; तर मनुष्यादि सर्व प्राण्यांस अति आश्रय वाटेल, फार भीति उत्पन्न होईल, आणि ते वेड्यासारखे होतील. कधीं कधीं असें होतें, असें ज्यांस स्वानुभवानें किंवा परंपरागत गोष्टी ऐकून माहीत नसेल त्यांची अवस्था तर विलक्षणच होईल. पशुपक्ष्यादि प्राणी आणि रानटी लोक ह्यांस परंपरागत इतिहास कोठचा, आणि त्यांस स्वानुभवांचे स्मरण कोठांचे राहणार? खग्रास-सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहून सर्वकाल त्यांची अवस्था अशीच होणार. कोलंबस अमेरिकेत गेला होता, तेव्हां तो एका बेटांत असतां तेथले लोक त्यास अन्नादि सामुद्रीचा पुरवठा करीत असत. परंतु पुढे कांहीं कारणांने त्यांचे आणि कोलंबसाच्या लोकांचे वैमनस्य आल्यामुळे बेटांतले लोक पुरवठा करीतनासे झाले. अशा संघीस खग्रास-चंद्रग्रहण आले. तें कोलंबसास समजले होतें. त्यांने त्या लोकांस सांगितलें कीं, तुम्हांवर देवाचा कोप झाला आहे; त्यांचे चिन्ह आज रात्रीं तुम्हांस दिसेल. एकाएकी अंधार पडेल; चंद्र प्रथम काळा दिसेल; आणि मग लाल दिसून लागेल. त्याप्रमाणे रात्रीं झाले. तेव्हां त्या लोकांस अतिशयित भीति वाटून त्यांनीं कोलंबसास तत्काल धान्यादिक आणू दिलें. विद्याचारसंपन्न देशांत देखील आद्यस्थितींत खग्रासग्रहणांनीं मनुष्यांची अशीच स्थिति कांहीं काळ झाली असेल. खग्रास सूर्यग्रहणे पुष्कळ होतात, तरी एकाच स्थर्लीं तीं फार थोडीं दिसतात. लंदनामध्ये इ० स० ११४० या वर्षीं खग्रास सूर्यग्रहण पडले. त्यावर पुनः इ० स० १७१५ मध्ये झाले. म्हणजे मध्ये पावणेसहाशें वर्षात मुळींच झालें नाहीं. असें आहे यामुळे ग्रहणाविषयीं ऐकून माहिती असली तरी तें प्रत्यक्ष पाहून मनुष्य आश्रयभरित आणि चकित झाल्यावांच्यन राहणार नाहीं. प्राचीनकालीं एकदां आशियामायनरांतील मीडिया आणि लीडिया या प्रांतांतील लोकांचे युद्ध चाललें होतें. त्यासंबंधे वर्णन हिराडोटसनें केले आहे, त्यांत तो म्हणातो कीं; पांच वर्षे युद्ध चालले. कधीं या पक्षाचा जय होई, कधीं त्या पक्षाचा होई. सहावे वर्षीं एकदां दोन्ही सैन्ये युद्धाच्या कडाक्यांत गुंतलीं असतां अकस्मात् दिवसाची रात्र झाली. तेव्हां उभयपक्षांस भीति पडून त्यांचा तह झाला. हें ग्रहण कधीं झालें याविषयीं ज्योतिष्यांचा वरेच दिवस मतभेद होता. हल्ळीं इंग्लंडच्या एरी नामक प्रख्यात ज्योतिष्यांने गणित करून ठरविले आहे कीं, तें इसवी सनापूर्वी ५८४ या वर्षीं मेच्या २८ व्या तारखेस झाले. हिराडोटसच्या लिहिष्यावरून हेंच वर्ष निवर्ते. ग्रीस इत्यादि देशांच्या प्राचीन इतिहासांत अशीं ग्रहणांची वर्णने आणखी वर्णन आहेत. त्यांतील वहुतेकांचा संबंध लढायांशी आहे.

“ अकस्मात् सूर्य दिसेनासा झाला, यामुळे कोणी लोक शहर सोडून गेले. ” “ सैन्य कूच करणार इतक्यांत अभ्रे नसतां सूर्य दिसेनासा झाला, आणि दिवसाची एकाएकी रात्र झाली. यामुळे सैन्याचे जाणे राहिले. ” “ आरमार युद्धाच्या अगदीं तयारीत आहे इतक्यांत अकस्मात् काळोख पडला. खलाशांस भीति पडली. मुख्य सुकाणवाला गोंधळून गेला. ” “ सैन्य समुद्रांतून जात असतां इतका अंधार पडला की, दिवसास नक्षत्रे दिसून लागली. सैन्य घावरून गेले. ” “ सूर्यमंडल झांकून गेले. त्याच्या विवाभोवतीं कोणी किरीट घातला आहे असें दिसले. व तेणेकरून राजा मरण पावणार असें भविष्य दिसून आले. ” अशीं वर्णने त्या इतिहासांत आढळतात. इ० सन ११४० मध्ये इंग्लंडांत खग्रास-सूर्यग्रहण झाले. त्याचे असें वर्णन आहे कीं, “ दोन प्रहरचा सुमार होता; लोक जेवणांत गुंतले होते; इतक्यांत अंधार पडला. सूर्य काळा दिसून लागला. खाण्यास दिसेना, यामुळे कंदील लावावे लागले. लोक आश्रयानें चकित झाले. व अंधकार इतका पडला कीं आजच प्रलय होतो कीं काय असें त्यांस वाटले. आकाशांत तारा दिसून लागल्या. ” याप्रमाणे वर्णन करून पुढे त्या ग्रहणामुळे अमुक अमुक भयंकर गोष्टी घडल्या असें त्या लिहिणारानें लिहिले आहे.

क्रैंक्वेदांतले सौरमूक्त नांवाचे सूर्याचे स्तोत्र म्हणत असतात. त्यांत असें वर्णन आले आहे:-“ हे सूर्या आसुर स्वर्भानूने तुला तमाने आच्छादिले, तेव्हां कोणास आपले स्थानही दिसेना. सगळे लोक अगदीं भांवावल्यासारखे झाले. हे इंद्रा तूं स्वर्भानूच्या मायांचा नाश करितोस. तमाने झांकलेल्या सूर्यास अत्रीने ब्रह्मज्ञानानें मुक्त केले. अत्रीने स्वर्भानूच्या मायांचे निवारण केले. अत्रि सूर्याला मिळविते झाले. इतर कोणी मिळवूं शकले नाहीत. ”

महाभारतादिकांत ग्रहणाचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आहे. त्यांत बहुधा कांहीं विपरीत किंवा फारशी कधीं न घडणारी गोष्ट घडण्याच्या वेळीं ग्रहण पडलें होतें, अथवा ग्रहण झाल्यावर विपरीत गोष्टी झाल्या, असें वर्णन असतें. या देशांतील बहुतेक क्षत्रियांचा संहार करणारे कौरवपांडवांचे महाभयंकर युद्ध झाले, त्याच्या पूर्वी नुकरींच एकाच महिन्यांत चंद्राचे व सूर्याचे अशीं दोन ग्रहणे झाली होतीं, आणि त्यांवरून त्या प्रक्याचे चिन्ह दिसून आले होते असें वर्णन आहे.

गेल्या सोळाशें वर्षांतले अनेक राजांचे शेंकडो ताम्रपट हळीं सांपडले आहेत. आणि त्यांवरून या देशाच्या प्राचीन इतिहासाचा पुष्कळ चांगला विश्वसनीय शोध लागत चालला आहे. बहुतेक ताम्रपट एकाद्या पुण्यकारक पर्वाच्या वेळीं ब्राह्मणांस भूमि इत्यादिकांचे दान केल्याच्या संबंधाचे आहेत. त्यांत सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण यांच्या वेळीं भूमिदान केल्याचा लेख पुष्कळ ताम्रपटांत आहे. ग्रहणाच्या वेळीं भूमिदान केले असतां फार पुण्य लागतें, “ चंद्रसूर्यग्रहणाचे वेळीं दिलेले अक्षैय होते ” असें धर्मशास्त्रादिकांत सांगितलें आहे.

ऋग्वेदांतले वर्णन वर दिले आहे त्यासंबंधे दोन तीन गोष्टी विचार करण्या-सारख्या आहेत. तें वर्णन अति प्राचीन असून अति भीतिदर्शक नाहीं. मीड लोकांसारखी आमच्या ऋषींची अवस्था झालेली दिसत नाहीं. दुसरी गोष्ट अशी की, अत्रि मात्र सूर्यास मुक्त करते झाले, इतरांचे सामर्थ्य झाले नाहीं, याचा अर्थ काय? सूर्यग्रहणाचे ज्ञान अत्रि गोत्रांतील ऋषींस होते, इतरांस नव्हते, असा त्या-चा अर्थ दिसतो. आणि अतीस ज्ञान होते याचा अर्थ काय? ग्रहण लागेल हें सर्वास समजते. तेव्हां प्राचीन खालिडयन लोकांस ग्रहणे पडण्याचा नियम माहित होता, तसा अत्रीस माहित असावा असें दिसते. तिसरे असें की, स्वर्भानुने तमाने सूर्यास झाकले असें वर्णन आहे. तेव्हां स्वर्भानु निराळा आणि तम निराळे असें झाले. स्वर्भानुने सूर्यास गिळिले असें वर्णन नाहीं. यावरून ग्रहणाच्या खन्या कारणाची कल्पना त्या वेळी असावी असें दिसते. महाभारतांत जागोजाग वर्णने आहेत, त्यांतही ग्रहण पाहूनच लोक भिऊन गेले असें वर्णन कोठेही नाहीं. ग्रहणाचे परिणाम वाईट होतील, अशी मात्र भीति लोकांस पडत असे. भारती युद्धाच्या वेळी एका महिन्यांत दोन ग्रहणे झाल्यामुळे तें लोकांनी दुश्चिन्ह मानिले. सारांश, आमच्या लोकांस प्राचीन काळापासून ग्रहणाचा पुष्कळ परिचय आहे, व त्यासंबंधे वास्तविकज्ञान असावे असें दिसून येते. अमक्या वर्षी अमुक ग्रहणे झालीं, असे शके ४०० च्या पूर्वीचे लेख आमच्या देशांत सांप्रत उपलब्ध नाहीत हें खरें. तरी खालिडयन लोकांची प्राचीन ग्रहणे चंद्राची गति ठरविण्यास जशीं हिपार्कस याच्या उपयोगीं पडलीं, तशीं प्राचीन ग्रहणे आमच्या देशांतील ज्योतिष्यांच्या उपयोगीं पडलीं असतील असें दिसते. ग्रहणावरून चंद्रसूर्याच्या गति साधल्या असें आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी स्पष्ट लिहिले आहे. व तशीच परंपरा त्यांच्या पूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्यांची असली पाहिजे. जेवतांजेवतां अकस्मात् ग्रहण लागले आणि तेणेकरून जेवणही सुचत नाहीं, अशी स्थिति आमच्या लोकांची कधीं झाली नसेल, व पुढे न्हावयाची नाहीं.

ग्रहणांच्या काळांचे एक चक्र आहे. १८ सौर वर्षे आणि ११ दिवस इ-तक्या काळांत जीं जीं ग्रहणे ज्या क्रमाने होतात तींच बहुधा त्याच क्रमाने पुढे ति-तक्या काळांत होतात. चांद्रसौरमानाने कधीं ह्या काळांत १८ वर्षे होतात, कधीं १८ वर्षे आणि एक चांद्रमास होतो. सूर्यचंद्र हे राहुविदूत एकदां आल्यापासून पुन्हा सुमारे इतक्या काळाने ते एकाच वेळीं फार थोड्या अंतराने त्या स्थर्थी येतात. त्यांच्या स्थितीत कांहीं कलांचे अंतर पडते. यामुळे, व चंद्राची स्पष्टगति थोडी कमजास्त होते यामुळे, एका चक्रांतले एकादें ग्रहण पुढल्यांत कमी होते आणि एकादें वाढते. सुमारे १००० वर्षांनी पुष्कळ फरक पडतो. एका चक्रांतल्या ग्रहणांचे दुसऱ्या चक्रांतल्यांशी कर्से साम्य असते वगैरे गोष्टी समजण्याकरितां दोन चक्रांच्या कांहीं वर्षांतीले ग्रहणे पुढल्या पानावर दिलीं आहेत. त्यांत पुणे, मुंबई

\* याने शके ५५० मध्ये ब्रह्मसिद्धांत नामक ग्रंथ रचिला.

कोणाचे.	इ० सन व तारीख महिना.	शकामिति.	प्रकार.	इ० सन व तारीख महिना.	शकामिति.	प्रकार.
सूर्य	१८६८ २३।२३ फेब्रुआरी	१७९९ माघ कृष्ण ३०	कंकण	१८८६ ५ मार्च	१८०७ माघ कृष्ण ३०	कंकण
सूर्य सूदूर	१८६८ १८ आगष्ट	१७९० श्रावण कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१८०८ श्रावण कृष्ण ३०	स्वप्रास खंड	स्वप्रास खंडः
चंद्र	१८६९ २८ जानुआरी	माघ शुक्ल १५	कंकण	१८७७ ७ फेब्रुआरी	माघ शुक्ल १५	कंकण
सूर्य	१०।११ फेब्रुआरी	माघ कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१८७७ १३ ...	माघ शुक्ल १५	स्वप्रास खंडः
चंद्र	२३ जुलै	१७९१ आषाढ शुक्ल १५	कंकण	१८८८ ३ आगष्ट	१८०९ श्रावण कृष्ण १५	स्वप्रास खंडः
सूर्य	७ आगष्ट	१५ कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१९९८ १९ फेब्रुआरी	माघ शुक्ल १५	स्वप्रास खंड
चंद्र	१८७० १७ जानुआरी	पौष शुक्ल १५	स्वप्रास खंडः	१९८८ २८ फेब्रुआरी	माघ शुक्ल १५	स्वप्रास खंड
सूर्य	३।	१७९२ जून	१७९२ ज्येष्ठ कृष्ण ३०	१९८८ ८ जुलै	१८१० ज्येष्ठ कृष्ण ३०	स्वप्रास खंड
चंद्र	२८ जुलै	१७९२ आषाढ शुक्ल १५	स्वप्रास खंडः	१९८८ १२ जुलै	१८१० आषाढ शुक्ल १५	स्वप्रास खंड
सूर्य	१२ जुलै	१७९२ ज्येष्ठ कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१९८८ १७ ज्येष्ठ कृष्ण ३०	१८११ ज्येष्ठ कृष्ण ३०	स्वप्रास खंड
चंद्र	२७	१७९३ ज्येष्ठ कृष्ण ३०	कंकण	१९८८ १९ जून	१८११ आषाढ शुक्ल १५	कंकण
सूर्य	२।२।३२ दिसेंवर	१७९३ मार्गशीर्ष कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१९८९ १२ जुलै	१८११ मार्गशीर्ष कृष्ल ३०	स्वप्रास खंडः
चंद्र	६ जानुआरी	पौष शुक्ल १५	स्वप्रास खंडः	१९८९ १२ दिसेंवर	१८१२ ...	स्वप्रास खंडः
सूर्य	१७७१	१७९३ ज्येष्ठ कृष्ण ३०	कंकण	१९९० ...	१७९२ ...	कंकण
चंद्र	१७ जून	१७९३ ज्येष्ठ कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१९९० ...	१७९२ ...	स्वप्रास खंड
सूर्य	१२ जुलै	१७९४ आषाढ शुक्ल १५	कार्तिक कृष्ण ३०	१७९४ वैशाख कृष्ण १५	१८१२ ...	कंकण
चंद्र	१२ दिसेंवर	१७९४ कार्तिक कृष्ण ३०	स्वप्रास खंडः	१७९४ ६ जून	१८१२ ज्येष्ठ कृष्ल ३०	स्वप्रास खंड
सूर्य	१८७२ २२ मे	१७९४ वैशाख कृष्ण १५	स्वप्रास खंडः	१७९४ १७ जून	१८१२ कार्तिक शुक्ल १५	स्वप्रास खंडः
चंद्र	६ जून	१७९५ नोवेंबर	कंकण	१७९५ ३० नोवेंबर	१८१२ कार्तिक शुक्ल १५	स्वप्रास खंड
सूर्य	१४ नोवेंबर	१७९५ कार्तिक शुक्ल १५	स्वप्रास खंडः	१७९५ ३० नोवेंबर	१८१२ दिसेंवर	स्वप्रास खंडः
चंद्र	३० नोवेंबर	१७९५ वैशाख कृष्ण १५	स्वप्रास खंड	१८७३ १२ मे	१८१३ वैशाख कृष्ण १५	स्वप्रास खंडः

प्रहणाचे एक चक्र.

प्रहणाचे दुसरे चक्र.

ज्योतिविलास.

१०३

कोणचे.	इ० सन व तारीख महिना.	शकमिति.	प्रकार.	इ० सन व तारीख महिना.	शकमिति.	प्रकार.
सं० चंद्र १८७३२५ मे०	१७७५ नेशाख कृ० ३० कार्तिक शु० १५ कृ० ३०	१८९१ ६ जून ख्रासः खंड	खंड	१८९१ ६ जून वैशाख कृ० ३० कार्तिक शु० १५ कृ० ३०	१८१३ वैशाख कृ० ३० कार्तिक शु० १५	खंड
सं० चंद्र १८७४१५ अप्रिल	१७७६ चैत क० ३० वैशाख शु० १६ मादपद क० ३० आश्विन शु० १६	१८९२ २६ अप्रिल ख्रासः खंडः कंकणः ख्रासः फाल्गुन क० ३० मादपद क० ३०	खंड	१८९२ २६ अप्रिल ख्रासः खंडः कंकणः ख्रासः फाल्गुन क० ३० मादपद क० ३०	१८१४ चैत्र क० ३० वैशाख शु० १५ आश्विन कृ० ३० कार्तिक शु० १५ वैत्रेन कृ० ३०	खंड
सं० चंद्र १८७५६ अप्रिल	१७७७ सप्तंबर	१८९३ १६ अप्रिल कंकण ख्रासः फाल्गुन क० ३० मादपद क० ३०	खंड	१८९३ १६ अप्रिल ख्रासः कंकण ख्रासः फाल्गुन क० ३० मादपद क० ३०	१८१५ चैत्र कृ० ३० मादपद कृ० ३० फाल्गुन शु० १५	खंड
सं० चंद्र १८७६६ मार्च	१७७८ ३ सप्तंबर	१८९४ २१ मार्च कंकण ख्रासः फाल्गुन शु० १५ मादपद क० ३०	खंड	१८९४ २१ मार्च कंकण ख्रासः फाल्गुन शु० १५ मादपद क० ३०	१८१६ मादपद शु० १५ सप्तंबर खंडः कंकणः	खंड
सं० चंद्र १८७७७ फेब्रुआरी	१७७९ २७ फेब्रुआरी	१८९५ ११ मार्च ख्रासः फाल्गुन शु० १५ मार्च अगष्ट	खंड	१८९५ ११ मार्च ख्रासः खंड अगष्ट	१८१६ फाल्गुन शु० १५ मादपद शु० १५ सप्तंबर खंड	खंड
सं० चंद्र १८७८३ सप्तंबर	१७८० १४ मार्च	१८९६ ३० अगष्ट फाल्गुन शु० १५ मार्च	खंड	१८९६ ३० अगष्ट फाल्गुन शु० १५ मार्च अगष्ट	१८१७ श्रावण कृ० ३० मादपद शु० १५ सप्तंबर	खंड
सं० चंद्र १८७९४ चैत्र	१७८१ ६ सप्तंबर	१८९७ १८ अगष्ट ख्रासः सप्तंबर	खंड	१८९७ १८ अगष्ट ख्रासः सप्तंबर	१८१८ कृ० ३० खंड	खंड

येथे जीं ग्रहणे दिसलीं किंवा दिसतील त्यांवर फुली केली आहे. त्यांत जीं सूर्य-ग्रहणे खग्रास किंवा कंकण आहेत तीं मुंबई, पुणे येथे तशीच दिसलीं व दिसतील असा नियम नाहीं. कोष्टकांतले चांद्रमास ग्रहलाघवी पंचांगप्रमाणे आहेत. एका चक्रांत बहुधा ७० ग्रहणे होतात. त्यांत ४२ सूर्याचीं आणि २८ चंद्राचीं होतात. म्हणजे चंद्राच्या दीडपट सूर्याचीं ग्रहणे होतात. कधीं चक्रांत ७१ ग्रहणे होतात; तेव्हां चंद्राचीं २९ होतात. चक्रांत सूर्याचीं ग्रहणे होतात पुष्कळ, परंतु एकाच स्थळीं त्यांतलीं थोडींच दिसतात. तीं एकंदर जितकीं होतात, त्यांचा सहावा हिस्सा म्हणजे सुमारे ७ ग्रहणे एका ठिकाणी दिसतात. तींही पृथ्वीवर अन्य स्थळीं खग्रास किंवा कंकणाकृति असलीं तरी विवक्षित ठिकाणी तशीं दिसतात असें नाहीं. बहुतेक खंडित म्हणजे अपूर्ण दिसतात. खग्रास किंवा कंकणाकृति फार थोडीं दिसतात. चक्रांतील २८ चंद्रग्रहणांपैकीं सरासरीने १८ एका ठिकाणी दिसतात. म्हणजे १८ वर्षात पृथ्वीवर होणाऱ्या एकंदर ७० ग्रहणांपैकीं ७ सूर्यग्रहणे व १८ चंद्रग्रहणे एका ठिकाणी दिसतात. ४९ दिसत नाहींत.

खालिडयन लोकांनी पुष्कळ ग्रहणे लिहून ठेविली होतीं, यामुळे त्यांस हें चक्रमाहीत झाले होते.

“ सांप्रत पृथ्वीवर पाप फार झाले, ग्रहणे फार होऊ लागलीं, ” अशा प्रकारचे उद्धार कर्धींकर्णी ऐकूं येतात. परंतु त्यांत कांहीं अर्थ नाहीं, हें वरील विवेचनावरून दिसून येईल. “ आमच्या लहानपणीं पाऊस फार पडत असे, अलीकडे कमी पडू लागला, ” ह्या समजुतीत कदाचित् कांहीं अर्थ असला तर तितकाही ग्रहणांविषयींच्या समजुतीत नाहीं. दोन्ही समजुती एकाच वर्गातल्या म्हटल्या तरी चालेल. पावसाच्या मानांत विलक्षण फेरफार एका मनुष्याच्या आयुष्यांत होणेचा तर संभव नाहींच. काळांतराने फेरफार होत असला तर नकळे. परंतु ग्रहणांची संस्या निदान मनुष्योत्पत्तीपासून तरी नियमित आहे.

पृथ्वीभोवतीं चंद्र फिरतो आणि चंद्राच्या पलीकडे फार लांब सूर्य आहे. पृथ्वी आणि चंद्र हे दोन्ही गोल अपारदर्शक आहेत. यामुळे सूर्याचा प्रकाश यावर पडतो, तेव्हां सूर्य जिकडे असतो, त्याच्या दुसऱ्या बाजूस हांची छाया पडते. रात्रीस पृथ्वीच्या ज्या अंगीं आपण असतों, त्याच्या दुसऱ्या अंगास खालीं सूर्य असतो. म्हणून आपल्या वरच्या बाजूस आकाशांत पृथ्वीची छाया पसरलेली असते. चंद्र नसला तर ही छाया आपल्या अनुभवास येतेच. याप्रमाणेच चंद्राची छाया पडते. अमावास्येच्या दिवशीं सूर्याच्या थेट खालीं चंद्र असला म्हणजे चंद्राची छाया पृथ्वीवर पडली पाहिजे. ह्या छायांमुळे चंद्रसूर्यास ग्रहणे लागतात. सूर्य स्वयंप्रकाश आहे म्हणून वास्तविक म्हटलें म्हणजे त्यास ग्रहण कर्धींच नाहीं. म्हणजे त्याजवर कोणाची छाया कर्धींच पडावयाची नाहीं. परंतु त्याच्या आढळ चंद्र येऊन चंद्राची छाया पृथ्वीवर पडली म्हणजे जेथें ती पडते, तेथील लोकांस सूर्य दिसत नाहीं. म्हणून ते म्हणतात कीं सूर्यास ग्रहण लागले. छाया नसते

तेथें सूर्य दिसतच असतो. दिवसास एकादे वेळीं आपण असतों तेथें ऊन असतें, आणि कांहीं अंतरावर एकाद्या लहानशा ढगाची सावली पडलेली असते. व ती जलद पळत असते, असे पुष्कळ वेळां आपल्या दृष्टीस पडते. अशीच गोष्ट चंद्राची आहे. ढगांपेशां चंद्र फार मोठा आहे. त्याची छाया ढगांच्या छायेहून फार मोठी असते. यामुळे पृथ्वीच्या बन्याच भागावर ती पसरते.

दिव्याच्या लहानशा ज्योतीसमोर एकादी मोठी दगडाची वाटोळी गोटी धरिली, आणि तिची छाया भिंतीवर पाडिली तर ती वाटोळीच परंतु गोटीहून मोठी पडेल. कांहीं उपायाने ज्योत फार मोठी वाटोळी केली आणि तिच्या समोर एक लहानशी गोटी धरिली तर तिची छाया भिंतीवर तिच्याहून लहान पडेल. ती गोटी ज्योतीच्या आड परंतु भिंतीपासून पहिल्यापेशां लांब धरिली तर एकादे वेळीं तिची छाया भिंतीवर पौचणारही नाही. ही गोट्यांची छाया शंकूच्या आकाराची पडते. तिला सूचि असेही म्हणतात. एक फार मोठी वाटोळी ज्योत करा. तिच्या समोरच तिच्याहून फार लहान असे एक लिंबू धरा. ज्योत व लिंबू यांमध्ये लिंबाहून फार लहान अशी एक गोटी धरा. गोटी हा चंद्र, लिंबू ही पृथ्वी, आणि ज्योत हा सूर्य, अशी कल्पना करा. ज्योत आणि लिंबू यांच्यामध्ये गोटी आणा. तिहीचे मध्यविंदु एका सरकरेवेंत येतील असे करा. गोटीची लहानशी छाया लिंबावर पडेल, इतकी लांब ती गोटी धरा. छायेतील लोकांस ज्योत मुर्कीच दिसणार नाही; तिला खग्रास ग्रहण लागले. छायेच्या भेंवतीं पुसट छाया पडलेली दिसेल; तिला छायाकल्प म्हणतात. तीतील लोकांस सूर्याचा कांहीं भाग दिसत नाही. त्यांस खंडग्रहण दिसते. छायाकल्पाबाहेर ज्योतीचा पूर्ण प्रकाश पडले-ला असेल. तेथें ग्रहण मुर्कीच नाही. गोटी प्रथम धरिली होती, तेथून अंमळ दिव्याकडे नेऊन तिची छाया लिंबावर मुर्कीच पौचणार नाहीं असे करा. ज्योत आणि गोटी ह्यांच्या मध्यविंदूच्या समोरचा जो लिंबावरचा विंदु तेथें एकादी मुऱ्यी असली तर तिला कंकणाच्या आकाराची ज्योतीची वाटोळची कडा दिसून मधल्या भागाच्या आड गोटी आख्यामुळे तो दिसणार नाहीं. म्हणजे कंकणग्रहण : लागले. मग लिंबाच्या छायेत गोटी आणा. ज्योत आणि गोटी ह्यांच्या थेट मध्ये लिंबू असलें तर गोटी सगळी छायेत सांपडेल. तिला खग्रास ग्रहण लागले. गोटी अंमळ वर किंवा खालीं केली, अशी कीं तिच्या थोऱ्याशा भागावर उजेड पडेल; तर तिला खंडग्रहण लागले.

अमावास्येच्या वेळीं सूर्याच्या खालीं चंद्र कोठे तरी असतो. आणि सूर्य क्रांतिवृत्तांत कोठे तरी असतो. एथवी क्रांतिवृत्ताच्या मध्यविंदूत असते. अर्थात् एथवीची छाया क्रांतिवृत्तांतच समोर असते. ती छाया आणि सूर्य ह्यांमध्ये नेहमीं अर्ध्या परिवाहितके म्हणजे ही राशींचे अंतर असते. पूर्णिमेच्या रात्रीं चंद्र जेथे असतो, त्याच्या आसपास भूछाया क्रांतिवृत्तांत असते. सूर्याहितकीच भूछायेची गति असते. तिच्याहून चंद्र जलद चालतो. तो पश्चिमेकदून पूर्वेस जातां जातां

ता आणि भूढाया यांचे पूर्वपश्चिम अंतर शून्य होतें तेव्हांच दक्षिणोत्तर अंतर शून्य झाले तर त्यास ग्रहण लागतें. परंतु दर पूर्णिमेस तें अंतर शून्य होत नाहीं.

सपाट जमिनीवर एक मोठी वांगडी व तिच्या आंत एक बरीच लहान वांगडी ठेवा. दोन्ही वांगड्या एका सपाटीवर आहेत. हा एका पातळीत आहेत असें म्हणतात. चंद्रकक्षा आणि क्रांतिवृत्त हीं आकाशांत अर्शांच एका पातळीत असतीं तर दर पूर्णिमेस चंद्र व भूभा यांचे आणि दर अमावास्येस चंद्र व सूर्य यांचे दक्षिणोत्तर अंतर शून्य झाले असतें. परंतु दोहोंच्या पातळ्यांत ९ अंशांचा कोन आहे. त्या पातळ्या दोन ठिकाणीं परस्परांस छेदितात. त्या विंदूस राहुकेतु म्हणतात. राहुकेतुत किंवा त्यांच्या जवळ चंद्र असतो तेव्हां चंद्राचा शर शून्य किंवा अगदी थोडा असतो. म्हणजे क्रांतिवृत्ताच्या जवळच चंद्र असतो. यामुळे तेव्हां सूर्यही तेथेच असला तर त्याच्या आड चंद्र येतो. किंवा भूढाया तेथें असली तर तीत चंद्र सांपडतो. यामुळे ग्रहणे होतात. राहुकेतूपासून चंद्र लांब असला तर तो क्रांतिवृत्तापासून लांब असतो. यामुळे त्याचा शर सूर्यविंव किंवा भूभाविंव यांदून जास्त होतो. यामुळे तो सूर्याच्या आड येत नाहीं, किंवा भूढायेत सांपडत नाहीं. यामुळे ग्रहण होत नाहीं. एकदां पूर्णिमेस किंवा अमावास्येस ग्रहण झाल्यापासून पुढे एक किंवा दोन पर्वीस ग्रहणे होतात. म्हणजे लगत दोन किंवा तीन होतात. कधीं एकच होतें. व त्यापुढे पांच, किंवा सोडपांच, किंवा सहा चांद्रमहिन्यांनी पुनः ग्रहण होतें. चंद्रग्रहण नेहमीं पूर्णिमेस आणि सूर्यग्रहण अमावास्येस होतें. सूर्यग्रहण लागण्यापूर्वी सूर्याच्या पश्चिमेस चंद्र असतो. परंतु तो जलद चालणारा असल्यामुळे सूर्यांचे विव ओलांडून कांहीं वेळाने सूर्याच्या पूर्वेस येतो. पश्चिमेकडून चंद्र येतां येतां सूर्याच्या पश्चिमकडे च्या आड तो येतांच सूर्यास त्या दिशेने ग्रहण लागू लागतें. तेव्हां ग्रहणाचा स्पर्श झाला असें म्हणतात. अर्थात् सूर्यग्रहणाचा स्पर्श सूर्यविंवाच्या पश्चिमेकडून होतो, आणि पुढे सूर्यविंवाचा अधिकाधिक भाग आच्छादित होऊ लागतो. नंतर कांहीं वेळाने तो कमी व्हावयास लागून सूर्याच्या पूर्व बाजूने चंद्र सूर्यास मोकळा करितो; म्हणजे ग्रहण सुटतें; त्या वेळीं ग्रहणाचा मोक्ष झाला असें म्हणतात. मोक्ष ह्याचा अर्थ सुटका असा आहे. ह्याप्रमाणेच भूढायेच्या पश्चिमेकडून चंद्र येऊन पूर्वेस जातो. यामुळे त्याचा पूर्वभाग प्रथम आच्छादित होतो. आणि पश्चिम भाग शेवटीं छायेतून बाहेर पडतो. म्हणून चंद्रग्रहणाचा स्पर्श विवाच्या पूर्वेकडून आणि मोक्ष पश्चिमेकडून होतो. विवाचा जितका भाग आच्छादित होतो, तितका ग्रास झाला असें म्हणतात. स्पर्शपासून मोक्षापर्यंत जो काळ जातो त्यास पर्वकाळ म्हणतात. या कालाच्या मध्याच्या सुमारास महत्तम ग्रास होतो, तेव्हां ग्रहणाचा मध्य झाला असें म्हणतात. त्या वेळीं जो भाग आच्छादित होतो, तो ग्रास पंचांगांत लिहितात,

आणि ग्रहणाची आकृति पंचांगांत काढितात तीन्हा दाखवितात. ग्रास ह्याचा अर्थ खाणे असा आहे. राहु सूर्यास ग्रासितो अशी मूळची कल्पना होती, तीवरून ग्रास ही संज्ञा प्रचारांत आली असावी.

चंद्रसूर्याचीं बिंबें विस्तारानें बहुधा सारखींच दिसतात. तरी पृथ्वी आणि चंद्र यांच्या कक्षा दीर्घवर्तुळ असल्यामुळे चंद्रसूर्याचीं पृथ्वीपासून अंतर नेहमीं समान नसते; कमजास्त होते. यामुळे बिंबे लहानमोठीं दिसतात. कक्षेतला जो बिंदु मध्यवर्ती ज्योतिपासून लांब असतो त्यास उच्च म्हणतात; आणि जवळ असतो त्यास नीच म्हणतात. सूर्य हळीं दिसेवर अखेर आपल्या कक्षेत नीचीं\* असतो आणि जून अखेर उच्चीं असतो. चंद्र सुमारे २७॥ दिवसांत एकदां आपल्या कक्षेच्या नीचीं आणि एकदां उच्चीं येतो. चंद्रसूर्य उच्चीं असतात तेव्हां त्यांचीं बिंबे लहान दिसतात, आणि नीचीं असतात तेव्हां मोठीं दिसतात. चंद्र नीचीं आणि सूर्य उच्चीं असतां सूर्यविवाहून चंद्रबिंब वरेच मोठे दिसते. अशा वेळीं ग्रहण झाले तर तें खग्रास होते. सूर्यविवाहून चंद्रबिंब लहान असते तेव्हां कंकणग्रहण होते. खग्रास होते तेव्हां चंद्राची छाया पृथ्वीवर पडते, तिचा व्यास फार तर १८० मैल असतो. यामुळे इतक्या रुंदीचा पृथ्वीचा जितका पूर्वपश्चिम पट्टा सूर्यविवाहरून चंद्र पलीकडे नाईपर्यंत दैनंदिनगतीमुळे छायेत येतो, तेथें मात्र खग्रास ग्रहण होते. कंकणग्रहणांत तें कंकण दिसण्याचा पट्टा सुमारे १०० मैल रुंद असतो. ह्या पट्ट्यांच्या उत्तरेस व दक्षिणेस तीन्हा ग्रहणे खंडित मात्र दिसतात. यामुळे स्थलविशेषीं खग्रास किंवा कंकण सूर्यग्रहण फार वर्षानीं दिसते. खग्रास सूर्यग्रहणांत सूर्य अगदीं आच्छादिलेला असा फार तर ८ मिनिटे असतो. आणि कंकणग्रहण फार तर ३१ पक्ळे दिसते. चंद्र जेथें असतो तेथें पृथ्वीछायेचा व्यास चंद्रबिंबाहून पुष्कळ मोठा असतो. कधीं कधीं तो चंद्रबिंबाच्या तिप्पट असतो. म्हणजे ग्रहणाचे वेळीं भूमा आणि चंद्र यांचे मध्यबिंदु एका ठिकाणीं आले तर चंद्राभोवतीं चंद्रबिंबाच्या दीडपट रुंदीचे भूभावेष्टन असते. यामुळे चंद्रास कंकणग्रहण कधींही लागवयाचे नाहीं. भूछायेतून जाण्यास चंद्रास फार वेळ लागतो. म्हणून खग्रास-चंद्रग्रहण फार वेळ दिसते. या वेळीं भूभेने चंद्राचा ग्रास होऊन ख म्हणजे आकाश ह्याचाही होतो, म्हणून त्यास खग्रासग्रहण म्हणतात. भूभेच्या भोवतीं छायाकाश असतो. त्यांत चंद्र येतो तेव्हां अंमळ निस्तेज दिसतो. यामुळेच खग्रास-चंद्रग्रहणांत स्पर्शपूर्वी व नंतर कांहीं वेळ चंद्र फिकट दिसत असतो. चंद्रग्रहणाच्या वेळीं पृथ्वीवर चंद्र जेथें जेथें दिसेल तेथें चंद्रग्रहण दिसते व तें सर्वत्र सारखे दिसते, कमजास्त दिसत नाही.

खग्रास-चंद्रग्रहणांत चंद्राच्या व आपल्यामध्यें कोणी आलेले नसते. फक्त

\* वस्तुत: पृथ्वी आपल्या कक्षेत नीचीं येते. सूर्य पृथ्वीसभोवतीं फिरतो असें मानिले तरी ग्रहणसंबंधे परिणाम एकच होतात. तसें म्हणून कांहीं विषय समजण्यास सुलभ पडतात, म्हणून पृथ्वी फिरते यावदल कोठे कोठे सूर्य फिरतो असेंच लिहिले आहे. पृथ्वीची कक्षा तीच सूर्याची कक्षा.

त्यावर छाया पडलेली असते व त्या वेळीं सूर्याचे किरण प्रत्यक्ष त्यावर पडत नाहीत; तरी ते पृथ्वीच्या वातावरणांतून वक्रीभवन पावून त्यावर पडतात. यामुळे तो अ-गदीं काळा दिसत नाहीं; किंचित् प्रकाशित दिसतो.

क्षितिजांत प्रकाशाचे वक्रीभवन फार होतें, यामुळे चंद्रसूर्याची वरची कड क्षितिजाखालीं २।३ कला आहे तोंच त्यांचीं सगळीं बिंबे क्षितिजावर दिसतात. चंद्रास ग्रहण लागलें असतें तेव्हां तो, सूर्य, आणि पृथ्वी, हीं एका रेषेंत असतात. यामुळे ग्रस्तचंद्र क्षितिजावर दिसत आहे तोंपर्यंत सूर्य वस्तुतः दिसून नये. परंतु ग्रहण लागलेलाच चंद्र मावळा किंवा उगवला तर त्या वेळीं वक्रीभवनामुळे दोघांचीही बिंबे कांहीं कला वर दिसतात. यामुळे दोघेही एक दोन मिनिटे क्षितिजावर दिसतात. सन १८९२ च्या मे महिन्यांत ग्रस्तास्त चंद्रग्रहण झालें, तेव्हां असें दिसण्याची संधि होती व त्याप्रमाणे मीं तें पाहिलें. उपोद्घातांत त्याविषयीं वर्णन आलेंच आहे.



## बुध.

सूर्यभोवतीं जे ग्रह फिरतात त्यांत बुध हा सूर्यच्या अगदीं जवळ आहे. त्याच्या पलीकडे शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनस आणि नेप्चुन् हे ग्रह आहेत. मंगळ आणि गुरु ह्यांच्या मध्यें फार लहान लहान असे पुष्कळ ग्रह आहेत. युरेनस आणि नेप्चुन् नुसत्या डोळ्यांनीं दिसत नाहीत, वाकीचे दिसतात.

सूर्य आणि त्याच्या भोवतालचे ग्रह उपग्रह यांमिळून विश्वाचा एक भाग होतो. ही सूर्यच्या कुटुंबांतली मंडळी परस्परांस जितकी जवळ आहे तितके जवळ आकाशांतस्या दुसऱ्या कुटुंबांतलें दुसरें ह्यांस कोणी नाहीं. पृथ्वीवर जसे निरनिराळे गांव पसरलेले असतात तसा आपली सूर्यमाला हा विश्वांतला एक गांव होय. आपण ह्या गांवांत राहतों. आकाशांतील अनंत तारा हीं दुसरीं गांवें होत. त्यांत कांहीं खेडीं आहेत, कांहीं शहरें आहेत. आपला गांव कांहीं फारसा मोठा नाहीं. खेडेचे म्हटलें तरी चालेल. सूर्य हा ह्या गांवांतला मोठा वाडा होय. बुधादि ७ ग्रह हीं लहानमोठीं मध्यम प्रतीचीं घरें होत. पृथ्वी हें आपलें घर आहे. ह्या घरांचा असा चमत्कार आहे की हीं दुरुल परस्परांवर दिसतात मात्र. एका घरच्या रहिवाशांस दुसऱ्या घरीं जातां येत नाहीं. किंवहुना दुसऱ्या घरांत कोणी राहतात किंवा तीं ओसाड आहेत हेंही दिसत नाहीं. ह्या मध्यम गुहांभोवतीं लहान लहान ३१८ झोंपडीं आहेत. इतर गांवांतलीं लहान घरें आपल्यास दिसत नाहींत. मुख्य वाडा मात्र दिसतो. म्हणून त्यासच आपण गांव म्हणून.

आकाशांत बुधादि पांच ग्रह इतर तारांसारखेच दिसतात. हे ओळखावेक कसे हें पाहू. तारांस चमक असते तशी ग्रहांस नसते. त्यांकडे पहात राहिलें तर त्यांचें तेज स्थिर असल्यासारखें दिसतें. परंतु एवढ्यावरून ते खात्रीनें ओळखितां येणार नाहींत. मार्गे जीं २७ नक्षत्रे सांगितलीं त्यांतूनच हे फिरतात. त्यांच्याहून उत्तरेस किंवा दक्षिणेस जात नाहींत. आणि ते पहिल्या प्रतीच्या तारांएवढे किंवा त्यांहून मोठे दिसतात. यामुळे नक्षत्रांची चांगली ओळख झाली असली तर त्यांहून निराळी मोठी एकादी तारा त्यांत दिसली कीं तो ग्रह आहे असें समजावें. ग्रह ओळखण्याचा तिसरा व खात्रीचा मार्ग हा कीं नक्षत्रांत एकादी नवीं तारा दिसली आणि तो ग्रह आहे असें वाटलें म्हणजे त्याच्या जवळच्या एक दोन तारांचें व त्यांचें अंतर दोन चार दिवस पहावें. अंतर बदललें म्हणजे तो ग्रह असें समजावें. गुरु, शनि ह्यांचें अंतर कदाचित बदलणार नाहीं. परंतु गुरु इतका तेजस्वी दिसतो कीं तो ग्रह असें सहज ओळखतें. शनि मात्र पहिल्या प्रतीच्या तारेहून फारसा मोठा दिसत नाहीं. म्हणून त्याजकडे आठ दहा दिवस पहावें. तितक्यांत त्यांचें अंतर बदललेले दिसेल.

एकादी मोठी तारा स्थिर आहे कीं चल आहे म्हणजे तो ग्रह आहे कीं का-

य ह्याचा निर्णय झाला तरी ग्रह असल्यास कोणता ग्रह हें समजणे वरच्यासारखें सुलभ नाहीं. शुक्राइतका तेजस्वी दुसरा ग्रह नाहीं. परंतु सूर्याच्या जवळ असतां त्याचे तेज कमी होते. फार जवळ असला तर तो अगदीं बारीक दिसतो. सूर्य-जवळ येतात तेव्हां सर्व ग्रह असेच बारीक दिसून लागतात. त्यामुळे तेव्हां हा अमुक ग्रह असें इतर साधनांशिवाय ओळखणे कठिण पडते. अमुक ग्रह कोण हें ओळखण्याची सामान्य रीति म्हटली म्हणजे पंचांगांत पंध्रवज्याचे ग्रह दिलेले असतात त्यावरून तो कोणत्या राशीस आहे हें पाहणे ही होय. राशींचीं नक्षत्रे कोणती हें पंचांग प्रकरणांत सांगितलेच आहे. राशींचीं नक्षत्रे दोन तीन असतात. आणि आपल्या पंचांगांत ग्रह रोजचे दिलेले नसतात, पंध्रवज्याचे असतात. यामुळे त्यावरून स्थूलमानानें नक्षत्र समजेल. त्याच्या आसपास एक दोन नक्षत्रांत ग्रह सांपडेल. सायनपंचांगावरून पाहणे तर सायन राशीवरून निघणारे नक्षत्र आणि तारात्मक नक्षत्र यांत भेद आहे. परंतु सायन पंचांगांत ग्रहांची कोणत्या नक्षत्राच्या मुख्य तारेशीं कधीं युति होते हें शास्त्रार्थाच्या कोष्टकांत लिहिलेले असें. बुध, शुक्र, हे एका नक्षत्रांतून दुसऱ्यांत फार जलद जातात. मंगळही वराच जलद जातो. म्हणून जेव्हां आपल्यास पाहणे असेल त्या किंवा मागच्यापुढच्या पंध्रवज्यांत त्या ३ ग्रहांची कोणत्या तारेशीं युति कधीं झाली आहे हें पहावें. त्यावरून आकाशांत पहाण्यास निरयन पंचांगपेक्षांही सोईचे होईल. गुरु व शनि यांची युति एक दोन पंध्रवज्यांत लिहिलेली सांपडली तर वरेच. नाहीं तर ते ज्या राशीस लिहिले असतील त्याच्या किंवा त्याच्या मागच्या राशीच्या नक्षत्रांत पहावें. याशिवाय प्रत्येक ग्रह ओळखण्याची रीति त्या त्या ग्रहाच्या प्रकरणांत लिहिली आहे. कधीं कधीं ग्रह सूर्याच्या फार जवळ असल्यामुळे मुर्कीच दिसत नाहींत. म्हणजे त्यांचा अस्त असतो. यासंबंधे विवेचन पुढील प्रकरणांत केले आहे.

बुध आणि शुक्र हे आपण आणि सूर्य यांच्या मध्ये आहेत. म्हणून ह्यांस अंतर्वर्तीं ग्रह म्हणतात. इतरांस बहिर्वर्तीं म्हणतात.

बुध आणि शुक्र हे आपणांस नेहमीं सूर्याच्या जवळ दिसतात. सूर्यापासून बुध फार तर १८ पासून २७ पर्यंत अंश दूर गेलेला दिसतो. ह्या दूर जण्यास इनापगम म्हणतात. शुक्राचा परम इनापगम ४५ पासून ४७ अंशपर्यंत आहे. हे दोन ग्रह रात्रीं कधींही मध्यान्हीं दिसावयाचे नाहींत. कधीं सायंकाळीं पश्चिमेस दिसतात, कधीं पहाटेस पूर्वेस दिसतात. परम इनापगमाच्या वेळीं बुधशुक्र वस्तुतः सूर्यापासून किंवा आपल्यापासून परम अंतरावर असतात असें नाहीं. ते आपापल्या कक्षेत उच्चीं असतात तेव्हां सूर्यापासून फार दूर असतात. आपल्यापासून अति दूर केव्हां असतात हें पुढे सांगू. सारांश, परम इनापगम हा केवळ दृश्य मात्र होय; वास्तव नव्हे.

बुध कधीं दिसत नाहीं अशी आपल्यापैकीं कांहीं ज्योतिष्यांची समजूत असते; परंतु ती चुकीची आहे. आपल्या देशांत बुध पहाण्याची उत्कृष्ट संधि पा-

हिजे तितकी येते. तो सूर्यस्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वीं फार तर सुमारे पावणदोन तास दिसतो. युरोपखंडांत संधिप्रकाश कर्वी कर्वीं इतका वेळ असतो यामुळे तेथे तो फार कचित् दिसतो. प्रथ्यात ज्योतिषी कोपर्निकस ह्याला जन्मांत बुध पाह-प्यास सांपडला नाहीं. परंतु आपलेकडे संधिप्रकाश फार वेळ नसतो. बुधाचा इ-नापगम परम होतो तेव्हां तो पाहण्याची संधि उत्कृष्ट असते. पुढील तीन वर्षात त्याचा परम इनापगम केव्हां होईल व तेव्हां तो कोणत्या दिशेस दिसेल हें खाली दिले आहे.

## पूर्वेस पहाटेस

१८९३	अप्रिल	ता०	२९
"	आगष्ट	"	२६
"	डिसेंबर	"	१४
१८९४	अप्रिल	"	१०
"	आगष्ट	"	९
"	नोव्हेंबर	"	२७
१८९५	मार्च	"	२४
"	जुलै	"	२३
"	नोव्हेंबर	"	१०

## पश्चिमेस सायंकाळीं

१८९३	मार्च	ता०	१४
१८९३	जुलै	"	११
"	नोव्हेंबर	"	९
१८९४	फेब्रुआरी	"	२६
"	जून	"	२३
"	आकटोबर	"	१९
१८९५	फेब्रुआरी	"	९
"	जून	"	४
"	आकटोबर	"	१

एका वर्षाच्या तारखांत १७ दिवस वजा करावे म्हणजे पुढल्या वर्षाच्या तारखासुमारानें निघतील. उदाहरणार्थ, १८९५ मध्यें फेब्रुआरीच्या ९ व्या तारखेस सायंकाळीं बुध पश्चिमेस परमइनापगमीं दिसेल तर १८९६ मध्यें जानुआरीच्या २३ तारखेच्या सुमारास दिसेल. तसेच १८९९ मध्यें मार्चच्या २४ तारखेस पहाटेस पूर्वेस परमइनापगमीं दिसेल तर १८९६ मध्यें मार्चच्या ७ तारखेस दिसेल.

पश्चिमेस बुध सायंकाळीं दिसतो तेव्हां तो सूर्याच्या पूर्वेस असतो, आणि पहाटेस पूर्वशितिजावर दिसतो तेव्हां सूर्याच्या पश्चिमेस असतो, हें उघड आहे.

बुध एकदां कोणत्याही दिशेस दिसून लागल्यापासून सतत सुमारे २१ पासून ४३ दिवसपर्यंत दिसत असतो. वर तारखा लिहिल्या आहेत त्यांच्या पूर्वीं सुमारे २० दिवस व नंतर २० दिवस तो दिसण्याचा संभव आहे. निदान दहा दहा दिवस तरी दिसेल. बुध परमइनापगमीं असतो तेव्हां सूर्यस्तानंतर सुमारे २६ मिनिटांनी दिसून लागतो, व सूर्योदयापूर्वीं तो २६ मिनिटे दिसेनासा होतो.

सूर्यसात्रिभ्यामुळे होणारे बुधाचे काहीं उदयास्त पुढे दिले आहेत. ते बुध पाहण्यास उपयोगीं पडतील. उदय झाल्यापासून अस्त होईपर्यंत रोज बुध दिसेल हें उघड आहे.

## पूर्वेस

१८९३	अप्रिल	ता०	११ उदय.
"	मे	ता०	२२ अस्त.

## पश्चिमेस

१८९३	मार्च	ता०	२ उदय.
"	"	ता०	२९ अस्त.

## पूर्वेस

१८९३ आगष्ट ता० १६ उदय.  
,, सप्टंबर ता० ७ अस्त.  
,, डिसेंबर ता० १ उदय.

१८९४ जानुआरी ता० ७ अस्त.  
,, मार्च ता० २२ उदय.  
,, मे ता० ३ अस्त.  
,, जुलै ता० २९ उदय.  
,, आगष्ट ता० २२ अस्त.  
,, नोवेंबर ता० १६ उदय.  
,, डिसेंबर ता० २० अस्त.

## पश्चिमेस

१८९३ जून ता० १४ उदय.  
,, जुलै ता० २७ अस्त.  
,, आक्टोबर ता० १६ उदय.  
,, नोवेंबर ता० १९ अस्त.  
१८९४ केढुआरी ता० १४ उदय.  
,, मार्च ता० ७ अस्त.  
,, मे ता० ३० उदय.  
,, जुलै ता० १० अस्त.  
,, सप्टंबर ता० २८ उदय.  
,, नोवेंबर ता० २ अस्त.  
१८९५ जानुआरी ता० २७ उदय.  
,, केढुआरी ता० १९ अस्त.

सूर्योपासून बुध ३॥ कोटी\* मैलांवर आहे. तो सूर्योभोवती ८८ दिवसांत फिरतो. त्यांत तो कधीं सूर्य व पृथ्वी यांच्या मध्यें येतो, तेव्हां बुधसूर्याचा अंत-र्योग झाला असें म्हणतात. व तेव्हां तो आपणांस फार जवळ असतो. कधीं तो व आपण यांच्या मध्यें सूर्य येतो तेव्हां बाहिर्योग झाला असें म्हणतात. तेव्हां तो आपणास फार लांब असतो. जवळ असतो तेव्हां सुमारे पावणेपांच कोटी मैल, आणि लांब असतो तेव्हां साडेतेरा कोटी मैल असतो. त्याचा व्यास धार्चे २०० आहे. म्हणजे सूर्याचे वजन १०० कोटी खंडी मानिले तर बुधाचे धार्चे २०० आहे. ग्रहांच्या आकारांप्रमाणे त्यांचा क्रम लाविला तर तो बुध, मंगळ, शुक्र, पृथ्वी, युरेनस, नेप्चुन, शनि, आणि गुरु असा आहे. ह्यांत बुध सर्वांत लहान. ग्रहांच्या द्रव्यांचा असा चमत्कार आहे की प्रत्येक ग्रहाचे द्रव्य सर्वांत लहान. ग्रहांच्या द्रव्यांचा असा चमत्कार आहे की प्रत्येक ग्रहाचे द्रव्य सर्वांत लहान आकाराच्या सर्व ग्रहांच्या द्रव्याहून जास्त आहे. पृथ्वीपेक्षां शुक्र शुक्र यांचे आकार बहुधा सारखेच आहेत म्हटले तरी चालेल. पृथ्वीपेक्षां शुक्र अंमळ लहान आहे. तथापि शुक्र, मंगळ, आणि बुध एकत्र केले तरी त्यांच्या द्रव्यांपेक्षां पृथ्वीचे द्रव्य जास्त आहे. हें खाली स्पष्ट दाखविले आहे.

द्रव्ये.

२००

३३९

५३९

बुध .....  
मंगळ .....  
बुध मंगळ मिळून .....

\* येथे व पुढील सर्व ग्रहांच्या वर्णनांत अंतरादिकांची मानें किंचित् स्थूल सांगितलीं आहेत, ती सूक्ष्ममानानें परिशिष्ट २ यांत दिलीं आहेत.

५३९

२३५३

शुक्र.....	.....	.....
बुध मंगळ शुक्र मिळून.....	.....	२८९२
पृथ्वी.....	.....	३०६०
बुध, मंगळ, शुक्र व पृथ्वी मिळून.....	.....	५९९२
युरेनस.....	.....	४४२५०
बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, व युरेनस मिळून.....	.....	५०२०३
नेपृचुन.....	.....	९१६००
बुधादि सहांची वेरीज.....	.....	१०१८०२
शनि.....	.....	२४९५८०
बुधादि सातांची वेरीज.....	.....	३८७३८२
गुरु.....	.....	९५४३०९
बुधादि आठांची वेरीज.....	.....	१३४१६८७
सूर्य.....	.....	१०००००००००

नुसत्या डोक्यांनी बुध चांगला स्वच्छ चकचकीत व किंचित् पिवळसर दिसतो. स्थिर तारांत लुब्धक मात्र त्याच्यापेक्षां तेजस्वी दिसतो. वाकी सर्वाहून तो तेजस्वी आहे. मोठ्या दुर्बिणीतून तो पाहिला असतां चंद्राप्रमाणे त्याला क्षयवृद्धि आहे असें दिसतें. सर्व ग्रह चंद्राप्रमाणे अप्रकाशित आहेत. ते सूर्याच्या तेजांने प्रकाशतात. बुध आणि शुक्र ह्यांचे कमजास्त प्रकाशित भाग चंद्राप्रमाणेंच आपल्याकडे होतात म्हणून त्यांस वृद्धिक्षय होतात. बुधाच्या कला कमजास्त दिसप्याचे नियम शुक्राप्रमाणेंच आहेत. ते शुक्राच्या वर्णनांत चित्र काढून दाखविले आहेत.

बुध हा सूर्याच्या फारच जवळ आहे; तो सूर्यास्ता नंतर थोडाच वेळ दिसतो; यामुळे दुर्बिणीतून त्याचे वेघ घेण्यास फार अडचण पडते. यामुळे त्याच्या शारीरघटनेविषयीं निश्चित असें कांहीं समजलें नाहीं. त्याच्या अक्षप्रदक्षिणेचा काल बरोबर समजला नाहीं. तो सुमारे २४ तास आहे. बुधावर चंद्राप्रमाणेंच वातावरण नाहीं असें अनुमान आहे. त्याजवर वातावरण आहे असें कोणाकोणांचे मत आहे, परंतु तें चुकीचे दिसतें. ग्रहांचीं बिंबे वास्तविक जेवढीं आहेत त्यांपेक्षां आपणांस मोठीं दिसतात. किरणांच्या अरीभवनामुळे म्हणजे त्यांचे तेज चोहोंकडे फांकल्यामुळे असें होतें. चांगल्या दुर्बिणीत हें अरीभवन होत नाहीं.

बुधसूर्याचा अंतर्योग होतो तेव्हां कधीं कधीं सूर्याच्या थेट आड बुध येतो. चंद्राच्या योगाने सूर्यास ग्रहण लागतें त्याप्रमाणेच हें ग्रहण होय. ह्यास आधिक्रमण म्हणजे सूर्याच्या विवावरून जाणे असें म्हणतात. १० सन १८९१ च्या मे महिन्याच्या १० व्या तारखेस सकाळी बुधाचें अधिक्रमण झाले होते. तेव्हां दुर्विर्णांतून सूर्यावर एक लहान अगदीं वाटोळा काळा ठिपका दिसला. बुधाचें विवफार लहान असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी हा चमत्कार दिसला नाहीं, व कधीं दिसत नाहीं. बुधाचीं पुढील कांहीं अधिकमणे खालीं दिलीं आहेत; आणि त्यांचा मध्य केव्हां होईल हें दिले आहे. घटीपळे दिलीं आहेत तीं उजनी मध्यम सूर्योदयापासून आहेत. ह्या देशात जीं दिसतील त्यांवर फुल्या आहेत.

सन महिना तारीख घटिका पाले						
१८९४ नोव्हेंबर	१०	४४	७	१९६० नोव्हेंबर	७	३९ ५९
१९०७ "	१४	२८	०*	१९७० मे	९	१८ ३३*
१९२४ मे	"	१	३२*	१९७३ नोव्हेंबर	१०	२४ ९*
१९२७ नोव्हेंबर	१०	११	५५*	१९८६ "	१३	" ९*
१९४० "	११	९६	७	१९९३ "	६	७ ३५*
१९५३ "	१४	३९	५३	१९९९ "	१९	५१ ५०
१९५७ मे	६	०	३७*			

बुधक्षेत्रील उच्चस्थानाची गति इतर ग्रहांच्या आकर्षणामुळे जितकी असावी तीहून ती शतकांत सुमारे ४० विकला जास्त आहे. यावरून हा उपाधि करणारा एकादा ग्रह बुध व सूर्य यांच्या मध्ये असावा असें फान्सांतील प्रस्त्यात ज्योतिषी लव्हरिअर याचें मत आहे. आजपर्यंत पुष्कळांनी आपापल्या मताप्रमाणे त्याचा शोध लाविला. परंतु त्यांतला एकही खात्रीलायक ठरला नाहीं. असा ग्रह असेल तर तो वारंवार सूर्यविवाचें अधिकमण करील. परंतु तें कधीं दिसत नाहीं. यावरून तसा एकादा मोठा ग्रह नाहीं असें दिसते. असेले तर लहानलहान ग्रह असतील. व ते खग्रास-सूर्यग्रहणाच्या वेळीं दिसण्याचा संभव आहे. तारीख ६ मे १८८३ च्या सूर्यग्रहणांत असा एक ग्रह सूर्यापासून ३ अंशांवर दिसला होता. बुधाच्या पातांच्या गतीस कांहीं उपाधि नाहीं; यावरून उच्चास उपाधि करणाऱ्या ग्रहांची कक्षा बुधक्षेच्या पातकींत असावी असें दिसते. कदाचित् क्रांतितेजामुळेच बुधाच्या उच्चास उपाधि होत असेल. सारांश याविषयीं शोध अजून होणे आहेत.



## ग्रहांचे उदयास्त म्हणजे दर्शनादर्शनें.

तेजीमंदी, लाभहानि, सुखदुःख, चांगले दिवस वाईट दिवस, हीं सर्वांसच आहेत. उदयास्त म्हणजे तेजीमंदीच होय. कधीं वाईट दिवस आले म्हणजे मनुष्य अगदीं त्रासून जातो. त्याला वाटतें, नको ही यातायात, नको हा प्रपञ्च, नको हा जन्म. जन्ममरण चुकेल तर आणखी काय पाहिजे? परंतु जोपर्यंत तें अहिं तोपर्यंत उदयास्त आहेतच. गुरुशुक्रासारखे तेजस्वी ग्रह, ज्यांचें सामर्थ्य आपल्याहून किती आहे हें सांगणे म्हणजे मुंगीची पर्वताशीं तुलना करणे होय, त्या गुरुशुक्रादि देवांस उदयास्तानें सोडिले नाहीं. मग आपली मनुष्याची काय कथा! ग्रहांचा उदयास्ताचा काळ पाहिला तर उदयापेक्षां अस्तांचे मान फारच थोडे आहे. आणि जन्मांत कितीही वेळा अस्त झाला तरी पुन्हा उदय होणारच हें मनांत येऊनच कीं काय ते आपला क्रम सतत चालवितात. अस्त असतांही त्यांची गति चालूच असते. ग्रहांप्रमाणे मनुष्याचाही तेजोहानीचा काळ फार थोडाच कां नसावा? व तसा नसेल किंवा नाहीं कशावरून? तो तसाच आहे, व तेजोहानि झाली तरी ग्रहांप्रमाणे आपला उदय खाचित होईल, असा निश्चय घरून मनुष्यांने आपला क्रम चालविला पाहिजे.

चंद्र व कधीं कधीं शुक्रही दिवसास पुष्कळ वेळां दिसतो. कनित कांहीं ग्रह व एकादी चकचकीत ताराही फार थोडा वेळ दिसते. बाकी सर्व तारा दिवसास क्षितिजावर असल्या तरी दिसत नाहींत. तसेंच, सर्व ग्रहही दिवसास क्षितिजावर असले तरी बहुतेक वेळ दिसत नाहींत. परंतु ग्रह व तारा जेव्हां सूर्याच्या जवळ असतात तेव्हां सूर्योदयापूर्वीं किंवा सूर्यास्ता नंतर क्षितिजावर असूनही दिसत नाहींत. याप्रमाणे ग्रह व तारा आठ पंधरा दिवस किंवा कांहीं महिनेही सतत दिसत नाहींत. तारा व ग्रह प्रथम दिसत असून ते व सूर्य यांतील अंतर कमी होतां होतां ज्या दिवशीं ते दिसतनासे होतात त्या दिवशीं त्यांचा अस्त झाला असे म्हणतात. ताराग्रह सूर्यजवळ असल्यामुळे पूर्वीं दिसत नसून ते व सूर्य यांतील अंतर वाढतां वाढतां ज्या दिवशीं दिसून लागतात त्या दिवशीं त्यांचा उदय झाला असे म्हणतात. ताराग्रह नित्य क्षितिजाच्या वर येतात आणि खालीं जातात यांस उदयास्त म्हणतात, व ते सूर्यसान्निध्यवशात् दिसतनासे होतात व दिसून लागतात ह्यांसही उदयास्त म्हणतात. ह्यावरून उदयास्त हा शब्द दोन अर्थी योजितात असे दिसून येईल. या दोहोंस भिन्न संज्ञा असाव्या हें वरें—आणि चंद्रसंबंधे तशा आहेतही. अमावास्येच्या सुमारास दिसेनासा झालेला चंद्र अमावास्ये नंतर शुक्र प्रदिपदेस किंवा द्वितीयेस पश्चिमेस दिसून लागतो, तेव्हां चंद्रदर्शन झाले असे म्हणतात; चंद्राचा उदय झाला असे म्हणत नाहींत. त्याचप्रमाणे ग्रहतारा सूर्याच्या असतां पूर्वीं दिसत नसून पुढे प्रथमच जेव्हां दिसतात तेव्हां त्यांचे दर्शन झाले

असें म्हणावें, व दिसतनासे होतात तेव्हां त्यांचें अदर्शन झालें, असें म्हणावें हें वरें. परंतु आमच्या वहुतेक ज्योतिःशास्त्रकारांनी सूर्यसान्निध्यवशात् होणाऱ्या दर्शनादर्शनांस उदयास्त ह्याच संज्ञा योजिल्या आहेत, आणि सांप्रत प्रचारांतही त्याच आहेत. म्हणून मींही येथे त्याच घेतल्या आहेत. भेद समजण्याकरितां नेहमींच्या उदयास्तास 'नित्योदयास्त' ही संज्ञा योजिली आहे.

सूर्यसान्निध्यामुळे सर्व तारा व ग्रह उदयास्त पावतात. परंतु सांप्रत आपल्या पंचांगांत सर्व ग्रहांचे व तारांपैकीं अगस्त्याचे मात्र उदयास्त देण्याची रीति आहे. त्यांतही गुरु आणि शुक्र यांच्या अस्तोदयाचा आमच्या धर्मशास्त्राशीं संबंध आहे. आमचें ज्योतिःशास्त्र नुसत्या डोळ्यांनीं घेतलेल्या वेधांनींच सिद्ध झालें आहे, यामुळे त्यांत या अस्तोदयांचा पुष्कळ विचार झाला असें दिसतें. परंतु सांप्रत युरोपियन ज्योतिःशास्त्रांत या अस्तोदयांचा विचार व त्यांचें गणित मुक्तींच नसतें म्हटलें तरी चालेल. सांप्रत युरोपांत ग्रहनक्षत्रांचे वेष्ट दुर्बिणींनींच घेतात. सूर्याच्या जवळ ग्रह येतात तेव्हां नुसत्या डोळ्यांनीं दिसतनासे झाले तरी पुढे दुर्बिणींतून कांहीं दिवस ते दिसत असतात. त्याचप्रमाणे उदयाच्या वेळीं अगोदर दिसून लागतात. या व दुसऱ्या एक-दोन कारणांनीं सांप्रत युरोपियन ज्योतिःशास्त्रांत अस्तोदयाचा विचार करीत नाहींत असें दिसतें.

गुरु आणि शुक्र यांच्या उदयास्ताचा आपल्या धर्मकृत्यांशीं संबंध आहे. ह्यांपैकीं एकादा ग्रह अस्तंगत असतां मौजिंघंन, विवाह, इत्यादि संस्कार, तसेच व्रते, वास्तुप्रतिष्ठा इत्यादि कृत्ये होत नाहींत. ग्रह व नक्षत्रे यांत गुरु व शुक्र यांचे मात्र अस्त धर्मकृत्यांस प्रतिकूल मानितात. इतर ग्रहांच्या अस्तोदयाचा विचार वहुधा फलग्रंथांत मात्र करतात. गुरु व शुक्र इतरांपेक्षां तेजस्वी आहेत. नक्षत्रांपैकीं कोणतीं तरी नक्षत्रे नेहमीं अस्तंगत असतातच. बुधाचे अस्त वर्षीतून सुमारे सहा वेळा होतात. मंगळाचा अस्त बन्याच काळांने होतो, तरी एकदा झाला म्हणजे कधीं पांच महिनेपर्यंत मंगळ दिसत नाहीं. तेव्हां नक्षत्रे आणि बुध-मंगळ यांचे अस्त धर्मकृत्यांस प्रतिबंधक होत नाहींत, ही गोष्ट धर्मशास्त्रांचे व्यवहारानुकूलत्वाच दाखविते. तरी शनीचा अस्त व्यवहारास नडणारा नसूनही धर्मशास्त्रकारांनीं त्याच्या त्याज्यात्याज्यत्वाचा विचार केला नाहीं, हेही लक्षांत ठेविले पाहिजे. शनिमंगळ अशुभ मानिले आहेत, म्हणून त्यांचा अस्त प्रतिकूल मानिला नाहीं असें दिसतें.

बुधाचे अस्त व उदय ३४८ दिवसांत सहा सहा होतात. म्हणजे सामान्यतः म्हटलें तर वर्षीत तो ६ वेळां अस्त व ६ वेळां उदय पावतो. त्याचा एकदा उदय झाल्यावर अस्त होण्यास कधीं ४३ दिवस लागतात; कधीं २१ दिवसांनींच अस्त होतो. म्हणजे २१ पासून ४३ दिवसपर्यंत तो सतत दिसत असतो. तसेच, अस्त झाल्यावर उदय होण्यास कधीं ४३ दिवस लागतात; आणि कधीं ९ दिवसांनींच उदय होतो. शुक्राचे उदयास्त ५४४ दिवसांत दोन दोन होतात.

म्हणजे सुमारे १९ चांद्रमास २४ दिवस इतक्या काळांत तो दोन वेळां उदय व दोन वेळां अस्त पावतो. एकदां उदय पावल्यावर सतत दिसत असण्याचे शुक्राचे परममान सुमारे २४८ दिवस आहे. त्याच्या अस्तंगतत्वाचीं दोन माने आहेत. आहेत. एक सुमारे ६८ पासून ७५ दिवसपर्यंत, व दुसरे ८ पासून १० दिवसपर्यंत. मंगळाचा अस्तोदय सुमारे २ सौर वर्षे ४९ दिवस इतक्या काळांत एकेक होतो. तो एकदां उदय पावल्यावर सुमारे २१ किंवा २२ महिने दिसत असतो. आणि पुढे अस्त पावल्यावर ३ महिन्यांपासून ५ महिनेपर्यंत मुर्कीच दिसत नाही. सुमारे ३९९ दिवसांत गुरुचा एक उदय व एक अस्त होतो. त्यांत २५ पासून ३० दिवसपर्यंत अस्त व वाकी सुमारे ३७० दिवस उदय असतो. शनीचा उदय व अस्त सुमारे ३७८ दिवसांत एकेक होतो. त्यांत सुमारे ३४ पासून ३७ दिवसपर्यंत अस्त असतो, वाकी सुमारे ३४९ दिवस उदय असतो. ह्या कलमांतील बहुतेक नियम सामान्यतः आपल्याच देशास अनुलक्षून दिले आहेत.

अमावास्येच्या सुमारास चंद्र दिसेनासा होतो, तो पूर्वेस दिसेनासा होतो; हें त्याचे अदर्शन पूर्वेस झालें; म्हणजे पूर्वेस अस्त झाला असें म्हणावयाचे. तरेंच, अमावास्येनंतर तो सायंकाळीं पश्चिमेस दिसून लागतो. हें त्याचे दर्शन म्हणजे उदय पश्चिमेस झाला असें म्हणावयाचे. यावरून ग्रहांचा अस्त कधीं पूर्वेस होतो व कधीं उदय पश्चिमेस होतो याचा अर्थ काय हें समजेल.

बुध व शुक्र ह्यांची गति कधीं सूर्योपेक्षां जास्त असते व कधीं कमीही असते. ते वक्री असतात तेव्हां अर्थातच ती कमी असते. ग्रह सूर्याच्या पूर्वेस जवळच असून त्याची गति सूर्याहून कमी असली म्हणजे त्याचा अस्त होतो; व तो आपल्या पश्चिमेस होतो; कारण त्या वेळीं त्या ग्रहाचा नित्यास्त सूर्याच्या मागाहून लवकरच होत असतो. तरेंच, ग्रह सूर्याच्या पश्चिमेस जवळच असून त्याची गति सूर्याहून कमी असली म्हणजे त्याचा पूर्वेस उदय होतो. मंगळ, गुरु, शनि ह्या बहिर्वर्तीं ग्रहांची गति नेहमीं सूर्याहून कमी असते. म्हणून त्यांचा नेहमीं पूर्वेस उदय व पश्चिमेस अस्त होतो. बुधशुक्रांची गति सूर्यगतीहून कमी असेल तेव्हां मात्र त्यांचा अस्त पश्चिमेस व उदय पूर्वेस होतो. जास्त असेल तेव्हां पश्चिमेस उदय व पूर्वेस अस्त होतो. बुधशुक्रांचा पश्चिमेस अस्त व पूर्वेस उदय होतो तेव्हां ते नेहमीं वक्री असतात. व उलट प्रसंगीं मार्गी असतात. हे वक्री असतां एकदां पश्चिमेस यांचा अस्त झाला म्हणजे वक्री असतांच ते सूर्याच्या मार्गे येऊन त्यांचा पूर्वेस उदय होतो, पुढे ते मार्गी होतात. मग सूर्यगतीपेक्षां त्यांची गति जास्त होऊन पूर्वेसच त्यांचा अस्त होतो. व नंतर ते सूर्याच्या पुढे जाऊन पश्चिमेस उदय पावतात. याप्रमाणे बुधशुक्रांचा एकदां एका दिशेस उदय झाल्यापासून पुनः त्याच दिशेस उदय होईपर्यंत उदय व अस्त मिळून ४ होतात. त्याचप्रमाणे एका एकदिग्स्तापासून दुसऱ्यापर्यंत ४ होतात. बहिर्वर्तीं ग्रहांचे दोनच होतात.

सूर्योन्नभेंवतीं बुधाच्या प्रदक्षिणा सुमारे ३५२ दिवसांत ४ होतात. इतक्या वेळांत पृथ्वीपेक्षांची सूर्योन्नभेंवतीं प्रदक्षिणा एकीहून किंचित् कमी होते. ३४८ दिवसांत पृथ्वीपेक्षांची सूर्योन्नभेंवतीं प्रदक्षिणा ३ जास्त होतात. म्हणून ३४८ दिवसांत बुधाचे एकदिगुदय किंवा एकदिगस्त तीन तीन होतात. म्हणून ३४८ दिवसांत बुधाचे अस्त व उदय मिळून १२ होतात, म्हणजे ६ अस्त व ६ उदय. सर्व ग्रहांचीं अस्तोदयकालांचीं मध्यम मानें वर सांगितलीं आहेत, त्यांचीही उपपत्ति यावरून समजून येईल.

ग्रहनक्षत्रे सूर्योन्नवळ असलीं म्हणजे त्यांचा अस्त किंवा उदय होतो असे वर सांगितले. आतां, तीं किंती जवळ आलीं म्हणजे अस्तोदय होतो याबद्दल कांहीं नियम असले पाहिजेत, हें उघड आहे. अमुक ग्रह सूर्योन्नवळ असतां दोहोंमध्ये अमुक अंतरापेक्षां कमी अंतर झालें म्हणजे त्या ग्रहाचा अस्त होतो व जास्त अंतर झालें म्हणजे उदय होतो, असे नियम असले पाहिजेत. हे नियम मुख्यतः ग्रहनक्षत्रांच्या तेजस्वीपणास अनुलक्षून असले पाहिजेत. असे नियम आहेत व ते या व दुसऱ्या कांहीं गोष्टींवर अवलंबून आहेत. ग्रहाचा पूर्वेस उदयास्त व्हावयाचा असतां सूर्य व तो ग्रह यांच्या नित्योदयकालांत अमुक अंतरापेक्षां कमी अंतर झालें म्हणजे त्याचा अस्त होतो व जास्त झालें म्हणजे उदय होतो; तसेच पश्चिमेस उदयास्त व्हावयाचा असतां सूर्य व ग्रह यांच्या नित्यास्तांत अमुक अंतर झालें म्हणजे उदयास्त होतो; असे नियम आमच्या प्राचीन ज्योतिःशास्त्रकारांनी सांगितले आहेत. उदाहरणार्थ, गुरु व सूर्य यांच्या नित्योदयास्तांत ११० पक्ळे अंतर पडलें म्हणजे गुरुचा उदयास्त होतो असे सांगितले आहे. ग्रहादिकांच्या दैनंदिन भ्रमणांत १० पक्ळांत ते एक अंश क्रमितात. तेव्हा ११० पक्ळांस ११ अंश झाले. हे अंश कालसंबंधे आहेत म्हणून यांस कालांश म्हणतात. रविगुरुंमध्ये ११ कालांश अंतर झालें म्हणजे गुरुचा अस्तोदय होतो.

आमच्या निरनिराळ्या ग्रंथांत ग्रहांच्या अस्तोदयाचे कालांश निरनिराळे आहेत. सांप्रतच्या पंचांगांत ग्रहलाघवांतले कालांश घेतात. अस्तोदयांचा अनुभव पाहून त्यावरून कालांश कायम करून ते पंचांग करतांना घेतले पाहिजेत. मींस्वतः पांच सहा वर्षे कांहीं अस्तोदयांचा अनुभव घेतला. व आमच्या सायनपंचांगाच्या मंडळीपैकीं एक गृहस्थ रा० रा० गोपाळ बळाळ भिडे यांनी या कार्मी फार प्रयत्न केला. भिडे हे सन १८९१ सालीं स्वर्गवासी झाले. ते दीर्घायु होते तर आमच्या ज्योतिःशास्त्रज्ञानवृद्धीस त्यांचा पुष्कळ उपयोग झाला असता. असो; आमच्या सर्व अनुभवांचे एकीकरण होऊन त्यावरून अस्तोदयाचे नियम निश्चित करण्याचे काम अजून पूर्ण झाले नाहीं. शनीचा अनुभव घेण्याला मला अद्यापि संधिमिळाली नाहीं. मंगळाचाही एक दोन वेळां मात्र अनुभव घेण्यास सांपडला. या कार्मी पर्जन्यादिक किंती अडचणी असतात हें स्वानुभवाशिवाय समजणार नाहीं. कांहीं अनुभवावरून आही सायन पंचांगांत कालांश घेतों ते असे:—

शुक्र ८

गुरु ११

चंद्र १२

बुध १३

शनि १५

मंगल १७

सायनपंचांगांतले अस्तोदय अगदीं बरोबर मिळतात असें अद्यापि सा ग्रन्तां येत नाहीं. तरी फार तर एक दोन दिवसांचा फरक पडेल. गुरुचा उदय पैऱ्यांगांत ज्या दिवशीं असतो त्या दिवशीं गुरु आणि रवि हांच्या निल्योदयांत ११० पैऱ्यांचे म्हणजे ४४ मिनिटांचे अंतर असेल, असें आम्ही खात्रीनें सांगतों. परंतु इत्वें अंतर जेव्हां असेल, तेव्हां विविक्षितस्थानीं गुरुचा उदय होणे किंवा न होणे ही जोष निराळी. या कामीं निदान १२ वर्षे अनुभव घेतला पाहिजे.

संधिप्रकाश सर्व ठिकाणीं सारखा नसतो व एकाच स्थानीं देखील वर्षातील सर्व दिवशीं तो सारखा नसतो. यामुळे सर्व ठिकाणचे कालांश सारखे असणार नाहींत हें उघड आहे. इंग्लंद वैगेरे देशांत संधिप्रकाश फार वेळ असतो. तेथें आपले कालांश कांहीं उपयोगी नाहींत. या देशांतही उत्तरेकडचे कालांश दक्षिणेस फारसे उपयोगी नाहींत. अस्तोदयाच्या वेळीं ग्रह क्षितिजापासून अमुक उंचीवर आला म्हणजे त्याचा अस्तोदय होतो असे नियम ठरविले असतां ते जास्त उपयोगाचे होतील. तसे ठरविण्याचा माझा विचार आहे.


स्थिर तारांच्या उदयास्तांत दक्षिणोत्तरस्थानभेदानें फार भेद पडतो. अगस्त मुंबई येथे सुमारे मे महिन्याच्या १२ वे तारखेस होतो, उज्जनी येथे सुमारे मे महिन्याच्या ९ व्या तारखेस होतो. ग्रहांच्या उदयास्तांत स्थानभेदामुळे इतका भेद पडत नाहीं. एक-दोन दिवसांचा पडतो. तरी एकादे वेळीं बुध, शुक्र, मंगल यांच्या अस्तोदयकालांत पांच-सात दिवसांचा फरक पडण्याचा संभव आहे. या देशांत निरनिराळ्या अक्षांशांवरच्या चार पांच ठिकाणांचे कालांश ठरविले तर वहुधा ते सर्वत्र उपयोगीं पडतील.

अस्तोदयाचे नियम सूक्ष्मपणे निश्चित केले तरी त्याप्रमाणे अनुभव न येण्यास आणखी कांहीं कारणे आहेत. ग्रह नेहमीं सूर्योपासून व पृथ्वीपासून सारख्या अंतरावर नसतात. अंतराचा कमजास्तपणा बराच असतो. यामुळे अमुक अंतर असतां अमुक कालांश असें ठरविणे कठिण आहे. दुसरी गोष्ट अशी कीं चांदण्यांत तारांचे तेज कमी होतें. यामुळे अस्तोदयाच्या संधीस चांदणे असलें तर अस्तोदयवेळेत फरक पडेल. आणखी असें कीं पहाणारांच्या दृष्टि सर्वांच्या सारख्या सूक्ष्म नसतात. ज्यांच्या दृष्टीत फरक असेल असें सामान्यतः वाटत नाहीं, असे दोन गृहस्थ उदयास्ताच्या संधीला एका वेळीं एक ग्रह पहात असतां एकास तो दिसतो आणि दुसऱ्यास दिसत नाहीं, असा अनुभव आहे. अभ्यासानेही ग्रह दिसण्यांत फरक पडतो. अस्तोदय पाहण्याचा ज्यांस नेहमीं अभ्यास आहे, त्याला त्याच्याइतक्या सूक्ष्मदृष्टिमनुष्याहूनही ग्रह सूक्ष्मपणे दिसतो. याशिवाय अमें, वातावरणांतील आकस्मिक फेरफार, इत्यादि उपाधि आहेतच. हें सर्व मनांत आणूनच ग्रहांच्या उदयास्ताच्या वेळीं बाल्यवार्षक्यांचे कांहीं दिवस टाकावे असें आमच्या धर्म-

# ग्रहांचे उदयास्त म्हणजे दर्शनादर्शनें. १२३

शाखकारांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे एकदोन दिवस टाकावे हें वरें.

अस्तोदयाच्या संधीस दुर्बिणीतून शुक्र पाहण्याची मजा असते. ह्या पुस्तकाच्या वाचकांस अस्तोदय पाहण्याची स्फूर्ति होऊन ते सायन पंचांगप्रमाणे किंवा इतर कोणत्या तरी पंचांगप्रमाणे उदयास्तकाळ कितपत अनुभवास येतात हें पाहून मला कळवितील तर त्यांचे आमच्या ज्योतिःशाखावर उपकार होतील. हे पहाण्यास दुर्बिणीची गरज नाही. अमुक ग्रहाचा उदय किंवा अस्त अमुक दिवशी अमुक दिशेस होईल असें पंचांगांत लिहिलेले असते त्या संधीस पांच चार दिवस सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर घटका दोन घटका मोडल्या म्हणजे पुरे.



## शुक्र.

रात्रीं प्रकाशणाऱ्या सगळ्या आकाशस्थ ज्योतींमध्ये शुक्रासारखे तेजस्वी आणि शुक्रासारखे सुंदर दुसरे कोणी नाहीं. पाश्रात्य लोकांत शुक्राला “ सौंदर्याची देवता ” अथवा “ प्रीतीची देवता ” अशा अर्थाचे ‘वीनस’ असें नांव आहे, तें यथार्थ आहे. उपोद्घातांतच शुक्राची आणि आपली ओळख झाली आहे. ह्याची ओळख करून ध्यावयास दुसर्या कोणाची गरज नाहीं, असें म्हटलें तरी चालेल. आपल्या देशांत बहुधा आबालवृद्धांस शुक्र माहीत आहे. काळोरुया रात्रीं शुक्राचे थोडेमें त्यांदणे पडते हें पुष्कळांनी पाहिलेचे असेल. शुक्राहून चंद्र फार मोठा दिसतो यामुळे त्याचें त्यांदणे जास्त पडते इतकेच. परंतु जात्या म्हटलें तर चंद्रापेक्षां शुक्राचे तेज जास्त आहे. सूर्यापासून १२ अंशांवर चंद्र जाईल तेव्हां त्याचें दर्शन होते. शुक्र तर सूर्यापासून ८ अंशांवरच दिसून लागतो हें मागच्या प्रकरणांत आपण पाहिलेच आहे. सूर्याच्या प्रकाशास न जुमानतां दिवसासही दिसणारा सर्व अहांत एक शुक्रच. तो पहाटेस उगवतो तेव्हां सकाळीं सुमारे ९ वाजल्यानंतर मध्यान्हीं आलेला दिसतो. सायंकाळीं पश्चिमेस दिसतो तेव्हां दिवसास सुमारे ३ वाजल्यानंतर मध्यान्हीं येतो. चंद्र त्याच्या जवळ असला तर दिवसास तो सहज दिसतो. आणि एक दिवस पाहिला म्हणजे पुढे त्या खुणेवरून चंद्र जवळ नसतांही दिसतो.

शुक्र एकदां सायंकाळीं पश्चिमेस किंवा पहाटेस पूर्वेस दिसून लागला म्हणजे सुमारे ८॥ महिने दिसतो. मग त्याचा अस्त होतो. पुढील ३ वर्षांत कोणत्या दिशेस त्याचा उदय कधीं होईल, सूर्यापासून त्याचा परमइनापगम कधीं होईल, आणि मग अस्त कोणत्या दिवशीं होईल हें खालीं सांगितलें आहे. उदय झाल्यापासून अस्त होईपर्यंत तो रोज दिसेल हें उघड आहे.

## पूर्वेस पहाटेस

१८९३ मार्च १७ अस्त.

## पश्चिमेस सायंकाळीं

१८९३ मे २८ उदय.

१८९४ फेब्रुआरी १७ उदय.

१८९३ डिसेंबर ६ परमइनापगम.

” अप्रील २७ परमइनापगम.

१८९४ फेब्रुआरी ११ अस्त.

” नोव्हेंबर २ अस्त.

१८९९ सप्टंबर २३ उदय.

१८९५ जानुआरी १ उदय.

” नोव्हेंबर २९ परमइनापगम.

” जुलै ११ परमइनापगम.

” सप्टंबर १३ अस्त.

शुक्राचा इनापगम परम होतो त्याच्या मागेपुढे कांहीं दिवस तर तो फार तेजस्वी दिसत असतो. सुमारे तेरा चवदा महिन्यांनी गुरुशुक्रांची एकदा गांठ पडते. शुक्रापेक्षां गुरुचे तेज कमी आहे, तरी गुरु पुष्कळ तेजस्वी आहे. यामुळे ते दोघे एके ठिकाणी येतात तेव्हां त्यांतला गुरु कोणता आणि शुक्र कोणता हें ओळखण्या-

स गैरमाहितास अंमळ अडचण पडते. दोन तीन दिवस पहावें म्हणजे दोघांत ज्याची गति जलद तो शुक्र जाणावा. १८९२ सन १८९२ च्या फेब्रुआरी ६ व्या तारखेस दोघे फारच जवळ आले होते; इतके जवळ की नुसत्या डोब्यांनी काहीं वेळ दोघां मिळून एकच ग्रह दिसत होता. १८९४ मध्ये जुलईच्या विसाव्या तारखेस दोघांची युति होणार आहे. परंतु तेव्हां त्यांमध्ये अंतर सुमारे एक अंश असेल.

शुक्र कधीं आवशीस दिसतो कधीं पहाटेस दिसतो. यामुळे हे निरनिराळे दोन ग्रह असावे अशी प्राचीन काळीं पाश्चात्यांची समजूत होती. आमच्या देशांत केव्हां अशी समजूत होती असें दिसत नाही. ते दोन्ही एकच, असें आम्हास प-हिल्यापासूनच समजले आहे. क्रडवेदांत वेन या नांवाची एक देवता आहे ती शुक्र होय.

तेजानें शुक्र सर्व ग्रहांत वरचढ आहे, परंतु त्यांचे आकार पाहिले तर उलट स्थिति आहे. सर्वांत बुध आणि मंगळ मात्र शुक्राहून लहान आहेत. बाकी सर्व त्याच्याहून मोठे आहेत. त्याच्या खालोखाल तेजस्वी जो गुरु तो आकारानें त्याच्या १३०० पट मोठा आहे. आणि सर्व अचल तारांत तेजस्वी दिसणारा परंतु गुरुहून कमीच तेजस्वी असा जो व्याध, तो त्या गुरुहूनही सुमारे १०० कोटी पट मोठा आहे! परंतु यावरून शुक्र फारच लहान असेल, आणि त्याची चांदणी ए-वडीशी दिसते ती कितीशी मोठी असणार, असें तुम्हांस वाटेल, तर तसें मात्र नाही. शुक्रावर समुद्र असतील तर शुक्राभोवतीं प्रदक्षिणा करावयाची झाल्यास फार जलद चालणाऱ्या आगबोर्टीने २ महिने लागतील. शुक्र बहुतेक आपल्या अवाद-व्य पृथ्वी एवढा ल्लेता आहे.

बुधाप्रमाणे सूर्याभोवतीं फिरतांना शुक्र एकदां सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो; आणि एकदां तो व पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येतो. अंतर्योगाच्या वेळीं तो आपल्यापासून सुमारे २।। कोटी मैल असतो आणि बहिर्योगाच्या वेळीं सुमारे १६ कोटी मैल असतो. या दोन्ही वेळीं तो नुसत्या डोब्यांनी किंवा दुर्बिणींतून दिसत नाहीं; त्याचा अस्त असतो. अंतर्योग आणि बहिर्योग यांच्या सुमारास त्यांचे विव अनुक्रमे ६० विकला आणि १० विकला असते. नुसत्या डोब्यांनी यापेक्षां तें मोठे दिसते; परंतु किरणांचे अरीभवन होऊन त्याभोवतीं किरणचक्र दिसते, यामुळे तसें होतें.

दुर्बिणींतून पाहिले असतां चंद्राप्रमाणे शुक्राच्या कला कमजास्त दिसतात. त्या पुढले पानावर चित्रांक १० यांत दाखविल्या आहेत.

चंद्र आणि शुक्र यांच्या कलावृद्धिक्षयाचे नियम एकच आहेत. परंतु वस्तु-स्थिति थोडीशी निराळी आहे. चंद्र पृथ्वीभोवतीं फिरतो; आणि शुक्र सूर्याभोवतीं फिरतो; दोघेही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. हें मनांत आणून सूर्याभोवतीं शुक्र प्रत्यक्ष किंवा कल्पनाचक्षूसमोर फिरवून पहावा; म्हणजे कला कमजास्त कशा होतात

\* ही गोष्ट मला प्रथम प्र० २० गं. टिळक यांपासून समजली.

हे समजेळ. अंतर्योगाच्या वेळीं शुक्राची अमावास्या असते, आणि बहिर्योगाच्या पूर्ण विव कर्धीच पाहण्यास सांपडत नाही. अंतर्योग झाल्यावर पूर्वेस त्याचा उदय होऊन तो पहाटेस दिसतो, तेव्हां त्याच्या कला वाढत असतात. परंतु आपल्यापासून त्याचें अंतरही या वेळीं वाढत असते. यामुळे सगळे विव लहान लहान



## चित्रांक १०—शुक्रकलावृद्धिक्षयः

होत असते. पहिल्याने द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे त्याची कोर दिसते. त्याचा परहोण्याच्या अगोदर सुमारे शुक्र त्रयोदशीचतुर्दशीच्या चंद्राप्रमाणे त्याचें विव दिसते. पुढे अस्त व बहिर्योग होऊन पश्चिमेस उदय झाल्यावर सायंकाळीं तो दिसतो, तेव्हां त्याचा क्षय होत असतो. परंतु या वेळीं आपणापासून त्याचें अंतर कमी होत असते; यामुळे सगळे विव वाढत असते. प्रथम तो दिसून लागतो तेव्हां सुमारे वद्य रखा दिसतो. परमइनापगम होतो तेव्हां वद्य ८ च्या चंद्रासारखा दिसतो. व अस्त होण्यापूर्वी पुन्हा वद्य १४ च्या चंद्राप्रमाणे कोर दिसते. हे दुर्बिंधींतून दिसणाऱ्या कलांविषयीं झालें. नुसत्या डोळ्यांनीं तो परमइनापगमाच्या वेळीं व त्याच्या मार्गेषुढे कांहीं दिवस फार तेजस्वी दिसतो हे वर सांगितलेंच आहे. व त्याप्रमाणेच त्या वेळीं दुर्बिंधींतूनही दिसतो.

शुक्राच्या कला कमजास्त होतात असे सूक्ष्मदृष्टीच्या मनुष्यास नुसत्या डोळ्यांनींही कर्धीं कर्धीं भासते. आमचे दैत्यगुरु शुक्राचार्य एकाक्ष आहेत. यावरून ही गोष्ट प्राचीन काळीं आमच्या पूर्वजांच्या लक्षांत आली होती असे दिसते.

अंतर्योगाच्या वेळीं सूर्याच्या व आपल्या मध्ये शुक्र येतो असे वर सांगितलें. परंतु एधीं आणि शुक्र यांच्या कक्षांची पातळी भिन्न असल्यामुळे शुक्र प्रत्येक अंतर्योगाच्या वेळीं थेट सूर्याच्या आड येत नाही. किंचित् उत्तरेस किंवा दक्षिणेस असतो. तो सूर्यविवाचे अधिकमण फार वर्षांनीं करितो. २४३ वर्षांत तें फक्त चार वेळां होतें. एकदां झाल्यापासून १०९॥, ८, १२१॥, ८ वर्षांनीं क्रमाने हे १० स०

१६३१	दिसेंबर	७	१० स०	२००४	जून	८
१६३९	"	४	"	२०१२	"	६

इ० स०	१७६१	जून	५	इ० स०	२११७	दिसेवर ११
"	१७६९	जून	३	"	२१२९	" ८
"	१८७४	दिसेवर	९	"	२२४७	जून ११
"	१८८२	"	६	"	२२९९	" ९

या अधिक्रमणांवरून सूर्याचे अंतर काढितात, हें मार्गे सांगितलेच आहे. शुक्र नियमितकाळानें सूर्यविवाचे अधिक्रमण करितो ही गोष्ट केष्ठरच्या पूर्वी कोणास ठाऊक नव्हती. इ० स० १६३१ या वर्षाचे अधिक्रमण प्रथम त्याने वर्तविले. परंतु युरोपांत तें रातीचे होतें, यामुळे त्याचा वेध कोणी घेतला नाही. सन १६२९ चे अधिक्रमण इंग्लंदांतल्या एका मनुष्यानें पाहिले. परंतु सूर्याचे अंतर काढण्यास त्याचा उपयोग झाला नाही. पुढल्या अधिक्रमणांवरून सूर्याचे अंतर उत्तरोत्तर सूक्ष्म समजले. सन १८७४ चे अधिक्रमण आपल्या देशांत सकाळी दिसले. तें पुष्कळांनी पाहिले असेल. सन १८८२ चे अधिक्रमण या देशांत दिसावयाचे नव्हते.

शुक्राचे अधिक्रमण नुसत्या डोळ्यांनी दिसते. सूर्यविवावरून एक काळा ठिपका एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस जातो. चंद्रशुक्रांमुळे होणारीं सूर्यग्रहणे काजळाच्या भिंगाशिवाय नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची एक युक्ति आहे. घराच्या छपराला किंवा मांडव वगैरेला लहान लहान भोंके असलीं तर त्यातून सूर्याचा प्रकाश पडतो. हा कवडसा अगदीं वाटोला असतो. सूर्यग्रहणाच्या वेळीं हा कवडशास ग्रहण लागलेले दिसते. मात्र त्याची दिशा उलटी असते; सूर्यविवाचा उत्तरभाग ग्रस्त असला तर ह्यांत दक्षिण भागास ग्रहण लागलेले दिसते. हा रीतीने ग्रहण इतके सूक्ष्मपणे पाहण्यास सांपडते कीं, तें लागले केव्हां, मुटले केव्हां, हेही सूक्ष्मपणे समजते. एकाद्या अंधाच्या खोलींत एक पांढरा पडदा टांगावा. आणि खोलीला कोठे तरी एक लहानसा झरोका करून त्यांतून त्या पडद्यावर सूर्याचा प्रकाश घ्यावा, म्हणजे त्यांत शुक्रादिकांमुळे होणारे सूर्यग्रहण चांगले दिसेल. लहानशा दुर्बिणींतून सूर्यविव एकाद्या पडद्यावर घेतले तर त्यांतही ग्रहण चांगले दिसेल. बुधाचे अधिक्रमण या रीतीने पहावे.

शुक्राचा बारीकसा ठिपका सूर्यविवावरून जातांना दिसतो एवढ्यावरून सूर्याचे अंतर कसें काढितात, सन १८७४ आणि सन १८८२ हा वर्षाचीं अधिक्रमणे पृथ्वीवर कोठे केव्हां किती वेळ दिसलीं, त्यांचे वेध घेण्याची व्यवस्था इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन इत्यादि राष्ट्रांनी कशी केली होती, या विषयाची चर्चा पूर्वी किती वर्षे कशी चालली होती, वेध कसे घेतले, त्यावरून शेवटीं काय सिद्ध झाले, व तें होण्यास कितीक विद्वानांस कसें व किती गणित किती वर्षे करावे लागले, ह्यांचे सविस्तर वर्णन केले तर एक स्वतंत्र ग्रंथ होईल.

शुक्रावर वातावरण आहे; तें फार दाट आहे; व त्यांत फार दाट असें अस-

तात; असें अलीकडील सूक्ष्मवेधांवरून दिसून आले आहे. पृथ्वीवरील वातावरणांत क्षितिजाजवळ किरणांचे वक्रीभवन ३४ कला होते. शुक्राच्या वातावरणांत ४४ कला होते. वातावरणामुळे अधिकमणाच्या वेळीं दुर्बिर्णीतून त्याची कडा किंचित् प्रकाशित दिसते. शुक्राचे वर्णलेख घेतले आहेत, त्यावरून शुक्राचे वातावरण पृथ्वीवरील वातावरणाहून निराळे असेल, अर्थी कांहीं चिन्हे दिसत नाहीत.

शुक्राचे तेज फार असल्यामुळे दुर्बिर्णीतून त्याचे वेध घेण्यास थोडीशी अडचण पडते. तसेच, शुक्राचे वातावरण फार घन आहे व त्यांत दाट अम्रे असतात, यामुळे त्याच्या पृष्ठभागावरील नमीन, पाणी, पर्वत, इत्यादिकांच्या स्थायी-खुणा कांहीं दिसत नाहीत. परंतु शुक्रावर डोंगर असावे असें अनुमान आहे. त्यास अक्षप्रदक्षिणेला किंती काळ लागतो हें खात्रीलायक समजत नाहीं. आजपर्यंत या कार्मी अनेक वेध होऊन वरेच मतभेद झाले आहेत. शुक्रावरील दिवस सुमारे २३ तास २१ मिनिटे आहे, असा हल्ळी अजमास आहे. त्याचे वर्ष आपल्या २२९ दिवसांचे आहे. व त्याचा दिवस आपल्याहून थोडासा लहान असल्यामुळे त्याचे वर्षांत त्याचे सुमारे २३० दिवस होतात. वर्ष लहान असल्यामुळे प्रत्येक क्रतुही आपल्याहून लहान असला पाहिजे. आपल्याहून तेथें उप्पन्ता फार आहे. यामुळे वनस्पतीची वाढ आपल्याहून तेथें फार असेल. तेव्हां मोळ्या वर्षाची तेथें गरज नाहीं.

पृथ्वीची कक्षा आणि विषुववृत्त यांत २३॥ अंशांचा कोन आहे, तसा शुक्राचा हा कोन सुमारे ५० अंश आहे असा अजमास आहे. परंतु त्याविषयीं खात्री नाहीं. हा कोन इतका मोठा असेल तर शुक्रावरील हवेत आपल्याहून फारच केरफार होत असतील. व तेही चमत्कारिक तज्ज्वेचे असतील. पुणे येथे मे महिन्याच्या १३ व्या तारखेस सूर्य दोनप्रहरीं डोकीवर येतो. त्यापुढे सुमारे २॥ महिने दोनप्रहरीं खस्वस्तिकाच्या उत्तरेस असतो. जुलईच्या ३० व्या तारखेस पुनः डोकीवर येतो. या दिवसांत पुण्यास फार उन्हाळा असतो. पुढे सूर्य दक्षिणेस जातो. दिसेवरच्या २१ व्या तारखेस तो मध्यान्हीं येतो, तेव्हां खस्वस्तिकाच्या दक्षिणेस ४२ अंश म्हणजे दक्षिणेस सुमारे अधर्या आकाशांत असतो. या वेळीं पुण्यास फार थंडी असते. शुक्रावरील पुणे-करांस आमच्या पुणेकरांपेक्षां मोठा व दुप्पट कडक उन्हाळा काढावा लागतो. आणि दिसेवरांत त्यांना सूर्य आकाशांत अगदीं खालीं म्हणजे क्षितिजापासून कायतो २२ अंशांवर दिसतो. म्हणजे सुमारे लंदनास हिंवाळ्यांत जितकी थंडी असते, तितकी शुक्रावरील पुण्यास असते. शुक्रावरील लंदनांत हिंवाळ्यांत किंतेक दिवस सूर्य दिसतही नाहीं. आणि उन्हाळ्यांत तर पुण्याइतका उन्हाळा असतो. शुक्रावरील प्रत्येक शीतकटिबंध १० अंश असला पाहिजे, आणि उत्तरदक्षिण उप्पनकटिबंधही १० अंश असले पाहिजेत. म्हणजे असें झालें कीं समशीतोष्ण कटिबंध मुळींच नाहीं, आणि मध्ये १० अंशांत उप्पनकटिबंध आणि शीतकटिबंध या दोहोंतली हवा आहे. आणि वर्ष लहान असल्यामुळे हे केरफार आपल्याहून थोड्या काळांत होणार. तेव्हां किंती चमत्का-

रिक स्थिति होत असेल ! आपल्यास पृथ्वीवरील दृष्टीने ही चमत्कारिक वाटते. परंतु ईश्वरी दूरदृष्टिपुढे आपली दृष्टि किती !

आपल्यास जसा चंद्र आहे तसा शुक्रास नाही. तथापि बन्याच गोर्धनीं शुक्र हा पृथ्वीसारखा आहे. तेव्हां त्यावर पृथ्वीप्रमाणे प्राणी नसतील असें म्हणवत नाहीं. पृथ्वीपेक्षां सूर्याला तो जवळ आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर आणि शुक्राचे अंतर याचे गुणोत्तर ७३ : १०० आहे. यामुळे ७३ च्या वर्गाच्या जितके पट १७० चा वर्ग आहे तितके पट, म्हणजे सुमारे पृथ्वीवरच्याच्या दुप्पट सूर्याचा प्रकाश शुक्रावर पडतो. आपल्यास सूर्य जेवढा दिसतो, त्याच्या दुप्पट शुक्रावरील लोकांस दिसेल. अर्थात् पृथ्वीवरच्या दुप्पट उष्णता शुक्रावर आहे. मुंबईपेक्षां पुण्यास उन्हाळ्यांत दहा बारा अंशाच उष्णता जास्त असते. पुण्याहून पांच चार अंश जास्त वन्हाडांत असते. परंतु कोंकणांतले अनभ्यस्त लोक उन्हाळ्यांत पुण्यास आले तर त्यांस 'त्राहि त्राहि' होतें. पुणेंकरांस वन्हाडांतला उन्हाळ्या असह्य होतो. आपल्या प्रांतांत हल्ळींच्या दुप्पट उष्णता उन्हाळ्यांत झाली तर सर्वांस स्वर्गाचीच वाट धरावी लागेल. मग शुक्रावर प्राणी कसे राहत असतील, असें मनांत घेतें. परंतु शुक्रावरील स्थिति प्राण्यांस सर्वथा अयोग्यच आहे असें नाहीं.

ईश्वरी योजना कोणास समजणार ? महासागराच्या तळाशीं पाण्याचा दाव इतका आहे कीं, जमिनीवर कोणत्याही प्राण्यांचा तेथें अगदीं चुराडा होऊन जाईल. यामुळे तेथें प्राणी नसावेत असें कांहीं काळापूर्वीं वाटत होतें. परंतु तेथेही प्राणी राहतात असा हछीं शोध लागला आहे. तेथल्या अतिगाढ अंधकारांत पदार्थ दिसप्याजोर्गीं चक्षुरिद्वियें त्यांस आहेत. तेच प्राणी वर काढू लागलें तर पाण्याच्या गृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वीच ते मरतात. परंतु ते आपल्या जन्मस्थानीं सुखाने राहतात. यावरून पृथ्वीवरील प्राण्यांप्रमाणे प्राणी शुक्रावर असण्याचा संभव फारसा नाहीं, तरी शुक्रावरील उष्णता आणि थंडी सहन करण्याजोरे प्राणी ईश्वरानें तेथें उत्पन्न केले असतील. नाहीं कोणी म्हणावै ?

ज्या ग्रहांस चंद्र नाहीं, त्यांच्या आकाशांत त्याच्याबद्दल कांहीं तरी योजना ईश्वरानें करून ठेविली आहे. आपणांस गुरुचे तेज जेवढे दिसतें, त्याच्या दहा बारा पट तेजानें कधीं कधीं बुधावरील आकाशांत शुक्र प्रकाशतो. व तेथेआपली पृथ्वीही फार तेजस्वी दिसते. शुक्रावरील लोकांस इतके आनुकूल्य नाहीं, तरी आपणांस गुरु किंवा शुक्र जेवढा तेजस्वी दिसतो, त्याहून पुण्यकळ तेजस्वी आपली पृथ्वी त्यांस दिसते आणि आपल्यास चंद्रप्रकाश जितका सांपडतो तितका नाहीं तरी पूर्णचंद्राच्या विसावा हिस्सा प्रकाश शुक्रावरील लोकांस आपली पृथ्वी आणि चंद्र ह्यांपासून प्राप्त होतो.

## मंगळ.

सूर्यमालेत शुक्रापुढे आपली पृथ्वी असून तिच्या पलीकडे मंगळ आहे. ह्याच्या तांबुस वर्णवरून ह्यास अंगारक, लोहितांग, अश्मि इत्यादि नांवें मिळालीं आहेत. जातकै, ताजक, मुहूर्त ह्या ज्योतिःशास्त्राच्या शाखांत मंगळ हा क्रूर ग्रह मानिला आहे, तें त्याच्या रक्ततेस अनुसरूनच आहे. प्राचीन पाश्रात्य लोकांनी तर ह्याला युद्धाची देवता अशा अर्थाचें 'मार्स ( Mars )' असें नांव दिले आहे. भारतयुद्धाच्या वेळीं हा क्रूर ग्रह वक्री होता. मग काय विचारतां? त्यांने प्रलय उडवून दिला. युद्धाच्या पूर्वीच ज्येष्ठांपर्यंत मंगळ येऊन उलटा अनुराधांकडे वळला. अनुराधा नक्षत्राची देवता मित्र आहे. ह्या स्थितीनें ज्येष्ठ राजा जो दुर्योधन त्याच्या मित्रांचा संहार अंगारकांने दर्शविला, असें भारतटीकाकार म्हणतो. कुजस्तंभ अनिष्टकारक अशी सांप्रत प्रसिद्ध आहे. ग्रह एका नक्षत्रांतून त्याच्या पुढच्यांत, असे जावयाचे ते कधींकधीं उलटे वक्तात. व तसे वक्तांना कांहीं वेळ खांचा सारखे स्तब्ध दिसतात. मंगळ एका राशींत असतां वक्र झाला म्हणजे पुन्हां सरळ होऊन त्या राशींतून पुढे जाईपर्यंत वरेच महिने लागतात. तेव्हां कुजस्तंभ झाला असें म्हणतात. मंगळ हा पृथ्वीचा पुत्र मानिला आहे म्हणून त्यास त्या अर्थाचीं 'कुज' इत्यादि नांवें आहेत.

मंगळादि वहिर्वर्ती ग्रह सूर्याजवळच नेहमीं नसतात, म्हणून रातीं आकाशांत ते पाहिजे तिकडे दिसतात. ते पृथ्वीच्या बाहेर आहेत म्हणून कधीं पृथ्वीच्या एका बाजूस ते व एका बाजूस सूर्य असें होतें. या वेळीं त्यांचें घडभांतर ( सूर्यापासून ६ राशींचे अंतर ) झाले असें म्हणतात. या वेळीं सूर्यस्तावरोबर ते उगवतात; व सर्वरात्रभर दिसतात. कधीं ते व पृथ्वी यांच्या मध्यें सूर्य येतो, तेव्हां सूर्याचा त्यांचा योग झाला असें म्हणतात. व तेव्हां त्यांचा अस्त असतो. सूर्यापासून पृथ्वीचं अंतर व ह्या ग्रहांचें अंतर ह्यांच्या वेरजेइतके अंतर योगाच्या वेळीं पृथ्वी व ग्रह ह्यांमध्यें असते; आणि वजावाकीइतके अंतर घडभांतराच्या वेळीं असते. अर्थात् घडभांतरीं ते पृथ्वीला अधिक जवळ असतात. सूर्यापासून मंगळाचें मध्यम अंतर १४१० लक्ष मैल व पृथ्वीचे ९२३ लक्ष मैल आहे. यामुळे घडभांतरीं पृथ्वीपासून मंगळ ४८७ लक्ष मैल असतो व योगाच्या वेळीं तर २३३३ लक्ष मैल म्हणजे सुमारे पांचपट अंतरावर असतो. यामुळे सूर्याच्या जवळ

\* आमच्या ज्योतिःशास्त्राच्या गणित, जातक आणि मुहूर्त अशा तीन शाखा मानितात. ताजक हा जातकसंबंधें एक विशेष प्रकार आहे. गणिताखेरीज वाकीच्यांस सामान्यतः फलज्योतिष म्हणतात. ग्रह कोणत्या वेळी आकाशांत कोठे असतील ह्यांचें गणित पहिल्या स्कंधांत मुख्यत्वेकरून असते. कोण्या प्राण्याच्या जन्मकालीं ग्रहस्थिति असेल तीवरून त्यास जन्मांत होणाऱ्या वन्यावाईट गोष्टी यांचा विचार दुसऱ्यांत असतो. आणि विवाहादि कृत्यांस शुभ वेळा कोणती हा विचार तिसऱ्यांत मुख्यत्वेकरून असतो.

असतो तेव्हां, म्हणजे त्याचा उदय नुकताच झाला असतो, किंवा अस्ताची संधि असते तेव्हां, तो जेवढा दिसतो, त्याच्या सुमारे पंधरा-वीस पट घड्भांतरीं दिसतो. तो सूर्याच्या जवळ असतो तेव्हां आवशीस सूर्यास्तानंतर लवकरच मावळतो, किंवा पहाटेस सूर्योदयापूर्वी थोडाच वेळ उगवतो. या वेळीं तो ओळख-प्यास फार पंचाईत पडते; कारण तो सुमारे रोहिणीच्या मुरुद्य तारेइतका किंवा कदाचित् तिच्याहूनही कमी तेजस्वी दिसत असतो. आणि घड्भांतराच्या वेळीं तर तो गुरुच्या जवळजवळ तेजस्वी दिसतो. ग्रह आणि सूर्य यांच्या मध्यें तीन राशींचे म्हणजे सगळ्या आकाशाच्या चवथा हिस्सा किंवा दृश्य आकाशाचा अर्धी हिस्सा इतके अंतर होते त्यास त्रिभांतर म्हणतात. सूर्याच्या पूर्वेस ग्रह असतां जे त्रिभांतर होते त्यास पूर्वत्रिभांतर म्हणतात. हें योगाच्या पूर्वी होते. या वेळीं सूर्य मावळतांना ग्रह मध्यान्ही येतो. सूर्याच्या पश्चिमेस ग्रह असतां जे त्रिभांतर होते त्यास पश्चात्-त्रिभांतर म्हणतात. हें योगाच्या पश्चात् म्हणजे योग झाल्यावर होते. या वेळीं सूर्योदयीं ग्रह मध्यान्ही येतो.

ग्रहांच्या कक्षा पूर्ण वर्तुळाकार नाहीत; किंचित् लांबट म्हणजे दीर्घवर्तुळाकृति आहेत. हें व कक्षेतील उच्चनीच भाग हांविषयीं मार्गे सांगितलेंच आहे. कक्षेला पूर्ण वर्तुलत्वाहून जो कमीपणा असतो त्यास केंद्रच्युति म्हणतात. ही च्युति बुधाखेरीज सर्व ग्रहांपेक्षां मंगळाची फार जास्त आहे. यामुळे मंगळ उच्ची असतो तेव्हां सूर्योपासून १९४० लक्ष मैल अंतरावर असतो; आणि नीचीं असतां १२८० लक्ष मैलांवर असतो. यामुळे घड्भांतराच्या वेळीं मंगळ जर नीचीं असला तर तो पृथ्वीपासून वर सांगितलेल्या ४८७ लक्ष मैलांपेक्षांही कमी अंतरावर असतो. मंगळाच्या नीचीं पृथ्वी आगष्टच्या २६ व्या तारखेस येते. त्या दिवशीं जर घड्भांतर झालें तर पृथ्वीपासून मंगळ फक्त ३४८ लक्ष मैलांवर असतो आणि मंगळाच्या उच्चीं पृथ्वी फेब्रुआरीच्या २१ व्या तारखेस असते तेव्हां घड्भांतर झालें तर तेव्हां तो ६२७ लक्ष मैल असतो. यामुळे फेब्रुआरीतल्या घड्भांतरापेक्षां आगष्टांतल्या घड्भांतराच्या वेळीं तो सुमारे सवातीन पट मोठा व तेजस्वी दिसतो. ३० सन १८९२ मध्यें आगष्टच्या ४ थ्या तारखेस सूर्य आणि मंगळ यांचे घड्भांतर झालें. त्या वेळीं रात्रीं दहा वाजल्यावर मंगळ आणि गुरु दोघे दिसत असत. आणि पहाटेस आणखी शुक्र दिसत असे. मोठे तेजस्वी तीन ग्रह एकदम स्थितीजावर दिसण्याची अशी संधि फार येत नाही.

मंगळ ओळखून सहज पाहतां यावा म्हणून पुढील दोन तीन वर्षांची त्याची स्थिति सांगतो.

१८९३ फेब्रुआरी २१ पिंडान. सूर्यास्तानंतर लागलेंच पश्चिमेस.

\* पिंडानादि कांही चमत्कारांच्या वेळा दिल्या आहेत, त्या स्थलविशेषाच्या नसव्यामुळे सुमाराच्या आहेत, सूक्ष्म नाहीत. व हे चमत्कार या देशांत सर्वत दिसतील असा नियम समजून नये. परंतु वहुतेक स्थली दिसतील.

- १८९३ मार्च २९ कृत्तिकांच्या दक्षिणेस ३ अंश दिसेल.  
 ” अप्रिल ११ रोहिणीच्या उत्तरेस ६॥ अंश.  
 ” २९ अश्वीच्या दक्षिणेस ४ अंश.  
 ” मे २९ आद्रीच्या उत्तरेस ८ अंश.  
 ” जून १४।१८ पुनर्वसूतील उत्तरेकडील तारांच्या दक्षिणेस.  
 ” २७ बुधाशीं युद्ध. बुध उत्तरेस असेल.  
 ” जुलै ९ शुक्राशीं युद्ध. शुक्र उत्तरेस असेल.  
 ” ” १३ अस्त पश्चिमेस.  
 ” आकटोबर २० उदय पूर्वेस. पुढे ८ महिने पहाडेस पूर्वार्धी दिसेल.  
 ” ” ३१ शनीच्या दक्षिणेस दीड अंश.  
 ” नोव्हेंबर ३ चित्रांच्या उत्तरेस ३ अंश.  
 ” डिसेंबर ६ प्रजापती ( युरेनस ) रीं युद्ध. भौम उत्तरेस असेल.  
 ” ” ७ विशाखा पहिल्या तारेच्या अगदीं जवळ दक्षिणेस ११. कळा.  
 १८९४ जानुआरी १—३ अनुराधांच्या अगदीं जवळ.  
 ” ” ११ ज्येष्ठांच्या उत्तरेस ९ अंश.  
 ” फेब्रुआरी १४।१८ पूर्वाषाढांच्या उत्तरेस.  
 ” ” २६—मार्च ९ उत्तराषाढांच्या जवळ.  
 ” मे २३ शततारकेच्या दक्षिणेस २ अंश.  
 ” जून १७ पश्चात्-त्रिभांतर. मध्यरात्रीं उगवून सूर्योदयीं मध्यान्हीं येईल व  
 पुढे ४ महिने पहाडेस पश्चिमार्धी दिसेल.  
 ” जुलै १२।२२ रेवतीयुति.  
 ” सप्टेंबर १९ वक्री.  
 ” आकटोबर २० षड्भांतर.  
 ” नोव्हेंबर २१ मार्गी.  
 ” डिसेंबर ३० अश्विनीच्या दक्षिणेस ८ अंश.  
 १८९९ फेब्रुआरी ९ पूर्वाषाढांतर. सूर्योस्तीं मध्यान्हीं येईल. पुढे ६। महिने आव-  
 शीस पश्चिमार्धी दिसेल.  
 ” आगष्ट ११ अस्त पश्चिमेस.  
 ” नोव्हेंबर २६ उदय पूर्वेस.

पूर्वार्ध याचा अर्थ वृश्य आकाशाचें पूर्वार्ध असा समजावा. आवशीस अ-  
 मुक ग्रह पूर्वार्धी दिसतो असें जेथे लिहिले आहे तेथें तो मध्यरात्रीनंतर केव्हां  
 तरी पश्चिमार्धी दिसतो असेंही समजावें. षड्भांतराच्या दिवशीं ग्रह सर्व रात्रभर  
 दिसतो. पूर्वरात्रीं पूर्वार्धी दिसतो आणि उत्तररात्रीं पश्चिमार्धी दिसतो. पुढे पूर्व-  
 त्रिभांतरापर्यंत उत्तरोत्तर सूर्योस्ताच्या पूर्वीं उगवू लागतो, आणि मध्यरात्रीपूर्वीं म-  
 ध्यान्हीं येऊ लागतो. अर्थात् मध्यान्हीं आव्यानंतर पश्चिमार्धी दिसतो. पश्चात्-

त्रिभांतराच्या दिवशीं ग्रह सुमारे मध्यरात्रीं उगवून सूर्योदयीं मध्यान्हीं येतो व पुढे उत्तरोत्तर पड्भांतरापर्यंत मध्यरात्रीपूर्वीं उगवूं लागतो. म्हणून ग्रह पहाटेस पश्चिमार्धीं दिसेल असें लिहिले आहे, तेव्हां तो मध्यरात्रीपूर्वीं केव्हां तरी पूर्वोर्धींही दिसेल असें समजावें. दोन तीन वेळां अनुभव घेतल्यावर या गोष्टी सहज समजतील.


मंगळाचा अमाप्रदक्षिणाकाल सुमारे ७८० दिवस आहे. म्हणून पड्भांतर, त्रिभांतर, वक्रत्व, मार्गित्व, अस्त, उदय, यांच्या एकदांच्या वेळेत २ सौरवर्षे ९० दिवस मिळवावे म्हणजे त्या त्या गोष्टींची पुढील वेळ सुमारानें निघते.

मंगळाचा व्यास पृथ्वीच्या अर्ध्याहून थोडा जास्त आहे. यामुळे मंगळावर जमीन आणि पाणी मिळून आपल्या चतुर्थीशाहून थोडेंसें जास्त इतकेच आहे. त्याचा आकार पृथ्वीच्या सुमारे पष्ठांश आहे आणि द्रव्य नवमांश आहे. मंगळाच्या घटभागावरील स्थाइक-चिन्हे जशीं स्पष्ट दिसतात, तशीं इतर कोणत्याही ग्रहावरील दिसत नाहींत. यामुळे मंगळाचा अक्षप्रदक्षिणाकाल अगदीं सूक्ष्म काढितां आला आहे. मंगळावरील दिवस, आपले २४ तास ३७ मिनिटे २३ सेकंद इतका आहे. म्हणजे आपल्याहून सुमारे दीड घटिका मोठा आहे. व मंगळाची सूर्यप्रदक्षिणा आमच्या ६८७ दिवसांत होते इतकें त्याचें वर्ष आहे. यांत त्याचे सुमारे ६६९। दिवस होतात. त्याचा एकेक सौर महिना आमच्या सुमारे ९७ दिवसांचा आहे. त्याची कक्षा आणि विषुववृत्त ह्यांच्यामध्यें सुमारे २७ अंशांचा कोन आहे. म्हणजे आपल्यापेक्षां थोडाच जास्त आहे. यामुळे त्यावर हवेचे फेरफार आमच्याप्रमाणेच वहुतेक होत असतील. मात्र तेथील एकेक कळतुकाल आपल्या दुपटीच्या जवळ जवळ आहे. परंतु तेथें सूर्याचा प्रकाश व उष्णता आपल्या सुमारे ३ आहे. यामुळे एकंदरींत कांहीं गोष्टींत परिणाम बहुधा सारखेच होत असतील.

मंगळाला दोन उपग्रह आहेत, असा शोध १८७७ या वर्षी ली-गला. हे उपग्रह फारच लहान आहेत. एकाचा व्यास सुमारे १५।२० मैल आहे. दुसरा त्याच्या आंत आहे. व त्याहून वराच तेजस्वी आहे. त्याचा व्यास सुमारे ३०।४० मैल आहे. ग्रह व उपग्रह ह्यांत ह्याहून लहान दुसरे कोणी नाहींत. ह्यांचीं मंगळापासून अंतरेही फार थोर्डी आहेत. आंतला सुमारे सहा हजार मैल व वाहेरचा सुमारे साडेचवदा हजार मैल अंतरावर आहे. हे मंगळाखोवतीं फार जलद फिरतात. आंतला ७ तास ३९ मिनिटे इतक्या वेळांत फिरतो व दुसऱ्याची प्रदक्षिणा ३० तास १८ मिनिटांत होते. आपल्या चंद्राचा व्यास आपल्यास जेवढा दिसतो त्याच्या सुमारे पाऊणपट व्यास मंगळावरील लोकांस आंतल्या चंद्राचा दिसत असेल. व आपल्या चंद्राच्या निमे प्रकाश त्याचा पडत असेल. सुमारे दर आठ तासांनी पुन्हां पुन्हां दिसणारा व तितक्या थोज्या वेळांतही क्षयवृद्धि पावणारा चंद्र पाहून मंगळावरील लोकांस फारच मौज वाटत असेल. मंगळाचा दुसरा चंद्र फारच ढहान आहे. तो आपल्या चंद्राच्या सुमारे पक्कासाब्या हिश्शानें दिसत असेल. आंतला उपग्रह मंगळाच्या घटभागापासून फक्त ४ हजार मैल दूर आहे. आम-

च्या चंद्रावर प्राणी आहेत की नाहीं त यावद्दल आपल्यास निश्चयानें कांहीं ठाऊक नाहीं. परंतु मंगळावर कोणी लोक असतील आणि त्यांच्यापाशीं आमच्यासारख्या दुर्बिणी असतील तर त्यांस त्यांच्या चंद्रावर माणसे आहेत की नाहीं त हैं सहज दिसत असेल.

बुधाखेरीज सर्व ग्रहांहून मंगळ फारच लहान आहे. तरी त्याजविषयीं आपल्यास सर्व ग्रहांहून जास्त माहिती आहे. त्याचा पृष्ठभाग दुर्बिणींतून फार चांगला दिसतो. त्याचा कांहीं भाग तांबुस दिसतो आणि कांहीं हिरव्या रंगाचा दिसतो. तांबुस भाग ही जमीन असावी आणि हिरवा भाग पाणी असावे असें निरनिराळ्या प्रमाणांवरून सिद्ध झाले आहे. मंगळाच्या दोन्ही द्वुवाभौंवतालचा भाग चक्रकित पांदरा दिसतो. तेथें वर्फ असावे असें दिसते. क्रतुमानाप्रमाणे तो चक्रकित भाग कमजास्त होतो. क्रतुमानाप्रमाणे वर्फ कमजास्त होऊन असें होत असावे. मंगळावर वातावरण आहे, व त्यांत कधीं कधीं आपल्यासारखीं अभ्रे येतात असें दिसते. यावरूनही मंगळावर पाणी आहे असें सिद्ध होते. आणि आगोषीस वर्णलेखकयंत्रानें प्रत्यंतर मिळाले आहे. आपल्या वातावरणांत जीं तत्त्वे आहेत त्याचे प्रकारचीं तत्त्वे मंगळाच्या वातावरणांत आहेत असें त्याच्या वर्णलेखांवरून सिद्ध झाले आहे.



चित्रांक ११—मंगळावरील समुद्र आणि भूमिगदेश.

मंगळाच्या पृष्ठभागाचे नकाशे काढण्याविषयीं आजपर्यंत पुष्कळ प्रयत्न झाले आहेत. ह्या शतकांत चंद्राचे नकाचे काढणारे विअर आणि माडलर ह्यांनी मंगळाची नकाशे काढिले आहेत. परंतु त्यांपेक्षांही डास नामक शोधकानें ३० सन १८९२ पासून १८६४ पर्यंत या कार्मीं केलेले प्रयत्न फारच स्तुत्य आहेत. मर-

केटरच्या पद्धतीप्रमाणे काढलेला मंगळाच्या सर्व पृष्ठभागांचा नकाशा चित्रांक ११ यांत दिला आहे.

मंगळावरील कोरज्या जमिनीचे मोठाले प्रदेश व समुद्र खांस निरनिराक्ष्या ज्योतिष्यांची नांवे देतात; ती सदरहु नकाशांत दाखविलीं आहेत.

मंगळाच्या ध्रुवांजवळ वर्फ असते; व त्याच्या भोवतीं समुद्र आहे. पृथ्वी-वर जमिनीच्या सुमारे तिप्पट पाणी आहे. मंगळावर पाण्याचा प्रदेश जितका, तितकीच सुमारे जमीन आहे. पृथ्वीवर आशिया, युरोप, आफ्रिका द्या खंडांची जमी-न वहूतेक एके ठिकाणी आणि अमेरिका एका ठिकाणी असें आहे; तसेच तीन म-हासागर एका ठिकाणी व दोन एका ठिकाणी आहेत असें म्हटलें तरी चालेल. मं-गळावर तसें नाहीं. त्यावर पाणी आणि जमीन जिकडे तिकडे वांटलेलीं आहेत. मंगळावरील कोणी मनुष्य मनांत आणील तर त्यास पाण्यांत पाय न ठेवितां मंगळा-भोवतीं प्रदक्षिणा करितां येईल; किंवा जमिनीवर न उतरतां, परंतु जमीन दिसेनाशी होईल इतके लांब न जातां, पाण्यांतून सर्व प्रवास करितां येईल; त्या प्रवासांत कधीं तर दोहों बाजूनीं जमीन दिसत असेल.

लांब परंतु अरुंद असे लहान लहान समुद्र मंगळावर बरेच आहेत. त्यांची लांबी बरीच नसती, तर ते मनुष्यकृतीचे आहेत कीं काय असा संशय आला असता.

एकंदरींत मंगळाचे पृथ्वीशीं पुष्कळ साम्य आहे. यावरून त्यावर पृथ्वी-प्रमाणे प्राणी असतील असें अनुमान होतें. पृथ्वीच्या उ उष्णता मंगळास मिळते हें खरे. तरी उष्णतेपासून कमजास्त परिणाम होणें हें वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते, असें हल्ळीं सिद्ध झालें आहे; व तसा आपल्यास अनुभवही आहे.

मंगळ आणि पृथ्वी यांचे पुष्कळ साम्य दिसते, तरी केवळ पृथ्वीसारखीच स्थिति मंगळावर असेल असें म्हणवत नाहीं. मंगळाचे वर्ष आपल्या दुपटीचे जवळ जवळ आहे. पृथ्वीवर जर इतके मोठे वर्ष झालें तर सर्व वनस्पतींची स्थिति चमत्कारिक होईल. त्यांस फुले व फळे येणे वैरे गोष्टींच्या काळांत अन्यवस्था होईल. पृथ्वीच्या द्रव्याच्या नवमांश मंगळाचे द्रव्य आहे. परंतु त्याच्या एष्ट-भागाचे मध्यविंदूपासून अंतर आपल्याहून कमी आहे. यामुळे पृथ्वी आणि मंगळ यांच्या एष्टभागाच्या पदार्थावरील आकर्षणांचे गुणोत्तर २७ : १० आहे. म्हणजे एष्ट्वीवर जो पदार्थ २७ शेर भरतो तो मंगळावर १० शेर भरेल. यामुळे प्राणी आणि वनस्पति यांवर आकर्षणाचे घडणारे परिणाम पृथ्वी आणि मंगळ यांचे भिन्न-भिन्न आहेत. तसेच मंगळाच्या हवेवर दाबही पृथ्वीच्या हवेहून कमी आहे. पृथ्वीवर भारमापकांत पारा ३० इंच असतो; तो मंगळावर सुमारे ११ इंच असेल. डोंगरावर जावे किंवा विमानांत वसून वर जावे, तसतसा हवेचा दाव कमी होतो. म्हणून तेथें मनुष्याच्यांने राहवत नाहीं; त्याप्रमाणे पृथ्वीवरील प्राणी मंगळावरील हवेत राहू शकणार नाहींत.

असें आहे तरी मंगळावरील सर्व परिस्थिति आपल्यास माहीत नाहीं. परंतु

मंगळावरील जमीन, पाणी, त्यांचे विभाग, तेथील हवा, मेघ, पर्जन्य इत्यादि गोष्टीं-  
वरून मंगळावर पृथ्वीवरील प्राण्यांप्रमाणे प्राणी नसले तरी कोणत्या तरी प्रकारचे  
प्राणी असावे असे दृढ अनुमान होते. आणि त्याबरोबरच मंगळावरील वातावर-  
णादि गोष्टी आपल्यास हितकारक नाहीत, तरी आपली वातावरणादि परिस्थिति  
आपल्यास मंगळदायक आहे इतकेच नाहीं, तर पृथ्वीवरील निरनिराक्षय प्राण्यांस  
त्यांची त्यांची परिस्थिति मंगळदायक आहे, हे मनांत येऊन ती स्थिति देणाऱ्या  
मंगलमूर्तीकडे लक्ष लागते.



लघु ग्रह.

मंगळाच्या पलीकडे मोठा ग्रह गुरु हा आहे. परंतु मंगळ आणि गुरु यांच्या मध्यें नुसत्या डोक्यांनी न दिसणारे असे कांहीं लहान ग्रह आहेत. त्यांचे थोडेंसे वर्णन करूं.

नेपूचुन् खेरीज करून बाकी ग्रहांची सूर्योपासून अंतरे कांहीं एका नियमाने आहेत. ३, ६, १२, अशी एक श्रेदी घ्यावी. हींतील संख्या दुपटीने वाढत जातात. बुधाचे अंतर ४ मानून पुढे ४ हीच संख्या श्रेदींतील संख्यांत मिळवीत जावै; म्हणजे ज्या संख्या होतात त्यांच्या प्रमाणांत ग्रहांची अंतरे आहेत. टिटिअस ह्याने इ० स० १७७२ मध्ये हा नियम शोधून काढिला; आणि तो बोड ह्याने प्रसिद्धीस आणिला.

ग्रह.	टिटिअसचीं अंतरे.	वास्तव अंतरे.	फरक.
		( पृथ्वीचे १० मानून )	

बुध	४	३.९	-१
शुक्र	३+४=७	७.२	+२
पृथ्वी	६+४=१०	१०	०
मंगळ	१२+४=१६	१५.२	-८
लघुग्रह	२४+४=२८	२० ते ३५	
गुरु	४८+४=५२	५२	०
शनि	९६+४=१००	९५.४	-४.६
युरेनस	१९२+४=१९६	१९१.८	-४.२
नेपूचुन्	३८४+४=३८८	३००.५	-८७.५

नेपूचुनचे अंतर ह्या नियमाला अनुसरून नाही. परंतु त्याचा शोध लागण्यापूर्वी हा नियम खरा वाटत होता; व मंगळ आणि गुरु ह्यांचे अंतर इतर ग्रहांमधील अंतराच्या मानाने फार आहे; म्हणून ह्या दोघांच्या मध्यें एकादा ग्रह असावा अशी केष्ठरच्या वेळेपासून ज्योतिष्यांस शंका होती. त्या ग्रहाचा शोध लावण्याकरितां इ० स० १८०० मध्ये २४ वेध करणारांची एक कमिटी नेमली. परंतु तिचे काम सुरू होण्यापूर्वीच इ० स० १८०१ जानुआरीच्या पहिल्या तारखेस पियाझी नामक एका ज्योतिष्यास एका ग्रहाचा शोध लागला. त्याचे नांव त्याने सिरिस असें ठेविले. १८०२ मध्ये पालास याचा शोध आलबर्स याने लाविला. त्याला असें वाटले की पूर्वी मंगळ आणि गुरु ह्यांच्या मध्यें एक मोठा ग्रह असावा, व तो फुटून त्याचे तुकडे हे लघु ग्रह झाले असावे; व हें मत खेरे असेल तर शोध लागेल्या दोन ग्रहांच्या कक्षांच्या छेदनबिंदूजवळ शोध ठेविला असतां आणखी लघुग्रहांचा शोध लागेल. त्याप्रमाणे १८०४ मध्ये जूनोचा शोध लागला. परंतु १८०७ मध्ये आलबर्स ह्यास वेस्ता ह्या चवथ्या ग्रहाचा शोध

लागला, त्याची कक्षा त्यास वाटलेल्या नियमास अनुसरून नाहीं. पुढे ३८ वर्षीत लघुग्रह मुळींच सांपडले नाहींत. परंतु त्यापुढे १८४९ पासून एकादा लघुग्रह सांपडला नाहीं असे वर्षच गेले नाहीं. अलीकडे पूर्वीपेक्षां मोठमोठ्या दुर्बिणी निघाल्या आहेत; यामुळे उत्तरोत्तर नवीन सांपडणाऱ्या ग्रहांची संख्या वाढत आहे. १८८० पर्यंत २२० ग्रह सांपडले होते. १८९० अखेर ती संख्या ३०० झाली, व १८९२ जुलैपर्यंत २२७ झाली आहे. ह्यांतील फलोरा आणि हिजिया ह्या दोन ग्रहांचे सूर्योपासून अंतर चिवांक २ ह्यांत दाखविलें आहे. (पृष्ठ ११).

एक मोठा ग्रह फुटून त्याचे हे लहान ग्रह झाले असतील हे आलबर्सचं मत हल्ळीं ग्राह्य नाहीं. कदाचित् तसें झालेंच असेल तर त्या गोष्टीस आजपर्यंत को-ट्यवधि वर्षे झालीं असलीं पाहिजेत. तेजोमेघकल्पनेप्रमाणे ह्या लघुग्रहांची उत्पत्ति निराळ्या प्रकारची आहे असे हल्ळीं ठरलें आहे. त्याबद्दल वर्णन पुढे येईल.

हे सर्व ग्रह फार लहान आहेत; यामुळे ह्यांचा आकार उरविणे फार कठिण पडते. त्यांच्या प्रकाशावरून त्यांच्या आकाराचे अनुमान करितात. सिरिस आणि वेस्ता हे त्या सर्वात मोठे आहेत. त्यांचा व्यास २०० पासून ४०० मैलांपर्यंत आहे. परंतु कांहांचे व्यास तर २० पासून ४० मैलपर्यंत आहेत. या ग्रहांची संख्या आणि प्रत्येकाचा आकार ह्यांची कांहीं तरी मर्यादा असावी, आणि हल्ळीं सांपडले आहेत यांहून फार लहान असे दुसरे ग्रह नसावे असे अनुमान आहे. परंतु हल्ळींच्याहून फार मोळ्या दुर्बिणी पुढे निघून त्यांतून हल्ळींच्यांहून फार बारीक असे ग्रह सांपडणार नाहींत असा नियम नाहीं. आणि तसें झाल्यास ह्यांची संख्याही अमर्याद असू शकेल. तथापि ह्या सर्व ग्रहांचे मिळून जें एकंदर द्रव्य तें मर्यादित आहे. ग्रहांच्या द्रव्याप्रमाणे त्याचे इतर ग्रहांवर आकर्षण पडते व त्यामुळे त्या मानाने त्यांच्या गतींत अनियमितपणा येतो. सगळ्या लघुग्रहांचे मिळून द्रव्य मोठ्या ग्रहांपैकी एकाच्या इतके असते तर त्यामुळे मंगळ आणि गुरु ह्यांच्या कक्षांत कांहीं फरक दिसला असता. परंतु गेल्या शभर वर्षीत झालेल्या वेधांवरून असा फरक कांहीं दिसला नाहीं. यावरून त्याचे द्रव्य फार नाहीं असे सिद्ध होते. हल्ळीं सांपडलेले सर्व ग्रह मिळून एक ग्रह बनविला तर त्याचा व्यास सुमारे ४०० मैल होईल. व त्यांत सन १८५० पासून जे ग्रह सांपडले आहेत तेवढाले आणवी हजार ग्रह भरीस घातले तरी त्याचा व्यास ५०० मैलांहून जास्त होणार नाहीं. भूणजे त्याचे द्रव्य बुधाच्या सुमारे  $\frac{1}{4}$ . किंवा पृथ्वीच्या  $\frac{1}{40}$  होईल.

ह्या लघुग्रहांची कक्षांकेद्रच्युति आणि विक्षेपमाणे फार आहेत. बुध खेरीज करून कोणत्याही ग्रहाची च्युति व्यासाच्या दशांशा इतकी नाहीं. व विक्षेपमान दोन तीन अंशांहून जास्त नाहीं. परंतु पुष्कळ लघुग्रहांची च्युति व्यासाच्या अष्टमांशा आहे. व विक्षेपमान १० अंशांहून जास्त आहे. यामुळे त्यांचीं सूर्योपासून अंतरे फार कमजास्त होतात. ह्यांच्या कक्षाप्रदेशाची मंगळाकडची बाजू मंगळापासून तीन-चार कोटी मैलांवर व सूर्योपासून १८ कोटी मैलांवर आहे. व गु-

रुकडची बाजू गुरुच्या अलीकडे ९ कोटी मैलांवर व सूर्यपासून ४३ कोटी मैलांवर आहे. ह्यांतील पांच चार ग्रहांचें पृष्ठफळ फार तर मुंबई इलाख्याच्या दुप्पट होइल. बाकीच्यांचें त्याच्या चतुर्थीशाही नाहीं. आणि कांहींचें तर फार तर दोन तीन तालुक्यां एवढे असेल. ह्यांतील एकादा ग्रह आपल्या कक्षाप्रदेशांतून किंचित् मार्गेपुढे सरकून मंगळ किंवा गुरु ह्यांकडे गेला तर त्याच्या आकर्षणाच्या तडाक्यांत सांपडून त्याची कक्षा अगदी बदलेल. इतके लहान व आपणास न दिसणारे असे हे ग्रह सूर्यपासून ३०।४० कोटी मैल अंतरावरून त्याच्या भोवतीं नियमित रीतीने फिरतात ही केवढी आश्रयाची गोष्ट आहे !



### गुरु.

गुरुद्वातका तेजस्वी ग्रह शुक्रावांचून दुसरा नाहीं. ह्याच्या अस्तोदयाची संधि असेते तेव्हां मात्र हा वारीक दिसतो. इतर वेळीं तो सहज ओळखितां येतो. तथापि हा सुलभ रीतीने ओळखितां यावा म्हणून पुढील दोन तीन वर्षांतील ह्याची स्थिती देतों.

१८९३ फेब्रुआरी १७ रेवतीच्या २९ व्या तारेच्या उत्तरेस २ अंश.

” २० पिधान. आवशीस ८ वाजल्यापुढे पश्चिमेस पहावे.

” मार्च ४ रेवती ३० व्या तारेच्या उत्तरेस ४ अंश.

” अप्रिल १४ अस्त पश्चिमेस.

” मे १६ उदय पूर्वेस. यापुढे ३। महिने पहाटेस पूर्वेस दिसेल.

” मे २०।२१ बुधाशीं युद्ध. बुध दक्षिणेस असेल. पहाटे पूर्वेस पहावे.

” जुलै ३० कृत्तिकांच्या दक्षिणेस ५ अंश.

” आगष्ट २३ पश्चात्-त्रिभांतर. यापुढे ३ महिने पहाटेस पश्चिमार्धी दिसेल.

” सप्टंबर १९ वक्री.

” नोव्हेंबर ११ कृत्तिकांच्या दक्षिणेस ६ अंश.

” १८ पड्भांतर. पुढे २॥। महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल.

१८९४ जानुआरी १९ मार्गी.

” केव्हुआरी ११ पूर्वत्रिभांतर. यापुढे ३। महिने आवशीस पश्चिमार्धी दिसेल.

” मार्च १९ कृत्तिकांच्या दक्षिणेस ५ अंश.

” मे १४ रोहिणी-योगतारेच्या उत्तरे ९ अंश.

” २२ अस्त पश्चिमेस.

- १८९४ जून १९ उदय पूर्वेस. यापुढे ३। महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल.  
 „ जुलै ४ अश्वीच्या दक्षिणेस ६ अंश.  
 „ „ २० गुरुशुक्रयुद्ध. शुक्र दक्षिणेस.  
 „ सप्टेंबर २८ पश्चात्-त्रिभांतर. यापुढे २॥। महिने पहाटेस पश्चिमेस दिसेल.  
 „ आकटोवर २४ वक्री.  
 „ दिसेंबर २३ षड्भांतर. पुढे २॥। महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल.
- १८९५ फेब्रुआरी २० मार्गी.  
 „ मार्च १८ पूर्वत्रिभांतर. पुढे ३। महिने आवशीस पश्चिमार्धी दिसेल.  
 „ जून २६ अस्त पश्चिमेस.  
 „ जुलै २३ उदय पूर्वेस. पुढे ३। महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल.  
 „ आकटोवर ३१ पश्चात्-त्रिभांतर.  
 „ नोव्हेंबर ३६ वक्री.


गुरुची अमाप्रदक्षिणा ३९९ दिवसांत होते. म्हणून त्याचे षड्भांतर, त्रिभांतर, वक्रत्व, मार्गित्व, अस्त, उदय ह्यांच्या एकदांच्या वेळेत १ सौरवर्ष व ३४ दिवस मिळविले म्हणजे त्या त्या गोष्ठीचा पुढला वेळ निघतो.

गुरु आपणांस डोळ्यांनी लहानसा एक विंदु दिसतो. परंतु तो एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वी एवढाले १२४० गोल एकत्र करावे तेव्हां गुरुएवढा एक गोल होईल. त्याचे द्रव्य पृथ्वीच्या सुमारे ३०० पट आहे. अर्थात् पृथ्वीच्या ३०० पट त्याचे वजन आहे. तो इतका मोठा आहे की त्याच्या द्रव्यांतून सूर्य-मालेतल्या बाकीच्या प्रत्येक ग्रहाएवढाले दोन दोन ग्रह घडविले तरी कांहीं द्रव्य शिलक राहून त्याचीं आणखी कांहीं भुवरेन निर्माण करितां येतील. त्यास गुरु हें नांव आमच्या लोकांनी दिलें आहे तें यासंबंधे अगदी अन्वर्ध आहे. त्याचे घटक-कण पृथ्वीच्यांहून विरल आहेत. त्याची वनता सरासरीनें पृथ्वीच्या चतुर्थीश आहे. परंतु यावरून गुरुचे सर्वच द्रव्य इतके पातळ असेल असें नाहीं. गुरु इतका मोठा आहे, तेव्हां तो मंद असेल असें मनांत येते. परंतु तसें नाहीं. सूर्याभोवतीं फिरत असतां तो एका सेकंदांत ८ मैल चालतो. आणि त्याची अक्षभ्रमणगतिही अशीच विलक्षण आहे. पृथ्वीच्या तुलनेने पाहिली तर ती फारच विलक्षण आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तावरील प्रत्येक विंदु एका सेकंदांत जितका चालतो त्याच्या २७ पट, म्हणजे सुमारे ८ मैल, गुरुवरील विंदु चालतो. आपल्या पृथ्वीच्या २ अक्ष-प्रदक्षिणा होतात तीं गुरुच्या ६ होतात. यामुळे गुरुवरील दिवस आपले ९ तास ११॥ मिनिटे एवढाच काय तो आहे. परंतु त्याचे वर्ष फार मोठें आहे. आपलीं बागा वर्षे होतात तेव्हां त्याचे एक वर्ष होते. आपले वर्ष होते तेव्हां कोठे त्याचा एक सौरमहिना होतो. सूर्यापासून पृथ्वीच्या पांचपट अंतरावर गुरु आहे. कधीं तो सूर्यापासून ४६ कोटी मैलांवर असतो, कधीं ५० कोटी मैलांवर असतो. ह्याच-

दक्षिणोत्तर व्यास पूर्वपश्चिम व्यासापेक्षां सुमारे ५००० मैल कमी आहे. ह्यामुळे ह्याचा आकार ध्रुवांकडे किंचित् चापट आहे.

गुरुच्या पृष्ठभागावर स्थाईक-खुणा नाहींत म्हटले तरी चालेल. सन १८७९ मध्ये त्याच्या दक्षिणगोलार्धात एक तांबडा ठिपका दिसून लागला, तो मात्र सन १८८३ पर्यंत दिसत होता. तो दीर्घवर्तुलाकृति होता. त्याचा बृहदक्ष विषुववृत्ताशीं समांतर होता; व तो लघ्वक्षाच्या चौपट होता. त्याचे क्षेत्रफळ जवळ जवळ आपल्या पृथ्वी एवढे होते. असा एकादा ठिपका दिसतो त्यावरून गुरुचा अक्षप्रदक्षिणाकाळ काढिला आहे. त्यांत असे दिसून आले आहे कीं गुरुचा विषुववृत्तावरील भाग जितका जलद फिरतो त्यापेक्षां ध्रुवांकडील भाग कमी वेगाने फिरतात. ह्या गोष्टींत गुरुने सूर्याशीं साम्य आहे. हे ठिपके बहुधा काळसर दिसतात. परंतु कधीं कधीं ते चकचकित दिसतात. दुर्बिणींतून गुरु कसा दिसतो, ह्याचा एक नमुना अंक १२ च्या चित्रांत दाखविला आहे.

गुरुवर विषुववृत्ताशीं समांतर असे कांहीं पट्टे दिसतात. विषुववृत्तावरच एक चकचकित पट्टा दिसतो. त्याचा रंग बहुतकरून मोत्यासारखा दिसतो. ह्याच्या उत्तरदक्षिणभागीं दोन तेजोहीन पट्टे दिसतात. त्यांचा रंग तांबुस दिसतो. कधीं त्यांत जांभळ्या रंगाची झांक मारते. याप्रमाणे ध्रुवापर्यंत क्रमाने चकचकित व ते-



चित्रांक १२—दुर्बिणींतून पाहिलेला गुरु.

जोहीन पट्टे दिसतात. चकचकित पट्टे विषुववृत्ताशीं पिवळसर पांढरे दिसतात; व उत्तरोत्तर काळसर होत जातात. तेजोहीन पट्टे तांबुस दिसतात. ध्रुवांजवळचे प्रदेश बहुधा किंचित् निळे दिसतात. ह्या पट्ट्यांत डगांसारख्या व फारच चित्रविचित्र अशा असंख्य आकृति दिसतात. व त्यांचे थर झालेले दिसतात. त्या आकृति क्षणोक्षणीं बदलतात. यामुळे गुरुचा पृष्ठभाग सतत सारखा असा दोन दिवस देखील दिसत नाहीं. त्या आकृति विषुववृत्ताच्या दोन बाजूंस विशेष स्पष्ट दिसतात. म्हणून लहान दुर्बिणींतून त्या पट्ट्यासारख्या दिसतात. त्या पट्ट्यांच्या



कडांचा आणि गुरुवरच्या कांहीं भागांचा रंग वारंवार बदलतो. निरनिराळ्या प-द्व्यांच्या मधला भाग कधीं कधीं गुलाबी रंगाचा दिसतो.

गुरुच्या शारीरस्थितीचे पृथ्वीशीं मुळींच साम्य दिसत नाहीं. सूर्यांशीं व-रेंच साम्य दिसते. सूर्यापेक्षां तो कडेपेक्षां मध्यभागीं सुमारे तिप्पट चकचकित दि-सतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही कीं त्याला स्वतःचा थोडासा प्रकाश आहे. त्याच्या पष्ठावर अनेक उलाढाली झापात्यानें चाललेल्या दिसतात. तेथील वारे दर तासांत सुमारे २०० मैल या वेगाने वाहतात.

गुरुवरील पटे आणि कधीं कधीं दिसणाऱ्या खुणा ह्यांचे आकार आणि रंग वारंवार बदलतात. त्याच्या गोलाच्या वरच्या कांहीं भागांतून पलीकडे असणारे त्याचे उपग्रह दिसतात असें एक दोन वेळां अनुभवास आले आहे. यावरून असें दिसतें कीं गुरुचा गोल आपणांस दिसतो तो त्याचा वास्तविक गोल नव्हे; दृश्य-गोलांत वरच्या भागीं अत्युष्णितेमुळे वायुरुप झालेलीं अशीं द्रव्यं अगदीं विरल पस-रलेलीं आहेत; व त्यांच्या खालीं वरेंच विस्तृत दाट वातावरण आहे; त्यांत दाट वा-फा अथवा अभ्रे आहेत.

ह्या सर्व गोष्टी घडवून आणणारी उष्णता येते कोठून? सूर्यांपासून तर गुरु-ला आपल्या सुमारे पंचविसावा हिस्सा प्रकाश आणि उष्णता मिळते. यांच्या यो-गाने वरील परिणाम होणे संभवत नाहीं. यावरून असें अनुमान होतें कीं सूर्याचा अंतर्भीग अस्यांत उष्ण आहे, त्याप्रमाणे गुरुचा अंतर्भीग तितका नव्हे, तरी पुष्कळ उष्ण आहे. गुरुचा वास्तव गोल तोच होय. मोळ्या महासागरांतील सर्व पाण्या-ची वाफ होऊन राहील इतकी उष्णता त्याच्या अंगीं आहे. तो वरच्या आवर-णापेक्षां पुष्कळ दाट आहे तरी कदाचित् घनावस्थेत असला तर असेल. परंतु प्रा-य: तो प्रवाही किंवा वायुरुपी आहे. आपल्या पृथ्वीवर जसें जमिनीचे कवच आ-हे तसें घनकवच त्यावर अद्यापि वहूधा बनले नाहीं. त्यांतील उष्णतेने उत्पन्न हो-णाऱ्या वाफा एष्टभागीं सर्वत्र पसरलेल्या असतात. त्यांतील वाफा पोटांतून नुकत्याच वाहेर पडतात तेव्हां स्वयंप्रकाश असतात. यामुळे गुरु किंचित् स्वयंप्रकाश दिसतो.

गुरुवरचा वैषुवपट वहूधा नेहमीं पांढरा असतो. परंतु इ० सन १८६९ पासून १८७१ पर्यंत तो कधीं तांबूस, कधीं नारिंगी रंगाचा, कधीं हिरवापिवळा, याप्रमाणे अनेक प्रकारच्या रंगांचा दिसला. याप्रमाणे इ० सन १८६० मध्येही त्याच्या स्वरूपांत पुष्कळ चलविल झाली होती. व चमत्कार हा कीं याच सुमारा-स सूर्यवर डाग फार दिसले. ह्या २ गोष्टींच्या समकालीनत्वावरून असें अनुमान ज्योतिष्यांनी काढिले आहे कीं सूर्यांच्या वातावरणाशीं ग्रहांचा कांहीं तरी संबंध आ-हे. व त्यांत गुरुचा संबंध विशेष आहे. हा संबंध काय आहे हें मात्र अद्यापि गूढ आहे. सूर्यांच्या फार जवळ गुरु असतो, तेव्हांच दोघे परस्परांस उपाधि दे-तात असें नाहीं; दोघांचे अंतर फार असतांही दोघांच्या वातावरणांत उपाधि हो-

तात. ग्रहांच्या या परस्परसंबंधावरून फलज्योतिशांतील गोष्टी साधार असाव्या असें सहज मनांत येते.

वर लिहिलेल्या वर्णनावरून गुरुवर वस्ती असेल असें दिसत नाहीं. तेचे प्राणी असलेच तर ते अग्रीमध्ये राहू शकतील, असे असले पाहिजेत. गुरुवर सांप्रत जरी वस्ती नाहीं तरी काळांतरानें त्याची उण्णता कमी होऊन तो वसतियोग्य होईल असें अनुमान आहे.

आपल्यास जसा एक चंद्र आहे तसे गुरुला पांच चंद्र आहेत. ह्यांपैकी चोहांचा शोध गॅलिलियोने लाविला. ह्या चोहांच्या आंत पांचवा उपग्रह आहे. त्याचा शोध नुकताच म्हणजे १० स० १८९२ च्या आगष्ट महिन्यांत लागला. जगांतील सांप्रतची अति मोठी वकीकार दुर्बिण असेरिकेत हामिलटन पर्वतावरील लिक नांवाच्या वेधशाळेत आहे. तीन्हून तो प्रथम दिसला. तो १३ व्या प्रतीच्या तारेएवढा आहे. गुरुपासून तो सुमारे ११,२,४०० मैलांवर आहे. गुरुच्या तेजांत लुप्त होऊन तो दिसत नाहीं. परंतु कधींकधीं ६।। इंचांच्या दुर्बिणीतून दिसतो. तो सुमारे १७ तास ३६ मिनिटे इतक्या वेळांत गुरुभोवतीं किरतो. त्याजविषयीं इतर गोष्टीच्या शोध गुरुच्या इतर उपग्रहांप्रमाणे पूर्णपणे अद्यापि लागला नाहीं म्हणून त्याच्या बाहेरच्या चार उपग्रहांचे मात्र वर्णन पुढे केले आहे.

बाहेरच्या चार उपग्रहांचे व्यास २२०० मैलांपासून ३७०० मैलांपर्यंत आहेत. त्यांत आकारानें तिसरा उपग्रह सर्वांत मोठा आहे. आणि दुसरा सर्वांत लहान आहे. तरी तो आपल्या चंद्राहून थोडासा मोठाच आहे. पहिला गुरुपासून २६०००० मैल अंतरावर आहे. म्हणजे आपला चंद्र आपल्यास जितका दूर आहे त्याहून गुरुचा पहिला चंद्र गुरुपासून दूर आहे. वाकीचे त्याहून दूर आहेत. हे उपग्रह लहानशाही दुर्बिणीतून दिसतात. गुरुच्या तेजामुळे ते नुसत्या डोक्यांनी दिसत नाहींत. परंतु दृष्टि फार उत्तम असेल आणि गुरु न दिसतां त्याच्या विबाच्या बाहेरचा अगदीं जवळचा प्रदेश दिसेल अशी तजवीज केली, तर बाहेरचे दोन उपग्रह जवळजवळ असतां नुसत्या डोक्यांनी देखील दिसतील असा संभव आहे. आपल्या चंद्राहून मोठे असतां ते आपल्यास दिसण्याची इतकी पंचाईत आहे, हें त्यांच्या अतिदूरत्वामुळे होतें. ह्या उपग्रहांचे तेज वारंवार बदलते.

ह्या उपग्रहांच्या गतीसंबंधे एक चमत्कारिक नियम आहे. पहिल्याची गति, आणि तिसऱ्याच्या गतीची दुप्पट, यांची वेरीज दुसऱ्याच्या गतीच्या तिप्पट होते; आणि पहिल्याचा भोग आणि तिसऱ्याच्या भोगाची दुप्पट ह्यांच्या वेरीजेतून दुसऱ्याच्या भोगाची तिप्पट वजा केली असतां, नेहमीं सहा राशी बाकी राहते. पहिला आणि तिसरा ह्यांची गति एका दिवसांत अनुक्रमे २०३.४८९ अंश आणि ५००३१७७ अंश आहे. ह्यांतील गति आणि भोग ही मध्यम समजावां.

गुरुवरून पहाणाऱ्यास गुरुच्या चंद्रांची अमाग्रदक्षिणा होण्यास जो काळ

लागतो तो अतिसूक्ष्मपणे काढिला आहे. पहिला १ दिवस १८ तास २८ मिनिंटे ३६ सेकंद इतक्या वेळांत एक प्रदक्षिणा करितो. म्हणजे आपल्या चंद्राची एक अमावास्या होते तों त्याच्या १६ होतात आणि तितके वेळां त्याला आणि सूर्याला ग्रहणे लागतात. वाकीच्या उपग्रहांचे प्रदक्षिणाकाळ सुमारे अनुक्रमे ३ दिवस १३ तास, ७ दिवस ४ तास, आणि १६ दिवस १८ तास हे आहेत.

ह्या उपग्रहांच्या छायेने गुरुला व गुरुच्या छायेत सांपडून त्यांना ग्रहणे लागतात. तसेच, केव्हां ते गुरुविंबाचें अधिक्रमण करितात व केव्हां त्यांचें पिधान होतें. ह्याप्रमाणे चार चंद्रांचे मिळून सोळा चमत्कार होतात. त्यांत प्रतिदिवशीं निदान दोन चमत्कार होतात. कधींकधीं तेरा पर्यंत होतात. दुर्बिणींतून ते पाहण्याची मोठी मौज असते. आपल्या चंद्राच्या प्रतिप्रदक्षिणेत ग्रहणे होत नाहीत; परंतु गुरुच्या पहिल्या तीन चंद्रांच्या प्रत्येक प्रदक्षिणेत ग्रहणे होतात. चवथ्याचीं फारशी होत नाहीत. गुरुची कक्षा, त्याच्या उपग्रहांच्या कक्षा, आणि आपल्या पृथ्वीची कक्षा, ह्यांमध्ये फार मोठाले कोन होत नाहीत. सुमारे ३ अंशांचे होतात. ह्यामुळे हे चारही चमत्कार वारंवार होतात.

कोणत्याही पदार्थाचा प्रकाश आपल्या डोळ्यांत येईपर्यंत त्यास मधला मार्ग कमण्यास कांहीं काळ लागतो असा शोध गुरुच्या उपग्रहांच्या ग्रहणांवरून लागला. सूर्य आणि गुरु यांचा योग असतो तेव्हां पृथ्वीपासून गुरुचे जितके अंतर असतें त्यापेक्षां पडूभांतराच्या वेळीं सुमारे १८॥ कोटी मैल, म्हणजे पृथ्वीकक्षेच्या व्यासाइतके, जास्त असते. गुरुच्या उपग्रहांच्या ग्रहणांचा काळ गणितानें काढावा त्याप्रमाणे योगाच्या वेळीं ग्रहणे लागतात; परंतु पडूभांतराच्या वेळीं सोळासंतरा मिनिंटे तीं उशीरां लागतात असें दिसून आले. व त्यावरून प्रकाशाच्या गतीमुळे असें होतें असें सिद्ध झाले. दुसऱ्याही एकदोन मार्गानां प्रकाशाचा वेग काढिला आहे. सूर्यावरून पृथ्वीवर प्रकाश येण्यास ९०० सेकंद लागतात. म्हणजे दर सेकंदास तो सुमारे १८९ हजार मैल चालतो. कोण हा वेग! ३०० वर्षांपूर्वी गुरु हा एक लोक आहे, आणि तो आपल्या पृथ्वीहून अति विशाल आहे, हें कोणासही माहीत नव्हतें. मग त्याला चंद्र असतील असें कोणाच्या स्वर्णीतीरी कोरून येणार? परंतु पुढे त्यांचा शोध लागला. त्यांस ग्रहणे लागतात असें दिसले, आणि त्यांवरून प्रकाशाला वेग आहे असें समजले. सृष्टचमत्कारांच्या शोधांत असले म्हणजे एकामागून एक विलक्षण शोध कसे लागत जातात हें ह्यावरून दिसून येते.

चार चंद्रांची किती विलक्षण मौज असेल असें मनांत येते. परंतु ही मौज पहाणारे कोण आहेत? गुरुवर उर्मे राहण्यास आपल्या पृथ्वीसारखा घनपृष्ठभागच नाही. असला तरी गुरुवर प्राणीच नाहीत. असले तरी गुरुचे वातावरण इतके दाट आहे कीं त्यांतून ते चंद्र दिसण्याची मारामार. दिसले तरी आपल्या चंद्रास सूर्याचा जितका प्रकाश मिळतो त्याच्या पंचविसावा हिस्सा त्यांस मिळणार. त्यांत

वृद्धिक्षय आहेच. शिवाय त्यांस वारंवार ग्रहणे लागतात. गुरुच्या १७ रात्रीत पहिल्या उपग्रहास चार वेळा, दुसऱ्यास दोन वेळा, आणि तिसऱ्याला एक वेळ ग्रहण लागते. व गुरुच्या अवाढव्य छायेमुळे हीं ग्रहणे कधीं कधीं गुरुच्या अर्ध्या किंवा पाऊण रात्रीपर्यंत असतात. तेव्हां गुरुच्या चंद्रांचा उपयोग गुरुला कांहीं आहे असें आपल्या दृष्टीने तरी दिसत नाहीं. तर मग हे चंद्र केले कशाला? असें सहज मनांत येते.

गुरुला त्याच्या चंद्रांचा उपयोग दिसत नाहीं. परंतु चंद्रांला त्याचा आहे असें मानण्यास जागा आहे. सूर्याचा बुध, शुक्र, पृथ्वी, आणि मंगळ ह्यांशी असणारा संबंध, आणि गुरुच्या त्याच्या उपग्रहांशी असणारा संबंध ह्यांचे चमत्कारिक साम्य आहे. बुधादि चार ग्रहांहून आकाराने आणि द्रव्याने सूर्य जसा फार मोठा, आहे तसा गुरु आपल्या चंद्रांहून तितक्या मानाने नाहीं, तरी पुष्कळ मोठा आहे. सूर्याच्या त्या धाकट्या कुटुंबांत तिसरी पृथ्वी, बाकी तिवांपैकी प्रत्येकपेक्षां व एकंदर तिवांपेक्षां मोठी आहे; तसा गुरुच्या तिसरां चंद्र आहे. सूर्यपासून बुधादि चौधांची अंतरे ११, २०॥, २८, ४३ या प्रमाणांत आहे; आणि गुरुपासून त्याच्या चंद्रांची अंतरे ११, १८, २८, ४८ या प्रमाणांत आहेत असें आपण मार्गे स्वप्रांत (पृष्ठ ११) पाहिलेंच आहे. गुरुच्या उपग्रहांस सूर्यपासून प्रकाश आणि उष्णता फार थोडी म्हणजे आपल्या पंशविसाव्या हिशानें मिळते; व त्यांतही सूर्याला ग्रहण पुष्कळ वेळां लागते; याचा वराच मोबदला त्यांस गुरुपासून मिळतो. आपल्यास आपला चंद्र जेवढा दिसतो त्याच्या १४०० पट गुरुच्या पहिल्या चंद्रास गुरु दिसतो. आणि पूर्ण चंद्रापासून आपल्यास जितका प्रकाश मिळतो त्याच्या १९०० पट त्यास पूर्ण गुरुपासून मिळतो. गुरुच्या शेवटच्या चंद्रासही आपल्या चंद्राच्या ६५ पट गुरु दिसतो व आठ पट प्रकाश मिळतो. गुरुला जात्या थोडासा प्रकाश आहे, व त्यामुळे त्यापासून त्याच्या चंद्रांस कांहीं उष्णता सर्वकाळ मिळत असावी. सारांश, गुरु आणि त्याचे चंद्र ही एक लहानशी सूर्यमालाच आहे. आणि गुरुच्या उपग्रहांची घनता पाण्याच्या सव्वा पटीपासून सव्वादोन पटीपर्यंत आहे, म्हणजे गुरुपेक्षां जास्त आहे. ह्या गोष्टी मनांत आणिल्या असतां गुरुच्या चंद्रांवर वस्ती असावी, असें अनुमान होते.



## शनि.

सूर्यमालेंत गुरुच्या पलीकडे शनि आहे. तो सुमारे पहिल्या प्रतीच्या तारे-एवढा किंवा तिच्याहून किंचित् मोठा दिसतो. त्याचा रंग किंचित् काळसर पिंगट दिसतो. आकाशांत धूर पसरला असतां त्यांतून एकादी तारा जशी दिसते तसा तों कांहींसा दिसतो. तो कोठे आहे हें माहीत असले म्हणजे तो पहाण्यास वरें. म्हणून पुढील ३ वर्षाची त्याची स्थिति देतों.

१८९३ मार्च ४ पहाटेस चंद्राच्या उत्तरेस १ अंश.

” २९ पड्भांतर. पुढे ३ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल.

” अप्रील ८ आप तारेच्या अगदी जवळ दक्षिणेस.

” जून ७ मार्गी.

” ” २१ आठ वाजतां चंद्राच्या अगदी जवळ उत्तरेस.

” ” २७ पूर्व-त्रिभांतर. पुढे २॥। महिने आवशीस पश्चिमार्धी दिसेल.

” आगष्ट ७ आप तारेच्या दक्षिणेस अर्धा अंश.

” सप्टंबर २ शुक्राच्या जवळ उत्तरेस.

” सप्टंबर १८ अस्त पश्चिमेस.

” आकटोबर २४ उदय पूर्वेस. पुढे २॥। महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल.

” सप्टंबर २४ शुक्राशीं युद्ध. शुक्र दक्षिणेस दिसेल.

” नोव्हेंबर १८ चित्रा तारेच्या उत्तरेस ९ अंश.

१८९४ जानुआरी १४ पश्चात्-त्रिभांतर. पुढे ३ महिने पहाटेस पश्चिमार्धी दिसेल.

” केबुआरी २ वक्री.

” अप्रिल ११ पड्भांतर. पुढे ३ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल.

” ” १९ सात वाजतां चंद्राच्या उत्तरेस ४ अंश.

” ” ३० चित्रा तारेच्या उत्तरेस ५ अंश.

” मे १६ दहा वाजतां चंद्राच्या उत्तरेस ४ अंश.

” जून २१ मार्गी.

” जुलै ११ पूर्वत्रिभांतर. पुढे २॥। महिने आवशीस पश्चिमार्धी दिसेल.

” आगष्ट १२ चित्रा तारेच्या उत्तरेस ६ अंश.

” आकटोबर १ अस्त पश्चिमेस.

” नोव्हेंबर ५ उदय पूर्वेस. पुढे २॥। महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल.

१८९५ जानुआरी २७ पश्चात्-त्रिभांतर. पुढे ३ महिने पहाटेस पश्चिमार्धी दिसेल.

” केबुआरी १९ वक्री.

” अप्रिल १४ पड्भांतर. पुढे ३ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल.

” जुलै ५ मार्गी.

” ” २४ पूर्व-त्रिभांतर. पुढे २॥। महिने आवशीस पश्चिमार्धी दिसेल.

१८९६ आक्टोबर १३ अस्त पश्चिमेस.

” नोव्हेंबर १८ उदय पूर्वेस. पुढे २॥। महिने पहाटेस पूर्वीं दिसेल.


शनीच्या अमाग्रदक्षिणेचा काळ ३७८ दिवस आहे. यामुळे त्याचे षड्भांतर, त्रिभांतर, वक्रत्व, मार्गित्व, अस्त, उदय, यांच्या एकदांच्या वेळेत १ सौरवर्ष आणि १३ दिवस मिळविले म्हणजे त्या गोष्टींची पुढली वेळ निघते.

शनीला सूर्यभोवतीं एक प्रदक्षिणा करण्यास सुमारे २९॥ वर्षे लागतात. इतक्या काळांत तो १२ राशी फिरतो. म्हणजे प्रत्येक राशीला तो सुमारे २॥ वर्षे असतो. आणि एका राशीला तो असतां तिच्या मागच्या व पुढच्या राशीस पीडा करितो अशी समजूत आहे. अर्थात् एकेका राशीला शनीची ही बाधा साडेसात वर्षे असते. एका मनुष्याची राशी वृषभ आहे अशी कल्पना करा. तर मेष राशीला शनि येतांच वृषभ राशीस साडेसाती सुरु होते. ती वृषभ आणि मिथुन राशी क्रमून कर्क राशीत शनि जाई तोंपर्यंत असते.

आपलीं सुमारे २९॥ वर्षे होतात तेव्हां शनीचे वर्ष होते. आपलीं २॥ वर्षे होतात तेव्हां कोठे त्याचा एक महिना होतो. इतका शनि मंद आहे. तेव्हां त्याला ‘मंद’ असें नांव आहे तें यथार्थच आहे. डोक्यांनी दिसणाऱ्या ग्रहांत इतका मंद दुसरा कोणी नाहीं. तो वक्री होतो तेव्हां त्याच्या मंदपणाची कमाल होते. तो एकाच ठिकाणी पुष्कळ काळ घोटाळत असतो. तारीख १३ नोव्हेंबर सन १८९२ रोजीं तो आप तारेजवळ आला; तरी पुढे ९ महिन्यांनी आपला पुन्हां तेथेच. तसेच १८ नोव्हेंबर १८९३ रोजीं चित्रा तारेजवळ येईल. आणि पुन्हां ९ महिन्यांनी पहाल तों पुन्हा तेथेच असेल. याप्रमाणे याचे मंदत्व आहे. तेजाविषयीं पाहिले तरी हाच प्रकार. गुरु आणि शुक्र यांच्या तेजापुढे तर याचे तेज कांहींच नाहीं. परंतु मंगळ, बुध हे ग्रह देखील बहुधा नेहमीं याच्याहून तेजस्वी दिसतात. पायाचा जड, तेजाने हीन, तर मग स्वभावाने कसा असेल याविषयीं सहज अनुमान होते. मागेपुढे जाऊन येऊन एकेका नक्षत्राची पिच्छा पुरविणारा हा काळापिंगळा निस्तेज ग्रह वराच काळ एकाच राशीस असतो, तेव्हां तो कांहीं तरी अनिष्ट करील असें साहजिकच प्राचीन लोकांच्या मनांत आले. शनि हा खलग्रह आहे अशी सर्व देशांत फार प्राचीनकाळापासून समजूत आहे. कौरवपांडवयुद्धाच्या वेळीं तो रोहिणीजवळ होता; आणि तेणेकरून जगाला अनिष्ट आहे असें सुचवीत होता; असें वर्णन आहे. तो रोहिणीशकटाचा भेद करील तर कसा प्रलय उडेल याविषयीं वर्णन मागें आलेंच आहे. (पृ० ३१)–सांप्रत तो शकट-भेद करीत नाहीं हें आपले केवळे सुदैव आहे! प्राचीन युरोपियन लोकांनीही क्रूर, मंद आणि अविवेकी अशा सॅटर्न (Saturn) नामक देवतेचे नांव याला दिले आहे.

परंतु केवळ डोक्यांनी दिसणाऱ्या वाढ्य स्वरूपावरून वस्तूची परीक्षा करण्यात आपण कधीं कधीं किती चुकतों हें आकाशस्थ ज्योतींच्या अवलोकनाने चांगले समजतें. येथून आपणास शनि अगदीं मंद दिसतो. परंतु तो आपल्या कक्षेत

दर सेकंदास ६ मैल म्हणजे मिनिटांत ६६० मैल चालतो. अति वेगाने चालणारी आगगाडी फार तर याच्या शतांश चालेल. शनीची स्व-परिश्रमगतिही अशीच झापात्याची आहे. शनीवर स्थाईक-खुणा वहुधा कांहींच दिसत नाहींत. कधीं-कधीं दिसणाऱ्या एकाद्या ठिपक्यावरून ही गति साधारणपणे काढिली होती. परंतु इ० स० १८७६ सालीं दिसलेल्या एका पांढऱ्या तेजस्वी ठिपक्यावरून अक्षप्रद-शिणाकाळ सूक्ष्मपणे काढिला आहे. शनीच्या दैनंदिन प्रदक्षिणेस १० तास १४ मिनिटे लागतात. म्हणजे शनीवर अहोरात्र काय तें सुमारे १०। तासांचे आहे. इतक्या वेळांत तो स्वतःभोवतीं एक फेरा करितो. तेव्हां त्याच्या विषुववृत्तावरचा प्रत्येक विंदु दर सेकंदास सुमारे ६ मैल चालतो. हें त्याच्या गतीविषयीं झाले. त्याच्या स्वरूपाविषयीं म्हणाल तर आकाश स्वच्छ असतां एकाद्या काळोरूप्या रात्रीं



चित्रांक १३—वलयांकित शनि.

कीं वलयें आहेत. ह्यांचा रंग चित्रविचित्र दिसतो. त्यांतले आंतले वलय तर आकाशस्थ तेजांत अद्वितीय आहे. कधीं कधीं तें लरूव जांभळे दिसतें. आणि तें मध्ये असले तरी त्यांतून पलीकडचा शनिगोलाचा पृष्ठभाग दिसतो. अंक १३ च्या चित्रावरून शनीचे स्वरूप समजेल.

दुर्बिणींतून शनि मोठा दिसला तरी त्यावरूनही त्याच्या महत्त्वाची वास्तविक कल्पना होणार नाहीं. त्याच्या पूर्वपश्चिम व्यासापेक्षां दक्षिणोत्तर व्यास सुमारे दहावा हिस्सा म्हणजे सुमारे साडेसात हजार मैल कमी आहे. ह्यामुळे त्याचा आ-

शनीकडे मोठी दुर्बिण लावून पहा. म्हणजे ज्याची कल्पनाही नाहीं असें विलक्षण चित्र दिसेल. त्यांत एक भव्य गोल आहे, त्याच्या पृष्ठभागावर नानाप्रकारचे रंग चमकत आहेत, ध्रुवाकडे निळा रंग आहे, इतर भागीं पिवळा आहे, मध्यभागी एक पांढरा पट्टा आहे, व मध्ये मध्ये चमत्कारिक ठिपके असून त्यावर पिंगट, जांभळा, तांबुस अशा रंगांची झाक मारीत आहे, असें आढळून येईल. परंतु या चित्रांतला ह्याच्यापेक्षांही विलक्षण प्रकार निराळाच आहे. शनि पहात असतां आपण महादेवाची पिंडीच पाहत आहों की काय, असें तुम्हांस वाटेल. लिंगाभोवतीं शाळुकेचे वेष्टन लागलेले असतें. शनीभोवतालांची कडीं त्यास लागलेलीं नाहींत. आणि तें एकच कडे नसून त्यांत निरनिरा-

कार अगदीं गोल नाहीं; वराच चापट आहे. इतका चापट आकार दुसऱ्या को-  
णत्याही ग्रहाचा नाहीं. त्याचा मध्यम व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ९ पट  
आहे. यामुळे त्याचा पृष्ठभाग पृथ्वीच्या सुमारे ८१ पट आहे. आणि त्याचा आ-  
कार पृथ्वीच्या समारे ७०० पट आहे. परंतु त्याच्या आकाराच्या मानानें त्याचें  
द्रव्य नाहीं. त्याची घनता सर्व ग्रहांत कमी आहे. ती पृथ्वीच्या सुमारे सातवा  
हिस्सा आहे; आणि पाण्याच्या पाऊणपट आहे. म्हणजे अर्थात् शनीवरील पदार्थ  
सरासरी पाण्याहूनहून देखील कांहीं थोडा नाहीं. शनीहून द्रव्यानें मोठा सर्व ग्रहांत  
गुरु मात्र आहे. बव्हंग कील  
आणखी इतके द्रव्य त्यांतून आपल्या पृथ्वीएवढीं २७ भुवने बनवितां येतील.

शय दाट व अभ्रांनीं व्यापलेले असें वातावरण आहे. त्याचें  
गुरुच्या वातावरणांमध्य आहे. वस्तुतः शनीच्या वातावरणाच्या आंत घना-  
वस्थेस आलेला अभ्रांनीं गोलच नाहीं, असें अनुमान होतें. कारण शनीवर स्थाईक  
असें कांहींच कधीं सत नाहीं. एकादे वेळीं अभ्रांचा वरचा एकादा थर एकी-  
कडे सरून आंतला आंतला असेल असें शनीवि-  
षयीं जी कांहीं मारी आहे तीवरून दिसतें. शनीच्या द्रव्याच्या अंगीं आक-  
र्षणशक्ति इतकी असें पाहिजे की आपल्या वातावरणापेक्षांही विस्तृत असें शनीचें  
वातावरण त्या आकृती अप्रवाही झालें पाहिजे. परंतु तें तर वायु-  
रूप आहे. तर इतकी आकर्षण सोसून तें वायुरूप राहतें कसें ही मोठी शंका येते.

आणखी असें आपल्या पृथ्वीचें आकर्षण शनीहून थोडे आहे तरी ति-  
जवरचीं आणि तिच्यांतलीं द्रव्यें शनीच्या द्रव्याहून ७ पट दाट अशा उच-  
स्थेत आहेत. मग असेले पाहिजे. आणि त्याच्या योगानें शनिवटकद्रव्य  
पृथ्वीहून त्याप्रमाणे, त्याचा गोल बनला पाहिजे. परंतु शनीची घनता पृथ्वी-

च्या सातव्या हिशांच्यानाय, असा प्रश्न उद्घवतो. आणि 'शनीच्या अंगीं'  
तर मग याचें कापूला दुसरे उत्तर नाहीं. शनीच्या द्रव्याप्रमाणे त्या-  
च्या अंगीं असणारी, आपल्यास ठेवितां येईल काय? परंतु आकाशांत तर हा व-  
वाय दुसरी दिसत नाहीं लागलेला नाहीं. तरी शनी सूर्योभेंवतीं फिरत असतां  
त्याचें वातावरण वायुनीच्या संबंधे अगदीं पालटत नाहीं. जसा काय तो एक श-  
गोलाचें आहे. सूर्य अशा रीतीनें तीं त्यावरोबर असतात.  
पट आहे. परंतु त्य अशा विषुववृत्ताशीं २३॥ अंशांचा कोन आहे त्याप्रमाणे शनी-  
सर्याच्या अंगची अतचा विषुववृत्ताशीं सुमारे २७ अंशांचा कोन आहे. आणि वलयें  
णास वाटतें त्यांचीही विषुववृत्ताशीं सुमारे २७ अंशांचा कोन आहे.



वाजूस सुमारे २३ लक्ष म्हणजे दोहों वाजू मिळून ४६ लक्ष मैल इतक्या प्रदेशांत ८ भुवने त्या भोंवतीं फिरतात. त्यांतला जो लोक अगदीं लहान आहे त्याचा व्यास १००० मैल आहे. आणि सर्वांत मोठा आहे तो तर बुधापेक्षां मोठा आहे. कदाचित् मंगळा एवढाही असेल.

ह्या आठ उपग्रहांपैकीं सर्वांत मोळ्या उपग्रहाचा शोध इ० सन १६९९ मध्ये लागला. पुढे १६८४ पर्यंत ४ उपग्रह सांपडले. त्यांचा शोध एका फ्रेंच ज्योतिष्यानें एकव्यानें लाविला. पुढे १०० वर्षांनंतर हर्शलनें२ उपग्रह शोधून काढिले. आणि सर्वांत घाकटा इ० सन १८४८ मध्ये सांपडला. हे उपग्रह अपल्यापासून फार लांब असल्यामुळे अगदीं वारीक दिसतात. मोठा, आठव्या प्रतीच्या तारेद्वारा दिसतो. कांहीं तर शेवटल्या प्रतीच्या तारांएवढे दिसतात. अर्थीत हे दुविणीवांचून दिसत नाहीत. ह्या उपग्रहांच्या कक्षा आणि शनीची कक्षा ह्यांमध्ये सुमारे २८ अंशांचे कोन आहेत. यामुळे यांचीं ग्रहणे कैगेरे फार कचित् होतात.

अगदीं आंतला उपग्रह शनीपासून १२० हजार मैलांवर आहे. त्याच्या आंत शनीचीं वळयें आहेत. त्यांचे वास्तविक स्वरूप सन १६५५ ह्या वर्षी कळले. ह्या वळयांत दोन वळयें चकचकित आहेत. ( अंक १३ चे चित्र पहा ).—त्याच्या आंतले तिसरे तेजोहीन आहे. बाहेरच्या वळयाच्या बाहेरच्या कडेचा व्यास सुमारे १६७ हजार मैल आहे व आंतल्या कडेचा १४७ हजार मैल आहे. म्हणजे ह्या वळयाची रुंदी १० हजार मैल आहे. त्याची बाहेरची कडा शनीच्या मध्यविंदूपासून ८३॥ हजार मैलांवर आहे. ह्या वळयाच्या आंत १७०० मैल रुंदीची जागा असून तिच्या आंत दुसरे चकचकित वळय सुमारे १७॥ हजार मैल रुंदीची जागा आहे. त्याच्या आंत ८॥ हजार मैल रुंदीचीं तेजोहीन वळय आहे. व त्याच्या आंतल्या कडेपासून शनीच्या पृष्ठभागापर्यंत सुमारे १०००० मैल रुंदीची जागा रिकार्डी आहे. तिच्या आंत ७२ हजार मैल व्यासाचा शनिगोल आहे. ह्या वळयांचा परिघ आणि रुंदी ह्यांच्या मानांने त्यांची जाडी फारच घेडी आहे. ती बहुधा १०० मैलांच्या आंतच असावी. ही वळयें शनीच्या विषुववृत्ताभोंवतीं म्हणजे पूर्वपश्चिम पसरलेलीं आहेत. मार्गे आपण स्वभाव ( घृष्ण ११ ) पाहिल्याप्रमाणे ३९ इंच व्यासाच्या शनिगोलाभोंवतीं ९ इंच जागा सोडून १० इंच व्यासाच्या एक कागदाचे वर्तुळ कापून लाविले व त्याच्या परिघाची रुंदी १८१६ इंच केली तर त्यावरून शनीच्या वळयांची कल्पना मनांत येईल. हें कागदाचे वर्तुळ शनीला कोठेही न लागेल असे आपल्यास ठेवितां येईल काय? परंतु आकाशांत तर हा वल्यप्रदेश शनीला कोठेही लागलेला नाही. तरी शनि सूर्याभोंवतीं फिरत असतां ह्या वळयांचे स्थान शनीच्या संबंधे अगदीं पालटत नाही. जसा काय तो एक शनीचा अवयव आहे, अशा रीतीने तीं त्याबरोबर असतात.

एथवीच्या कक्षेचा विषुववृत्ताशीं २३॥ अंशांचा कोन आहे त्याप्रमाणे शनीच्या कक्षेचा त्याच्या विषुववृत्ताशीं सुमारे २७ अंशांचा कोन आहे. आणि वळये

विषुववृत्ताच्या दिशेंत आहेत. अर्थात् त्यांचाही कक्षेशीं इतका कोन आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य जसा वर्षात दोन वेळां विषुववृत्तावर येतो त्याप्रमाणे शनीच्या वर्षात म्हणजे आपल्या २९॥ वर्षात सूर्य दोन वेळां त्याच्या विषुववृत्तावर येतो, तेव्हां सूर्यावरून पहाणारास कागदाच्या कडेप्रमाणे ह्या वलयांची कडा दिसते. म्हणजे शनीच्या विषुववृत्तांत वलयांच्या जागी एक सरळ रेषा दिसते. व वहूधा त्याच वेळी पृथ्वीवरून पाहणारास तशीच रेषा दिसते. त्या वेळीं सामान्य दुर्बिणींतून वलये मुळींच दिसत नाहीत. शनीचा मंदस्पष्ट (सूर्यावरून दिसणारा) भोग १७२ अंश किंवा ३९२ अंश असतो तेव्हां म्हणजे सांप्रत तो सुमारे पूर्वी आणि उत्तरा किंवा पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा यांच्या सुमारास असतां अशी स्थिति असते. गेल्या (इसवी सन १८९२) सालाच्या आरंभीं कांहीं महिने वलये मुळींच दिसत नव्हतीं म्हटले तरी चालेल. परंतु ३० वर्षात अशी स्थिति थोडेच महिने असते. शनीचा मंदस्पष्ट भोग ८२ किंवा २६२ अंश असतो तेव्हां म्हणजे तो सुग किंवा मूळ या नक्षत्रांच्या सुमारास असतो, तेव्हां वलये पाहण्याची चांगली संधि असते. तेव्हां तीं चित्रांक १३ यांत दाखविल्याप्रमाणे रुंद दिसतात. इ० स० १८९९ मध्ये अशी संधि येईल. व पुढे सुमारे दर १४॥। वर्षांनी येईल. या संधीच्या पूर्वीं व नंतरही एक दोन वर्षे तीं बरींच रुंद दिसतात. शनी उत्तरगोलार्धीत असतो, तेव्हां वलयांचा दक्षिणचा पृष्ठभाग आपल्यास दिसतो; आणि तो दक्षिणगोलार्धीत असतो तेव्हां वलयांचा उत्तरचा पृष्ठभाग दिसतो. शनीचीं वलये आणि पहिले सात उपग्रह यांच्या कक्षा एका पातळींतच आहेत असें म्हटले तरी चालेल. यामुळे वलयांची जेव्हां केवळ एक रेषा दिसते तेव्हां ते उपग्रह पाहण्याची चांगली संधि असते. आणि तेव्हां मालेंत माणि औंविल्याप्रमाणे ते फार मौजेचे दिसतात. याच संधीस केव्हां केव्हां असा योग येतो कीं, पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये वलये येतात. तेव्हां तर तीं पाहण्याची फारच मौज असते.

वलयांप्रमाणे अगदीं आंतल्या तेजोहीन वलयाचा शोध इ० सन १८५० या वर्षी लागला. तें वहूधा पारदर्शक आहे. त्यांतून शनीचा पृष्ठभाग दिसतो. वाकीचीं वलये अपारदर्शक आहेत. तरी त्यांची जाडी सर्वत सारखी नाहीं. बाहेरच्या चकचकित वलयाचे २ भाग असावे असें दिसते. त्यांत बाहेरून तिसरा हिस्सा रुंदीवर काळ्या रंगाची छाया आहे. वलयांत इतर भागांही कधीकरीं अशी छाया दिसते. यावरून तेथील वलयाचा भाग कांहीं काळ विरल होऊन पुनः दाट होत असावा. आंतल्या चकचकित वलयाची रुंदी दिवसेंदिवस वाढत असावी व तें शनीच्या पृष्ठभागाच्या जवळ जवळ येत असावे असें कांहीं ज्योतिष्यांचे अनुमान आहे.

सगळ्या सूर्यमालेंत एकच्या शनीभोंवर्तीं असणाऱ्या ह्या चमत्कारिक वलयांच्या शारीरघटनेविषयीं असा निर्णय हल्ळीं ठरला आहे कीं, अति लहान अशा कोऱ्यावधि उपग्रहांच्या योगानें हीं वलये झालीं आहेत. आणि ते उपग्रह परस्परांशीं फार निकट असल्यामुळे ते निरनिराके दिसत नाहीत. त्यांतील प्रत्येक उपग्रह

स्वतंत्रपणे शनीभोवतीं किरत आहे. त्यांच्या कमजास्त दाटीमुळे वलये कमजास्त तेजस्वी दिसतात. जेथें ते फार दाट आहेत व दक्षिणोत्तर भागीं कांहीं मैलपर्यंत पस-रले आहेत तेथें वलये चकचकित व अपारदर्शक दिसतात. व जेथें ते विरल आहेत व त्यांचा थर अगदीं पातळ आहे तेथें तीं तेजोहीन व पारदर्शक दिसतात.

अशा प्रकारचे हें शनीचे राज्य आहे. तेव्हां शनि हा सूर्याची गुरुहूनही महस्वाची प्रतिमा आहे. आमच्या लोकांनी शनि हा सूर्याचा पुत्र मानिला आहे तें यथार्थ दिसते. असा हा पुत्र सूर्यानें कशाकरितां निर्माण केला ह्याचा विचार करितां, शनीवर वस्ती आहे कीं नाहीं याविषयीं मागें जीं प्रमाणे दाखविलीं आहेत तीं एका बाजूस ठेविलीं तरी, शनीचा उपयोग त्यांच्या परिवारास असला पाहिजे किंवा परिवाराचा उपयोग त्यास असला पाहिजे, ह्या दोहोंपैकीं कोणती तरी गोष्ट आपल्यास कवूळ केली पाहिजे. सर्व उपग्रह एकदम पूर्ण प्रकाशित असले तरी आपल्या पूर्णचंद्रापासून जो प्रकाश आपल्यास मिळतो त्याचा फक्त सोकावा हिस्सा प्रकाश त्यांपासून शनीला मिळेल. सूर्यापासून ८८ कोटी मैलांवर म्हणजे पृथ्वीच्या सुमारे ६॥ पट अंतरावर शनि आहे. तेव्हां आपल्याला जो प्रकाश मिळतो त्यांच्या ९० वा हिस्सा शनीला मिळतो. बाकी ९९ हिस्से सूर्याचा प्रकाश कमी मिळतो, त्याचा मोबदला ह्या चंद्रांच्या चांदण्यानें किंतीसा मिळणार! वलयांविषयीं विचार केला तर शनीवरच्या हिंवाळ्यांत दिवसास तीं सूर्याच्या आड येऊन शनीच्या बन्याच प्रदेशावर काळोख पाडितात. व तो काळोख कांहीं ठिकाणी तर आपल्या १०।१२ वर्षे असतो. अर्थात् हिंवाळा जास्तच कडक होतो. तेव्हां रात्रीसही त्यांचा प्रकाश पडत नाहीं. उन्हाळ्यांत मात्र तीं सूर्याच्या आड येत नाहीत व रात्रीस त्यांचे चांदणे पडते. परंतु तेव्हां त्याचा विशेष उपयोग नाहीं.

दुसऱ्या पक्षीं पाहिलें तर शनीपासून त्यांच्या परिवारास परावृत्त झालेला पु-ष्कळ प्रकाश मिळतो. व शनीच्या अंगचाही कांहीं प्रकाश मिळत असेल. तेव्हां गुरुच्या परिवारप्रमाणे शनीच्या उपग्रहांवरही प्राणी असावे असे अनुमान होते. आणि जो शनि आपल्या आकर्षणानें आपल्या परिवाराचा नियंता आहे तो त्याचा आणि त्यावरील प्राण्यादिकांचा पोषण करणारा पूषा ही असला पाहिजे.



# युरेनस आणि नेप्चुन्.

( प्रजापति आणि वरुण. )

जिज्ञासा ही एक विलक्षण गोष्ट आहे. मनुष्याला जिज्ञासा नसती तर तो ज्या उच्चावस्थेस आज पौंचला आहे, ती त्याला प्राप्त झाली नसती. प्रयोजनावांचून कोणत्याही कार्यास मनुष्य प्रवृत्त होत नाहीं, ही गोष्ट तर खरीच. परंतु ह्या स्वार्थाच्या मनोवृत्तीवरोवर जिज्ञासा ही मनोवृत्ति नसती तर मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षां श्रेष्ठ म्हणजे शोभलेंच नसते. युरोप, अमेरिका या खंडांत ज्योतिषज्ञान जै इतके वाढले, त्यास मूलकारण नौकागमन हें होय. आमचे त्यावांचून कांहीं आढळें नव्हते. यामुळे आमचे ज्योतिषज्ञान पाश्चात्यांच्या मार्गे राहिले. तथापि केवळ नौकागमनाच्या आवश्यकतेमुळेच युरोपांत व अमेरिकेत ज्योतिषसंबंधे नवीन शोध लागले असे नाहीं. चंद्राची गतिस्थिति वरोवर समजून त्याचे व तारांचे सामान्य वेध घेतां आले आणि पृथ्वीची माहिती असली, म्हणजे अफाट समुद्रांतून नौका पाहिजे तिकडे नेण्याचे काम सामान्य क्यापटन करूं शकेल. त्यास न्यूटन किंवा केहुर नको; किंवा ग्रह, तारा हे काय पदार्थ आहेत इत्यादि ज्ञानाची जरूरी नाहीं, परंतु मनुष्य एकदां कोणत्याही कार्मी लागला म्हणजे जिज्ञासा त्यास पुढे नेते.

ज्याला ग्रह किंवा एकादी तारा ठाऊक नाहीं अशाही मनुष्यांने एकादे वेळी आकाशांत एकही तेजस्वी तारा किंवा ग्रह पाहिला तर तो विचारतो कीं, हा कोण आहे हो? मला तर असा अनुभव पुष्कळ आहे; व वाचकांपैकीं पुष्कळांस असेल. इतर तारांहून बुधशुक्रादि पांच तारा कांहीं निराळ्या आहेत, त्यांस गति आहे, म्हणजे ते ग्रह आहेत, हें मनुष्यास समजणे हें त्याच जिज्ञासेचे फल होय. मनुष्योत्पत्तीनंतर वराच काळ हें ज्ञान होण्यास लागला असेल. तें प्रथम कोणास झालें हें समजणे तर राहिले, परंतु प्रथम कोणत्या राष्ट्रांत झालें, हेंही आतां ठाऊक नाहीं. मग तें कधीं झालें हें कोठून समजणार?

शुक्रादि पांच ग्रह ज्यांने पाहिले आहेत, त्यास सांगितले कीं, त्यांसारखेच आणावी दोन ग्रह आकाशांत दिसतात. तर त्यास आश्र्य वाटून तो लागलाच म्हणेल कीं, कोठे आहेत, दाखवा. जर ते गुरुशुक्रांसारखे तेजस्वी दिसले तर त्यास मोठा आनंद होईल. असे २ ग्रह आहेत. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहींत खेर, तरी सदरहू मनुष्यास ते प्रत्यक्ष पाहून आनंद झाला असता तसा आनंद दुर्बिणी-तून ते पाहून ज्योतिष्यांस होतो. ३० सन १७८० पर्यंत ते माहीत नव्हते, पुढे त्यांचा शोध लागला.

हर्षल नामक एक प्रख्यात ज्योतिषी इंग्लंडांत होऊन गेला. त्याचे नांव मार्गे आलेंच आहे. तो स्वतः दुर्बिणी करीत असे. आकाशाच्या निरनिराळ्या भागी तारा किंती दिसतात, इत्यादि गोष्टींसंबंधे त्याचे महस्वाचे शोध चालके होते.

इ० सन १७८१ च्या मार्चच्या १३ व्या तारखेस तो मिथुन राशींतील तारा पहात असतां इतरांपेक्षां मोठी एक तारा त्यास दिसली. तेव्हां ती स्थिर तारांपैकीं नव्हे, असा त्यास संशय आला. या वेळीं २२७ प्रभावाच्या ( पदार्थ मूळच्याहून इतके पट मोठा दाखविणाऱ्या ) भिंगांतून तो पहात होता. अधिक प्रभावाच्या भिंगांतून ग्रहांचे व्यास ज्या मानानें मोठे दिसतात, त्या मानानें तारांचे दिसत नाहींत, असा त्यास अनुभव होता. त्यावरून तेव्हांच २००० पर्यंत प्रभावाच्या भिंगांतून पाहिल्यावरून त्याची खात्री झाली कीं, ती तारा स्थिर तारांपैकीं नाहीं. तो धूमकेतु आहे, असें त्यास वाटले. पुढे कांहीं दिवसपर्यंत त्याच्या गतीचे गणित झाल्यावरून तो ग्रह आहे असें समजले.

इंगलंदचा राजा नार्ज याच्या कारकीदींत हा ग्रह सांपडला. व त्या राजाचा हर्शल ह्यास आश्रय होता. म्हणून त्याने नार्ज हें नांव नव्या ग्रहास घावें असें सुचविले. इतर देशांतल्या ज्योतिष्यांनी नवीन ग्रहास त्याच्या शोधकाचें हर्शल हेंच नांव ठेविले. हीं दोन्ही नावें कांहीं वर्षे चाललीं. इतर ग्रहांस पाश्चात्यांचीं जीं नावें आहेत, तीं प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांच्या देवतांचीं आहेत. त्याप्रमाणेंच ह्या ग्रहास नांव घावें, असा विचार पुढे निघाला. आमचे गुरु आणि शनि ह्यांस अनुक्रमें जुपिटर आणि सॅटर्न हीं युरोपियन नावें आहेत. प्राचीन ग्रीक देवतांत सॅटर्न हा जुपिटरचा पिता होय. म्हणून सॅटर्नच्याही पलीकडे असणाऱ्या ग्रहास सॅटर्नेचा पिता म्हणजे जुपिटरचा पितामह आणि सर्व देवांमध्ये वडील जो युरेनस ह्याचें नांव घावें असा विचार होऊन त्याप्रमाणें देण्यांत आले. युरेनसच्या पलीकडे आणखी एकादा ग्रह असेल, अशी त्या वेळेस कल्पनाही नव्हती. परंतु आणखी ग्रह सांपडला, तेव्हां त्यास जुपिटरचा पितामह युरेनस ह्याचें नांव देऊन १७८१ मध्ये सांपडलेल्या ग्रहास जुपिटरचा कनिष्ठ वंश नेप्चुन ह्याचें नांव घावें असा विचार निघाला. परंतु वरीच वर्षे चाललेले नांव बदलणे गैरसोईचे म्हणून तें तेंचे राहून शेवटच्या ग्रहास नेप्चुन हें नांव दिले.

आमचे कै० वा० मित्र जनार्दन बाळाजी मोडक ह्यांनी युरेनस आणि नेप्चुन ह्यांस यथाक्रम प्रजापति आणि वरुण हीं नावें योजिलीं होतीं. युरेनस हा जुपिटरचा पितामह होता. आमचा प्रजापति हा सगळ्या प्रजांचा पितामह होय. तो बुधादिकांहून प्राचीन आहेच. आणि नेप्चुन ही जलाची देवता होती. आमचा वरुणही जलाची देवता आहे. युरेनसपेक्षां नेप्चुन प्राचीन नाहीं, ही युरोपियन नांवांत अडचण आहे तीही संस्कृत नांवांत नाहीं. कारण प्रजापतीपेक्षां वरुण हा प्राचीन व श्रेष्ठ आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां युरेनस आणि नेप्चुन ह्यांस प्रजापति आणि वरुण ह्या संज्ञा योग्य आहेत.

प्रजापतीला सूर्यभेंवर्तीं प्रदक्षिणा करण्यास ८४ वर्षे लागतात. तथापि त्याचा शोध लागून फार वर्षे झालीं नाहींत, तोंच त्याचें सर्व प्रकारचें गणित ज्योतिष्यांनी केले. इतके सामर्थ्य त्यांस आकर्षणनियमाच्या शोधामुळे आले होतें. त्या

ची मागची स्थिति त्यांनीं काढिली. आणि जुन्या लिहून ठेविलेल्या वेधांत तो कोर्णी पाहिला होता कीं काय असा शोध करितां हर्शलाच्या शोधापूर्वी १०० वर्षांत तो १९ वेळां ज्योतिष्यांनीं पाहिला होता असें दिसून आले. त्या सर्वांनीं ती एक तारा असें लिहून ठेविले होते. एकांने तर तो १२ वेळां पाहिला होता. असें अमून तो ग्रह असें पूर्वी कोणास ओळखले नाही; यावरून तो शोधून काढल्याचा मान हर्शल ह्यासच योग्य आहे. शनि एका राशीस २॥ वर्षे राहतो. हा ७ वर्षे असतो. शनीची साडेसाती तशी ह्याची एकविशी होय. फलज्योतिष आमच्याच देशांत आहे असें नाही. युरोपांतही प्राचीनकालीं होते, व हछींही आहे. झडकील, रफील ह्या फलज्योतिष्यंथकारांचीं नांवें पुष्कळांनीं एकलीं असतील. प्रजापति आणि वरुण हेही ग्रह ते फलज्योतिषविचारांत घेतात.

प्रजापति हा सहाव्या प्रतीच्या तारेएवढा दिसतो. यामुळे तो नुसत्या डोक्यांनींही कधीं कधीं दिसतो. मात्र तो कोठे आहे हें माहीत असले पाहिजे. तारीख ९ जानुआरी १८८८ रोजीं मंगळ आणि प्रजापति यांची युति होती तेव्हां गोपाळ बळाळ भिडे यांनीं प्रजापति पाहिला, व त्यावद्दल त्यांनीं मला लिहिले होते. १०० प्रभावाच्या दुर्बिंणीतून तो सहज दिसतो; व ग्रह असा ओळखितां येतो. २०० प्रभावाच्या दुर्बिंणीतून तर हा ग्रह आहे असें अनभ्यस्तासही ओळखितां येते. नुसत्या डोक्यांनीं किंवा सामान्य दुर्बिंणीतून तो पाहण्याची सोय व्हावी अशा प्रकारे पुढील दोन वर्षांत तो दिसण्याच्या वेळा देतों.

१८९३ सप्टेंबर २४ शुक्राशीं युद्ध. शुक्र दक्षिणेस दिसेल.

डिसेंबर ६ प्रजापतिमौयुद्ध. मंगळ ८ कला उत्तरेस असेल.

” ” १५ विशाखांच्या पाहिल्या तारेच्या अगदीं जवळ उत्तरेस पहाटेस पूर्वेस दिसेल. व या तारखेच्या मागेपुढे ३१४ दिवस या तारेच्या जवळच दिसेल.

१८९४ अप्रील २७ वरील तारेजवळ वरीलप्रमाणे आवशीस पूर्वेस दिसेल.

” आकटोबर ४ वरील तारेजवळ वरीलप्रमाणेंच आवशीस पश्चिमेस दिसेल.

वरुण नुसत्या डोक्यांनीं कधींही दिसण्याचा संभव नाही. ह्या दोन्ही ग्रहांची स्थिति नाटिकल आल्मनाकमध्यें पाहून ते वेधशाळेत केव्हांही पाहतां येतील.

प्रजापति सूर्योपासून सुमारे १७७ कोटी मैलांवर आहे; म्हणजे शनीच्या सुमारे दुप्पट अंतरावर आहे. लाचा व्यास सुमारे ३२००० मैल आहे; आकार पृथ्वीच्या सुमारे ६४ पट आहे; आणि द्रव्य पृथ्वीच्या १४ पट आहे. प्रजापतीभोवतीं चार उपग्रह आहेत. ते सुमारे २॥, ४, ८॥, १३॥ दिवसांत प्रजापतीभोवतीं प्रदक्षिणा करितात. ह्यांतले बाहेरचे दोन हर्शलनें शोधून काढिले. आंतले दोन सन १८५० च्या सुमारे सांपडले. ते फार दूर असल्यामुळे फार मोठ्या दुर्बिंणीतून मात्र दिसतात. ह्या उपग्रहांची सगळ्या सूर्यमालेत एक विलक्षण गोष्ट आहे. त्यांच्या कक्षांचा क्रांतिवृत्ताशीं कोन सुमारे ९८ अंश आहे.

हणजे ते सूर्यमालेंतील ग्रहोपग्रहांप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे न फिरतां उलटे फिरतात म्हटले तरी चालेल. किंवा प्रजापतीवरील दिशांसंबंधे पाहिले असतां ते दक्षिणेकडून उत्तरेस फिरतात म्हटले तरी चालेल. उपग्रह ज्या पातळीत फिरतात त्याच पातळीत प्रजापति आपल्या आंसाभोवर्तीं फिरतो, असें अनुमान आहे. म्हणजे त्याचा आंस आणि त्याची कक्षा यांच्यामध्ये फक्त ८ अंशांचा कोन आहे. ही गति देखील विलक्षणच होय. हीमुळे त्यावर कृतुही विलक्षण असतील. आपल्या पृथ्वीच्या आंसाचा कक्षेशीं कोन ६६॥ अंशांचा आहे.

प्रजापति अति दूर असल्यामुळे त्याची शारीरघटना पाहण्याविषयीं दुर्बिणीचा कांहींच यत्न चालत नाहीं. शनीच्या दुप्पट अंतरावर असल्यामुळे शनीवर जितका सूर्यप्रकाश पडतो त्याचा चवथा हिस्सा प्रजापतीवर पडतो. आणि तो शनीच्या दुप्पट अंतरावरून आपलेकडे यावयाचा यामुळे शनीच्या पोडशांश होतो. आणि शनीच्या पृष्ठाच्या पंचमांश प्रजापतीचे पृष्ठ आहे. यामुळे शनीच्या ८० वा हिस्सा प्रजापतीचा प्रकाश आहे. अर्थात् मोळ्या दुर्बिणींतूनही तो पहाणे किती कठिण पडत असेल ह्याचें अनुमान होईल. त्याच्यावरील स्थाईक खुणा मुळींच दिसत नाहींत. यामुळे त्यास अक्षप्रदक्षिणेस किती काळ लागतो हेंही समजत नाहीं. नुसत्या दुर्बिणींतून प्रजापतीच्या वातावरणाची स्थिति कांहींच समजत नाहीं; परंतु वर्णलेखकानें ती समजली आहे. डाकटर ह्यजिन्स ह्यानें ग्रहांचे आणि तारांचे वर्णलेख घेण्याच्या कार्मीं फार प्रयत्न केले आहेत. त्यांत प्रजापतीच्या वर्णलेखांवरून दिसून आले आहे कीं त्याच्या वातावरणांत हायड्रोजन वायु फार आहे. आपल्या वातावरणाचे आक्सिजन आणि नैट्रोजन हे जसे घटक आहेत तसें प्रजापतीच्या वातावरणांत हायड्रोजन हें मुख्य घटकतत्त्व आहे. पृथ्वीवरील महासागरांच्या सर्व पाण्याचें पृथक्करण होऊन त्यांतला हायड्रोजनवायु वातावरणांत गेला तर त्याचें चिन्ह बुधावरील लोकांस दिसेल त्यापेक्षांही जास्त चिन्ह प्रजापतीच्या वातावरणाच्या वर्णलेखांत दिसते. नायट्रोजन, कार्बोनिक आसिड, पाण्याची वाफ, ह्यांचें कांहींच चिन्ह प्रजापतीवर दिसत नाहीं. तसेच, आपल्या दृष्टींने प्राण्यांच्या जीवनास आवश्यक जो प्राणवायु ( आक्सिजन ) तो त्यावर असण्याचा मुळींच संभव नाहीं. आपल्या पृथ्वीच्या वातावरणांत प्रजापतीवरच्या इतका हायड्रोजन उत्पन्न होईल तर पृथ्वीवरचा विस्तव अगोदर नाहींसा केला पाहिजे; वरीज नाहींशी झाली पाहिजे. कारण आक्सिजन आणि हायड्रोजन ह्यांच्या मिश्रणास नैसर्गिक किंवा कृतिम विस्तवाची एक ठिणगी लागली तरी प्रचंड भडका होऊन सर्व प्राण्यांचा नाश होईल. किंवद्दुना पृथ्वीही जळून जाईल. तेव्हां प्रजापतीवर आक्सिजन मुळींच नसला पाहिजे, किंवा असेल तर तेथें कोणत्याही प्रकारचा अग्नि नसला पाहिजे. सारांश, ह्या स्थितीवरून प्रजापतीवर प्राण्यांची वस्ती नाहीं असें दिसून येते.

इ० स० १८२० मध्ये फ्रान्स देशांतील बोर्ड नामक ज्योतिष्यांने गुरु, शनि,

आणि प्रजापति यांची गतिस्थिति काढण्याचीं कोष्टकें तयार केलीं. सर्व ग्रहांची आकर्षणे हिशेबांत वेऊन गुरु आणि शनि यांची गणितानें काढिलेली स्थिति वेधास वरोवर मिळे. परंतु इ० स० १७८१ पूर्वी प्रजापतीचा वेध वरेच वेळां झाला होता, तेव्हांची त्याची स्थिति आणि नंतरची स्थिति यांचा मेळ वसेना. तेव्हां प्रजापतीच्या पलीकडे असलेल्या एकाद्या ग्रहाच्या आकर्षणामुळे असें होतें की काय ह्याबद्दल विचार करण्याचें पुढील ज्योतिष्यांवर सर्वेषांवून इ० स० १७८१ नंतरच्या वेधांस मिळतील अशीं प्रजापतिकोष्टके बोर्डनें केलीं. पुढे त्या कोष्टकांवरून गणितानें काढिलेली प्रजापतीची स्थिति आणि प्रत्यक्ष वेध ह्यांत इ० स० १८३० मध्ये २० विकलांचें अंतर पडूं लागलें; १८४० मध्ये ९० विकलांचें पडूं लागलें; आणि १८४४ मध्ये तर २ कलांचें अंतर पडलें. नुसत्या डोळ्यांनीं पहाणारास हें अंतर म्हणजे कांहींच नाहीं. दोन कलांच्या अंतरानें असलेले दोन ग्रह नुसत्या डोळ्यांनीं एकच दिसतात. परंतु दुर्बिणीनें हें अंतर सहज समजूं लागलें. आमच्या जुन्या पंचांगांतील ग्रह आणि आकाशांतील ग्रह ह्यांत हल्लीं कधींकधीं ह्याच्या शंभर पट अंतर पडते. तें आमच्या गांवांही नाहीं. परंतु युरोपियन ज्योतिष्यांस सदरहु २ कलांचें अंतर सहन होईना. जिज्ञासा त्यांस स्वस्थ बसूं देईना. शोध मुख्य झाले. इंग्लंडांतील जान आडाम नामक तरुण विद्वानानें गणित करून प्रजापतीला उपाधि करणारा ग्रह सूर्यापासून अमुक अंतरावर आहे, त्याचें द्रव्य अमुक आहे, त्याची कक्षा अशा प्रकारची आहे, व तो अमुक ठिकाणीं आहे, असें १८४९ च्या आकटोवरांत ग्रिनिच येथील वेधशाळेचा मुख्य अधिकारी प्रो० एरी ह्यास कळविलें. परंतु त्यानें वेध घेतले नाहींत. दुसऱ्या एका इंग्लंडच्या ज्योतिष्यानें १८४६ च्या आगष्टांत वेध घेतले त्यांत तो ग्रह आला होता, परंतु ग्रह असा ओळखला नाहीं. फ्रान्सांतील ज्योतिषी लब्हरिअर यानें गणित करून अज्ञात ग्रहांची मानें इ० स० १८४६ च्या जूनमध्ये प्रसिद्ध केलीं. इ० स० १८४७ च्या आरंभीं त्याचा भोग ३२५ अंश आहे असें काढिलें. व बर्लिन वेधशाळेतील अधिकाऱ्यास त्याचा वेध घेण्यास लिहिलें. त्याप्रमाणे त्यानें तारीख २३ सप्टेंबर १८४६ रोजीं दुर्बीण लावून पाहतां तो ग्रह सांपडला. त्याला नेपचुन हें नांव मिळालें. हा ग्रह शोधून काढण्याचा मान आडाम आणि लब्हरिअर ह्या दोघांही ज्योतिष्यांस आहे. इ० स० १७९९ मध्ये फ्रेंचज्योतिषी लालांडी ह्याच्या वेधांत हा आला होता, परंतु ग्रह असा ओळखला नाहीं.

निरनिराळ्या ठिकाणीं असलेले कांहीं लोहचुंबक एका लोखंडाच्या गोळीस ओढीत आहेत; त्या लोहचुंबकांची आकर्षणशक्ति, महत्त्व, स्थाने वगैरे माहीत आहेत; परंतु त्यांवरून गणित करून लोखंडाची गोळी अमुक ठिकाणीं असेल असें काढावें ते प्रत्यक्षस्थितीस मिळत नाहीं; यावरून आणखी एकादा लोहचुंबक गोळीस ओढीत असेल असें अनुमान करून त्याचें स्थान विनचूक शोधून काढणे जितकें कठिण आहे त्याहून अनेक पटीनें कठिण सदरहु ग्रहाचा शोध करणे हें आहे. न्यू-

टनाच्या शोधापेक्षांही हा शोध एका अर्थी अधिक कठिण आहे असें म्हटलें असतां चालेल. ग्रहगतिस्थितीचे गणित सांप्रत कसें पूर्णावस्थेस आलें आहे हें ह्या शोधावरून दिसून येतें.

नेप्चुन् (वरुण) हा ग्रह सूर्यमालेंत शेवटचा आहे. याच्या पलीकडे आणखी ग्रह असेल असा संभव दिसत नाहीं. हा सूर्यापासून सुमारे २७७ कोटी मैल म्हणजे पृथ्वीच्या ३० पट अंतरावर आहे. त्याचा व्यास ३४॥ हजार मैल आहे; आकार पृथ्वीच्या ८३ पट, व द्रव्य एथ्वीच्या १७ पट आहे. त्याचे वैरलय पृथ्वीच्या पंचमांश म्हणजे पाण्याहून किंचित् जास्त आहे. त्याची सूर्याभौंवर्ती प्रदक्षिणा सुमारे १६५ वर्षांत होते! म्हणजे हा सांपदल्यापासून ह्याची तिसरा हिस्सा प्रदक्षिणा पुरी झाली नाहीं. ३०० प्रभावाच्या दुर्बिणीतून मात्र ह्याचे विव ओळखितां येतें. त्याचा दृश्य व्यास फक्त ३ विकला आहे.

हा अतिदूर असल्यामुळे आंसाभौंवर्तीं फिरण्यास ह्यास किती काळ लागतो तें समजलें नाहीं. तसेच ह्याच्या शारीरघटनेविषयीं दुर्बिणीतून कांहीं समजत नाहीं. व वर्णलेखकयंत्रानेही अद्यापि कांहीं समजलें नाहीं. ह्याला एक उपग्रह आहे. तो त्याभौंवर्तीं सुमारे ९ दिवस २१ तासांत फिरतो. ह्या उपग्रहाची कक्षा प्रजापतीच्या चंद्रांपेक्षांही विलक्षण आहे. तिचा क्रांतिवृत्ताशीं कोन सुमारे १४५ अंश आहे. म्हणजे त्याची गति पश्चिमेकडे पूर्वेकडे नाहीं, उलटी आहे. ह्या उपग्रहावर वरुणाचे जें आकर्षण आहे त्यावरून वरुणाच्या द्रव्याचे मान सूक्ष्मपणे काढिलें आहे.



## उल्का.

रात्रीं सहज आकाशाकडे नजर गेली असतां एकादी तारा तुटून पडली असें दिसतें. उपोद्घातांत अशा एका तारेचे वर्णन आपण वाचलेंच आहे (पृष्ठ ९). कधीं कधीं तर अशा तारांची वृष्टि होते. सन १८८५ मध्ये नोव्हेंबरच्या २७ व्या तारखेस झालेली वृष्टि आमच्या वाचकांपैकी पुष्कळांनी पाहिली असेल. व ती त्यांच्या स्मरणांतून कधीं जावयाची नाहीं. त्या रात्रीं दर मिनिटांत सुमारे १०० हून जास्त तारका पडल्या. सगळ्या मिळून सुमारे लाख पाऊण लाखाहून जास्त पडल्या असाव्या. आकाशांत आपणास नेहमीं ज्या तारा दिसतात त्याच तुटून पडतात असें प्रथम वाटतें. परंतु एक लक्ष तारा तुटून पडल्या असतां आकाश ओस पडावें. आणि असें तर कांहीं पूर्वीक वृष्टीच्या रात्रीं झालें नाहीं. नेहमीं तारा तुटतात त्यांच्या योगानें आकाशांतल्या तारा हळु हळु कमी व्हाव्या, परंतु तंसे होत नाहीं. यावरून तारा तुट्यातशा वाटतात ते वस्तुतः दुसरे कांहीं तरी पदार्थ आहेत हें उघड आहे. त्यांस उल्का म्हणतात.

आकाशाच्या एका भागीं लक्षपूर्वक पाहिलें तर दर तासांत सरासरी ६ उल्का पडलेल्या दिसतात. तेव्हां सगळ्या दृश्य आकाशांत सरासरी १०।१९ उल्का दर तासास पडतात. पूर्वात्रीपेक्षां उत्तररात्रीं जास्त पडतात. उष्णकटिंधांत त्या जशा तेजस्वी दिसतात तशा इतर काटिंधांत दिसत नाहीत. त्यांचे रंग तांडा, पिवळा, नारिंगी, हिरवा, पांढरा, निळा असे अनेक प्रकारचे असतात. कांहीं उल्का अगदीं वारीक असतात. त्या पळभर दिसून आकाशांत वरचेवर नाहींशा होतात. कांहीं त्यांहून मोळ्या असतात. त्या मोळ्या झपाव्यानें आकाशाचा बराच भाग क्रमून जमिनीवर पडल्याशा दिसतात. त्यांचे तेजही वरेच असतें. आणि कांहीं तर खालीं येतां येतां फारच मोळ्या होतात. कधीं कधीं शुक्राहूनही फार मोळ्या दिसतात. कधीं चंद्राएवढ्या दिसतात, व त्यांचे तेजही शुक्र किंवा चंद्र यांसारखें किंवा त्याहून अधिक असतें. व त्यांचा प्रकाशही पडतो. एकादे वेळीं मोठी गर्जना होऊन त्या दिसतनाशा होतात. एकादी उल्का एकदां मोठी होऊन पुनः लहान होते. कधीं कधीं एकादी मोठी उल्का फुटून तिच्या निरनिराळ्या उल्का बनून खालीं येतात. एकादे वेळीं ह्या स्फोटाचा आणि गर्जनेचा कडाका इतका असतो कीं धरणीकंप होत आहे कीं काय असा भास होतो. एकादे वेळीं एकादी मोठी उल्का खालीं येऊन जमीन, पाषाण इत्यादिकांचे विदारण करिते. हिला वराहमिहिरादिकांनी 'अशनि' असें नांव दिलें आहे. (वृ० सं० अध्याय ३३). अशाच प्रकारच्या मोळ्या उल्कांनी कधीं कधीं पृथ्वीवर दगडांची वृष्टि होते. ह्या दगडांस आपण अशनि अथवा उल्कापाषाण म्हणून.

आपल्यास आकाशस्थ गोलांच्या द्रव्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याचे साधन काय ते हे अशनि होत. बाकी त्यांसंबंधे आपले सर्व ज्ञान अप्रत्यक्ष आहे. म्हणून

हे अशनि फार महत्वाचे होत. ह्याकरितां त्यांचा संग्रह करून त्यांची परीक्षा करण्याचे प्रयत्न सांप्रत काळीं चालू आहेत. इंग्लंदांत ब्रिटिश म्युझिअम नांवाच्या अजबखान्यांत ह्या अशनींचा मोठा व उत्कृष्ट संग्रह आहे. तसा पृथ्वीवर दुसरे कोठेही नाहीं. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. हिंदुस्थानांतही असे पाषाण पडतील तेव्हां त्यांचा संग्रह करून ते भूस्तरशोधन खात्याच्या मार्फत इंग्लंदांतल्या अजबखान्यांत पाठविण्याची व्यवस्था सरकारानें ३० स० १८६३ पासून केली आहे. शिवाय त्या खात्यामार्फत कलकत्ता येथे अशा दगडांचा चांगला संग्रह झाला आहे. मुंबई येथेही विहकटेरिया म्युझिअममध्ये असे कांहीं दगड आहेत.

अशनि मुख्यतः दोन प्रकारचे असतात. एका प्रकारच्या अशनींचे प्रकृत्यंश वहुधा पाषाणाचे असतात. त्यांत कांहीं लोखंडाचे कण असतात. असे अशनि आकाशांतून पडतांना पुष्कळ आढळतात. दुसऱ्या प्रकारच्या अशनींत वहुतेक लोखंड असते. हे आकाशांतून पडतांना फारसे दिसत नाहींत. तरी पृथ्वीवर असे दगड पुष्कळ आहेत. व ते आकाशांतूनच आलेले आहेत याविषयीं संशय नाहीं.


अशनींचे रसायनपृथक्करण केल्यावरून असें दिसून आलें आहे की, त्यांत जरी पृथ्वीवरील तत्त्वांहून निराळीं तर्चें नसतात, तरी त्यांचे संयोग पृथ्वीवर आढळत नाहींत असे असतात. व त्या संयोगांत कांहीं विशेष प्रकार अशनींमध्ये आढळून येतो. त्यावरून अमुक पदार्थ अशनि आहे हें तच्छाक्खकोविदांस निश्चयानें सांगतां येते. मेकिसको देशांत प्राचीन काळीं पडलेले पुष्कळ अशनि आढळले आहेत. हिंदुस्थान, युरोप, अमेरिका, अशा निरनिराळ्या स्थळीं पडलेल्या अशनींचीं द्रव्ये वहुधा एकसारखीं असतात. त्यांत १०० भागांत ४० भाग सिलिका, २९ भाग घनवर्धनीय लोखंड, ६ पासून ८ भाग निकेल आणि थोडेसे अशोधित लोखंड असते. व दुसरीं सात तर्चें निरनिराळ्या मानांनीं असतात.

अशनि निरनिराळ्या आकाराचे व निरनिराळ्या वजनाचे असतात. कांहीं आंब्या एवढाले असतात; व कांहीं तर बेरेच मण वजन असतात. ३० स० १८६९ मध्ये ३॥ टन वजनाचा एक अशनि ब्रिटिश अजबखान्यांत आला आहे. आणि दक्षिण अमेरिकेत १९ टन वजनाचा एक अशनि आढळला आहे. त्याची लांबी ७ फूट आहे.

ज्यांने कधीं उल्कापात पाहिला नाहीं किंवा त्याविषयीं कांहीं ऐकिले नाहीं त्याला अकस्मात् आकाशांतली एकादी तारा तुटलेली पाहून साहजिकच भीति वाटेल. मग तारांची वृष्टि पाहून तर जगाचा अंत होतो कीं काय असे त्यास वाटले तर नवल नाहीं. उल्कापात झाला म्हणजे एकादी भयंकर गोष्ट व्हावयाची अशा प्रकारच्या समजुती होण्याचे मूळ हेच आहे. असे ग्रह सर्व राष्ट्रांत होते व आहेत. आपल्या पुराणादिकांत उल्कापाताचीं वर्णने पुष्कळ आहेत. वराहमिहिरानें तर एक सगळा अध्याय ( बृ० स० ३३ ) ह्या उत्पाताच्या वर्णनाकडे दिला आहे. व

त्यांत त्याचीं शुभाशुभ फक्ळे इत्यादि सांगितलें आहे. इतर राष्ट्रांच्याही प्राचीन ग्रंथांत अशीं वर्णने आहेत. उल्कापात व अशनिपात यांचे काल व स्थल ज्यांत आहे अशीं व्यवस्थेशिर वर्णने आपल्या देशांत कोणीं लिहून ठेविलीं असतील. परंतु तीं कोणीं एकत्र करून लिहून ठेविलेलीं उपलब्ध नाहीत. इतर राष्ट्रांतलीं अशीं वर्णने कांहीं उपलब्ध आहेत.

हंबोल्ट नामक विख्यात प्रवासी इ० सन १७९९ मध्ये दक्षिण अमेरिकेत आंडीज पर्वतावर असतां त्यानें नोव्हेंबरच्या १२ व्या तारखेस उल्कावृष्टि पाहिली. इ० सन १८३३ मध्ये नोव्हेंबरच्या १३ व्या तारखेस अशीच उल्कावृष्टि झाली. त्या रात्रीं सुमारे २॥ लक्ष उल्का पडल्या. पुढे ३४ वर्षांनी पुन्हां अशी वृष्टि होईले. असा अजमास तेव्हां कांहीं विद्यानांनी केला. पुढे ह्या उल्कापाताच्या कारणाचा पुष्कळ विचार होऊन इ० सन १८६५ पासून ३ वर्षांत नवंबरच्या १३ व्या तारखेस मोठा उल्कापात होईल असें भविष्य प्रसिद्ध झालें. त्या प्रमाणे त्या ता-



चित्रांक १४—सिंहोल्कांचे उद्गमस्थान आणि गमनमार्ग.

रखेस इ० सन १८६६ मध्ये झालेली वृष्टि युरोप खंडांत व आशिया खंडांत दिसली; आणि १८६७ मध्ये झालेली अमेरिकेत दिसली. पुढेही एकदोन वर्षे त्या तारखेस योडयोडा उल्कापात झाला. १८६६ ची वृष्टि आपल्या देशांतही दिसली. आमच्या वाचकांपैकीं कांहींनीं ती पाहिली असेल. सन १८८५ च्या उल्कापातापेक्षां १८६६ चा पात विलक्षण होता. त्या वेळीं सिंहराशीतल्या एका स्थानापा-

सून चोहींकडे उल्का जातात असें दिसले. त्यांचे उद्गमस्थान आणि गमनमार्ग चित्रांक १४ यांत दाखविला आहे.

आगष्टच्या ९, १०, ११, तारखांच्या सुमारास वहुधा दरसाल उल्कावृष्टि होते. आकाश स्वच्छ असले तर हजारो उल्का पडतांना आढळतात.

इ० सन १८७२ मध्यें नवंबरच्या २७ व्या तारखेस व इसवी सन १८८५ मध्यें त्याच तारखेस उल्कावृष्टि झाली. यांतील दुसरीव्हदल उलेख वर आलाच आहे. ही वृष्टि आगष्टच्या वृष्टीपेक्षां मोठी असते.

याप्रमाणे नियमित काळानें हा निरनिराळ्या ३ उल्कावृष्टि होतात. शिवाय तारख १११० अप्रील, जुलै ता० २५ पासून ३०, आक्टोबर ता० १६ पासून २३ व दिसेंबर ता० ६ पासून १३ या वेळीं दरसाल योडथोडी वृष्टि होते.

आतां आपण अशनिपाताचा इतिहास पाहू. हा पात उल्कापातासारखा नियमित काळानें होतो असें दिसून येत नाहीं. व त्याप्रमाणे हा अगण्य असतो असेही नाहीं. तथापि अनेक ठिकाणी पुष्कळ वेळां शेंकडे पाषाण पडलेले आहेत.

आकाशांतून दगड पडतात हें प्रथम कांहीं लोकांस खोटें वाटत असे. परंतु शाख्यायरीत्या शोध व विचार होऊन सांप्रत ती गोष्ट निर्विवाद खरी ठरली आहे.

चिनी लोकांच्या इतिहासांत उल्कापाताचे वर्णन इ० सनापूर्वी ६८७ पासून व अशनिपाताचे इ० सनापूर्वी ६४४ पासून आहे. ग्रीक, आरब यांच्या प्राचीन ग्रंथांत अशनिपाताचीं वर्णने पुष्कळ आहेत. अशनिपाताच्या वेळीं काय काय प्रकार घडतात वगैरे गोष्टी समजण्याकरितां गेल्या ४०० वर्षांतील अशनिपाताचीं कांहीं विश्वसनीय वर्णने देतों.

इ० सन १५१० मध्यें इताली देशांत लांबडीं प्रांतांत एके दिवशीं सायंकाळीं ६ वाजतां ११२० दगड आकाशांतून पडले. ते गरेपेक्षां कठिण होते; आणि त्यांस गंधकासारखा वास येत होता. त्यांत मोठा होता त्यांचे वजन १२० पौंड होते.

इ० सन १६२० मध्यें पंजाबांत जालंदर येथे एक अशनि पडला त्याचा वृत्तांत जहांगीर बादशाहांने स्वतः लिहिला आहे. तो म्हणतो की “त्यांचे वजन १६० तोके होते. त्याचीं हत्यारे बनविण्याकरितां मीं तो एका कारागिराच्या जवळ दिला. त्यांने सांगितले की त्यांचे लोखंड घनवर्धनीय नाहीं. तेव्हां दुसरें लोखंड मिसळण्यास मीं सांगितले. तेव्हां अशनीचे लोखंड इभाग व इतर लोखंड १ भाग असें एकत्र करून त्याच्या २ तरवारी, १ मुरी व १ खंजीर अशी हत्यारे केली.”

इ० स० १७९० मध्यें नवंबरच्या २४ वे तारखेस रात्री ९ वाजतां फान्स देशांत पिरिनिज पर्वताजवळ एका गांवीं एक मोठी उल्का आकाशांत दिसली. ती चंद्राहून मोठी होती. तिचा चांगला प्रकाश पडला होता. तिला सुमारे दोन

१० जहांगीर बादशाहाच्या मूळ फारशी लेखांत व फेरिस्ता याने याव्हदल वर्णन केले आहे स्पृत ‘अशनि’ या अर्थाचे शब्द आहेत. ‘अशनिहत शिळातळ जळ...वी’ या मोरोपंताच्या पद्यांत हा शब्द आला आहे.

तीन अंश लांबीचे शेपूट होते. तें शेवटाकडे निमुक्तें व लाल होते. उल्केचा रंग फिकट पांढरा होता. ती मोळ्या वेगानें दक्षिणेकडून उत्तरेसे जाऊन सुमारे २ सेकंदांत फुटली, व तिचे लहान भाग होऊन नाहीसे झाले. त्यांतले कांहीं भाग तांबडे होते. सुमारे दोन मिनिटांनीं तोफेपेक्षांही भयंकर गर्जना ऐकूं येऊं लागली. त्या खक्कघानें खिडक्यांचीं तावदानें हालूं लागलीं. फक्यांवर ठेवलेलीं भांडीं पडलीं. सुमारे ४ मिनिटे गर्जना झाली. हवेत जिकडे तिकडे गंधकाचा वास सुटला. सरासरी २ मैल व्यासाच्या वर्तुळग्राय जागेत पुष्कळ दगड पडले. त्यांतले कांहीं २० पौंड वजन होते. एक तर ५० पौंड वजन होता. त्या वृष्टीनें कांहीं घरे पडलीं. घरांवर दगड पडले तेव्हां एकादा मऊ पदार्थ पडावा तसा त्यांचा आवाज झाला.

इ० स० १७९८ मध्ये दिसेवरच्या १९ व्या तारखेस रात्रीं ८ वाजतां आपल्या देशांत काशी येथे एक मोठी उल्का वृष्टीस पडली. ती पूर्णचंद्राप्रमाणे तेजस्वी होती. ती फुटून मोठा आवाज झाला; व तेथून १४ मैलांवर पुष्कळ दगड पडले. त्यांवर कांहीं काळे आवरण होते. दगड फोडून त्यांचा कांहीं भाग व मुख्यतः तें आवरण लोहचुंबकाजवळ नेले असतां ओढळे गेले. दगडांच्या पोटांत पांढुरक्या पदार्थीत लहान वाटोळे काळे गोळे होते. व ते दगडांच्या बाकीच्या भागापेक्षां कठिण होते.

इ० स० १८०३ च्या अप्रिलच्या २६ व्या तारखेस फ्रान्स देशांत नार्म-डी प्रांतांत मोठी अशनिवृष्टि झाली. बायो नामक प्रसिद्ध विद्वानानें सरकारच्या हुकुमावरून त्याबद्दल चौकशी करून हकीकत लिहिली आहे. त्या दिवशीं दोन प्रहरीं एक वाजतां हवा स्वच्छ असतां एक तेजःपुंज उल्का आकाशांत दिसली. ती मोळ्या वेगानें आग्नेयीकडून वायव्येस गेली. कांहीं सेकंदांनीं भयंकर गर्जना झाली. ती सुमारे ५१६ मिनिटे होत होती. व आसपास ९० मैल प्रदेशांत ऐकूं गेली. प्रथम तोफेसारखे ३१४ आवाज झाले. पुढे झपाव्यानें बंदुकी झडाव्या तसा शब्द झाला. व मग नगारा वाजवावा त्याप्रमाणे नाद ऐकूं आला. ही गर्जना एका लहानशा दगांत होत होती. तो काटकोनचौकोनाकृति होता. त्याची लांब वाजू बहुधा पूर्वपश्चिम होती. गर्जना होत असतां तो दग स्थिर होता. सुमारे ३ मैल प्रदेशांत तो अगदीं ढोक्यावर दिसला. व तेथे गोफणींतून धोंडा फेकतांना आवाज होतो, तसा आवाज ऐकूं आला. व तेथेच सुमारे २११ मैल लांब व १ मैल रुंद अशा दीर्घवर्तुळाकृति प्रदेशांत दगडांची वृष्टि झाली. हा जागेची लांबी आग्नेयीकडून वायव्येकडे होती; व ती अगदीं लोहचुंबकाच्या याम्योजरवृत्तांत होती, हा चमत्कार आहे. मोठाले दगड सुमारे १७ पौंड वजन होते. ते आग्नेयीकडे पडले. व पुढे वायव्येकडे लहान लहान दगड पडत गेले. एकंदर सुमारे ३००० दगड पडले, पडले तेव्हां ते फार तापलेले होते. पुढे कांहीं दिवस ते ढिसूक होते. मग कठिण झाले.

सन १८७९ च्या नवंबरांत सातारा जिल्ह्यांत काळंबी गांवी एक अशानि पडला त्याचे वर्णन विविधज्ञानविस्तार मासिक पुस्तकांत ( पु० ११, पृ० २४१ ) पुष्टकांनी वाचेले असेल.

आकाश स्वच्छ असतांही अशनिपात होतो. परंतु दिवसास अशनिपात होतो तेव्हां बहुतकरून एक काळा ढग दिसून त्यांतून दगड पडतात असें दिसते. ढग दिसणे न दिसणे हें कांहीं अंशीं पहाणाऱ्याच्या स्थानावरही अवलंबून आहे. नार्मडींतील अशनिपाताची हकीकत वर लिहिली आहे त्या पाताच्या वेळी एका गांवच्या लोकांस ढग किंवा धूर कांहीं न दिसतां नुसती एक अशीच्या गोळ्यासारखी उल्का दिसली. परंतु दुसऱ्या एका गांवी उल्का न दिसतां ढग दिसला.

उल्का पृथ्वीवर येऊन पडल्यावरचे त्यांचे जें रूप त्यास 'अशानि' अशी संज्ञा वर दिली आहे. उल्कांचे जें पूर्वरूप त्यासही अशानि अशीच संज्ञा आपण देऊ. सांप्रत हीं गोष्ट निर्विवाद ठरली आहे कीं कोळ्यवधि अशानि अनेक प्रकारच्या कक्षांतून सूर्याभोवतीं फिरत आहेत, व त्यांनी सर्व आकाश व्यापून गेले आहे. यावरून अशानि एकमेकांस लागलेले अमून त्यांची अगदीं गदीं झाली असेल असें समजावयाचे नाहीं. सरासरीनें एक लक्ष किंवा कदाचित् एक कोटि घन मैल प्रदेशांत एकादा अशानि असेल; तथापि त्यांची एकंदर संख्या अगण्य आहे यांत संशय नाहीं. आकाशांतल्या अशानींची शारीरघटना कशी आहे याविषयीं निश्चितपणे कांहीं ठाऊक नाहीं. त्यांचे स्वरूप कांहीं असो, पृथ्वी सूर्याभोवतीं फिरत असतां तिला मार्गीत हजारो अशानि भेटतात. पृथ्वीच्या वातावरणांत ते पेटतात. त्यांचे जें प्रज्वलित रूप त्याच उल्का होत.

अशानि पेटतात कां? ह्याचा आपण विचार करू. उष्णता म्हणजे एका प्रकारची गति असें सांप्रत सिद्ध झाले आहे. थंड वारा व उष्ण वारा यांत भेद इतकाच कीं उष्ण वाच्याच्या अणूंचे आंदोलन अधिक वेगानें होतें; अणि त्याचे अणु दुसऱ्या पदार्थावर आपटले म्हणजे त्या पदार्थाच्या अणूंत आंदोलन उत्पन्न करितात, आणि आपली उष्णता त्यांस देतात. यामुळे एकादा पदार्थ मोठ्या वेगानें वातावरणांतून गेला तर त्यांत उष्णता उत्पन्न झाली पाहिजे.

दर सेकंदास १२५ फूट चालणाऱ्या पदार्थाच्या पुढे उष्णमापक यंत्र ठेविले तर त्यांत एक अंश उष्णता वाढते. हें वाढण्याचे मान वेगाच्या वर्गाशीं प्रमाणांत असते. दुप्पट म्हणजे २९० फूट वेग झाला तर उष्णता ४ अंश वाढते. एथवी आपल्या कक्षेत दर सेकंदांत ९८००० फूट ( सुमारे १८॥ मैल ) चालते. आणि अशानीच्या अंगीही वेग असतो. नवंबरांतल्या वृष्टींतल्या उल्का दर सेकंदास सुमारे २६ मैल या वेगानें पृथ्वीच्या समोरून पृथ्वीकडे येत असतात. दोन्ही वेगांची बेरीज सुमारे ४४ मैल झाली. या वेगानें वरील हिशेबानें सुमारे तीस चाळीस लक्ष अंश उष्णता उत्पन्न होते. इतकी उष्णता प्रत्यक्ष अशानीच्या अंगी येते असें

नाहीं. तर इतकी तापलेली हवा लागली म्हणजे जे कार्य व्हावयाचे तं होऊं लागेत. अशनि दाद्य नाहींत. तरी ह्या भयंकर उष्णतेने तत्काळ जळूं लागतात. आणि मोठा प्रकाश उत्पन्न होतो. ह्याप्रमाणे ते उल्कारूपानें आपल्यास दिसतात. अशनि लहान असला तर त्याचे सगळे द्रव्य जळून तो वातावरणाच्या अगदी वरच्या भागांतच नाहींसा होतो. त्याहून मोठा असला तर बराच खालीं येऊन नाहींसा होतो. परंतु तो बराच मोठा असला तर त्याचे सर्व द्रव्य वितळून त्याची वाफ होण्यापूर्वीच थोड्याशा सेकंदांतच तो पृथ्वीवर येऊन पोंचतो. आणि त्याची गति बंद झाली म्हणजे जास्त उष्णता त्यास मिळेनाशी होऊन तो कांहीं वेळानें निवतो. अशनि मोठ्या वेगानें वातावरणाच्या बाहेरून आंत शिरतात तेव्हां आघातामुळे कधीं कधीं ते फुटून त्यांच्या निरनिराळ्या उल्का बनतात. व हा आघात होतांना केव्हां केव्हां मोठी गर्जना होते.

विजेच्या वेगानें वातावरणांतून अशनि खालीं येतात. यामुळे त्यांचा वेग इत्यादि गोष्टी सूक्ष्मपणे समजत नाहींत. तरी अनेक अनुभव घेतल्यावरून असें दिसून आलें आहे कीं, पृथ्वीपासून सुमारे ७५ मैल उंचीवर अशनि जळूं लागतात. ते तिरपे खालीं येत असतात. तसे सुमारे शैंपन्नास मैल जाऊन सुमारे ९९ मैल उंचीवर नाहींसे होतात. शंभर मैलांहून अधिक उंचीवर उल्का दिसून लागल्याचे फारसे आढळत नाहीं. मोठाले अशनि ९९ मैलांहूनही खालीं येऊन नाहींसे होतात. फार मोठे असतात ते पृथ्वीवर येऊन पोंचतात. त्यांचा वेग दर सेकंदास सुमारे २० पासून ४९ पर्यंत मैल असतो. इतक्या वेगानें आगगाढी चालली तर एका पळांतच मुंबईहून काशीस जाईल.

ध्वनि एका मिनिटांत सुमारे तेरा मैल जातो. यामुळे कांहीं अशनि वातावरणांत शिरल्यावर जी गर्जना होते ती आपल्यास ऐकूं येण्यास कधीं कधीं सात आठ मिनिटे लागतात.

आकाशांतल्या अशनींचा व्यास सुमारे १०० पासून १३००० फूट असतो; म्हणजे सूर्यमालेतच्या इतर पदार्थांच्या मानानें पाहिलें तर अशनि फारच लहान होत.

अशनींच्या आकारांपेक्षां त्यांचे वजन काढणे ज्योतिष्यांस सोर्पे आहे. अशनींचा वेग समजला असतां त्यांचा प्रकाश मोजून वजन काढितात. कांहीं अशनि कांहीं तोके मात्र वजन असतात. परंतु कांहीं तर कांहीं मण वजन असतात. अंशात: वितळून पृथ्वीवर येऊन पोंचलेले अशनि कांहीं टन वजन भरतात असें आपण वर पाहिलेच आहे. अर्थात् आकाशांत असतां त्यांचे वजन पुष्कळ जास्त असले पाहिजे.

उल्कांचे वर्णलेख घेतले आहेत त्यावरून असें दिसून आलें आहे कीं कांहीं उल्का घनावस्थेत असतात. परंतु बहुतेक उल्का वायुरूप असतात. व त्यांत सोडिअम्, पोटेश, गंधक, फॉस्फरस इत्यादि तस्वें असतात. पेटण्यापूर्वी अशनि घनावस्थेत असतात असें दिसून येते.

नेहमीं उल्का पडतात त्यांच्या उद्भवस्थानाविषयीं व गमनमार्गविषयीं कांहीं नियम दिसून येत नाहीं. परंतु उल्कावृष्टींतल्या उल्कांचे उद्भवस्थान आकाशांत नियमित असते. अर्थात् तें पृथ्वीच्या दैनंदिन भ्रमणाबरोबर आकाशांत तारांप्रमाणे फिरते. नोव्हेंबरांतल्या वृष्टीचे दोन व आगष्टांतल्या वृष्टीचा एक असे तीन मोठे अशनिसमूह आहेत, तसे निरनिराळे लहान समुदाय सुमारे १०० आहेत. व त्या प्रत्येकाचे उद्भवस्थान निराळे आहे.

उल्का आणि धूमकेतु यांचा संबंध इत्यादि आणखी कांहीं गोष्टी पुढच्या प्रकरणांत येतील.



## धूमकेतु.

गुरुशुक्रतारादिक लहान तेजें आणि चंद्रसूर्यासारखीं भव्य तेजें रोज आपण पाहतो. त्यांच्या गति नियमित आहेत. परंतु आगापिच्छा नसतां अकस्मात् चंद्राच्या २९३० पट लांब किंवा कर्धीं कर्धीं अधर्या आकाशांत पसरलेले असें विलक्षण तेज रात्रीं दिसून लागलें, किंवा सूर्य प्रकाशला असतांही त्याच्या प्रखर तेजाशीं स्पर्धा करून दिवसास दिसून लागलें, तर मनुष्य चकित होऊन जाईल. प्राचीन काळीं सर्व देशांत धूमकेतु हा एक भयंकर उत्पात वाटत असे. सर्व राष्ट्रांच्या प्राचीन ग्रंथांत प्रत्येक धूमकेतूच्या उदयाचा कांहीं तरी भयंकर गोष्टीशीं संबंध वर्णिले-ला आहे. सांप्रत केतूशीं आपला वराच परिचय झाला आहे; यामुळे त्यांचे फारसे भय वाटत नाहीं. तरी अज्ञ लोकांत त्यांचे भय अद्यापिही सर्व देशांत आहे. आणि वराहमिहिरांने वर्णिल्याप्रमाणे ह्या शिखींची गति अद्यापिही ज्योतिष्यांच्या आज्ञेत आलेली नाहीं असें म्हणण्यास हरकत नाहीं.



नुकतीच सन १८८२ मध्यें पृथ्वी-च्या दर्शनास आलेली धूमकेतूची भव्य स्वारी पुण्कळांनी पाहिली असेल. तथापि ज्यांनी कर्धींच धूमकेतु पाहिला नाहीं त्यांसही त्यांचे स्वरूप कांहींसे कळावे म्हणून चित्रांक १९ ह्यांत एक धूमकेतु दाखविला आहे.

नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या धूमकेतूचे तीन भाग असतात. त्यांत सामान्य तारांप्रमाणे लहान मोठी एक तारा दिसते. तिच्या भोवतीं धुरासारखी लहानशी शेंडी असते; तिला शिखा म्हणतात. आणि पताकेसारखे एक मोठे शेंपूट असते; त्यास केतु अथवा पुच्छ म्हणतात.

चित्रांक १५—इ० स० १८३५ चा धूमकेतु. त. केतु शब्दाचा मूळचा अर्थ पताका असा आहे. तारा आणि शिखा या दोहों मिळून धूमकेतूचा अग्रभाग होतो. (याला इंग्लिश भाषेत केतूचे डोके म्हणतात.) तीन भाग स्पष्टपणे परस्परांपासून निरनिराळे दिसत नाहीत. त्यांत शिखा कोठे संपली आणि केतु कोठे लागला हें तर वन्याच प्रसंगीं समजत नाहीं. कोणी पुच्छालाच शिखा (शेंडी) म्हणतात. व त्यामुळें धूमकेतूला शेंडेनक्षत्र असें नांव पडले आहे. तथापि सर्वच धूमकेतूना पुच्छ असते असें नाहीं. म्हणून तारा, शिखा आणि केतु असे तीन भाग मानावे

हें वरें. धूमकेतु यावद्दल केतु, शिखी ( शिखा ज्याला आहे तो ) अशाही संज्ञा योजितात. धूमकेतूचा वाचक इंग्रजी शब्द ( Comet ) याचा अर्थ शिखि असा आहे.

धूमकेतूचे पुच्छ नेहमीं तारेच्या ज्या वाजूस सूर्य असतो तिच्या उलट वाजूस असतें. तें शेवटाकडे रुंद आणि अस्पष्ट होत गेलेले असतें. कांहीं धूमकेतूना दोन तीन पुच्छे असतात. वस्तुतः त्या एकाच पुच्छाच्या निरनिराळ्या शाखा असतात. सन १७४४ च्या केतूला ६ पुच्छे होतीं. एकाहून जास्त पुच्छे असतात तेव्हां कधीं कधीं तीं मुख्य पुच्छास फांद्या फुटल्याप्रमाणे दिसतात. सन १८२३ च्या केतूला दोन पुच्छे होतीं, त्यांत एक नियमाप्रमाणे सूर्याच्या उलट वाजूस होतें; परंतु दुसरे बहुतेक सूर्यांकडे होतें.

नुसत्या डोळ्यांनी थोडेच धूमकेतु दिसतात. दुर्बिणींतून फार दिसतात; त्यांस आपण दुर्बिणकेतु म्हणू. ते लहान असतात. त्यांचे स्वरूप निरनिराळे असतें. कधीं त्यांत तारा नसते; कधीं पुच्छ नसतें. कधीं पुच्छ आणि शिखा हीं वेगळीं ओळखू येत नाहींत. तथापि सर्व प्रकारच्या धूमकेतूंची जाति एकच आहे. दुर्बिणकेतु फार लांबून प्रथम दिसू लागतात तेव्हां प्रथम बहुधा त्यांची शिखा दिसते. व तारा दिसली तर मागाहून दिसते. तिच्या ज्या वाजूस सूर्य असतो त्याच वाजूस शिखा दिसते.

नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या केतूंचा दृश्य व वास्तविक आकार विलक्षण असतो. तो सर्वांचा सारखा नसतो. त्यांच्या अग्रभागाचा व्यास एक-दोन लक्ष मैल असतो. कांहीं तर सूर्यपेक्षांही मोठे असतात. त्यांचे पुच्छ लक्षावधि मैल असतें. इ० स० १८११ च्या केतूंचे पुच्छ ११ कोटी मैल होतें !

धूमकेतूंची घनता फारच थोडी असते. आणि द्रव्याही थोडे असतें. यामुळे हे ग्रहांजवळून गेले असतां ह्यांचे आकार व मार्ग बदलतात. ह्यांचे पुच्छ पारदर्शक असतें. त्याची जाडी कधीं कधीं ९०००० मैल असते, तरी त्यांतून पलीकडची नक्षत्रे दिसतात.

न्यूटनाच्या वेळी इ० स० १६८० मध्ये एक धूमकेतु दिसला. न्यूटन त्याचा विचार करू लागला. धूमकेतूंसही आकर्षणियम लागू आहे असे त्याने सिद्ध केले. व तेव्हांपासून धूमकेतूंच्या गतीचा चांगला विचार झाला. धूमकेतूंच्या कक्षा तीन प्रकारच्या असतात. कांहींच्या दीर्घवर्तुकाकार असतात. परंतु ग्रहांच्या कक्षा वर्तुकप्राय असतात, म्हणजे त्यांची केंद्रच्युति थोडी असते, तशा केतुकक्षा कारची कक्षा ही आवृत होय. म्हणजे ती अतिदीर्घवर्तुल असली तरी तिच्या दोन्ही शाखा दोन्ही टोंकांकडे मिळालेल्या असतात. कक्षेच्या क्षेत्राभांवतीं त्या शाखांचे आवरण झालेले असतें. कांहीं धूमकेतूंच्या कक्षा अन्वस्त ( Parabola ) किंवा अपास्त ( Hyperbola ) अशा जातीच्या अनावृत असतात. त्यांच्या दोन

\* शंकू ( सूची ) च्या वाजूचा पायाशीं जो कोन होतो तितकाच कोन पायाशीं करणाऱ्या

शाखा सूर्याच्या एका बाजूस मात्र मिळालेल्या असतात; दुसऱ्या अंगास फांकत जातात. यामुळे त्यांचें मधल्या क्षेत्राभोवतीं आवरण होत नाहीं. अन्वस्ताच्या शाखा ज्या अंगीं मिळतात त्या अंगीं तें आणि अतिदीर्घवर्तुळ यांत फारसा भेद दिसत नाहीं. अपास्ताच्या शाखा फार फांकत जातात.

ज्या धूमकेतूच्या कक्षा अतिदीर्घवर्तुळ असतात, ते नेहमीं सूर्याभोवतीं फिरतात. एकदां सूर्याच्या फार जवळ येतात व तेथून परतल्यावर फार लांब जातात. परंतु काळांतरानें पुनः सूर्याजवळ येतात. जे धूमकेतु सूर्याच्या आकर्षणांत सांपडल्यावर त्यांच्या कक्षा अन्वस्त होतात ते एकदां सूर्याजवळून गेल्यावर पुनः परत येत नाहींत. तथापि अशा धूमकेतूच्या गतीस थोडासा उपाधि झाला, तर त्यांच्या कक्षा अतिदीर्घवर्तुळ होण्याचा संभव असतो. आणि एकादे वेळीं सूर्याच्या तडाक्यांत सांपडून त्याकडे आलेले अपास्त कक्षांचे धूमकेतु एकदां सूर्यदर्शन घेऊन गेल्यावर पुन्हां त्याच्या आटोक्यांत येण्याचा संभव मुळींच नसतो.

धूमकेतूच्या वेगावरून त्याची कक्षा कोणत्या प्रकारची आहे याचा निर्णय करितां येतो. एकादा पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दर सेकंदास ७ मैल या वेगानें सुटला आणि त्यास वातावरणाचा प्रतिवंध नसला तर तो पुन्हां पृथ्वीवर येणार नाहीं; सूर्याच्या आकर्षणांत सांपडून त्या भोवतीं फिरूं लागेल. सूर्यापासून पृथ्वी इतक्या अंतरावर असतां एकाद्या पदार्थाचा वेग दर सेकंदास २६ मैल असला व त्यावर सूर्यखेळीज कोणाचें आकर्षण नसलें तर त्याची कक्षा अन्वस्त होईल; त्याहून थोडा कमी वेग असेल तर अतिदीर्घवर्तुळ होईल, जास्त असेल तर अपास्त होईल. अतिदीर्घवर्तुळकक्षांच्या धूमकेतूच्या वेग जसजसा २६ मैलांच्या जवळ जवळ असतो तसेतसा त्यांचा प्रदक्षिणाकाळ अधिक असतो. अतिदीर्घवर्तुळांनें नियमित काळांत सूर्याभोवतीं फिरणारे वरेच धूमकेतु सांपडले आहेत. ह्यांस नियतकालिक म्हणतात. त्यांत एकाहून अधिक वेळ दृष्टीस पडलेले असे ११ आहेत. त्यांत एनकेच्या धूमकेतूचा प्रदक्षिणाकाळ सुमारे ३ वर्षे आहे. आठांचा काळ ९ पासून ७ वर्षांपर्यंत आहे. एकाचा १३॥। वर्षे आहे. व अंक १५ च्या चित्रांत दाखविलेल्या हालेच्या धूमकेतूचा प्रदक्षिणाकाळ ७६ वर्षे आहे. यांशिवाय ज्यांचा प्रदक्षिणाकाळ बरोबर समजला आहे असे धूमकेतु नियतकालिकांमध्ये फक्त ३ आहेत. बाकीच्यांचा काळ नकी समजला नाहीं.

धूमकेतूची कक्षा कोणत्याही प्रकारची असली तरी तिचा एक भाग सूर्यापा-

( मागील पानावरून पुढे चालू. )

पातळीनें शंकु कापिला असतां जो छेद होतो तें अन्वस्त होय; आणि जास्त कोन करणाऱ्या अक्षेत्र पातळीनें तो कापिला असतां अपास्त होतें. अन्वस्ताच्या वक रेषेतील प्रत्येक विदूचें आंतल्या एका स्थिर विदूशीं असणारे अंतर आणि वाहेरच्या एका स्थिर रेषेशीं असणारे अंतर समान असतें. अपास्ताच्या प्रत्येक विदूचें स्थिर विदूशीं असणारे अंतर स्थिर रेषेशीं असणाऱ्या अंतरापेक्षा जास्त असतें. त्या दोन अंतरांचे गुणोत्तर नेहमीं समान असतें.

सून फार लांब असतो. आणि धूमकेतूचे द्रव्य फार विरळ असते यामुळे कोणताच धूमकेतु कक्षेच्या सगळ्या भागीं दिसत नाहीं. सूर्याच्या अगदीं जवळ म्हणजे आपल्या कक्षेत नीचीं येतो तेव्हां मात्र थोडे दिवस दिसतो. त्यांतही ज्याचे नीचस्थान पृथ्वीच्या कक्षेच्या आंत असते किंवा थोडेच बाहेर असते तो मात्र दिसतो. इसवी सन १७२९ च्या केतूचे नीचस्थान पृथ्वीच्या चौपट अंतरावर होते तरी तो दिसला. तो फारच मोठा असेल म्हणून दिसला असावा. परंतु असे फार कचित् आढळतात.

जे धूमकेतु आपल्यास दिसतात ते कक्षेच्या थोड्या भागीं थोडे दिवस दिसतात. यामुळे त्यांचा वेग सूक्ष्मपणे समजत नाहीं. पुष्कळ धूमकेतूचे वेग सेकंदास २६ मैलांच्या इतके जवळ जवळ आहेत कीं, ते त्याहन कमी आहेत कीं जास्त आहेत हें वरोवर समजत नाहीं. यामुळे त्यांच्या कक्षा अतिदीर्घवर्तुळ आहेत कीं अन्वस्त आहेत हें ठरवितां येत नाहीं. कांहींचे वेग २६ मैलांहून जास्त आहेत; परंतु फार थोडे जास्त आहेत; यामुळे त्यांच्या कक्षा अपास्तच आहेत असे निश्चयांने म्हणवत नाहीं. परंतु वहुतेक धूमकेतूच्या कक्षा अतिदीर्घवर्तुळ असतील, व ते एकदां दिव्यापासून हजारों वर्षांनीं का होईना परंतु केव्हां तरी पुनः सूर्याजवळ येतील, असा संभव आहे. यांत ज्यांचा प्रदक्षिणाकाळ थोडा असे थोडेच आहेत; तो काळ हजारों वर्षे असेल असेच पुष्कळ आहेत. व कांहीं तर अपास्तकक्षांचे असतील. ते कधीं पुनः आपल्या सूर्याकडे येणार नाहीत. परंतु असे फार थोडे.

धूमकेतु हे मूळचे आपल्या सूर्यमालेतले आहेत कीं सूर्यमालेच्या भाँवर्तीं जो अनंत तारकाप्रदेश पसरलेला आहे त्यांतून आलेले आहेत व त्यांची उत्पत्ति कशी झालेली आहे ह्याविषयीं सिद्धांत अद्यापि ठरले नाहीत. सांप्रत याविषयीं असे मत आहे:—विश्वाच्या अपार प्रदेशांत तेजोमेघ पसरलेले आहेत; ( त्यांचे विवेचन पुढे येईल. ) त्यांस गति आहे. व आपला सूर्यही ग्रहमालेसहर्वर्तमान आकाशांत कोणीकडे तरी वेगानें चालला आहे. यामुळे त्या तेजोमेघद्रव्याचे अंश अनादि कालापासून एकेक आपल्या सूर्याच्या आकर्षणांने त्याजकडे येत आहेत ते हे धूमकेतु होत. दुसरे एक मत असे आहे कीं अशर्नीच्या द्रव्याचे धूमकेतु बनले आहेत, किंवा ते अशनिसंघात्मकच आहेत; आणि ते आकाशांत सर्वत पसरलेले आहेत; व कधीं कधीं सूर्याच्या आकर्षणांत सांपडतात. सूर्यभाँवर्तीं ग्रह नसते तर त्याच्या आकर्षणांत सांपडलेले धूमकेतु अन्वस्तकक्षेने त्या भाँवर्तीं फिरून परत गेले असते व पुनः आले नसते. किंवा एकदां आले तसे कदाचित् कोव्यवधि वर्षांनी पुनः आले असते. परंतु ग्रहांच्या उपाधीमुळे त्यांच्या गति कमजास्त होतात. सूर्यमालेत शिरतांना किंवा तीर्तून परत जातांना त्यांची दिशा जशी असेल त्या मानानें उपाधि कमजास्त होईल. त्यांचा वेग दर सेकंदास २६ मैलांहून कमी किंवा जास्ती ज्या मानानें होईल त्या मानानें त्यांच्या कक्षा बनतील. ते जर एकाद्या ग्रहाच्या व त्यांतही गुरुसारख्या मोक्या ग्रहाच्या अगदीं जवळून जातील तर त्यांचा वेग फार क-

मी होऊन ते लघुकालिक म्हणजे थोडक्या काळांत सूर्यामेंवर्तीं प्रदक्षिणा करणारे वनतील. असे उदाहरण पुष्कळ शतकांत एकादें होईल, व आपल्यास तो धूमकेतु दिसेलच असा नियम नाही. परंतु दिसणारा असला तर त्याच्या योगानें नियतकालिक धूमकेतु तूनच्या संख्येत भर पडेल. सांप्रत सूर्यमालेतले जे नियतकालिक धूमकेतु माहीत आहेत ते सर्व वर सांगितल्या रीतीने ग्रहांच्या आकर्षणामुळे सूर्यमालेतले झाले आहेत की काय हे निश्चयानें सांगवत नाही, परंतु त्यांतील बहुतेकांच्या कक्षा कोणत्या तरी ग्रहांच्या कक्षेजवळून जातात, यावरून तसा संभव दिसतो. ज्या केतूंचा प्रदक्षिणाकाल आठ दहा वर्षांच्या आंत आहे त्यांस लघुकालिक म्हणतात. एकट्या गुरुच्या कक्षेच्या अगदीं जवळ १२ लघुकालिक केतूंच्या कक्षेचीं उच्चे आहेत. त्यांत दहांचीं गुरुकक्षेच्या किंचित् बाहेर आहेत, दोहोंची आंत आहेत. इ० सन १७७० मध्ये असा एक धूमकेतु नुसत्या डोळ्यांनी दिसला. त्या वेळच्या त्याच्या गतीवरून त्याचा प्रदक्षिणाकाल गुरुच्या निम्मे म्हणजे सुमारे ६ वर्षे आहे असे गणितानें दिसून आले. परंतु तो बराच मोठा असतां पूर्वी कधीं दिसला नव्हता व पुढे कधीं दिसला नाही. यावरून गुरुनें त्याची कक्षा फारच बदलून त्यास आमच्या दृष्टिप्रदेशाच्या आंत आणिले व मग बाहेर लोटून दिले असे दिसते. ज्योतिष्यांस लघुकालिक केतु पाहिल्यानें हाच आढळला. त्याचा शोध सन १७७० च्या पुढे करीत असतां आणखी लघुकालिक धूमकेतु सांपडले. त्यांत एनकेचा प्रथम सांपडला. त्याचा काल एनकेने इ० सन १८१८ मध्ये निश्चित केला. पुढे दुसरे सांपडून त्यांचे काळ निश्चित झाले.

प्रॉफेटर नामक प्रसिद्ध ज्योतिषी इंग्लंडांत होऊन गेला. तो नुकताच निवर्तला. त्याचे मत असे आहे की सांप्रत सूर्यमालेत जे नियतकालिक धूमकेतु आढळतात त्यांतले बहुतेक, आपली पृथ्वी व इतर ग्रह प्राचीन काळीं सूर्यासारखे उष्ण होते तेव्हां, त्यांच्या पोटांतून उष्णद्रव्यवेगानें बाहेर पडून त्याचे बनले आहेत. पृथ्वीवर जीवांची उत्पत्ति होण्यापूर्वीच म्हणजे कोत्यवधि वर्षापूर्वी ज्वालामुखींतून दर सेकंदास १०।११ मैल या वेगानें जड द्रव्य बाहेर फेंकण्याची शक्ति घट्याच्या अंगीं असावी व तेव्हां पुष्कळ धूमकेतु तिजपासून उत्पन्न झाले असावे. आपल्या सूर्यापासून व इतर स्थिर तारांपासून सांप्रतही असे धूमकेतु उत्पन्न होत असावे. सूर्यापासून निवालेले द्रव्य सेकंदास ३८२ मैल या वेगानें बाहेर पडले तर तें पुन्हां त्याच्या आकर्षणांत सांपडणार नाही. आणि सांप्रत दर सेकंदास ४५० मैल या वेगानें जडद्रव्य बाहेर फेंकण्याची शक्ति आपल्या सूर्यास आहे. व त्याप्रमाणे कधीं-कधीं बाहेर पडतें असे आढळले आहे. इ० स० १८७२ मध्ये असे द्रव्य बाहेर पडले होते. अन्वस्त व अपास्त कक्षांचे धूमकेतु कधीं कधीं आपल्या सूर्यमालेत येतात ते तारांपासून उत्पन्न झाले असावे. अशांतीची उत्पत्ति ह्याप्रमाणेच आहे असे प्रॉफेटरचे मत आहे.

दक्षिणकर्त्तव्यी सातवी तारा आल्फासेंटारी ही पृथ्वीला फार जवळ आहे.

तीनून निघालेल्या धूमकेतुस आपल्या सूर्यमालेंत येण्यास ८० लक्ष वर्षे लागतील व त्याला २०००००००००००००००० मैल मार्ग क्रमावा लागेल.

अतिदीर्घवर्तुळकक्षांच्या म्हणजे नियतकालिक धूमकेतूंपैकीं कांहींच्या कक्षांचीं उच्चे गुरुच्या जवळ आहेत असे वर सांगितलेंच. कांहींचीं शनि, प्रजापति आणि वरुण यांच्या जवळ आहेत. कांहींचीं तर त्याच्याही पलीकडे आहेत. सूर्यमालेंतला शेवटचा ग्रह वरुण ह्याचे सूर्योपासून अंतर पृथ्वीच्या ३० पट आहे; आणि हालेच्या धूमकेतूच्या उच्चाचें अंतर ३५ पट म्हणजे सुमारे ३२६ कोटि मैल आहे. म्हणजे तो सूर्योपासून फार दूर जातो तेव्हां इतका जातो; आणि जवळ येतो तेव्हां फक्त सुमारे ५॥ कोटि मैलांवर असतो. ह्याची सूर्यप्रदक्षिणा ७६ वर्षीत होते. ह्यापेक्षां ज्यांचा प्रदक्षिणाकाल जास्त आहे ते ह्याच्योपेक्षांही सूर्योपासून दूर जातात. १८४४ च्या धूमकेतूचे उच्च सूर्योपासून ४०००० कोटि मैल अंतरावर आहे, आणि त्याचा प्रदक्षिणाकाल १ लक्ष वर्षे आहे.

धूमकेतु नीचीं असतात तेव्हां त्यांचा वेग फार असतो. १८४३ च्या धूमकेतूचा वेग सेकंदांत ३९० मैल होता. पृथ्वी आपल्या कक्षेत सेकंदांत फक्त १८॥ मैल चालते. उच्चीं असतां धूमकेतूंचा वेग थोडा असतो. कांहींचा तर दर सेकंदास फक्त ९ फूट असतो.

धूमकेतु आपल्या कक्षेत जसे दूर किंवा जवळ असतील त्या मानानें ते लहानमोठे दिसतात हें ठकिच आहे. परंतु त्यांचा वास्तविक आकार देखील सर्वत्र सारखा नसतो. लहानमोठा होतो. जसे जसे ते सूर्यजवळ येतात तसा तसा त्यांचा अग्रभाग लहान होत जातो, आणि ते सूर्योपासून दूर जातांना एका आठवड्यांत ४० पट मोठा झाला. एनकैचा धूमकेतु तर एकदां १६ हजार पट मोठा झाला. पुच्छाचे ह्याच्या उलट आहे. केतु सूर्यजवळ येतो तसतसें तें वाढतें, दूर जातांना कमी होतं. याप्रमाणे केतूचे तेजही तो सूर्यजवळ येतांना वाढतें आणि दूर जातांना कमी होतें.

धूमकेतूंचा विक्षेप म्हणजे क्रांतिवृत्ताशीं कोन किती होतो याचा नियम नाहीं. पाहिजे तितका कोन होतो. यामुळे ते आकाशांत कोणत्याही भागांत कोणत्याही दिशेने फिरतात.

आतां धूमकेतू संबंधे आमच्या प्राचीन ग्रंथांतलीं कांहीं वर्णने देऊन मग इतरांच्या ग्रंथांकडे वरून.

वराहमिहिराने ६२ श्लोकांचा एक सगळा अध्याय ( बृ० सं० ११ ) धूमकेतूच्या वर्णनाकडे लाविला आहे; त्यांत त्यांचीं स्वरूपे, संख्या, शुभाशुभ फले इत्यादि सांगितले आहे. त्यांत सांगितल्या सारखींच फले युरोपियन ग्रंथांतही आढळतात. वराहमिहिर म्हणतो की “एकशेएक धूमकेतु आहेत असे कांहीं क्रषि सांगतात; हजार आहेत असे कांहीं सांगतात. सहस्रांपैकीं कांहीं सूर्योपासून झाली जातील.

लेले आहेत. कांहीं चंद्रपुत्र आहेत. तसेच कांहीं बुधादि पांच ग्रह, राहु, पृथ्वी, मृत्यु, ब्रह्मा, अग्नि, वायु, प्रजापति, वरुण, यांचे पुत्र आहेत. व कांहीं अंतरिक्षांत निरानिराळ्या दिशांपासून उत्पन्न होणारे दिक्पुत्र आहेत. ” सांप्रतच्या युरोपियन ग्रंथांत ज्या प्रकारच्या केतूचीं वर्णने आढळतात, तितके सगळे किंवद्दुना जास्तच प्रकार वराहमिहिराच्या वर्णनांत आले आहेत. त्यांने एका केतूचीं वर्णन असे केले आहे:—“ चलकेतु प्रथम पश्चिमेस दिसतो त्याची शिखा दक्षिणेस असते व ती तिकडे एक अंगुल उंच झाली असते. तो जसजसा उत्तरेस जातो तसतसा मोठा दिसतो. सप्तर्षि, ध्रुव, आणि अभिजित् यांस स्पर्श करून मार्गे फिरतो आणि आकाशाच्या अर्धांचे आक्रमण करून दक्षिणेस दिसेनासा होतो. ”

बृहत्संहितेचा टीकाकार भटोत्पल ह्यानें वरील अध्यायाच्या टीकेत पराशरादिकांचीं पुष्कळ वचने दिलीं आहेत. त्यांतून कांहींचा अर्थ येण्ये देतो:—“ पैतामह केतु पांचदीं वर्षे प्रवास करून म्हणजे एकदां दिसल्यावर पुन्हां ५०० वर्षांनी उदय पावतो. उद्घालक श्वेतकेतु ११० वर्षे प्रवास करून उदय पावतो. शूलाग्रासारखी शिखा धारण करणारा काशयप श्वेतकेतु १५०० वर्षे प्रवास करून पद्मकेतु नामक धूमकेतु येऊन गेल्यावर पूर्व दिशेस उदय पावतो. त्याची शिखा अर्धग्रदक्षिणाकार असते. तो ब्राह्म नक्षत्र, ध्रुव, ब्रह्मराशि, आणि सप्तर्षि यांस स्पर्श करून व आकाशाच्या तिसऱ्या भागांचे आक्रमण करून अपसव्य मार्गे मार्गे जाऊन अस्त पावतो. अग्निपुत्र रश्मिकेतु १०० वर्षे प्रवास करून आर्वतकेतु येऊन गेल्यावर कृत्तिका नक्षत्रीं उदय पावतो. ”

ह्यांत उद्घालक, काशयप, हीं नावे केतूस दिलीं आहेत तीं त्या त्या क्रृषींनी ते ते केतु प्रथम पाहिले किंवा त्यांचे उदयकाळ ठरविले यावरून दिलेलीं आहेत हें उघडच आहे. सांप्रत युरोपांत जो ज्योतिषी प्रथम एकाद्या धूमकेतूचा शोध लावितो किंवा त्याचा वेध घेतो त्यांचे नांव त्यास ठेवितात, त्याप्रमाणेच हें होय. अमुक काळीं हे धूमकेतु दिसले असे वर्णन असते तर त्याचा विशेष उपयोग झाला असता हें खरे, तरी तसें नाहीं म्हणून हें सर्व कल्पित आहे असे कोणी म्हणेल तर तसें नाहीं असे पूर्वापर संदर्भादि गोष्टींचा विचार केल्यावरून मला वाटते.

हजारांपैकीं कांहीं केतु बुधादि ग्रह, पृथ्वी आणि सूर्य ह्यांपासून उत्पन्न झाले असे सांगितलें आहे हें लक्षांत आणण्यासारखे आहे. प्रॉक्टरचें मत यासारखेच आहे.

इसवी सनाच्या आरंभापासून आजपर्यंत नुसत्या डोळ्यांनी सुमारे पांचशे धूमकेतु दिसल्याचे लेख आहेत असे युरोपियन लोकांच्या ग्रंथावरून दिसते. म्हणजे सरासरी दर शतकांत २७ दृष्टीस पडले. तिसऱ्या व नवव्या शतकांत ४० हून जास्त दिसले. पांचव्या, आठव्या, आणि सततराव्या शतकांत १६ हून जास्त दिसले नाहीत. शिवाय दुर्बीण निवाल्यापासून तिने सुमारे २९० केतु आजपर्यंत दिसले. दरसाल बहुधा ७१८ नवे दृष्टीस पडतात.

आमच्या क्रृषींनी सांगितलेले १००० केतु ३० सना पूर्वीचे आहेत. १९००

वर्षात् ५०० केतु दिसले, या मानानें आमच्या ग्रंथांतले केतूविषयीं लेख निदान इ० सनापूर्वी ३८०० वर्षांपासून आहेत.

केप्रतरचे मत असेहोतें कीं, समुद्रांत जसे मासे तसे आकाशांत धूमकेतु पसरले आहेत. हल्ळीही कोणाचे तसें मत आहे. आपल्या सूर्यमालेच्या बाहेर काय स्थिति असेल ती असो, परंतु आंत तरी केतु अगण्य नाहीत. असेते तर सांप्रतच्या दुर्बिणींतून रोज एकादा तरी दिसता. तथापि एकंदर जे धूमकेतु असतील त्यांपैकीं थोडेच आजपर्यंत दिसले आहेत एवढे खरें.

आतां युरोपियन ग्रंथाधारें प्रसिद्ध धूमकेतूविषयीं कांहीं सांगतों. इसवी सनापूर्वी ४३ या वर्षी एक धूमकेतु दिसत होता. तो जुलिअस सीझरचा आत्मा स्वर्गास जात आहे असें कांहीं लोकांनी मानिले. इ० स० ७९ ह्या वर्षी म्हणजे आपला शककाल सुरु झाला त्या वर्षी एक धूमकेतु दिसत होता. इ० सन ६३२ मध्ये म्हणजे मुसलमानांचा पैगंबर महंमद हा स्वर्गास गेला त्या वर्षी एक धूमकेतु दिसत होता. इ० स० १००० ह्या वर्षी घटवीचा लय होणार असे युरोप खंडांतील लोकांस पूर्वीपासून भय पडले होतें. आणि त्याच वर्षी एक धूमकेतु दिसून लागला व एक मोठा उल्कापात झाला. मग काय विचारतां! जगाचा अंत खचित होणार असें सर्वांस वाटले. परंतु सुदैवानें जग त्यांतून निभावले! इ० स० १०६६ चा धूमकेतु विल्यम राजास अनुकूल होता. परंतु इंग्लंदास प्रतिकूल होता. कानृस्टांटिनोपल येथील रोमन वादशाही मुसलमानांनी बुडविली त्या सुमारास इसवी सन १४९९ मध्ये हालेचा धूमकेतु दिसत होता. तें दुश्चिन्ह पाहून धूमकेतूपासून आणि मुसलमानांपासून संरक्षण व्हावें म्हणून पोप महाराजांनी जिकडे तिकडे देवकांतून प्रार्थना सुरु करविल्या. बेलग्रेड येथे खिस्ती लोक प्रार्थना करीत करीत लढत होते. परंतु धूमकेतूला दया न येऊन ४० हजार लोक समरांगणी पडले आणि मुसलमानांचा जय झाला! हालेचा धूमकेतु पुष्कळ वेळां लोकांच्या भयास कारण झाला आहे. कधीं तो वांकड्या तरवारीसारखा दिसे. कधीं सरळ तरवारीसारखा दिसे. इ० स० १५२८ मध्ये एक धूमकेतु दिसत होता. त्याचे असें वर्णन आढळतें:—“ हा धूमकेतु फारच भयंकर होता. लोकांस त्याची इतकी भीति वाटली कीं कांहीं त्या भीतीने एरव्हांच मेले. कांहीना भयामुळे दुखणीं येऊन ते मेले. तो फार लांब व रक्कासारखा लाल होता. त्याच्या अग्रभागीं वांकडा हात होता व त्यांत तरवार होती. तिचा जणु काय आतां प्रहार करितो आहे अशी त्यानें ती धरिली होती. तरवारीच्या टोंकाशीं तीन तारा होत्या. आणि दोन्ही बाजूंस कित्येक कुच्छाडी, सुन्या, आणि तरवारी रक्कानें भरलेल्या होत्या. त्यांतच माणसांचीं कांहीं भयंकर मुंडकीं होतीं. त्यांवर राठ केस दिसत होते. ” केतूच्या निरनिराळ्या अवयवांवर तरवारी इत्यादिकांची कल्पना लोकांनी केली हें सांगण्यास नकोच. इ० स० १६६४ आणि १६६६ च्या धूमकेतूनीं इंग्लंदांत फारच प्रक्ळय उडविला. लंदनांत इ० स० १६६९ मध्ये रोगाची भयंकर सांथ आली,

आणि १६६६ या वर्षी मोठा अग्निप्रकल्प झाला. धूमकेतूचे हे परिणाम होत, असें त्या वेळीं सामान्य लोकांसच वाटले असें नाहीं, तर जाणत्यांसही वाटले. ३० स० १६८० चा धूमकेतु सूर्योच्च्या फार जवळ आला होता. ३० स० १६८२ मध्ये एक धूमकेतु दिसला. त्याच्या कक्षेचे गणित हाले नामक ज्योतिष्यानें करून त्या-चा सूर्यप्रदक्षिणाकाळ काढिला. केतूच्या गर्तीचे वेघ घेऊन त्यांवरून गणितानें त्याची कक्षा ठरवून त्याचा प्रदक्षिणाकाळ काढिला असा प्रथम ह्याच धूमकेतूचा होय. व हें गणित हालेने केले यावरून त्याचें नांव त्या केतूस दिले. सन १७५१ मध्ये हा पुन्हां दिसेल असा आजमास होता. त्याप्रमाणे त्या वेळच्या ज्योतिष्यांनी गणित करून त्याच्या दिसण्याची वेळ काढिली. या वेळीं युरेनस आणि नेप्चुन् हे ग्रह माहीत नव्हते. यामुळे त्याचें आकर्षण त्या गणितांत आले नाहीं. व पहिल्या खेपेचे वेघ आधारास घेतलेले फार सूक्ष्म नव्हते. यामुळे वर्तविलेली वेळ सुमारे एका महिन्यानें चुकली. सन १८३९ मध्ये गणित केले तेव्हां नेप्चुन् माहीत नव्हता. यामुळे वर्तविलेल्या वेळेनंतर ३ दिवशीं धूमकेतु सूर्योजवळ आला. ही चुकी अगदींच थोडी किंवा मुळींच नाहीं म्हटले तरी चालेल. २०० वर्षांपूर्वी धूमकेतु म्हटले कीं 'स्वैरगति' असे वाटत होते. त्यांची दर्शन वेळा ३ दिवसांच्या अंतराने अगोदर वर्तविली ही कांहीं सामान्य गोष्ट नाहीं. ह्यावरून सर्व धूमकेतूंची अशी वर्तवितां येते असे समजावयाचें नाहीं. तरी धूमकेतु हे जगाचा प्रलय करणारे आहेत असे नाहीं, तर तेही इतर ज्योतींप्रमाणे नियमबद्ध आहेत एवढे न्यूटनच्या व हालेच्या वेळेपासून मिळू झाले.

धूमकेतूनीं कोणत्या ना कोणत्या तरी रीतीनें जगास भिववावें असा कांहीं गुण त्यांच्या अंगीं आहे कीं काय नकले. ३० सन १६८० पूर्वी त्यांच्या गतिस्थिती-विषयीं कांहीं माहिती नव्हती म्हणून मनुष्यांस भय वाटत असे. त्याच्या पुढे उलट स्थिति झाली. त्याचें गणित करितां येऊ लागले म्हणून ते भयप्रद झाले अशी २ उदाहरणे घडलीं व तींही ह्या सुधारणाकाळांतल्या १८ व्या व १९ व्या शतकांत ज्ञानसंपन्न लोकांत घडलीं हें मोठें आश्रय. तारीख २० मे १७७३ रोजीं एका धूमकेतूशीं पृथ्वीचे युद्ध होणार असें नामांकित गणिती लालांडी हानें वर्तविले आहे, आणि त्या युद्धांत पृथ्वीचा लय खनित होणार, अशी बातमी फ्रान्सदेशांत पसरली. “पृथ्वीजवळ येऊ शकणारे धूमकेतु” या विषयावर एक निबंध लालांडी वाचणार होता, हा कायतो वरील कंडी पिकण्यास आधार होता. सरकारी ग्याजेटांत जाहिरात प्रसिद्ध झाली कीं भिण्याचें कारण नाहीं. नामांकित विद्वानांनीही तशा अर्थाचे लेख प्रसिद्ध केले. परंतु व्यर्थ. जिकडे तिकडे देवळांत प्रार्थना सुरु करा अशी पारिसिच्या मुख्य धर्माधिकाऱ्यास लोकांनी विनंति केली. “स्वर्गातलीं स्थाने” या नांवाचें एक पुस्तक प्रसिद्ध झाले, व तें भारी किमतीस विकू लागले. अर्थात् जो तो परलोकसाधन पाहू लागला. सन १८७२ मध्ये असाच चमत्कार झाला. एक विलक्षण धूमकेतु पृथ्वीकडे येत आहे, आणि तो आगष्टच्या १२ व्या

## धूमकेतु.

तारखेस आपल्यास गांठणार असें स्वित्सर्लंदांतल्या एका अतिनिपुण जोशानें भाकीत केले आहे व तें चुकावयाचें नाहीं, अशी वातमी युरोपांत जिकडे तिकडे पसरली. तो ज्योतिषी धूमकेतूविषयी व्याख्यान देत असतां इतकेंच बोलला कीं आगष्टच्या १२ व्या तारखेस जौ उल्कापात होतो त्याचा संबंध एका धूमकेतूशीं आहे. त्यावरून पिसाचा कावळा झाला.

इ० स० १८४३ चा धूमकेतु सूर्याच्या फारच जवळ गेला होता. तितका जवळ दुसरा कोणताच धूमकेतु आजपर्यंत गेला नाहीं. त्याची कक्षा अंमळ बदलली असती तर तो सूर्यावर आपटता. बंडाच्या सालीं म्हणजे १८९७९८ सालीं एक मोठा धूमकेतु दिसत होता असें सांगतात. तो पुन्हा २००० वर्षीनीं दिसेल. उपोद्घातांत (पृष्ठ ५) लिहिलेला धूमकेतु १८९२ मध्ये मार्चपासून दिसत होता असें गुळसुंदे तालुका पनवेल येथील एक ज्योतिषी रा० बाळा वामन यांनी मला लिहिले होतें. मे महिन्यांत तो पूर्वभाद्रपदांच्या उत्तरेकडील तोरेच्या पूर्वेस होता. मार्चच्या पूर्वी कांहीं दिवस तो श्रवणाच्या पश्चिमेस दिसत होता असें मद्रासच्या वेदशालेतून प्रसिद्ध झाले होतें. अर्थात् त्याची गति ग्रहांप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेस होती. हा केतु फार लहान होता. त्याची तारा ६ व्या प्रतीची होती. लघु-कालिक धूमकेतु बहुतेक दुर्बिणकेतु आहेत. कांहीं मात्र कक्षेच्या थोऱ्याशा भागीं नुसत्या डोऱ्यांनीं दिसतात. परंतु ते लहानच आहेत. माहीत असणारा नियत-कालिक मोठा धूमकेतु यापुढे इ० स० १९१० पर्यंत एकादा दिसण्यानोगा बहुधा नाहीं. सन १८८२ च्या केतूसारखी एकादी भव्य मूर्ति केव्हां दिसेल याचा नियम नाहीं.

इ० स० १८२६ मध्ये बीळा नामक ज्योतिष्यास एक केतु दिसला. त्याचा काल ६ वर्षे २२६ दिवस होता. इ० स० १८४६ च्या जानेवारींत एकाए-कीं त्याचे दोन तुकडे होउन दोन केतु बनले. सन १८५२ मध्ये दोन्ही पुन्हा दिसले. परंतु त्यापुढे ते आजपर्यंत मुळांच दिसले नाहीत. त्यांच्या शेष राहिलेल्या द्रव्यांपासून ता० २७ नोव्हेंबरची उल्कावृष्टि इ० स० १८७२ पासून मुरु झाली असें दिसतें.

**उल्कांचा धूमकेतूशीं संबंध:**—नियमित काळीं उल्कावृष्टि होते, तिचा अश-निसमूह धूमकेतूच्या कक्षेत फिरत असतो असें आतां सिद्ध झाले आहे. ही गोष्ट प्रथम इ० स० १८६६ मध्ये समजली. १८६६ च्या जानेवारींत एक केतु सूर्यांजवळ आला होता; त्यास टॅपलचा केतु म्हणतात. त्याचा प्रदक्षिणाकाळ सुमारे ३३। वर्षे आहे. त्याच्या कक्षेचें नीनस्थल पृथ्वीच्या कक्षेच्या अगदीं जवळ आहे. उच्चस्थल प्रजापतीच्या कक्षेच्या किंचित् वाहेर आहे. ह्याच कक्षेतून नवंवरच्या १३ व्या तारखेस होणाऱ्या उल्कावृष्टीचा अशनिसमूह फिरतो. ही कक्षा पृथ्वीच्या कक्षेस एके ठिकाणी छेदिते. त्या छेदनविंदूजवळ पृथ्वी हळीं नवंवरच्या १३ व्या तारखेच्या सुमारास येते. हा अशनिसमूह कक्षेच्या सर्व भागीं

पसरलेला नाहीं; सुमारे १९ व्या भागीं मात्र पसरलेला आहे. यामुळे तो समूह छेदनविंदूजवळ येतो तेव्हां मात्र म्हणजे ३३ वर्षीत लगत दोन तीन वर्षे मात्र उल्कावृष्टि होईल. इ० स० १८९९ पासून २१३ वर्षे सदर तारखेस उल्कावृष्टि होईल. त्यांत इ० स० १९०० या वर्षी फार होईल असा अजमास आहे. ही वृष्टि एथवीवर सर्वत्र दिसते असा नियम नाही. अशनिसमूहांत पृथकी येते तेव्हां जेथें रात्र असते तेथें मात्र दिसते. परंतु दोन तीन वर्षीत कोणत्या तरी वर्षी आपल्या देशांत ही वृष्टि दिसेल. सदरहू कक्षाछेदनविंदू सुमारे ७० वर्षीत एक अंश पुढे जातो. यामुळे तितक्या वर्षीत वृष्टि एक दिवस पुढे जाते. हा नियतकालिक वृष्टीविषयीं मार्गील लेख सुमारे १४०० वर्षांचे आढळतात. टेंपलचा धूमकेतु प्रजापतीच्या आकर्षणांने इ० स० १२६६ मध्ये सूर्यमालेत आला व पुढे लवकरच ही वृष्टि सुरु झाली असावी, असें अनुमान आहे. आगष्टच्या उल्कावृष्टीचा अशनिसमूह सन १८६२ च्या एका केतूच्या कक्षेत फिरतो. त्याचा प्रदक्षिणाकाल सुमारे १२९ वर्षे आहे. हा अशनिसमूह कक्षेच्या बहुतेक भागीं पसरलेला आहे. यामुळे ही वृष्टि बहुधा दरसाल होते. हा अशनिसमूह आमच्या सूर्यमालेत निदान ३९ हजार वर्षे आहे. नवंबरच्या २७ व्या तारखेस होणाऱ्या वृष्टीचा अशनिसमूह बीलाच्या धूमकेतूच्या कक्षेत फिरतो. त्याचा प्रदक्षिणाकाल ६ वर्षे २२६ दिवस आहे. ही वृष्टि नवीन सुरु झाली, ही ज्योतिःशाखाच्या इतिहासांत एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. उल्कावृष्टि व धूमकेतु यांचा निकट संबंध आहे ही गोष्ट तिजवरून निर्विवाद ठरली. इ० स० १८९८ मध्ये ही वृष्टि होण्याचा संभव आहे. प्राचीन कालापासून अशा नियतकालिक उल्कावृष्टि करणारे अशनिसमूह अनेक असावे; उल्कावृष्टि होऊन त्यांतले अशनि नाहींसे होत होत आले असावे; कांहीं शेष राहिले ते रोज रात्रीं आपल्यास उल्कारूपानें दिसतात; त्यांशीं संबंध असणारे धूमकेतूही बीलाच्या केतूप्रमाणे नाहींसे झाले असावे; असें माझें मत आहे.

**धूमकेतूंची शारीरघटना:**—केतूच्या घटनेविषयीं अनेक कल्पना आहेत. परंतु त्याबद्दल सिद्धांत अजून ठरला नाहीं. त्यांचे अगदीं साधें स्वरूप दुर्बिणकेतूंत दिसतें. ते अभ्रांसाररूप्या अथवा वाफेसाररूप्या बारीक कणांचे बनलेले दिसतात. पृथकीवर आपल्यास असें स्वरूप घन किंवा प्रवाही कणांनीं बनलेल्या पदार्थांचे दिसतें. पाण्याच्या बारीक कणांचे मेघ बनलेले असतात, आणि कारबॉनच्या सूक्ष्म कणांमिळून धूर झालेला असतो. या साहश्यावरून दुर्बिणकेतूंची घटना तशीच असावी असें अनुमान होते. केतूंचा व्यास हजारो मैल असतो, परंतु त्यांतून पलीकडचे पदार्थ दिसतात. तसेच त्यांच्या शेषदव्यापासून उल्कावृष्टि होते. यावरून वरील अनुमानास बळकटी येते. सारांश लहान लहान अशनि एकत्र होऊन धूमकेतु बनले असावे.

दुर्बिणकेतूच्या वर्णलेखाचें, अत्युष्म वायुरूप कारबॉनच्या वर्णलेखाशीं सा-

## धूमकेतुः

दृश्य असते. यावरून दुर्बिणकेतु हे ज्यांत कारबॉन आहे अशा कांहीं मिश्रणाच्या वायुरूपाचे बनलेले आहेत असे एक मत आहे. परंतु तसें मानण्यास कांहीं अडचणी आहेत. ते घन आणि वायुरूपी अशा द्रव्याच्या मिश्रणाचे बनलेले आहेत असे असूं शकेल. सारांश सांप्रत यावद्दल निश्चयानें कांहीं सांगतां येत नाहीं.

मोठ्या धूमकेतूच्या तरेचा व्यास शेंकडे मैल असतो. ती तारा हा ग्रहां-प्रमाणे एक घन पदार्थ असतो किंवा दुर्बिणकेतु ज्या द्रव्याचे असतात तें द्रव्य एके ठिकाणी दाट जमून ती बनलेली असते, अथवा अनेक अशानि एके ठिकाणी दाट जमून ती झालेली असते हें निश्चयानें सांगतां येत नाहीं. परंतु सूर्याच्या उष्णतेने ज्याची वाफ होते अशा द्रव्याची ती असते यांत संशय नाहीं. तिच्या भोवताळीं एकावर एक वाफेचीं आवरणे असतात. मोठ्या केतूचे पुच्छ हें त्यास जडलेला स्थिर अवयव नसतो हें निःसंशय आहे. पाणी कढत असतां वाफेचा लोट चाललेला असतो त्याप्रमाणे धूमकेतूचे पुच्छ हें त्याचा मुख्य भाग जी तारा तीतून सूर्याच्या उष्णतेने निघणाऱ्या वाफेचा लोट होय. तें नेहमीं सूर्याच्या विरुद्ध बाजूस कां असते यावद्दल अनेक मते आहेत. केतूची तारा अशानीची बनलेली असते. अशानीचे प्रकृत्यंश विरल असून त्यांच्यामध्ये वायु असतो; तो सूर्याच्या उष्णतेने वाहेर निघतो; सूर्याच्या उलट बाजूस त्याच्या प्रकृत्यंशांचे किंचित् वर्णन व्यापक होऊन अतिविरल असे पुच्छ बनते; असे एक मत आहे. परंतु त्यावद्दल कांहीं सिद्धांत अद्यापि ठरला नाहीं.

सूर्याच्या उष्णतेने धूमकेतूच्या अग्रभागाची नेहमीं वाफ होत असते यावरून त्याचा आकार उत्तरोत्तर कमी होत असला पाहिजे हें उघड आहे. हालेच्या धूमकेतूच्या पुच्छाचीं प्राचीन वर्णने आहेत त्यावरून पहातां हल्ळीं तो कांहींसा लहान झाला आहे. तसेंच लघुकाकिं धूमकेतूस म्हणण्यासारखे पुच्छ नसते, यावरूनही वरील अनुमान खरें ठरते. तथापि आकार एकदम फार लहान होत असेल असे नाही. मोठेही पुच्छ बनण्यास फार थोडे द्रव्य पुरण्याजोंगे असते. आकार उत्तरोत्तर कमी होत जातो यामुळे एकदां पाहिला धूमकेतु केवळ बाद्यस्वरूपावरून दुसऱ्या खेपेस ओळखेल असा नियम नाहीं. कक्षेच्या स्थितीवरून म्हणजे मुख्यतः तिची केंद्रच्युति व विक्षेप यावरून तो ओळखतात.

एकाद्या धूमकेतूच्या स्वारीने वेगाने येऊन पृथ्वीला आलिंगन दिले तर काय वाट होईल असे भय वारंवार पडले आहे. परंतु तो धूमकेतु ज्या प्रकारचा असेल व त्याचा जो भाग पृथ्वीवर आपेटल त्याप्रमाणे निरनिराळे परिणाम होतील. धूमकेतूच्या पुच्छांतून पृथ्वी निघून गेली तरी कांहीं परिणाम होणार नाहीं. अशी गोष्ट आजपर्यंत कांहीं वेळां झालीही असेल. कदाचित् कांहीं उल्कापात होईल. दुर्बिणकेतून पृथ्वी गेली तर फार मोठा उल्कापात होईल एवढेंच. त्याहून भयंकर कांहीं होणार नाहीं. परंतु मोठ्या केतूच्या तरेशीं पृथ्वीचे युद्ध झालें तर मात्र घडगत नाहीं. तो वातावरणांत शिरतांच सर्व आकाश हजारो सूर्याहून तेजस्वी होईल. आणि इ-

तकी उष्णता उत्पन्न होईल कीं तिनें अति काठिण खडकही वितळतील. पांच चार सेकंद गेले नाहींत तोंच तो पृथ्वीवर आदक्लेल. तो तर चूर्ण होऊन वितळून जाईलच, परंतु पृथ्वीच्या पृष्ठावरच्या सर्व पदार्थाची वाफ होऊन पृथ्वीचे कसें रूपांतर होईल याची कल्पनाही करवत नाहीं. परंतु अशा युद्धाचा संभव अति थोडा आहे.

**क्रांतितेजः**—आकाश स्वच्छ असतां सूर्य मावळल्यावर पश्चिमेस व सूर्योदयापूर्वी पूर्वेस अस्पष्ट तेजाचा लोट दिसतो. तो सूर्याच्या दोन्ही बाजूंस क्रांतिवृत्तांत पसरलेला असतो. त्यास क्रांतितेज म्हणतात. तें कधीं कधीं अध्या आकाशापर्यंत पसरलेले दिसतें. तें सूर्याजवळ अधिक तेजस्वी असतें. त्यांचे स्वरूप अजून समजलें नाहीं. पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वीच्या कक्षेच्या किंचित् वाहेरपर्यंत अगण्य अशर्नीचा समूह असावा, आणि त्याजवर सूर्याचा प्रकाश पडून परावर्तन पावल्यामुळे हें तेज उत्पन्न होत असावे. ज्या पदार्थमुळे हें तेज उत्पन्न होतें त्यामुळेच बहुधा बुधाच्या उच्चगतीत फरक पडत असेल.



तारका:

मागील १५ प्रकरणांत आपण बहुधा आपल्या सूर्यमालेचाच विचार केला. आता आपल्या सूर्यासारखे किंवा त्याहून फार मोठे जे असंख्यात सूर्य आकाशांत पसरले आहेत ते यथाशक्ति पाहू.

नुसत्या डोळ्यांनी सहा प्रतींच्या तारा दिसतात. सहा इंच मिंगाच्या दुर्बिणीतून सुमारे १३ प्रतींच्या दिसतात. आणि पृथ्वीवरील अति मोळ्या दुर्बिणीतून १६ प्रतींच्या दिसतात. कोणी तारांच्या २० पर्यंत प्रती केल्या आहेत. एका प्रतींच्या तरेचे तेज खालच्या प्रतीच्या तरेच्या सुमारे २॥ किंवा २॥ पट असें. आणि एका प्रतींच्या तारांची संख्या आकाशांत जितकी आहे तिच्या सुमारे २॥ पट किंवा ३ पट खालच्या प्रतीच्यांची आहे. एका प्रतींच्या सर्व तारा एकत्र केल्या तर वरच्या प्रतीची सुमारे एक तारा होईल. हीं अनुमाने केवळ डोळ्यांनी दिसणाऱ्या तेजावरून बसविलेली आहेत. यामुळे तीं स्थूल आहेत. प्रकाशमापक या नांवाचे यंत्र हळीं निघाले आहे. त्यावरून तेजाचे मान सूक्ष्म समजेते. परंतु त्यावरून तारांच्या प्रती अजून ठरल्या नाहीत.

हळीं फार सूक्ष्म अशीं तारास्थितिपत्रके पुष्कळ झार्ली आहेत. त्यांत सुमारे २० हजार तारांची स्थिति आहे. उत्तरध्रुवापासून दक्षिणकांति २ पर्यंत असणाऱ्या ९ प्रतींच्या तारांचे एक स्थूल स्थितिपत्रक झाले आहे. त्यांत सुमारे ३ लक्ष तारा आहेत. हीं संख्या सुमारे अध्या आकाशांतली आहे. नुसत्या डोळ्यांनी अध्या आकाशांत ३ हजार तारा दिसतात. यावरून नुसत्या डोळ्यांनी जेथे एक तारा दिसते तेथे मध्यम दुर्बिणीतून सरासरी १०० तारा दिसतात.

तारांच्या राशीविषयीं मागें सांगितलेच आहे. युरोपियन नांवांप्रमाणे त्यांच्या आकृति हळीं मुर्कींच दिसत नाहीत असे म्हटले तरी चालेल.

दुर्बिणीतून दिसणाऱ्या असंख्य तारांनी आकाशगंगा झालेली आहे. अशा तारा आकाशगंगेपासून दूरच्या प्रदेशांत थोड्याच आहेत; जसें जसें आकाशगंगेकडे पहात यावें तशा तशा दाट आहेत. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ताराही आकाशगंगेत जास्त आहेत. आकाशगंगेवरीन इतर प्रदेशांतही कोर्ठे कोर्ठे फार दाट तारा आहेत.

**रूपविकारी तारा:**—कांहीं तारांचे तेज नेहमीं एकसारखे नसें; कमजास्त होतें. अशा तारा सुमारे १४३ आहेत. त्यांचा रूपविकार सहज समज-प्यांत येतो अशा २ आहेत. ययाति नामक पुंजामध्ये एक तारा आहे. १८९३ च्या आरंभीं तिचे विषुवांश ३।१।१२ व कांति उ० ४०।३।३।३।६ आहे. हिला अलगोल असे युरोपियन ( मुळचे आरबी ) नांव आहे. तीं साधारणतः दुसऱ्या प्रतीची दिसते. २ दिवस २० तास व ४९ मिनिटे इतक्या कालांत तिच्या रूपांत एकदा फरक होतो. एकदां तेज कमी होऊ लागले म्हणजे सुमारे ३॥ तासांत तीं

चवथ्या प्रतीची होते. सुमारे १५ मिनिटें तशीच राहते. व पुन्हां ३॥ तासांत पूर्ववत् होते. भरणी आणि कृत्तिका ह्यांच्या उत्तरेस ती आहे. ह्या तिर्हीं मिळून एक काटकोनत्रिकोण होतो. त्याचा काटकोनविंदु भरणींत आहे. अलगोल तारा जानुआरीच्या २० व्या तारखेस सात वाजतां मध्यान्हीं येते. आकटोबर पासून चार पांच महिने तिचा रूपविकार पाहण्याची संधि चांगली असते. ह्या (इ० स० १८९३) वर्षी जानुआरीच्या १७ व्या तारखेस मद्रासटाइम सवासात वाजतां हिचें तेज अगदीं कमी झाले होतें. या वरून पुढील वेळा सुमारानें काढितां येतील. हिचा व्यास सुमारे ११ लक्ष मैल आहे. हिच्यापासून तीन लक्ष मैलांवर ८ लक्ष मैल व्यासाची दुसरी एक तारा हिच्या भोवतीं फिरते. यामुळे हिच्या तेजांत फेरफार होतो. ह्या रूपविकारांत थोडा अनियमितपणा दिसून आला आहे. त्यावरून आकर्षणनियमानें गणित करून एका ज्योतिष्यानें नुकतेंच अनुमान केले आहे कीं, ह्या दोन्ही तारा सुमारे १३० वर्षांत त्यांहून फार मोळ्या दुसऱ्या एका तारे भोवतीं फिरतात. ती तारा दिसत नाहीं व तिला प्रकाश नाहीं. मिरा (अद्भुत) या नांवाची दुसरी एक रूपविकारी तारा तिमिंगल पुंजांत आहे. इ० स० १८९३ च्या आरंभीं तिचे विषुवांश २१३५६ आणि क्रांति द०३२१४६ आहे. ही जानुआरीच्या ८ व्या तारखेस सात वाजतां मध्यान्हीं येते. हिचा रूपविकारकाल सुमारे दहा वारा महिने आहे. त्यांत कांहीं दिवस ती नुसत्या डोळ्यांनीं दिसत नाहीं. पुढे दिमुळे लागली म्हणजे सुमारे चाळीस दिवसांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रतीची होते. मग सुमारे दोन महिन्यांत पूर्वावस्था पावते. नौकापुंजांत तिसरी एक तारा आहे. १८९३ च्या आरंभीं तिचे विषुवांश १०४०१५५ आणि द० क्रांति ५९१४१५ आहे. भेद्या १७ व्या तारखेस ही ७ वाजतां मध्यान्हीं येते. हिच्या तेजांत फार विलक्षण फेरफार होतो. परंतु त्याचा काल सुमारे ४६ वर्षे आहे. इ० स० १८३७ पासून ५१६ वर्षे ती पहिल्या प्रतीची झाली होती. त्यांत १८४३ मध्ये तर व्याधाच्या खालोखाल दिसत होती. पुढे कमी होऊं लागून १८६७ मध्ये तर नुसत्या डोळ्यांनीं बहुधा दिसेनाशी झाली. इतर तारांचे फेरफार पुष्कळ होतात. परंतु त्या वारीक असतात. अभिजितच्या आग्रेयीस १५ अंशांवर दोन तारा आहेत. त्यांतली पश्चिमेकडची १३ दिवसांत ४ वेळां बदलते. त्यांत कधीं ३॥ प्रतीची व कधीं ४॥ प्रतीची असते. मृगांतली १३ वी तारा किंचित् बदलणारी आहे.

**नव्या तारा:**—कधीं कधीं पूर्वी दिसल्या नाहींत अशा फार प्रदीप तारा आकाशांत दिसतात, आणि नाहींशा होतात. इ० स १५७२ च्या नोव्हेंबरपासून सुमारे १६ महिने दृष्टपर्वा व शर्मिष्ठा ह्यांच्या मध्ये एक प्रदीप तारा दिसत होती. त्यांत पाऊण महिना तर ती फारच प्रदीप होती, व दिवसास दिसत असे. इ० स० १६०४ च्या सप्टेंबरपासून १६ महिने भुजगधारीमध्ये एक तारा दिसत होती. सुमारे पाऊण महिना ती शुक्राच्या खालोखाल होती. सन १८६६ मध्ये उत्तरसु-

कुट्टांत दुसऱ्या प्रतीची, सन १८७६ मध्ये हंसराशींत तिसऱ्या प्रतीची, व सन १८८९ मध्ये देवयानी पुंजांत आठव्या प्रतीची, अशा तारा दिसत होत्या. ग्रीक, अरब, चिनी इत्यादिकांच्या ग्रंथांत अशा तारांची कांहीं वर्णने आहेत.

ह्या तारा वस्तुतः नव्या नव्हत. फार तेजस्वी नसल्यामुळे किंवा फारच वारीक असल्यामुळे पूर्वी माहीत नसतात, व तेज कमी झाल्यावर वारीक होऊन राहतात किंवा अगदीं वारीक होऊन दिसतनाशा होतात. त्या वस्तुतः रूपविकारी होत. इतरांचा रूपविकार वराच किंवा अगदीं नियमित असतो; ह्यांचा अनियमित असतो, इतकेंच. आपला सूर्य आणि तारा ह्यांची शारीरघटना सामान्यतः सारखीच आहे. सूर्यावर सुमारे दर ११ वर्षांनी फार डाग दिसतात. तेव्हां 'सूर्य' ही एक इतक्या काळांत नियमित रूपविकार पावणारी तारा होय. हा विकार फार थोडा, परंतु कांहीं तरी आहे. इतर तारांच्या स्थितीप्रमाणे त्यांवरही असे डाग दिसत असतील, यामुळे आपल्यास त्या बदलणाऱ्या दिसतात. ज्या तारा अकस्मात् प्रदीप दिसतात त्यांच्या दीपीचे कारण कांहीं निराळे दिसते. डा० हुजिन्स ह्यांने इ० स० १८६६ च्या तरेचे वर्णलेख घेतले. त्यांवरून दिसून आले की त्या तारेच्या पोटांतून अतिशय तस हायडोजन वायु बाहेर पडून त्याची तसता आणि त्यामुळे तरेच्या पृष्ठभागास आलेली तसता यांच्या योगानें ती तारा प्रदीप दिसली. आपल्या सूर्यावर तेजःशृंगे दिसतात ती मुख्यतः हायडोजन वायूच्या उद्भवानांनेच होतात. ह्याप्रमाणेच अतिशय वायु बाहेर पडून तारा अकस्मात् प्रदीप होत असाव्या. कोणाचे असें मत आहे की ग्रह किंवा तेजोमेघ यांचे तारांशी द्वंद्युद्ध होऊन तारा प्रदीप होत असाव्या. सन १८९१ च्या दिसेंवरच्या १० व्या तारेऊन तारेच्या अकाशगंगेत सारथी नामक पुंजांत एक तारा दिसून लागली. ती लहानच म्हणजे पांचव्या प्रतीची होती. परंतु पूर्वी ती कधीं तेथें दिसली नव्हती. पुढे ती दोन महिने किंचित् मोठी होऊन मग लहान दिसून लागली; आणि अप्रिलांत दिसेनाशी झाली. केब्रुआरीपासून तिचे वर्णलेख घेतले तेव्हां असें दिसून आले की ती तारा एकटी नाहीं, वस्तुतः दोन तारा आहेत. आणि त्यांतली एक हैद्रोजन आणि कालशियम् व सोडियम् यांच्या वाफांनी बनलेली आहे; आणि दर सेंकंदास ४२० मैल या वेगानें आपणापासून मार्गे जात आहे. आणि दुसरी तारा हा एक मोठा भौंवर्तीं वरच्याच पदार्थांचे वातावरण आहे; आणि तो दर सेंकंदास ३०० मैलप्रमाणे आपल्याकडे येत आहे. याप्रमाणे गति ४० दिवस एक-सारखी दिसली, यावरून प्रो० हुजिन्स ह्यांचे मत आहे की त्या तारा एकमेकीवर आदक्लून प्रदीप झाल्या असें म्हणवत नाहीं. परंतु वर्णलेख घेऊ लागण्यापूर्वीच त्यांची टक्कर होऊन त्या प्रदीप झाल्या असतील. परस्परांच्या आकर्षणाने अथवा विद्युत्क्षेपाने त्या प्रदीप झाल्या असेही कोणाचे मत आहे. अशा प्रकारच्या आकस्मिक दीपीविषयीं प्रॉकटरचे मत असें आहे की. ज्याचा प्रदक्षिणाकाल ११ वर्षे आहे असा एक लहान केतु आणि त्याचा अनुयायी अशनिसंघ हे आपल्या सूर्यांच्या


अगदीं जवळून जातात, त्यामुळे त्यावर डाग दिसतात. व त्याप्रमाणेच एकादा मोठा धूमकेतु फार काळाने एकादा तारेवर आपटल्यामुळे ती प्रदीप होते. आपला सूर्य कवीं प्रदीप होईल कीं काय अशी शंका येते. परंतु लक्षावधि तारांत एकादी तारा कांहीं वर्षानीं प्रदीप होते, ही गोष्ट मनांत आणलो म्हणजे भयाचें कारण नाहीं.

**तारकायुगमः**—नुसत्या डोळ्यांनी जेथें एक तारा दिसते तेथें दुर्बिणींतून दोन तारा दिसतात अशी पुष्कळ उदाहरणे आहेत. अशा दोन तारांस तारकायुगम अथवा जोडतारा म्हणतात. परिशिष्ट १ यांतील रोहिणींतील चवथी तारा; मृगांतली पहिली, चवथी, पांचवी, सहावी; व्याध; पुनर्वसूंपैकीं पहिली; मधा पांचवी; त्रिशंकु दुसरी; दक्षिणक्षेत्र सातवी; आप; ज्येष्ठा दुसरी (योगतारा) ह्या जोडतारा आहेत. यांत कांहींची जोडी लहान दुर्बिणींनेही दिसते. कांहींची मोळ्या दुर्बिणींनें मात्र दिसते. ज्या तारांच्या जोडीमध्ये १९ विकलांपेक्षां जास्त अंतर आहे त्या नुसत्या डोळ्यांनी एक दिसल्या तरी दुर्बिणींतून फार दूर दूर दिसतात. म्हणून ज्योतिषी त्यांस जोडतारा म्हणत नाहींत. हछ्या सुमारे सहा हजार जोडतारांचा शोध लागला आहे. फार थोड्या अंतराने असणाऱ्या जोडीचा वास्तविकच कांहीं संबंध आहे कीं काय हें सर्वांविषयीं निश्चयाने सांगतां येत नाहीं. कांहीं जोड्या पृथक्यापासून एका सरळ रेषेंत असतात म्हणून मात्र तशा दिसतात. परंतु ज्या ज्या जोडीमध्ये फार थोड्या विकलांचे अंतर आहे तिचा कांहीं तरी भौतिक संबंध असावा असें दिसते. हा संबंध कांहींचा अनुभवास आलेला आहे. त्यांतल्या तारा आपल्या गुरुत्वमध्याभेंवर्तीं प्रदक्षिणा करितात. अशा जोडीस मिथुनमाला म्हणतात. सुमारे १२ मिथुनमालांचा प्रदक्षिणाकाल निश्चित झाला आहे. तो सुमारे २९ पासून १०० वर्षेपर्यंत आहे. कांहींचा शेंकडो वर्षे असेल. ज्या जोडीचा प्रदक्षिणाकाल थोडा आहे ती फारच निकट आहे. व्याधाच्या वास्तव गतीमध्ये कांहीं अनियतता दिसते. त्यावरून त्याच्या जवळ एकादी तारा आहे असें अनुमान करून तिची कक्षा आणि प्रदक्षिणाकाल ज्योतिष्यांनी गणिताने काढिला. त्यावर बरींच वर्षे ती तारा कोणास दिसली नाहीं. परंतु १८६२ मध्ये १८ इंच मिंगाच्या दुर्बिणींतून ती दिसली. तेव्हां ती गणिताने वर्तविलेल्या स्थर्कींच व्याधापासून १० विकलांवर होती. पुनर्वसूच्या चवथ्या तारेजवळ एक 'सहचरी' आहे असें अनुमान आहे.

कांहीं तारा तिहेरी व कांहीं चव्हेरी आहेत. युग्मांतली एक अथवा दोन्ही तारा स्वतः युग्म असल्यामुळेच अशीं बहुतेक त्रिके आणि चतुष्के झालीं आहेत.

**तारकागुच्छः**—दुर्बिणींतून फार बारीक तारा दिसतात, त्या सर्वत सारख्या पसरलेल्या नाहींत. त्यांचे बहुधा दाटपुंज झालेले आहेत त्यांस आपण तारकागुच्छ म्हणून. कृत्तिका नक्षत्र हा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा गुच्छ होय. त्यांत ६ किंवा ७ तारा दिसतात. परंतु दुर्बिणींतून पाहिलें तर ९० पासून १०० किंवा अ-

धिकही दिसतात. ज्या गुच्छांत फार दाट व फार बारीक तारा असतात तो नुसत्या डोब्यांनी लहानसा धुराचा पटा किंवा ढग दिसतो. पुष्यनक्षत्राच्या पश्चिमेस ३।४ अंशांवर असा एक गुच्छ दिसतो. त्याचे विषुवांश ८।२० व क्रांति उ० २।०।१० आहे. ययाति पुंजांत एक गुच्छ आहे. त्याचे विषुवांश २।१० व क्रांति उत्तर ५७ आहे. तो जानेवारीच्या सातव्या तारखेस ७ वाजतां मध्यान्हीं येतो. मूळांच्या तिसऱ्या तारेजवळ एक गुच्छ आहे. चित्रांक १६ यांत एक तारकागुच्छ



दिला आहे. दक्षिणक्षीतील पांचवी तारा आणि तिच्या उत्तरची सुमारे १९ अंशांवरील एक तारा ह्या दोहोर्च्या मध्यावर एक बारीक तारा दिसते, तिच्या भोवतीं खुरकट दिसते तोच हा गुच्छ होय. सगळ्या आकाशांत इतका दाट, विस्तृत, आणि रम्य गुच्छ दुसरा नाहीं. त्यांत तारा खरोखरच असंस्थात आहेत. तथापि त्या सर्व मिळून नुसत्या डोब्यांनीं चवथ्या प्रतीची एक तारा दिसते. याव-

चित्रांक १६—अतिमनोहर तारकागुच्छ.

(विषुवांश १३।२। क्रा. द. ४६।५२.) किंती बारीक असेल ह्यांने अनुमान होतें. आणि वस्तुतः त्या आपल्या सूर्यासारख्या किंवा त्याहून मोळ्या आहेत हें मनांत येऊन मनथक होतें.

**तेजोमेघः**—अगदीं स्वच्छ आकाशांत नुसत्या डोब्यांनीं पांढऱ्या मेघासारखे किंवा आकाशगंगेसारखे तेजाचे लहान लहान पुंज दिसतात. दुर्विणीतून पाहिलें तर त्यांतले कांहीं तारकागुच्छ असतात. एका दुर्विणीत जो नुसता ढग दिसतो तो तिच्याहून मोळ्या दुर्विणीत तारकागुच्छ दिसतो. परंतु अशा प्रकारच्या कांहीं पुंजांचे वर्णलेख वेतल्यावरून दिसून आले आहे कीं ते अतिप्रदीप वायूचे किंवा वाफांचे स्वयंप्रकाशपुंज आहेत. ह्यांस आपण अभिमेघ किंवा तेजोमेघ म्हणून. अशा सुमारे ९ हजार तेजोमेघांचा शोध लागला आहे. कांहीं तेजोमेघांचा आकार ग्रहांसारखा वाटोळा असतो; त्यांस ग्रहाकार तेजोमेघ म्हणतात. कांहीं आवर्तीकार (भौंवऱ्यासारखे) व कांहीं वलयाकार (अंगठीसारखे) असतात. कांहींचे आकार अनियमित असतात. एकादा तेजोमेघ एकाद्या तरेच्या भोवतीं पसरलेला असतो.

देवयानी पुंजांत एक तेजोमेघ आहे. अर्धपारदर्शक शिंगांतून दिवा दिसावा तसा तो नुसत्या डोब्यांनीं दिसतो. त्याचे विषुवांश २।०।३९ व क्रांति उ० ४० आहे. अभिनितच्या आशेयीच्या दोन तारांमध्यें वलयाकार तेजोमेघ आहे. नौकापुंजांतली रूपविकारी तारा मार्गे सांगितली ती, आणि मृगांतली ८ वी व ९ वी यांच्या भोवतीं एकेक तेजोमेघ आहे. कृत्तिकांतील चवथ्या तरेच्या दक्षिणेस एक आहे.

फार प्रसिद्ध असा एक तेजोमेघ पुढील पानावर चित्रांक १७ ह्यांत दाखविता.

ला आहे. मृगाच्या पोटांतील वाणाच्या दक्षिणेस इ लहान तारा आहेत. (त्यांस युरोपियन लोक ओरायनची तरवार म्हणतात) त्यांतील मध्यव्या तारेच्या म्हणजे परिशिष्टांतील मृगापैकीं सहाव्या तारेच्या भोंवतीं हा तेजोमेघ आहे. असा तेजस्वी आणि चित्रविचित्र तेजोमेघ उत्तर गोलार्धात नाहीं. नुसत्या डोळ्यांनीं देखील पूर्वोक्त



चित्रांक १७—मृगांतील तेजोमेघ.

तारेभोंवतीं तेजोमेघाचा भास होतो. हल्हीच्या अति मोळ्या दुर्बिणींतून ह्यांत शें-कडो तारा दिसतात. तथापि वर्णलेखावरून दिसून आले आहे कीं तो घन पदार्थ नाहीं, तसेवायु आहे. व त्यांत हायझेजन व नायट्रोजन ह्या दोन वायूंचे मिश्रण आहे.

**तारांची गतिः**—वर्णलेखकयंत्रानें खस्थ ज्योतींची भौतिक घटना समजूं लागली आहे, तसेच तें दुसऱ्या एका महत्त्वाच्या शोधाचें साधन झालें आहे. कमजास्त तिर्यक रेषेने कांहीं तारा आपल्याकडे येत आहेत, व कांहीं आपल्यापासून दूर जात आहेत. काटकोणत्रिकोणाच्या कर्णंरेषेने होणारी त्यांची गति आपल्यास त्याच्या दोन बाजूंतून दिसते. म्हणजे एक आकाशांत आडवी दिसते आणि दुसरी तारांकडे पाहण्याची आपली जी दिशा म्हणजे दर्शनरेषा तीत अनुभवास येते. यांपैकीं आडवी म्हणजे आकाशांत पूर्वपश्चिम किंवा कोणत्या तरी दिशेस दिसणारी गति दुर्बिणीनें पुष्कळ वर्षें समजली आहे. तिला वास्तवगति म्हणतात. ती कांहीं तारांची वर्षीत ४ पासून ७ विकला आहे. आणि बहुतेक तारांची शंभर वर्षात थोड्याशा विकला आहे. ही गति सर्व तारांची एका नियमानें होत आहे असें नाहीं. तिचीं मानें आणि दिशा निरनिराक्या आहेत; आणि ती सरक्करेषेत

आहे. तारा जर कक्षांत फिरत असतील तर त्या कक्षांची वक्रता गेल्या २०० व-षांत मुळींच दिसून आली नाही. ही गति कांहीं तारापुंजांची मात्र वहुतेक सारखी आहे. उदाहरणार्थ, कृतिका आणि रोहिणी यांच्या मधील सर्व तारांची वास्तवगति समान आहे. तर्सेच, सप्तष्ठीपैकीं मरीची आणि क्रतु हे खेरीज करून पांचांची समान आहे. दर्शनरेषेतली गति वर्णलेखकयंत्रानें सुमारे ३० स० १८६९ पासून समजू लागली आहे. कांहीं तारा दर सेकंदास ४०।९० मैल वेगानें आपल्याकडे येत आहेत व कांहीं १९।२० मैल वेगानें आपल्यापासून दूर जात आहेत. यांत व्याधाच्या गतींत चमत्कार दिसून आला आहे. प्रथम दर सेकंदास सुमारे २० मैलप्रमाणे त्याचें निर्गमन होत होतें. परंतु तो वेग कमी होत जाऊन आतां त्याचें आगमन होऊं लागले आहे.

इतर ताराप्रमाणे आपल्या सूर्यासही गति आहे. सुमारे विषुवांश १७।२।४० क्रांति उ० ३५।५६ या विंदूकडे म्हणजे शौरिनामक पुंजांतील एका विंदूकडे आपला सूर्य सपरिवार चालला आहे. ही गति फार थोडी म्हणजे शंभर वर्षात सुमारे ३७ विकला आहे. दर सेकंदास तो ३।४ मैल जातो असे कोणाचें मत आहे; कोणाच्या मतें त्याची गति यापेक्षां जलद आहे. सूर्य निकडे चालला आहे तिकडील तारा आपणाकडे येत आहेत व उलट दिशेच्या दूर जात आहेत असे सामान्यतः दिसून आले आहे. म्हणजे आपल्या सूर्याच्या गतीमुळे त्यांस गति दिसते. परंतु त्यांची सर्वच गति भासमान नाही; तिचा कांहीं अंश वास्तव आहे असे सिद्ध झाले आहे.



## विश्व.

आतां आपण विश्वाचा विस्तार, त्याची संस्था आणि उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांचा यथाशक्ति विचार करूळ. हा विचार कल्पनातरंगांबोरोवर वाहत जाऊन करावयाचा नाही; तर वेधांवरून अनुभवास आलेले वास्तवार्थ आणि सांप्रत निर्विवाद ठरलेले भौतिकशास्त्राचे सिद्धांत यांस अनुसरून करावयाचा.

विश्व अनंत आहे ही कल्पना फार प्राचीन काळापासून आहे. परंतु त्या अनंतत्वाविषयीं वास्तविक ज्ञान ३ हजार वर्षांपूर्वी अगदीं संकुचित होतें. ज्याने आपल्या गांवाखेरीज दुसरा गांव पाहिला नाहीं अशा मुलाला लहानपणीं कोणी सांगितलें कीं, पृथ्वी फार मोठी आहे तरी त्याला त्या विस्ताराची कल्पना जितकी होईल त्यापेक्षां त्याने दहा पांच गांव पाहिल्यावर जास्त होईल. शेंगन्नास कोस प्रवास केल्यावर तो विस्तार त्याचे मनांत अधिक ठसेल, आणि मोठेपणीं एकादा देश पाहिल्यावर तर त्याची कल्पना खरी त्याच्या मनांत येईल. आतां ही तरी कल्पनाच्च होय. प्रत्यक्षज्ञान नव्हे. तरी आपण पाहिलेल्या देशाच्या अमुक पट पृथ्वी आहे असें समजलें असतां तुलनेने पृथ्वीच्या विस्ताराचें ज्ञान वास्तविक होईल. याप्रमाणेंच विश्वविस्ताराची गोष्ट आहे. चंद्रसूर्यांच्या अंतराचें ज्ञान कांहिंच नव्हतें, आणि ते व सर्व तारा सारख्याच उंचीवर आहेत अशी समजूत होती, तेव्हां विश्वविस्ताराची कल्पना ती किती असणार? सूर्यादिकापेक्षां नक्षत्रें अधिक अंतरावर आहेत एवढे समजलें तरी कल्पना फारशी वाढली असें नाहीं. सूर्यमालेतील ग्रहांच्या गतिस्थितीचें ज्ञान आमच्या देशांतील व ग्रीस देशांतील लोकांस झालें, तेव्हां विश्वविस्ताराची कल्पना पुष्कळ वाढली. परंतु त्या वेळीं चंद्राचें अंतर बरोवर समजलें होतें, आणि ग्रहांचीं अंतरें सापेक्ष समजलीं होतीं, तरी ग्रहांच्या वास्तविक अंतराचें ज्ञान नव्हते. मग तारांच्या अंतराचें कोठाचें? आमच्या ज्योतिषशास्त्रांत पृथ्वीपासून सूर्यांचे अंतर सुमारे ६९०००० योजनें आहे आणि ह्या योजनाचें मान ९ मैल आहे. म्हणजे सूर्यांचे अंतर सुमारे ३४॥ लक्ष मैल झालें. आणि तारांचें अंतर ह्याच्या ६० पट मानिले आहे. ग्रहांच्या महत्त्वाविषयीं तर तेव्हां कांहिंच कल्पना नव्हती. दिग्देशकाल या त्रिप्रश्नांचा विचार आमच्या ज्योतिषांत आहे. यांपैकीं काळाच्या अनंतत्वाची कल्पना आमच्या सर्व ग्रंथांत पुष्कळ विस्तृत आहे.


तारा आपल्या सूर्यासारख्या स्वयंप्रकाश आहेत व सूर्यमालेच्या बाहेर फार दूर आहेत असें कोपनिकसानें दाखविलें तेव्हांपासून ज्योतिष्यांचें लक्ष्य विश्वसंस्थेच्या विचाराकडे लागलें. तरी कोपनिकसासही तारांच्या अंतरांची कल्पना नव्हती. आपला सूर्य हा विश्वाचा मध्य आहे व तारा त्यापासून सारख्या अंतरावर आहेत असें त्याचें मत होतें. आकाशगंगा जी दिसते त्या वस्तुतः तारा आहेत असें गॅलिलियोने दुर्बिणीच्या साहाय्यानें दाखविलें; व आपला सूर्य हा तारांपैकीं एक आहे तो त्या सर्वांचा मध्य नव्हे, असें केढरनें दाखविलें; तेव्हांपासून विश्वसं-

स्थचा खरा विचार सुरु झाला; आणि कांट म्हणून तस्वीरेता इ० सन १७६० च्या सुमारास झाला तो, व प्रजापतीचा शोध लावणारा विल्यम हर्शल ह्यांच्या वेळेपासून तो फलदूप होऊं लागला. सूर्याचे अंतर या सुमारासच पुष्कळ सूक्ष्म-पणे समजले; व त्याच्या योगानें ग्रहांचेही समजले. ग्रहांच्या महत्त्वाचे वास्तव-ज्ञानही यापूर्वी थोडीच वर्षे म्हणजे न्यूटन पासून होऊं लागले होते.

दूरस्थ अगम्य पदार्थाची अंतरे लंबनाच्या योगाने काढितात. एकादा प-दर्थ दोन स्थानांपासून पाहिला असतां त्याच्या दिशेमध्ये जो फरक होतो तो, म्हणजे त्याच्या दर्शनरेषांमध्ये जो कोन होतो, तें लंबन. हें लंबनाचे सामान्य लक्षण होय. जसें जसें अंतर जास्त तसें तसें लंबन कमी होते. आगगाडीतून चालले असतां जवळचीं झाडे आपल्या समोरून लवकर जातात. दूरचीं तितकीं लवकर जात नाहीत; त्यांचे लंबन कमी असते; त्यांची दिशा लवकर बदलत नाही. सूर्यमालेंतील तेजे पृथ्वीच्या मध्यविंदुतून आणि पृष्ठभागावरून पाहिलीं असतां त्यांच्या दर्शनरेषांत जो कोन होतो त्यास त्यांचे लंबन म्हणतात. त्या ज्योतीवरून पृथ्वीची त्रिज्या पाहिली असतां लंबना. एवढी दिसेल. सूर्याचे वैषुवक्षितिजलंबन सुमारे १८५ आहे. सूर्यावरून पृथ्वीची त्रिज्या तिच्या कक्षेमध्ये या लंबना इतकी दिसेल. आणि पृथ्वीच्या त्रिज्येची लांबी माहीत असली म्हणजे तिजवरून तिच्या कक्षेची त्रिज्या म्हणजे सूर्याचे अंतर निवेल. आगगाडीतून एकदोन मैल गेले तरी फार दूर ने डोंगर वगैरे दिसतात त्यांचे स्थान बदललेले दिसत नाही. त्याप्रमाणे पृथ्वीच्या एका टोंकापासून दुसऱ्या टोंकापर्यंत गेले तरी तारांचे स्थान पालटत नाही. म्हणजे त्यांचे लंबन काढण्यास पृथ्वीची त्रिज्या कांहीं उपयोगी नाही. पृथ्वीच्या कक्षेच्या दोन टोंकांपासून तारा पाहिल्या तर मात्र त्यांचे स्थान थोडेसे पालटलेले दिसते. म्हणून तारांचे लंबन म्हणजे त्यांवरून पृथ्वीच्या कक्षेची त्रिज्या जेवढी दिसते तें होय. हेंही लंबन फक्त सुमारे १९२० तारांचे निघाले आहे आणि तें पृथ्वीला जी तारा फार जवळ आहे असे मागे सांगितले तिचे मात्र १ विकला किंवा याहून किंचित् कमजास्त आहे. वाकीच्यांचे अर्धी किंवा पाव विकला किंवा त्याहूनही कमी आहे. वाकीच्यांचे लंबन निघत नाही. तारांचे अंतर मैलांनी सांगण्यास फार कठिण पडते. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर हा मानदंडही येथे फिका पडतो. म्हणून तें सांगण्यास प्रकाशाची गति हा मानदंड योजितात. ज्या प्रकाशाला सूर्यपासून पृथ्वीवर येण्यास < मिनिटे पुरतात त्यास अतिनिकट तारेपासून पृथ्वीवर येण्यास ३॥ वर्षे लागतात. आपल्या सूर्याचे विवरूणाच्या कक्षेपर्यंत पसरलेले असते तरी तें त्या तारेवरून तेजस्वी शुक्राएवढे मात्र दिसले असते! पाऊण सेकंदांत पृथ्वीप्रदक्षिणा करील इतका वेगवान कोणी प्राणी सूर्यावरून निघाला तर तो सूर्यमालेंतील शेवटचा ग्रह वरुण यास एका दिवसांत गांठील. परंतु पुढे त्यास २० वर्षे पर्यंत ओसाड प्रदेशांतून चालावै लागेल, तेव्हां मग त्यास पृथ्वीला अतिनिकट अशी तारा भेटेल! तारांच्या अंतराविषयांची असा

अजमास केळा आहे कीं पहिल्या प्रतीच्या तारेपासून पृथ्वीवर प्रकाश येण्यास स-रासरी १९ वर्षे लागतात. दुसऱ्या प्रतीच्या तारेवरून २८ वर्षे, तिसऱ्या प्रतीच्यावरून ४३ वर्षे व १२ व्या प्रतीच्यांवरून ३५०० वर्षे लागतात. चित्रांक १८ हा विश्वांतील तारांचा पट आहे. पहिल्या ५।६ प्रतीच्या तारांचीं एथर्वीपासून अंतरे हीं त्यांतील दोन तारांच्या अंतरा इतकीं आहेत. म्हणजे ह्या नकाशांतील एका तारेपासून दुसरी पर्यंत जाण्यास प्रकाशास २०० वर्षे लागतात !

विल्यम हर्शल व त्याचा मुलगा जॉन हर्शल यांच्यासारखे वेधकार त्यांच्या पूर्वीं तर झाले नाहीतच; किंवहुना आजपर्यंतही कोणी झाले नाहीत. ह्या दोघांनी विश्वाची खानेसुमारी केली असें म्हणण्यास चिंता नाहीं. हर्शलचे मत प्रथम असें होतें कीं आकाशांत तारा सर्वत्र सारख्या पसरलेल्या आहेत. अर्थात् ज्या दिशेंत जास्त तारा दिसतील तिकडे त्या जास्त अंतरापर्यंत पसरलेल्या आहेत. आकाशगंगेशीं लंब अशा रेषेंत तारा थोड्या दिसतात यावरून तिकडे विश्वफार लांब पसरलेले नाहीं. या गोष्टीस अनुसरून त्याच्या मतें विश्वरचना सामान्यतः ज्याच्या मध्यभागीं गोलाचा मध्यविंदु आहे अशा एका गोलखंडासारखी आहे. म्हणजे गाडीच्या चाकाच्या धांवेच्या आंतला सर्व भाग भरीव असतां जशी आकृति दिसेल तशी आहे. आकाशगंगेचा जो पट आकाशांत सामान्यतः दक्षिणोत्तर दिसतो त्याच्या दिशेंत तो गोलखंड आहे. आकाशगंगेशीं लंब अशा पातळीने तो मध्यावर कापिला असतां जो छेद होतो तो चित्रांक १८ यांत आहे. त्यावरून हर्शलच्या मतें विश्वरचना करशी आहे हें समजेल. चित्राच्या मध्यभागीं कोठें तरी आपला सूर्य आहे. व एका बाजूस २ फांटे दिसतात ते श्रवण नक्षत्राच्या उत्तरेस आकाशगंगेत २ फांटे फुटून दक्षिणेस गेलेले दिसतात ते होत. एथर्वीपासून पहिल्या प्रतीच्या तारेचे सरासरी जें अंतर, म्हणजे १९ चित्रांक १८—विल्यम हर्शलच्या मते विश्वसंस्था.




सतां विश्वाच्या गोलखंडाची जाडी १९९ मार्पे आणि व्यास ८५० मार्पे आहे. म्हणजे प्रकाशास विश्वाच्या अगदीं शेवटापासून पृथ्वीवर येण्यास सुमारे ६५०० वर्षे लागतात; विश्वाच्या एका टोंकापासून दुसऱ्या टोंकापर्यंत व्यासाच्या दिशेने जाण्यास १३ हजार वर्षे लागतात आणि जाडीच्या दिशेने जाण्यास अडीच हजार वर्षे लागतात! वाचकांनी ह्यांचे सेकंद करून दर सेकंदास १८९००० मैलप्रमाणे विश्वविस्तार काढावा. आकाशांत तारा सर्वत्र सारख्या नाहीत; आकाशगंगेच्या दोन्ही बाजूंसही कोठे कोठे फार दाट तारकागुच्छ आहेत; व आकाशगंगेतही कोठे पिंडारे आहेत. तेव्हां तारांच्या तेजांवरून विश्वविस्तार काढिला असतां तो अधिक निर्देष होईल, असे पुढे हर्शल द्वास दिसून येऊन तो तशा दृष्टीने वेध घेऊ लागला. तेव्हां त्यास दिसून आलं की पहिल्या प्रतीच्या तारेच्या ९०० पट अंतरापलीकडे आपल्या दुर्विणीची शक्ति चालत नाहीं. म्हणजे त्याच्या पलीकडे तारा आहेतच, परंतु त्या दिसत नाहीत. या शोधावरून विश्वरचनेचे स्वरूप त्याच्या मते बदलले नाहीं. उलटा विश्वाचा विस्तार पूर्वी अनुभित केल्याच्या दुपटीहून जास्त आहे, म्हणजे विश्वाच्या एका टोंकापासून आपल्याकडे प्रकाश येण्यास १४ हजार वर्षे लागतात, असे दिसून आलं. ही संख्या फार दिसते. तथापि हे मत पूर्वीच्या मतापेक्षां निर्देष होय. परंतु सर्व तारांचे तेज सारखे आहे, कमजास्त अंतरामुळे ते जास्तकमी दिसते, हा नियम सर्वांशी खरा नव्हे. चवथ्या प्रतीच्या तारेहून पांचव्या प्रतीची एकादी तारा जवळ असेल. तथापि सामान्यतः तो नियम खरा मानण्यास हरकत नाहीं. आणि सर्व तारांचीं अंतरे प्रत्यक्ष काढतां येईपर्यंत त्याच नियमांचे अवलंबन केले पाहिजे. प्रॉक्टरचे मत असे आहे की विश्वाचा विस्तार व त्याचा आकार हर्शलाने दाखविल्याप्रमाणे नाहीं. कांहीं निरनिराळ्या तारासमूहांची वास्तवगति समान आढळते यावरून त्या त्या तारा मिळून एके क समुदाय अशा अनेक समुदायांनी आकाशगंगा झालेली आहे. तथापि विश्वाच्या एका टोंकापासून दुसऱ्या टोंकापर्यंत जाण्यास प्रकाशास हजारो वर्षे लागतात, याविषयीं सर्व ज्योतिष्यांचे एकमत आहे. प्रॉक्टरच्या मताप्रमाणे कांहीं कांहीं तारांचे समूह परस्परसंबद्ध असतील असे जोडतारांवरून दिसते. परंतु याबद्दल जास्त शोध झाले पाहिजेत.

वरील विचारांत तेजोमेघांचा विचार आला नाहीं. दोघां हर्शलांनी सुमारे पांच हजार तेजोमेघांचा शोध लाविला आहे. जेथे तारा फार दाट तेथे तेजोमेघ अगदीं थोडे, आणि तारा फार पातळ तेथे दाट आहेत. आकाशगंगेच्या मध्यापासून दोहोंकडे पंधरा पंधरा अंश असा तीस अंशांचा पट्ठा सगळ्या आकाशांत पसरलला घेतला तर त्यांत आकाशाच्या एकंदर क्षेत्राचा सुमारे चतुर्थांश येतो. यांत एकंदर तारांपैकीं  $\frac{1}{4}$  आहेत व एकंदर तेजोमेघांपैकीं फक्त  $\frac{1}{4}$  आहेत. इतर प्रदेशांत  $\frac{1}{4}$  तारा व  $\frac{1}{4}$  तेजोमेघ आहेत.

पूर्वीच्या ज्योतिष्यांची मते व आजपर्यंतचे शोध इत्यादि सर्व गोष्टींचा विचार करून न्यूकॉब नामक अमेरिकेतील ज्योतिष्यांने विश्वसंस्थेविषयीं अशीं

अनुमानं केली आहेतः—दुर्बिणींतून दिसणाऱ्या बहुतेक तारा आकाशगंगेच्या दिशेत असणाऱ्या गोलखंडांत आहेत. त्या गोलखंडाचा व्यास जाडीच्या सुमारे आठ पट आहे. या प्रदेशांत तारा सर्वत्र सारख्या दाट नाहींत. त्यांचे बहुधा निरनिराळे अनियमित समुदाय आहेत. त्यांच्या मर्यादा स्पष्ट नाहींत. आणि त्यांच्यामध्ये थोडी बहुत रिकामी जागा आहे. या समुदायांत तारांची संख्या दोन पासून ह-जारोपर्यंत आहे. व कांहीं लहान लहान समुदाय मिळून मोठे समुदाय झाले आहेत. आपली सूर्यमाला बहुधा ह्या प्रदेशाच्या मध्यभागीं आहे म्हणून आपल्यास सर्व दिशांस बहुधा सारख्याच दाट तारा दिसतात. आपल्यास दृष्ट हजार तारा नुस-



चित्रांक १९.—विश्वसंस्था.

त्या ढोक्यांनीं दिसतात त्यांतील कृत्तिका, अरुङ्घतीकेश वगैरे कांहीं गुच्छ खेरीज करून वाकी तारा आकाशांत सारख्या पसरल्या आहेत. विश्वाचा आकार वर सांगितलेल्या गोलखंडासारखा अगदीं वरोबर आहे असे नाहीं; तें त्यांचे साधारण स्वरूप झालें. त्यांत मध्ये ज्या भागीं फार दाट तारा आहेत तो आकाशगंगाप्रदेश होय. याच्या दोहों बाजूंस फारच पातळ तारा आहेत. त्या बाजूंस त्या आकाशगंगाप्रदेशाच्या व्यासा इतक्या लांब पसरलेल्या नाहींत. तितक्या लांब कांहीं असल्यास फारच थोड्या आहेत. गोलखंडाच्या दोहों बाजूंस तेजोमेघ (अग्निमेघ) प्रदेश आहे त्यांत तारा फार कचित् आहेत. आकाशगंगाप्रदेशाकडे यावें तसें तेजोमेघ पातळ आहेत. ही रचना चित्रांक १९ यांत दाखविली आहे.

\* उत्तराफलगुनी आणि स्वाती यांच्या मध्ये हा गुच्छ आहे.

तारासमूहाच्या रचनेविषयीं निश्चिपतणे कांहीं सांगतां येत नाहीं. म्हणून चित्रांत ते कसे तरी दाखविले आहेत. आकाशगंगाप्रदेशांतले तारासमूह तिच्या व्यासाच्या दिशेत सर्वत्र सारखे दाट पसरले आहेत किंवा एकाच्या वल्यासारखे आहेत; म्हणजे मागें सांगितल्या चाकाच्या धावेच्या मध्यली सर्व जागा तारांनी भरलेली आहे, किंवा मध्यें आपला सूर्य व त्याच्या भोवतालीं कांहीं तारा असून भोवतालीं कांहीं रिकामी जागा आहे, व तिच्या भोवतालीं दाट तारा आहेत; याविषयीं अद्यापि शंका आहे. आकाशगंगेच्या बाहेरच्या प्रदेशांत कांहीं दाट तारागुच्छ दिसतात ते व तेजोमेघ हे दुसऱ्या जगांतले असावे असें कांहीं काळामागें कोणाकोणाचें मत होतें. परंतु आपल्यास हलीं दुर्बिणीतून जेवढे दिसतें तेवढे सर्व एकाच जगांतले आहे आणि ते सर्व चित्रांक १९ यांत दाखविलेल्या प्रदेशांत आले आहे असा निर्णय सांप्रत झाला आहे. मग आपल्या दृष्टीच्या बाहेर आणखी जगें असलीं तर नकळे.

विश्वसंस्थेविषयीं सांप्रत जो थोडा-बहुत मतभेद आहे तो तारांचीं वास्तवतेने किती आहेत, म्हणजे सर्व तारा सारख्या अंतरावर असत्या तर तेजांच्या प्रती कशा झाल्या असत्या याविषयीं ज्ञान बरोबर नाहीं, म्हणून आहे. परंतु कांहीं तारांचीं अंतरें बरोबर समजलीं आहेत, त्यांच्या तेजांची तुलना केल्यावरून ह्या गोष्टीचा कांहींसा निर्णय झाला आहे. व त्यांत आपल्या सूर्याहून इतर तारांचे तेज व महत्त्व करं आहे हेंही समजले आहे. ब्रह्महृदय ही तारा पहिल्या प्रतीच्या तरेचा उत्कृष्ट नमुना आहे. ती त्यांचे मध्यम मान दाखविते. आपला सूर्य हल्ळीच्या २३६००० पट अंतरावर नेला तर ब्रह्महृदयेसारखा दिसेल. परंतु पहिल्या प्रतीच्या पुष्कर तारा ह्याच्या चौपट किंवा पांचपट अंतरावर आहेत. तितक्या अंतरावर आपला सूर्य नेला तर तिसऱ्या किंवा चवथ्या प्रतीच्या तारे एवढा दिसेल. तारांच्या वास्तव तेजांच्या सुमारे आठ दहा प्रती असाव्या, व लहान तारांच्या हजारो पट मोठ्यांचा प्रकाश असावा, असें दिसतें. आणि अशा भेदामुळे विश्वविस्तार निश्चयानें सांगतां येत नाहीं.

चंद्र पृथ्वीभोवतीं फिरतो, पृथ्वी सूर्यभोवतीं फिरते, तसा आपला सूर्य व त्याच्यासारखे तारारूपी अनंत सूर्य दुसऱ्या एका महासूर्यभोवतीं फिरत असतील असें मनांत येतें. सूर्यमालेंतले सर्व ग्रह व उपग्रह क्रांतिवृत्ताच्या जवळून फिरतात, तसा सर्व तारा आकाशगंगेच्या पातळीत एका मध्यविंदूभोवतीं फिरत असतील असें कांटचे मत होतें. परंतु असा महासूर्य असेल तर तो इतका मोठा असला पाहिजे कीं तो दिसल्यावांचून रहावयाचा नाही. परंतु असा एकादा पदार्थ दिसत नाहीं; आणि तारांच्या गांते अगदीं अनियमित आहेत. यावरून सर्व तारांचा एक मध्य नाहीं. तारांच्या निरनिराळ्या माला एकेका महासूर्यभोवतीं फिरत असतील व ते सूर्य फार मोठे परंतु अप्रकाशित आहेत, असें कांटच्या नंतर लांबर्ड म्हणून एक तत्त्ववेत्ता झाला त्यांचे मत होतें. परंतु तारांचा समुदाय दिसत असून त्यांच्याहून फार मोठा त्यांचा महासूर्य हा तेजस्वी नसल्यामुळे दिसत नाहीं असें असणे संभवत

नाहीं. कांहीं तारासमूहांची गति सारखी दिसते खरी, तरी आजपर्यंतच्या वेधांवरून ते समूह एकेका मध्याभींवर्तीं फिरत असतील असें दिसून येत नाहीं. शिवाय आकाशांत एकेकच्या पसरलेल्या कांहीं तारा आहेत त्यांच्या गतीमध्यें कांहींचे नियम दिसून येत नाहीं. तेव्हां निरनिराक्ष्या माला असणेही संभवत नाहीं. तारांच्या अंगीं गति आहे ती नसती तर त्या सर्व एके ठिकाणी येऊन एकदम विश्वाचा लय झाला असता. असें होणार नाहीं इतकी त्यांच्या अंगीं गति आहे असें मत सांप्रत आहे. परंतु अलगोल ही तारा एका अदृश्य महासूर्याभींवर्तीं फिरते असें एका ज्योतिष्यांनें आपल्या मतें नुकतेंच सिद्ध केलें आहे. व्याध आणि त्याची सहचरी तारा यांच्या गतीमध्यें अनियमितपणा दिसूं लागला आहे व दर्शनरेषेतली व्याधाची गति बदलली आहे. तेव्हां त्यास उपाधि करणारा एकादा अदृश्य महासूर्य आहे कीं काय अशी शंका येऊ लागली आहे. सारांश सूर्यमालेंत जशी ईश्वराची योजना व्यवस्थित दिसते तशीच तारामध्यें कांहीं आहे कीं काय याचा निर्णय काळांतरांनें होईल तर नकळे.

विश्वरचनेमध्यें जें एके प्रकारें सादृश्य दिसून येतें त्यावरूनच तारा आपल्या सूर्यसारख्या असतील असें कांहीं वर्षापूर्वी अनुमान होतें. परंतु वर्णलेखकयंत्रावरूनही तारांची भौतिकघटना सामान्यतः आपल्या सूर्यसारखी आहे असें दिसून आलें आहे. कांहीं तारा आपल्या सूर्याहून फार मोठ्या आहेत. कांहीं त्याच्याएवढ्या आहेत व पुष्कळ तारा त्याहून लहान आहेत. आपल्या सूर्यवर जसे डग दिसतात तसे कांहींवर अतिशय आहेत, व त्यामुळे त्या कधीं दिसतात कधीं दिसत नाहींत. आणि कांहीं तर जणु काय त्यांच्या निर्माणाचा हेतु पूर्ण झाल्यामुळे नष्टवीर्य आणि नष्टेज होऊन राहिल्या आहेत.

सूर्यमालेंतील ज्योतींच्या गति इत्यादिकांविषयीं आपलें ज्ञान इतके सूक्ष्म आहे कीं रुपयांत दमडी इतकीही कसर नाहीं म्हटलें तरी चालेल. त्यांच्या भौतिक घटनेविषयींही वरीच माहिती आहे. परंतु याच्या पलीकडल्या तारामंडलांविषयीं आपलें ज्ञान तितके सूक्ष्म नाहीं, व तें थोडें आहे. तथापि विश्वविस्तार व विश्वसंस्था यांविषयीं जीं अनुमाने आहेत, त्यांत रूपयांत आण्याइतकी चूक असली तर असेल. कांहीं गोटींत कडाचित् यापेक्षां जास्त चूक असेल, तरी सामान्यतः तें ज्ञान पुष्कळ कांहीं खरें आहे. परंतु याच्या पलीकडे आपले विचार गेले म्हणजे अंधारांत चां-अंशीं खरें आहे. तेव्हां त्यांविषयीं आजपर्यंत पुष्कळ मतें होतीं, व हल्ळींही आहेत. त्यांत शास्त्ररीत्या आज कोणतीं ग्राह किंवा निदान विचारणीय आहेत, याविषयीं थोडेंसे पाहूं.

**तेजोमेघमत:** - तेजोमेघांतली उष्णता हळु हळु कमी होत जाऊन त्यांचे घनीभवन होऊन तारांची उत्पत्ति होते, असें हर्शलिंचे मत होतें. कांहीं तेजोमेघांत ताराभवनाची क्रिया सुरू झाली नाहीं; कांहींत नुकतीच सुरू झाली आहे; व कांहींचे तारागुच्छ बनले आहेत. असे निरनिराळे प्रकार त्यास दिसून आले. सांप्रत वर्ण-

लेखक यंत्रावरून तेजोमेघ हे स्वयंप्रकाश व अतितस वायुरूप आहेत असें दिसून आलें आहे; व त्यांच्या रूपांतराच्या निरनिराळ्या स्थिति हर्षलास आढळल्याप्रमाणें दिसून येतात. यावरून त्याच्या मतास पुष्टिकरण येते; व तेजोमेघ हेच विश्वांतील ज्योतींचे पूर्वरूप असें दिसून येते. लाल्लास म्हणून नामांकित गणिती हर्षलानंतर लवकरच फ्रान्स देशांत होऊन गेला. ( त्याच्या वेळीं माहीत असलेल्या ) सूर्य-मालेंतील सर्व ज्योति एका दिशेंत आंसाभोंवर्तीं फिरतात, त्यास कांहीं कारण असले पाहिजे, असें त्याच्या मनांत आलें. त्यांचे प्रसिद्ध तेजोमेघमत असें आहे:-आपला सूर्य हा पूर्वी एक प्रचंड तेजोमेघ होता. व त्याच्या भोंवर्तीं वरुणाच्या कक्षेपर्यंत पसरलेले वातावरण होते. व तेजोमेघद्रव्य आणि वातावरणांचे द्रव्य यांच्या अंगीं आ-काशांत पुढे जाण्याची व आंसाभोंवर्तीं फिरण्याची गति होती. व ते हकुहकू थंड होऊन, त्या योगाने व आकर्षणनियमाने संकोच पावत होते, व तेणेकरून यंत्रशा-खाच्या नियमाप्रमाणें अक्षभ्रमणवेग वाढत होता. असें होतां होतां त्याच्या अगदीं कडेच्या द्रव्याच्या अंगीं आकर्षणोत्पन्न मध्याभिगमिनी गतीपेक्षां मध्योत्सारिणी गति जास्त होऊन ते इतर द्रव्यापासून सुटून त्यांचे एक वलय बनले असावे. व ते श-नीच्या वलयाप्रमाणे सूर्याच्या शेषभागाभोंवर्तीं फिरत राहिले असावे, व तो शेषभाग आकुंचित होत जाऊन निरनिराळीं वलये बनलीं असावीं. व मग त्या वलयांतील विशेष घनभागाभोंवर्तीं इतर भाग जमून ग्रह बनले असावे. व त्या ग्रहांतून या री-तीनेच उपग्रह निघाले असावे. सूर्याच्या वातावरणाच्या द्रव्यांतील जो भाग फार विरल असेल त्यांचे क्रांतितेज बनले असावे.—या लाल्लासच्या मतावर कांहीं आक्षेप आहेत. कोणांचे मत आहे की, हे मत तत्त्वतः खरें आहे, परंतु मूळच्या तेजोमे-घद्रव्याचा संकोच होतांना त्यास फारच चपटा आकार उत्पन्न होऊन त्यांतून सर्व वलये एकदम निघून सर्व ग्रह वहुधा एका काळींच उत्पन्न झाले असावे. प्रजापति आणि वरुण यांच्या उपग्रहांच्या भ्रमणदिशा इतरांहून भिन्न आहेत, हा एक लाल्ला-सच्या मतावर मोठा आक्षेप आहे.

तेजोमेघ हे आकाशस्थ ज्योतींचे पूर्वरूप असें वरील मतांत आहे. त्या ते-जोमेघांचीही उत्पत्ति जाणण्याचा प्रयत्न हळीं झाला आहे. लॉकियर नामक ज्यो-तिपी इंग्लंदांत आहे त्यांचे यासंबंधी मत संक्षेपाने सांगतोः—तेजोमेघ, तारा, ग्रह, धूमकेतु, अशनि ह्यांची घटना मुरुयतः एकाच द्रव्यानें झाली आहे. आरंभी आका-शांत एका प्रकारच्या जडद्रव्याचे अतिसूक्ष्म परमाणु पसरले होते. त्यांपासून पुढे हायडोजन हा अथवा हायडोजनसारखा ज्याचा वर्णलेख निघतो असा वायु उत्पन्न झाला. ह्यांतले पहिले तत्व तेजोमेघांमध्ये आणि सूर्याच्या अत्युष्ण भागामध्ये हा-झाला. ह्यांतले वर्णलेखावरून आढळते. पृथ्वीवरील द्रव्यास अतिशय उ-यडोजनशीं युक्त झालेले वर्णलेखावरून आढळते. तेजोमेघांमध्ये आही असतांही ते उत्पन्न होत नाही. असो, या दोन तत्वांपासून सूक्ष्म रजःकण उत्पन्न झाले. त्यांत मैत्रिशिअम्, कार्बन, ऑक्सिजन, लोखंड, सि-लिकान, गंधक हीं तत्वे उत्पन्न झालीं. हे रजःकण सांप्रतही आकाशांत थोडेथोड-

के नाहींत. रोज सुमारे २ कोटी अशनि आकाशांतून पृथ्वीवर पडतात. त्यांचे चूर्ण करून व तें अतितप करून त्यांचा वर्णलेख वेतला असतां त्यांत हायडोजन आणि वर लिहिलेलीं तच्चे आढळून येतात. आकाशांत हे जे रजःकण उत्पन्न झाले त्यांस आपण अशनिपरमाणु म्हणू. ते सारख्याच आकाराचे आहेत असें नाहीं. त्यांत आकर्षण आणि गति असल्यामुळे त्यांचे निरनिराक्रे समुदाय बनून त्यांच्या अंगीं अक्षभ्रमणगति उत्पन्न होते. या रजःकणसमुदायांचे आकुंचन सुरु होऊन त्यामुळे आणि निरनिराक्रया समुदायांचे मेलन होतांना ते परस्परांवर आदकल्यामुळे त्यांत उष्णता उत्पन्न होऊन तिचे अरीभवन सुरु होते. अशा रजःकणसमुदायांचे तेजोमेघ बनले आहेत. आणि पुढे त्यांच्या तारा बनतात. कांहीं तारांच्या वर्णलेखांवरून दिसून आले आहे कीं त्यांचे घटक अशनिपरमाणु ३०१४० मैल अंतरावर आहेत. यावरून तेजोमेघांपासून कालांतराने तारा बनतात या म्हणण्यास बळकटी येते. कांहीं तारांचे वर्णलेख तेजोमेघांप्रमाणे असतात. यावरून त्या तारा तेजोमेघांपासून बनून फार काळ झाला नाहीं असें दिसते. तेजोमेघ, धूमकेतु आणि तप्त अशनि-कण यांच्या वर्णलेखांमध्ये अतिशय सादृश्य असते. सारांश एका अतिसूक्ष्म तत्त्वापासून हैडोजन, त्यापासून अशनिपरमाणु, त्यांपासून तेजोमेघ, आणि त्यांपासून तारा व ग्रह उत्पन्न झाले आहेत. आणि अशनिपरमाणूपासूनच धूमकेतु व अशनि झाले आहेत. अत्युष्ण वायुरूपस्थिरता असलेल्या गोलांचे घनीभवन होऊन पाणी व जमीन वग्रे होतात. निरनिराक्रीं तच्चे हीं हायडोजनचीं रूपांतरे आहेत किंवा त्यांचे सर्वांचे मूळ एक तत्त्व आहे असें लॉकियरचे मत आहे. असो, तर ही उत्पत्तिपरंपरा आमच्या वेदादिकांतल्या जगदुत्पत्तिसरणीशीं मिळते. आकाशापासून वायु, वायूपासून अग्नि (तेज), अग्नीपासून उदके आणि त्यांपासून पृथ्वी अशी उत्पत्ति आमच्या वेदादिकांत आहे. अशनिपरमाणूपासून ग्रहादिकांची उत्पत्ति झाली असें प्रॉक्टरचे मत आहे. तेजोमेघमत त्यास मान्य नव्हते. अशनिपरमाणुमताने रूपविकारी तारा, नव्या तारा, धूमकेतूचे पुच्छ, त्याची दिशा, यांची उपत्ति चांगली सांगतां येते असें लॉकियरचे म्हणणे आहे.

आकाशस्थ ज्योतींचे सूक्ष्मवेघ दोन-तीनशे वर्षांतले मात्र आहेत. या थोड्याशा काळांत विश्वाच्या स्थिरता फरक पडला आहे असें दिसत नाहीं. ग्रह आणि सूर्य यांचे महत्त्व आणि स्वरूप बदलले नाहीं. तारांचे तेज कमी झाले नाहीं. आणि बहुधा तेजोमेघांचा आकार बदलला नाहीं. सूर्यपासून आपणांस उष्णता मिळते ती किंचित्तही कमी झाली नाहीं, व त्याच्या पृष्ठावर दिसणाऱ्या डागांचे क्षेत्रही कमीजास्त झाले नाहीं. तथापि या सर्व गोष्टी बदलणाऱ्या असल्या पाहिजेत. गतीपासून उष्णता उत्पन्न होते व अरीभवनाने उष्णतेचा सर्वकाल व्याप होत आहे. पृथ्वीच्या पोटांतून दरसाल सुमारे ३४ कोटी ४० लक्ष टन कोळसे निघतात. हे सर्व सूर्यावर पसरून पेटविले तर जितकी उष्णता उत्पन्न होईल त्याच्या चार कोटी पट उष्णता दर सेकंदास सूर्यपासून बाहेर पडत आहे. यां-

तला सुमारे सवादोन अडजावा हिस्सा एथरीस मिळतो. सर्व ग्रहांमिळून सुमारे २२।। कोटीवा हिस्सा मिळतो. व वाकी सर्व उष्णता आकाशांत व्यर्थ जाते. तारांचा प्रकाश सूर्यासारखा किंवा त्याहूनही जास्त आहे. तेव्हां प्रकाशाच्या मानानें तारांपासूनही उष्णतेचें अरीभवन होत असलें पाहिजे. तेव्हां विश्वाच्या स्थितींत फरक होत असला पाहिजे. द्रव्य आणि शक्ति शून्यापासून उत्पन्न होऊं शकत नाहीं, व त्याप्रमाणे त्यांचा लयही होत नाहीं असा सांप्रतच्या भौतिकशास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून सूर्यामध्ये आपोआप उष्णता उत्पन्न होत नाहीं. त्याची उष्णता जाते ती त्यास कोणत्या तरी रूपानें पुन्हा मिळाल्याशिवाय अरीभवन सतत चालणार नाहीं. अरीभवन सरळरेषांनी होतें. सूर्यापासून उष्णता जाते ती त्याकडे परत येत नाहीं. तसें होत असें तर रात्रीं सूर्याच्या उलट दिशेने उष्णता आपल्यास मिळाली असती. पण तसा अनुभव नाहीं. तर मग या अरीभवनानें जाणाऱ्या उष्णतेचा परिणाम तरी काय होत असावा? ती वर सांगितलेल्या सिद्धांतप्रमाणे नष्ट तर होत नाहीं. तर ती आकाशांत सरळरेषेने पुढे जात असली पाहिजे. ईश्वरीशक्तीनें ती काळांतरानें सूर्यास मिळणार असेल तर नकळे. सांप्रत मिळत नाहीं. तर मग सूर्यापासून सांप्रत जी अतकर्य उष्णता बाहेर पडत आहे तिचा मोबदला त्यास कांहीं मिळतो कीं काय ही मोठी विचारणीय गोष्ट आहे.

सूर्याच्या उष्णतेच्या उत्पत्तीविषयीं अनेक मर्ते आहेत. एक मत असे आहे कीं सूर्य हा तस गोल आहे त्यापासून स्वाभाविक उष्णता बाहेर पडते. परंतु अशा रीतीने त्याची तसता कमी झाली पाहिजे. त्याची विशिष्ट उष्णता पाण्यासारखी असेल तर वर्षास त्याची तसता फारेनहाइटचे  $2\frac{1}{2}$  अंश कमी झाली पाहिजे. विशिष्ट उष्णता पृथक्कीच्या घटकद्रव्यांइतकी असेल तर वर्षास  $91^{\circ}0$  अंश तसता कमी झाली पाहिजे. म्हणून त्यास नवीन उष्णता मिळत नसेल तर तो आजला कधींच थंड झाला असता. व तसता कमी होत आहे असा हल्ळीं अनुभव नाहीं. दुसरें असे मत आहे कीं सूर्य हा अतिसद्रवरूप गोल आहे. त्याच्या पोटांतून उष्णता प्रवहणनियमानें वर येऊन बाहेर पडते. परंतु यावर वरच्या प्रकारचे व दुसरेही आक्षेप आहेत. तिसरें मत, सूर्यवटकद्रव्यांच्या कांहीं रसायनक्रियेने उष्णता उत्पन्न होत असावी. परंतु त्यावरही अनेक आक्षेप आहेत. चवयें मत असे आहे कीं सूर्यावर अशनि येऊन पडतात, आणि त्यांमुळे उष्णता उत्पन्न होते. सूर्याभोवतीं अशनिमाला पुष्कळ फिरत आहेत. परंतु साक्षात् त्यावर पडणाऱ्या फार थोड्या असतील. आपल्या पृथकी इतके ज्यांचे द्रव्य होईल इतके अशनि दर शतकांत सूर्यावर पडले तर त्याची उष्णता कायम राहील. परंतु इतके पडणे अगदीं संभवनीय दिसते. पांचवें मत सांप्रत बहुमान्य आहे. तें असे:- वायुरूपी पदार्थांतून उष्णता बाहेर पडते तसतसे ते आकुंचित होतात. परंतु आकुंचनानें जास्त उष्णता उत्पन्न होते. सांप्रत सूर्यातून जितकी उष्णता जाते तिचे

की उत्पन्न होण्यास त्याचा व्यास दरसाल सुमारे २२० फूट म्हणजे शतकांत सुमारे ४ मैल कमी झाला म्हणजे पुरे आहे. याप्रमाणे पाहिले असतां मार्गे केव्हां तरी सूर्याचा विस्तार वरुणापर्यंत असला पाहिजे. व यावरून सूर्य हा तेजोमेघरूपाने होता व त्यापासून ग्रहगोल उत्पन्न झाले या मताची संभवनीयता दिसते. सूर्याचा मूळचा विस्तार अति मोठा मानिला तरी त्यास वरील नियमाने सांप्रतचा आकार प्राप्त होण्यास फार तर १८० लक्ष वर्षे लागलीं असतील असे निवर्ते. आकुंचनमताप्रमाणे वायुरूपगोलाच्या आकुंचनास मर्यादा आहे. कांहीं कालाने सूर्य द्रवरूप होईल. व तेव्हां आकुंचन वंद होईल. व तेव्हांपासून त्याच्या उष्णतेच्या संचयांत भर न पडतां ती कमी होऊं लागेल. पृथ्वीवरील प्राण्यादिकांचे पोषण होण्याजोगी उष्णता सूर्यापासून फार तर आणखी ? कोटि वर्षे बाहेर पडेल. अरीभवन कमी होईल तसतसे कार्बनापासून उत्पन्न झालेले संयुक्त वायु सूर्याभोवतीं जमू लागतील. शेवटीं ते अतिशय जमतील तेव्हां किरणनिगिलन फार होऊं लागून सूर्य रक्तासारखा लाल दिसू लागेल. व शेवटीं अप्रकाशित होईल. त्याजवर पृथ्वीप्रमाणे कवच बनेल. व त्यापासून इतर गोलांस उष्णता मिळेनाशी होईल. कांहीं तारा अशा झाल्या आहेत; आपला चंद्र तर कधींच अगदीं थंड झाला असावा. पृथ्वीही प्रथम वायुरूप होती. तिचे सूर्यप्रमाणे रूपांतर होऊन पुढे तिजवर कवच बनले असावे. सूर्यमालेतले ग्रह मार्गे सांगितल्याप्रमाणे एकदमच बनले असावे. परंतु त्यांतले लहान आहेत ते अगोदर थंड होतील, मोळांस जास्त काळ लागेल असे दिसते. गुरु, शनि व त्याच्या पलीकडचे ग्रह यांजवर अजून कवच उत्पन्न झाले नसावे. कवच बनल्यावर उष्णता बाहेर पडण्याचे मान एकदम फार कमी होते. पृथ्वीच्या कवचांत जसजसे खोल जावे तसतशी उष्णता वाढत जाते. थोड्याच मैलांखालीं ती इतकी असेल कीं आंतले सर्व पदार्थ वितुळलेले असतील. तथापि तेथील उष्णता कवचांतून उष्णतेच्या वाहकताधर्मप्रमाणे फार थोडीच पृष्ठभागी येते. सूर्याची उष्णता नसेल तर केवळ आंतल्या उष्णतेने प्राण्यांचे पोषण होणे कठिण.

तेजोमेघमताप्रमाणे ग्रह आणि तारा मूळच्या तेजोमेघरूपी होत्या व त्यांचे द्रव्य किंवा अशनिपरमाणु प्रथम आकाशांत सर्वत्र पसरलेले होते असे संभवते. परंतु तेजोमेघांचे आकार नियमित नाहीत. जोडतारांच्या कक्षा पाहिजे त्या दिशांत आहेत यामुळे तेजोमेघांपासून आपल्या सूर्यमालेप्रमाणे नियमित व व्यवस्थित माला उत्पन्न होण्याची अडचण दिसते. शिवाय सूर्याभोवतीं उत्पन्न झालेल्या वलयाचा ग्रह कसा बनेल हें समाधानकारकरीतीने समजत नाहीं. याप्रमाणे तेजोमेघमतावर आक्षेप आहेत. सूर्य आकुंचित झाला, किंवा तेजोमेघांपासून तारा बनल्या, असे प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत याविषयीं खात्री होणार नाहीं.

आकुंचनाने सूर्यामध्ये नवीन उष्णता उत्पन्न होते हें मत तेजोमेघमतास अनुकूल आहे, परंतु त्यावरही आक्षेप आहेत. आकुंचनाने उत्पन्न झालेली उष्णता सर्व सूर्यगोलांत पसरली पाहिजे. वाहकताधर्मप्रमाणे ती पृष्ठभागी येईल तेव्हां

बाहेर पसरेल. परंतु अरीभवनानें जितकी उष्णता जाते तितकी पृष्ठभागीं येण्याजोगीं द्रव्यें सूर्यगोलांत नाहींत. शिवाय त्या मताप्रमाणे पृथ्वीवर पाणी उत्पन्न झाल्यास सुमारे १ कोटि वर्षे झालीं आहेत. आणि सूर्याचेंही वयोमान फार तर २ कोटी वर्षे आहे. परंतु भूस्तरविद्येसंबंधी शोधावरून दिसून येते कीं पृथ्वीच्या कवचांत जे थर आहेत ते फार जलद बनले असले तर त्यांस निदान ६ कोटि वर्षे झालीं असतील व सावकाश बनले असले तर त्यांस ९८ कोटि वर्षे झालीं असावीं. कोणाचें मत तर तेजोमेघ-मताप्रमाणे सूर्यापासून पृथ्वी निराळी झाल्यास सुमारे ६०० कोटी वर्षे झालीं आहेत. हा काल आमच्या ज्योतिःशास्त्राप्रमाणे जगदुत्पत्तिपासून प्रलय होण्यास ४३२ कोटि वर्षे लागतात त्यापेक्षांही जास्त आहे. सूर्यापासून उष्णता कशी उत्पन्न होते याविषयीं डा० सायमेन्स याचें मत थोडक्यांत सांगतों:—आकाशांत पाण्याची वाफ आणि कॉर्बीन वायूपासून झालेलीं मिश्रणे अतिसूक्ष्म रीतीनें पसरलेलीं आहेत. सूर्यापासून उष्णता बाहेर पडते तिच्या योगानें त्या पदार्थाचें पृथक्करण होतें. त्यापासून उत्पन्न होणारे वायु सूर्याच्या अक्षभ्रमणाच्या अति वेगामुळे त्याच्या ध्रुवप्रदेशाकडे ओढले जातात. त्यांची घनता आणि उष्णता वाढतां वाढतां त्यांच्या अंगीं दहनयोग्यता येऊन ते वेगानें जळू लागतात. आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्याच्या वाफा व कॉर्बीनचीं मिश्रणे सूर्याच्या विषुववृत्ताकडे येऊन मध्योत्सारिणीगतीमुळे पुन्हां बाहेर पडतात. या रीतीनें सूर्यापासून जितकी उष्णता बाहेर जाते तितकी, किंवद्दुना जास्तच उत्पन्न होते, असेही डा० सायमेन्सनें गणितानें दाखविले आहे. हें मत खेरू असेल तर सूर्यमालेचा लय होण्यास लागणारा काल अनंत आहे.

ज्या आकाशस्थ ज्योतींवर प्राण्यांची वस्ती आहे त्यांस आपण लोक असें म्हणू. असे लोक आपल्या भूलोकाप्रमाणे किती आहेत याविषयीं काहीं अनुमाने मार्गे केलीं आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणे तारामालांतही यव्ह असतील व त्यांपैकीं कांहींवर प्राणीही असूं शकतील, परंतु ह्याविषयीं निश्चयात्मक कांहीं सांगतां येत नाहीं. कल्पनातरंगांवरोवर कोणी मंगळावर जाऊन असें वर्तमान घेऊन आले आहेत कीं तेथील हवापाणी आपल्यापेक्षां सुखकर आहे. तेथील वनस्पति तांबऱ्या आहेत. तेथील मनुष्यांचे आयुष्य आपल्यापेक्षां जास्त आहे. तीं आपल्याहून फारच झानवृद्ध आहेत. त्यांनी मोठमोठे कालवे खणले आहेत. मंगळावर मौठमोठे गणितज्ञ ज्योतिषी आहेत. त्यांचीं यंत्रे आपल्याहून फार सूक्ष्म आहेत. पृथ्वीवर आपल्यासारखे बुद्धिवान् प्राणी आहेत, हें त्यांस पुण्यक काळ कळले आहे. इतकेच नाहीं तर मंगळावर कांहीं भूमितीतल्या आकृति वगैरे दिसतात त्या त्यांनीं आमच्याशीं बोलणे सुरु करण्याकरितां केलेल्या खुणा आहेत. हें वर्तमान सर्व खेटेंच असेल असेही म्हणवत नाहीं. तथापि याविषयीं प्रत्यक्षप्रमाण कांहींच नाहीं, हें ध्यानांत ठेविले पाहिजे. तोकेचा गोळा तीन सेकंदांत सुमारे १ मैल जातो. याच्या २१ पट वेगानें पृथ्वीवरून विमान निघालें तर तें पृथ्वीच्या आक-

षणांतून पार पडेल, परंतु लागलेंच सूर्याच्या तडाक्यांत सांपडेल. सारांश विमानादिकां-  
तून मंगळादिकांवर जाणे ह्या केवळ कल्पनाच आहेत हें सांगणे नको. ज्योतिःशा-  
खांतले सिद्धांत हे वेधसिद्ध गोष्टीवरून स्थापित होणारे आहेत. मनुष्याची वेधशक्ति  
किती वाढेल व तो काय काय शोध करील याची कल्पना करवत नाहीं. थोड्याच  
कालापूर्वीं विश्वाच्या अनंतत्वाविषयीं जितके ज्ञान होतें त्यापेक्षां सांप्रत त्या अनंतत्वा-  
मध्यें पुण्यकळ प्रवेश झाला आहे. तरी आपल्या प्राचीन क्रडीषींनी म्हटल्याप्रमाणें  
आपल्यासही आज असेंच म्हटलें पाहिजे कीं “ पृथ्वीचा अंत आणि भुवनांचा नाभी  
कोठे आहे हें मी विचारतो. ” “ ही॒ विविधस्यष्टि कशापासून झाली, कशाकरितां  
झाली, हें कोण सांगूं शकतो? ” “ हें सैवे ज्यानें जाणलें असेल, असा कोणी अ-  
सल्यास त्यास येथें येऊन तें सांगूं द्या. ” “ यां सर्वांचा अध्यक्ष परमाकाशामध्यें  
आहे तोच हें जाणतो. ”

१—कडवेदसंहिता १.१६४. ३४. २—तैतिरीय ब्राह्मण २.८.९. ३—क्र० सं० १.३५.६०



# परिविष्ट पहिले.

इ.स. १८९३ न्या आरंभीचे कांहीं तारांचे विषुवांश आणि कांति यांचे कोषक.

उ=उत्तर. द=दक्षिण. कांतिगति+ह्याणजे उत्तर, अमाणि-ह्याण दक्षिण समजावी.

ह्यांतील वर्षगतीवरूप इतर कोणाखाही वर्षाचे विषुवांश आणि कांति निघेल.

तारांचीं नोंदवं.		प्रत.	विषुवांश (होसात्मक)				कांति.			
भारतीय.	सुरोपीयन.		नासा	मिनि	सेकंद.	वर्षगति	सेकंड	अंदा.	कला	विकला.
धुवमस्त्य.	असीमायनर.	वीटा.	२.२	१४	५७	१.७	-०.२३	उ.७४	३५	३३० -१४.८
१	ग्यामा३	३.२	१५	२०	५४.६	-०.०२	उ.७२	१२	५४३	-१३.७
२	झीटा.	४.६	१५	४७	५३.७	-२.२०	उ.७०	७	२५०	-१०.९
३	ईटा.	५	१६	२०	३८.१	-१.८४	उ.७६	०	५.१	-८.९
४	एप्रसिलान.	४.५	१६	५६	५६.७	-६.३०	उ.८२	१३	४६७	-५.५
५	डेस्टा.	४.५	१८	६८	४९.७	-१९.४७	उ.८६	३६	४३६	+०.७
६	धुव.	आत्का.	२.२	१	१९	४०.५	+२३.१६	उ.८८	४४	१५२ +१८.८
७	असीमेजर.	वीटा.	२.४	१०	५५	२३.१	+३.६५	उ.५६	५६	२०५ -१२.२
८	मुलह.	आत्का.	२.०	१०	५७	७.५	+३.७३	उ.६२	१९	४२३ -११.५
९	अन्तु.	ग्यामा.	२.४	११	४८	१२.२	+३.१९	उ.५४	१७	३३४ -२०.०
१०	पुलस्त्य.	डेस्टा.	२.०	१२	१०	८.३	+३.०१	उ.५७	३७	३४९ -२०.१
११	अंत्रि.	एप्रसिलान.	१.९	१२	४९	११.२	+३.६७	उ.५६	३२	३४६ -११.७
१२	अंगिरा.	झीटा.	२.५	१३	११	३७.३	+२.४५	उ.५५	२१	३५ -१८.९
१३	विसेष.	८०	५	१३	२०	५६.६	+२.४३	उ.५५	४४	५४९ -१८.९
१४	अरुंधती.	ईटा.	१.१	१३	४३	११.५	+२.३६	उ.४९	५०	५०६ -१८.१
१५	मरीचि.	आत्काएरिडानी.	>१	१	३३	४३.४	+२.२४	८.७७	४६	४८३ +१८.३
१६	यमुना.	अथिवी.	८.३	१३	४७	३१.०	+३.२७	उ.१८	४६	१२.२ +१७.१
१७	ग्यामाएरायटीज.	वीटा "	२.८	१	४८	४३.६	+३.३१	उ.२०	१७	५८ +१७.६
१८	आत्का "	आत्का "	२	१	४८	८.४	+३.३१	उ.२२	५०	२८६ +१७.१
१९	भरणी.	३५ एरायटीज.	४	२	३७	१०.५	+३.५०	उ.२७	१५	५.८ +१५.४
२०	३९ "	"	४	२	४९	३१.७	+३.५०	उ.२८	४८	१४० +१५.३
२१	५९ "	३०.७	२	४३	४९.०	+३.५५	उ.२८	४९	८.० +१४.१	
२२	कृत्तिका.	१७ टारी.	४.१५	३	३८	३१.२	+३.५५	उ.२३	४६	३५१ +११.५
२३	१९ "	"	५	३	३८	५०.३	+३.५५	उ.२४	७	५९.५ +११.५
२४	३५ क्रमयंती.	२० "	५	३	३१	२७.५	+३.५५	उ.२४	१	१५३ +११.५

नारायणी नोंवे.		अन्.	विषुवांश.				ऋग्वि.		
आरतीय.	दुर्गापीवन.		नासविनि ह.	सैकड़.	वर्षगति. सैकड़.	अंदा.	कला.	विकला.	वर्षगति. विकला.
४ सेषघंती.	२३ दारी.	४१५	३	३६८	७५०-५	३-५६	उ-२३	३६८	७५०-५ + ७७-४
५ अंबा.	२५ ईदादारी.	३	३	४७	७-३	३-५६	उ-२३	४६	७५०-५ + ७७-३
६ वर्षीयंती.	२७ दारी.	४	३	४८८	८५०-५	३-५६	उ-२३	४६	७५०-५ + ७७-२
७ चुम्पुलीका.	२८ "	६	३	४८२	८५०-५	३-५६	उ-२३	४६	७५०-५ + ७७-२
प्राहिणी.									
१	ज्यामादारी.	४	४	७६८	८२०-३	३-४६	उ-२३	३२	८०० + ८०-९
२	डेल्टा १ "	४	४	७६८	८२०-६	३-४६	उ-२३	४६	८०० + ८०-८
३	एप्सिलानग	३१४	४	२२	८२०-७	३-५६	उ-२३	५६	८०० + ८०-८
४	श्रीटा "	४१७	४	२२	८२०-७	३-५६	उ-२३	५६	८०० + ८०-८
५	आत्मका "	१	४	२२	८२०-८	३-५६	उ-२३	५६	८०० + ८०-८
बहुहृदय.	आलका जाति ११	२११	५	८	८२०-९	३-५६	उ-२३	५६	८०० + ८०-८
अग्नि.	ब्रीदारी.	१०४	५	१२	८२०-६	३-५६	उ-२३	५६	८०० + ८०-८
सूरा.	ओरायन.								
१	बीता.	२१	५	६	८२०-७	३-५८	८-८	१२	८२०-६ + ४०-३
२	ज्यामा.	१-१०	५	११	८२०-६	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
३	डेल्टा-	२-३	५	११	८२०-४	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
४	काशू.	४१५	५	११	८२०-५	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
५	लोबडा.	४	५	११	८२०-५	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
६	४१ श्रीटा.	४	५	११	८२०-५	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
७	धृष्णी.	५	५	११	८२०-५	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
८	४४ आत्मका.	३-११	५	११	८२०-६	३-५८	८-८	११	८२०-६ + ४०-३
९	एप्सिलान.	१-११	५	११	८२०-०	३-०८	८-८	११	८२०-६ + ४०-३
१०	काशू.	४१४	५	११	८२०-५	३-०८	८-८	११	८२०-६ + ४०-३
११	इटिटा.	१-११	५	११	८२०-६	३-०८	८-८	११	८२०-६ + ४०-३
१२	कथा.	३-१२	५	११	८२०-८	३-०८	८-८	११	८२०-६ + ४०-३
१३	आलका.	२-१	५	११	८२०-८	३-०८	८-८	११	८२०-६ + ४०-३
मजायनि.	डेल्टा जाति गी.	४-५	५	१०	८२०-४	३-०८	८-८	११	८२०-६ + ४०-३
अग्नास्त्र.	आलका आर्युम.	२-१	५	११	८२०-०	१-०३	८-८	११	८२०-६ - १०-१२
आर्द्धा.	ज्यामाडिनिनोर्म.	२	५	११	८२०-८	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२
स्वाध.	आलका कानिस्त्रोवा १	१	५	१०	८२०-११	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२
उन्नवर्स.	(आलका जेनिलो- (२१ क्यामास्ट्रर)	३-१	५	११	८२०-४	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२
१	(विदा जेनिलो- (११ पौलकस).	१-१	५	११	८२०-१	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२
२	श्रीटा वार्षीयि- माधवार्षिस.	३-१	५	११	८२०-१	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२
३	आलका " "	२-१	५	११	८२०-१	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२
४	आलका " "	२-१	५	११	८२०-१	१-०४	८-८	११	८२०-६ - १०-१२

तारंचोंनवें.		मन.	विषुद्धांश.				क्रांनि.				
भारतीय.	युरोपीयन.		नास.	सिलि.	सेकंड.	वर्षगति. सेकंड.	अंडा.	कला.	विकस.	वर्षगति. पिकला.	
पुल्य.											
१	उद्कांकी.	४	८	३३	५७०६	३०४६	उ.२०	२३	८०	-१२०४	
२	म्यामाकांकी.	४१६	८	३७	५६६	३०४८	उ.२१	५७	१००६	-१२०५	
३	डेल्टाकांकी.	४	८	३८	३६०२	३०४०	उ.१८	३२	५७४	-१२०५	
आधेया.											
१	डेल्टाहायड्री.	४०२	८	३७	५८०४	३०१७	उ.६	४	३५२	-१२०४	
२	सिम्माहायड्री.	५	८	३३	१००३	३०१४	उ.३	४३	४०२	-१२०३	
३	ईटा "	५	८	३७	३८०१	३०१४	उ.३	४७	०१	-१२०६	
४	एप्सिलानहैट्री.	३१५	८	४१	६०६	३०१७	उ.६	४८	४०३	-१२०७	
५	शीटा "	३०३	८	४२	४४०८	३०१८	उ.६	३१	१२०५	-१२०४	
मध्या.											
१	इटालिअनिस.	३०४	१०	१	२९०९	३०२८	उ.१७	१७	३५३	-१७०४	
२	ए. "	५	१०	२	१३०४	३०१८	उ.१०	३१	२०७	-१५०५	
३	आस्का "	१०३	१०	२	४००४	३०१८	उ.१२	३१	२४०	-१५०५	
४	शीटा "	४१५	१०	१०	४४०५	३०३५	उ.२३	५७	४०४	-१५०८	
५	रघामा "	२०५	१०	१४	४०३	३०३४	उ.२०	२२	५७०३	-१८०३	
पुलांकल्पुनी											
१	डेल्टालिअनिस.	२०७	११	८	२५०१	३०२१	उ.२१	६	३५०	-१२०८	
२	शीटा "	३	११	८	३७०६	३०१६	उ.१६	१	१०५	-१२०५	
उचराफल्गु-											
१	वी.	१२०८िलिअनिस.	४	११	४२	२८०६	३०११	उ.३०	४८	५०१०	-२०१०
२	बीटा "	२	११	४३	३६०१	३००३	उ.११	१०	१२०६	-२००२	
हस्त.	काव्हेरी.										
१	कलिष्ठिका आस्का.	४१७	१२	२	५३०४	३००७	द.२३	७	४२०	-२००	
२	जलानिका एप्सिलान.	३	१२	८	३१०३	३००८	द.२३	१	२१०	-२००	
३	मध्यमा.	३	१२	१०	१८०६	३००१	द.१६	५६	५०१०	-२००	
४	नर्जीनी.	३११	१२	२४	११०१	३०११	द.१५	५३	११४४	-२००२	
५	अंगुष्ठ.	२०८	१२	२८	४५०८	३०१३	द.२२	४८	१२०५	-२०००	
विशंकु(स्लिंग)	क्रक्स.										
१	डेल्टा.	३	१२	२	२७०६	३०१४	द.५८	१	११०	-२००	
२	आस्का.	२११	१२	२०	३८००	३०२६	द.६३	३०	५६६	-१९०८	
३	रघामा.	२	१२	२५	१४००	३०३०	द.५६	३०	५१४	-२००२	
४	बीटा.	१०६	१२	५१	२८०६	३०४७	द.५१	६	१०८	-१२०६	
इशिंग्लर्स.											
१	शीटा अर्चुसेलिन.	२१३	१०	३९	८०३	३०१३	द.६३	५०	३४	-१८०८	
२	ईटा	११६	१०	४०	५४०५	२०३१	द.५१	७	१५४	-१८०८	
३	डेल्टासेंटरी	३	१२	२	४८०८	३००८	द.५०	७	३६१	-२०००	

नारांचीनावे.		प्रत.	विषुवांश					कांति.		
ज्ञातीय.	चुरोधीयन.		सासा	सिक्षि	सेकन्ड	वर्षगति.	सेकन्ड.	अंशा.	कला	विकला
४	म्यामासेंटारी.	२१३	७२	३५	३७००	३०२८	द४८	२२	१६०३	-१६०८
५	एप्सिलान.	३	७२	३३	१८२	३०७५	द४५२	५५	१६०४	-१८०५
६	बीटा.	२१	७२	५६	१६०२	४०१७	द४७९	५७	२२६	-१७०६
७	आल्फा२.	२१	७४	३२	२९३	३०५८	द४६०	३३	४३३२	-१४०७
आपूर्य.	म्यामाल्फिलिस.	२०९	७२	३६	१८०३	३००	द४०	५७	४७०८	-१६०९
आपौवस्त.	थीटा.	४०५	७३	४	२४५५	३०१०	द४४	५८	३०७	-१६०३
चित्रा.	आल्फा.	७१	७३	७९	३३०३	३०१५	द४१०	३६	१०७	-१८०९
स्थानी.	आल्फा बुट्टस.	२१	७४	७०	४६०८	२०६५	उ१९	४४	२३७	-२००८
विवारणा.										
१	आल्फा२लिब्री.	२०९	७४	४४	५७०४	३०३०	द४१५	३५	४८०	-१५०२
२	आथेटा.	४००	७५	६	७०२	३०४७	द४१९	२३	११०२	-१३०८
३	बीटा.	२०९	७५	७७	१४०२	३०२२	द४८	५९	१५०८	-१३०५
४	म्यामा.	४०५	७५	२७	३३०१	३०३४	द४१४	२६	१०२	-१२०४
अनुराधा.										
१	सेक्कार्फिजाद्यू.	५०४	७५	५०	१६०३	३०६८	द४२८	५४	१०९	-११००
२	याद्यू "	३१८	७५	५२	२४०८	३०६२	द४२५	४८	४७०७	-१००७
३	डेस्ट्टा "	२०६	७५	९४	००३	३०५४	द४२२	१८	५१०९	-१००५
४	बीटा१ "	२०२	७५	५२	१२०१	३०४८	द४१८	३०	४३०७	-१००१
ज्येष्ठा.										
१	सिग्माल्कापि.	३०३	७६	१४	५१००	३०६६	द४२५	२०	१००	-८०८
२	आल्फा "	१०२	७६	१३	१५०७	३०६०	द४२६	७७	११०७	-८०३
३	दी "	३०३	७६	२८	१३०३	३०७३	द४२७	५६	३६०	-७०७
सूर्य.										
१	एप्सिलानस्कापि.	३०४	७६	४३	१३०१	३०८३	द४३४	५	५८०१	-७०२
२	स्थू१	३	७६	४४	३३०२	४००५	द४३५	५५	५३०२	-६०८
३	स्थू०२	४	७६	४५	५७	४००५	द४३७	५०	८०४	-६६६
४	डीटा१	४०५	७६	४६	२६०९	४०२१	द४४२	७७	४४३	-६०५
५	डीटा२	३	७६	४७	३०४	४०३१	द४४२	१०	३५०८	-६०४
६	डीटा.	३०७	७७	४	२८०६	४०२८	द४४३	५	४१०१	-५००
७	अप्सिलान.	३०४	७७	४३	१८०४	४००७	द४३७	१२	३००२	-३०३
८	लांबडा.	३	७७	३६	२००७	४००७	द४३८	७	३७०५	-३०१
९	थीटा.	२१३	७७	२८	३७०७	४०३१	द४४३	५५	४३०६	-३०६
१०	कपा.	३०६	७७	३५	४०१	४०१४	द४३८	५८	३५०१	-३०१
११	आथेटा.	३०३	७७	४०	६००	४०११	द४४०	५१	४१०६	-१०५
पूर्वीकाशा.										
१	फ्रिज्जन्क्या०८५२०	५	७८	१	१८०४	३०८०	द४२८	१८	५०११	+०१
२	डेस्ट्टासिल्फिरिज्जा०८५४८	३०८	७८	१४	२००४	३०८४	द४२९	५२	२३०१	+१०१

तारोंची नोंवे.		प्रति.	विवुबांश.				फ्रांति.			
भारतीय.	सुरापीयन.		तास.	मिनि.	सेकंद.	वर्षगणि.	अंदा.	कला.	विकला.	
						सेकंद.			विकला.	
३	एप्सिलोनसोटे	३-१	१८	७७	४०-१	३-९८	द-३४	२६	८-६	+१-३
४	लंबडा "	३-	१८	२१	४३-०	३-७०	द-२५	२८	४१-७	+१-६
अभिजिन.										
१	आल्कालिडि.	२१	१८	३३	१८-९	२-०७६	उ-३८	४१	३-४	+३-५
२	एप्सिलोन-	४	१८	४०	४७-३	१-९८	उ-३९	३३	२६-८	+३-५
३	जीटा १	५	१८	४१	५०-०	२-०६	उ-३७	२९	३६-०	+३-५
उत्तराषाढा.										
१	फाय्साजिटोरि.	३-७	१८	३८	५८-२	३-७५	द-२७	६	०-९	+३-४
२	सिग्मा "	३-३	१८	४८	३७-८	३-७३	द-२६	२५	४५-८	+४-१
३	झीटा "	३-९	१८	५५	४८-१	३-८७	द-३०	१	५८-४	+४-८
४	टी. "	३-४	१९	०	१५-४	३-७४	द-२७	४१	३४-६	+५-०
श्वरण.										
१	ग्यामाजाकिसी.	२०८	१९	४१	१०-३	२-८५	उ-१०	२१	१०-६	+८-६
२	आल्का "	२१	१९	४५	३३-७	२-९६	उ-८	३५	१-९	+१-९७
३	बीटा "	३-९	१९	५०	३-४	३-८५	उ-६	८	२३-४	+८-३
धनिष्ठा.										
१	बीटाडेल्फिनी-	३४	२०	३२	३४-७	३-८६	उ-१४	१३	१२-५	+१२-३
२	थीटा "	४१५	२०	३३	४१-०	३-८२	उ-१२	५६	२४-८	+१२-४
३	आल्का "	३-९	२०	३४	४०-१	२-७९	उ-१५	३२	६-५	+१२-६
४	डेल्टा "	४	२०	३८	४८-०	२-८०	उ-१४	५७	२७-१	+१२-५
५	ग्यामा "	४	२०	४१	४७-८	२-८८	उ-१५	४४	२८-८	+१२-१
१हेस.	आल्कासिग्नि.	१०४	२०	३५	४८-८	२-००६	उ-४४	५३	५३-३	+१२-७
इम्प्रिष्ट.	लंबडा आर्कोरिया	३-८	२२	४७	१०-८	३-१३	द-८	८	५५-६	+१२-१
१यामप्रस्थ.	आल्कापिग्निअस्टे	१-३	२२	५१	४४-२	३-१५	द-३०	११	२२-३	+१०-८
पूर्वोपादपदा.										
१	बीटापिग्नासि.	२-५	२२	५८	३५-१	३-१२	उ-२७	३०	१-४	+१०-६
२	आल्का "	२-५	२२	५९	२५-८	३-११	उ-१४	३७	४७-३	+१०-३
उत्तराषाढप-										
१	आल्काओडेलिपि	१-१	०	३	५१-३	३-१०	उ-२८	२१	५८-१	+१०-७
२	ग्यामापिग्नासि.	२-८	०	६	४३-४	३-०८	उ-१४	३५	११-२	+१०-०
देवनी.										
१	४४४पिग्निभग्न.	६	०	१८	५४-९	३-०७	उ-१	२०	४१-५	+२०-०
२	१०८ेस्टि.	६	०	२१	८-०	३-०७	द-०	३८	३२-२	+२०-०
३	१२ "	६	०	२४	३४-६	३-०६	द-४	३२	५४-०	+११-१
४	११३ज़ि-अन्क्या.	६	०	२४	३८-६	३-०८	उ-४	१६	५-३	+११-८
५	५७ पिग्निभग्न.	६	०	२६	५२-४	३-०८	उ-६	२३	५६-०	+११-८
६	१३८ेस्टि.	५-१	०	२९	४४-३	३-११	द-४	१०	५५-१	+११-८
७	१४ "	६	०	३०	३-१	३-०८	द-७	५	३७-२	+११-८
८	१५४ज़ि-अन्क्या	६	०	३५	१५-३	३-०५	द-४	५६	११-३	+११-८

वारांचीनांचे.		प्रत.	विषुवांश.				क्रोनि.			
ज्ञातीध.	द्वारोपीयन.		नास.	मिनि.	सेकंड.	वर्षगति	अंशा.	कला.	विक.	वर्षगति.
९	२०५ ब्रिज़-अ-क्या.	६	०	३२	५७-३	३-०७	द-५	१२	५२-२	+१९-८
१०	६० पिशिअम	६	०	४१	५९-५	३-१०	उ-६	६	२५-८	+१६-८
११	६२ "	६	०	४२	४४-३	३-१०	उ-६	४२	५६-८	+१६-६
१२	२२१ ब्रिज़-अ-क्या.	६	०	४२	४६-२	३-१०	उ-४	४३	४९-४	+१६-६
१३	डेल्टापि-शिअम	५-८	०	४३	५०-७	३-११	उ-७	०	९-८	+१६-८
१४	२०सेटि	५	०	४४	४३-४	३-०६	द-१	४३	३५-७	+१६-६
१५	२७४ ब्रिज़-अ-क्या	६	०	५४	१६-९	३-१०	उ-५	५४	३५-१	+१६-६
१६	एप्सिला-पिशि-	४-३	०	५०	२३-४	३-११	उ-०	१८	४२-८	+१६-४
१७	२५-सेटि	६	०	५०	३८-१	३-०४	द-५	२८	२०-०	+१६-४
१८	७३-पिशिअम	६	०	५२	१२-१	३-११	उ-५	४	४३-४	+१६-४
१९	१०७ " "	६	०	५२	१६-१	३-१०	उ-४	२०	३०-६	+१६-६
२०	८० इ-११	५-६	१	५२	५७-४	३-०८	उ-५	५	१-३	+१६-४
२१	८३-सेटि	६	१	५३	३-२	३-०८	उ-१	५२	३४-५	+१६-२
२२	झटापि-शिअम	५	१	८	८४-६	३-१४	उ-१७	०	३४-१	+१६-२
२३	८८ "	६	१	९	८-४	३-११	उ-६	२५	४५-३	+१६-१
२४	३८ सेटि	६	१	९	२७-५	३-०६	द-११	३२	५०-१	+१६-१
२५	३९ "	६	१	९	११-६	३-०५	द-३	३२	४३-६	+१६-१
२६	४० "	६	१	९	११	२६-४	३-०५	५०	१६-५	+१६-१
२७	एफ्सिशिअम	५	१	९	१२	१६-६	३-०८	उ-३	३-२	+१६-०
२८	४२-सेटि	६	१	९	१४	२०-०	३-०६	द-१	४-१	+१६-१
२९	स्यू-पिशिअम	५	१	२४	३४-६	३-१३	उ-५	३५	३१-१	+१८-१
३०	न्यू "	५-८	१	३५	५१-१०	३-१२	उ-४	५६	४५-१	+१८-१
३१	५३२ ब्रिज़-अ-क्या	६	१	४०	३७-१	३-०१	द-६	२८	३-२	+१८-१
३२	हिपिशिअम	५	१	४८	०-६	३-११	उ-२	३१	२८-१	+१८-१

## मध्यम रवीचे होरात्मक विषुवांश.

महिना.	नारीख.	नास.	महिना.	नारी.	नास.	महिना.	नारीख.	नास.
जानुआरी	५	११	मे	८	३	सप्टेंबर	५	११
"	३०	२७	"	२२	४	"	२०	१२
फेब्रुआरी	४	२१	जून	६	५	आक्टोबर	६	१३
"	२०	२८	"	२१	६	"	२१	१४
मार्च	७	२३	जुलै	७	७	नोवेंबर	५	१५
"	२२	२४	"	२२	८	"	२०	१६
अप्रैल	६	१	अगस्त	६	१	डिसेंबर	६	१७
"	२१	१	"	२१	१०	"	२१	१८



## परिशिष्ट दुसरे.

उपग्रहांचीं कांहीं मारें.

चंद्र(पृथ्वीचा उपग्रह).

इतर ग्रहांचे उपग्रह.

	उपग्रह.	मुख्यग्र.	विस्तृप.	व्यास	मदक्षिणाकाळ.
		हापासून अनरेल	लं. कं.	मैत्र.	दि. ना. मि.
पृथ्वीचा सून मध्यम अंतरभैसकृत्यं यंगलोचे सहस्र					
" महतम " २५२९४८	१ फोवोस	६	२६६	५ ते २०	० ७ ३९
" लघुतम " २२५५२३	२डीमोस	१४१।।	२६६	१० ते ४०	१ ६ १८
कसाकेंद्रच्युति १४९	१४९	उरुचे	११२		१७ ३६
विक्षेप मध्यम ५६	५६		११२		१७ ३६
" महतम ५६	५६	२ आदो	२६०	३ ४ २३००	१७ ३६
" ५८	५८	३सुरोपा	४१४	३ ५ २९००	१८ २९
वैषुवक्षितिजलंबन मध्यम १७ ३	१७ ३	४गानिमिंडि	६६१	३ ९ ३४००	१३ १८
" " महतम १९ २९	१९ २९	५कालिसो	११६२	३ २८ २९००	७ ४ ०
" " लघुतम ५३ ५७	५३ ५७	शानीचे		१६	१८ ५
दृश्यविवरमध्यम	३७ ५	१मिमास	१२१	२८ ० १०००	० २२ ३७
" महतम ३३ ३०	३३ ३०	शैनसिला	१५५	२८ ०	८ ८ १५२
" लघुतम २९ २७	२९ २७	३डीयास	१९९	२८ १० ५००	१ २१ १८
व्यास मैत्र २१ ६०	२१ ६०	४डायोने	२४६	२८ १० ५००	२ १७ ४१
पृष्ठफळ (पृथ्वीचे धरूल) ०७४२	५हीया	३४३	२८ ११ १२००	४४ १२ २६	
आकार (धरूलकळ) " ०२०२	६टिटान	७९६	२८ ३४ ३३००	१५ २३ ४१	
द्रव्य " ०९२२८	७हिपेदि	१६३	२८ ०	२१ ८ ८	
घनता " ६	८जोपदस	२३१४	१८ ४४ १८००	७९ ७ ५५	
" पाण्याची १ धरूल ३.४६	८जापकीचे				
आकर्षण वृथ्वीचे १ धरूल १७	९एरिचल	१२३	९७ ५७	२ १२ २९	
आसामास (चांद्रमास) दिवस २९.५३	१अंबिल	१७१	९७ ५७	४ ३ २८	
नाक्षत्रमास " २७.३२	३टिटानिया	२८७	९७ ५७	८ १६ ५६	
राहुप्रदक्षिणावर्षे १८.६	४ओवोनान	३७६	१७ ५७	१३ ११ ७	
उच्चप्रदक्षिणावर्षे ८.८६	वरुणाचा				
	१	२२०	१४५	५ २१ ३	